


सुलाना खाली साहेब-खगोदा

डॉ. यशवन्त
मनोहर



समाज आणि साहित्यसमीक्षा

डॉ. यशवंत मनोहर

सुगावा प्रकाशन, पुणे-३०

समाज आणि साहित्यसमीक्षा
डॉ. यशवंत मनोहर

© प्रा. पुष्पलता मनोहर
अ/२, विद्यापीठ प्राध्यापक निवास,
अमरावती मार्ग, नागपूर-४४० ०१०

SAMAJ ANI
SAHITYA-SAMIKSHA
(Literary Criticism)
Dr. Yashwant Manohar

प्रकाशक :
उषा वाघ
सुगावा प्रकाशन
८६१/१ सदाशिव पेठ, पुणे-३०

टाईपसेटिंग
अक्षरधारा, पुणे

मुख्यपृष्ठ
अनिल उपलेकर, पुणे

मुद्रणस्थळ व मुद्रक
निगुडकर असोसिएट्स,
सदाशिव पेठ, पुणे-३०

प्रथमावृत्ती
६ डिसेंबर, १९९२

किंमत
८० रुपये

आदरणीय डॉ. प. ना. वानखडे

आणि

रा. ग. जाधव—

आंदेडकरी साहित्याचे तत्त्वज्ञान

मांडण्याच्या तुमच्या थोर प्रयत्नांना सादर . . .

— लेखक

“उदात जीवनमूल्ये व सांस्कृतिक गूल्ये आपल्या साहित्यप्रकारातून आविष्कृत करा. आपले लक्ष्य आकुंचित, मर्यादित ठेवू नका, ते विशाल बनवा. आपली वाणी चार भितीपुरती राखू नका, तिचा विस्तार होऊ घ्या. आपली लेखणी आपल्या प्रश्नांपुरतीच बंदिस्त करू नका, तिचं तेज खेळग्यापाह्यांतील गडद अंधार दूर होईल असं प्रवर्तित करा. आपल्या या देशात उपेक्षितांच, दलितांच फार मोठं जग आहे हे विसरू नका. त्यांचं दुःख, त्यांची व्यथा नीट समजून घ्या आणि आपल्या साहित्याद्वारे त्यांचं जीवन उन्नत करण्यास झाटा. त्यातच खरी मानवता आहे.”

— डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अनुक्रमणिका

प्रस्तावना

भाग एक

१. समकालीनता आणि साहित्य
२. आधुनिकता आणि साहित्य
३. संस्कृती आणि साहित्य
४. साहित्य आणि धर्मविहीनता
५. साहित्य आणि देशीयता
६. साहित्य आणि प्रचार
७. साहित्य आणि समाज
८. शासन आणि साहित्य
९. साहित्य आणि क्रांती
१०. साहित्यकांचे स्वातंत्र्य
११. साहित्यातील प्रेरणा
१२. लेखकाचा प्रामाणिकपणा
१३. जीवनाकडून जीवनाकडे
१४. साहित्य आणि जीवन
१५. ललित साहित्यिक
१६. साहित्यातील नवता
१७. विचारकाच्य
१८. ललित साहित्य आणि भाषा

भाग दोन

१९. आधुनिक मराठी कविता
२०. इहवाद आणि मराठी साहित्य
२१. पथनाट्य

१३. प्रयोगशीलता आणि मराठी साहित्य
 १४. मराठी साहित्यातील टोगट प्रवृत्ती
 १५. लालित निबंध
 १६. मार्च्चिवादी कविता
 १७. निपतकालिके आणि मराठी साहित्य
 १८. हायकू
१९. अंबिडकरी साहित्य
२०. अंबिडकरवादी साहित्याची प्रेरणा
२१. अंबिडकरी रंगभूमी
२२. लोकवाङ्मय
२३. साहित्य संपेलने
२४. कवी मढेकर

भाग तीन

२५. सांगत्ये ऐका
 २६. जेव्हा माणूस जागा होतो
 २७. सात समुद्रापलीकडे
 २८. कमला
 २९. एक झाड दोन पक्षी

१५५

भाग चार

४०. पुन्हा एकदा संतांचे सामाजिक कार्य
 ४१. फुले, आंबेडकर आणि संतसाहित्य
 ४२. संत आणि सेक्युलॉरिझम
 ४३. मराठी संत आणि वर्णव्यवस्था

१७१

भाग पाच

४४. मुलाखत : एक (मुलाखतकार : प्र. श्री. नेरुरकर)
 ४५. मुलाखत : दोन (मुलाखतकार : अनिल नितनवरे, कुलदीप शेंडे)
 ४६. मुलाखत : तीन (मुलाखतकार : महेंद्र घवरे, उत्तम अंधोरे)
 ४७. मुलाखत : चार (मुलाखतकार : संपादक जनसाहित्य, नागपूर)

२११

प्रस्तावना

केवल कलावाद्यांनी साहित्याला आणि साहित्यसमीक्षेला समाजापासून तोडण्याचा अनीरागिक खटाटोष मराठीत केला. समाजनिरपेक्ष साहित्याचा पाठपुरावा करणाऱ्या साहित्यसमीक्षेला प्रतिष्ठा देण्याची मोहीमच त्यांनी सुरु केली होती. साहित्यातील 'सौंदर्य' हे समाजाशी, त्यातील नैतिक मूल्यांशी निगडित नसते, असा वस्तुस्थितीचा घोर विषयांमध्ये करणारा संस्कार मराठी प्रतिभावर करण्याचा विधातक घाट त्यांनी घातला. हा प्रयत्न म्हणजे मूठभर उच्चभूंनी आपल्या दुष्ट उच्चभूपणाच्या संरक्षणासाठी मिळू केलेले कवय होते. साहित्याचा अर्थात साहित्यसौंदर्याचा समाजाशी संबंध येऊ लागला की साहित्यसौंदर्य दृष्टित होते, '...काव्यापासून अंतिम अष्टांगी समाधान मिळणे शक्य नाही. या मानवी जगाच्या व्यवहाराने त्याला कलुषित केले आहे.' अशी साहित्यसौंदर्यावर अन्याय करणारी, सौंदर्याला वयात येऊ देण्यापासून, प्रौढत्वापर्यंत वंचित ठेवणारी भूमिका या सौंदर्यद्रोही केवल कलावाद्यांनी घेतली. 'जीवनातले सारे 'अर्थ'पूर्ण अनुभव, साच्या परिचित आणि गुदगुल्या करणाऱ्या भावना, सारे भ्रष्ट पूर्वग्रह, साच्या तथाकथित रस्य कल्पना आणि फक्त जगण्याला उपकारक अशा घेयनिष्ठा, सारी उच्च, विशुद्ध, रोमांचकारी सगद्गदता, क्षणभर पुलकित करणाऱ्या साच्या तरल उत्तेजित अवस्था : ही सर्व बोचकी खांद्यावरून फेकून देऊन सौंदर्यदर्शनासाठी घराची पायरी ओलांडावी' असे मराठीतील केवल कलावाद्यांच्या एका पुढाऱ्याचे म्हणणे। सारी दुनिया ज्याला थोर म्हणून आदराने मुजरा करते तो दोस्तोव्हस्की 'Beauty will save the world' म्हणतो. आता दोस्तोव्हस्कीच्या तुलनेत अगदी नगण्य असलेल्या आणि महाराष्ट्रातील केवळ मूठभर उच्चभूंच्या पराभूत आणि अध्यात्मवादी मानसिकतेची वकिली करणाऱ्या ग्रितिवादी मर्देंकरांचे ऐकावे की World Master दोस्तोव्हस्कीचे ऐकावे? आंबेडकरवादी, बहुजन, आदिवासी, भटके-विमुक्त आणि प्रामीण हे सर्व क्रमाने वंधमुक्त ज्ञायला लागलेले समाजस्तर पुढल्या काळात निश्चितच दोस्तोव्हस्कीचे ऐकतील. आपल्याकडील बाह्यणवादी जीवनविचार जसा या देशातील बहुसंख्यांकांना भिकेला लावणारा विचार आहे तसा त्या जीवनविचारावर बेतलेला साहित्यविचारही येथील बहुजनांना, आंबेडकरवाद्यांना अध्ययतित करणाराच आहे. समाजाकडे पाठ फिरविणारा केवल कलावादी साहित्यविचार जिवंत माणसांचा वा समाजातील त्यांच्या जिवंत संबंधांचा विचार होऊच शकत नाही. तो केवळ प्रेतरूपाचा विचार असतो.

जिवंत मनुष्यसमाजाचा विचार त्यामुळे केवल कलावादाबाहेर जाऊनच वरावा लागतो. मनुष्य समाजात असतो. समाज मनुष्यात असतो. प्रतिभा लाभलेली यातलीच काही माणसे साहित्यनिर्मिती करतात. साहित्यातून समाजानुभव व्यक्त होतो. असा अनुभव

ही साहित्यनिर्मितीची पैहली गायरी आहे समाजव असित्वात नसेल तर साहित्यकृतीसाठी आवश्यक असलेला अभिप्रव झेणल्याही कलावंताला वा प्रतिभावंताला निर्माण करता येणे आवश्यक आहे. याप्रकारे साहित्याला माणसापासून आणि माणसांच्या समाजामासून तेढताच येत राही. साहित्यसमीक्षेलाही समाजातेल आरोह-अवरोहाकडे, त्यातेल अंत च्वरहारांच्या लोळानाट्याकडे पाठ फिरवून साहित्यसमीक्षा म्हणून असित्वात असणे अशक्य आणि समाजाशी सन्मुख होणे म्हणजे स्थातील नैतिक दूदाशी सन्मुख होणे. समाजाला उज्ज्वलाकडे नेणाऱ्या प्रकाशमूल्यांशी नाते जोडणे. साहित्याला आणि साहित्यसमीक्षेला असा मूल्यांच्या निषिद्धीशिवाय आपल्या असित्वाचे समर्पकताच सिद्ध करता यायची नाही. आस्वादाची अन्वर्धकताही प्रस्थापित करता यायची नाही. अशी समर्पकता आणि अन्वर्धकता सिद्ध न करता चालणारा साहित्यव्यवहार आणि समीक्षाव्यवहार केवळ फसवणूक करणारा, अल्यांत मुळोर पद्धतीने असत्य सांगणारा असांकिक, अवास्तव आणि संवंस्वी समाजघातकी होय.

समाजाशिवाय साहित्य अशक्य आणि साहित्यसमीक्षाही अशक्य, असे प्रस्तुत लेखकाला वाटते. या पुस्तकातील लेखनातून या विविधित संबंधावर शक्य होईल तेवढ्या बाजूनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.

या पुस्तकातील लेखनाची पाच भागांमध्ये मांडणी केलेली आहे. अशी मांडणी करण्यामागेही हेच गृहितकृत्य मनाशी बाळगलेले आहे. समाज → साहित्य → साहित्यसमीक्षा हेच सूत्र, सूत्रातील तिन्ही घटकांना परस्पर उपकारक सूत्र आहे. तेच सत्यसूत्र आहे.

साहित्यसमीक्षा आणि समाज यांच्यातील संबंधांचे स्वरूप समजावून येणे आवश्यक आहे. साहित्यसमीक्षेची मूल्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही नैतिक मूल्ये आणि निरीश्वरवादी जीवनतत्त्वे यांच्यातील संबंध आणि या संबंधापोटी संभवणारी उज्ज्वलता मांडून दाखविणे आवश्यक आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील नववाहूमयीन चक्रवर्णीमुळे या संदर्भातले प्रश्न पुन्हा नव्या तपशिलासह मराठी साहित्यव्यवहारापुढे उधे राहिले आहेत. हे प्रश्न टाकून यापुढल्या समीक्षेला तिच्या असण्याचे प्रयोजन सिद्ध करता येणे अशक्य. वरील प्रश्नांच्या, त्यांच्या अनुयंगाने संभवणाऱ्या इतरही प्रश्नोपप्रश्नांच्या आणि मराठी वाङ्मयव्यवहारातील इतरही घटितांच्या संदर्भात माझी भूमिका या पुस्तकातील लेखनातून मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे.

हे पुस्तक अगत्याने प्रकाशनार्थ स्वीकारत्यावृद्धल सुभावा प्रकाशनाचे श्री. विलास याय आणि उपा वाघ यांच्यावृद्धल कृतज्ञता च्यक्त करतो. या पुस्तकाची मुद्रणप्रत तयार करताना लाभलेल्या सहकार्यवृद्धल सुप्रसिद्ध मुख्यपञ्चकार कलावंत अनिल डेंगळे चांचेही आभार मानतो.

— वाज्ञावंत घोषणा

समाज आणि साहित्यसमीक्षा

भाग एक

॥ अस्मिन् अनुष्ठाने शोधा लाप्ति ॥

अथ वा

१ : समकालीनता आणि साहित्य

साहित्य चर्चेमध्ये आपण परंपरांचा विचार करतो. विविध वादांचा आणि संप्रदायांचा आपण विचार करतो. विविध प्रवाहांचा विचार करतो. साहित्यातील विविध परंपरा खरे तर साहित्यिकांच्या विविध स्वभावांच्या ठोतक असतात. साहित्यातील विविध वाद-संप्रदाय म्हणजेही साहित्यिकांचे स्वभावच होत. साहित्यातील एकेका प्रवाहामधूनही विविध साहित्यिकांच्या स्वभावाचे एकेक रसायनच वाहत असते.

नैतिकता : जीवनविषयक आणि साहित्यविषयक

एकेक वाद म्हणजे एकेक स्वभाव, एकेक प्रवाह म्हणजे एकेक स्वभाव, एकेक परंपरा म्हणजे व्यापक पातळीवरून एकेक स्वभावच, वरील सर्व नावांनी साहित्यात साहित्यिकांचे स्वभावच नांदत असतात. हा एकेक स्वभाव म्हणजे एकेक मूल्यस्वभावच होय, या मूल्यस्वभावात एक विविध जीवनदृष्टी आणि एक विशिष्ट साहित्यदृष्टी भिन्नलेली असते. साहित्यिकाची ही जीवनदृष्टी त्याच्या जीवनविषयक नैतिकतेवर उभी असते, तर त्याची साहित्यदृष्टी त्याच्या साहित्यविषयक नैतिकतेवर उभी असते. जीवनविषयक नैतिकता आणि साहित्यविषयक नैतिकता या दोन्ही नैतिकता साहित्यिकांच्या व्यक्तित्वात एकजीवच झालेल्या असतात. ही एकरस नैतिकता म्हणजेच साहित्यिकाची एकरस जीवनदृष्टी च साहित्यदृष्टी होत. ही नैतिकता म्हणजेच साहित्यिकाचा मूल्यस्वभाव होय. साहित्यिकांचा हा मूल्यस्वभाव ललित साहित्यात आणि समीक्षाव्यवहारात विविध वाद-संप्रदाय यांच्या, विविध परंपरांच्या आणि प्रवाहांच्या नावांनी आविष्कृत होत असतो आणि नांदत असतो.

वरील विविध नावांनी जसे साहित्यिकांचे स्वभाव साहित्यात आविष्कृत होतात तसा एक विविध साहित्यिक स्वभाव आणखी एका नावाने साहित्यात राज्य करीत असतो. 'समकालीनता' हे या स्वभावाचे नाव आहे.

समकालीनता आणि मराठी साहित्य

समकालीनतेची चर्चा मराठीमध्ये मागल्या काही वर्षांमध्येच व्हायला लागली आहे. याला कारण भोवतीच्या समस्यांच्या धुमश्क्रीमधून मराठी साहित्यविश्वात जन्माला आलेल्या आणि प्रभावी ठरलेल्या नव्या वाढमयीन चळवळी. या नव्या वाढमयीम आदोलनांमधून मुख्यत्वे समकालीनता हा स्वभाव जन्माला आला आणि या

आंतरिकामयुक्ते असरेत तेव मूलपत्र तो आधिष्ठृत शाला. समकालीनता ह स्वभाव आणुनिक महाराष्ट्रात प्रवाम लोकांतरवादी, तुले आणि कारक यांच्या वैचारिक लेखावाऱ्हन असरेत उजलंते पद्धतीने व्यक्त झाल. लिलि साहित्यशास्त्री त्याची गळ प्रांभी भाषा पदमनजी, केशवसु, हरिभाऊ आपटे, सुराम्यांवे पोहे निघू दरणारे श्रीहृषि कृष्ण कोत्तरकर, आण्णासाहेब किलोस्कर, गो. ब. देवल दंब्या निंमतीवरा पडली.

प्राचीन भारतीय साहित्यशास्त्राने हजारो वर्षे समकालीना ह स्वभाव शहिलात जन्माला येऊ न देण्याची खबरदारी घेतली. मराठीतल्य तशक्तित खलावदी साहित्यशास्त्राने, अर्थात न्यायतत्त्वादी साहित्यशास्त्राने, समर्पलीनता या स्वभावाकडे पाठ फिरवणारे साहित्य-स्वभावच जन्माला यालण्याचे कार्य केले.

मराठी साहित्य मरणजे खरे तर मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व मराठी मराणसांच्या जीवनव्यवहारांचे साहित्य ! पण या अर्थाने मागल्या शेकडो वर्षांमध्ये मराठी साहित्याला 'मराठी साहित्य' होता येगे जमलेते नाही. याला काऱण महाराष्ट्राची समाजरचना आणि मागल्या शेकडो वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रमाण मानलेली सुमालरचनात त्ये. त्यामुळे येथील उच्च वर्णने अध्ययन-अध्यापनाचे, साहित्यनिर्मितीचे आणि साहित्यमीमासेचे सर्व अधिकार स्वतंसुरंतच मर्यादित करून घेतले होते. या वर्णने आपल्या वर्गाच्या कक्षेतोल भावभावना, विचार आणि संवेदना यांचीच अधिष्ठक्ती केली. हा वाढमयीन स्वभाव एका वर्णांचा (एका थोर विचारवंताने म्हटल्यानुसार भारतातील वर्ण मरणजे वर्गाच होत, त्यानुसार) अर्थात एका वर्गाचा होता. या वर्गाचे साहित्य आपल्या वर्गाहिताच्या दृष्टीतून दुनेया न्याहालीन होते. स्ववर्गाचे रंजन आणि स्ववर्गाचे वर्चस्व अवाधित राहील असा मूल्यसंस्कार हे साहित्य करीत होते. आपल्या वर्गाचे जे स्थान समाजात पूर्वी होते तेच वर्तमानकाळीत आणि भविष्यकाळीतही राहाचे अशीच या वर्गाच्या साहित्याची इच्छा प्रत्येक वर्तमानात असते. हा वर्ग इतर वर्गाना साहित्यनिर्मिती करू देत नाही. पण हा कानून त्याने थोडा शिथिल केला तर या संखोच्च वर्गाच्या मूल्यांचा उद्घोष करणारे साहित्यच उत्तर वर्गाच्याही साहित्यिकांकडून सिद्ध होईल याचीच तो खबरदारी घेत असतो. मराठीत हेच मोठ्या प्रमाणात घडले. पण हे सर्व झाले तरी या पद्धतीनेही मराठी साहित्य मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व मराठी माणसांच्या जीवनव्यवहारांचे साहित्य होत नाही. असे असले तरी केवळ मूढभर उच्चवर्गांच्या साहित्याला आपण मराठी साहित्य मरणतो. आपल्या फायद्यासाठी सर्व समाजाला यांबवून ठेवणाऱ्या यांबलेल्या स्वभावाचे ते साहित्य असते. असे साहित्य मराठी भाषेतून लिहिले गेलेले असले तरी ते जसे मराठी साहित्य उत्तर नाही तसेच ते समकालीन साहित्यही उत्तर नाही. कारण समकालीनता हा एक स्वभाव केवळच निराळा नसतो तर तो प्रकृतीत: तीच्छ पातळीचहन विरोधीही असतो. उच्चवर्गाचे साहित्य काय, शोपणव्यवस्थेचे साहित्य काय किंवा प्रस्थापित व्यवस्थेचे साहित्य काय समकालीनतेकडे कटाक्षाने पाठ फिरवून उधे असतो, न्याचे कारण हे को,

थांबलेपणा या त्याच्या स्वभावाशी समलकालीनता हा स्वभाव कोणत्याही पातळीवरून जुळत नाही. संकुचित वर्गाहिताचा बळी दिल्याशिवाय समकालीनता हा स्वभाव साहित्यिकाला आपल्यात सामावून घेत नाही.

जीवनाची गतिशीलता

जीवन म्हणजे एक अखंड गतिमानता. या जीवनाची प्रकृती नवनवोन्मेषशालिनी अशीच असते, प्रत्येक गोष्ट बदलत असते, परिवर्तन ही जीवनाची प्रकृती आहे, प्रत्येक गोष्टीत स्वतङ्गून वेगळे होण्याची व स्वतःप्रतीकडे जाण्याची प्रवृत्ती असते. 'सर्व अनिच्छम्'— असे बुद्धाने याच अर्थनि म्हटले आहे, जीवनाची गतिमानता जीवनाच्या या परिवर्तनशील प्रकृतीशी निगडित आहे. हे परिवर्तन म्हणजे जीवनाची नाडी, ही नाडी आपल्या प्रत्येक व्यवहारात घडथडत असते. ऊऱ्येच्या या अत्यंत जिवंत आणि संवर्धनशील अशा हालचाली असतात. आपल्या विचारातून या हालचाली वाहत असतात, आपल्या संवेदना-भावनांमधून या नाडीची स्पंदने मोहोरत असतात. लहानातल्या लहान वा मोठ्यातल्या मोठ्या अशा कोणत्याही गोष्टीचे संपूर्ण सत्य किंवा तिचे सारतत्व संपूर्णपणे लक्षात घेण्यासाठी तिला जीवनाच्या प्रकृतीच्या या व्यापक संदर्भातच उभे करावे लागते. जीवनातील सगळ्या परस्परविरोधी प्रेरणांच्या, परस्परविरोधी अनंत स्वभावांच्या अनुबंधात उभे करूनच एखाद्या गोष्टीची अन्वर्धकता लक्षात घेता येते. उच्चवर्गाच्या स्वभावाला या अन्वर्धकतेशी कर्तव्य नसते, उलट या अन्वर्धकतेच्या मुळाशी खोल जाणे हाच समकालीनता या स्वभावाचा घ्यास असतो.

स्थितिशीलता आणि परिवर्तन यांचे जीवननाट्य हजारो पातळ्यांवर जीवनात रंगलेले असते, या युगसंघर्षात बुडी घेऊन मानवी जीवनाचे दर्शन घडविणारा साहित्यिक हा समकालीन होत असतो.

जीवनाला बांधणाऱ्या, ऊऱ्येला थोपविणाऱ्या काही शक्ती असतात, असे काही स्वभाव असतात, तर जीवनाला मुक्त करू पाहणाऱ्या, ऊऱ्येला सर्व वाटा मोकळ्या करून देण्यासाठी घडपडणाऱ्या कात्री शक्ती असतात. या परस्परविरोधी शक्तींचा संघर्ष कधी अत्यंत संयमाने चाललेला असतो; कधी एखाद्या छावणीचा पूर्ण बिमोड झाला असेही याटत असते. पण कोणत्याही अदृश्य पातळीवरून चाललेला असला तरी या दोन छावण्यांमधील संघर्ष पूर्णत: कधीच थांबलेला नसतो. कधीकधी या संघर्षाला अत्यंत प्रखुर रूप प्राप्त होते. सर्वत्र ठिणाऱ्या उडताना दिसतात. एखादा काळ ज्याळांचेच अलंकार धारण करती आहे असे वाटते, त्या काळाचा वाद-संवादांनी फुलणारा मध्यवर्ती स्वभाव लक्षात घेणार मनच समकालीन लेखकाचे मन असते, त्याच काळात लेखन करणारे पण वरील प्रक्रियेला पारखे झालेले लेखक समकालीन होऊ शकत नाहीत.

समकालीनता हा स्वभाव जीवनातील मध्यवर्ती वादा-संवादात, त्याच्या सूक्ष्मातिसूक्ष्म गहनात उतरतो. जीवनाला मुक्त करू पाहणाऱ्या, जीवनाच्या ऊऱ्येला सर्व वाटा मोकळ्या करून देणाऱ्या शक्तीच्या बाजूने साहित्यिक उभा राहतो. जीवन थांबवृ

पाहणे म्हणजे चिकूती. ते वाहते करु धजणे दणजे कृती. बला अधिक नेंदर्यपूर्ण काणि अर्थपूर्ण करण्याचाही घडपणे म्हणजे देस्तवून, जो साहित्यिक विकृतेवा बळी तसा नाही आणि प्रकृतं व संस्कृते यांच्या काशमार्गावरून म्हतल्ला चालवेत नेतो तो साहित्यिक समकालीन साहित्यिक असतो.

साहित्यकृती : काळाचे अपत्य

ओष्ठ प्रतिभावंत बन हे नवगवोन्मेषशालिनी ऊऱ्ये अपल असते आणि त्याची साहित्यकृती वरील अर्थने काळाचे अपत्य असते. ऊऱ्येचा स्वभाव हाच श्लेषभावंत साहित्यिकाचा स्वभाव असतो. म्हणून हा स्वभाव गर्हाने फुलत असतो. स्थितीतीच्या स्वकालीन जीवनसंघर्षात तो प्रकाशाच्या प्रेरणांचा पाईऱ्ह होतो. तो स्वतः प्रकाश असतो म्हणून तो प्रकाशाकडे इपावत असतो. जीवनातील काशमूलांनी झापाटलेले ते मन असते. त्यामुळे घोवतीच्या जीवनातील वादा-संवादाच्या, अंधार-उजेडाच्या धुम्जाक्रीची प्रचीती हा साहित्यिक देऊ शकत असतो. साहित्यिकाच्या या स्वभावाला समकालीन हे विशेषण लावावे लागते.

अशा साहित्यिकाची साहित्यकृती इतिहासात जमा होत नाही. ती दर नव्या वर्तमानात आपली अनवर्णकता शाब्दीत करते. याचे कारण आपल्या घोवतीच्या जीवनातील कालप्रवाहाचा अत्यंत सज्जा प्रत्यय ती देत असते. ही अर्थपूर्णता या कलाकृतीला प्राप्त होते याचे कारण आपल्या वर्तमानाच्या संघर्षसामग्रीतून तिने मानवी मनोविष्णाचा तळठाव प्रकाशित केलेला असतो. आपल्या वर्तमानाच्या संघर्षप्रसाच्यात कलाकृती ज्या प्रमाणात उत्तरते, त्या प्रमाणातच ती कालातीतही होत असते. त्या प्रमाणातच ती अक्षयत्वानेही मंडित होत असते. अशा कलाकृती इतिहास घडवितात, पण इतिहासात अडकून पडत नाहीत. अशा कलाकृती युगांतर घडवितात, पण युगाच्या चौकटीत मावतही नाहीत.

मानवी मनाच्या संबंध-नाट्याच्या चित्रणातून, नाना पातळ्यावरील मानवी व्यवहारांच्या संश्लेषणातून आपल्या काळाच्या नाढीची स्पंदने त्याच्या सकल संदर्भासह जो शब्दबद्द करू शकतो तो समकालीन साहित्यिक होय. त्या काळाला नियंत्रित करणाऱ्या तीव्र यातना व उत्कट सुखसंवेदना आणि त्या काळाच्या स्वभाववैशिष्ट्यांचे नेमके वर्णन ठरू शकतील अशा प्राणभूत समस्यांचा स्वर ज्या साहित्यातून मुखरित होतो ते साहित्य समकालीन साहित्य ठरते.

समकालीन स्वभावाला काळाच्या अखंडत्वाची खोल जाण असते. आपण बावरतो आहोत ती काळाची घडी ही मागील कल्याणां जोडलेली असते, याचेही भान या स्वभावाला असते. भूत आणि भविष्य यांच्यात म्हानवी मनातील परिवर्तनाच्या संकल्पांचा पूल असतो. वर्तमान ही भूत-भविष्याच्या वाद-संवादाची संग्रामभूमी होय, याची प्रचीती हा स्वभाव घेत असतो. समकालीन या स्वभावाचे नाते जीवनाला उच्चवल भवितव्याकडे नेणाऱ्या परिवर्तनाशी असते, कारण इता स्वभाव सर्व शक्तीनिशी उत्कृष्टपणे

जीवनापासून त्याला पलायन शक्य नसते. माणुसकोवर पडलेले अमानुषतेचे डाग तो आपल्या रक्ताने जणू धूत असतो. त्याचा स्वभाव अंधश्रद्देला मूर्ठमाती देऊ बुद्धिमाण्यवादाच्या प्रकाशातून आपल्या प्रतिभेला कार्य करायला लावीत असतो. माणसाला, माणसाच्या सर्वांगीण उज्ज्वलतेला मध्यवर्ती मानणार हा स्वभाव म्हणजे एक नैतिकताच होय. साहित्यिकाला स्थितीगतीच्या संघर्षात गतीच्या छवणीत ठर्भे करणारी समकालीनता ही व्यापक पातळीवरची नैतिकताच ठरते. या नैतिकतेत विद्रोह आहे. मूल्यदर्शी परिवर्तन आहे. समकालीनता हा साहित्यातील क्रांतिप्रेरक स्वभाव आहे.

२ : आधुनिकता आणि साहित्य

साहित्यव्यवहारात आधुनिकता ही संकल्पना दोन नेगेवेगळ्या अर्थांनी वापरली जाते. या दोन अर्थांचीको एक अर्थ केवळ कालवाचक असतो इ दुसरा अर्थ मूल्यवाचक असतो. एक अर्थ मूल्यनिरपेक्ष काळाचे वर्णन आपल्यापुढे ठेवतो, तर दुसरा अर्थ विवक्षित मूल्यांनी प्रज्वलित झालेला कालस्वभाव आपणापुढे उभा करतो.

पहिल्या अर्थांने आधुनिक म्हणजे आताचा. आधुनिक हा शब्द 'अधुना'पासून सिद्ध झाला असल्याने आधुनिक म्हणजे या क्षणीचा. घालू घडीचा, Present Continuous Tense. विद्यमान स्थितीमधला. हा अर्थ काळाचे केवळ 'एक काळ' म्हणून चित्र ठेंथे करतो. या चित्रातील कोणतीही रेषा नैतिकतेने संदित झालेली नसते आणि या चित्रातील रंगाला कोणत्याही मूल्याचा रेण लागलेला नसतो. या अर्थांने कोणत्याही काळातील व्यक्ती त्या त्या काळात आधुनिकच असते. त्या त्या काळातील पशुही त्या त्या काळात त्या अर्थांने आधुनिकच असतात. मनू त्याच्या वर्तमानात आधुनिकच असतो, शंकराचार्य त्यांच्या वर्तमानात आधुनिकच असतात, ज्ञानेश्वर त्यांच्या वर्तमानात आधुनिकच असतात आणि आनंदवनभुवनाचा उद्घोष करणारे समर्थ रामदासही त्यांच्या वर्तमानात आधुनिक असतात. मनूच्या काळातील कोल्हे, लांडगे, वाघ, सिंह कालदृष्ट्या आधुनिकच होते. वरील सर्व पशू ज्ञानेश्वरकालीही आधुनिकच होते आणि आजही ते कालदृष्ट्या आधुनिकच आहेत. कोणत्याही पशुला कोणत्याही काळात केवळ कालदृष्ट्या आधुनिक असणे शक्य आहे.

आधुनिक हा शब्द आपण मूल्यवाचक अर्थांनी ही संकल्पना मूल्यवाचक अर्थांने वापरली जाते, त्यावेळी विवक्षित मूल्यांनी प्रज्वलित झालेला कालस्वभाव ती आपणापुढे उभी करते. इहवाद, बुद्धिप्रामाण्यवाद आणि व्यक्तिस्वातंत्र्य ही मूल्ये आधुनिक जीवनमूल्ये होत. आपल्या आचारांची नियंत्रक तत्त्वे म्हणून आणि आपल्या वैचारिक जीवनाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणून या मूल्यांचा अंगीकार करणाऱ्या समाजाता आधुनिक समाज महटले जाते. असा समाज मूल्यदृष्ट्याही आधुनिक समाज असतो. जी व्यक्ती वरील मूल्यांना आपल्या आचारांची नियंत्रक तत्त्वे म्हणून आणि आपल्या वैचारिक जीवनाची मार्गदर्शक तत्त्वे म्हणून अंगीकारते त्या व्यक्तीसा मूल्यदृष्ट्या आधुनिक व्यक्ती महटले जाते. कोणताही समाज असौ वा व्यक्ती असौ,

पणापासून आधुनिक जीवनमूल्यांचा अंगीकार करतात तेव्हापासून तो समाज वा ती असली मूल्यदृष्ट्याही आधुनिक ठरत असतात.

या दृष्टने आधुनिक होणे म्हणजे खेरे तर समकालीन होणे. युगीन होणे. भ्राधुनिकता ही एक विवक्षित जीवनदृष्टी आहे. व्यक्तीच्या वा लेखकाच्या पंचेदनशीलतेवर होणारा तो मूल्यसंस्कार आहे. हा मूल्यसंस्कार घेऊन निघालेले शतिभावांत मन इतर प्रतिभावांत मनांच्या तुलनेने काळाशी एक नवा — निराळा आणि खुऱ्या अर्थाने अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करते. भोवतीच्या व्यक्तीशी, समाजस्तरांशी, वस्तूंशी आणि एकूणच सांस्कृतिक संचितांशी कलावंताचे पूर्वी जे संबंध होते ते आता बदलून जातात. त्या पारंपरिक संबंधांच्या ठिकाणी आता अधिक ज्वलंत, अधिक अन्वर्थक आणि सच्चे संबंध जन्माला येतात. अशा वेळी कलेचे वेगळेच रूप जाणवते. वेगळ्याच साहित्याची भूक मनात चेतते. वेगळ्या साहित्यशास्त्राची आणि वेगळ्या सौंदर्यशास्त्राची गरज प्रक्षेपने निर्माण होते. शिक्षण, शासन आणि साहित्य या सर्वच क्षेत्रांशी असलेल्या जुन्या संबंधांचा पोकळपणा जाणवायला लागतो. त्यांचा खोटेपणा आणि घातकीपणाही कळायला लागतो आणि वरील सर्व गोष्टींची खरी रूपे आपल्या लक्षात येतात. ही नवी रूपे, ही नवी आकलने किंवा ही नवी दर्शने नव्या, अर्थात आधुनिक जीवनमूल्यांचा अंगीकार केलेल्या, मनाशी संबंधित असतात.

आधुनिक जीवनमूल्यांचा अंगीकार न करता केवळ आधुनिक जीवनाची सामग्री परिधान करणे, या सामग्रीने घेरे आणि अंगे सजविणे म्हणजे आधुनिक होणे नव्हे. व्यक्तीचे वा समाजाचे शहरीकरण वा पश्चिमीकरण होणे म्हणजे आधुनिक होणे नव्हे. वरील सर्वच गोष्टींचा संबंध मूल्यदृष्ट्या आधुनिक होण्याशी नसतो. आधुनिक जीवनाच्या सामग्रीने घेरे आणि अंगे सजविण्यात भारतीय समाज कमालीचा अप्रेसर असूनही मनाने मात्र तो आधुनिक नाही. जाणिवेने तो परिवर्तनवादी नाही. वृत्तीने तो गतिवादी नाही. तो इहवादीही नाही आणि बुद्धिप्रामाण्यवादालाही तो मनात थारा देत नाही. तो आहे भयानक प्रतिगामी. पुराणमतवादी. भूतकाळात तो इतका गुरफ्टलेला आहे की, आधुनिक जीवनमूल्यांना तो वैरो समजतो, कर्दनकाळ समजतो. हा समाज जगाच्या पाठीवरचा सर्वांत अधिक घर्षण समाज आहे. अंधश्रद्ध असण्यातही जगात त्याचाच प्रथम क्रमांक लागेल. सर्व प्रकारच्या यात्राजत्रा, नवसंसायास आणि वृतवैकल्ये तो अगदी परम भक्तिभावाने करतो. आधुनिक काळाची भौतिक सामग्री परिधान करून भूतकाळातील सर्व बुद्धिप्रामाण्यवादी संस्कारांच्या गुलामीत तो राहतो. हे या समाजाचे अनन्य वैशिष्ट्य आहे.

या समाजाचे मन गती हरवलेले मन आहे. एका अर्थी ते ठार मेलेले मन आहे. एखादा पशू खुंटाला बांधलेला असावा, त्याप्रमाणे या समाजाचे मन भूतकालीन रुढीपरंपरांशी आणि गतकालीन आजारी समाजवास्तवाशी बांधलेले आहे. त्यामुळे

अटलगणे हे समाजमन परिवर्तनवद्यांच्या शिंघात खंभावत्य ठधे असलेले मना थाहे. याचा अर्थ असा की, इखादा समाज केवळ आधुनिकते ची प्रौढक सामर्थी अंगांच्यांवर घेऊन नाचतो, एवढ्यामुळे त्याला आधुनिक होता येत नाही. साहित्यनिर्मात्यांच्या संदर्भातही हेच खेरे बाहे.

आधुनिकता म्हणजे इहवर, बुद्धिमाण्य व व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्ये. या मूल्यांवर्ष्ये नवता, परिवर्तन आणि प्रगती यांचा अंतर्धाव असतो. परंपरावरी जीवनला ही मूल्ये उद्धवस्त करत असतात. 'आधुनिकता' ही या अवनि एक जागीव होते. या जाणिवेचे नियंत्रण ज्याच्या व्यक्तिगते मान्य केले आहे त्या लेखकाला आधुनिक लेहक आणि त्याने निर्माण केलेल्या साहित्याला आधुनिक साहित्य म्हणायला ले. बाबजी मर्वन-आधुनिक किंवा अनाधुनिक अर्थात स्थितिवादी असतात.

ब्रिटिश राजवट भारतात सुरु होण्यापूर्वीच्या काळातील आपल्या लेखकांना केवळ कालवाचक अवनि आधुनिक असता येणे शक्य होते. चार्वाक-बुद्धाचा प्राचीन भारतातील आधुनिक वीवनमूल्यांचा वारसा मधल्या काळात सोडला गेला. या वारशाचे अस्तित्वच नाकारले गेले, लोकमानसावरून त्याचे नावच जणू पुस्तून टाकले गेले, त्यामुळे ब्रिटिश राजवट भारतात सुरु होण्यापूर्वीच्या मराठी साहित्यिकांना केवळ कालदृष्ट्याच आधुनिक असणे भाग होते.

पुढल्या काळात मराठी माणसाला आणि मराठी लेखकालाही कालदृष्ट्या तर आधुनिक असता येणे शक्य होतेच, पण त्याला आता मूल्यदृष्ट्याही आधुनिक असण्याची सोय उपलब्ध झाली होती. मूल्यदृष्ट्या आधुनिक असायचे की नाही? की मूल्यदृष्ट्या संभवणाऱ्या आधुनिकतेशी वैर प्रस्थापित करायचे? या प्रश्नांसंबंधीचा निर्णय मात्र यापुढे मराठी माणसाने वा मराठी लेखकाने घ्यायचा होता. आजवरचे चित्र असे दिसते की, फार कमी लोकांनी व लेखकांनी मूल्यदृष्ट्या आधुनिक असण्याचा निर्णय घेतला आहे. आणि याही काळात आणि आजवरच्याही काळात अनेक माणसे आणि लेखक आपल्या समाजात आधुनिकताविरोधीच राहिलेले आहेत. त्यांनी केवळ आधुनिक मूल्यांपासून फारकतच घेतली नाही, तर त्यांनी आधुनिक मूल्यांना आपल्या शत्रूच्या ठिकाणी मानले आहे. म्हणून आधुनिक म्हणविल्या जाणाऱ्या काळातही न-आधुनिक प्रतिभावंतांनी आधुनिकताविरोधी साहित्याची निर्मिती केली आहे, असे दिसते.

आधुनिक मराठी वाड्मयाचे इतिहासप्रंथ बघितले, त्याची नवे बघितली तर त्या सर्वांमध्ये 'आधुनिक' हे विशेषण असतेच, हे विशेषण मूल्यदृष्ट्याच उपयोजिलेले असते हे उघड आहे. याचे उघड कारण असे की, पेशवाईच्या असापूर्वीच्या मराठी साहित्याला आपण आधुनिक मराठी साहित्य म्हणत नाही आणि त्याच्या इतिहासप्रंथांना आपण आधुनिक मराठी वाड्मयाचे इतिहासप्रंथही म्हणत नाही. मराठी वाड्मयाच्या सातशे वर्षांच्या इतिहासाचे आपण मूल्यदृष्ट्या विभाजन केले आहे. याचा अर्थ असा की,

मूल्यदण्ड्या आधुनिक काळामध्ये आधुनिक मूल्यांना पारखे असलेले, जाणीवपूर्वक विरोध असलेले लेखक व त्यांची साहित्यनिर्मिती कालदण्ड्या आधुनिक असली तरी मूल्यदण्ड्या आधुनिक ठरू शकत नाही. याच कारणासाठी आजपर्यंतच्याही कालदण्ड्या आधुनिक असलेल्या लेखकांच्या साहित्याचा इतिहास वेगळा असणे भाग ठरते आणि मूल्यदण्ड्या आधुनिक असलेल्या लेखकांच्या साहित्याच्याही इतिहास वेगळा असणे भाग असते, अपरिहार्य असते. याचा अर्थ आधुनिक साहित्याच्या इतिहासात (आजही लिहिले जात असले तरी) प्राचीन साहित्याचा अंतर्भाव करू नये. त्याला प्राचीन म्हणजे पेशवारंपर्व साहित्याच्या गटात टाकावे. आधुनिकतेला प्राचीनांच्या तावडीतून सोडवावे.

३ : संस्कृती आणि साहित्य

जशी संस्कृती तसे साहित्य किंवा जसे साहित्य तशी संस्कृती, असे साहित्य आणि संस्कृतीच्या नात्याच्या संदर्भात आपणास मुण्ठा येणे शक्य आहे. संस्कृतीची पाशाभरणी आणि संस्कृतीचे वरचे सर्व बांधकाम मुळ्याले विचार आणि साहित्यादी कला यांच्या हातांनीच सिद्ध होत असते. संस्कृतीची सुखाखे विचार, साहित्य आणि इतर ललित कला यांच्या मुख्यानीच बोलत असतात. मानवी जीवनाच्या अधिक उज्ज्वल रूपाकडे प्रवास हेच संस्कृतीचे अस्तित्वमूल्य असते. माणसाला कुरुप करणाऱ्या बाबीना प्रवास मनवटलावरून मिटवीत राहणे हा तिचा महतीय कार्यक्रम असतो. अधिक निरामय, अधिक सुंदर आणि अधिक शक्तिमन माणूस हे संस्कृतीचे स्वप्न असते.

मानवी प्रज्ञा आणि प्रतिभाच्या पोटी रस्कृतीचा जन्म होतो. मानवी समाजाच्या अधिकाधिक उज्ज्वल आणि अधिकाधिक उत्तिं अस्तित्वाच्या मानवी जीवनकांक्षेच्या सोबत संस्कृतीची वाढ होते. त्यामुळेच सतत सुशारणा, सरत समुत्रतीच्या दिशेने परिवर्तन हाच संस्कृतीचा स्वभाव असतो. माणूस पशुपतिलीवर राहणे वा इतर माणसांनी त्याला तसे राहायला भाग पाहणे या प्रकारच्या जीवनपद्धतीचा अंगीकार आणि पुरस्कार करणाऱ्या प्रत्येक समाजशीलीला संस्कृती म्हणा येत नाही. अशा समाजाचा संस्कृतीशी संबंध नसतो. समाजातल्या असंख्य माणसांना गुलाम करणारी तत्त्वज्ञाने निर्माण करणारा, त्यांना विषमतेत कुजवत ठेवणारे प्रथं आणि प्रथा निर्माण करणारा समाज संस्कृतीला सर्वस्वी अपरिचित असतो. स्वतःच्या हितासाठी जो वर्ग इतरांचे अहित करणारे देव सर्वस्वी अपरिचित असतो. स्वतःच्या हितासाठी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतो. जे धर्म आणि जे देव माणसांमध्ये विषमता असेत तुच्छता निर्माण करीत असतील ते निखालसपणे असंस्कृत होत. मानवी नीतीच्या दृष्टीने ही धर्माची या देवांची निर्मिती कमअस्सल होय, असे स्पष्टपणे महटले याही.

सर्व माणसांना मानवत्वाची प्रतिष्ठा असीत समता, स्वातंत्र्य आणि बंधुता प्राप्त करून देण्यासाठी घडपडणे होच संस्कृती हो. न्याय आणि विज्ञानदृष्टी यांना प्रमाण मानून होणारा आचार-विचार म्हणजे संस्कृती है. संस्कृती म्हणजे नैद्विकता, श्रेष्ठ मानवी मूल्यभाव म्हणजे संस्कृती. सम् + कृ या तूपासून संस्कृती हा शब्द बनलेला आहे. भौतिक आणि मानसिक जीवनाची उजती म्हणजे संस्कृती होय. भाष्टीय संस्कृतिकोश

मनत ठसू राकतो. प्रकृती म्हणजे निसर्ग, विकृती म्हणजे निसगात होणारा विकार आण संस्कृती म्हणजे प्रकृतीत विकार किंवा विधाड होऊ नये या उद्देशाने प्रकृतीवर करण्याचा संरक्षार—” विनोबा भावे यांनी हाच विचार अधिक प्रभावीपणे पुढीलप्रमाणे मांडला आते. ते म्हणतात, ‘भूक लागली असता भाकर खाणे ही प्रकृती होय, स्वतळा भूक लागलेली असतानाही आपली भाकर दुसऱ्या भुकेलेल्या माणसाला देणे ही संस्कृती होय नि दुसऱ्या भुकेल्या माणसाची भाकर हिरावून घेऊन आपली भूक भागविणे ही विकृती होर’ हा सर्वच विचार आपल्या भारतीय समाजाच्या इतिहासाला काटेकोरपणे लावून पाहण्याचा प्रयत्न केला तर मोठी भयानक परिस्थिती लक्षात येईल. कर्मविपाकाची तसेच विचाराची, संप्रदायांच्या आणि पंथांच्या वाढूमयाची वरील निकयानुसार तपासणी केली तर आपल्या समाजातील बहुसंख्य माणसे केवळ भ्रमावर, केवळ पोकळपणावर वा केवळ विधातकव गोष्टीवर कशी लहान मुलांप्रमाणे खूश आहेत ते लक्षात येईल.

आपल्या देशात विकृतीलाच संस्कृती म्हणण्याचे संस्कार केले गेले आहेत आणि आजही शाळा-कॉलेजांतून, कथा-कीर्तनांतून हेच संस्कार करण्याच्या मोहिमा सुरु आहेत. विकृतीला संस्कृती मानून चाललेला समाज स्वतळ्या पशुत्वाशिवाय कशाचीच बढाई मारण्याच्या योग्यतेचा नसतो.

परजीवास्तव जिथे आतडे कळवळून येते तेथे संस्कृती नांदत असते. हाच श्रेष्ठ मानवी मूल्यभाव होय, या मूल्यभावाला सर्वजनहिताय आणि सर्वजनसुखाय या घ्येयाने उत्त्रत करीत नेणे हेच संस्कृतीचे सर्वश्रेष्ठ उत्तरदायित्व असते. म्हणूनच उच्चनीचतेचे समर्थन करणाऱ्या, वर्ण आणि जातिसंस्थेचे गोढवे गाणाऱ्या, अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या आणि एखाददुसऱ्या वर्गांच्या हिताखातर समाजाला एकाच ठिकाणी बांधून ठेवणाऱ्या प्रणालीना व त्यांच्या पसाऱ्याला संस्कृती हे नाव कधीही शोभून दिसत नाही. माणसांना संस्कृतीने अधिकाधिक डोळस करीत नेले पाहिजे. माणसांच्या हृदयांची मानवी हृदये म्हणून दर्जा वाढविण्याची भूमिका हीच संस्कृतीची थोर भूमिका असते. अशी भूमिका असलेला सतत प्रवाही मूल्यभाव हेच संस्कृतीचे स्वरूप असते. समाज विज्ञानदृष्टीच्या पायांनी चालायला हवा. भौतिक प्रगतीच्या वाटांवरून घावायला हवा. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि बुद्धिप्रामाण्यवाद यांच्या हृदयाने तो बोलायला हवा. असा मनुष्य हाच कोणत्याही आदर्श संस्कृतीचा घ्येयतारा असतो आणि अशा माणसांचा मिळून सिद्ध होणारा समाज हाच संस्कृतीचा एकमेव घ्यास असतो. इंप्रजी राजवटीत आपल्या समाजात सुरु झालेल्या प्रवोधनाची इच्छा असा सुसंस्कृत मनुष्य आणि असा सुसंस्कृत समाज जन्माला घालणे हीच होती.

प्रज्ञावंत आणि प्रतिभावंत असलेल्या साहित्यकाला अशा संस्कृतीचीच उपासना करावी लागते. माणसाला प्रवाही आणि प्रकाशमान करीत नेणारा मूल्यभाव असे संस्कृतीचे रूप, तर प्रतिभावंताचे मन या संस्कृतीचेच प्रतिरूप असते. साहित्यिक

साहित्यनिर्मिती करतो याचा अर्थ साहित्यिकाच्या मनातीह ही संस्कृती साहित्यनिर्मिती करते असा असतो. संस्कृतीच्या ध्यासासोबतच कलात चालत असतो, धारण असतो आणि फुलत असतो. या ध्यासाचा प्रवाह कोणी अजगद् केला त त्या ध्यामाला अंतर्जामर्थ्य देणारे आपल्या मनातील संस्कृतीचे आकंदा तो कलास्तून मांडत असतो. संस्कृतीचा प्रवाह मोकऱ्या करीत असतो. या प्रवलतून साहित्याची माझुकी उत्तम होते आणि संस्कृती व साहित्याचा सौंदर्यालाही भरती येते. साहित्य आणि संस्कृती यांचे संबंध असे जन्यजनक, असे परस्परपोषक असतात. 'भाष्मी' या मळ्या कवितेतील ओळी या संदर्भात इथे अळवल्या म्हणून लिहितो—

‘निर्दय तुफानातून नावा
तशा अंधारातून इच्छा चालतात.
कथी आम्ही शिवतो काळिजे
कथी काळिजेच आम्हाला शिवतात.’

याप्रकारे कधी साहित्य फाटले तर संस्कृती त्याला शिवते. कधी संस्कृती फाटते आणि साहित्य तिला शिवून काढते. दोघेही परस्पर असे परस्परांना बपतात, जगवतात, अधिकाधिक अर्थपूर्णत्वाकडे नेत जगवतात. ही उभयपक्षी उपकारक प्रक्रिया असते.

संस्कृती आणि प्रगती असे द्वंद्व काहीच्या मनात असते. याला कारण संस्कृतीची चुकीची कल्पना त्याच्या मनात घर करून बसलेली असते, कधीतरी एखाद्या वेदकाळात वा मनुकाळात उच्चवर्गाने केवळ आपल्या हिताचे आदर्श लोकांवर लादले, त्यानाच अंधपणे संस्कृती मानले जाते. स्थितिशीलतेला संस्कृतीची पदवी दिली जाते. उच्चवर्ग या स्वहिताच्या स्थितिशीलतेला संस्कृती म्हटले जाईल अशा प्रकारच्या वर्णहितनिष्ठ प्रथांची निर्मिती करतो. अशा प्रथांना हा वर्ग 'वाढमयीन महात्मतेचे मानदंड' म्हणून गौरवितो. पण हा सर्वच दंभविलास असतो. कारण डबके म्हणजे संस्कृती नव्हे, यडुगे म्हणजे संस्कृती नव्हे. संस्कृती म्हणजे न थांबणारा प्रवास, न थबकणारा प्रवाह. अशा सतत प्रवाहिनी व सतत प्रवासिनी संस्कृतीची कल्पना शोषकवर्ग करूच शकत नसतो. म्हणून त्याच्या हिताच्या डबक्यालाच तो 'संस्कृती' म्हटले जाण्याची कुप्रथा पाडतो. इतरांना सर्वकष अंधारात ठेवून त्याच्याही माथ्यात या बेळ्यानाच संस्कृती म्हणण्याचे संस्कार खिळे ठोकावे तसें ठोकतो. अज्ञानालाच ज्ञान म्हणावे अशा परंपरांचा दरारा उभा करतो. संस्कृती ही जीवनघटना सतत सेंद्रिय घटना आहे. ही जिवंतता संपते त्या क्षणी संस्कृती विकृतीत जमा होते. तो त्या संस्कृतीचा मृत्यु असतो. शोषकवर्ग या प्रेतालाच संस्कृती आणि या कलेवरालाच कला म्हानहो. या त्याच्या मानण्याचे स्वायत्ततावादी साहित्यशास्त्र आणि सौंदर्यशास्त्र तो उभे चरतो. तो या मानण्याचेच धार्मिंश रचतो. या मानण्याला संरक्षण देणाऱ्या नानाविध संस्था तो उभारतो. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रांमध्ये तो त्याच्या या मानण्याचा आधार वाटणाऱ्या संस्थांचे

जात ३१ कामा. या संस्कृत्याच्या मानवीचा दामक वाकला करात असतात.

शोषकर्ग जातिसंस्कृतीचा गनिमी पद्धतीने पुरस्कार करतो. तो वर्गसंस्कृतीचाही पसरा थाटतो. वरील दोन्ही संस्कृतीना संरक्षण देणाऱ्या, अर्थात पोटात वागविणाऱ्या धर्मसंस्कृतीचाही अनंत प्रकारचा प्रबार तो करीत असतो. तो फक्त एका संस्कृतीपासून पाठ फिसवीत असतो, तो फक्त एका संस्कृतीची साकद वाढण्याचा धाक घेत असतो. ती संस्कृती म्हणूने “मानवी संस्कृती” — ह्यमन कल्पर होय.

मानवी संस्कृतीला गत्रू मानणाऱ्यांची अधिसत्ता भारतीय समाजजीवनावर मागोल हजारो वर्ष होती. त्यामुळे हा देश वेळोवेळी परकीयांचा गुलाम झाला. येथील उच्च-शोषक कगनि ह्यमन कल्चरला काळ्या पाण्यात पाहून येथील माणसेच केवळ गुलामीत सडवली नाहीत, तर वेळोवेळी या राष्ट्राच्याही गुलामीचा तो शिल्पकार झाला. या देशाच्या अझादीलाही त्याने वेळोवेळी भडाग्नी दिला. या राष्ट्राची उंची त्यामुळे कमी झाली. या देशातील उंचेड त्यामुळे आपली शक्ती गमावून बसला. या देशाची माणुसकी त्यामुळे देशोधडीला लागली.

आपल्याला आजही प्रत्यही जखमांची बेरीज करावी लागते त्याला कारण हा वर्ग! त्याने जातिसंस्कृतीची, वर्ग-संस्कृतीची अर्थात विकृतींची या देशात केलेली भयानक पेरणी! मागील हजारो वर्षांच्या अंधारात हा देश ह्यमन कल्चरच्या अभावी जळतो आहे, दुर्घील माणुसकी केविलवाणी रडते आहे!

जात-धर्म-वर्ग यांच्या विषाने या समाजाची प्रज्ञाच शुद्ध गमावून बसली आहे. जाती-वर्ग आणि धर्म यांना संस्कृतीची पूजनीयता बहाल केल्याने या देशाचे वाटोळे झाले, तितके इतर कोणत्याही गोष्टींनी झाले नाही. देश प्रवाहपतित झाला. वैचारिक गुलामगिरीचाही इथे सतत गौरव होत आला. नवा, स्वतंत्र विचार करण्याची शक्तीच त्यामुळे लुळीपांगळी झाली. वैचारिकदृष्ट्या या समाजाच्या वाट्याला असे हजारो वर्षांचे पैरेलेटिक जगणे आले. आता तरी या देशातील लोकांनी जागे व्हायला हवे. भारतीय समाजेतिहासातील गतिशील कालखंडांशी, त्या कालखंडांमधील उल्जेच्या तुफानाशी, त्यातील समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि विज्ञाननिष्ठा या पंचप्रकाशमूल्यांशी अनुबंध राखून खाच्या अर्थाने नव्या संस्कृतीची निर्मिती इथे झाली पाहिजे. प्रज्ञेच्या व प्रतिभेद्या क्षेत्रातील अभियंत्यांनी आता नव्या संस्कृतीच्या उभारणीची मोहीमच उभारली पाहिजे. या देशातील निराश्रित माणुसकी त्या सोनियाच्या दिवसाची वाट पाहत आहे. डोळ्यात तेल घालून वाट पाहत आहे.

४ : साहित्य आणि धर्मविहीनता

समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि विज्ञानदृष्टी ही मूल्ये मानवत्वाला प्रतिष्ठा देणारी आणि या प्रतिष्ठेचे उभयन कलगारी माणुसकोंची मूल्ये आहेत. या मूल्यांचा अंतिम विषय माणूसच असतो. ही मूल्यसृष्टी माणसाताच मध्यबर्ती मानते. मानवी संवंधांचा अधिकाधिक उज्ज्वल आविष्कार हेच या माणुसकीच्या संविधानाचे घेय असते. उपरोक्त उज्ज्वलतेच्या मार्गावर या संविधानाचा प्रवास कुठेच थांबत नाही. या संविधानासाठी ती एक अंतहीन विषयवाट असते. एका प्रवाहाचा तो उजेडाच्या अधिकाधिक श्रीमंतीकडे धावणारा अखंड प्रवास असतो.

उलट धर्माला प्रवासाचा योग नसतो. प्रवाहित्व हा त्याचा स्वभाव नसतो. धर्माचा अंतिम विषय असतो ईश्वर. धर्म प्रवास करत नाही. तो एका मानीव ईश्वराभोवती फिरतो. धर्माला वर्तमानकाळ मान्य नसतो. धर्म भूतकाळाचा भरु असतो आणि कोणत्याही वर्तमानकाळाला भूतकाळाचे रूप टेणे हेच त्याचे जन्मकार्य असते. धर्माचा जन्मच एका अगतिकतेपोटी झालेला असतो. उच्चवर्ण गोरगारिबांची निर्दय पिळवणूक करतो आणि या पिळवणुकीचे 'न्याय' म्हणून समर्थन करण्यासाठी तो धर्मश्रद्धेचा वापर करतो. पीडित लोकही दैन्य आणि दारिद्र्याने पिचून जातात. त्यांनाही या व्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही. तेव्हा पारलौकिक शक्तीवर ते अगतिकपणे आपल्या आशा केंद्रित करतात. ऐहिकातील या दैन्याची उत्तरे मानवाजवळ नाहीत, ती परलोकातील वंदनीय शक्तीजवळ आहेत, हा संस्कार दृढ झाल्यावर पीडित मनुष्य यंत्रासारखा होतो. मेंदूरासारखा होतो. त्याचा कोणीही मग कसाही उपयोग करावा. त्याची वाचा हरवते. संघर्ष करू शकणाऱ्या मनाला नपुंसक केले जाते. बदल ही मानसिकता व बदल हा शब्दही सर्वांथा पुसून टाकले जातात. शोपकर्वा धर्माचा असा अफूच्या गोळीसारखा उपयोग करीत असतो. त्यामुळेच धर्म म्हणजे बेदस्कार बदमाशांनी अज्ञ जनतेची कायम फसवणूक करण्यासाठी जाणीवपूर्वक रघ्लेला कट होय असे म्हटले जाते. किंवा धर्म हा पूर्वी एका मूर्खाला फसविण्यासाठी दुसऱ्या एका लुच्याने शोधलेली युक्ती होय असे म्हटले जाते ते लक्षणीय आहे.

याचा अर्थ, धर्म हा मूठ भर दरोडेखोरांचे भले करीत असतो. महाराष्ट्रात धर्मसृतेता इंग्रजी राजवटीपासून ताढे जाऊ लागले आणि इहवाटी दीवन्नप्रणालीची झोचेबांधणी होऊ

तागली. इहवादाचे म्हणणे असे की, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या मूल्यांचा धर्माच्या क्षेत्रातील अर्थ व बुद्धिमाण्यवादाच्या क्षेत्रील अर्थ अत्यंत वेगवेगळे आहेत, तरस्परविरोधी आहेत. वरील सर्व मूल्यांचा आशय धर्म उच्चवर्गाच्या हितानुरोधाने उरवितो, बुद्धिमाण्यवादाच्या क्षेत्र त्यांना 'सर्वजनहिताय-सर्वजनसुखाय' असा आशय गप्त होतो.

चार्वाक-बुद्धापासून इकडे बाबासाहेब आंबेडकरापर्यंत धर्मविहीनतेसाठी भापल्याकडे आंटोलने उभी राहिली याचे कारण जीवनाच्या प्रवाहित्वाची नीती सिद्ध करणे आणि जीवनाच्या नीतीला चौकट टेणारे धर्माचे अप्रवाहित्व लोकमानसातून नष्ट करणे हे होते. धर्माच्या प्रभावात साहित्याने वावरणे म्हणजे मानवत्वाला पारखे होउन युठभरांच्या स्वार्थाचा पोवाढा गाणेच होय. धर्म कलावंताला प्रकृतीत: एक अन्यायी जीवनदृष्टी देतो. मानवी जीवनाच्या सामान्याचे आकलन ती त्याला करूच देत नाही. नाना स्वभावांचे पापुद्रे सोलत, नाना वृत्तींची कवचे भेटून टाकीत कलावंताला मानवी जीवनाच्या अंतर्गांभ्यापर्यंत पोचावे लागते. कुरुपतेचे पोलादी पडदे बाजूला सारीत जीवनसौंदर्याच्या घ्यासाने त्याला जीवनाच्या सारतत्वापर्यंत जावे लागते. धर्मप्रणीत जीवनदृष्टी त्याला हा प्रवास शक्य करीत नाही. ही जीवनदृष्टी कलावंताला उच्चवर्गाच्या स्वार्थाच्या चौकटीत जीवनाचे चित्र काढायला लावते. धर्म कलावंताला असा अपेंग करतो. त्याच्या प्रतिभेदे असे पंख छाटतो. कलावंताच्या प्रतिभेदा तो कुंपण घालतो. तिचे हातपाय तो तोडतो. धर्म जीवनाच्या परमसत्याकडे कलावंताला जाऊ देत नाही. ईश्वर नावाच्या उच्चवर्गाच्या हिताच्या मानीव आणि विषातक कस्यनेपाशी त्याला यांधून ठेवतो. कलावंताला तो भ्रमात ठेवतो. जीवनाच्या एका अतिसंकुचित आकलनापाशी त्याला झुडुपवतो.

आता तिकडे दुसऱ्या महायुद्धाने धर्माचे परमसत्य मारून टाकले, इकडे चार्वाक-बुद्धाने आणि पुढे आंबेडकरवादी चळवळीने धर्माचा कणा असलेल्या या ईश्वराला उद्ध्वस्त करून टाकले. धर्म असा ठिकठिकाणी उघडा पडला. विज्ञानाने आणि भौतिकवादाने माणसाच्या दारात वैभवाची सुंदरकडे फुलविली तेव्हाही धर्म उद्ध्वस्त झाला. त्याच्या देवी आदेशाविरुद्ध त्याने नाकारलेली अस्तित्वे दुनियेत महान कर्तृत्वाची घनी ठरली. त्यावेळीही धर्म उद्ध्वस्त झाला. धर्मानीच जगाला रक्ताच्या अंघोळी घातल्या. धर्मानीच गरिबांचे लढे उगडू दिले नाहीत, धर्मानी गरिबांना गुलाम ठेवले. 'गर्वसे कहो हम हिंदू हैं' हे अंधपणे म्हणणाच्या या काळातही शोषकवर्ग धर्माचा प्रभाव कायम करण्याचा प्रयत्न करीत आहे. गुलामांनी गुलामीचा गर्व बाळगावा 'याचसाठी तर त्यांचा अड्हाहास' असतो. तेव्हा केवळ जीवनाच्या मौलिकतेसाठीच नवे तर साहित्याच्या मौलिकतेसाठीही कलावंताने धर्माच्या चौकटी मोडून बाहेर यायला हवे. धर्मविरहित व्यायला हवे. असे झाले तर कलावंताला जीवनाच्या सगळ्या दालनामधून फिरणे शक्य होईल. धर्मविरहित संवेदनशीलतेची आणि धर्मविरहित वाड्मयीन अभिरुचीची त्यातून

पुढील्या काळात जीवनाचे सारतत्त्व कवेत घेण्यासाठी धर्माच आंधव्हा दोळा ल्यागाऱ्या लागेल. त्याने दिलेल्या कुबड्यांनी मनवतेचे शिखर गाठता यथचे नाही. तेव्हा जीवनाची नैतिकशक्ती आणि साहित्याची सोंदर्यशक्ती वाढण्यासाठी राता धर्मीवहीन जीवनदृष्टीच्याच कुशीत साहित्यकाला शियला पाहिजे. ही माऊलंब आता नव्या समाजाच्या रंगमंचावर आपल्याला पोचवू शकेल. समता, स्वातंत्र्य, बंधुवा, न्याय वा अणि विज्ञानदृष्टीच्या सोबत जाणारा साहित्यिकच अता मानवत्वाचे अर्थपूर्ण बलाकमळ इलवू शकेल. त्यासाठी धर्म की मानवत्व हा निषांयक सामना अटल आहे या झुंजूनच मराठी साहित्यात आता युगप्रवर्तन घडून येतल.

५ : साहित्य आणि देशीयता

'देशांय' हा शब्द 'नेटिव' या शब्दाचा पर्याय म्हणून आपण वापरतो. नेटिव हा शब्द मुळात ख्रिटिशांनी भारत या देशात राहणाऱ्या सर्व लोकांना उद्देशून वापरला होता. इंग्रजांच्या बाजूने या शब्दाचा अर्थ, आपण ज्यांच्यावर राज्य करतो ते गुलाम वा एतदेशीय असा होता. या शब्दात अशी संपूर्ण तुच्छता भरलेली होती. देशीयता हा शब्द इंग्रजदत तुच्छतामूलक संदर्भापासून वेगळा झाला आणि आपल्या वाढमयव्यवहारात एक मूल्यसंकल्पना म्हणून चर्चाविषय झाला.

१९६० नंतर मराठीत काही नवे जीवननिष्ठ साहित्यप्रवाह निर्माण झाले. जीवनमूल्यांच्या कैवल्यापासून साहित्याता रचनेच्या कैवल्याकडे नेण्याचे प्रयत्न या काळात झाले; पण या नव्या साहित्यप्रवाहांमुळे साहित्य आता अनंत वाटांनी जीवनाच्या अंतरंगात शिरू लागले. या अनंत वाटा आपली सैद्धान्तिक स्पष्टीकरणे शोधू लागल्या. विद्रोह, मूर्तिभंजन, बांधिलकी ही काही महत्त्वाची स्पष्टीकरणे त्यातून बाहेर आली. देशीयता हेही याच प्रयत्नाचा भाग म्हणून पुढे आलेले एक स्पष्टीकरण आहे.

देशीयता ही संकल्पना अनेकार्थांनी वापरली जाऊ शकते. संकल्पना वापरणारी व्यक्ती संकल्पनेला आपल्या भूमिकेचा आशय आणि व्यक्तिमत्व देते. संकल्पनेला स्वतःची अशी इच्छा नसते आणि त्या इच्छेनुसार संभवणारा असा किंवा तसा अर्थ तिला नसतो. संकल्पना सांगकाम्याप्रमाणे तिचा वापर करणाऱ्याच्या भूमिकेचे, तिला वापरणाऱ्याच्या कुन्वतीच्या प्रमाणात प्रकाशन करते.

देशीयतेच्या संकल्पनेचाही वरील सर्व संदर्भात विचार करावा लागतो. ही संकल्पना वेगवेगळ्या अर्थांनी व वेगवेगळ्या अर्थकुवटीनुसार वापरली जाणे अटल आहे. जाणिवांचे विविध प्रवाह, स्वभावांच्या विविध प्रणाली व सामाजिक प्रतिष्ठेचे वेगवेगळे स्तर आपल्या समाजात अस्तित्वात असल्याने देशीयतेची वेगवेगळी व प्रसंगी परस्परविरोधी स्पष्टीकरणेही शक्य आहेत.

देशीयतेचा एक सोपा अर्थ आपल्या देशातील जुनी समाजरचना व तिची अधिष्ठानभूत मूल्ये असा आहे. इंग्रजांचे राज्य आल्यापासून इथे जे समाजप्रबोधन मुरु झाले त्यामुळे वरील स्वरूपाची देशीयता घोक्यात येते असे म्हटले जाते. जुने नष्ट होते आहे याचे दुख गांधीवादाच्या प्रभावातून मराठी कथा-कादंबन्यांमधून साकार झाले. हिंदूमहासभा व रा. स्व. संघासारख्या संघटनांनी वरील अर्थाने देशीयतेची बाजू घेतली. नॉर्स्टोल्जिक प्रवृत्ती किंवा होमसिकनेस असे या वृत्तीचे स्वरूप असते. 'पूर्व दिव्य ज्यांचे

पृष्ठी होईल.

पुढरल्या काळात जीवनाचे सारतत्त्व कोत घेण्यासाठी धर्माचा अधिकार डोळा
स्थानावा लागेल. त्याने दिलेल्या कुबळशांनी मानवतेचे शिखर गाठता यायले नाही. तेव्हा
जीवनाची नेत्रिकशक्ती आणि साहित्याची सौंदर्शक्ती वाढण्यासाठी आहे धर्मविहीन
जीवनदृष्टीच्याच कुशीत साहित्यिकाला शिरायला पाहिजे. ही माऊलीच आता नव्या
समाजाच्या रंगमंचावर आपल्याला पोचवू शकेल. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि
विज्ञानदृष्टीच्या सोबत जाणागा साहित्यिकच आठ मानवत्वाचे अर्धपूर्ण कलाकृमळ फुलवू
शकेल. त्यासाठी धर्म की मानवत्व हा निर्णयिक सामना अटल आहे. ये झुंजीतूनच
मराठी साहित्यात आता युगप्रवर्तन घडून येईल.

५ : साहित्य आणि देशीयता

'देशीय' हा शब्द 'नेटिक' या शब्दाचा पर्याय म्हणून आपण वापरतो. नेटिक हा शब्द मुळ्यात खिटिशांनी भारत या देशात राहणाऱ्या सर्व लोकांना ठडेशून वापरला होता. इंप्रजांच्या बाजूने या शब्दाचा अर्थ, आपण ज्यांच्यावर राज्य करतो ते गुलाम वा एतदेशीय असा होता. या शब्दात अशी संपूर्ण तुच्छता भरलेली होती. देशीयता हा शब्द इंप्रजट्ट तुच्छतामूलक संदर्भापासून वेगळा झाला आणि आपल्या वाढूमध्यव्यवहारात एक मूल्यसंकल्पना म्हणून चर्चाविषय झाला.

१९६० नंतर मराठीत काही नवे जीवननिष्ठ साहित्यप्रवाह निर्माण झाले. जीवनमूल्यांच्या कैवल्यापासून साहित्याला रचनेच्या कैवल्याकडे नेण्याचे प्रयत्न या काळात झाले; पण या नव्या साहित्यप्रवाहांमुळे साहित्य आता अनंत वाटांनी जीवनाच्या अंतरंगात शिरू लागले. या अनंत वाटा आपली सैद्धान्तिक स्पष्टीकरणे शोधू लागल्या. विद्रोह, मूर्तिभंजन, बांधिलकी ही काही महत्त्वाची स्पष्टीकरणे त्यातून बाहेर आली. देशीयता हेही याच प्रयत्नाचा भाग म्हणून पुढे आलेले एक स्पष्टीकरण आहे.

देशीयता ही संकल्पना अनेकार्थांनी वापरली जाऊ शकते. संकल्पना वापरणारी व्यक्ती संकल्पनेला आपल्या भूमिकेचा आशाय आणि व्यक्तिमत्त्व देते. संकल्पनेला स्वतःची अशी इच्छा नसते आणि त्या इच्छेनुसार संभवणारा असा किंवा तसा अर्थ तिला नसतो. संकल्पना सांगकाम्याप्रमाणे तिचा वापर करणाऱ्याच्या भूमिकेचे, तिला वापरणाऱ्याच्या कुवटीच्या प्रमाणात प्रकाशन करते.

देशीयतेच्या संकल्पनेचाही वरील सर्व संदर्भात विचार करावा लागतो. ही संकल्पना वेगवेगळ्या अर्थांनी व वेगवेगळ्या अर्थकुवटीनुसार वापरली जाणे अटल आहे. जाणिवांचे विविध प्रवाह, स्वभावांच्या विविध प्रणाली व सामाजिक प्रतिष्ठेचे वेगवेगळे सुर आपल्या समाजात असित्त्वात असल्याने देशीयतेची वेगवेगळी व प्रसंगी पारपारविरोधी स्पष्टीकरणेही शक्य आहेत.

देशीयतेचा एक सोपा अर्थ आपल्या देशातील जुनी समाजरचना व तिची अधिकारानभूत मूल्ये असा आहे. इंप्रजांचे राज्य आल्यापासून इथे जे समाजप्रबोधन सुरु झाले त्यामुळे वरील स्वरूपाची देशीयता धोक्यात येते असे महटले जाते. जुने नष्ट होते आहे याचे दुःख गांधीवादाच्या प्रभावातून मराठी कथा-कादंब-न्यांमधून साकार झाले. हिंदूमहासभा व रा. स्व. संघासारख्या संघटनांनी वरील अर्थाने देशीयतेची बाजू घेतली. गांधीलंजक प्रवृत्ती किंवा होमसिकनेस असे या वृत्तीचे स्वरूप असते. 'पूर्व दिव्य ज्यांचे

त्याना...’ या मागानि देशीयतेचा हा आप्रह फक्त परिवर्तनाच्या चळवळीना विरोध करणारा असतो. ‘स्वदेशीचा पुरस्कार करण्यामागे हे खेर मन तपलेले असं संदर्भात अटल असते. परंपरागत वर्णसमाव असेही देशीयतेचे एक स्पष्टीकरण यंभवते. हे स्पष्टीकरण देणारे आपल्या मुलांना अमेरिकेत स्थायिक करील आणि तिथे हिंदू देवतांची मंदिरे उभारतील हे शक्य आहे. आधुनिक जगाचे सर्व फायदे प्रयम आणि प्रकरणी पदरात पाहून घेणारेही देशेपतेचे हे स्पष्टीकरण पूजीय मानू रशतात.

मराठीतील काही लेखक पक्षात्य साहित्याच्या नकल करतात. त्त आशय, विषय, व्यक्तिचित्रे, घटना, वातावरण आणि अभिव्यक्तीचे प्रयोग यांचा समावेश असतो. लेखकांच्या चौर्यकर्म दडपण्याच्या कुवतीच्या प्रमाणात हे चौर्यकर्म झाकले जाते. साहित्याच्या संदर्भात मराठी साहित्य देशीयतेला पारखे होते इथेही देशीयता म्हणजे परंपरागत साहित्यातील पांढरपेशा वाचिचे जीवन एवढाच अर्थ असतो.

हिंदूत्व, राष्ट्रीयत्व व भारतीयत्व या अर्थानीही देशीयतेचे संकल्पना मांडली जाते. आपली राष्ट्रीय विचारधारा प्रकृतीने परंपरावादी, पुनरुज्जीवनवादी व परिवर्तनाला विरोध करणारी असल्याने राष्ट्रीयत्व या अर्थानि आणि सेव्युलॉगिस्मचा आपण घटनेद्वारा स्वीकार केल्यामुळे हिंदूत्व या अर्थानि देशीयता मांडणे म्हणजे देशीयतेच्या संकल्पनेला अत्यंत अनुचित अर्थ देणे होय. भारतीयत्व ही संकल्पनासुद्धा निष्क्रियाथनी वापरली जात नाही. तर्कतीथीचे ‘वैदिक संस्कृतीचा विकास म्हणजे भारतीय संस्कृतीचा विकास होय’ हे प्रमेय त्यामुळेच अनेकांना पटत नाही, आणि ते बरोबरहो आहे. भारतीय समाज समन्वयशील आहे. इथे आयापासून आजपावेतो अनेक परकीय टोक्या आल्या. परकीयत्वाला भारतीयत्व मानायचे नसेल तर ते कोणत्या टप्प्यावर, असा प्रश्न निर्माण होतो. समन्वयाची प्रक्रिया सूखल असताना अमुक गोष्ट परकीय आहे असा निर्णय देणे घाईचे व अनुचितही ठरू शकेल. या संदर्भात देशीयतेच्या संकल्पनेचे समकालीनत्वाच्या संकल्पनेशी नाते जोडता येईल. कोणत्याही लेखकाने पापणी जागी ठेवून समकालीन जीवनाच्या ढोहात डतरायचे असते. लेखकाचा अनुभव समकालीन समस्याच्या ज्वालावरच शेकला जात असतो. अनंत तन्हांच्या दूऱ्यांच्या आगीतून सोने उजळावे तसा अनुभव उजळून निघावा लागत असतो. समाजाच्या प्रकाशोनमुख्यतेची ढोळस जाणीव म्हणजे समकालीनता. देशीयतेचे हेच स्वरूप असते. त्या विवक्षित समाजाच्या प्रश्नांच्या सागरातून अनुभवाचे कैवल्य मिळविणारी जाणीव ही देशीयतेची जाणीव ठरते. दैववादी, नियतिवादी, निराशावादी, स्थितिवादी, पुनरुज्जीवनवादी होणे म्हणजे माणूसपण हरवणे. गतिविन्मुख होणे. अधिक निरोगी, अधिक सुंदर, अधिक संपन्न असता येण्याची तहानभूक म्हणजे देशीयता. जीवन सुंदर करण्याच्या प्रक्रियेतून उमटणारी सर्व वादळे आपल्या कलात्मकतेच्या बाहूमध्ये व्हेवटाळणारा स्वभाव म्हणजे देशीयता होय. अंधाराचे कीर्तन म्हणजे देशीयता नव्हे, तर प्रव्हाशाचा सोहळा म्हणजे देशीयता होय. हा सोहळाच साहित्यात्ता अक्षरत्वाने सन्मानित व्हरतो.

६ : साहित्य आणि प्रचार

साहित्याच्या क्षेत्रात साहित्यकृती आणि प्रचारकृती या दोन्ही घटना भाषावेषातच वावरत असतात. काही वेळा प्रचारकृती स्वतङ्गा स्पष्टपणे प्रचार म्हणून जाहीर करू शकतील, पण प्रचारासाठी जन्माला आलेली आणि प्रचाराचीच प्रकृती असलेली भाषारूपे जेव्हा साहित्यकृती असल्याचा दावा करतात किंवा आव आणतात तेव्हा अमूक भाषारूप हे साहित्यकृती कोणत्या कारणामुळे ठरते किंवा अमूक भाषारूप तसे न ठरता प्रचार का ठरते हा प्रश्न निर्माण होतो.

साहित्यकृती आणि प्रचारकृती यांच्यामध्ये स्पष्टपणे विभाजनरेणा काढता यायला हवी, वरील दोन्ही शब्दाकृतीच्या कक्षा व प्रकृती निश्चित करता आल्या तरच वरील प्रश्नाची सोडवणूक शक्य होईल.

शब्दाचा प्रत्येक उपयोग साहित्य होत नसते. शब्दांचे काही उपयोग प्रचार होत असतात. शब्दांचे काही उपयोग विचार किंवा शब्द होत असतात. शब्दांचे काही व्यवहार सहजपणे आणि निविवादपणे कोणत्याही एका गटात वसत नाहीत. अनेक शब्दव्यवहार सीमारेषेवर किंवा सीमारेषेच्या आसपास वावरत असतात. मतमतांतरांचा संबंध या सीमानुवर्ती शब्दव्यवहाराशी निगडित असतो. या संदर्भात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून 'सर्व लेखन महणज्ये साहित्य नव्हे' या पातळीवरचे प्रायमरी विधान साहित्यातले एखादे नवे महासत्य सांगितल्याचा आव आणून केले जाते आणि बाकीचे तितकेच प्रायमरी समीक्षक त्या विधानाचा मोठ्या गोरवाने डल्लेख करतात, तेव्हा मराठी साहित्यव्यवहाराचा दर्जा प्रस्थापित व्यवस्थेने किंवी पोकळ करून टाकला आहे त्याचा प्रत्यय येतो. असो, तर या विविध प्रकारांच्या शब्दव्यवहारांमधून साहित्यकृती वेगळी कशी करायची? कलाकृती ही कलावंताच्या सर्जीनशक्तीशी निगडित आहे, कलावंत हा जीवनानुभवी असतो. तो प्रवाही आणि ढोळस असा जीवनोपासक असतो. कलावंताची संस्कारव्यवस्था अनुभव घेते व दर नव्या अनुभवाच्या आवाहनांनी मूळ संस्कारव्यवस्था बदलते. ही बदलणारी घटना मूल्यदर्शी असते. ती जीवनाच्या अर्थांगात उत्तरत जाते आणि स्वतः समृद्ध होत जाते. शिल्पावरील पाण्याणपसारा शिल्पी वेगळा करतो त्याप्रमाणे सौंदर्य आणि कुरुपता यांच्या परंपरासंबंधाचे लीळानाट्य चितारीत साहित्यिक सौंदर्याचे शिल्प प्रकाशित करतो. हे

कारणारी दहो म्हणजे साहित्यकाची नीवनदृष्टी होय. कलावंताचे व्यक्तिमत म्हणारे प्रियतिशील वस्तुस्थिती नव्हे, ते एक ज्ञायम उघडे दार असते, तेढबके नसते, ते वाहत प्रवाह असते, विविध जीवन-प्रयोगांचा प्रदेशातून, विविध खांच्या मातीत आणि विविध वर्णांच्या मिठीतून वाहताना त्याला विविध आयाम गप्त होत असतात. हे समग्र अनुभवांची घटना नाना गुंतागुंतीसह नव्या अनुभवाला सामोरी जारे विविध व्यक्तीचे आणि समाजस्तरांचे दृश्य-अदृश्य, काळे-निळे, पांढरे-पैवळे व्यवहा यांच्या पेटल्या भट्टीत कलावंताचा अनुभव द्वून-सुलाखून घेतलेला कसतो. युगाचे सारतत्त्व नाना पैलूंसह, मंदभासह हा अनुभव भाषारूपातूनच साकार ठरतो. या संदर्भील दर्शनामुळे भाषाही विवंत, डोळस आणि सर्जनशील होते. झाडतूनच फुले उल्लाखीत तसे हे भाषारूप असते. इतके त्याचे त्वा जीवनानुभवांशी जीवनंधात्म नाते असते. या सर्जनात एक सहजता, उत्कटता आणि घनपसंत जगण्यासंबंधी वारावी तशी तीव्र आस्था असते. हा एक जबाबदार व मनुष्यमनस्क असण्याचा व्यवहार असतो. इथे साहित्यकृती सभवते. शब्दांचा असा व्यवहार साहित्य होतो. इतर व्यवहारांना ते शब्द्य नसते.

ही प्रक्रिया अनेक कारणामुळे तुडविली जाते. प्रसिद्धी, पैसा, आदेश, जीवनविषयक अप्रगल्भ अद्दा, मूर्ख-प्रतिगामी संस्कार यांच्यावरील खुळ्या भक्तीमुळे ही प्रक्रिया तुडविली जाते आणि साहित्यकृती होण्याला लेखन अपात्र ठरते. संतसाहित्यापासून आजपर्यंत लोकांना वाळूमयबाबू कारणासाठी असे बोरेचसे अपात्र लेखन साहित्य म्हणून आवडते. अनेक प्रचारकृती साहित्यकृती वाटत असतात. असे नाना लोभ प्रभावी ठरतात आणि लेखन प्रचारी होते. निर्मितीची तीव्र आस्था व सहजस्फूर्तीता मोळून पडते आणि सजवणूक साकार होते. प्रामाणिकपणाशी फारकत घेतलेली 'मोळे घातले रडाया' या कोटीची शब्दकृती प्रचारकी ठरते. एखादी प्रणाली केवळ भक्तीने शब्दातून मांडली गेली तर ती शब्दकृतीही प्रचारी होते. पण प्रणालीच्या प्रेरणेचा आविष्कार प्रचारी होईलच असे नाही. त्यासाठी ही प्रणाली कलावंताला जीवनशोधापासून तोडणारी नसावी. तयार उत्तरे पुरवणारी नसावी. दुसऱ्या बाजूने अशा प्रणालीचा स्वीकारही बौद्धिक पातळीवरचा नसावा. कलावंताच्या जाणिवेचे समग्र हवामानच त्या प्रणालीने भारले जायला हवे. जीवनशोधाच्या अखंड प्रेरणा तिने साकार कराव्यात. सदर प्रणालीचा व कलावंताचा रक्कगट एक बायला हवा. असे झाले तर होणारा शब्दांचा उपयोग साहित्यकृती होईल, प्रचार होणार नाही. प्रचारात सर्जन नसते. काय प्रचारायचे हे आधीच ठरलेले असते. कलाकृती अशी वेतता घेत नाही. तो एक शोष असतो. 'झाताच्या कुंपणावरून उडूण करून चिदधन घेपला ही जाते.' ही प्रक्रिया इथे घडावी लागते. ही साहित्याची प्रक्रिया आहे. प्रस्थापितांचे सर्व ठरलेलेच असल्याने कोणत्याही साहित्यविश्वाला प्रस्थापित कलावंतापासूनच प्रचारी होण्याची भीती आसते. हे सत्य विसरणे भयंकर घोक्याचे असते.

७ : साहित्य आणि समाज

साहित्य हा समाजाचा आरसा आहे, साहित्य म्हणजे समाजाचे प्रतिबिंब होय, साहित्यिक हा खाच्या अर्थाने Social animal होय, अशी विधाने आपण अनेकदा वाचतो. या सर्व विधानांचा अर्थ साहित्य आणि समाज यांच्यात जन्य-जनक संबंध आहे, असा आहे. ‘झाडाची मुळे जमिनीतून आपली पोषणद्रव्ये शोधून घेतात. झाडाचा विस्तार मुक्तपणे होतो. वरवर पाहिले तर त्याचे जमिनीशी नाते दिसत नाही. पण जमिनीवरील पोषणद्रव्याशिवाय झाडाची वाढच काय जन्मही मिळ होत नाही, त्याप्रमाणे समाज जीवनाच्या आशायाशिवाय कलाकृतीला जन्ममूल्यच प्राप्त होत नाही’ हे पॉल क्ले याचे म्हणणे समाज आणि साहित्य यांचा संबंधच अधिक यथार्थपणे मांडून दाखवीत आहे.

साहित्यिक हा मानवप्राणी समाजामध्येच जन्माला येतो. त्याच्या व्यक्तिमत्वाला समाजामध्येच आशय आणि आकार प्राप्त होतो. समाजाच्या संस्कारशाळेतच त्याच्या मनाला नाना पैलू पडत असतात. साहित्यिकाचे व्यक्तिगत जीवन सामाजिक जीवनामुळे प्रभावित होते. साहित्यिकाच्या जाणिवेत आणि नेणिवेतही समाजाशी त्याची असलेली अनुकूल वा प्रतिकूल नाती या ना त्या रूपात वावरत असतातच.

साहित्यिकाचे व्यक्तिमत्वही जमिनीत उगवलेल्या झाडासारखे असते. समाज जीवनाच्या मुख्यदुखात अत्यंत उल्कटपणे ते रूतलेले असते आणि समाज जीवनातील मुख्यदुखे अत्यंत तीव्रपणे त्याच्या व्यक्तिमत्वात रूतलेली असतात. एक धारदार, एक मर्मभेदक संवेदनशीलता त्याला लाभलेली असते. या संवेदनशीलतेची धार आणि मर्मभेदकता समाजात येणाऱ्या दर अनुभवागणिक अधिकच चोखंदळ होत जाते. ‘नित्य नवा दिस जागृतीचा’प्रमाणे या संवेदनशीलतेला आपली नजर सतत सतेज करून घेत चालावे लागते.

अशी तयार संवेदनशीलता असलेल्या प्रतिभावंत-मनाचा अनुभव साहित्यात घात होतो. असा अनुभव नसेल तर साहित्यकृतीची कल्पनाच करता येत नसते. हा अनुभव कधी प्रत्यक्ष समाजवास्तवाला समांतर राहून स्वतंत्री सुष्टी उभी करतो. हाच अनुभव कधी या वास्तवापासून दूर जाऊन किंवा विवक्षित अंतरावरून एक कल्पनेची गुही उभारतो. त्या त्या प्रमाणात या अनुभवाला कल्पनेचे रंग-गंध आणि रूपाकार येऊन मिळतात. अर्थात हे कितीही प्रमाणात घडले तरी अनुभवाचे अनुभवपण मिटवून

कोणत्याही साहित्यकरता साहित्यकृतीची निर्मिती करता येणे शक्य नसहे.

साहित्यकृतील काढी गोष्टी अनेकदा समाजाच्या कक्षेत मावत रहीत असे वाळे. पण समाजाच्या कक्षेबाहेरचे साहित्यकात दिसण्या वा सुचण्यसाठी समाजाची एवं गुणविशिष्ट कक्षाच कारणीभूत असते. साहित्यकृतीची कथानके, साहित्यकृतीमधूत व्यक्ती, व्यक्तीचे समूह, व्यक्ती-व्यक्तीचे झाँग समूह-समूहांचे संबंध, व्यक्तीच्या व समूहाच्या भावना, संवेदना, विचार, सुखदुःख आणि असंख्य समस्तचे कोलाहल या सर्वच गोष्टी सामाजिक असतात. समाजवास्तवाने नियंत्रित झालेल्या असतात. समज साहित्याला असा अनुभव देतो. जीवनसत्य आणि आशय देतो. चित्रणासाठी भावसंवेदनानी भिजलेला तपशील देतो. ही सारी असंख्य आणि विविध स्पंदने, हा मानवी मनांचा नित्य आव्हानशील गुंतवण देतो. साहित्यविश्व म्हणजे साहित्यकृतीचे विश्व. साहित्यकृतीचे प्रयोजन असते अनुभूती. नवीन संगती लाघलेली अनुभूते। अनुभूती ही समाजजीवनाचा अंक असते. अनुभूती या समाजाचाच इत्यर्थ असतात. समाजाच्याच प्रतीती असतात. आध्यात्मिक, निराशावादी वा व्यक्तिवादी अशा कोणत्याही प्रकारच्या अनुभूतीना समाजाचा या ना त्या प्रकारचा संदर्भ असतो; साहित्य आणि समाज यांचा संबंध कोणालाही, कधीही, कोणत्याही पातळीवर नाकाळा येत नाही. ज्या साहित्याला सामाजिक मानले जात नाही त्यातही या ना त्या प्रकाराने सामाजिकता वावरत असते, बालकवीच्या निसर्ग कवितेला सामाजिक आशय असतो. सगळ्या बालगीतांमधून सामाजिकतेचे झरे झुळझुळत असतात. प्रेमकवितेतील साफल्या-वैफल्याच्या मागे या ना त्या रूपात समाजाच्या विवक्षित प्रकृतीचे दृश्यादृश्य संदर्भ उभे असतात. स्वच्छेदतावादी गोविंदाप्रजांच्या प्रेमवैफल्यामागे पुरुषप्रधान समाजाची मागील हजारो वर्षांची परंपरा उभी असते. खालीच्या गुलामीची शतके अंगाखांद्यांचर मिरविणारा त्या काळचा समाज गोविंदाप्रजांना प्रेयसी देक शकत नाही. मढेंकरांच्या प्रेमवैफल्याचे, पुढल्या समाजातील सर्व क्षेत्रांतील पराभवाचे, नियतिवादाचे व अगतिक शरणागतीचे सर्व संदर्भ सामाजिक असतात. माघवराव पटवर्धनांच्या प्रेमकवितेचे, विनायक आणि गोविंद यांच्या गाहूय कवितेचे अध्याहत संदर्भ सामाजिक असतात. पुनरुज्जीवनवादी व पलायनवादी, प्रतिक्रांतिवादी आणि परंपरावादी, रंजनवादी आणि ऐतिहासिक, पौराणिक आणि अद्भुतरम्यतावादी, लिंगवादी आणि तटस्थितावादी या प्रकारच्या सर्व साहित्याचे संदर्भ सामाजिक असतात. विविध रंगा-गंधाच्या आणि आकारांच्या बनस्पतींच्या दुनियेमागे भूमी असते, तसा साहित्यासाठी समाज असतो. समाजाची भूमी असते.

साहित्य सामाजिक असते हे म्हणणे सूर्य प्रकाशमान असतो या म्हणण्यासारखे आहे. 'असामाजिकता' ही बाब साहित्यक्षेत्रात सर्वस्वी अशक्य असते. असे असले तरी, साहित्यात असामाजिक प्रवृत्तीची चर्चा होते. असामाजिक प्रवृत्ती या संकल्पनेचे वेगवेगळ्या संदर्भांमध्ये दोन वेगवेगळे आर्य संभवतात. एक : व्यक्तिकेंद्रित साहित्य

आणि ठेण : परिवर्तनवादी अर्थात् ग्रांतिकारी साहित्याच्या विरोधात निर्माण होणारे अर्थात् प्रतिक्रांतिवादी साहित्य, पण या दोनही समजुंगीमार्गे काही भ्रम उभे असतात. व्यक्तिकैदित या व्यक्तिवादी साहित्य असामाजिक असते असे युद्ध लेखकांनी वा समीक्षकांनी मानणे हेच चुकीचे आहे. व्यक्तिवादी साहित्य निर्माण करणारी व्यक्ती 'व्यक्ती' असते, तिचा जन्म कोणत्यातील समाजात झालेला असतो, या व्यक्तीच्या मनाचे समाजाशी संबंध असतात. समाज बोलतो त्या भाषेतून ही व्यक्ती बोलते, व्यक्तीच्या होकाराच्या पातळीवरचे असेल या नकाराच्या पातळीवरचे असेल, पण या व्यक्तीचे संबंध समाजाशीच असतात. व्यक्तीचे मन आले की समाज ही बाब अटलच आहे, मन वजा करून कोणाला जगता येत नाही. व्यक्तिवादी म्हणवल्या जाणाऱ्या साहित्यात या ना त्या अंतरावर, या ना त्या रंगा-रूपात सामाजिकता उभी असतेच असते.

दुसऱ्या बाजूने प्रतिक्रांतिवादी साहित्यही असामाजिक नसते. प्रतिक्रांतिवादी साहित्यकळी मन वजा करून साहित्य निर्माण करू शकत नाहीत.

पण प्रतिक्रांतिवादी असणे हा एक विवक्षित सामाजिक स्वभाव आहे. परिवर्तनवादी स्वभाव ही आपण प्रकृती मानतो. तीच जीवनाची यथार्थता मानतो. 'शायला तो संपला' असे आपण मानतो, याचा अर्थ गतीचा कायदा पाळून शाला—शायत राहणारे मन आपण सामाजिक मन मानतो. या अर्थने प्रतिक्रांतिवादी स्वभाव हा असामाजिक मानला जातो. त्याला या एवढ्या संदर्भातच अर्थ आहे. पण पुनरुज्जीवनवादी—पलायनवादी ही मने काय किंवा प्रतिक्रांतिवादी मन काय ही सर्वच मने गतकालीन समाजरचनेत रेगाळणारी या अर्थने सामाजिकच असतात. त्यांची समाजाची कल्पना भूतकालीन समाजरचेत ठरी असते. वर्णाच्या रचनेचा समाज, दैववादी समाज, जातीनी चिष्या झालेला समाज हा प्रभूत्या हिताचा असतो आणि बहुजनांच्या आणि त्यांच्या भाषेच्याही हातापायात गुलामीच्या बेळघा ठोकणाऱ्या भूतकालीन समाजाच्या फक्त पुनर्मुद्रित आवृत्या त्यांना काढायच्या असतात. हे साहित्यक असामाजिक नसतात तर अत्यंत घातक अर्थने सामाजिक असतात. समतेचे, बंधुत्वाचे आणि प्रगतीचे कर्दनकाळ या अर्थने, विषमताप्रस्त समाजरचनेचे पुजारी या अर्थने सामाजिक असतात. हे साहित्यक मग पौराणिक काढबन्ध्या लिहितात. पौराणिक काढबन्ध्या लिहून ते आपले आजच्या संदर्भातले 'सामाजिक कर्तव्य'च पार पाडत असतात. विषमताप्रस्त भूतकालीन समाजरचना पुनरुज्जीवित करण्यासाठी ज्यांनी जास्तीत आला कर्य केले त्यांना हे साहित्यक महापुरुष मानतात आणि या प्रतिगाम्यांच्या महापुरुषांनांगर साहित्यकृती उभारल्या जातात. जाणीवपूर्वक अज ठेवलेल्या समाजात या अशा साहित्याला वाचकही मोठा मिळतो. ऐसे साहित्य आपले स्वत्व टिकविण्यासाठी, आपल्या साहित्यिकाला जगवण्यासाठी व त्याला मोठे म्हणून प्रस्थापित करण्यासाठी आवडले जाते. पुनरुज्जीवनवादी मोहिमेचा भाग गुणून वाचले जाते.

साहित्यिकाचा अनुभव सामाजिकच असतो, त्याचा हेतू, त्या अनुभवातोल अर्थ,

त्या अनुभवाकडे पाहण्याची दृष्टी य सर्व गोष्टीच्या द्वारा सांत्यात समाज शिरत असते. साहित्यिक समाजात हिडतो, वावतो, तो समाजाच्या मेळक्या मैदानमधून फिरवे. समाजाच्या (त्यात राजकारण—शिक्षणकारण—धर्मकारण या बळे आल्याव) बाजारांमधून फिरतो आणि एखी बंद असलेली दालने घटून त्यातही फिरण्याचा प्रयत्न करतो. बाहेरच्या बाजारांतील हालघालीची कारणे या बंद दालनात असता. रंगमंचावरील दृश्याची सूत्रे पडथाणगे असतात. साहित्यिक या पडहमागची गुणिते घ्यानात घेतो आणि प्रकाशित करतो. या मागाने साहित्यिकाचा अनुभव समाजाचा गहनात शिरतो. या मागाने साहित्यिकाला लाभणारे सत्य हे अधिक युगीन, अधिक यथार्थ असे असते. जीवनाच्या रहस्यांवर, समस्यांच्या स्वरूपवर या साहित्यकृती अलंत विश्वासार्ह प्रकाशाङ्क्षेत टाकत असतात. या प्रकाशात वाचकाला भूतकाळाच्या स्वभावाचीही ओळख पटते. वर्तमानकाळाचाही 'एक्स-रे' याच्या हातात येतो. आणि समाजाच्या भविष्याच्याही वाटा या प्रकाशानेच उजबून निघात, वाचकासाठी हा प्रत्यय आपली जीवनजाणीव प्रकाशमान झाल्याचा प्रत्यय असतो. अंधारात सूर्य उगवल्याचा, निदान विजांची फुले फुलल्याचा प्रत्यय असतो. हा प्रत्यय मानसिक असते. साहित्यकृतीला हे साधण्यासाठी प्रवारकी होण्याची गरज नसते. श्रेष्ठ कलागुणांचा कुठेही—कोणत्याही पातळीवर बळी न देताही हा प्रत्यय साहित्यकृती देऊ शकते. याप्रकारे साहित्यकृती प्रचलित समाजाच्या अनुभवाच्या चित्रणाद्वारा प्रचलित समाजजीवनाचे सत्य प्रकाशित करते आणि अनुभवघटकांच्या नवमांडणीतून मानवी संबंधांची नवी दिशाही सूचित करून ठेवते.

साहित्य ही एक शक्ती आहे. मनांसंबंधीच्या अनुभवातून एक मन तिची निर्मिती करते आणि अनेक मने तिचा आस्वाद घेतात. साहित्याची सार्थकता या मनांविषयी असण्यातच आहे. साहित्याचा आस्वाद मने घेतात. साहित्य शब्दांमधून साकार होते. शब्द अनुभव प्रकट करतात. अनुभव अनेक मूल्यदर्शी भावघटकांनी संघटित होतो. या सर्वच पातळ्यांवर नैतिकतेचा संचार आहे. मूल्यांचा वावर आहे. साहित्यकृतीचा आस्वाद अंतिम विश्लेषणात मूल्यांचा आस्वाद असतो. साहित्यकृती मूल्यगर्भ असते. साहित्यकृतीच्या आस्वादप्रत्ययात मूल्ये मध्यवर्ती असतात.

साहित्यकृतीला आपले कलाकृतीपण कुठेही डागाळू न देता, कोणत्याही पातळीवरून प्रवारकी न होता वा स्वतल्ला कुलल्याही प्रकारचे साधनरूप न येऊ देता समाजपरिवर्तनाशी नाते जोडता येऊ शकते असे ठामपणे म्हणता येते. कदी केशवसुत, हरिभाऊ आपटे आणि आजचे अंबेळकरवादी साहित्य यासाठी पुरावे म्हणून पुढे करता येईल. मराठीत परिवर्तनविरोधी मोर्चाला प्रेरणा देणाऱ्या, त्या मोर्चात साम्नील होणाऱ्या कलाकृती आहेत. त्या लोकप्रियही आहेत. हजारो वर्षे समाजाचे मन एका ठिकाणी थांबविण्याचे सामर्थ्य कलाकृतीत असते. मराठीत अशाही आदरणीय कलाकृती आहेत. हे शब्द असेल तर आपल्या कलाकृतीपणाला कुठे थकका लागू न देवा साहित्यकृती

पावतनाच्या भांचात सामाल हाळे शकतात हे भान्यंच कल पाहण्या. दास्टावृहस्का, टॅलस्टोंय, गोर्की, मायकोव्हस्की अशी शेकडो नावे आणि जगातील शेकडो कलाकृती उदाहरणादाखल पुढे कला येतील. या साहित्यकर्ती कोणाच्याही दबावाखाली निर्माण झाल्या नाहीत. ते प्रतिभावंतांचे निर्णय होते. त्याच्या मनातील मानवत्वाचे निर्णय होते.

साहित्य आणि समाज यांचा साहित्यनिर्मितीच्या पातळीवर जसा रक्ताचा संबंध आहे तसा आस्वादप्रक्रियेच्या पातळीवरही पनिष्ठ संबंध आहे. तेन् याने वंश (Race), परिस्थिती (Milieu) आणि क्षण (Moment) हे सूत्र मांडले. साहित्यविचारात हे तेन् याचे सूत्र महत्वाचे मानले जाते. साहित्यिकाच्या व्यक्तित्वाची घटण कशी होते, तो ज्या विशिष्ट समाजात बाढला त्याचे त्याच्या मनावर कोणते संस्कार होतात आणि त्याने निर्मिलेल्या साहित्यावर त्याचा कसा परिणाम होतो हे Race या सूत्रातून तेन् सांगतो, तर Milieu या सूत्रातून साहित्यिकाच्या व्यक्तित्वाच्या उभारणीत महत्वाची भूमिका करणाऱ्या संपूर्ण बाह्य परिस्थितीचा विचार तो करतो, तर युगतत्वाचा निर्देश Moment हे त्याचे तिसरे सूत्र करते.

समाज आणि साहित्य यांचा काहीही संबंध नाही असा पक्ष 'केवल' किंवा 'विशुद्ध' कलावादी घेतात. ही भूमिका घेणारा मढेंकरांचा स्वायत्ततावाद म्हणजे विशुद्ध कलावादच होय. हे कलावादी लोक स्वतःशी व स्वतःच्या 'वर्गाशी' द्रोह करीत असतात. 'कलेसाठी कला' हे या लोकांचे घोषवाक्य असते. ते साहित्यकृतीच्या बाह्य रूपाला, आकृतीला वा रचनेला 'कला' मानतात. आशय, जीवनदृष्टी या गोष्टीना त्यांचा नकार असतो. कला समाजासाठी नाही, तिने समाजासाठी काही करता कामा नये असे त्यांना बाटते. ते साहित्याला समाजापासून तोदून टाकतात. साहित्य हे आकाशातून पडते असे ते भासवीत असतात; पण कलेसाठी कला ही या प्रतिगाम्यांची सामाजिक भूमिकाच असते. साहित्याच्या आधारीवर कलावाद लढवणारे समीक्षक प्रत्यक्ष सामाजिक पातळीवर छुप्या वा प्रकट पद्धतीने पुनरुज्जीवनवादाचा पक्ष लढवीत असतात. सामाजिक स्थिर्बंतरामध्ये आपले कलाकृतीपण अवाधित राखून ज्या साहित्यकृती सामील होतात, त्याच साहित्यकृती योर म्हणून मान्यता पावतात, या सहभागित्वातून जन्माला येतात. त्यामुळे तर त्या 'थोर' या विरुद्धावर हक्क सांगू शकत असतात. बाकीच्या लोकप्रिय वा श्रद्धेय साहित्यकृतीचे मोठेपण हे सांप्रदायिक वा धार्मिक श्रद्धांवर अवलंबून असते. अशा साहित्यकृती साहित्यात साहित्यबाह्य कारणासाठी अमर झालेल्या असतात.

साहित्याचा आणि समाजाचा संबंध नाकारणे हे मुलांचा आणि आईबापांचा संबंध नाकारण्यासारखे असते. संस्कृत साहित्यशास्त्रात साहित्य आणि समाज यांच्या संबंधाची चर्चा अपवादानेच येते. याचे कारण त्या समाजात साहित्यचर्चा करणारांचा वर्ग कन्फर्मिस्ट झाला होता. या काळात साहित्यिक समाजाची चित्रे रेखाटीतच होते आणि तरीही समाज आणि साहित्य यांचा संबंध नसतो हे लोकमनावर विविध्यात त्या काळचा साहित्यविमर्शक या देशाच्या व साहित्याच्या दुर्दैवाने यशस्वी झाला होता.

प्राचीन मराठी साहित्याशी समजाचा संबंध धर्माच्या हा आला, ते पर्माविलंबी समाज होता. इस्तामी सतेशी त्या काळज्या समाजाची झुंज सुरुहोती. ही झुंज सामाजिक पातळीवर देता येणे त्या काळाने स्वतःच नाकारले होते. द्वाठी समाजांने धार्मिक साहित्यकांच्या नार्गदर्शनानुसार ही झुंज देण्यासाठी धार्मिक अणि सामाजिक दुर्गुणांचा शस्त्र महणून वापर केला. ईश्वर, वर्ण-जाती या शखांनी, या शखांदील निष्ठांने हा समाज लढला. अशा लढ्यात जे परत मिळो ते गमावले त्याच्यापेक्ष भयानक असते, हे या समाजाला उमगले नव्हते.

१८८५ नंतर मराठी साहित्याले पहिले मूलगामी स्थित्यंतर समाजातील स्थित्यंतरासोबत घडून आले. आधुनिक जीवनमूल्ये आली स्वच्छंदताचा आला. पारंपरिकता विरुद्ध इहवादी जीवननिष्ठा यांचे काहीसे अटील्टीचे दर्शन या काळात दिसते. प्राचीन काळात मराठी साहित्याला एकच रंग होता. १८८५ नंतर त्यात दोन रंग आले. पहिल्या महायुद्धानंतर ब्राह्मणी, खांडवली आणि परिवर्तनगदी असे तीन रंग आले. १९४५ नंतरच्या साहित्यात संदर्भ बदलून हे तिरंगी साहित्यवास्तव कायम आहे. कारण समाजात हे तिरंगी वास्तव होते व आहे.

१९६० नंतरच्या काळात वरील तीन रंग कायम आहेत. त्यातले काही प्रकट असले तरी क्षीण झाले आहेत. छुपे असले तरी क्षयी झाले आहेत. या काळात चौथा रंग साहित्यात ज्वलंत झाला तो म्हणजे ऑबेडकरवादी विद्रोही साहित्याचा. प्रत्यक्ष समाजात हे विद्रोही विचारमंथन झाले. आंदोलनांनी पेट धेतला आणि हे समाजातले स्थित्यंतर साहित्याने झेलले की समाज बदलतो. साहित्यात या बदलाचे देखावे साकार होतात. समाजात जगण्याच्या अनेक शैली असतात. साहित्यात त्यांचा उद्रेक होतो. समाजाची जाणीवही साहित्यात आपला मोरपिसारा फुलविते. समाजाची नेणीवही साहित्यात आपले तारांगण फुलविते. साहित्य आणि समाज हे परस्परांच्या सुखदुखांनी, संकटा-संकल्पांनी परस्परांना अर्थपूर्ण करीत राहतात.

८ : बांधिलकी आणि साहित्य

मागल्या काही वर्षांमध्ये मगढी साहित्यात बांधिलकीची चर्चा व्हायला लागली आहे. बांधिलकीचा विचार साहित्यातील आणि जीवनातील नैतिकतेशी संबद्ध असा विचार आहे. जीवनार्थ आणि साहित्य यांची फारकत ही गोष्ट सर्वस्वी अशक्य आहे. साहित्यिक ही व्यक्तिमत्वाची एक मौलिक घटना आहे आणि या घटनेची निर्मिती निर्वातात शक्य नसते. जीवनाच्या प्रवाहात साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वाला पैलू पडत असतात. जीवनाच्या स्थितीगतीच्या युद्धभूमीवरच साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वाला दिशाकोण लाभत असतात. एका जीवनदृष्टीच्या रूपात या व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. बांधिलकी या जीवनदृष्टीत र्धित असते. साहित्यिकाची जीवनदृष्टी म्हणजे साहित्यिकाची मूल्यदृष्टीच होय. हाच अर्थ आपण साहित्यिकाची नैतिकता या शब्दांमधूनही व्यक्त करीत असतो. साहित्यिकाची आणि त्याच्या जीवनदृष्टीची फारकत करता येत नाही, त्याप्रमाणे साहित्यिक आणि बांधिलकी यांच्यातही फारकत करता येत नाही.

साहित्यिक आणि जीवनदृष्टी या दोन गोष्टी वेगवेगळ्या नव्हेत, तशा साहित्यिक आणि बांधिलकी याही गोष्टी वेगवेगळ्या नव्हेत. लेखकाचे वैचारिक आणि भावनिक चारित्र्य (Character) म्हणजे बांधिलकी. भोवतीच्या जीवनाची प्रकृती साहित्यिकाच्या बांधिलकीच्या मुळाशी असते.

आपणाकडे बांधिलकीसंबंधीची चर्चा १९८० पासून सामान्यतः सुरु झालेली आहे. प्रथम पांढरपेशा मध्यमवर्गीय साहित्यिकांनी बांधिलकीच्या विरोधात बोलायला प्रारंभ केला. मराठी साहित्याच्या अगदी जन्मापासूनच बांधिलकीचे तत्त्व साहित्यनिर्मितीत आपली भूमिका बठवीत होते. स्वतंत्रपणे या विचाराची चर्चा मात्र साहित्यव्यवहारात होत नव्हती. 'रसिकत्वी परतत्त्व स्पर्श' ही एक बांधिलकीच होती.

'जेणे भववंशू तुटे
जेणे संसारसिंधू आटे
जेणे भगवंत प्रकटे
त्या नाव कवित्य.'

हीसुद्धा एक प्रकारची बांधिलकीच होती. 'अगल्य नाही जनरंजनाचे, लागो सदा व्यान निरंजनाचे' या उद्भारातून काय किंवा 'हरी ज्यांचा कैवारी, त्या पांडूसूतांशी वंदितो

भावे, यांचे काही तरावया गवे? या उद्घारातून काय, त विशिष्ट बांधिलकीचाच उच्चार होतो आहे हे स्पष्ट आहे.

साहित्यकाचे व्यक्तिमत्व म्हणजे एक जीवनदृष्टी. याच अर्थ साहित्यकची साहित्यनिर्मिती म्हणजे साहित्यकाच्या बांधिलकीचाच आविष्का होय. लो.टिळक ही एक बांधिलकी. तर प्राचार्य आगरकर हीसुद्ध एक वेगळ्या प्रकाशी बांधिलवांच आसते. भा. रा. तांचे यांचे लेखन हा एका विशिष्ट बांधिलकीचा आविष्कार आहे, त कविर्य केशवसुत हा आणखी एका बांधिलकीचा आविष्कार असतो. गंगाधर गाडगीळ ही एक बांधिलकीच आहे आणि अण्णा भाऊ साठे हीसुद्धा एक विशिष्ट बांधिलकीच आहे. जी. ए. कुलकर्णी यांचे साहित्य हा विवक्षित बांधिलकीचाच आविष्कार आहे आणि बाबुगाव बागूल यांचे साहित्यही आणखी नव्या-निराळ्या बांधिलकीशाच आविष्कार आहे. याप्रकारे प्रत्येक साहित्यकाचे साहित्य म्हणवे कुठल्या का होईना बांधिलकीचे दृश्य फृप ठरते.

असे असतानाही मराठीमध्ये काही समीक्षकांनी आणि काही ललित साहित्यकांनी बांधिलकीचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. अजूनही त्यांचा विरोध थांबला आहे असे नाही. प्रा. गंगाधर गाडगीळ आणि श्री. व्यक्तेश माडगळकर हे बांधिलकीच्या विरोधकांचे पुढारी आहेत. हे पुढारी आणि त्यांचे इतर सोबती बांधिलकीला विरोध करतात तेव्हा त्या विरोधाचे स्वरूप काय असते? प्रत्येक साहित्यकाची संज्ञा ही भोवतीच्या जीवनाच्या पसान्यात घडते, या जीवनाच्या उन्हापावसात ती फोफावते हे या बुद्धिमान साहित्यकांना माहीत नाही असे म्हणता येईल काय? लेखकाच्या जीवनदृष्टीद्वाराच साहित्याची निर्मिती होते, सूत्रधाराच्या इच्छेनुसार कलसृती बाहुल्या नाचतात त्याप्रमाणे साहित्यकाच्या बांधिलकीच्या नियंत्रणानुसार साहित्यकाची प्रतिभा कार्य करते. प्रसंगांचा तपशील भोवतीच्या जीवनातूनच वेचता येतो पण त्या तपशिलाला दिशा आणि त्या प्रसंगांना अर्थ देण्याचे कार्य बांधिलकी करते. हे वरील मंडळीना माहीत नाही असे नाही, पण त्यांनी मुदामच बांधिलकीचा अर्थ विकृत करून घेतला आहे. प्राचीन साहित्य सांप्रदायिकांनी निर्माण केले आहे. संप्रदाय म्हणजे विवक्षित प्रकारची जीवनप्रणालीच होय. आजच्या संदर्भातला शब्द वापरायचा तर त्याना वाद असेही म्हणता येईल. स्वच्छदत्तावाद काय किंवा अभिजातवाद काय किंवा वास्तववाद काय, या सर्वांच्या पाठीमागे एकेका जीवनदृष्टीचा खांब उभा असतो. बांधिलकीचा संचार असा चालतो. आधुनिक साहित्य, नवसाहित्य, नवमतवादी साहित्य, मानवतावादी साहित्य, पुरोगामी साहित्य, अस्तित्ववादी साहित्य, मार्क्सवादी साहित्य, आंबेडकरवादी साहित्य आणि परंपरावादी साहित्य या सर्वांच मंजांनी निर्देशाल्या जाणाऱ्या साहित्यप्रवाहांच्या पाठीशी बांधिलकीचे एकेक संविधान उंचे असते. बांधिलकीच्या भिन्नत्वानुसारच वरील प्रवाहांना प्रवाहपण प्राप्त झालेले असते. बांधिलकी हा शब्द नसेल, पण बांधिलकीचे कार्य असते. बांधिलकीचा विचार एव्हाद्या

साहित्यावश्वात नसला तरा बांधिलकीचा आधार हा गाई साहित्यावश्वातला एक अटल वास्तुविषयी असते.

मराठीत मात्र बांधिलकीचे नोंट आवलनच्य केले गेले नाही, बांधिलकीचा विचार काहींनी भुक्तात नेला. त्याच्याखोबती घमजास निर्माण केले, काहींनी या विचाराला मुद्रामन्त्र विकृत केले, विरोधकांनी तर प्रश्न महणून त्याची प्रामाणिकपणे मांडणीच केली नाही. माहित्यातील एक प्रश्न महणून स्वागतार्थ भावनेने त्याला सामोरे जाण्याएवजी जीवनातील आपला शत्रू समजून या प्रश्नाच्या विरोधात वरील मंडळींनी माहित्यात उठाव केला. बांधिलकीला विरोध करीत असताना या मंडळीची वर्गजाणीवच आविष्कृत होत होती. त्यांनी एवढेच लक्षात घेतले की बांधिलकीची जाणीव महणजे परिवर्तनाची जाणीव होय, संपूर्ण पारंपरिक समाजव्यवस्था बदलून टाकण्याचा कार्बक्रम महणजे बांधिलकी होय, बांधिलकी महणजे विद्रोही जाणिवेचा उठाव होय, असे त्यांच्या भयभीत मनांनी मानले आणि त्यांनी बांधिलकीच्या तत्त्वावर आधात करायला प्रारंभ केला. मराठीत बांधिलकीचा विचार आधी एखाद्याने मांडला आणि बांधिलकी विरोधकांनी त्याला खोडण्याचा प्रयत्न केला असे नाही. मराठीत बांधिलकीचे तत्त्वज्ञान अगदी अलोकडच्या काळापर्यंत कधीही जन्माला आले नाही. मग बांधिलकी विरोधकांनी विरोध कोणाचा केला? बांधिलकीच्या तत्त्वज्ञानाचा को बांधिलकीच्या साहित्याचा? तर त्यांना विरोध करायला बांधिलकीचे तत्त्वचितनच उपलब्ध नसल्याने त्यांनी प्रत्यक्ष ललित साहित्याच्या विशिष्ट प्रवाहालाच विरोध केला. बांधिलकी हा शब्द सुवणे शक्य नव्हते. त्या काळात कलावादाचे बॅनर खांद्यावर घेऊन याच मनोवृत्तीने १२४० च्या पूर्वी जीवनवादाला विरोध केला. जीवनवाद ही त्याकाळी त्यांच्यासाठी बांधिलकीच होती. मार्क्सवादी साहित्याला विरोध करण्यासाठी याच व्यवस्थेच्या पूजकांनी स्वायत्तावादाचे निशाण घेतले. मार्क्सवादी साहित्य ही त्यांच्यासाठी बांधिलकीच होती. पुढे ऑबेडकरवादी साहित्याला विरोध करण्यासाठी याच व्यवस्थेच्या सैनिकांनी बांधिलकीचे नाव पुढे केले. शब्द बदलले आहेत, पण व्यवस्थेचे पुजारी असलेले मन वेळेवेळी व्यवस्थेच्या चीकटीबाहेरच्या साहित्यावर तुटून पडलेले आहे. चौकटीबाहेरच्या आविष्काराला त्याने कधी आधुनिक साहित्य म्हटले आणि हे मन त्याच्यावर चिखल फेकीत सुटले. कधी या मनाने त्याला मार्क्सवादी साहित्य म्हटले, तर कधी बांधिलकीचे साहित्य म्हटले आणि आपल्या परंपरेला उद्ध्वस्त करणारे साहित्य महणून हे व्यवस्थेचे भर्त त्याच्यावर तुटून पडले.

या व्यवस्थेच्या शिपाई मनाला हे साधे सत्य सांगितले पाहिजे की, एका बांधिलकीचिरुद्द उठाव करणारे मनही मुळात बांधिलकीकारकंच असते, थिसिस आणि ऑटिथिसिसच्या संघर्षात बांधिलकी निविवाद असणे सर्वस्वी अशक्य आहे. बांधिलकीला विरोध करते तीही बांधिलकीच असते. बांधिलकीच्या विरोधाला मुळात बांधिलकीचे अधिष्ठान असते. एक बांधिलकी जाणिवेच्या पक्ष्यांना मुक्त करण्यासाठी

पड़ावते, तर दुसरी बांधिलकी जाणिवेच्या पक्ष्यांना कॉडण्यासाठे पिजरे निमंत्र करते ही बांधिलकी माणसांना भ्रमात भटकवते. ती संझांना संकुचित ठरते. मनांना आंधळ करते, ती माणसांना धर्माच्या वॉर्डमध्ये भरती करते. ती वर्तमानचे तोङ भूतबळाकडे फिरविण्याचा ठळ्योग करते. या बांधिलकीला केवळ इंसिसच्या ट्का ऐकायल येतात. मिथितिवादाची लिपी तेवढी तिला कळते. ही बांधिलकी साहित्या हेगेलच्या इंसिसचे कार्य करीत असते.

बांधिलकी ही कल्पना दूँद्वाशील आहे. साहित्यकाल जेव्हा समकालीन जीवनाच्या नाढीवर बोट ठेवता येते आणि या जीवनातील लिंसस-ऑटिथोसिसच्या रणसंप्रामाचा अनुभव घेता पेतो तेव्हा तो एका प्रगमनशील बांधिलकीच्या कुटुंबात सामील होतो. मानवी जाणिवेच्या पक्ष्यांचे बंधविमोर्चन हा या बांधिलकीचा जनन्यवभाव असतो.

मानवी जीवन ही एक अखंड वाटचाल आहे. तो एक अखंड प्रवाह आहे. साहित्यिक कुठलाही असो, कोणत्याही काळातील असो, तो मानवी जीवनाच्या एका विविधित सांस्कृतिक संदर्भात उभा असतो. तो त्या आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक जीवनघटनेचा एक अविभाज्य भाग असतो. त्याची प्रतिभा या संदर्भाच्या भावेपूर्मीवर वावरत असते. या साहित्यिकाचा अनुभव या संदर्भानी स्पंदित झालेला असतो. या विविध प्रणालीनी युक्त अशा जीवनात साहित्यिक आपल्या बांधिलकीचा अंगीकार करीत असतो. बांधिलकी ही त्याची निवळ असते. ही निवळ पुढे अनुभवसत्यांची निवळ करीत असते, पण प्रगमनशील, अर्थपूर्ण बांधिलकी असण्याची कुवत प्रतिगामी अंध जीवनदृष्टीला प्राप्त होत नाही. तर समकालीन समस्यांच्या केंद्रिय लहूऱ्यात उत्तरणारा साहित्यिक आपले एक जबाबदार व्यक्ती म्हणून ऐतिहासिक उत्तरदायित्व ओळखतो आणि परिवर्तनशील बांधिलकीची निवळ करतो. ही निवळ साहित्याच्या व जीवनाच्यासाठी एक मौलिक निवळ ठरते. साहित्यिकाच्यासाठी ती एक जबाबदार आणि नैतिक कृती ठरते. बांधिलकी सर्वांनाच असते, पण ही जबाबदार आणि नैतिक बांधिलकीच साहित्यिकाला बंधविमोर्चनाचा सहप्रबासी ठरविते आणि अन्वर्धक साहित्यिकही ठरविते.

९ : शासन आणि साहित्य

शासन आणि साहित्य हा विषय शासन आणि साहित्य यांच्या परस्पर संबंधाशी निगडीत आहे. साहित्य ही मूल्यग्रंथ निर्मिती असते. ती एक नैतिक अशी वस्तुस्थिती असते. तिच्या शब्दामधून आणि तिच्या वाक्यामधून ही नैतिकता झुळझुळत असते. तिच्यातील शब्दामधील रिकाम्या जागामधूनही या नैतिकतेची प्रभा फाकलेली असते. या नैतिकतेद्वारा खन्या साहित्यकृतीचा समकालीन युगस्थितीशी रक्तसंबंध प्रस्थापित होत असतो. साहित्यिकाच्यापुढे या जटिल जीवनाच्या रूपाने त्याच्या साहित्याचा विषय हेलावत असतो, उफाळत असतो. या महाविषयाचा एक भाग म्हणून शासन वावरत असते. या महाविषयाशी एकजीव झालेला भाग म्हणून राजकारणाला नजरेआढ करता येत नाही. भोवतीचे जीवन हा एक महासागरासारखा महाविषय असतो. धर्म, समाज, राजकारण, साहित्य, शिक्षण, अर्धकारण या सर्वांचा भिन्न बनणारा तो एक सतत आवाहनशील असा, सेंद्रिय महाविषय असतो. साहित्यिक या महाविषयाद्वारा युगस्थितीच्या अंतर्करणाचा तळठाव लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो.

या प्रक्रियेत जीवन या सेंद्रिय घटनेच्या इतर अंगोपांगावरोबरच या ना त्या प्रकारे शासनाशीही साहित्यिकाचा आणि पर्यायाने साहित्याचा संबंध येत असतो. हा संबंध येणे अटल असते.

कधीतरी राजा हा ईश्वराचा अवतार मानला जात असे. त्याकाळी प्रजेला आणि साहित्याला राजाच्या आज्ञाचे पालन करणे एवढेच कार्य करायचे असे. हा शासन आणि साहित्य यांच्यात असलेला विशिष्ट संबंधच होता.

या काळात आणि पुढेही धर्म आणि शासन यांची युती झालेली दिसते. त्यामुळे शासन धर्माच्या गुलामीत आणि साहित्य शासनाच्या आज्ञेत असा प्रकार दिसतो. जगातले प्राचीन काळचे साहित्य फार मोठ्या प्रमाणात कधी राजाच्या सेवाचाकरीचे साहित्य आहे तर कधी धर्माच्या सेवाचाकरीचे साहित्य आहे.

साहित्यिक जोवर धर्म आणि शासन या संयुक्त व्यवस्थेच्या मंपूर्ण अंकित असतो तोवर त्याला आहे त्या व्यवस्थेला पर्याय संभव शकतो असे वाटत नाही. ही द्विविध व्यवस्थाच चिरंतन होय असे माहित्यिकाला वाटत असते. असे जोवर वाटत असते, तोवर शासन आणि साहित्य यांच्यात विग्रह निर्माण होत नाही. शासन आणि साहित्य यांचे

१८ अनेक तरुण असतल सबूथ असतात, पण दीर्घकाळापर्यंत व्याकृती ते गुण्णोविदाने नोंदत असतात.

करणी स्थिती पालटते, शासन आणि साहित्य या संबंध विअह निर्माणव्यायला आणि वादायला लगतो. काही साहित्यिकांच्या आणि शासनाच्या हितसंबंधचे सूत जुळते आणि काही साहित्यिकांचे आणि शासनाचे जुळेनासे होते. हे अनेक शरणांमुळे संभवते. ज्या साहित्यिकांचे मूल्यांच्या पातळीवर शासनाशी तुळत नाही त्यापुढे दोनच पर्याय असतात. एक शासनापुढे शरणागती पत्करणे व दुसरा शासनाच्या विरोधात विद्रोह करून उठणे.

अनेकदा शासन अनेक कारणांमुळे प्रस्थापित व्यवस्थेचीच बाजू घेते. सत्ता टिकविष्याची गरज म्हणून शासनाला प्रस्थापितांचा याप्रकारे अनुनय करावा जागतो. बहुसंख्य जनतेला गुलाम करणाऱ्या धर्माची बाजू शासन घेते आणि मूरुपरांच्या हितासाठी बहुसंख्य उपेक्षित जनतेचा बळी देते. एखादा पक्ष संघर आला की तो प्रथम आपले आसन बळकट करण्याचा प्रयत्न करतो. शासनावरची पकड मजबूत करतो. लोकशाही शासनप्रणालीत हे घडविष्याची मोठ्या प्रमाणात सोय उपलब्ध असते. तिचा गैरवापर करून शासन लोकांच्या मनात असा भ्रम निर्माण करते की, या व्यवस्थेला कोणताही दुसरा पर्याय शक्य नाही. त्यासाठी जनतेचे गाजकोय अज्ञान कायम राहील याची कल्पनी घेणे अशा शासनाला आवश्यकच असते. आपल्या हिताची नैतिकता किंवा आपल्या हिताची धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, वाह्ययोग मूल्ये हीच कशी आदर्श होत हे अज्ञ जनतेला पटवून देण्याचे कार्य शासनाला अप्रक्रमाने करावे लागते. परिणामी सर्व जनताच नव्हे तर या जनतेचा भाग असलेला साहित्यिकही या घट्यंत्राला बळी पडत असतो. साहित्यिकाची जाणीवही या भ्रमावरच उभी राहते.

आपल्या हिताच्या नैतिकतेविरुद्ध साहित्यिकाने ब काढू नये, सत्तेपासून आपणाला दूर जाणे भाग पढू नये, यासाठी शासन ज्याप्रकारे वरील प्रकारचा भ्रम निर्माण करून साहित्यिकाच्या जागिवेची कोढी करते, साहित्यिकाच्या प्रतिभाशक्तीला गुलाम करते आणि त्याच्या निर्मितीचे पंख कापते त्याचप्रमाणे अन्य दुसऱ्या प्रकारांनीहो या साहित्यिकाला शासन विषे करण्याचा घाट घालते. नाना प्रकारची प्रलोभने त्याच्यापुढे उभी केली जातात. पुरास्कार, अनुदान यांची खैरात वा समित्या आणि मंडळांवर नियुक्त्या अशा नाना प्रकारांनी शासन साहित्यिकाला क्रमाने खरेटी करण्याचा प्रयत्न करते. एखादे चांगले शासन साहित्यिकाच्या आणि साहित्याच्या सद्द्वापोटी या गोष्टीपासून दूर राहू शकणारच नाही असे नाही. हे मान्य केले तरी वरील धोका हा साहित्याच्या जगातला एक भयानक संभाव्य धोका असतो. साहित्याचे स्वातंत्र्य, साहित्यिकाचा प्राणच त्यामुळे धोक्यात येण्याची शक्यता असते.

साहित्यिकाच्या वाट्याला असे शासन आले तर त्याने काच्य वाटेल ती किंवरु देऊ आपले स्वातंत्र्य जपले पाहिजे. समता-स्वातंत्र्य, बंधुता-न्याय आणि विज्ञान-दृष्टी

या दिशेने चाललेली प्रकाशाची वाट ही साहित्यिकाच्या प्रतिभेने पत्करलेली वाट असते. माणसाची उज्ज्वलता ही त्याच्या अंतर्मनाचा जयनार असतो. यामुळे साहित्यिकाच्या स्वातंत्र्याची पायमल्ली करणारे शासन त्याच्या बाटगाला आले तर त्याने शासनाशी युद्ध पुकाऱ्यो हीच त्याच्या जिवंतपणाची खूण आहे. अन्यायी शासनाची, अनीतीची बाजू घेणारा मनुष्य धार्मिक असू शकेल, पण साहित्यिक असू शकणार नाही. साहित्यिकने अशा सतेच्या विरोधातच असले पाहिजे. अशा वेळी त्याच्या बाटगाला येणारे राजकीय सन्मान हे त्याने त्याला गुलाम करणारे पिजरे होत असे मानले पाहिजे.

साहित्यिक अशा वेळी शासनविरोधी वातावरण निर्माण करू शकतो, जनमानस तयार करू शकतो. शासनाचे दांभिक मुख्यवटे फाहू शकतो. शासनाच्या पद्धयंत्राचे शावविच्छेदन करू शकतो. एक नवी संवेदनशीलता तो मनामनात पेरू शकतो. परिस्थितीत एक स्फोटक रसायन भरू शकतो.

असे वर्तन साहित्यिकाकडून झाले तर शासनव्यवस्था केवळ आपल्या असित्याखातर साहित्यिकाचा छळवाद करते, त्याच्या साहित्यावर बंदी आणते, त्याला तुरुंगात टाकते, त्याला हृषपारीची शिक्षा ठोठावते, नाना प्रकारे या साहित्यिकाचे मनोबल खाल्याची करण्याचा प्रयत्न शासन करते, त्याची वाताहत करण्याचा प्रयत्न करते, जगभरच्या साहित्यविश्वात काही साहित्यिक या अग्निदिव्यांमधून गेले, पण त्यांनी आपले स्वत्व टिकविले. आपल्या स्वातंत्र्याचा घज खाली पढू दिला नाही.

स्वातंत्र्योत्तर काळात आपण लोकशाही शासनप्रणालीचा स्वीकार केला. एक देश, एक नागरीकत्व आणि एक राज्यसंघटना यांचा स्वीकार आपण केला. या सर्वांची एकत्र रचना असलेले संविधान डॉ. आंबेडकरांनी आपल्या देशाला दिले. धर्मनिरपेक्ष अर्थात इहयाही मूल्यांशी या संविधानाने आपणाला जोडले आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे शासनाला स्वतःच्या धर्म नसणे. शासनाने असे असणे आदर्श आहे पण असे आदर्श असणाऱ्या शासनाने देशातील जनतेलाही या अर्थाने धर्मनिरपेक्ष करीत नेणे हाही धर्मनिरपेक्ष शासन या संज्ञेचा अर्थ आहे. अशा शासनाने लोकांचा विचार लोकांकडून सत्ता घेण्यासाठी नव्हे तर लोकांना सत्ता देण्यासाठी करायचा असतो. आपल्या सतेची पोळी भाजण्यासाठी नव्हे, तर शासनाने समाजाची सेवा करण्यासाठी इटायचे असते. पण अशा प्रणालीतही अनेकदा शासन संविधानच्युत होण्याची शक्यता असते. शासनाला धर्म नसला तरी शासनकर्त्या माणसांना आपापले धर्म असतात आणि सतेवर येणाऱ्या माणसांचा धर्म ही शासनाचा धर्म होऊ शकतो. निधर्मी शासन या प्रक्रियेद्वारा धार्मिक होते, धर्माधि होते. मग त्याच्या धर्मांचा, वर्गीय दिवांचा प्रभाव शासनावर पडत जातो. शासन शासनतत्वापासून दूर जाऊ लागते. शासन अशा वेळी अनेकदा सत्तासातत्यासाठी प्रयत्न करते आणि धर्माधांचा अनुनय करते. धर्माधांची नीती ही शासनाची नीती बनू शकते. या देशाचे एक पंतप्रधान, 'तुम्हास यांदू व्हायला कोणी सांगितले?' असे दलितांना उद्देशून म्हणाले होतेच. ते या वृत्तीचे दोतक आहे.

आपल्या देशात सांप्रदायिक, पारंपरिक आणि जुन्या मर्जामी व लिमतेच्या परंपरांची भरती करणारे, आपल्या जुन्या पोकळ प्रतिष्ठा जपणारे हैंसे थे' वादी नेक फार आहेत. या लोकांच्या नाना धार्मिक, सामाजिक संघटना आंखे त्यांचे राजव्यवस्था पक्ष आहेत. सतेवर गेलेल्या पक्षाने सत्ताकांक्षेपोटी पावले टाकदला प्रारंभ झेता तर संविधानापासून त्याला दूर जावे लागते आणि धर्माधारांचा सांसारितत्यासाठी अनुनय कराया लागतो. तेच्हा भारतासारख्या देशात सतेवर असलेला पक्षापुढे रविधान, समाजसेवा, परिवर्तन की प्रतिगामी शक्तीचा अनुनय हा प्रश्न नेहोच उभा असतो. कधी शासन परिवर्तनाच्या व उपेक्षितांच्या हिताच्या बाजूने वाटवाल करते, तर कधी व्यवस्थेच्या आजचे केंद्रीय शासन या देशातील उपेक्षितांसाठे सर्व म्रकारंडे धोके पत्तकरताना दिसते. सतेवर पाणी सोडण्याची तयारी असली तर शासनाला आपल्या देशात नैतिक असता येणे शक्य आहे, प्रबोधनवादी आणि मानवतावादी असत येणे शक्य आहे, असा या घटनेचा अर्थ आहे.

पक्षीय राजकारण शासनाला संकुचित करते. संविधानाच्या घेयापासून या ना त्या म्रकारे त्याला दूर नेते. सत्तासारितत्याची तहान त्याला तत्त्वांना सारखी मुरड घालायला लावते. या प्रक्रियेत शासनाची संस्कृती मरुन जाते. तत्त्वाचा बळी दिला जातो. मग निवडणुकीत हे पक्षीय राजकारणाचे पाईक, सतेची भूक लागलेले सत्ताकांक्षी स्वतःच्या धर्माचाही कधी गर्वाने तर कधी गर्वशून्य पद्धतीने उच्चार करतात. संविधान-तत्त्व आणि शासन यांच्यात फारकत वाढत जाते. यात जातिवादी, अंधश्रद्ध, इत्यादिविरोधी जाणिवा शिरतात. शासन मग केवळ तत्त्वमारक आणि अमानवी शक्ती म्हणूनच उरते. असे होऊ नये.

सत्ताधारी माणूस सत्ताधारी असल्याने आदरणीय होत नाही, तर तो मानवहितासाठी त्याच्या हातून होणाऱ्या कामांमुळे मोठा होतो. असे होण्यासाठी सतेचीच गरज असते असे नाही. पण सतेची, शासनाची शक्ती एखादा राज्यकर्ता आमजनतेच्या—दडपलेल्यांच्या हितासाठी कशी आणि किती वापरतो यावर त्या शासनाची मौलिकता अवलंबून असते.

शासन आणि साहित्य यांचा महाराष्ट्रापुरता संबंध अलोकडे दोन-तीनदा प्रकर्षिते प्रकट झाला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी साहित्यकांनी मोलाची कामगिरी बजावली. १९७५ मध्ये आणीवाणी जाहीर झाली त्यावेळी काही मगाठी साहित्यिक आणीवाणीच्या विरुद्ध होते, काही तिच्या बाजूने होते. धार्मिक अंधता, प्रतिगामित्व यांचा द्वेष करणारे आणीवाणीच्या समर्थनार्थ उभे होते. आणीवाणी ही मूल्यदृष्ट्या संमिश्र घटना होती. काहीना ती आपल्या हिताविरोधी वाटली, काहीना तीत आपले हित वाटले. आणीवाणीने काही अत्यंत चांगल्या गोष्टी साध्य केल्या हेही नाकारता येत नाही. साहित्यकाने मूल्यांच्या — प्रकाशमूल्यांच्या अनुयंगाने शासनाच्या चिरोधी उभे राहावे, लेखकांचे स्वातंत्र्य यात आहे. माणसांना गुलाम करणाऱ्या मूल्यांसाठी झागडण्यात

लेणुकाचे स्वातंत्र्य नसते. त्याची तो गुलामाचाच आगाधना असत. आणावाणाच्या संर्भात साहित्यिकाच्या भूमिकेची निश्चिती या संदर्भात व्हायला हवी.

१९७८-७९ या वर्षातल्या 'सिहासन', 'जनांचा प्रबाहो चालिला' व 'जयप्रकाश नायण' या अनुक्रमे अरुण साधू, विनय हड्डीकर व आ. न. राजहंस यांच्या पुस्तकांना पुस्तकार निवड समितीने जाहीर केलेली पारितोषिके महाराष्ट्र शासनाने नाकारली. याही वेळी शासन आणि साहित्यिक यांच्यात संबंधविच्छेद झाला. पण असे शासनाने करू नवे, अशा पुस्तकांची वर्चा जाणत्यांकडून होऊ थावी. त्याचे मोल किंवा त्याची निर्दर्शकता त्यातून सिद्ध होईल या प्रक्रियेने जाणेच हिताचे होईल. पण साहित्यिकाने समाजाच्या जीवनात माणुसकीसाठी चालणाऱ्या लढ्याला दुखापत करणारे लेखून करू नवे, त्यामुळे त्याच्या मनुष्य म्हणून संभवणाऱ्या स्वातंत्र्याला कोणतीही आघाड्या येत नाही. शासनानेही अशा साहित्यिकाच्या वा साहित्याच्या स्वातंत्र्यावर कोणतेही आक्रमण करू नवे. शासन त्यासाठी नसते. शेवटी संविधानाची दिशा हीच शासनाची आणि साहित्याचीही दिशा असेल तर असा कोणताही संघर्षप्रसंगच निर्माण होण्याचे टक्के शकेल.

१० : साहित्य आणि क्रांती

प्रत्यक्ष ममाजात साहित्य क्रांती करू शकते काय ही एक, साहित्यात क्रांती होते काय आणि तिचे स्वरूप काय असते ही दुसरी आणि साहित्यातून समाजक्रांतीच्या जाणिवा व्यक्त होऊ शकतात काय ही तिसरी, अशा किमान तीन दृष्टींने 'साहित्य आणि क्रांती' या विषयाचा विचार करता येईल.

वर उपस्थित केलेल्या निनी प्रश्नांच्या होकारार्थी उत्तराना साहित्यातूल प्रतिक्रांतिवादी मंडळी विरोध करतात. क्रांतीची वस्तुस्थिती दूरच पण या व्यवस्थापूजकांनी क्रांती या शब्दाचाही धाक घेतलेला असतो. त्यामुळे क्रांती या शब्दावरच त्यांचा आरोप असतो.

साहित्य ममाजात क्रांती करू शकते काय या इश्नाच्या उत्तराकडे जाण्यामुळे वैचारिक साहित्य आणि ललित साहित्य असे साहित्याचे दुष्पारी व्यक्तिमत्त्व असते हे ध्यानात ठेवावे लागते. लोकहितवादी, फुले, आगरकर, अंबेडकर, गं. बा. सरदार असे प्रजावंत एका बाजूने वैचारिक साहित्याचे शिल्पकार असतात, तर केशवसुत, हरिभाऊ, केतकर, वामन मल्हार, विभावरी शिरुकर, अण्णा भाऊ साठे, श्री. ना. पेढसे, बागूल हे ललित साहित्याचे शिल्पकार असतात, हेही ध्यानात ठेवणे आवश्यक असते.

इंग्रजी राजवट सुरु झाल्यापासून आपला समाज बदलू लागला. हा समाज सत्तांतरामुळे केवळ बदलला नाही तर या सत्तांतरासोबत आलेल्या नव्या जाणिवामुळे बदलला. पण याचाही अर्थ आपल्या वैचारिक साहित्याने या जाणिवा लोकमानसात रुजवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला, हा आहे. एखो नव्या जाणिवा सत्तेसोबत धूळ खात पडल्या असल्या, जुन्या खोट्या, विषारी आणि मनुष्यझोही जाणिवा मनांवरून पुसून काढणे आणि त्या जागी नव्या गतिशील जाणिवा पेरणे हे कार्य तेहापासून वैचारिक साहित्याने केले. अनुभवचित्रणाद्वारा लालित्य फुलबीत ललित साहित्यानेही या प्रवाहात उडी घेतली. मराठीतील फार मोठे वैचारिक आणि ललित साहित्य या नव्या जाणिवांच्या समारंभापासून करेटेपणाने दूर राहिले हे खरे, पण मराठीत परिवर्तनाच्या प्रक्रियेत सामील झालेले वैचारिक आणि ललित साहित्यही आहे. हे प्रतिक्रांतिवादी साहित्याच्या तुलनेने कमी असले तरी साहित्यात नायकपदी तेच आहे हेही खरे आहे. शिवाय वैचारिक साहित्यातून विचारशास्त्री व्यय होत असली तरी ही विचारशास्त्री ललित साहित्यात पूर्णित:

गोरखर असत असेहा नाही अनुभव हा लोलत साहित्याचा प्राण असता आणि विचार हा या प्राणाचा प्राण असतो, तो अनुभवात भिनलेला असतो हा अनुभवात भिनलेला विचार जेव्हा परिवर्तनवादी वैचारिक साहित्याला समांतर असतो तेव्हा या दुधारी व्यक्तिमत्त्वाचा एक साहित्यवर्ग सिद्ध होतो. हा साहित्यवर्ग सिद्ध झाला मरणून इंग्रजी राजवटीपासून आजवर आपला समाज सारखा बदलतो आहे. त्यात मूलगामी संघर्ष पेटत आहेत. हा पुरावा साहित्य समाजात क्रांती करू शकते याचा आहे. संत साहित्याचा विशिष्ट संस्कार आपल्या समाजावर आजही आहे. याचा अर्थ साहित्यात मनांना एका ठिकाणी बांधून ठेवण्याची शक्ती आहे हा आहे. यामुळे साहित्यात बंधमुक्तीचे सामर्थ्यही आहे हे अमान्य करण्याचे काढीच कारण नाही. रूसो, ब्राल्टे अर, सार्व ही नावे तिकडील क्रांत्याची शिल्पकार नावे आहेतच.

जीवन हे गतिमान असते. मानवी व्यवहारांच्या उल्लेचा विलास सतत सुरु असतो. अधिक सौंदर्याकडे, अधिक उज्ज्वल शक्तीकडे आणि अधिक उन्नत नैतिकतेकडे झेपावणे ही जीवनाची प्रकृती असते. या सतत प्रवासिनी प्रकृतीपोटीच संस्कृती जन्माला येते. या संस्कृतीने फुलणारे मनच क्रांतिमनस्क असते. इतर मने विकृतीची उपासक असतात. त्यांना जीवनाचे — आपल्या काळचे यथार्थ ज्ञान होऊच शकत नाही. आणि क्रांतिमनस्क विचारवंत आणि साहित्यिक तर या ज्ञानानेच यथार्थ ठरत असतात. या ज्ञानानेच साहित्याला क्रांतिमनस्क आवाज लाभतो.

साहित्यातही क्रांती होते. केशवसुतांची कविता, हरिभाऊंच्या काढवंच्या, श्रीपाद कृष्णांचे मुदाप्याचे पोहे, आंबेडकरवादी कविता, कथा, स्वकथने यांच्या रूपाने जाणिवांच्या अंगाने मराठी साहित्यात क्रांती झाली, तर मुख्यत्वे प्रतिक्रांतिवादी साहित्यिकांनी अभिव्यक्तीच्या अंगाने काढी बदल साहित्यात केले. साहित्यात समाजक्रांतीच्या जाणिवा व्यक्त होऊ शकतात एवढेच नाही, तर या जाणिवा सौंदर्यरूप घारण करू शकतात. ही सौंदर्यसंप्रताच साहित्याला मोठे करीत असते. मराठीत हे ज्या ज्या वेळी घडले त्या त्या वेळी मराठी साहित्य प्रवाही झाले. मौलिक आणि जिवंत झाले. वैचारिक साहित्यिक आणि ललित साहित्यिक या दोयांच्याही साठी क्रांतिक्रांती जाणिवेचे जगणे आणि आविष्करण करणे हेच खुरे यथार्थ आणि सुसंस्कृत जगणे आणि आविष्करण करणे असते. हे जगणे आणि या जगण्याची अभिव्यक्तीच साहित्याला अर्थ देऊ शकते. साहित्याच्या जगत लक्षात घ्यावे असे त्याच्या असण्याला तेवढेच प्रयोजन असते.

११ : साहित्यिकाचे स्वातंत्र्य

'स्वातंत्र्य' हे मनुष्यतेला उज्ज्वल करणारे मूल्य आहे. इतर शब्दच मूल्याची घटपड मनुष्यता उज्ज्वल करण्यासाठीच चाललेली असते. महणून स्वातंत्र्य हे 'मूल्यारे मूल्य' होय असे महटले जायला हवे. मानवमुक्ती किंवा मनुष्यतेची उज्ज्वलता या गोष्टीचे घेयसुदा मानवमुक्ती किंवा मनुष्यतेची उज्ज्वलता हेच असले पाहिजे. या घेयाव्यतिरिक्तची घेये स्वातंत्र्यावर लादली तर त्यामुळे स्वातंत्र्याचेच निष्पत होते. स्वातंत्र्यच गुलाम होते. आपल्याकडील धर्माचा इतिहास स्वातंत्र्याच्या नावे चाललेला पण स्वातंत्र्याच्या गुलामीला पूजनीय मानणारा इतिहास आहे. त्यामुळे स्वातंत्र्याच्या नावाखाली चालणारी वेगवेगळ्या प्रकारच्या पारतंत्र्याची आराधना खन्या स्वातंत्र्यवाद्यांपुढे कधी प्रश्न, कधी प्रम आणि नेहमीच मंकटे उभो करते. स्वातंत्र्यवाद्यांचे खरे युद्ध स्वातंत्र्याच्या नावाखाली पारतंत्र्याची आराधना करणारांशी असते. त्यामुळे खन्या स्वातंत्र्यवाद्यांनी स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजात पारतंत्र्याच्या आराधना किंती प्रकारांनी आणि कशा चालतात ते स्वच्छपणे समजावून घ्यायला हवे. इतरांना गुलाम करणारे स्वातंत्र्य संभवूच शकत नाही. इतरांना गुलाम करणारा कोणीही स्वतंत्र असू शकत नाही. स्वातंत्र्य ही परस्परांना उज्रत करीत जाण्यातून निष्पत होणारी वस्तुस्थिती आहे.

"ते स्वातंत्र्य खरे न फक्त अपुली जे तोडिते बंधने
अन्यांच्या पदरुंखलांस बघते निष्कंप ऐशा मने."

कर्वी 'बी' यांनी वरील ओळीन स्वातंत्र्याची कसोटीच दिलेली आहे. ही कसोटी मानली तर आपल्याकडील चिह्नादी में इळी वर्णव्यवस्था मानीत असल्याने मुक्तीच्या नावे चाललेली त्याची आराधना पारतंत्र्याचीच आराधना ठरते. राजकीय स्वातंत्र्याची चलवळ करणारे टिळक-गांधी आणि इतरही उच्चवर्षीय लोक पुनरुज्जीवनवादी असल्याने त्यांची ही स्वातंत्र्यचलवळ या देशातील सर्वसामान्य लोकांना गुलाम करण्याचे स्वातंत्र्य मिळविणारी चलवळ होती.

"It may be your interest to be our master

But how can it be ours to be your slaves?"

असे शुमेडाईड्स म्हणतो. या देशातील ऐशी टक्के लोकांच्या ओळी हाच प्रश्न मागील पाच हवार वर्षे तडफडतो आहे.

स्वातंत्र्य ही मनुष्यांना उद्घेष्ट करणारे यो एक अवधीन आहे. वर्णालिंगस्था, ईश्वर, दैव या सर्वच गोष्टी इतरांवर लादणारे आणि या सर्वच गोष्टीचा स्मीकार करून भसी करणारे यांपैकी कोणीच स्वरव्र नसतात. स्वातंत्र्यकल्पनेत जसे इतरांना गुलाम करण्याचे, इतरांचे स्वातंत्र्य नह करण्याचे स्वातंत्र्य बसत नाही तसे स्वतस्लाही गुलाम करण्याचे आणि स्वतंत्रेही स्वातंत्र्य नह करण्याचे स्वातंत्र्य बसत नाही. आपापले स्वातंत्र्य उभ्रत करण्याच्या इतरांच्या स्वातंत्र्यास धक्का न लावता व्यतीला आपले स्वातंत्र्य उभ्रत करण्याची मुभा असणे म्हणजे स्वातंत्र्य होय. अशा स्वातंत्र्याची जन्मभूमी अशी भोवतीचा ममाजच असतो तशी त्याची विलासभूमीही हा समाजच असतो. असे स्वातंत्र्य ही समाजातच प्रत्ययाला येणारी, समाजातच अर्थवता मिळवणारी आणि समाजाला उज्ज्वल करणारी बाब असते.

अनेकदा शासन, धर्म वा एखादी संघटना मनुष्यता उज्ज्वल करणाऱ्या स्वातंत्र्याचीच पायमल्ली करते. असे होत असेल तर शासन, धर्म वा विवक्षित संघटना या गोष्टी प्रस्थापित व्यवस्थेच्या दास आहेत असा त्याचा अर्थ होईल. अशा वेळी वरील गोष्टीच्या विरोधात स्वातंत्र्याच्या पाईकांनी युद्ध पुकारले पाहिजे. स्वातंत्र्याला उज्ज्वल करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला असले तरी, स्वातंत्र्याला कुरुप करण्याचे, स्वातंत्र्याला मारण्याचे स्वातंत्र्य कोणालाच देता येत नाही. स्वातंत्र्यवादी मनुष्य स्वातंत्र्याला उज्ज्वल करण्यासाठी काही बंधने स्वीकारतो, पण ही बंधने स्वातंत्र्याला उपकारच असतात. त्याला ती समुन्नत करणारी असतात.

“पाशाला जो तोडायला पाही
स्वदेशपाशी अपणा बांधुनि घेई.

. . . पाशाविण या कोठे काही नाही,
पाशांकरिता चाले अवधे काही;
पाशांतुनि या सुटता सुंदर तारे,
तेज तयाचे विझुनि जाई सारे.”

— केशवमुन

स्वातंत्र्याला सुंदर आणि मौलिक करणारी बंधने मात्र समजावून घ्यायची असतात. या मुद्यापासूनच गोंधळाला प्रारंभ होतो. दुर्खितांची मनुष्य होण्याची लढाई ही आपली लढाई आहे असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. हे ज्या संस्कृतीला वाटत नाही ती संस्कृती संस्कृती नसते. हे ज्या धर्माला वाटत नाही ते धर्म धर्म नसतात. ज्या महापुरुषांना हे वाटत नसते ते महापुरुष नसतात. हे ज्या माणसांना वाटत नसते ती मुळी माणसे नसतात. ज्या साहित्यिकांना असे वाटत नसते ते साहित्यिक नसतात.

माणुसकी ज्यांना मोलाची वाटते, तिच्या उज्ज्वलतेला ज्यांना कोणताही पर्याय मान्य नसतो, धर्म, परंपरा, श्रद्धा, वर्गाची हित वा व्यक्तिगत स्वार्थ अशा कोणत्याही गोष्टीखातर जे माणुसकीचे मूल्य कमी होऊ देत नाहीत, त्या साहित्यिकांनाच स्वातंत्र्याचे

पोल कल्या असते. असे साहित्यक गंभीर आणि जबदार असान, त्यांच स्वातंत्र्यावर घेऊने घालणे म्हणाऱे अमानुषता होय, पारतंत्राचा पुरस्कार होय. आणि कोणतेही घेऊन अशा जबाबदार साहित्यकावर कोणाही सने, कोणाही खाने आणि कोणाही फॅसिस्ट संघटनेने लादू घ्ये. असे झाले तर साहित्यकाने या अन्याचाविरुद्ध आकाशपावळ एक करावे, ज्ञ साहित्याच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली ज पुनरुज्जीवनवादी प्रवृत्ती, धंदेवाईक प्रवृत्ती, रंजनवादी वृत्ती, लिंगवरी आणि चौर्यकर्मचतुर प्रवृत्ती मोकळ्या सुट असतील तर अशा साहित्यकांना समाजाने आणि खन्या स्वातंत्र्याच्या चाहत्यांनी त्यांवै जागा दाखवली पाहिले. लेखनस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे पण वर्णाचा, जातीचा आणि अन्यायाचा पुरस्कार करण्याचे स्वातंत्र्य कोणालाच नाही. असे एखादा साहित्यिक करंत असेल तर पारतंत्र्याचा उपासक म्हणून त्याला उपटून फेकायलाच हवे. साहित्यिकावर कोणीही सकी करू नंदे, त्याच्यावर अतिक्रमण करू नये, त्याला मुक्पणे सर्व लिहिण्याचे स्वातंत्र्य असले पाहिले, हा सुंदर ओण गंभीर ध्येयवाद जबाबदार आणि मानवमुळेचा खन्या अथवाने चाहता आहे, त्याला आदरणीय मानाथलाच हवे, पण पक्षांध, अंधश्रद्ध, जातिवादी, धर्मांध, दैववादी, सत्तांध अशा प्रवृत्तींची भाटगिरी करणाऱ्या साहित्यिकांसाठी तो ध्येयवाद नाही. अशा साहित्यिकांना स्वतंत्र्याची कोणतीही दृष्टी नसते. धर्मांध परंपरांच्या हातांनी ते अमानुषतेचे बहर पोत असतात. असे साहित्यिक 'साहित्यिक' म्हणून स्वतंत्र्ये मुक असण्याचे, निखळ मनुष्य असण्याचे स्वातंत्र्य मारून टाकीत असतात. साहित्याच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली ते व्यक्तिवादी, पुनरुज्जीवनवादी, धार्मिक अशा सर्व प्रकारच्या रोगट प्रवृत्तींचा आम्रही पुरस्कार करीत असतात. अशा साहित्यिकांना कोणतेही लोकशाही-संविधान स्वातंत्र्य देऊ शकत नाही आणि असे स्वातंत्र्य देऊन ते संविधान लोकशाही-संविधान ठरू शकत नाही.

नागरिक काय किंवा साहित्यिक काय, कोणालाही इतरांना कुरुप करण्याचे स्वातंत्र्य असूच शकत नाही. साहित्यिक हा सुंदराची आराधना करतो, याचा अर्थच तो स्वातंत्र्याची आराधना करतो. कुरुपतेची, स्वातंत्र्याच्या नावाखाली पारतंत्र्याची आराधना करणे साहित्यिकाच्या व्यक्तित्वाच्या घटनेतत्त्व बसत नाही. तेव्हा कोणालाही कोणत्याही प्रकारे वा पातळीवरून गुलाम करणारा शब्द आपल्या हातून लिहिला जाणार नाही या जाणिवेने लेखून करणाऱ्या साहित्यिकाला कोणताही स्वातंत्र्योपासक स्वातंत्र्य नाकार शकणार नाही.

२२ : साहित्यातील प्रेरणा

ललित साहित्य म्हणजे प्रेरणांचा आविष्कार होय. साहित्यातील विविध परंपरांची निश्चिती या प्रेरणांच्या वेगवेगळ्या स्वरूपावरूपनंब करता येते. हे साहित्यातील भूतकाळाच्या संदर्भात झाले, पण दरमानातील विविध वादांचे आणि संप्रदायांचे साहित्य म्हणजे विविध प्रेरणांचेच साहित्य असते.

साहित्यनिर्मितीमागे प्रेरणा असतातच. साहित्यनिर्मितीत त्यांचा उच्चार होत असेल किंवा होत नसेल. पण साहित्यामागील प्रेरणा वरील दोन्ही पातळ्यांवर वावरु शकतात. खारे तर साहित्यामागील प्रेरणांचा ललितकृतीत उच्चार असण्याची काहीही गरज नाही किबहुना असा उच्चार नसलेलाच बरा। कारण अशा उच्चारामुळे कलाकृतीला बटबटीत वा प्रचारी रूप येण्याची शक्यता असते. प्रेरणा ही पढ्यामागे असलेल्या दिग्दर्शकाप्रमाणे असते. साहित्यकृतीच्या सर्वच अस्तित्वावर तिची प्रभा फाकलेली असते. भूमिगत झूऱ्यांप्रमाणे ती साहित्यकृतीच्या शब्दाशब्दातून आणि तिच्या तनामनातून वाहत असते. प्रेरणा साहित्यकाच्या प्रतिभेदे आणि त्याच्या जाणिवेचे नियंत्रण करणारी शक्ती असते. साहित्यकाच्या प्रतिभेदची आणि जाणिवेची दिशा ठरविणारी शक्ती असे प्रेरणेचे स्वरूप असते.

भोवतीच्या जीवनात अनेक संस्कारशाळा असतात. अनेक विचारप्रणाली असतात. यातील काही प्रणाली गती हरवलेल्या असतात, तर काही गतिमान असतात. यातील काही विचारप्रणाली प्रवाहीपणाला पारख्या झालेल्या असतात, तर काही प्रवाही असतात. समाजातील विविध संस्कारशाळांचेही असेच वर्णन करता येईल. त्यातील काही कालसंगत असतात, तर काही कालचाहा असतात. काही पारंपरिक असतात, तर काही परिवर्तनशील असतात. या संस्कारशाळा काय किंवा विचारप्रणाली काय, समाजात विद्यमान असलेल्या विविध स्वभावांचे, विविध गटांचे आणि विविध नैतिकतांचे विविधित्व करत असतात.

साहित्यिक कुठल्यातरी संस्कारशाळेत घडलेला असतो. काही साहित्यिक त्या त्या संस्कारशाळेची शिकवण आयुष्यभर प्राणपणाने जपतात. तीच त्यांची प्रेरणा होते. या संस्कारशाळेची शिकवणच पुढे त्यांच्या साहित्यनिर्मितीवर प्रभाव पाढीत असते. या संस्कारशाळाच पुढे साहित्यकाला समाजात विद्यमान असलेल्या त्या त्या विचारप्रणालीशी नेऊन जोडीत असतात. उदाहरणार्थ, परंपराचाढी संस्कारानी भारावलेले

साहित्यक-मन पुढे सहजच गतिशूल्य वा कालबाहु विचारप्रणालींवे सभासंख्य पत्तकरते, असे साहित्यक-मन गवाने पारंपरिक जहल्याची निर्मिती आव्याखर करते.

या पारंपरिक संस्कारशाळेच्या खिंची अर्थातच तोडता येल. काही नंतर याप्रकारे पारंपरिकतेच्या चौकटी तोदून बाहेर येत आणि गतिशील विचारप्रणालींशी स्वतःला जोदून घेतात. 'रात्रिदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाहु जग वाणि मन' असे युद्ध अर्थातच ज्या मनाच्या रागभूमीवर साक्षात होते आणि पहिल्या पातळीका पारंपरिक संस्कारांचे भक्त असलेल्या आपल्याच मनाशी झालेल्या या युद्धात जे मन विजयी होते, तेच मन विद्यमान समाजातील बंधमुक्तिच्या विचाराशी स्वतःला जोदून घेते. तेच मनाने केलेले मूल्यांतर असते. ही त्याने जीवनाच्या जिवंत प्रवाहात घेतलेली उडी असते. बाबा पदमनजी, कविराज केशवसुत यांचा या संदर्भात सन्मानाने उल्लेश करावा सागतो. या मागाने पारंपरिक संस्कारांच्या शाळांमध्ये तयार झालेली मने जीवनाच्या जिवंत प्रवाहात उडथा घेतात, तर काही मायबाप आपल्या मुलांना लहानपणापासून गतिशूल्य आणि कालबाहु संस्कार करणाऱ्या संस्कारशाळांपासून दूर ठेवोत असतात. त्यांना गतिशील विचारांचे बाळकडू देत असतात. याही मागाने काही मने जीवनाच्या जिवंत प्रवाहात उडथा घेत असतात. कालबाहु विचारप्रणालीचे सभासंद होणाऱ्या अंधत्वाच्या तुलनेत पुढच्या दोन प्रकारात एक डोळसपणा असतो. चिकित्सा असते. या प्रकाशवंतांच्या उडथा असतात. म्हणून या उडथा जास्त कालोचित, जास्त समकालीन आणि मानवी अस्तित्वाला अर्थ देण्याच्या संदर्भात अधिक उपकारक असतात.

याप्रकारे जीवनात अनेक संस्कारशाळा असतात. अनेक विचारप्रणाली असतात. साहित्यकाच्या मनावर या विचारप्रणाली होकाराच्या वा स्वीकाराच्या पातळीवरून आदलत असतात. साहित्यकाच्या मनात प्रेरणांच्या प्रकृतीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या आस्था निर्माण होतात. जीवनाकडे पाहणारी, जीवनाचे आकलन करणारी नैतिकता साकार होते. अर्थात ही एक प्रकारची जीवनदृष्टीच होय. ही आस्था साहित्यकाला जीवनातील त्या गोष्टीचे मूल्य पटवून देते. मूल्ययुक्ततेचे तरतमभावानुसार वेगवेगळे स्तर संभवतात. ते गौण-प्रधान स्तर या आस्थेच्या द्वाराच साहित्यकाला लक्षात घेता येतात. ही जीवनास्था कधी थांबलेल्या जीवनासंबंधी असते, तर कधी जीवनाच्या ऊर्जेशी, जीवनाच्या धावतेपणाशी संबंधित असते. या आस्थेशीच साहित्यकाची नीती निगडीत असते. या नैतिकतेचे नियंत्रण लेखकाच्या जाणिवेबर चालत असते. ही नैतिकता साहित्यकाच्या मनुष्य म्हणून संभवणाऱ्या सामाजिक गरजेशी संबंधित असते. ही नैतिकताच साहित्यकाच्या मनाला एक दृष्टी देते. साहित्यकाच्या मनाचा हा कल म्हणजेच प्रेरणा होय. जीवनातील सुखदुखाची निषिती व त्या सुखदुखाचे मूल्य या प्रेरणेनेच निषित होते. ही प्रेरणा वैद्यारिक आणि धावनिक पातळीवरही वावरते. ही प्रेरणा जीवनातील इतर विचारप्रणालींशी साहित्यकाचे मित्रत्वाचे वा शत्रुत्वाचे नाते निषित करते. प्रसंग कसा स्वीकारायचा? प्रसंगांच्या संदर्भांना कसे स्वीकारायचे, प्रसंगांना

करणता दृश्य द्यायचा आणि साहित्यकृतात त्वा त्वा प्रसंगाचा स्वानुभाव करता करता करता असता आणि त्वा त्वा संदर्भात ही प्रेरणा कार्य करते. घटनेला कोणता आशय आणि कोणत्या संदर्भात कोणते मूल्य प्राप्त होते, हा आशय अणि हे मूल्य प्रस्तुत आहे काय, याचीही कसून तपासणी करण्याचे कार्य ही प्रेरणा करीत असते.

प्रेरणेचा प्रभाव जीवनाच्या आकलनावर पडतो. या प्रक्रियेत मनात निर्माण होणाऱ्या विविध ताणांवर हा प्रभाव पडतो. कलावंताचे मन या प्रेरणेने भारलेले, स्पंदित झालेले मन असते. प्रेरणा साहित्यिकाच्या जीवनसत्याचे रूप निश्चित करते आणि त्याच्या पुढील सर्व निर्मितप्रक्रियेवर, हे जीवनसत्य विकृत होऊ नये म्हणून ही प्रेरणाच सजग पहारा ठेवीत असते. प्रेरणेमुळे साहित्यिकाचे मन विशिष्ट पद्धतीनेच उत्तेजित होते. या उत्तेजनाला त्वा प्रेरणेचा चेहरा असतो. प्रेरणेचा निकष असतो. ही प्रेरणा साहित्यिकाच्या मनातील प्रेरणा असत्याने आपल्या विशिष्ट प्रकारच्या तृप्तीसाठी घडपडते. आपल्या स्वभावाला सुसंगत अशी कृती करण्यासाठी ही प्रेरणा घडपडते. साहित्यिकाची ही कृती म्हणजे साहित्यकृती होय. या साहित्यकृतीला विशिष्ट रूप घेते. मानवी संबंधाचे विशिष्ट प्रकारचे आकलन ती पेश करते, याला कारण त्या त्या साहित्यिकाच्या मनातील प्रेरणा होय. साहित्यनिर्मितीत प्रेरणेला असे मध्यवर्ती स्थान आहे. या संदर्भात प्रेरणा म्हणजे साहित्यिकाचा स्वभाव होय असे म्हणायला हवे. एखादी प्रेरणा ही अनेक साहित्यिकांना प्रभावित करू शकेल. प्रेरणेचा आविष्कार याप्रकारे व्यक्तिगत पातळीवर होतो आणि तो सामृहिक पातळीवरही होतो.

प्राचीन साहित्यात सहाशो वर्धेपर्यंत एकच एक स्वभाव आविष्कृत झाला. चिद्राद हे या स्वभावाचे नाव आहे. त्याच्या आविष्काराची वेगवेगळी रूपे आहेत, पण मुळात आहेत ती एकाच चिद्रादी स्वभावाची रूपे. पुढे या स्वभावाचे अविशिष्ट रूप आजपर्यंत अधिजातवादाच्या नावाने साकार होत आहे. अब्बल इंग्रजी काळापामून मराठीत एक आधुनिक स्वभाव म्हणजे एक क्रांतिकारी प्रेरणा आविष्कृत व्हायला लागली. ही प्रेरणा बुद्धिमाण्यवादावर उभी आहे. समकालीन साहित्यात अनेक प्रेरणा आविष्कृत होत आहेत. गांधी, मावर्स, सार्व, आंबेडकर आणि मनू या त्या प्रेरणा होत. मनूप्रेरणा म्हणजे पारंपरिक प्रेरणा होय. ही प्रतिगामी प्रेरणा असून ती कलावादाच्या, स्वायत्ततावादाच्या नावाने साहित्यात आणि साहित्यसमीक्षेत वावरते. गांधी प्रेरणेचा आविष्कार मराठीत तसा अत्यंत क्षीण स्वरूपात झाला आहे. सार्वच्या अस्तित्ववादी प्रेरणेचा सूर पारंपरिक मराठी लेखकांना पेलला नाही. त्यामुळे अस्तित्ववादाच्या नावाखाली तसे परंपरेला जवळ जाणारे लेखनच मराठीत झाले. पौराणिक, ऐतिहासिक लेखन, लैंगिक व व्यक्तिवादी लेखन, संरचनावादी लेखन या सर्व लेखनाचा अंतर्भाव मनूप्रेरणेत करायला हवा. मावर्सवादी प्रेरणेचे काही लक्षणीय साहित्य मराठीत निर्माण झाले असून आंबेडकर या प्रेरणेने मात्र मराठी साहित्यात एक आंदोलनच उभारले आहे. ही एक अत्यंत कलोचित, प्रगमनशील आणि क्रांतिकारी प्रेरणा आजच्या साहित्यात समर्थपणे आविष्कृत होत आहे.

१३ : लेखकाचा प्रामाणिकपणा

लेखकाच्या प्रामाणिकपणासंबंधी विचार करणारांना साहित्यकृतीची अक्षरत वा साहित्याची मौलिकता ही बाब अपरिहार्यपणे लेखकाच्या प्रामाणिकपणाशी जोडलेली आहे, हे गृहीतच असते. त्यामुळे लेखकाने प्रामाणिक असले पाहिजे, लेखकाने स्वतंशी प्रामाणिक असले पाहिजे, लेखकाने स्वतंत्र्या अनुभवांशी प्रामाणिक असले पाहिजे अशा प्रकारची विधाने सततच आपल्या कानाकर पडतात. अशा विधानांचा वापर आणणही आपल्या लिहिण्या-बोलण्यात सढळ हिंमतीने करीत असतो, पण आपला हा वापर सामान्यतः ढगळ किंवा ऐसपैस असतो. मराठी सैदानिक समीक्षेतही लेखकाच्या प्रामाणिकपणाची मीमांसा अत्यल्य झाली असून, झाली तीही विशेष समाधानकारक झाली आहे असे दिसत नाही.

‘वाढमयीन महात्मता’ या आपल्या दोर्घलेखात वा. सी. मढेकरानी आत्मनिष्ठा या संज्ञेचा वापर करून लेखकाच्या प्रामाणिकपणाचा विचार करण्याचा प्रयत्न केला आहे. साहित्यकृतीत अभिव्यक्त होणाऱ्या मूळ अनुभवाशी लेखनपूर्व अवस्थेपासून लेखनपूर्णतेपर्यंत प्रामाणिक वा एकनिष्ठ राहणे म्हणजे आत्मनिष्ठा होय, असे मढेकराचे म्हणणे आहे. लेख्यवस्तूबद्दलच्या मूळ कल्पनात्मक प्रतिक्रियेशी वा मूळ अनुभवाशी लेखकांनी इमानदार असले पाहिजे. लेखकाने त्या मूळ अनुभवरूपाशी कलाकृतीच्या संपूर्ण सिद्धीपर्यंत, कोणत्याही लहान-मोठ्या मोहांना बळी पडून, प्रतारणा करू नये. असे झाले तर वाढमयीन महात्मतेच्या शिखरापर्यंत जाण्याची प्रक्रियाच कोसळून पडते, कलाकृतीऐवजी कलाकृतीचा अभाव आणि वाढमयीन महात्मतेऐवजी वाढमयीन सामान्यता तेवढी जन्माला येते.

मढेकरांच्या या आत्मनिष्ठा-विचाराचे स्वरूप मुख्यतः रचनानिष्ठ आहे. हा विचार रचनेच्या अंगाने तपशील पुरवतो, पण लेख्यवस्तूबद्दलच्या मूळ कल्पनात्मक प्रतिक्रियेचा विचार या आत्मनिष्ठा-विचारात येत नाही. मूळ कल्पनात्मक प्रतिक्रिया ही कार्य अनाहे. या कार्याचे स्वरूप कोणत्या मूळ प्रामाणिकपणाशी निगडीत आहे हे पाहायला इवे. एकाच लेख्यवस्तूबद्दलच्या प्रतिक्रिया लेखनपत्रे भिन्न असतात, पण मढेकर या सखोलात शिरत नाहीत. साहित्यकृतीच्या संदर्भात लेख्यवस्तूबद्दलची प्रतिक्रिया ते अंतिम घटक म्हणून गृहीत धरतात, त्यामुळे त्यांचे आत्मनिष्ठेच्या संदर्भातले सर्व विवेचन स्वटू

जीव्याच्या संदर्भासले अत्यंत वरवरचे किंवा तकलाटू विवेचन होऊन जाते. मर्देकर सेखकाच्या व्यक्तिमत्वाच्या गाभ्यात अर्थात लेखकाने स्वीकारलेल्या मूल्यजागिंवेत जाण्याचे बुद्धाच टाळतात. असे त्यांनी केले नसते तर त्याच्या रचनानिष्ठ सौंदर्यविचाराचा पाया खुद त्याच्या हस्तेच अगदी उद्घस्त होऊन गेला असता. महणून प्रामाणिकपणाचा विचार, लेखकाची मूळ प्रतिक्रिया विवक्षित रूपातच कोणत्या मूळ प्रामाणिकपणाचा परिपाक आहे या टिशेने करायचे मर्देकर टाळतात आणि प्रतिक्रियेशी सेखकाने प्रामाणिक असले पाहिजे असे सांगतात तेव्हा सदर प्रश्नाचा विचार ते अप्रस्तुत किंवा दिशाखूल करणाऱ्या व स्वतळा सोयीच्या वाटणाऱ्या ठिकाणापासून करतात असे म्हणावे लागते. हे प्रश्नाच्या मूळ रूपाकडे, सत्याकडे जाणे ठरत नसून स्वतळ्या सोयीच्या अद्देसाठी प्रश्नाला बगल देणे आणि सौंदर्यविचाराशी एकप्रकारे प्रतारणा करणे ठरते.

मर्देकर मानत नसले तरी मी असे मानतो की, लेखकाचे व्यक्तिमत्व वा लेखकाची जीवनदृष्टी हा सौंदर्यविचारामधला मध्यवर्ती घटक असून त्याचे प्रारंभीच आणि समुचित उत्तर दिल्यावाचून सौंदर्यविचाराचा रीतसर प्रारंभ करता यायचा नाही; आणि असे उत्तर टाळून सौंदर्यविचाराचा इमला कोणी उभारला तर सौंदर्यविचाराच्या संदर्भात त्याचे मोल प्रेतावरील शंगाराइतकेच असणार हे उघड आहे.

प्रस्तुत लेखात लेखकाच्या प्रामाणिकपणाचा विचार मी लेखकाच्या जीवनदृष्टीपासून करण्याचा प्रयत्न करतो आहे. शब्द ही एक मूल्यघटना असते, वाक्य हीमुद्दा एक मूल्यघटनाच असते आणि कलाकृतीही एक मूल्यघटनाच असते. वरील सर्वच बाबींना मूल्यघटना महणता येते, याचे कारण मुळात लेखकाचे व्यक्तिमत्व, लेखकाची जीवनदृष्टी ही एक मूल्यघटनाच असते हे होय. ही मूल्यघटना लेखकपरत्वे कमी-अधिक प्रमाणात वेगवेगळी असते. या घटनेच्या संदर्भात अनेकदा प्रमाणभेद संभवतात आणि काही येळा प्रकारभेद संभवतात. हिंदू, शिवान आणि इस्लाम हे सर्व ईश्वरवादी धर्म असल्याने त्याच्यात प्रकारभेद संभवत नसला तरी तपशिलाच्या अनुषंगाने प्रमाणभेद संभवतो. वरील सर्व धर्म आणि निरीक्षरवादी बुद्धधर्म यांत प्रकारभेद संभवतो, याप्रकारेच लेखकांच्या काही जीवनदृष्टीमध्ये प्रकारभेद तर काहीमध्ये प्रमाणभेद संभवतात. हिंदू धर्मामध्ये विविध पंथ आहेत. त्या त्या पंथाची जीवनदृष्टी कमीअधिक प्रमाणात तपशिलाच्या अनुषंगाने कमीअधिक भिन्न वाटली तरी असा भेद हा प्रमाणभेद ठरतो. हे कुटुंबातील भेद असतात. हे प्रकारभेद होत नाहीत. हे सर्व भेद लेखकांच्या जीवनदृष्टीच्या मुळाशी वावरत असल्याने लेखकांच्या जीवनदृष्टीतही हे प्रमाणभेद वा प्रकारभेद संभवणे अटल आहे आणि लेखकाच्या प्रामाणिकपणाचा संबंध या त्याच्या मूळ जीवनदृष्टीपासून गृहीत धरायला हवा. कारण लेख्यविषयाबदलची प्रतिक्रिया या जीवनदृष्टीने निश्चित होणार आणि पुढे त्या प्रतिक्रियेचा रचनाधाटही त्या प्रतिक्रियेच्या प्रकृतीनुसार निश्चित होणार. म्हणजे जीवनदृष्टीच्या पायापासून वरील सर्व मांडणीची सूत्रे दृसायला प्रारंभ होतो.

आपल्या समाजातील भिन्नभिन्न विचारप्रणालीच्या व मंस्कारांच्या अनुषंगाने येथील मानसिकता व्यक्तिनिष्ठ, जातिनिष्ठ, वर्गनिष्ठ, धर्मनिष्ठ आणि मानवनिष्ठ अशा उपविभागांमध्ये वाटता येते. व्यक्तिनिष्ठ, जातिनिष्ठ, वर्गनिष्ठ आणि धर्मनिष्ठ हे उपविभाग एका विवक्षित कुटुंबाचे सदस्य असतात, आणि मानवनिष्ठ हा विषय एका निराळ्या कुटुंबाचा प्रमुख असतो. येथील सामान्य माणूस ज्याफ्रेणे वरील वेगवेगळ्या मानसिकतांचा पूजक तसा येथील लेखकही येथील माणांमधीलच इसल्याने अपरिहार्यपणे तोही याच मानसिकतांचा भक्त आहे. वरील मानसिकतांची वाहक असलेली येथील लेखकांची जीवनदृष्टी पुढील काही विभागांमध्ये वाटता येऊ शकते—
 (१) व्यक्तिनिष्ठ, (२) जातिनिष्ठ, (३) धर्मनिष्ठ, (४) वर्गनिष्ठ आणि (५) मानवनिष्ठ.

पहिल्या चार जीवनदृष्टीची सरमिसळ आपल्या लेखकांमध्ये कमी अधिक प्रमाणात असणे अटक आहे. कारण त्याच्यावर अधिराज्य असते ते धर्माचे पण धर्मकक्षेमध्ये चार विधाग कलिपण्याचे कारण त्या त्या विभागाला लेखकमनात मिळणारे प्राधान्य हे होय. तेव्हा काही स्पष्ट आणि काही धूसर अशा या जीवनदृष्टीच्या क्षांची निश्चिती करावी लागते आणि त्या त्या जीवनदृष्टीला तो तो लेखक आधिकारतो वाचावे अगीकारतो हे मानावे लागते. त्यावरून लेखकांच्या प्रामाणिकपणाचे वर्ग पुढीलप्रमाणे पाडता येतील—

- (१) व्यक्तिनिष्ठ प्रामाणिकपणा
- (२) जातिनिष्ठ प्रामाणिकपणा
- (३) धर्मनिष्ठ प्रामाणिकपणा
- (४) वर्गनिष्ठ प्रामाणिकपणा
- (५) मानवनिष्ठ प्रामाणिकपणा

जीवनदृष्टीचे हे पाच प्रकार आणि त्याच्याशी प्रामाणिकपणा असे वरील माणीचे स्वरूप आहे. वरील जीवनदृष्टीमुळे जीवनाची वेगवेगळी आकलने साकार होतात. कमी अधिक प्रमाणात निर्माण होणारी वेगवेगळी स्पष्टीकरणे कमी अधिक प्रमाणात वेगवेगळ्या असणाऱ्या वरील जीवनदृष्टीच्या संदर्भात शक्य होतात. कलाकृतीच्या मौलिकतेशी या आकलनांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा संबंध असू शकतो. लेखक व्यक्तिनिष्ठ जाणिवेशी प्रामाणिक असू शकतो. हा प्रामाणिकपणा सर्वस्वी खराच असतो हे मानले तरी व्यक्तिनिष्ठ जाणिवेशी असलेला प्रामाणिकपणा साहित्याला अक्षरत्व देऊ शकतो काय? साहित्याला मौलिकता देऊ शकतो काय? हा प्रामाणिकपणा जीवनाला तरी न्याय देतो काय? जीवनाला हा प्रामाणिकपणा सामध्ये आणि सौदर्य देतो काय? या प्रश्नांच्या अनुषंगाने या आणि इतरही सर्व प्रामाणिकपणांची तपासणी व्हायला हवी आहे.

१४ : जीवनाकडून जीवनाकडे

साहित्य आकाशातून पडत नाही. ते जीवनाच्या मात्रभूमीतून जन्म घेते. आधी भाषा मग व्याकरण, आधी साहित्य मग समीक्षा असे म्हटले जाते ते बरोबरच आहे. भाषेशिवाय व्याकरण जन्माला येऊ शकत नाही. जीवनाची मात्रभूमी नसेल तर साहित्य साकारच होऊ शकत नाही. जीवनाचे आणि साहित्याचे असे विलक्षण नाते आहे.

जीवन म्हणजे मनाचे विलासवन. जीवनाचे विश्व हे मनाचे विश्व असते. मनाची बेरीज, मनाची वजाबाबाकी किंवा मनाचे गुणाकार म्हणजे जीवन. जीवन म्हणजे मनाचा गुंतवळा, कोणतेही एक मन घेतले तरी एक विलक्षण गुंतवळाच. पण जीवन म्हणजे या अगणित गुंतवळ्यांचा गुंतवळा. या गुंतवळ्यांसंबंधी इतक्या मनांनी आजवर विचार केला तरी हा गुंतवळा दशांगुळे उस्तुच आहे. या गुंतवळ्याचा पैलकिनारा कोणालाही अजून गवसत नाही. पैलकिनारा गाठण्याची जिद्ही संपत नाही. अशी ही अखंड जिज्ञासा, अखंड कुतूहल, या कुतूहलाने दिलेली झूंज म्हणजेच मानवी जीवनाची वाटचाल. ही वाटचाल म्हणजे एका गतीने केलेला प्रवास. या प्रवासातून मानवी संज्ञेचाही विकास झाला.

साहित्यकृतीमधून अनुभव साकार केला जातो. हा अनुभव कशासंबंधीचा असतो? तो साहित्यिकाला कसा येतो? साहित्यिकाभोवती समुद्र असावा त्याप्रमाणे या मनाचा अथांग गुंतवळा असतो. त्यात वेगवेगळे वर्ग असतात. वेगवेगळ्या जाती असतात. या वर्गांच्या हितसंबंधांचा गुंतवळा असतो. देश, प्रांत यांच्या हितसंबंधांचा गुंतवळा असतो. खुनी पिढी-नवी पिढी, स्थितीवादी-गतिवादी, प्रामीण-शहरी, स्त्री-पुरुष, मालक-मजूर, गरीब-श्रीमंत, धर्म-धर्म, वाद-प्रणाली असा अगणित पातळ्यांवरील गुंतवळा साहित्यिकाच्या पुढे असतो. असंख्य तणावांच्या रंगभूमीचे स्वरूप या गुंतवळ्याला आलेले असते. असंख्य प्रश्न त्यातून निर्माण होतात. त्यांच्या सोडवणुकीसाठी बरी-वाईट असंख्य उत्तो सिद्ध होतात. स्त्री-पुरुष संबंध घेतला तरी त्यात असंख्य नाती असतात. त्यांचे गुंतागुंतीचे सौंदर्य असते. या प्रत्येक नात्याला परत हजारो पदर असतात. प्रत्येक संबंधाला परत हजारो छटा असतात.

हा गुंतवळा इथे संपत नाही. फॉइंडसारख्या मानसशास्त्रज्ञाला आणखी नवा गुंतवळा दिसतो. हा मानवी मनातील नेणिवेचा गुंतवळा होय. या नेणीव-मनात मर्व

भक्तारच्या असृप्ते हच्छा, वासना यांचे राज्य असते, मानवी मनाच्या केवळ कू अष्टमांश शेत्रावर जाणीव-मनाचा ताबा असतो. उर्वरित सात अष्टमांशा विश्व क्षेत्रावर नेणीव-मनाची मता चालते. या क्षेत्रात समाजातील नैतिकतेच्या गृहीने वेद असलेले व्यवहार चालतात. ही नैतिकता या व्यवहारांना बाहेर येऊ देत नाही. फळं या प्रकारे व्यक्तीच्या अप्रकट मनाविषयी बोलला होता. सी. जी. युंग तर त्याद्युमुळे जडल समाजाच्या अप्रकट मनासंबंधीचा गुंतवळा पुढे करतो. मानवी मनाचा व्यवहार जाणीव, नेणीव आणि सामूहिक नेणीव अशा तीन पातळ्यांवरून चालतो, असे त्याचे प्रतिपादन आहे. मागील अनेक पिल्याचे अनुभवसंघित, अनंत संस्कारांचा साड समाजाच्या नेणिवेत असतो. असा हा गुंतवळा व्यक्तीच्या व समाजाच्या संदर्भात संभवतो. व्यक्ती-समाज, व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-निसर्ग असे अनंत संबंध, अशी अनंत नाती जीवनार उभी असतात. ही नाती कधी स्पष्ट, कधी अर्धस्पष्ट, कधी पूर्ण अस्पष्ट, तर कधी सर्वस्वी गहन अशी असतात.

मानवी मन आणि मानवी समाजमन यांच्यासंबंधीचा व्यवहार हा शिशुसंगोपन, शुगारवृत्ती, जिज्ञासा, भक्ष्यशोधन, घृणा, माधार, संघप्रियता, प्रौढी, लीनता, कामुकता, परिमळ, सुजनवृत्ती, याचना, हास्य, क्रीडाप्रवृत्ती आणि अनुकरण या सहजप्रवृत्तींनी सतत मोहोरत असतो. प्रत्येक सहजप्रवृत्तीच्या व्यक्तीपरत्वे वा समाजपरत्वे नाना छटा संभवतात. शीत, उष्ण, समशीतोष्ण, अल्पुष्ण अशा असंख्य पातळ्यांवरून या सहजप्रवृत्तींचा पसारा साकार होतो. त्यामुळे जीवन म्हणजे मानवी मनांचे विलासवन होय, असे म्हणायला हवे.

साहित्यकृतीमधून अनुभव साकार होतो, याचा अर्थ मानवी मनांच्या या अथांग संबंध-नाट्याचा साहित्यिकाला येणारा प्रत्यय कलाकृतीतून साकार होतो. नाना हितसंबंधांचा हा प्रत्यय असतो. साहित्यिक जेवढा मुक्तपणे वरील वास्तवाला सामोरा जाईल तितकी त्याला त्या वास्तवाची तळधरे सामोरी येतील. त्या जीवनाचे सारतत्व, त्या वास्तवाचा गाभा त्याला मोठ्या प्रमाणात गवसेल. ज्या प्रमाणात हा गाभा त्याला गवसेल त्या प्रमाणात साहित्यकृतीला अर्थपूर्णता प्राप्त होईल.

मनांच्या या गुंतवळ्याचा, मनांच्या या संबंधाचा अनुभव घेणारा साहित्यिक म्हणजे परत एक मनच. व्यक्तिगत जाणीव-नेणीव आणि सामूहिक जाणीव-नेणीवही असलेले एक मन म्हणजे साहित्यिक. साहित्यिकाच्या मनाची जडणधडण समाजातच होते. जीवनाच्या मात्रभूमीच्या एका प्रदेशात या साहित्यिकाचा उम्म झालेला असतो. त्या प्रदेशातील धर्म, प्रवा, भौतिक परिस्थिती, समाजरचना व तिच्यातील नैतिक मूल्ये, पुराणकथा, त्या प्रदेशातील श्रद्धा-अंघश्रद्धा, त्या प्रदेशातील परिवर्तनाच्या चळवळी आणि प्रतिगामी चळवळी यांच्या ताणतणावांनी या साहित्यिकाच्या मनाचे पोषण झालेले असते. हा साहित्यिक कधी प्रतिगाम्यांच्या शोभायावेत सामील होतो, तर कधी प्रकाशपुत्रांच्या मोर्चात सहभागी होतो. साहित्यिकाने या संदर्भात हे लक्ष्यात ठेवायचे असते की, कलावंत प्रतिगामी नसतो. साहित्यिकाने वेविष्याने नटलेले हितसंबंधांचे लीळानाटा उल्कट भनाने पाहायचे असते. त्या नाट्याचा उल्कट प्रत्यय त्याने साहित्यकृतीच्या स्वापीन करायचा

असतो, गती होय जीवनाची नीतिकता आहे. सतत प्रवाहल्य हाच जीवनाचा वृत्त्यवता आहे. कलाखेताची बांधिलकी या गतीशी असते. ही गती, हे सतत प्रवाहित म्हणजे वैशिक उज्जीच होय. या उज्जेशी त्याचे रक्ताचे नाते असते. साहित्यिक हा या उज्जेवे रूपच असतो, पण खरा साहित्यिक या उज्जेचा सर्वार्थानी इमानदार प्रतिनिधी असते. म्हणून खाऱ्या साहित्यिकाची बांधिलकी प्रकाशाशी असते. साहित्यिकाचा अनुभव त्यामुळे अत्यंत बोलका होतो. जीवनाचे सारतत्त्व कवेत सामावून घेण्याची शक्ती त्याला लाभते. हा अनुभव सुंदर असतो. कारण त्यात जीवनाच्या वास्तवाचे सत्य सामावलेले असते. या अनुभवाला त्याच्या सर्व कडांसहित प्रभावीपणे शिलिप्त करणारी अभिव्यक्ती लाभली की साहित्यकृती साकार होते. अनुभव सत्य असण्याचे सौंदर्य आणि प्रभावी अभिव्यक्तीचे सौंदर्य असे दोन्ही पातळ्यांवरील सौंदर्य साहित्यकृतीत एकजीवच झालेले असते. या सेंद्रिय सौंदर्याचा आस्वाद वाचक घेतो. आस्वादक या एकजीव सौंदर्याचा अनुभव घेतो. आस्वादक म्हणजे परत एक मन. जीवन म्हणजे मनांचे विश्व. आस्वादकाचे विश्व म्हणजेही मनांचेच विश्व. जीवनाच्या विश्वातील मनेच पुढे आस्वादकांच्या विश्वातील मने होतात. या दोन्ही विश्वांना जी आस्वादवस्तू बहाल केलेली असते तीही एका मनानेच. ते बरील मनांच्या पसाऱ्यातलेच एक प्रतिभावंत मन असते. ते मनांच्या विलासवनात आस्था असणारे मन असते. एका मनाच्या साहाय्याने इथे जीवनच जीवनाची न्याहाळणी करीत असते. साहित्यकृतीच्या पुलावरून जीवनच जीवनात येण्या करीत असते. जीवनच जीवनातून बाहेर येत असते. जीवनच जीवनात उत्तरत असते. साहित्यकृतीच्या आरशात जीवन स्वतःच स्वतःला न्याहाळत असते. त्या दर्शन-सत्याने कधी अंतर्मुख तर कधी उद्दिग्न, कधी उत्कुल्ल तर कधी कुठित होत असते. मनासंबंधीचा अनुभव मने आस्वादीत असतात. हा अनुभव परत एका मनानेच घडविलेला असतो. प्रारंभ, मध्य आणि अंत या सर्वच पातळ्यांवर हा व्यवहार मनाचा व्यवहार असतो. साहित्याचे विश्व हे मनांचे विश्व आहे. या प्रकारे ही सर्वच मने कोणीकदून कोणीकदून प्रवास करीत असतात? तर 'जीवनाकदून जीवनाकदून!' हे उघड आहे.

१५ : साहित्य आणि जीवन

साहित्य जीवनाच्या सर्व संटभांच्या परिसरातच जन्माला येते. नगले वर्ष आफ्ळा ज्योतिबा फुले नाबाच्या आपल्या क्रांतीच्या पहाडी अधिनायकाचे स्मृतिशताब्दीवर्ष मळून मोठ्या कृतशतेने पाळले. भारतीय समाजक्रांतीच्या तत्त्वज्ञानाचे सर्वशेष शिल्पकार डॉ. आंबेडकरांची जन्मशताब्दी आपण वर्षपर साजरी करीत आहोत. मंडल आयोगाने चालात झाड हलावे तसा अखडा देश काही काळ हलला. मुळालाच डात घालायला भाग पाडणारी परिस्थिती निर्माण झाली होती. तिकडे अमेरिका आणि इराक यांच्यातील महायुद्ध अखड्या जगाला विनाशाचे निमंवग देईल की काय, या चितेने मानवता सुअ झालेली आहे. आपण सर्वच आज अटीतटीच्या वळणावर उघे आहोत. महागाईची अनिर्बंध आग दिवसेंदिवस अधिकच भडकू लागलेली आहे. खाद्यतेल, मातीचे तेल, गैस या जीवनावश्यक गोष्टी तर दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात भाजून निघतो आहे तो सर्वसामान्य माणूस. गाडगेबाबांचा आणि फुले-आंबेडकरांचा माणूस. नजीकच्या भविष्यकाळात आपणाला पूर्वी पाहायला मिळालेल्या नाहीत अशा घटना घडण्याची शक्यता आहे. आपण असे आज निर्बाणीच्या कालखंडात वावरतो आहोत.

एवढ्या भयानक परिस्थितीत आपणाला फुले-आंबेडकरांचे स्मरण करावे लागत आहे. अशा आर्थिक ओढगस्तीच्या, भीषण महागाईच्या काळात महागाईत जळणारे लोक क्रांतिकारी होतात. सडलेली संपूर्ण समाजरचना उद्घवस्त करून टाकण्यासाठी झेप घेतात. दुर्खे एकत्र येतात. दैन्य निर्णयिक होते. यातनांना जाती नसतात, त्या एकत्रित उठाव करतात. समाजात परिवर्तनाचे पडघम वाजतात आणि क्रांतीचा दिवस उगवतो, पण आपल्या समाजात हे होत नाही. लोक धर्माध होत आहेत. या देशात दारिद्र्ष्य माणसांना क्रांतीकडे नेत नाही तर दुर्खांना भांग पाऊणाऱ्या धर्माकडे नेते. रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या प्रश्नाच्या रूपाने भारतीय समाज केवडा धर्माध आहे त्याचा दुर्खद पडताळा आपण घेतो आहोत. धर्माकडे चाललेले हे अंध लोढे, धर्मनिरपेक्षतेच्या उरावरून धर्माच्या दारूगुत्थात चाललेले हे गरिबाचे लोढे, उच्चभू वर्गाच्या भूलघापांना बळी पडून 'निर्गुण-निराकार आणि निरामय' व्हायला चाललेले हे सामान्य माणसांचे लोढे कसे थोपविता येतील, त्याच्या उदारासाठी भारतीय संविधानाने दिल्लेल्या धर्मनिष्पेक्षतेच्या

सामाजिक आणि साहित्यसमीक्षा

मंडल आयोगाने ही ऐतिहासिक शक्यता निर्माण केली होती. अन्यायप्रस्तांच्या ताटात वर्गवेतनेचे झणझणीत अन्न त्याने बाढले होते. पण मंडल आयोगातील समाजकांतीची बीजे आणि नव्या प्रेरणांचा आशय आपल्याला फुलविता बाला नाही. हे झाले असते तर फुले-आंबेडकरांच्या चळवळीचाच मार्ग मोकळा झाला असता. धर्मनिरपेक्षतेच्या दिशेने देश झेपावत जाण्याच्या शक्यता निर्माण झाल्या असत्या. पण परत धमनिव या शक्यता नाकारल्या.

धर्म आपल्याला जुन्या अमानुप व्यवस्थेत कोळून मारण्याचे कुरुकर्म करीत आला आहे. राजकारणी माणसे जेव्हा या धर्माच्या मटतीने राजकारण करतात त्यावेळी देशात अमानुष शक्तीचा उद्देशक होतो. लांडगे मोकाट सुटतात. विचाराची, धर्मनिरपेक्षतेची अप्रतिष्ठा केली जाते. २५ कोटी देह, आळंदी, तुळजापूर अशा तीर्थांना, ८ कोटी नाशिकच्या साधुंच्या निवासासाठी, ८ कोटी वारकर्न्यांसाठी पंढरपूरचे रस्ते दुरुस्त करण्यासाठी, ८ कोटी नाशिकच्या कुभमेळयासाठी अशी कोट्यवधी रुपयांची खेरात जेव्हा राजकारणी करतात तेव्हा संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या विरोधी ते केवळी प्रतिक्रांतीची आघाडी उघडत असतात हे आपण समजावून घेतले पाहिजे. राजकारण जेव्हा धर्माच्या घरी असे पाणी भरते त्यावेळी वैचारिक भ्रष्टाचाराला येणारा उत्त पर्यंकर असतो. आर्थिक भ्रष्टाचाराने देशातील माणुसकीच मरून जाईल. पण याची चिंता आज राजकारण्यांना विलकूल वाटत नाही, असे चित्र आपल्यापुढे आहे.

राजकारणी मंडळी देशाला धर्माघतेच्या आणि जातीच्या खाईत लोटत आहेत. या सर्वच कारवाया परिवर्तनाच्या विरोधी होत आहेत. अत्यंत हुशारीने फुले-आंबेडकरांच्या चळवळीला गारद करण्याचे हे पढ्यंत्र आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न मागील एका तपापासून सुटत नाही त्याला वरील कारणाशिवाय दुसरे कोणतेही कारण नाही. मंडल आयोगाने प्रतिगामी शक्तीचा विमोळ झाला असता, पण ते होऊ देणे इट नव्हे, यासाठीच शिवसेना-भाजप अशा शक्तीचे हात महाराष्ट्रातील राजकारणी मंडळी बळकट करीत आहेत. या राजकारणी मंडळीनोच रिपब्लिकन पार्टीचे वाटोळे केले. आंबेडकरी नेत्यांच्या एकीचे दिवाळे काढले. पॅथरसारख्या संघटनेचा प्राण काढून घेण्याचे आदेश दिले गेले. हे असे धर्माघ राजकारण आपल्याभोवती घोगावत आहे. महागाईचा वणवा पेटलेला आहे. प्रतिगामी शक्ती धर्मनिरपेक्षतेचे वाटोळे करीत आहेत. समरसतेच्या नावाखाली आंबेडकरी चळवळीतील जिवंतपणा संपवण्याचा प्रयत्न आपल्यातीलच काळी घनलोभ्यांना हाताशी घरून केला जात आहे. मंडल आयोगामुळे परिवर्तनाच्या चळवळीला बहुजन समाजाचा जो क्रांतिकारी उठाव, ज्या मोठ्या प्रमाणात मिळणार होता त्याच्या शक्यता मारल्या गेल्या आहेत. आखाती युद्धानेही काही जळते प्रश्न जगापुढे आणि पर्यायाने आपल्यापुढेही उधे केलेले आहेत. एका अत्यंत भयावह परिस्थितीत, एका विपरीत संधिकरणात आपण आज उधे आहोत. समाजातील मूल्यांचे, परिवर्तनाच्या

भालगळीचे आणि माणूसकीचे आशय व आकारही आवध्योवर्क्यात क्षेत्र, कालव आपल्या जीवनाच्या शिल्पांची तोडफोडव इताली. आज माणूस कीचे शिल व्होरण्याच्या आपल्या प्रयत्नांचा चेहरा विद्रूप केला जातो आहे. आज मोठ्या आणीबाणीच्या परिस्थितीतून आज जात आहोत.

याबेळी आपण आपल्या साहित्याचा विचार करीत वडोत. आपल्या साहित्यावर फार मोठी जवाबदारी या परिस्थितीने टास्लेली आहे. बाबाजहेबाच्या ऐरेने आपल्या साहित्याने पेट घेतलेला आहे. ही प्रेरणा बंडाची आहे. क्रांतीची आहे. इन्यायाविरुद्ध निर्वाणीचे संगर उभारणारी ही प्रेरणा आहे. या प्रेरणेने हजारे वर्षे गुलम असलेल्या प्रतिभाना आणि प्रजांना बंधमुक्त केले आहे. साहित्यसौदर्यांची अनोखी शिल्पे या प्रतिभानो मराठी साहित्यात खोदली आहेत. या प्रतिभा जीवनासौदर्याच्या उपासक आहेत. त्यामुळे त्यांची साहित्यसौदर्यांची उपासनाही अनोखी ठरत आहे. आपल्या साहित्याने दुनियेच्या कानाकोपन्यात आंबेडकर प्रेरणेचे झेंडे लावलेले आहेत. मागच्या केवळ पाचपंचवीस वर्षांमध्ये घडलेली ही गोष्ट आहे. मानवी दुसऱ्या पदांने आपल्या साहित्यातून बोलले तसे दुनियेच्या अन्य कोणत्या साहित्यातून बोलले नसेल. बंधमुक्तीची आग आपल्या साहित्यातून पेटली तशी इतरत्र कुठे पेटली नसेल. याला करण आपली सोबत करणारी प्रेरणा होय. याच प्रेरणेने लक्षण माने, लक्षण गायकवाण, वाहू, सोनवणे, भुजंग मेश्राम याही प्रतिभांचे निखारे फुलविले. आपली प्रेरणा जातीची नव्हे, ती जाणिवेची आहे. क्रांतिजाणिवेची आहे.

भोवतीच्या अल्यंत प्रतिकूल परिस्थितीपासून इतर साहित्यिक वेगळे राहू शकतील, पण आपण या परिस्थितीकडे पाठ फिरवूच शकत नाही. आपण अशी युगाकडे पाठ फिरवणे म्हणजे आपल्या प्रेरणेशी द्रोह करणे होय, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, आपण या युगाच्या धुमशक्तीत उभे आहोत. आपले साहित्य हे चर्तमान जीवनातून, त्यातील दुर्खातून निर्माण झालेले आहे.

सर्वसामान्य माणूस आपल्या साहित्याच्या केंद्रस्थानी आलेला आहे. कालपर्यंत जो जीवनातही कोणीच नव्हता आणि साहित्यातही कोणीही नव्हता तो आज जीवनातील क्रांतीचा कर्णधार आणि साहित्यसृष्टीचा अधिनायक झालेला आहे.

हजारो वर्षे दलित, आदिवासी, भटक्या-विमुक्त प्रतिभा वाढूमयीन क्षेत्राच्या बाहेरच होत्या. प्रामीण माणूसही साहित्याच्या दालनाबाहेरच उभा होता. आज परिस्थिती बदलत आहे. हे सर्वच हजारो वर्षे दडपलेले स्वर आज ज्वालामुखीप्रमाणे उफाळून वर येत आहेत. ही हजारो वर्षांची उपाशी माणूसकी आता साहित्य होत आहे. दलित साहित्य संमेलने भव्य प्रमाणावर भरत आहेत. जनवादी आणि आदिवासी साहित्य संमेलने भरत आहेत. प्रामीण साहित्य संमेलने भरत आहेत. शिवाय दलित-आदिवासी-प्रामीण असे संयुक्त साहित्य संमेलनही भरत आहे. असे अनेक सोहळे कालवरच्या उपेक्षितांच्या दुनियेत आज पार पडत आहेत. या सर्व वाढूमयीन उद्देकांची दिशाभूल होणार नाही,

परिवर्तनाच्या चळवळीपासून ती तुटणार नाहीत याची खबरदारी घेतली जाणे आवश्यक आहे. त्यासाठी या सर्व उपेक्षितांच्या बाह्यमयीन चळवळी एका क्रांतिकारी विचारसूत्रात बांधल्या जायला हव्यात.

भारत हे आपले राष्ट्र आहे आणि आपल्यातील जातीय, प्रांतीय व सांप्रदायिक भेदभावांचे विसर्जन करूनच आपण आपल्या राष्ट्रीयत्वाचा खन्या अवृत्तीने सन्मान करू शकतो. असा सन्मान करता येणे हीच आपण राष्ट्रीय असण्याची खरी खूण आहे. लेखकाची जीवनदृष्टी आणि साहित्य यांचा रक्काचा संबंध आहे. सर्व माहित्यव्यवहार हा लेखकाच्या मूल्यदृष्टीने केलेला व या मूल्यदृष्टीच्या ठिकठिकाणी सहा असलेला व्यवहार आहे. त्यामुळे केवळ साहित्याचा नवे तर समाजाचाही योग्य दिशेने सांस्कृतिक विकास घडावा यासाठी लेखकाच्या जीवनदृष्टीची जडणघडण योग्य मूल्याच्या द्वारा होत आहे की नाही ते डोळयांत तेल घालून पाहायला हवे.

आपल्या समाजातील काही घटक आज परिवर्तनाच्या प्रकाशवाटा चालत असले तरी अनेक सांप्रदायिक शक्ती समाजाला मागे नेण्याचे कार्य करीत आहेत. देववाद-दैववाद आणि धार्मिक अंधश्रद्धा यांच्याबाबूर समाजाला जाऊ न देण्याची कारस्थाने आज मोठ्या प्रमाणात रचली जात आहेत. गोरगारीब अज्ञ समाज या धर्माच शक्तीच्या भूलधारांना बळी पडत आहे. दलित-आदिवासी यांच्यावर होणारे अत्याचार वाढतच आहेत. व्यसनाधीनताही वाढत आहे. बेदरकार भोगवादही वाढतो आहे. आधुनिक पेहेराबातले धार्मिक आंधळेपण मोठे विनोदी आहे. या प्रदूषणानी आर्ज आपला समाज प्रस्त झाला आहे आणि आजची पिढीच्या पिढी या जहरी विसंगतीच्या विलऱ्यात धुंद होत आहे. या पिढीला आपण परिवर्तनाशी जोडायला हवे. जातिधर्मनिरपेक्षता आणि बुद्धिप्रामाण्यवाद या भारतीय संविधानाच्या ध्येयांशी या पिढीला जोडायला हवे आहे. ही नवनीतिकता व तिच्या अनुपगाने येणारी जबाबदारीची खोल जाणीव या गोष्टीचे मोल या पिढीला पटायला हवे आहे. राष्ट्र सांधा बदलत आहे. देश दिशा बदलतो आहे. समाज स्वभाव बदलू इच्छितो आहे. ही प्रक्रिया थोंबता कामा नये. ही प्रक्रिया थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सांप्रदायिक शक्तींना त्यांची जागा दाखविण्याचे कार्य समाजातील सर्व परिवर्तनवादी शक्तींनी एकत्र येऊन करायला हवे आहे. या प्रक्रियेतूनच आज-उज्ज्वल मानवी संस्कृती जन्माला येऊ शकेल. संस्कृती म्हणजे सदसद्विवेकशक्ती, संस्कृती म्हणजे मूल्यविवेक. बुद्धिप्रामाण्यवादाच्या प्रकाशात समाजाला यं धुत्त्वाच्या नात्याने वांधण्याचे प्रयत्न म्हणजे संस्कृती.

आज जाती, वर्ण यांच्या द्वारा सामाजिक शोषणावर आधारलेली संस्कृती आणि गरिबाचे आर्थिक शोषण करणारी आर्थिक वा धार्मिक अंधतेवर आधारलेली दैववादी संस्कृती कालबाही झालेली आहे. यापुढच्या जीवनात अशा संस्कृतीसाठी स्थान नाही. आपल्या प्रबोधनामुळे आणि एकूणच युगप्रभावामुळे भारतीय समाजातील उपेक्षित

सतरांना आज नवसंस्कृती-निर्मितीची गरज वाटत आहे. या घमाजांना मागेल हजारो वर्षांत पर्माने दिलेली शिकवणूक विकृत आणि प्रतिगंध वाटत आहे. घमनि घांबवण्याचा मंत्र दिला आहे. येथील धर्मव्यवस्थेने तर बहुसंख्य लोकांच्या जीवनाची गतीच मारून टाकली, उच्चनीचतेला-अमानुपतेलाच पूजनीय घवले. या विषमतापूजक संस्कृतीने समाजातील उच्चभूंच्या हिताच्या मूल्यांना पूजनीय घवले. त्याचे गोडवे गात सामान्य मागसांनी आपल्या गुलामगिरीला न्याय्य मानावे, अलंकार मानावे अशी दलभद्री शिकवण दिली गेली. आता यापुढे कुणा एका वर्गाची मिरासदारी प्रतिष्ठित करणारी असली संस्कृती टिकू देणे मानवतेच्या व राष्ट्राच्या दृष्टीने हिताचे नाही. आपण राष्ट्रीय घ्येयवादाशी इमान राखून आता नव्या संस्कृतीच्या निर्मितीसाठी सर्व शक्तीनिशी पुढे यायला हवे आहे.

बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध, फुले, शाहू महाराज आणि गाडगेवाबा यांचा वारसा समृद्ध केला आणि आपल्याला एका नव्या संस्कृतीचे युगंधर तत्त्वज्ञान दिले. लोकशाही समाजवाद हे ते तत्त्वज्ञान होय. राजकीय लोकशाही, आर्थिक लोकशाही, सामाजिक लोकशाही यासाठी सांसदीय लोकशाहीची मांडणी डॉ. आंबेडकर करतात. स्टेट्स अँड मायनॉरिटीज या पुस्तकात त्यांनी आपली आर्थिक लोकशाहीची संपूर्ण मांडणी केलेली आहे. कोणत्याही प्रकारची सामाजिक आणि आर्थिक विषमता या संस्कृतीला मान्य नाही. शिवाय धम्माच्या म्हणजे निरीक्षरवादाच्या किंवा जटवादाच्या अधिष्ठानावर बंधुत्वाच्या नीतीला इथे बसविले जाते. त्यामुळे या मूल्यांचा आशयच बदलून जातो. हा समाजवाद हुक्मशाहीला थारा देत नाही. त्यामुळे जगातील इतर सर्व समाजवादापेक्षा तो वेगळाच ठरतो. या आंबेडकरी समाजवादाला भारतीय समाजक्रांतीच्या संदर्भात पर्याय नाही. भारतीय समाजातील नव्या संस्कृतीची आणि नव्या साहित्याची उभारणी या आंबेडकरी समाजवादाच्या पायावर व्हायला हवी आहे. संस्कृती म्हणजे मूल्यभाव, जीवनदृष्टी. संस्कृती म्हणजे भूमिका. साहित्यनिर्मिती ही मूल्यभावाने नियंत्रित झालेली, एका विवक्षित जीवनदृष्टीने उभारलेली आणि एका भूमिकेने निर्मिलेली नवी सौंदर्यवस्तू असते. लेखकांची जशी संस्कृती तसे त्याचे साहित्य. म्हणजे नवे, राष्ट्रोद्धारक व मनुष्यतेला उज्ज्वल करणारे योर साहित्य निर्माण व्हायवे असेल तर कलावंताच्या मनातील संस्कृती नव्या मूल्यांनी मंडित केली गेली पाहिजे.

आपण जीवनाच्या सौंदर्याकडे घावणाऱ्या गतीशी इमान राखून अनुभवाचे शिल्प कोरावे. ही जीवनाची सौंदर्यशाल्ये अजर-अमर असतात. त्यांना व्होणी मारू शकत नाहीत. साहित्यकाजवळ ही शिल्ये जन्माला घालण्याची शक्ती आहे.

साहित्यकांना असे प्रकाशपूजक साहित्य निर्माण करण्यासाठी स्वतळा झोकून दिले पाहिजे. त्याप्रमाणे समाजात समता आणि न्याय यासाठी चाललेस्या संघर्षाशीही आपले नाते प्रस्थापित केले पाहिजे. आपण साहित्यनिर्मितीचे, मुंदर व समर्थ साहित्यनिर्मितीचे प्रयोग करतो. आपले मित्र, आपले बांधव नव्या जीवनाच्या निर्मितीचे

निर्मितीचेच एक अंग आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. केवळ हस्तिदंती मनोन्यात कारगमात बसून निर्माण केलेल्या साहित्याला जीवनाच्या वादलवाच्यात टिकून राहण्याचे शामर्थ्य लाभत नसते. साहित्य हे जीवनाच्या धुमक्क्रीत उभे राहून निर्माण करावे लागते. ख्रेरे पिळदार, दलदार आणि दमदार साहित्य या प्रक्रियेतूनच निर्माण होत असते. मरणून माहित्यकांनी जीवनाच्या नवनिर्मितीसाठी झुंज देणाऱ्या कार्यकल्पाशी आपले नाते ठेवायला हवे. शक्य तेव्हा व आवश्यक तेव्हा प्रत्यक्ष जीवनाच्या नवनिर्मितीच्या नदाईतही उतरण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. यामुळेच नवजीवनाच्या निर्मितीलाही बळ येईल आणि आपल्या साहित्यालाही शक्ती प्राप्त होईल.

१६ : ललित साहित्यिक

'साहित्यकृती निर्माण करतो तो साहित्यिक' हे 'साहित्यिक कोण' या प्रश्नावरे साधे उत्तर आहे. साहित्यकृती ही मनुष्यनिर्मित असते. याचा अर्थ साहित्यकृती हीं प्रतिभावंत मनुष्यमनाची निर्मिती असते. म्हणजे साहित्यकृतीची निर्मिते करणाऱ्या प्रतिभावंत मनुष्याला साहित्यिक म्हटले जाणे रास्त ठरेल, पण हे उत्तर खरे असले तरी, तेवढ्यामुळे हा मुद्दा स्पष्ट होत नाही.

साहित्याच्या क्षेत्रातील कर्तापुरुष म्हणजे साहित्यिक आणि बोलता पुरुष म्हणजे टीकाकार, मौलिक साहित्य निर्माण व्हावे, मोठमोठे साहित्यिक निर्माण व्हावेत असे या बोलत्या पुरुषांना म्हणजे टीकाकारांना वाटते, कारण साहित्याशिवाय आणि साहित्यिकांशिवाय टीकाकार या पदाचे अस्तित्व संभवत नाही, असो.

आपल्यामुळचा महत्वाचा मुद्दा निराकाच आहे. साहित्याचा निर्माता तो साहित्यिक हे खरे असले तरी साहित्य म्हणजे काय? साहित्य या शब्दाच्या अर्थामध्ये बदल झाले आहेत काय? आज आपण साहित्य हा शब्द कोणत्या अर्थाने वापरतो? वाङ्मय आणि साहित्य एकच काय, की या दोन शब्दांच्या अर्थांत काही स्थूल वा सूक्ष्म असा फरक आहे? ललित साहित्य आणि ललित वाङ्मय असेही शब्द आपण वापरतो त्याचे कारण काय? या सर्व प्रश्नांची मुस्पष्ट स्पष्टीकरणे दिल्याशिवाय साहित्यिक कोण या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आपणाला जाता जावयाचे नाही.

सहित + यत् = साहित्य अशी साहित्य या शब्दाची व्युत्पत्ती दिली जाते. साहित्य म्हणजे 'सहित असणे.' सहित म्हणजे सोबत, शब्द अर्थासोबत आणि अर्थ शब्दासोबत अर्थपूर्ण पदतीने येणे म्हणजे साहित्य. शब्द आणि अर्थ यांचा अर्थपूर्ण प्रपंच, त्याचे अर्थपूर्ण सहअस्तित्व म्हणजे साहित्य.

प्राचीन काळी साहित्य हा शब्द शास्त्र या अधीनेच वापरला जात असे. पुढे काळ्य म्हणूनही साहित्य या शब्दाचा वापर केला जाऊ लागला. 'साहित्य, संगीत व चला' या त्रिकुटातील साहित्य हा शब्द भरंहरोने काळ्याचा निर्देश करण्यास्नाऱीच वापरला आहे. मुमारी सातव्या शतकापासून साहित्य हा शब्द काळ्याला उद्देशून वापरला जाऊ लागला. व्युत्पत्तीत 'शब्दार्थी सहिती साहित्यम्' असे असले तरी भास्महने साहित्य आणि काळ्य एकच होत हे मानल्याने 'शब्दार्थी सहिती काळ्यम्' म्हटले. दहाव्या शतकात कुन्तकाने

“साहित्यमनवांगोः शोभाशालिता प्रति काव्यसारौ ।

अपुनानतिरिक्तलमनोहारिण्यवस्थितिः ॥”

शब्दाचे ‘वाहित्य म्हणजे काय?’ या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. सौंदर्याच्या दृष्टीने शब्द असाऱ्या असी याची घडण ‘अन्यून’ आणि ‘अनतिरिक्त’ अशीच असते. परस्परांना सुंदर काव्याची शब्द आणि अर्थ याच्यात स्पर्धा लागलेली असते. याप्रकारे शब्द आणि अर्थ यांचा सौंदर्यसर्वक व्यवहार म्हणजे ‘साहित्य’ असे त्याने म्हटले आहे.

‘साहित्य’ या शब्दात मुळात वैचारिक, ललित अशा सर्वच प्रकारच्या लेखनाचा अनुभवीन होत असे. पुरे हा शब्द केवळ ‘काव्या’साठी म्हणजे ललित लेखनासाठी लापराळा वाक लागला. आज आपण साहित्य हा शब्द प्रतिभावंत मनाची अनुभवाभिव्यक्ती करणाऱ्या लेखनासाठीच वापरतो. अनुभवाभिव्यक्ती करणाऱ्या साहित्यवित्तिरिक्त इतरही प्रकारच्या लेखनाला साहित्य म्हटले जाण्याची शक्यता गृहीत घेण अशा साहित्यापासून अनुभवाभिव्यक्ती करणाऱ्या लेखनाचे निराळेपण दर्शयिण्यासाठी ‘ललित’ हे विशेषण वापरून ‘ललित साहित्य’ हा आस्वादनिष्ठ असा वेगळा सौंदर्यप्रांत आपण कलिपतो.

वाढूमय या शब्दाचेही असेच आहे. ‘साहित्य’ या शब्दाप्रमाणेच वाढूमय या शब्दालाही प्रवास घडलेला आहे. आज ‘ललित वाढूमय’ आणि ‘ललित साहित्य’ हे शब्द आपण एकाच अथवा वापरतो. नुसते ‘साहित्य’ म्हटले को त्याच्या अर्थाच्या कक्षा निश्चित करता येत नाहीत. नुसतेच वाढूमय म्हटले तरी त्याच्याही अर्थाच्या सीमा निश्चित करता येत नाहीत. या अर्थसीमांची निश्चिती करण्यासाठीच आपण ‘वाढूमय’ व ‘साहित्य’ या शब्दांच्या आधी ‘ललित’ हे विशेषण लावतो, असे करून आपण विवेचनात येणारे आणि या क्षेत्रात संभवणारे घोटाळे टाळतो. ‘ललित’ म्हणजे सुंदर लालित्य म्हणजे सौंदर्य. अनुभवाभिव्यक्ती करणाऱ्या साहित्यकृतीच्या आस्वादाने प्रत्ययाला येते ते लालित्य. सौंदर्य. अशा सौंदर्याचा वा लालित्याचा प्रत्यय देणारे साहित्य ते ललित साहित्य. अशा सौंदर्याचा वा लालित्याचा प्रत्यय देणारे वाढूमय ते ललित वाढूमय. वाढूमय वा साहित्य या शब्दांना ललित हे विशेषण लावण्यामागील आपली धारणा अशी असते.

‘वाढूमय’ या शब्दाचेही थोडे अर्थचरित्र पाहणे भाग आहे. वाढूमय शब्दाचा अर्थ तर मुळात ‘साहित्य’ या शब्दापेक्षाही अधिक व्यापक आहे. जे जे वाणीबद्ध झाले, वाक मय झाले ते वाढूमय, म्हणजे मुद्रित वा मौखिक स्वरूपात जे जे आविष्कृत होते ते ते वाढूमय. असा वाढूमय या शब्दाचा अवाढूव्य विस्तार आहे. गणिताप्रमाणे लेखी वाढूमय आणि तोंडी वाढूमय असे सर्व दृश्यादृश्य अगणित आविष्कार वाढूमय आपल्या पोटी यागविते. राजशेखराने काव्यमीमांसेमध्ये वाढूमयाचे शास्त्र आणि काव्य असे दोन विभाग सांगितले होते. वात वेद, सहा वेदांगे, पुराणे, आन्वीक्षिकी, मीमांसा, स्मृती हा सर्व पसारा तो शास्त्रात अंतर्भूत करतो. अनुभवाशी निगडित असलेल्या सर्व सर्जनशील लेखनाचा

अतीर्थीव तो काळ्यात करतो. याप्रकारे वाढमय या शब्दाचा अंविस्तार म्हणून असला तरी आज 'ललित' हे विशेषण वापरून ललित-वाढमय असा गोडशब्द आपण तयार करतो आणि इतर वाढमयाणासून प्रकृतीने वेगळी अशी ललित-वाढमयाची नीमा आपण आखून घेतो.

कविता, कथा, काठंबरी, नाटक इत्यादी ललित-वाढमयाची निर्मित करणाऱ्या लेखकाला आपण ललित लेखक म्हणतो आणि इतर लेखकपेक्षा त्याचे निराळेपण सांगतो. हा ललित लेखक म्हणजे ललित साहित्यिकच होय.

प्राचीन भारतात या ललित साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वाचा वैदिक परंपरेने अतीतात संकोच केला. या परंपरेत समाजधारणेचा विचार होता, एण न्याजपरिवर्तनाला स्थान नव्हते. आहे तो समाजवरचना स्वयंसिद्ध आणि शाश्वत आहे, अशीच प्राचीन जनतेची धारणा होती. प्राचीन जनतेचाच भाग असलेल्या ललित साहित्यिकांचीही भूमिका स्थितिपूजक आणि परिस्थितीशी जुळते घेणारी होती. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषाधने वैदिकांची अपरिवर्तनशीलता बद्रलेप केली. ता वैदिक साहित्यिक रसपुरस्कारक झाला. लोकोत्तर आनंदाचे वाटप त्याला करावे लागले. बुद्ध आणि इतर जडवादी यांनी ललित लेखकाला जसे परिवर्तनाच्या प्रवाहाशी जोडले, तसे वैदिक परंपरेने केले असते तर भारतीय साहित्याला वेगळा गौरवशाली इतिहास लाभला असता.

पश्चिमी साहित्यमीमांसकांनी ललित साहित्यिकाला केवळ समाजाशी जोडले नाही, तर त्याच्या प्रेरणाशी जोडले. केवळ अभिव्यक्तीशी जोडले नाही तर परिवर्तनाच्या आणि प्रेरणांच्या नवनव्या आशयाशी जोडले. आपल्याकडील समाजात सुप्रतिष्ठित असलेली ललित साहित्याची परंपरा या सर्वच गोष्टीपासून कांटेपणाने दूरच राहिली.

ललित साहित्याच्या व्यवहारामध्ये ललित साहित्यिक ही मोठी जबाबदार अशी घटना आहे. 'काळ्य हाच उद्याच्या जगाचा धर्म होईल' असे मैथ्यू अनोल्ड म्हणतो आणि ते अत्यंत महत्वाचे आहे. 'Beauty will save the world.' असे डोस्टोव्हस्कीसारखा श्रेष्ठ सौंदर्याचा जनक उगीच म्हणत नाही. म्हणून अनेकांना साहित्यिक असण्यात गौरव वाटतो. लोकांनी आपणाला साहित्यिक म्हणावे अशी अनेकांची लाढकी स्वप्ने असतात. पण ललित साहित्यिक ही महाभयंकर अशी जबाबदारी आहे. कवी केशवसुत म्हणतात, 'तुमचे हृदय उललेले आहे काय? फाटले आहे काय? म्हणून मी विचारतो. कारण हृदयाच्या गाभाच्यात तेवत असणाऱ्या नंदादीपाचा प्रकाश जेव्हा फाटलेल्या हृदयाच्या फटीतून अन्तर्मुख झालेला दृष्टीस पडतो आणि जेव्हा बुद्धी तो प्रकाश परावत करून जगावर पाडते तेव्हा अंधारात चाचपडणारास वाट दिसू लागते.' खोवतीच्या अमानुपतेने ललित साहित्यिकाची माणुसकी रक्तवंथाळ व्हावी लागते. असे झाले की त्याला अमानुपतेच्या सर्व छावण्या उल्कटपणे दिसतात. खोवतीच्या मनांच्या झंगलात आपल्या जीवनदृष्टीचा प्रकाश घेऊन तो उत्तरतो. तो पलायनवादी होत नाही. अंधारात पळून जात नाही. अंधाराला आपल्यावर मत्ता झापू देत नाही. तो अमानुपतेच्या छावण्यांची आव्हाने

असांग तसा तिचा स्वभाव असतो. कोणताही ललित साहित्यिक पलायन, स्वीकार, विशेष आणि नव्या क्षितिजांची सर्जना या नात्यांनी समाजाशी प्रतिबद्ध असतो. खरा ललित साहित्यिक 'भागो नहीं, बदलो' या स्वभावानुसार पलायन करीत नसतो. तो बदलतो आणि बदलवतो. या प्रक्रियेत अनंत प्रेरणांनी गजबजलेल्या युगाशी तो सुंज देतो. त्या सुंजीतून त्याला मौलिक अनुभव येतात. या जीवनार्थपूर्ण अनुभवांची अभिज्ञता तो करतो आणि जिवंत, प्रवाही आणि प्रकाशमान सौंदर्यांच्या भेटी तो समाजाला देतो. हे जो अधिकाधिक यशस्वीपणे करतो तो थोर साहित्यिक ठरतो.

१७ : साहित्यातील नवता

साहित्यातील नवता म्हणजे ललित साहित्यातील नवता हे गृहीत ध्यानी बळगून पुढे या विषयाची मांडणी करायची आहे. साहित्यातील नवता म्हणवे काय? साहित्यात ती कशी साकार होते? साहित्याची समृद्धी, साहित्यातील परिकल्पने आणि साहित्याचा विकास यांच्याशी या नवतेचे काय नाते असते? या प्रश्नांना मध्यवर्ती कल्पून या विषयाच्या आत शिरायचे आहे.

‘साहित्यातील नवता’ ही संकल्पना वस्तुतः वादप्रस्त असप्पाचे कारण नवहोते, पण ती वादप्रस्त आहे. साहित्यातील ‘नवता’ या संकल्पनेची वादप्रस्तता साहित्यातील ‘सौंदर्य’ या संकल्पनेतील वादप्रस्ततेशी बांधलेली आहे. साहित्यातील सौंदर्य म्हणजे केवळ रचनेचे किंवा केवळ आकृतीचे सौंदर्य होय, ही अपसमजूत उराशी बाळगणारे मन केवळ रचनेच्या वा केवळ आकृतीच्या नवेपणाला साहित्यातील नवता म्हणेल. या नवेपणाचा संबंध नव्या आशयाशी, नव्या अनुभूतीशी कदापिही हे मन जोडणार नाही. उलट साहित्यातील सौंदर्य हे नव्या अनुभवाशी, अपरिहार्यपणे संभवणाऱ्या नव्या संघटनेशी आणि नव्या अन्वर्थक रचनेशी निगडीत असते, ही समजूत बाळगणारे मन साहित्यातील नवतेला केवळ रचनेच्या नवतेपुरते मर्यादित करणार नाही. एक भूमिका रचना सौंदर्य मानते, रचना = नवसाहित्य मानते. दुसरी भूमिका नवअनुभव सौंदर्य मानते, नवअनुभव + नवसंघटना + अन्वर्थक नवरचना = नवसाहित्य मानते. साहित्यातील नवता मानते.

याप्रकारे साहित्यातील सौंदर्य ही संकल्पना निर्विवाद नाही, परिणामी साहित्यातील नवता ही संकल्पनाही निर्विवाद ठरू शकत नाही.

साहित्यातील कविता या प्रकारातील नवतेसंबंधी वा. सी. मढेंकरांनी आपली भूमिका मांडलेली आहे. कवितेतील नवता म्हणजे रचना आणि आकृती या अंगाने संभवणारी नवता होय असे मानणाऱ्या पक्षाची ही एक प्रातिनिधिक भूमिका आहे.

मढेंकरांची ही भूमिका अशी : काव्यातील आधुनिकता कालसाधेक्ष असते. समकालीन विचारभावनासृष्टी, प्रचलित भाषा व आविष्कारपद्धती यांच्याशी ती निगडीत असते. वण्यविषय, शब्दयोजना व वृत्तयोजना इत्यादी बाबी काळावरोवर व्यदलतात. मानवी विचार, हेतू, भावनाविषय हेही तसेच बदलतात. त्यांचे प्रतिविव काव्यात पडते.

ज्ञानातील अनुसरूप कावतत यडवार बदल ह पापतरा जागुनवत्य दत्ता.
काव्यातील नवीनता कवी निर्माण करतो त्या नव्या प्रतिमांवर अवलंबून असते.
नवीनता बनुभूतीत असलेल्या दोन पदांमध्ये नवी भावनात्मक समतानता स्थापन झाली
वी याच्यत नवीनता निर्माण होते. ही नवीनता प्रतिमासापेक्षा असते. नवी प्रभावी
प्रतिमामुळे निर्माण झाली की, काव्यात नवे युग मुरु होते, असे मढेकरांचे थोडक्यात
या नवतेचा संदर्भातिले म्हणणे आहे.

मढेकर कवितेतील अर्थात साहित्यातील नवतेचा विचार केवळ रचनेपर्यंतच
वाढल थांदतात. हा विचार त्यांना पुढे नेता येत नाही. या नव्या प्रतिमांच्या निर्मितीचा
आधार काय? नव्या अपरिचित प्रतिमा कशा सुचतात? नवी दृष्टी नसेल, नवी
जीवनजाणेव कवीच्या मनात सिद्ध झाली नसेल तर नव्या प्रतिमांचे प्रयोजन काय?
मढेकर या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत, असा प्रश्न विचारातही घेत नाहीत.

मढेकरांनी आधुनिकता ही केवळ कालसंदर्भात लक्षात घेतली. आधुनिकता ही
एक मूल्यव्यवस्था आहे, ती एक नवी जीवनजाणीव आहे, एक नवी नैतिकता, एक नवी
जीवनदृष्टी आहे, हे त्यांनी लक्षात घेतले नाही. इहवाद, बुद्धिमाण्यवाद आणि
व्यक्तिस्वातंत्र्य या जीवनमूल्यांच्या पायावर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही
नैतिकता असे आधुनिक मूल्यव्यवस्थेचे स्वरूप आहे. खोरे तर मूल्यगर्भ आधुनिकता हीच
जीवनातील आणि साहित्यातील नवतेला आधारभूत होत असते. त्या त्या विषयाकडे
पाहण्याचा दृष्टिकोण, आशय वेगळा-नवा होतो तेव्हा नव्या प्रतिमा सप्रयोजकपणे
जन्माला घेतात. हे होत नाही तेव्हा कृत्रिम, खोट्या, भासमय प्रतिमा खनपटीला बसून
कवी जन्माला घालतो. नाविन्याच्या हव्यासापेटी जन्माला आलेले, नवअनुभूतीचे प्रयोजन
न लाभलेले हे पीक काव्यातील नवता साकार करू शकत नाही. १९४५, नंतरच्या मराठी
कवितेत नवतेच्या नावाखाली अशा नवताशून्य प्रतिमांनीच उद्देश्यनक कहर केलेला
दिसतो.

मढेकरांनी सांगितलेल्या नवकवितेच्या लक्षणांत आधुनिक जीवनमूल्यांना,
नवनैतिकतेला, नव्या जीवनदृष्टीला, जीवनाच्या नव्या उन्मेषांना, ताजेपणाला, जिवंतपणाला
स्थान नाही. तेव्हा कवितेतील काय, वा साहित्यातील काय, नवतेसंबंधीचा हा विचार
चुकीचा म्हणून किंवा निदान अर्थवट म्हणून वा भ्रममूलक म्हणून आपण सोळू देऊ
आणि साहित्यातील नवतेचा विचार करू.

साहित्यातील नवता हे साहित्याच्या बाटचालीत वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रकटणारे
वेगळेपण होय. अंतर्बाह्य निराळेपण असेच या नवेपणाचे वर्णन करायला हवे. ही अशी
नवता नव्या युगाला मुख्यरित करीत असते. नव्या युगीन आशयाला नवा उच्चार देत
असते.

साहित्यातील नवता नव्या भौतिक जीवनाच्या नवतेशी एका बाजूने निगडीत
असते. याचा अर्थ ती समकालाशी संबंधित असते. पण त्याहीपेक्षा प्राधान्याने तिचा

संवेद असतो तो या काळाची मानसिक गुंतागुंत अधिक यश्वर्षपणे अनुभवान्या त्वया जीवनदृष्टीशी.

साहित्यातील नवता ही गोष्ट साहित्याला प्रवासात त्वया प्रत्यही घेणारी गोष्ट आहे. ही नवता अनादी कालापासून साहित्यात प्रकट होत आहे. मराठी संवेदका मानते त्याप्रमाणे नवसाहित्याचा एकच एक असा कोणता कालखड नसतो. १९४५ पासून नवसाहित्य सुरु झाले आणि १९६० पाशी ते संपले, अशी पण साहित्याचा नवतेच्या संदर्भात अगदी गैरलागू असते. यंत्र, विज्ञान, युद्ध, मानवाची कृद्रव्य, मध्यमवर्गीय हतशा, नियतिशरणता, आध्यात्मिकता, परिवर्तनाचा द्वेष या गोष्टीशी संबंधित भावविश्व प्रकट करणारे साहित्य ते नवसाहित्य होय हे म्हणणे निरर्थक आहे. साहित्यातील नवता इतरत्र कुठेही नाही आणि ती फक्त १९४५ ते १९६० या काळातच आहे असे वाटणे ही साहित्यातील घोर अंधश्रद्धा होय असेच म्हटले पाहिजे.

साहित्यातील नवता ही उमी असते. निराळे शास वेणार मोहक उन्मेषतो असतो. प्रतिभा अपूर्व अशी वस्तू निर्माण करते या म्हणण्याचा अर्थ हा आहे. कथानक, आशय, व्यक्तिचित्रे आणि या सर्वांची सौंदर्यपूर्ण अभिव्यक्ती या सर्वच गोष्टीचा समावेश या अपूर्व वस्तूच्या निर्मितीत होतो. वरील सर्वच गोष्टीमध्ये निराळेपण म्हणजे पृथगात्मता असते. या सर्व निर्मितिप्रक्रियेवर स्वतंत्रतेची प्रभा फाकलेली असते. ताजेपणाची टवटवी फुललेली असते.

नवतेवर कुणा एकाच कालखडाला जसा हक्क सांगता येत नाही, त्याप्रमाणे एखाद्या कालखडातील सर्वच साहित्यिकांच्या साहित्यात नवता प्रकटत नाही. एवढेच नवे, तर एकाच साहित्यिकांच्या सर्वच साहित्यकृतीमधून ही नवता प्रकट होईल याची — निदान एकाच पातळीवरून प्रकट होईल याची—खात्री देता येत नाही.

एका कालखडातील एका वा अनेक साहित्यकृतीत नवता व्यक्त झाली म्हणजे नंतर पुढच्या सर्व काळांमधील एका वा अनेक साहित्यकृतीमधून व्यक्त होण्यासाठी ती ठरलेली नसते असे होत नाही. साहित्याच्या इतिहासात अनेक अपूर्व कलाकृती असतात. हेमचंद्राचा नवोन्मेष आणि अभिनवगुप्ताची अपूर्वता या दोन्हीचा अर्थ एकच आहे. वा. ल. कुलकण्यानी सच्ची साहित्यकृती अनन्यसाधारण असते हे याच अथवा निर्मिती म्हटले आहे. प्रत्येक मच्ची कलाकृती नवोन्मेषशालिनी असते वा अपूर्व असते, असे याच अथवा म्हणता येते. एकाच काळात दोन नवताशालिनी साहित्यकृती असू शकतात, त्याप्रकारे दोन घोर कलाकृती एकाच वेळी अपूर्व असू शकतात. ‘तिच्यासारखी तीच’ हा या अपूर्वतेचा आणि नवतेचाही अर्थ असतो. नवता नव्या युगाची केंद्रवर्ती स्पंदने गोचर करीत असते. नव्या युगाची नव्याही तिच्यातील अनुभव देत असतो. नव्या जीवनसत्याची नांदी तो गात असतो. ही नवता केवळ अभिव्यक्तीपुरती मर्यादित नस्ते. नव्या अनुभूतीच्या भक्त्याम सामर्थ्यावर ती उभी असते. साहित्यात शंभराच्या वेळी जन्माला येणारी अपूर्वता आधोच्या नक्ख्याणव अपूर्वतांना धक्का लावू आकत नाही. तसेच नवतेचे

असारी असारी नवव्याप्तिव नवतांना शंभराव्या वेळी येणारी नवता खालसा करू शकत नाही.

आशय आणि अभिव्यक्तीमध्ये आलेल्या मरगळीविरुद्ध, साकेतिकतेविरुद्ध आणि निवालीविरुद्ध प्रतिभा सुंज देतात, त्यावेळी नव्या आशयाचे व अभिव्यक्तीचे जिवंत सांख्य गाकार होते. साहित्यात नवता अशी साकार होते. प्रत्येक समकालाला एक विविध भौतिक सामग्री असते. त्या त्या काळातील मानवी मनांचा भलाबुरा आणि गुलागुलीचा व्यवहार त्या सामग्रीच्या माध्यमातून वा त्या सामग्रीच्या अनुषंगाने व्यक्त होतो. पहिल्या पातळीवरची नवता साहित्यकृतीत या निराळ्या सामग्रीच्या आणि तिच्या अनुषंगात याचरणाच्या मनोविश्वाच्या चित्रणातून येते. ही दर्शनी नवता कलाकृतीला खाऱ्या अर्थाने बवतेने मंडित करू शकत नाही. खरी साहित्यकृती वरील विविध वास्तवांचा समर्थ हत घरून मानवी मनोविश्वाचा तळ गाठते आणि त्याची मूलभूत स्पंदने साकार करते. हे स्पंदने महणजे नवा अर्थ, या अर्थामुळे नवी अनुभूती साकार होते. अशा कलाकृतीत नवा उल्कट प्रत्यय देण्याची शक्ती असते. याप्रकारे नवी मार्मिक जीवनदृष्टी, नवी जीवनसामग्री व तिच्या अनुषंगाने येणारा मानवी व्यवहारांचा नवा तपशील यांच्याद्वारा येणारा मूलभूत मानवी मनाचा नवा अर्थ, नवी अनुभूती आणि या अनुभूतीनिच स्वतंसाठी मुक्रर केलेले नव-रचनासौंदर्य याचा ताळा जुळतो, तेच्हा साहित्यात नवता जम्माला येते.

१८ : विचारकाव्य

विचारकाव्य म्हणजे काय ? मौलिक विचारकाव्य कोणते ? विचारकाव्याची प्राठीती परंपरा कोणती ? या प्रश्नांच्या अनुपंगाने विचारकाव्याची स्वभावविशिष्टतेत लक्षात घेणे हा या लेखनाचा उद्देश ! त्यासाठी विचार म्हणजे काय आणि त्याला काव्यत्व कसे देते या ठिकाणाहून प्रारंभ करणे आवश्यक आहे.

विचार करणे ही माणसाची मूलभूत प्रकृती आहे. Man is a thinking animal मधील thinking हा विशेष माणूस या ऑनिमलला इतर ऑनिमल्सपासून वेगळे करतो.

विचार अनुभवपूर्व (A - priori) असो वा अनुभवोत्तर (A - posteriori) असो. कोणत्याही मानवी अनुभवामध्ये विचार असतोच. रक्ताला लाल तसा अनुभवाला विचाररंग असतो. कलाकृतीमध्ये येताना विचाराला अनुभवावेगळे येता येत नाही. अनुभवाचा सेंद्रिय आणि केंद्रीय घटक म्हणूनच तो कलाकृतीत येतो.

वैचारिक निबंध होण्यासाठी विचाराला अनुभवाची नाळ तोहून स्वतळा वेगळे करून घ्यावे लागते. तर्कानुमानाची चिकित्सक चाल त्याला प्राप्त क्वावी लागते.

संवेदना, भावना या घटकांच्या बंधातून विचार स्वतळा याप्रकारे सोडवून घेतो आणि जीवन बहरविणाऱ्या वस्तुनिष्ठेच्या कोरड्या मैदानातून स्वतळा तो चालवीत नेतो. 'मनोरमं जीवितं मनुष्याणाम्' करण्यासाठी बुद्ध संसार सोडतो किंवा 'जाळुनी संसार' तुकोबा अंगणी वैसतो त्याप्रकारे हा विचार संवेदना-भावनांच्या ललित संसारपाशातून स्वतळा मुक्त करून घेतो. त्या मुक्तीतून तो वेगळे सामर्थ्य व सौंदर्य मिळवतो.

कवितेत मात्र अशा संवेदना-भावनांपासून मुक्त झालेल्या विचाराला स्थान नसते. अनुभवावेगळा विचार कवितेत जीवनावेगळ्या मासोळीसारखा ठरतो. घमन्यामधून रक्त त्याप्रमाणे संवेदना-भावनांमधून विचार वाहत असतो किंवा त्यांच्यामागे तो दृश्यादृश्यरूपात उभा राहतो.

ज्यांच्यामध्ये विचार दृश्यादृश्य स्वरूपात असतो त्या भावसंवेदनाना कवी आपापल्या प्रकृतीप्रमाणे कमीअधिक तीव्रता देतो. एखादा कवी अनुभवातील भावसंदेनांचे लावण्यपाश कायम ठेवून विचाराचे व्यक्तित्व अधिक प्रस्तुत करतो. कवितेला पौरुष देणारा विचारानुभव तो प्रकट करतो. या प्रक्रियेतून विचारकाव्याचा जन्म होतो. एखाद्या कवीने संवेदनानुभव व्यक्त केला वा दुसऱ्या कोणी भावानुभूव व्यक्त केल्या तरी

विचारानुभवात्मक चुसला यात नाही. इत्यादि कवळे न असले तर सद्वारा ती वाचातेच, त्यावर कमी प्रकाश असतो एवढेच ! त्याप्रमाणेच विचारानुभव व्यक्त करणाऱ्या विचित्र अनुभवाच्या विचारप्रकृतीवर प्रकाशझोत असला तरी भावसंवेदनांची उत्तीर्णी विचाराने होडलेली नसते. यामुळे तो अनुभव 'विचारानुभव' ठरत असतो. एवढेच नहे तर काळनिर्मितीमधील निवडप्रक्रियेत तोच अंतिम निर्णय देत असतो. याच विचित्रेला महणून Ayn Rand ने 'Art is a selective recreation of reality according to an artist's metaphysical value-judgements' असे म्हटले आहे.

अनुभव आणि विचार यांच्या निकराच्या सुंजीतूनच कवीला अनुभवाचे 'खरे गाळ्य' प्राप्त होते. त्यातूनच अनुभवाला मौलिक आशय प्राप्त होतो. ही प्रक्रिया टाळणारा कवी खोल्या आणि पृतसंदर्भ भावसंवेदनांच्या घुक्यात हरवतो.

विचार निर्वाचित जन्म घेत नाही. जीवनात खोल आस्या असणारे कविमन आणि भोवतीचे समाजवास्तव यांच्या निर्वाणीच्या वादसंवादापोटी साकार होणाऱ्या अनुभवातून विचार जन्माला येतो. या वादसंवादाची खोली-ठंची विचाराला लागते.

कवी सौंदर्याचा सैनिक असतो. देशाच्या संरक्षणासाठी देशाचे सैनिक असलात तसा. महणून डोस्टोव्हस्की 'Beauty will save the world' असे महणाला होता. पण त्यासाठी कलावंताला आधी सौंदर्य वाचवावे लागते. जो कलावंत नवनवोन्मेशालिनी जीवनकळवेशी प्रामाणिक असतो, तो अटक्कपणे मानवी उज्ज्वलतेच्या विरोधी असलेल्या शक्तींशी झुंज देत असतो. या झुंजीत भोवतीचे वास्तव कवी तळापासून घुसळून काढतो. वास्तव चाळणीत आपला अनुभव चाळून घेतो. या संबंधातून अनुभव जन्माला येतो. वास्तव हे आर्थिक, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक अशा सर्व क्षेत्रांतील बन्यावाईटाचा एक संबंधनिधी असते. अनुभवाच्या एका बाजूने जसा कवी असतो तसे दुसऱ्या बाजूने समाजाचे जटिल वास्तव असते. स्वतंत्र-स्वायत अनुभव शक्य नाही, महणून अनुभवाच्या आविष्कारातून साकार होणाऱ्या सौंदर्याची स्वायतता अशक्य असते.

संवेदनांचा जन्म, त्यांचे रूप आणि आविष्कार या सर्वच गोष्टी जाणिवेशी निगडीत आहेत. जात, वर्ण, वर्ग, धर्म, पक्ष, प्रणाली अशी कुंपणे जाणिवेला पडतात आणि तसेतशी संवेदना-भावांना कुंपणे पडतात. व्यक्तीने प्रमाण मानलेल्या विचारांच्या हुक्मतीत अनुभवातील सर्व पसारा असतो.

या हुक्मत गाजविणाऱ्या विचारानुसार कवितेत वेगवेगळे कालखंड किंवा एकाच कालखंडात वेगवेगळे प्रवाह निर्माण होतात. प्राचीन कविता, अर्बाचीन मराठी कविता असे कालखंड काय किंवा मार्कर्सवादी कविता, अंबेडकरवादी कविता, अस्तित्ववादी कविता, नवकविता, परंपरावादी कविता असे वेगवेगळे प्रवाह काय, या विचाराच्या प्रकृतीनुसारच जन्माला येतात.

आधुनिक मराठी कवितेत विचारकवितेचा प्रवाह हा मराठी कवितेचे नेतृत्व

करणारा आणि मध्यवर्ती प्रवाह आहे. केशवसुत, शरच्चंद्र मुख्योथ, विंदा झटीकर, नारायण गुरु, यशवंत मनोहर इत्यादीनी वेगवेगळ्या प्रकृतीची विचारकविता झर्तीचीन काळात लिहिलेली आहे. या कवितेने महाराष्ट्रीय मनात विचारावै कल्लोळ अपविले. विचारकलहाला झेलण्याचे व त्यातून चालण्याचे सामर्थ्य या माला या विचारकवितेने दिले आहे.

१९ : ललित साहित्य आणि भाषा

साहित्यकृती म्हणजे भाषाकृती किंवा शब्दाकृती. साहित्य म्हटले की भाषा आलीच. साहित्य म्हटले की शब्द आलेच.

साहित्य ही जशी एक ललित कला आहे त्याप्रमाणे संगीत, नृत्य, चित्र, शिल्प याही ललित कलाच होत. साहित्य, संगीत, चित्र, शिल्प आणि नृत्य या ललित कलांना पैचकला अशी संज्ञा वापरली जाते. चौसष्ठ कला ही संज्ञा आपल्या ऐकिवात आहेच. चौसष्ठमध्ये अनेक उपयुक्त कलांचा निर्देश असतो. पैकी बरील पाच कलांना प्रमुख तर मानले जातेच. शिवाय त्यांना ललित कलाही मानले जाते.

या सर्व ललित कला आपापल्या साधनांच्या द्वारा साकार होतात. विविध वाद्यांच्याद्वारा संगीत, रंगदृश्यांच्याद्वारा चित्र, विविध घनाकारातून शिल्पकला, मुख्य आणि हस्तपादविक्षेपाद्वारा नृत्य याप्रकारे या कला साकार होतात. साहित्य ही कला भाषा या साधनाद्वारा व्यक्त होते.

साहित्यसमीक्षेच्या क्षेत्रात माध्यम आणि साधन असा भेद आहे आणि वादही आहे. वर आपण ज्यांना ललित कलांची साधने म्हटले त्यांना पूर्वी माध्यम म्हटले जात असे. अलिकडुच्या काळात त्या त्या कलेतून 'जे' व्यक्त होते ते 'माध्यम' आणि ज्याच्याद्वारा ते व्यक्त होते ते 'साधन' असे समजले जाऊ लागले आहे. म्हणजे आशय, भाव किंवा अनुभव हे माध्यम आणि त्याला व्यक्त करण्यास लागणारी त्या त्या कलेची सामग्री म्हणजे साधन असे मानले गेले आहे.

भाषा हे साहित्याचे साधन आहे असे गृहीत घरून साहित्य वा कलेची भाषा कशी असते. तिच्या विशिष्ट प्रकृतीमुळे साहित्य या कलेच्या स्वरूपावर काय परिणाम होतो, या प्रश्नाचा विचार करू. खिस्तोफर कॉडवेल म्हणतो त्याप्रमाणे 'Language is a social product' ही गोष्ट खरीच आहे, पण कॉडवेलच्या या म्हणण्याचा अर्थ, भाषेद्वारे साहित्य समाजाशी रक्काच्या नात्याने जोडले जाते असा आहे.

भाषा ही समाजातून निर्माण होते. ती व्यक्तींच्या व्यवहारातून निर्माण होते. भाषा हे मानवी जीवनातले निवेदनाचे अत्यंत प्रभावी हत्यार आहे.

मानवी इतिहासात या साधनाने फार मोर्डी उपकारक कामगिरी बजावलेली आहे. ही शक्ती मानवाला प्राप्त झाली आणि त्याचे संवाद-सामर्थ्य, त्याचे प्रसारसामर्थ्य वाढले.

निवेदन हे मानवी संस्कृतीचे मुख्य वैशिष्ट्य आहे आणि ते भाषेचे शब्दांच्य झाले आहे. भाषेची अभिवृद्धी करी होते हे श्री. म. माट्यांनी फार सुंदर रीतीने सांगितले वाहे.

भाषेचे अभिवृद्धी होते. भाषेचा विकास होतो. तिच्यांना नवनव्या शब्दांची, नवनव्या महणी आणि वाक्यचारांची, भाषेच्या नवनव्या मोहणींची पर पडत जाते. भाषा ही एखाद्या नदीसारखी असते. ज्या प्रदेशातून ती वाहते त्या प्रदेशातून सर्व पाणलेटांची वैशिष्ट्ये घेऊ ती पुढे जाते. भाषा अशी सतत प्रवाहिनी असते. मगळ्यांचा सपावेश करीत ती पुढे जाते.

या भाषेचा मूळ घटक असतो शब्द. भाषेच्या विचाराला न शब्दापासून शरंभ होतो. हे शब्द समाजात निर्माण होतात. त्यांचे अर्थ समाजात निर्माण होतात. समाजातच त्यांना मान्यता मिळते आणि ते रुढ होतात.

हरधडीच्या मानवी आदानप्रदानासाठी भाषा वापरली जाते. या भाषेचा वापर विशिष्ट पद्धतीने होत असतो. पण वाढूमयात भाषेचा दोन वेगवेगळ्या पद्धतीनी उपयोग होतो. एका प्रकारच्या उपयोगातून वैचारिक लेखन जन्माला येते आणि याच भाषेचा उपयोग वेगळ्या पद्धतीने व वेगळ्या हेतूसाठी केला की ललित साहित्य जन्माला येते.

भाषेचा तार्किक पद्धतीने वा विश्लेषणपर पद्धतीने बापर झाला की वैचारिक लेखन जन्माला येते. भाषेचा संवेदना, भावना आणि विचार यांनी युक्त असा अनुभव व्यक्त करण्यासाठी उपयोग झाला की ललित साहित्य जन्माला येते.

‘काही शब्द अमूर्त कल्पना प्रकट करणारे असतात, तर काही शब्दांमध्ये संवेदना-भावना स्फुरविण्याचे सामर्थ्य असते’ अशा शब्दांत प्रा. शरच्चंद्र मुक्तिकोथ यांनी ‘जीवन आणि साहित्य’ या आपल्या पुस्तकात भाषेच्या या दोन भिन्न कार्याचा निर्देश केला आहे.

अप्रसरणशील शब्द म्हणजे वस्तुदर्शक शब्द किंवा तर्कनिष्ठ अनुमाने असलेले शब्द. आणि प्रसणशील शब्द म्हणजे भावानुभूती व्यक्त करणारे शब्द, याप्रकारे वा. सी. मढेंकरांनी भाषेच्या या दोन वेगवेगळ्या कार्याचा निर्देश केला आहे.

भारतीय साहित्यशास्त्रात साहित्याच्या भाषेचा विचार गंभीरपणे झालेला आहे. भाषा तीन प्रमुख पातळ्यांवर अर्थ व्यक्त करते. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या त्या तीन पातळ्या होत. शब्दांच्या वा भाषेच्या या तीन शक्ती होत. अभिधा या भाषाशक्तीचा वापर मुख्यत्वे वैचारिक लेखनात केला जातो. तार्किक वा विश्लेषणपर लेखनासाठी केला जातो. ललित साहित्यात भावानुभव व्यक्त होत असल्याने भाषेला अभिधाशक्तीचा उपयोगच नसतो असे नाही. पण तिला लक्षणा आणि व्यंजना या अनेक संदर्भसूचकत्वाने समृद्ध अशा भाषाशक्तीचा आधिक्याने वापर करावा लागतो. . . . माणसाच्या बोलण्यात भावना डोकावू लागली की त्याच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या भाषेचे स्वरूप आपोआप बदलू लागते.’ हे प्रा. वा. ल. कुलकण्यांचे म्हणणे साहित्याची भाषा इतर भाषाव्यवहाराहून वेगळी कशी छायला लागते त्याचेच स्पष्टीकरण देते.

या प्रकाशाचा विचार करायला हवा. ललित साहित्यात साकार होते ती एका प्रतिभावंत मानवी मनाची अनुभूती, साहित्यकृतीच्या भाषेचा विचार या अनुभूतीच्या संदर्भात व ती अनुभूती ज्या साहित्यकाची असते त्या साहित्यिकाच्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भात, अशा गुही गोदभांत कराया लागतो.

साहित्यात व्यक्त होणारा अनुभव हा जीवनाचा एक अर्थपूर्ण अनुभव असतो. भाषा अर्थ समाजातील माणसांच्या व्यवहारासंबंधीचा तो एक मौलिक अनुभव असतो. या अनुभवात संवेदना, भावना आणि विचार या गोष्टी स्वभावतःच असतात.

ललित साहित्यकृती ही एक सेंद्रिय संघटना असते. संवेदना-भावना यांची आणि अनुभवाचा अविभाज्य भाग असलेल्या विचारांची ही संघटना असते. साहित्यकृतीत विचाराला स्थान असावे की नाही या वादाच्या संदर्भात एवढेच म्हणता येईल की, विचार हा अनुभवावर लादलेला नसावा. 'लवण मेळविले जळे' तसा तो अनुभवात एकजीव झालेला असावा. असे झाले तर अनुभवाला विचारानुभवाचे स्वरूप प्राप्त होते आणि कलाकृतीचे कलाकृती म्हणून सामर्थ्य त्यामुळे वृद्धिगत होते. असा अनुभव व्यापक, बहुपिंडी, अनेकस्तरी असा असतो. जीवनाचे मोठे पर्मधेदक सत्य तो उरात वागवीत असतो. सर्व बारकाव्यांसह, त्याच्या शक्य त्या सर्व ललितकडांसह हा अनुभव व्यक्त करणे हे साहित्याच्या भाषेचे कार्य असते. हे कार्य अर्थात अत्यंत अवघड असते.

'एणेकारणे मी बोलैन
बोली अरूपाचे रूप दावीन
आतिंद्रीय परी भोगवीन
इंद्रियांकरवी.'

असे ज्ञानेश्वरांनी जे म्हटले आहे ते या संदर्भात लक्षणीय आहे. एका प्रतिभावंत मनाला आलेला हा मुळात रूप न लाभलेला अनुभव असतो. भाषा या अरूपाला — या अरूप अनुभवाला रूपवान करीत असते. साक्षात करीत असते.

भाषेची प्रकृती नव्या अनुभवामागे घावते. भाषेला हा साहित्यिक अधिक सक्षम करतो. निश्चित अर्थाच्या शब्दांना तो प्रवाही करतो. साहित्यिकाची प्रतिभा अनुभवाच्या मागणीच्या संदर्भात शब्दांना नव्या पालव्यांचे वैभव बहाल करते. साहित्यिक अनेक पातळ्यांवरून शब्दांना लवचिक करतो. विशिष्ट संदर्भांनी, विशिष्ट मिश्रणांनी व विशिष्ट रचनापद्धतींनी तो शब्दांमधील अनुभवाभिव्यक्तीचे सामर्थ्य बाढवतो.

अनुभव जितका उल्कट तितकी भाषा नादसौंदर्याने युक्त होते. आशय जितका अणकुचीदार तितकी भाषा अधिक लयदार होत जाते. भाषेत मुळात जसा अर्थ असतो, शब्दात जसा अर्थ असतो, तशी नादमयताही असते. आशयाची लय आणि हे नादसौंदर्य साहित्यात एकजोव होऊनच प्रकटते. कवितेत हे विशेषत्वाने घडते.

साहित्यकाचा अनुभव अमूर्त असतो, तो अनुभव वर्णन सांगायचा नसले तर त्या अनुभवाला समूर्त करायचे असते. त्यामुळे निवेदन, स्मृतीकरण वा वर्णन कराऱ्यांची भाषा इथे तोकडी पडते, या भाषेला भावनेचे वा अनुभवाचे दर्शनर पडवावे लागें, साक्षात ती अनुभूती गोचर करावी लागते. त्यामुळे साहित्यकृतीच्या गपेलाही चित्रांवै, स्वरांचे वा आवश्यक तिथे घनाकारांचे उद्दिष्ट साधावे लागते.

अनुभवाद्वारे एका प्रतिभावंत मनाचाही सर्वी आस्वादवला होतो. हे साहित्यिक मन वैशिष्ट्यपूर्ण असते. विशिष्ट काळात, विशिष्ट कुटुंबात, विशिष्ट आर्थिक, ज्ञानिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक परिस्थितीत त्याचा जन्म झालेला असतो. विशिष्ट संस्कारात त्याची वाढ झालेली असते. विशिष्ट प्रकारच्या अनुष्वांच्या सुखदुःखातून हे मन चालत राहिलेले व जगत आलेले असते. हे साहित्यिक मर आपला अनुभव व्यक्त करते. त्याच्या पर्यावरणानुसार, सांस्कृतिक हवामानानुसार हे मन अनुभवाच्या अभिव्यक्तीसाठी भाषेचा शोध घेते आणि या भाषेला ते सर्व सांस्कृतिक पर्यावरण लगाडून राहिलेले असते. या साहित्यिकाच्या भाषेला जसा या वैशिष्ट्यपूर्ण पर्यावरणाचा रंग असतो, तसा त्याच्या अनुभवाच्या निराळ्या मागणीचाही रंग असतो. त्याच्यावर झालेल्या संस्कारांचा रंग असतो. त्याच्या अवतीभोवतीच्या समाजातील भाषेचा हंग त्याच्या भाषेला असतो. त्याच्या साहित्याची भाषा अशी मोठ्या प्रमाणात अनुभवातून येते आणि तेवढ्याच प्रमाणात तो ज्या मातीत जगत असतो त्या मातीतून येत असते.

भाषेला, अनुभवाला स्वयंपूर्ण आणि सुसंधटित रूपात व्यक्त करायचे असते, कधी ही भाषा यशस्वी होते. कधी तिला आवश्यक त्या प्रमाणात यश प्राप्त होत नाही. साहित्यिकाची भाषा आशयाशी एकरूप झालेली असते, त्यावेळी भाषा यशस्वी झाली असे एका बाजूने म्हणता येते. यावेळी भाषा ही साधनरूप राहत नाही, ती साध्यरूप होऊन जाते. साहित्याच्या भाषेची ही साहित्यकृतीच्या दृष्टीने कृतार्थता असते. शैली म्हणून, रचनातंत्र म्हणून ती वेगळी उरत नाही. ती अनुभवाच्या प्रकृतीत विलोन होऊन जाते. स्वतःचे निराळे असित्य ती राखत नाही. अनुभवाचे संपूर्ण असित्य साकार करण्यात ती स्वतःा झोकून देते. हे ज्या भाषेला साधले तीच साहित्यकृतीची यशस्वी भाषा होय, असे म्हणता येते.

साहित्याची म्हणजे साहित्यकृतीची भाषा ही जशी त्या त्या अनुभवाची प्रतिबद्ध भाषा असते तशी ती त्या त्या साहित्यिक व्यक्तिमत्वाशी निगडीत अशीही भाषा असते आणि तिसच्या पातळीवर ही भाषा वाढमयप्रकारापरत्वेही वेगवेगळी वैशिष्ट्ये घारण करते. ठोकळ मानाने काढवरी या वाढमयप्रकाराची भाषा, नाटक या वाढमयप्रकाराची भाषा, कथा या वाढमयप्रकाराची भाषा हे सर्व भाषिक आविर्भाव वेगवेगळे असतात.

साहित्यातील प्रवाहापरत्वे भाषा बदलते. मावर्सवादी साहित्यिकाच्या भाषेचा बाज वेगळा, आंबेडकरवादी साहित्यिकाच्या भाषेचा हंग वेगळा आणि नवसाहित्यिकांच्या, परंपरावादी साहित्यिकांच्या आणि प्रामीण साहित्यिकांच्या भाषेचा हंग वेगळा.

पौराणिक साहित्यकृतीची भाषा त्या त्या पुराणाशी बांधलेली असते. ऐतिहासिक साहित्यकृती त्या त्या काळातील काही भाषा बोलताना दिसतात. तेराव्या-चौदाव्या शतकातील भोजी काही समानवैशिष्ट्ये नोंदविता आली तरी ज्ञानदेव, नामदेव, जनाबाई, चौधारीजी, ऐना नवाची व साबता माळी या प्रत्येक साहित्यिकाच्या भाषेचा ढंग दैगेगळा असतो.

मढेंकरांनी संगीताला विशुद्ध कला मानले व साहित्याला भ्रष्ट कला मानले. साहित्य ही कला अनेक संवेदनावर्गाशी संबंधित असल्याने आणि भावानुभव व्यक्त करणारी कला असल्याने तिच्यात कला म्हणून विशुद्धत्व उरत नाही. ती नितक कला उरत नाही. काव्याच्या संदर्भात त्यांनी केलेले सदर विचेचन साहित्याच्या संदर्भात एवीकारायला इरकत नाही. साहित्यातील अर्थांना जगाच्या व्यवहाराने कल्पित केले आहे. या अर्थांना त्यापलीकडे काहीही दिसत नाही. म्हणून हे अर्थ, म्हणजे भावानुभव व्यक्त करणारे साहित्य, हे कला म्हणून दुवळे उरते, असे मढेंकर मानतात. याचे कारण त्यांनी एवेकज संवेदनावर्गाशी संबंधित कला विशुद्ध असतात असे मानले आहे हे होय; पण मढेंकरांचे म्हणणे सत्य सांगण्याच्या दृष्टीने फारच दुवळे राहिले आहे. त्याचे म्हणणे खोर मानता येत नाही.

साहित्यामध्ये मानवी अनुभव अत्यंत समर्थरीत्या व्यक्त होऊ शकतो. साहित्य अनुभवातील केवळ संवेदनांच्याच संघटना निर्माण करीत नाही तर संवेदनांसकट, भावना व अनुभवात समाविष्ट असलेले विचार या सर्वांच्या 'अर्थयुक्त' संघटना सिद्ध करते. भाषा वा साधनेत साहित्याला मदत करते.

'शब्दचि आमुच्या
जिविचे जीवन
शब्द वाढू घन
जनलोका.'

असे तुकाराम म्हणतात. साहित्यिक हा असा शब्दजीवी, शब्दाला जीवन मानणारा, पण 'घन' म्हणजे अर्थपूर्ण-मौलिक अनुभूतीचे सोने वाटणारा. हे घन ज्या ताकदीने, ज्या घवघवीतपणे साहित्यिकाला वाटता येते, तसे ते इतर कोणत्याही कलावंताला वाटता येत नाही. भाषा ही बहुरूपी आहे. हरहुन्हरी आहे. ती शब्दही होते. सूरही होते. रंगही होते. घनाकारही होते. स्वतङ्गसकट इतरही सर्व कलांची सामध्ये वापरून ती साहित्याला मुखर करीत असते. साहित्यकृतीच्या संदर्भात देह आणि प्राण, आकृती आणि आशय, बाह्य आणि अंतर जशी सर्व प्रकारची टोनताही ती संपृष्ठात आणते. साहित्यात ती 'अलवार कोवळे अंग, जशी काय फुलांची मूस' होते आणि 'कठीण शब्द या घोड्यांनी'

हाणाहाणही करते. भाषा संवाद्यासारखी वाकतेही. आयाची पोहदी क्यान वाकवतेही. भाषा अनुभवात स्वतःला एकजीव करून टाकतेहेव्हा प्रतिभवंत मात्रा मौलिक जीवनानुभव प्रभावीपणे प्रत्ययक्षम करणे हेच साहित्यामा भाषेचे गर्द्य असते.

समाज आणि साहित्यसमीक्षा

भाग दोन

କାହାରେ କାହାରେ କାହାରେ କାହାରେ କାହାରେ କାହାରେ କାହାରେ
କାହାରେ କାହାରେ କାହାରେ କାହାରେ କାହାରେ କାହାରେ କାହାରେ

ପ୍ରମିଳାଜ୍ଞାନ ଯୀବିଦ ଲାଭ

ଏହି ମଧ୍ୟ

२० : आधुनिक मराठी कविता

मराठीना भाष्यापासून पुढे सहाशे वर्णे मराठी कवितेला केवळ प्राचीन कविता मणूनच नाहीतो लागले. एखादा कवितेने आयुष्याचा एवढा प्रदीर्घ काल प्राचीन असण्यात भालवाणा हे कवितेच्या मूलप्रकृतीचा अवमान करणारे आहे. मराठी कवितेतील प्राचीनत्वाचा गोंदध या काळातील कविमनांवर प्रभाव गाजवणाऱ्या अध्यात्माशी आहे. ता अध्यात्माने सामाजिक स्थित्यंतरे थांबविली आणि ही स्थित्यंतरे थांबल्याने मराठी कवितेला प्राचीनत्वापासून मुक्त होणे अशक्य झाले. या प्राचीनत्वाच्या बेळ्यांनी मराठी कवितेला सहाशे वर्णे जखदून टेवले. तिला या बेळ्यांनी फार मर्यादित कक्षेत फिरायला लागले. माणसांच्या प्रश्नांशी, या प्रश्नांच्या वर्तमानकाळाशी या प्राचीनत्वाने मराठी कवितेला खेद दिले नाही. देव आणि देवांच्या राज्याकडे या प्राचीनत्वाने मराठी कवितेला भाष्यावला लावले आणि माणूस आणि माणसांच्या राज्याकडे जाणाऱ्या सर्व वाटा त्याते खेद येल्या. परतत्वस्पर्शाखोवती रेगाळणारी ही कविता मनुष्यतत्वस्पर्शाला त्यामुळे पारणी झाली.

आधुनिक मराठी कवितेचे अंतर्बाहा निराळेपण ध्यानात घेण्यासाठी या प्राचीन
वाचांमध्ये उच्चरूप नीट लक्षात घेणे आवश्यक आहे. हे प्राचीन कवितेचे स्वरूप स्वच्छपणे
लक्षात घेता आले तरच आधुनिक कवितेचे क्रांतिरूप नजरेत ठसण्याची शक्यता आहे.
आधुनिक मराठी कविता ही उळकांतीचा आविक्कार आहे की काव्यक्षेत्रातील क्रांतीचे हे
उपरांत दर्शन आहे, या प्रश्नाचे उत्तरही प्राचीन मराठी कवितेचे प्राचीनत्व समजावून
येण्यामुळे य भिन्नणे शक्य आहे.

पार्वती पराटी कविता

तेगळ्या शतकात मराठी कविता जन्माला आली. तेगळ्या शतकापासून पहिलीप्रतीक्षाच्या शतकाच्या उत्तराधार्थपर्यंत तिचा चिद्रादी स्वभाव काढम आहे. ही कविता आचीन आहे याला एकमेव कारण ती चिद्रादी आहे हे आहे. कारण चिद्रादी स्वभाव ता नियतिचादी असतो. 'मार्गाधारे वर्तावे' हीच त्याची प्रतिज्ञा असते. या स्वभावाचे सर्व गान्धीयक.

‘अगमी वैकल्पिकासी

आज्ञा यात्री कारणासी

‘बोलिले जे झूषी
साद भावे वर्तविदा।’

या प्रतिशेचाच उच्चार आणि आचार करीत असतात. हे लेक सतत वर्तमानकाळात भूतकाळाची स्थापना करीत असतात. त्यांचा वर्तमानकाळ म्हणजे भूतकाळ असतो. त्यांचा भविष्यकाळ म्हणजे भूतकाळच असतो. या अर्थात म्हणायचे ते हे की, या लोकांसाठी वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ नसतोच. इथून तिथून असतो गो केवळ भूतकाळ !

‘बोलिले जे झूषी
साद भावे वर्तविदा।’

याशिवाय त्यांच्या आयुष्यांना दुसरे कोणतेही प्रयोजन नसते.
या प्राचीन मराठी कवितेत तीन प्रवाह आहेत.

१. भक्तिकाव्य,
२. पंडिती काव्य आणि
३. शाहिरी

हे तिन्ही प्रवाह एका चिद्वादी स्वभावाचेच भिन्नभिन्न आविष्कार आहेत. चिद्वादी जीवनदृष्टीच्या कक्षेबाहेर वरीलपैकी एकाचेही पाऊल पडत नाही. त्यांची बाह्यरूपे कमी-अधिक प्रमाणात वेगवेगळी आहेत, पण त्यांच्यामधून अविच्छिन्नपणे वाहतो आहे तो झरा चिद्वादाचाच आहे ! चिद्वादाचे केंद्र संतांनी सुप्रतिष्ठित केले. देवांच्या वा पुराणपात्रांच्या आडपेड्याने शंगार चितारणाच्या पंडितांनी हे केंद्र नाकारले नाही आणि मोठ्या प्रमाणात कवितेला मंटिराचाहेर काढणाऱ्या शाहिरांनोही आपली मने त्या मंटिराचाहेर येऊ दिली नाहीत.

भक्तिकाव्य : महानुभाव संप्रदायाच्या कवींनी मराठी कवितेची मुरूर्तभेद रोविली. पुढे वारहरी, दह, समर्थ इत्यादी संप्रदायांतील कवींनी आपापल्या वकुवानुसार या भक्तिकाव्याचा विस्तार केला. काव्यगुणांच्या व दैवतविषयक तपशीलाच्या दृष्टीने या वेगवेगळ्या संप्रदायांच्याकवितेत फरक असला तरी या सर्व संप्रदायांची कविता एकाच चिद्वादी कुटुंबातील कविता आहे, परमार्थ हाच या कवितेचा विषय आहे. ‘अतिद्रोय परी भोगबीन इंद्रियांकरवी’ याप्रकारे ‘अतीद्रियत्व’ हेच या कवितेचे घेय आहे. ‘बहाविद्येचा सुकाळू करावा’—हाच या कवितेचा घ्यास आहे. ‘देव मस्तकी घरावा’ हीच या कवितेची आकांक्षा आहे. पण हेही कशासाठी तर ‘ही सकळ लोकसंस्था रक्षणीय गा सर्वथा’ म्हणून ! कारण या लोकसंस्थेला, या समाजरचनेला पर्याय नाही हेच त्यांना लोकमानसावर उसवायचे होते. ही लोकसंस्था टिकविण्यासाठी या कवींनी देव मस्तकी घरला. या त्यांच्या कृतीने त्यांना स्थितिवादी केले. प्राचीन केले, मनुष्यविनुरङ्ग केले. मनुष्याचे मन म्हणजे भावना-संवेदनांची, वासना-विकारांची आवाहनप्रद गुंतागुंत चिद्वादाने माणसाच्या ऐहिक जीवनाच्या विराट सौंदर्यात, अफाट पसाऱ्यात शिरायचे

सामाजिक नावाना नाकारल. सामाजिक नुकसान केले आणि मानवाच्या ऐहिक सौदर्यप्रसान्ध्यात कवितेला अनेक नावाकृत त्याने मराठी शाहित्याचे अपार नुकसान केले.

शाहिती त्याच्या : पंडित कवीनी मराठी कवितेला आणखी बेगळी गुलामगिरी केली—पुराणातील भांडाराशिवाय दुसरीकडे न जाण्याची! ह्यांनी वर्तमान समाज आणि अवैधान माणूस नाकारला. हे भूतकालीन आदर्शीकृत चित्रण करणाऱ्या मंथांना शरण गेले. एक तर त्याच्याजवळ प्रतिभा बेतासबात होत्या आणि ज्या होत्या त्या त्यांनी याप्रकारे खालीच्या मंथापरी गाहाण ठेवल्या होत्या. हे अभिजातवादी. संस्कृतातील न्हासशील कवायाहमयाच्या ओळ्याखाली यांच्या प्रतिभांचे निघन झाले. अप्रस्तुत आणि निसंदर्भ भूतपत्राला त्यांनी वर्तमानाच्या रंगभूमीवर प्रतिष्ठित करण्याचा साहित्यविधातक प्रयत्न केला. 'अ-सवण हरीवीण कविता' किंवा 'वाटे चरित्र त्याचे काही तरावया गावे' हीच मिरणा या पंडितांचीही होती. व्यवस्थेच्या कायद्याची, सकळ लोकसंख्येची भक्ती पंडित कवींचीही केली.

असमानी-मुलतानी संकटाचा वर्णाव या कळिवार होत होता. 'नरेच केला हीन किती नर' याची ठसठशीत घटना हा काळ सिद्ध करीते होता. युद्धांच्या आगीत समाज अल्लत होता. विषमतेच्या नरकात तो पिचत होता. पण या समाजासाठी कोणी गर्दीले नाही. 'वेदेनाकुहे गाईन, परी तुझा म्हणवीन' असे नामदेवासारखा कवी देवाला म्हणतो. माणसाला, समाजाला उद्देशून असे का म्हटले जात नाही? याला कारण अध्यात्म, या शाहित्यिकांची अध्यात्माने नाकेबंदीच केली होती. त्यामुळे पंडितांचीही कविता निर्जीव शब्दांची, निष्माण अलंकारांची कविता होते. ती जीवनाची कविता होतच नाही. कवितेने जीवनीतून उगवावे. पण पंडितांची कविता कैलासबासी मंथांमधून उगवते.

शाहिरी : मात्र लौकिकात काही प्रमाणात तरी उत्तरण्याचा प्रयत्न शाहिरी करते. अर्थातच हे कवीही व्यवस्थेचेच पाईक आहेत. त्या व्यवस्थेतील मनांच्या धार्मिक-सामाजिक श्रद्धानिष्ठांना कुठेही न दुखविता शाहिरांनी या मनांचे रंजन केले. भक्त लोकसंख्येच्या भक्त-मनाला विरंगुळा दिला. शांतरसाने पूर्वी शुंगाराच्या मात्यावर पाय ठेवला होता. शाहिरांनी शांतरसाची ही प्रतिष्ठा चिकित्सेला न घेता. त्याचा पाय तेवढा शुंगाराच्या मात्यावरून बाजूला केला. भक्तकवी आणि पंडित कवी यांनीही याच्या त्याच्या आडोंशाने शुंगार आळविलाच होता. शाहिरांनी ते आडोसे फेकले. आणि शुंगाराला माणसाच्याद्वारा आविष्कृत होण्याचे स्वातंत्र्य मिळवून दिले. अर्थात हा सर्वच शुंगार परस्मैपदी होता. हा उघारीचा घंटा होता. कविव्यक्तित्वाच्या त्या जिवंत कळा नव्हत्या. प्राचीन कवितेतील हे तिन्ही प्रवाह चिद्वादाच्या आळेत होते. समाजाला पर्यायशुन्यता हीच त्यांची प्रतिज्ञा होती. यामुळे मराठी कवितेला खूप मर्यादा पडल्या. ती एकटेशीच राहिली. ती प्राचीन राहिली. आषुनिकतेला कायम पारखी राहिली. गूळ्यसंघर्षाचा कोणताही आशय तिला व्यक्त करता आला नाही.

या काळात पाश्चात्य आधुनिक मूल्ये महाराष्ट्रात आले ती महाराष्ट्राच्या मनव शिरु लागली. भक्तिकवितेतील जीवनमूल्ये आता सांकास्पद बळी. ती पाखूत झाले पाश्चात्य जीवनमूल्यांचा कमी-अधिक प्रभाव कवीवर पडू लागता. भक्तिकवितेचा प्रवाह काळबाबू झाला. परिणामी क्षीण झाला. त्याचे राज्य संपले. तां अव्वल इंप्रजी काळात हंसराज, नारायणवुवा, मोरेश्वामी, ठाकुरदासबाबा, निरंजन रघुनाथ आसे जुन्या परंपरेतील कवी वेदान्तपर रचना करीत होते. विठोचा अण्णा दप्तरदार, गोविंदबाबा नाशिकवर, नारायण कृष्णवुवा सुपेकर, पुरुषोत्तम बाळकृष्ण जोशी, वासुदेव रागभ्राथ जोशी, कृष्णाजी सदाशिव गोखले हत्यादी कवींनी भक्तिकवितेची निर्मिती या काळात केली. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर, रा. बा. कीर्तिकर, बाबा गटे, भास्कर दामोदर पाळंदे अशा अनेक कवींनी भक्तिपरंपोचा वारसा या काळात चालविला.

पंडिती कवितेतही तीच अनुकरणे होत राहिली. मोरेश्वर, धुंडिराज, चितामणी जोशी यांनी अशा कथा-कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. पण आता काळव बदलला होता. दिशाच बदलत होत्या.

शाहिरीही देशोधडीला लागली. पराक्रम गेला, त्यामुळे पोबाडा गेला. 'जुने कायदे अगदि मोडले जधिपून झाली इंप्रेजी' असे झाले. इथे कायदे या शब्दाच्या जागी काळ्या हा शब्द ठेवावा. समाजाचनेची नवी तत्त्वे असे शब्द ठेवावे. एकूण अव्वल इंप्रजीत समाजाची आणि साहित्याची नवी मांडणी होऊ लागली. नव्याच्या जन्माची प्रक्रिया सुरु झाली. प्रेक्षकावलंबी नाट्यगीतपर लावणीही मागे पडली. नव्या इंप्रजी कवितेचा परिचय घडू लागला.

अव्वल इंप्रजीत नवनीतामधून पंडिती स्वभावच साकार झाला. त्यामारे एक कालविन्युखता उभी होती, शिवाय दक्षिणा प्राईज कमिटीने जाहीर केलेस्या विषयांवर पारितोषिकनिष्ठ काळ्यलेखनही या काळात झाले. गंगावर्णन, ऊतुवर्णन अशा विषयांवर बापूसाहेब कुरुदवाडकर, चितामणी पेठकर, कृष्णशास्त्री राजवाडे अशा अनेक कवींनी याप्रकारचे लेखन केले.

या काळात इंप्रजी विलापिकांच्या अनुकरणातून गंगाधर रामचंद्र मोगरे, विठ्ठल भगवंत लेंधे, रागनाथ नारायण मोहोळकर, कान्होबा रणछोडदास कीर्तिकर अशा कवींनी शोकावर्त, विरहमंदिर, विलापलहरी अशा विलापिका लिहिल्या.

अव्वल इंप्रजीमध्ये आधुनिक कवितेशी अधिव्यक्तीच्या अंगाने क्षीणपणाचे नाते सांगणारे दोन महत्त्वाचे प्रयोग झाले. इंप्रजीतील स्वच्छंतावादी कवींची काही गीति-काळ्ये विष्णु मोरेश्वर महाजनी यांनी अनुवादित करून कुमुमांजली सादर केली. यावरही अर्थात पंडिती परंपरेची प्रभा आहे.

महादेव मोरेश्वर कुंटे यांनी राजा शिवाजी हे महाकाळ्य लिहिले. उच्चारानुसारी लेखन, बोलीभाषा हे या काळ्याचे विशेष. पण त्याच्या अतिरेकाने ह्या महाकाळ्यांचा प्रयोग

हात्याक्रमद इत्यता, खुल्यानी काळ्यदृष्टीची योग्य दिशा पलकरला होता, पण विचार आण आचार यांचे मूल जुळसे नाही, परिणामी याही प्रयोगाला मौलिकता लाभली नाही. मराठी कविता आवल इंग्रजी काळात संक्रमणावस्थेत वावरत होती. जुन्याशी ती फारकत घेण्याच्या प्रथल करीत होती. पांडुरंग व्यंकटेश चितामणी पेठकर यांनीही कवितेच्या पाश्चातील अमकाच्या बेढीविरुद्ध बंड पुकारले, या सर्वच प्रयोगांना महत्त्व आहे, पण हे सर्वच प्रयोग केवळ अधिकारीशी निगदीत आहेत, आशायाशी वा जीवनजाणिवेशी निगदीत नाहीत. ही कविता पाश्चात्य कवितेची शैलीच्या अंगाने अनुकरण करीत होती. पण त्यामुळे ती आधुनिक होणे शक्य नव्हते. आधुनिकत्वाचा संबंध परिवर्तनवादी जीवनमूल्याशी होता. समाजक्रांतीशी होता. या काळातील कविता अनुकरण करीत होती. आपांतराद्वारा ती साकार होत होती. पण तिला स्वतँत्रे व्यक्तिमत्त्व प्राप्त होत नव्हते, ती आधुनिक होती, पण आधुनिकत्वाचे प्रकाशद्वार तिला गवसत नव्हते.

आधुनिक कविता

केशवसुतांची कविता १८८५ पासून पुढे साकार होते. १८४० पासून महाराष्ट्रात नीचारिक निवंधाने एक मूलगामी विचारमंदिन सुरु केले. महाराष्ट्राच्या जीवनातील ऐश-ऐवजादावर, अनिष्ट रुद्धीवर, जातिभेद आणि अंधश्रद्धा यांवर वैचारिक निवंधाने हस्ताक्षोल सुरु केला. भाऊ महाजन, बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, जोतीराव फुले, च्या, रानडे इत्यादी विचारवंतांनी आपापल्या कुवतीनुसार जुन्या समाजरचेशी भांडण मुळ केले होते. शूद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांच्यात जागृतीची वाढले उभी कराण्याचा प्रथल आलविला होता. पण या सर्वच वाढळांनी समाजात धुमाकूळ घातलेला असला तरी मराठी कविता त्या वाढळांपासून दूरच होती. वेगळ्या अर्थाने पण प्राचीन कवितेप्रमाणेच तिचाही भोवतीच्या वास्तवाशी संबंध नव्हता. त्यामुळे याही काळातील कवितेला प्राचीनत्व टाळता आले नाही. या सर्व अव्याल इंग्रजीतील प्राचीन काव्यसृष्टीत जोतीबा पुरुन्याचे अखंड, सावित्रीबाई फुल्यांच्या कविता, शिवराम रामकृष्ण नित्युरे यांची लावणी आणि केशव सदाशिव रिसबूळ यांचे स्वदेशकल्याणचंद्रिका अशा काही निर्मितीला अपगाद महणून वेगळे ठेवावे लागते. ही आधुनिकत्वाकडे सरकण्याची घडपड होती.

तरी इहवाद, व्यक्तिस्वातंत्र्यवाद आणि बुद्धिमाण्यवाद यांची काव्यपूर्ण मूस प्रणाम केशवसुतांच्या कवितेतून साकार होते. इथे मराठी कवितापरंपरेत प्रथम एक नवा उत्तराव मिळ द होतो. हा स्वभाव आधुनिक आहे. हा आधुनिक स्वभाव प्राचीन काळातील खालितेतून जन्माला येणेच शक्य नव्हते. हा स्वभाव महाराष्ट्राबाहेरून व भारताबाहेसन इथे येतो. या स्वभावाचा मातुकोश पाश्चात्य जीवनात आहे. प्राचीन कवितेत या स्वभावाचा आविकार होणे शक्यच नव्हते. हा बुद्धिमाण्यवादी स्वभाव, ही घटना मराठी कवितेला प्रथमच भेटत होती. या आधुनिक जीवनमूल्यांच्यामुळे प्राचीन चिदाचांनी मानलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा आशयच

बदलला होता. या मूळ्यांच्या उपशिलात आमूलाप्र बदल झाला होता. असुनिकांचे सामरामूल्य आता प्राचीनांच्या समतामूल्यांच्या विरोधात उभे राखले होते. आसुनेकांचा न्याय आता प्राचीनांच्या न्यायाचा निषेध करीत साकार होत होत कारण मूळ गत्तिक अधिष्ठान बदलले होते. हा स्वभाव बंडखोर होता. स्वच्छदत्ताशदी होता. हा स्वभाव अभिजातवादाच्या विरोधात साकार होत होता. या आधुनिक स्वभावाने पूर्ण शक्तिशीलिहिलेली कविता घणजे प्रेमकविता, सामाजिक क्रांतीची कविता, कविव्यक्तित्वाची कविता. या सर्वांचाच आविष्कार बुद्धिप्रामाण्यवादाच्या हाताने लेऊ लागला. अता या सर्वच गोष्टीना निराळे व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले. कारण एक इहवादी मन ही कविता लिहिली जात होती. केशवसुतांच्या या कवितेने आधुनिक कवितेला प्रारंभ केला आणि सूर्यकुलाच्या कवितेलाही त्यांनीच शुभारंभ केला.

अशी असावी कविता, फिरून

तशी नसावी कविता, म्हणून

सांगावया कोण तुम्ही कवीला

आहात मोठे? पुसतो तुम्हाला!

हा केशवसुतांचा आधात परंपरावादांवर होता. तो कवितेतील कर्मठांवर, काव्यक्षेत्रातील प्राचीनत्वावर आणि साहित्यातील प्रतिगामित्वावर होता. केशवसुतांनी मराठीत सर्वांथने नवी कविता लिहिली आणि मराठी कवितेची दिशाच बदलली. तिचा प्राणच बदलला. ती सर्वस्वी निराळी झाली. तिने माणसाला केंद्रस्थानी ठेवले. केवळ कवितेच्याच नव्हे तर माणसाच्याही स्वातंत्र्याचा तिने जयघोष केला. केशवसुत हे मराठीतील सूर्यकुलाच्या कवितेचे जनक ठरले. आदरणीय सूर्य ठरले.

कवितेतील सूर्यकुल म्हणजे प्रकाशकुलच होय. ही मराठी कवितेची परंपरा प्रकाशपूजकांची परंपरा होय. या प्रकाशपरंपरेत पुढे अनेक कवी सामील झाले. केशवसुतांच्या आदरणोटी 'धर्मवीर' लिहिणारे बालकवीही सामील झाले. केशवसुतांच्या सूर्यकुलातील निसर्गाचा प्रवाह त्यांनी अधिक मौलिक करून दाखविला. त्यालाच त्यांनी सर्वांगांनी प्रकाशित केले. बालकवींची प्रतिभा ही केशवसुतांप्रमाणे प्रखर नव्हती. दाऱ्यक नव्हती. त्यांनी या प्रकाशकुलाचा बारसा आपल्या प्रकृतीप्रमाणे पुढे नेला. त्यांनी निसर्गाच्या अंतर्मनाची कविता लिहिली. निसर्गाच्या अंतङ्करणातील मुके पडसाद त्यांनी अल्पेत सुंदर रीतीने बोलके केले. 'अलवार कोवळे अंग जशी काय फुलांची नूस' अशी सुंदर कविता त्यांनी लिहिली. ही कविता सूर्यतेजाची कविता नसली तरी चंद्रप्रकाशाची कविता निश्चितच आहे.



२१ : इहवाद आणि मराठी साहित्य

इहवाद हे सौकिक जीवनाच्या भौतिक आणि नैतिक उप्रतीचे तत्वज्ञान आहे. हे तत्वज्ञान या जगातील व्यवहारांचाच विचार करते. 'परलोका' संबंधीचा विचार इहवादाला मान्य नाही. जन्मापूर्वीच्या आणि मरणानंतरच्या कोठल्याही पातळीवरच्या जीवनाची कल्पना इहवादाला कवूल नाही. मानवी जीवनाला वेढून असणारा भोवतीचा निसर्ग आणि जन्मापासून मृत्युषर्यंतरचे मानवी जीवन यांनाच इहवाद एकमेव केंद्र मानतो. या सौकिक जीवनाच्या संदर्भसंबंधात सत्याची निश्चिती करणे, याच लौकिक जीवनाच्या कक्षांमध्ये सौंदर्याचे कुंज फुलविणे आणि याच इहजीवनाच्या महणजे पृथ्वीच्या पाठीवरील जीवनाच्या उल्लासावल्यांमधून नैतिकतेची उज्ज्वलता प्रकाशमान करणे हा इहवादाचा घेयवाद आहे. मनुष्याने इहलोकालाच सौंदर्याचे आणि सामर्थ्याचे वैधव प्राप्त करून देण्यासाठी झाटावे यातच मानवी जीवनाची कृतार्थता आहे. कुणा परमार्थाच्या वा परलोकाच्या मृगजळामागे लागून मनुष्याने आयुष्य निरर्थक करून घेऊ नये असा इहवादाचा आशय आहे.

इहवाद ही एक संकल्पना आहे आणि तिच्यात एका संपूर्ण जीवनप्रणालीचा अंतर्भाव झालेला आहे. सेवयुलर या शब्दाला पर्याय महणून आपण इहवाद हा शब्द वापरतो. धर्मसत्ता व राजसत्ता यांच्या संघर्षातून या प्रणालीला उभाळा मिळाला. मानवाच्या पारलौकिक जीवनासोबत ऐहिक जीवनावरही धर्माचीच सत्ता चालावी असा रोमच्या पोपचा आम्रह होता. त्यातून धर्मसत्तेने पारलौकिक जीवनाचे नियंत्रण करावे आणि राजसत्तेने ऐहिक जीवनावर सत्ता चालवावी ही भूमिका घेण्यात येऊन ऐहिक जीवन धर्ममुक्त करण्यात आले. महणून 'सेवयुलर'ला पर्याय महणून 'निधर्मी' किंवा 'धर्मातीत' असेही शब्द वापरण्यात आले. हा खरेतर धर्मसत्तेचा संकोच होता. देशातील लोकांना, वेगवेगळे धर्म असू शकतात, शासनाला मात्र कोणताच धर्म नसतो—नसावा—असा मार्ग त्यावेळी काढण्यात आला. शासनाने ऐहिक जीवनातील गम्भी चारवावी, त्यातील मनुष्यांचे संबंध अधिक उज्ज्वल करावेत. इहवादाचे संस्कार लोकामानसावर करावेत. त्यातून धर्मसत्तेचे अस्तित्वच निकामी होऊन जाईल. यातच इहवादाची सार्थकता आहे.

इहवादी माणूस निर्माण करणे अर्थात इहवादी समाज निर्माण करणे हे इहवादाचे उद्देश आहे. समाज शब्दप्रामाण्यवादी असू नये, तो अंथश्रद्ध असू नये, त्याने परलोकनिष्ठ

अमूळ नये हे इहवादाचे जन्ममूल्य आहे. लोक देववादी, दैवादी आणि स्वप्नेच्या निरर्थकात राहणारे असू नयेत ही इहवादाची धारणा आहे. इवाद बुद्धिप्रामाण्यवाद, प्रवृत्तिपरता, परिवर्तनशीलता, व्यक्तिस्वातंत्र्य आणि समता या पांभूत मूल्यांच पुरस्कार करतो. मानवी जीवनातील सर्व व्यवहार वरील मूल्यांवर उभारले जावेत. कन्फर्सन असू नये, प्रयोगवादी असावे. माणसाने धर्म आणि रूढीचे निर्वृद्ध करक असू नये, तर सतत परिवर्तनशील असावे, हा इहवादाचा अर्थ लक्षात घेतला तर इहवाद ही एक जीवप्रणाली आहे आणि ती एक ऐहिक पातळीवरची श्रेष्ठ नैतिकता आहे हे स्पष्ट होते.

इहवादाचे मुख्य भांडण धर्माशी होते. धर्माचे वर्चस्व पूर्णतः उल्थून ठेकता न आल्याने, त्याची नाममात्र सत्ता मान्य करून त्याला इहवादाने ऐहिक जीवनाच्या बाहेर हाकलून लावले. ऐहिक जीवनावरचा धर्मसत्तेचा ताचा नष्ट करणे म्हणजे धर्मसत्तेला जीवनकुसाबाहेर हकलणेच होते. याप्रकारे धर्मसत्तेचे अस्तित्व मिळून टाकण्याचे प्रतिज्ञा इहवादाच्या उरात आहे. त्यामुळे बुद्धिप्रामाण्यवादाचे आणि समतेचे संस्कार करणारे कोणतेही शासन इहवादी शासन ठरते. लोकशाही यशस्वी होण्यासाठी शासनाने लोकमनावर इहवादाचे संस्कार करणे आवश्यक असते. इहवादी शासनाला जसा एखादा कोणता धर्म नसतो त्याप्रमाणे सर्व धर्म समान आहेत अशीही अंघश्रद्ध भूमिका त्याची नसते. स्वतः धर्मातीत असणे आणि लोक धर्मातीत कसे होतील यासाठी यंत्रणा गवविणे हे इहवादी शासनाचे कार्य असते.

बुद्धिप्रामाण्यवाद आणि ऐहिक पातळीवरील समता या दोन संकल्पनांमध्ये इहवादाचा आशय सामावलेला आहे. त्यामुळेच इहवादाला एक जीवनजाणीव, एक जीवनदृष्टी किंवा उन्नत नैतिकता असेही आपण म्हणू शकतो.

इहवादी जीवनजाणीवेने साहित्यनिर्मिती करणारा साहित्यिक हीच खरे तर साहित्याच्या जगातील अन्वर्थक घटना असते. कारण साहित्य हे इहजीवनाच्या भूमीतूनच उगवते. इहवादाच्या हवामानातच ते फोकावते. ऐहिक जीवन हेच साहित्याचे जन्मधार आहे. तीच त्याची जन्मभूमी आहे आणि त्याच्या अस्तित्वाला अर्थवत्ता देणारी मातृभूमीही आहे. आशयाशिवाय साहित्य नाही आणि इहजीवनाच्या मुख्दुखातूनच आशयविक्षांची निर्मिती होते. इहजीवनाच्या निषेधासाठी निर्माण झालेल्या साहित्यालाही इहजीवनाच्या चित्रणाशिवाय गत्यंतर नसते.

प्राचीन मराठी साहित्यविक्षात इहवादाला अवसर प्राप्त होणे अशक्य होते. मराठी साहित्याच्या जन्मपूर्वकाळात या देशात इहवादाच्या परंपरा ढोत्या. पण येथील पातमार्थवादी परंपरेने इहवादाच्या परंपरेचा विमोड करण्यात यश मिळवले आणि परिणामतः संपूर्ण प्राचीन मराठी साहित्य त्यापूर्वीच्या या भारतीय इहवादी वारशाला पारखे झाले. हे साहित्य परमार्थिक आहे. या साहित्यात परमार्थाच्या कक्षेतील मनोविक्षांचे रंग साकार झाले. 'जेणे मंसारसिधु आटे, जेणे भगवंत प्रकटे, त्यां न्याव कवित्व' अशी त्या काळच्या साहित्यिकांची धारणा आहे. परतल्यस्पर्शाला या साहित्यिकांनी याप्रकारे

साहित्यात महोदय स्थान दिले. संसारसिधू आटप्प्याचे स्वप्न बाळगून साहित्याचा एक प्रवृत्त उगमच आपण नाकारून टाकीत आहोत, असे त्यांना वाटले नाही. पण मानवी जीवनाचे चित्र काढायचे तर संपूर्ण मनुष्यच प्रतिभेच्या कॅमेच्यापुढे असावा लागतो. परमार्थानि भक्तकवीच्या प्रतिभाना समाजाकडे विशिष्ट दृष्टीतूनच पाहायला लावले. त्याच्या बाहेर माणूस कितीतरी विस्तुरला होताच, माणूस हे एक विलक्षण रसायन, पण भक्तकवींनी त्य रसायनाचा एक सोपा अन्वयार्थ लावला. कारण त्यांच्यापुढे राज्य देवाचे होते, ते भक्तिमूलीसाठी गात होते. प्रपंचनिरास, इहजीवनापासून मुक्ती हेच त्यांचे घेय होते. मनुष्यांना त्यांचा हाच संदेश होता. अर्थात इहजीवनाचे निषेधात्मक चित्रण त्यांनी केले, पण ते इहवादी जीवनजाणिवेने केले नाही. त्यांना ते शक्यही नव्हते हेही खोरे.

तो अध्यात्मप्रभावाचा काळ होता. त्या काळात भक्तकवीच्या मनावर अध्यात्माचीच अप्रतिहत सत्ता चालत होती. त्यामुळे त्यांना इहवादी जीवनदृष्टी हा पर्याय मुद्दणे शक्य नव्हते. कुठे उपलब्ध असला तरी पटणे शक्य नव्हते, हे जसे भक्तकवीच्या संदर्भात खोर आहे तसेच ते पंडित कवीच्या संदर्भातही खोर आहे. परमार्थाच्या, पुराणांच्या चौकटी तोदून मराठी कवितेला शाहिरांनी लौकिक जीवनात आणले. लौकिकातील पूर्वीच्या कवींनी निधिद मानलेले काही राग शाहिरांच्याद्वारा मराठी कवितेने आलविले. तेवढ्यापुरते ते इहजीवनाचे चित्रण ठरते. पण शाहीर हे काही इहवादी जीवनजाणिवेने लिहीत नव्हते. त्यांच्या व्यक्तित्वांनाही पारमार्थिक जाणीवच नियंत्रित करीत होती. त्यामुळे इहवादी जीवनजाणिवेचे साहित्य प्राचीन मराठीत दिसत नाही.

इंप्रजी राजवटीत मात्र पाश्चात्य जीवनदृष्टीचा प्रभाव आपल्या जीवनावर पडू लागला. आपल्या निर्मात्यांच्या मनातील परलोकनिष्ठा अस्तंगत होऊ लागली आणि इहनिष्ठा प्रभाव करू लागली. त्यातून व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिशामाण्यवाद, प्रवृत्तिपरता, परिवर्तनशीलता या मूल्यांची रुजवण लोकमनात होऊ लागली. स्वच्छांदतावाद, वास्तववाद यांच्या रूपाने नवी माहित्यदृष्टी जन्माला आली. या दोन दृष्टींनी महाराष्ट्राच्या मनात मूल्यांतर घडवून आणले. देव आणि परलोक यासंबंधीची जाणीव मावळू लागली. माणूस आणि इहलोक यांच्यासंबंधीची नवी जीवनजाणीव मराठी मनात प्रकाशू लागली. त्यातून मराठी साहित्यात मूलगामी पातळीवरचे युगप्रवर्तन घडून आले. मराठी साहित्य यावेळी प्रथमच या पदतीने समकालीन जीवनात उत्तरायला लागले. त्याचे विषय घटलले. आशय घटलले. या साहित्यामागचे मन ऊया प्रमाणात इहवादाने प्रभावित झाले त्या प्रमाणातच मराठी साहित्यात स्थित्यंतर घडून आले. इहवादी मानसिकता ही नवी दिशा आहे. नवी जीवनप्रणाली आहे. एकोणिसाच्या शतकाच्या मध्यावर आणि उत्तरार्थात या जाणिवेचे कर्मी-अधिक प्रभावी उच्चार आपणास दिसतात. आपले साहित्य सुधारणेला आणि प्रबोधनाला मन्मुख झाले. भोवतीच्या प्रश्नांशी ते झुंज देऊ लागले. परलोकनिष्ठ जीवनप्रणालीचे संस्कार या समाजात मागील अनेक शतकांपासून होते आणि त्याच समाजमनात आता इहवाद यावळू लागला. एक मूल्यसंघर्ष यावेळी महाराष्ट्राच्या

प्रशाप्रतिमानी अनुभवला, त्यातून मराठीला नवे साहित्य भेळाले. वैचाहि निबंध मिळाला.

इहवादी जाणिवेचे म्हणता येतील असे कवी वा असे साहित्यिक मराठोत फार कमी आहेत. इहवादी जाणिवेच्या साहित्यकृती मात्र अनेक द्विविता येतील. मनुष्यतेचे ऐहिक सुखवर्धन एवढेच खेर, असे मानणारी मने महाराष्ट्र तशी कमी खेर तर सार्व-कामूच्या असित्त्ववादाच्या प्रभावातून, माकर्सच्या प्रभवातून असंख्य इहवादी जाणिवेचे साहित्यिक मराठीत निर्माण व्हायला हरकत नव्हते, पण तसे झाले नाही. लेखकांची पारमार्थिक आणि पारपरिक मने आणि सार्व-कामू यंत्रे जमणे शक्य नव्हते. माकर्सवादी साहित्यातही हेच दिसते. सुव्यासारखा एखादा साहित्यिक सोळा तर इहवादी जाणिवेला तिकडेही गनोमाळव भटकावे लागले असे दिसते. अलोकङ्कुच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने जन्माला आलेल्य साहित्यात मात्र इहवादी जीवनदृष्टीचा सर्वस्वी स्वीकार झाला असून मराठीत या साहित्याच्या रूपाने इहवादी साहित्याचे एक समृद्ध दालन ठिंडले गेले आहे यात वाट नाही.

आपुनिक काळात इहवादी जीवनजाणिवेने साहित्याला माणसाच्या ऐहिक जीवनात ढतरविले. त्याचा खोल प्रतिभावंतानी घेतला. एक नवे आणि अन्वर्धक जीवनभाष्य या साहित्यातून इहवादामुळे साकार झाले. मराठी साहित्याचे व्यक्तिमत्त्व त्यामुळे बदलले. इहजीवनाच्या समाजाच्या संदर्भात त्याला नवी अन्वर्धकता प्राप्त झाली.

आज आपल्या समाजात इहवादविरोधी शक्ती शिरजोर होत आहेत. धर्माधिकारी, अंथ्रप्रदा, दुवावाजी, दैववादी वृत्ती उचल खात आहेत. अधिक तीव्रपणे त्या उफाळून येत आहेत. परिवर्तनाला विरोध करण्याच्या हेतूने या प्रतिक्रियांतिवादी शक्ती आज आपल्या समाजात घुडगूस घालीत आहेत. सब्दमानाष्याचे अलंकार धारण करून ही इहवादविरोधी मानसिकता परिवर्तनाला नष्ट करू. पाठत आहे. या मानसिकतेला साहित्याच्या गोडस नावाखाली एका प्रतिगमी जीवनप्रणालीचा आधार मिळतो. अशा वेळी इहवादविरोधी मानसिकतेने या देशाच्या इतिहासाला कसे दुबळे केले, त्याचे कर्तृत्व कसे पारले आणि या देशातील माणसाला स्थितिवादाच्या दावणीला कसे बांधले याचे दाखले प्रतिभावंतानी साहित्यनिर्मिती करायच्या आधी घ्यानात घेतले पाहिजेत. धर्माधिकारी येथील इहवादाला कशी थाग लावली आणि प्रगती कशी वेचिराख केली ते पाहिले पाहिजे. इहवादाशिवाय इथे लोकशाहीही आपणास यशस्वी करता यायची नाही. इहवादाशिवाय आपल्या समाजास उपासना आहे. गाहूच्या उज्ज्वलतेचे ते तत्प्रश्नान आहे. आपले घन जितके इहनिष्ठ जीवनजाणिवेला भिडेल तितके या समाजाचे, भौतिक आणि नैतिक कृत्याण होईल आणि साहित्यातही नव्या सामर्थ्यांची आणि सौदर्यांची वादळे सिद्ध होतील.

●

२२ : पथनाट्य

'पथनाट्य' ही संकल्पना सामान्यतः मागल्या एका तपापासून मराठी साहित्यात वापरली जातो. Street Play किंवा Street Corner Drama किंवा Open-air Drama वा Free Theater या शब्दांनी इमजीत ज्या विवक्षित नाटकांचा उल्लेख केला जातो त्या अवधारणाच्या नाटकांचा निर्देशाच मराठीत पथनाट्य या नावाने केला जातो. 'रस्त्यावरचे नाटक' आणि 'मुक्तनाट्य' या नावांनीही क्वचित पथनाट्य हा नाट्यप्रकार ओळखला जातो.

पाण्यात्य नाट्यविश्वामध्ये फार पूर्वीपासून पथनाट्ये सादर केली गेली आहेत. भारतीय भाषांमध्येही किमान मागील पंधरा-वीस वर्षांपासून पथनाट्ये केली जाऊ लागली आहेत. बंगाल, गुजरात, तामिळनाडू, ओश्ह्रप्रदेश, आसाम, कर्नाटक, मध्यप्रदेश इत्यादी प्रांतांमध्ये ही पथनाट्ये केली जातात. दिल्लीमध्येही अशी नाटके केली जातात.

बंगाली राघूमीवरील थ्रेष्ट विद्रोही नाटककार उत्पल दत यांचे नाव भारतीय प्रथनाट्याच्या संटर्भाव सम्मानाते घ्यावे लागते. परिवर्तनवादी चलवळीशी घनिष्ठ नाते आपल्याने उत्पल दत यांनी राजकीय, आर्थिक आणि सामाजिक शोषणाची दाहक चित्रे आपल्या पथनाट्यांमधून सादर केली. वेगवेगळ्या देशांमध्ये झालेल्या क्रांत्यांमधून त्यांनी आशयसूत्रे घेतली आणि अत्यंत प्रभावीपणे त्यांचा आविष्कार केला. 'अंगार' हे पथनाट्यक आणि त्यांची इतरही नाटके अशाच विद्रोही जाणिवेचा आविष्कार करतात. 'जुलूस', 'शिळ्वी बातमी' या बादल सरकारेच्या पथनाट्यांचेही बंगालमध्ये अनेक प्रयोग घाले.

आसामी नाट्यविश्वातही पथनाट्ये प्रचलित असून त्यांना लोकप्रियताही लाभलेली आहे. बाय, जन्म ही हिमेद बारथाकूरची पथनाट्ये आसामी धाषेत सुप्रसिद्ध आहेत. कलाजयासारखी अत्यंत प्रभावी पथनाट्ये केरळात, लीलावतीसारखी पथनाट्ये मद्रासला, 'काढी थ माये'सारखी पथनाट्ये कर्नाटकात केली जातात. 'तेरी मेरी कहानी'सारखी पथनाट्ये मध्यप्रदेशात, तर 'दहेज का दानव' व 'जागीने जाऊ तो'प्रमाणे अनेक पथनाट्ये गुजरातेत प्रसिद्ध आहेत. नायिकाभेद, व्ही. ऊरीक मेनहोफ, परदा परचम, मुऱ्ऱे देवी मत बनाओ, औरत और धर्म, परिवार की गाडी, चूप रहो, चूपचाप सहते रहो, यही हमारा धर्म हे, औरत, ओम स्वाहा ! अशी अनेक पथनाटके हिंदीतून सादर केली जातात.

पराहीपण्येही मुख्यले अंबेडकरी रंगभूमीशी संबंधित विविध नाट्यसंथा आणि स्त्रीमुळी चळवळीशी संबंधित काही संस्था पथनाट्याचे प्रयंत सातत्याने करात असतार. पथनाट्य जनतेच्या उताराशी निगडीत

पाश्चात्य पथनाट्ये, बंगाली पथनाट्ये या मागाने महाराष्ट्रात मुख्यले पथनाट्याचे चळवळ आली, तरी मुळात पथनाट्य जन्माला कसे आहे असेल या प्रमाणे उत्तरायला हवे. पथनाट्याचा जन्म जनजागरणाशी, जनतेच्या उठावाशी निगडीत आहे. मागल्या एक-दोड शतकामध्ये जगात देशोदेशी क्रांत्या झळ्या. ठिकठिकाने मानवे हक्कांसाठी प्रबोधनाचे प्रयोग झाले. जगभर सामान्य जनता एव उठावे तशी यायासाठी उठली. दलित-पीडितांच्या एकजुटी झाल्या. उपेक्षित स्त्री मोर्चात ओढले गेले औसाडीतोल मुके पडसाद चेतवले गेले. अन्यायप्रस्त मानवता माणुसकीसाठी घडकलेल्या आगीत सामोल झाली. अस्मितेसाठी मुठी बळू लागल्या. देशोदेशी क्रांत्या साकार झाल्या. या उठावांसाठी आणि क्रांत्यांसाठी हाव्या शळीच्या विविध प्रचारयंत्रणा रात्रंदिवस रावत असत. गल्लीबोळातून, झोपड्यांमधून, उगाशी वस्त्यांमधून आणि अभावप्रस्तांच्या अंधान्या दन्याखोन्यांतून या प्रचारयंत्रणा क्रांतीच्या प्रेरणा वाटत फिरत होत्या. थिएटरशी वा नाट्यगृहाशी जखडलेले नाटक नाट्यगृह सोडून घरील मोहिमेत सहभागी होऊन शकत नव्हते. नाटक हा सामृहिक जीवनदर्शनाच्या आस्वादाचा एक प्रभावी प्रकार आहे. दृश्य आणि श्राव्य असे दुधारी सामर्थ्य त्यात आहे. पण नाट्यगृहाला बांधलेल्या प्रस्थापितांच्या नाटकाला घालता येत नाही. 'चरत भिक्खुवे चारिकं बहुजनहिताय बहुजनसुखाय' या प्रतिज्ञेचा उजेड घेऊन त्याता फिरता येत नाही. नाट्यगृहाचे भाडे, नेपथ्याचा खर्च, मेकअपचा खर्च, नाटकाच्या जाहिरातीचा खर्च असा अफाट खर्च या नाट्यगृहाशी बांधलेल्या नाटकाचा होता. असे हे खर्चिक नाटक पाहायला सामान्य माणसाला त्याची गरिबी पटवानगी देऊ शकत नव्हती. त्यामुळे नाट्यगृहातोल नाटकाचा प्रेक्षक प्रस्थापितच होता आणि अपरिहार्यपणे या प्रस्थापित पांढरपेशांच्या जीवनाशीच हे नाटक संबंधित होते. या साधनवंत समाजाची गरज केवळ चार घटका रंजनाची वा विंगुळ्याची असते. म्हणजेच ही प्रस्थापित, निस्तेज रंगभूमी जनसामान्यांच्या दृष्टीने निरर्थकच असते. त्याचे तिथे काहीही नसते. उलट ती रंगभूमी त्याच्या मनातील परिवर्तनाच्या प्रेरणा मारण्याचे कार्य तेवढे करीत असते. त्याला जाणिवांची धार बोवट करणारा बहुलोरोफार्मच देत असते. त्यामुळे नाटकाचे जनसमृद्धाशी संवाद साधण्याचे सामर्थ्य घेऊन, प्रस्थापिताचे क्रांतिमारक जाणीवाविष्ण आणि प्रयोगाशी निगडीत सर्व खर्चिकपणा वगळून काही कार्यकर्ते नट परिवर्तनाच्या चळवळीत उतरले. पथनाट्याचा शोध त्यांना या प्रक्रियेत लागला.

नाटकाने नाट्यगृह सोडले, परिवर्तनाच्या वा क्रांतीच्या प्रक्रियेत त्याने उडी घेतली आणि नाटक पथनाट्य झाले. ते मुक्त नाट्य झाले, ते रस्त्यावरच्या चावनांसाठी रस्त्यावरचे नाटक झाले. पथनाट्याच्या या जन्मप्रक्रियेने त्याचे स्वरूपही निश्चित झाले, पथनाट्याला

पथनाट्याचा एकांका कोपरा (Street Corner Play), साहित्य संमेलनाचे उपकर, वाजवाळीच्या सधेये स्थळ, बसस्टेशन, रेल्वेस्टेशन अशा ठिकाणी ट्रूक, हातगाडी विना एकांकी उंचवट्याची जागा हेरून पथनाट्य केले जाते.

पथनाट्याची संहिता असावी की नसावी, हा वादाचा मुद्दा आहे. काहींना वाटते की आसावी, काहींना वाटते नसावी. अनेक पथनाट्ये संहितेनुसार केली जातात हे खोरे आहे. त्यामुळे विस्कळीतपणा, पालहाळ, भरकटलेपणा या गोष्टी टाळता येतात. प्रयोगाला गोष्टीतपणा देता येतो. पण पथनाट्ये संहितेशिवायही सादर केली जाऊ शकतात, आणी आपलाने सांगितले जाते. संहितेशिवाय पथनाट्य सादर केले जाणार असेल तर त्याचाची पुढीलप्रमाणे दक्षता घ्यायला हवी. पथनाट्यातून मांडावयाचा प्रश्न नटांपुढे त्याचीलवार मांडला जायला हवा. घटनांची आशयानुवर्ती सेंद्रिय आकृती नटांनी निश्चित घास घ्यायला हवी. कोणता परिणाम करून थांबायचे तेही ठरवायला हवे. यामुळे प्रेक्षक, त्याचा सांस्कृतिक स्तर, त्यांची भाषा, त्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी, त्यांची सामूहिक नेणीच या गोष्टीचा विचार करून नटांना नियोजित आशयसूत्राच्या अभिव्यक्तीचा बाज घटलता येईल. त्यामुळे संबाद निःसंदर्भ होण्याचा धोका टळेल. यासाठी नटमंडळी त्या त्या प्रश्नाच्या संदर्भातही चांगली जाणकार असावी लागतील. आशयसूत्राची एकेक पावळी प्रभावीपणे उमलवीत नेण्याची जबाबदारी या नटांवर राहील. प्रश्नाची जाण, गोष्टादशसंघी आणि अभिनय या त्रिगुणांचा मेळ नटांमध्ये जमणे शक्य असेल तरच संहितेशिवाय पथनाट्य करण्यात अर्थ आहे. अर्थात हे शक्य झाले तर त्या प्रयोगाला त्या त्या खेळच्या नवनव्या संदर्भात निर्मितीच्या दृष्टीने भरपूर वाव असल्याने खूपच जिवतपणा येण्याची शक्यता आहे. वरील तीन गुण नसले तर मात्र पथनाट्य दिसाळ करण्यापेक्षा नटांनी संहिता वापरणेच अधिक योग्य होईल.

संजादांची भाषा पुढीच्या प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारी असावी. प्रेक्षकांच्या परिवयाच्या वा लोकगोतांच्या चालीवर रचलेली व नाट्याशयाला प्रभावी करणारी गाणी पथनाट्यात घातली जातात. विविध लोकनाट्यप्रकारांची तेही वापरली जातात. पथनाट्याचा प्रेक्षक पथनाट्याने खेचून आणायचा असतो. त्याला त्याने खिळवून ठेवायचे असते. त्यामुळे नाट्यात संथपणा चालत नाही. पथनाट्य हे चक्रीवादक्षासारखे असावे लागते. परिणामाचा एकेक मजला सर करीत त्याने चढायचे असते. क्वचित काही भिस्कांच्या अद्दाना इजा पोचविणारे नाटकही या नटांना त्या प्रेक्षकांच्या काळजापर्यंत भाषाव पोचवायचे असते. एका पथनाट्यात एकच नट एकाहून अधिक भूमिका करू शास्तो. उर्मट, लाचार, मप्रूर, अगतिक, शोपक-शोषित, प्रतिगामी, अंधश्रद्ध, बंधमुक्तीसाठी सहफडगारा, विद्रोह दडपून टाकणारा, विद्रोही असे नाना प्रकृतीचे प्रतिनिधी प्रेक्षकांपुढे अभावीपणे सादर करण्याचे कार्य नटांना करावे लागते. निश्चित संहितेअभावी हे जमेल का? जमेलही! कारण सामान्यत: पथनाट्यातील नट हा व्यावसायिक वा प्रायोगिक का?

रंगभूमीवरचा नट नसतो. तो कार्यकर्ता असतो. क्रांतिप्रशिळेचा एक अस्थव असते. मराठी रंगभूमीच्या प्रारंभीच्या काळात नटांना संवाद तर मिळत नाही. सूत्रधानाट्यकविता महणत असे आणि नाटकातील पात्रे आपले संदृढ ऐनवेळी इवीत आणि महणत. तसेच पथनाट्यातही होऊ शकते. अवतीभोवतीच घडामोडीबीत मार्मिक कॉर्पेटस संहितेअभावी सहज शक्य होतात. पथनाट्य जिवळ होण्यासाठी याची गरज असते. अर्थात नटांमध्ये तेवढी कुवत असेल तरच हे अग्निरित्य करायला पथनाट्यातील कलावंतांनी घजावे.

कार्यकर्त्या नटांचा संच कुठेही गेला तरी तो पथनाट्य करू शकतो. त्याला प्रकाशयोजनेची गरज नाही. कुठल्या नेपछ्याची, वेषभूषेची गरज नाही. मेकअपची गरज नाही. प्रसंग वा प्रवेशपरत्वे कपडे बदलण्याची गरज नाही. कार्यकर्ते नट अंगावर असतील त्या कपड्यांनिशी उधे राहतात आणि भांडवलदार, र्हम्पंडित, मंत्रे, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान, गरीब, भिकारी अशा सर्व प्रकारच्या — अन्यायकल्पांपासून तो सर्व प्रकारच्या अन्यायपस्तांपर्यंतच्या — भूमिका उभ्या करतात. पथनाट्यातही मानवी जीवनाचेच नाट्य साकार होते. पथनाट्य हे नाट्य आहे आणि त्यात नाट्यकलेचा प्रकार बाहायलाच हवा. पण पथनाट्यातून त्याच्या जन्मप्रयोजनानुसारच मांडले जातात ते मूर्तिभंजनपर अनुभव. पथनाट्य उधे असते ते व्यवस्थेच्या विरोधात. असे असले तरी पथनाट्य प्रचारी होऊ न देण्याचे कलासामर्थ्य नटांजवळ असावे लागते. पथनाट्याला प्रचारी होऊ न देता प्रचार साधणे हे पथनाट्याच्या कलाशैलीचे वैशिष्ट्य असते. जनजागरणाची स्पष्ट भूमिका घेऊन प्रयोग सुंदर करून दाखविण्याची करामत पथनाट्य कलावंतांना करायची असते. आपल्याला अभिप्रेत जाणिवेची दिशा जनमानसावर प्रभावी अभिनयाद्वारे किती प्रमाणात ठसली यावर पथनाट्याचे नाट्यसौदर्य अणि जीवनदर्शनसामर्थ्य अवलंबून असते.

पथनाट्याचे नाते पाञ्चाल्य स्ट्रीट प्लेशी सांगण्यात येत असले तरी, मराठी पथनाट्यकारांनी पाञ्चाल्य बारशापेक्षाही मराठी तमाशाच्या रंगभूमीचा वारसा स्वीकारणेच हिताचे होईल. जीवनातील नाट्य ही तमाशाची रंगभूमी काहीशी पथनाट्याच्या पद्धतीनेच व्यक्त करीत होती. तिच्या जाणिवेला मर्यादा होत्या. पण मेक-बिलीवृहची वा आधास निर्मितीची अफाट शक्ती तमाशामध्ये होती. नेपथ्य नव्हते, प्रकाशयोजना नव्हतो. मराठी पथनाट्यकारांनी तमाशाचे हे जनजीवनाशी असलेले नाते लक्षात घेण्याची गरज आहे.

पथनाट्याला स्वत्वाचे बंधन नाही. तमाशा व पथनाट्य या दोन नाट्यप्रकारांमध्ये कलापथके व जलसे येतात. पण कलापथके आणि जलसे यांच्यापेक्षाही पथनाट्य हा साधनवंचितांच्यासाठी अत्यंत प्रभावी असा कलाप्रकार आहे. नाट्यसौदर्याची प्रभावी अभिव्यक्ती करीत हा नाट्यप्रकार श्रेष्ठ जीवनसौदर्याच्या अभिव्यक्तीची ही दिशा प्रेक्षकांच्या मनात चेतवतो.

आंबेडकरी चळवळीने सुमारे तपापूर्वीच पथनाट्याचे सामर्थ्य प्रकट करायला

पुराणात नेही स्त्रीमुक्ती भालवलीतील अनेक संस्थांही प्रभावी पथनाट्ये करात आहेत. भागातील अशा आदिवासीनी, भटक्या-विमुक्तांनी, ग्रामीण भागातील परिवर्तनाच्या घटवलीनी, देवदसी-संशया यांच्या मुक्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या चळवळीनी यांतातील चीर मारा घरणे मोर्योचे व हिताचेही आहे.

महाराष्ट्रातील पंथर थिएटर, दलित रंगभूमी, मुक्तकला नाट्यसंस्था, नवचैतन्य भवानी, महाराष्ट्र शैक्षिकीयोथी आमाडी, मुंबईची स्त्रीमुक्ती संघटना, पुण्याचे दलित क्रांती भवानी, नवोत्त्वाचे प्रयोग या संस्थांशिवाय औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती अशा भवानी, तिळकाच्या संस्था पथनाट्ये करतात. प्रभाकर दुपारे, कमलाकर डडाट, श्रीपाद भवानी, शिवाजी भवानी, संवय जोने, अमर रामटेके, अरविंद विश्वनाथ, प्रा. विलास भवरे, रमेश भवानी, आमाडी नजाहत (सबसे सस्ता गोशत), रूपा कुल्कर्णी, अधिचल धिकार, टेक्सास नाट्यावाद, शिल्प मुद्रिकर, विद्युल शिंदे, शारदा सोंदे, ज्योती महापसेकर, घर्मेश भवानी, गृहीत रामटेके अशा शेकडो लेखक-कलावंतांनी पथनाट्याला महाराष्ट्रात नेही भेली आहे. महाराष्ट्रातील सांस्कृतिक हालचाली लक्षात घेता पुढल्या काळामध्ये यी पथनाट्याची घडवठ फार मोठी अन्वर्धक घटना ठरण्याची शक्यता आहे. पथनाट्य याच माराठी नाट्याचा प्रमुख आणि मौलिक प्रवाह ठरण्याची शक्यता आहे.

२३ : प्रयोगशीलता आणि मराठी साहित्य

साहित्याच्या क्षेत्रात अधूनमधून नव्या प्रवृत्ती निर्माण होतात. प्रयोगशीलता ही साहित्याच्या क्षेत्रातील एक अत्यंत महत्वाची प्रवृत्ती आहे. १९४५ नंतरच्या मराठी साहित्यात अनेक नव्या प्रवृत्ती जन्मल्या आणि प्रयोगशीलता या प्रवृत्तीलाही मुररण आले असले तरी, प्रयोगशीलता ही प्रवृत्ती १९४५ नंतरच्या काळात जन्माला आली असे म्हणता येत नाही. साहित्याच्या जन्मावरोवर ही प्रवृत्ती जन्माला आली असे म्हणण्यापेक्षा मुळत साहित्य हा मानवी मनाने केलेला प्रयोगच होता. हा प्रयोग एका प्रयोगशील मानसिकतेच्या पोटीच जन्माला आला होता, असे म्हणणेच अधिक रास्त दोल.

अर्थात प्रयोगशीलता हा मानवी प्रतिभेदा स्वभाव आहे. प्रत्येक मानवी प्रतिभा प्रयोगशील नसते. एखाद्या विशिष्ट कालखंडातही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या प्रतिभानाच प्रयोगशीलता हा साहित्यक्षेत्रातील दुर्मिळ स्वभाव प्राप्त झालेला असतो. काही काही कालखंड असे असतात की, ज्यांना एकही प्रयोगशील प्रतिभावंत लाभलेला नसतो. असे कालखंड साहित्याचा भूखंड वाढवीत असतात. साहित्याच्या केवळ क्षेत्रफल्याची लांबी-रुंदी ते वाढवीत असतात. साहित्याची खोली आणि उंची वाढविण्याच्या कर्तव्यारीवर त्यांना हक्क सांगण्याचे घनीपण लाभलेले नसते.

जे साहित्य प्रयोगशील नसते ते गुणवत्तेने चांगले वा उत्तम नसतेच असे म्हणता येत नाही. नवनवे प्रयोग साहित्यात होतात. हे प्रयोग साहित्यसंस्कृतीचा भाग होऊन जातात. कालांतराने त्या विवक्षित गोष्टीमागील प्रयोगपण विसरले जाते. त्या गोष्टी वाढ्याचीन संस्कृतीच्या नित्य जगण्याचा भाग होऊन वसतात. नवनवे प्रयोग न करण्याचा प्रतिभाना वाढ्याचीन संस्कृतीत दृढमूल झालेल्या व मुळातील प्रयोगपणाची मुद्रा मिटून गेलेल्या अनेक समर्थ गोष्टीची मदत मिळत असते. प्रयोगपण पुसून गेलेल्या प्रयोगांच्या खालीवरच याही साहित्यकृती उच्चा राहत असतात. या साहित्यकृतीना अर्थातच 'प्रयोगशील' हे विशेषण लावता आले नसले तरी त्या उत्तम साहित्यकृती नसतातच असे म्हणता येत नाही. या अर्थाते प्रयोगशीलता हा साहित्यकृतीच्या श्रेष्ठत्वाचा एकमेच आणि अंतिम निकष मानणे गैर ठरते. अनेकदा फसलेल्या प्रयोगशील साहित्यवृत्तीपेक्षा प्रयोगशीलतेचा स्पर्शही न लाभलेल्या साहित्यकृती थोर महणून मान्यता पावतात. अर्थात फसलेल्या प्रयोगशील साहित्यकृतीचे साहस या साहित्यकृतीची, अपेक्षी का होईना, पण

साहित्यात नवता किंवा निराकेपणा जन्माला घालण्याचे जे प्रयत्न काही महान् वर्षांनंतरून होतात त्या प्रयत्नाना प्रयोग म्हटले जाते. असे प्रयत्न वाढूमयात सतत उत्तरी भारतात मुण्डून प्रयोगशीलतेवर विशिष्ट काळाचीच मालकी असते असे उत्तरी भारत नाही. वर महटल्यानुसार प्रयोगशीलता हा स्वभाव काही प्रतिभानाच उपर्यात आहात. ‘नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञा प्रतिभा’ असे हेमचंद्र म्हणतो तेव्हा आणि उपर्यातीली ‘भृष्णवस्तुनिर्माणक्षम’ असते असे अभिनवगुप्त म्हणतो तेव्हा ही साहित्यात उपर्यात आहात पालणाऱ्या प्रतिभेद्या या प्रयोगशील स्वभावाचाच निर्देश होत असतो. उपर्यातीली अपूर्ववस्तूची निर्मिती हा प्रयोगच असतो. साहित्यातील प्रयोग उपर्यातीलीला नवी पावले टाकण्याचे बळ देत असतात. इतर साहित्यकृतीची सामर्थ्ये म्हणून येणाऱ्या या साहित्यकृतीला प्रयोगशीलता मौलिक असे पृथगात्मतेचे महिमान खाली करत देत असते. परंपरेत नसलेल्या सौंदर्यगुणांची उपस्थिती व काही विशिष्ट मुद्रांचे आभिनव या प्रयोगशील साहित्यकृतीत असते. अशा प्रयोगशीलतेच्या उपर्यातीचे साहित्य साहित्यातील खोली व ठंडीची बाटचाल करीत असते, प्रगतीच्या उपर्यात खोखाळीत असते आणि चालत असते.

‘आताच्या कुपणावरून
भीरला परून
उडूण करून
पितृधनबपला ही जाते,
नावत तेथे चकचकते
असुक आकृति तिस दिसती.’

ओळीमध्ये काय किंवा
‘नागरल्याविष भुई बरी,
असे किलो तरी,
पण शेतकरी
मनटी तेथे कोण वदा? —
हजारांतुनी एखादा!’

या ओळीमध्ये काय, साहित्यातील या नवतेच्या अपवाटभूत निर्मात्याचे आणि त्याच्या उत्तिभेदेच चित्र काढले गेलेले आहे. प्रयोगशील प्रतिभेद्या स्वभावच ज्ञाताच्या कुपणापलीकडे जाण्याचा, नांगरल्याविष असलेल्या म्हणजे पढीक जगिनोतून पीक विषयाचा असतो, या साहमालाच साहित्यात प्रयोगाची प्रक्रिया असे म्हणावला हरकत नाही.

साहित्यातील आवर्त आणि साकेतिकता यांच्याविरुद्ध प्रतिभावंताची बंडाची प्रतिक्रिया अहणजे प्रयोगशीलता होय. साहित्यातील या साचलंपणाला आणि मरगळीला

प्रतिभवंत जिवंत साहित्यनिर्मितीनेच उत्तर देतो. हे उत्तर स्थित्यंतर जन्मला घालत असते. हे स्थित्यंतर केवळ वरवरचे नसते. ते मूलगामी गणि मूल्ययुक्त असते. हे स्थित्यंतर नवतेने भारावलेले असते. प्रयोगशीलता जन्माल घालते ते साहित्यातील मूल्ययुक्त परिवर्तन! हे रुक्क्लेल्या वाटांवरून घालत अंतर कापणे नसते. हे नव्या-निराळ्या दिशेने झेप घेण्याचे साहस असते. प्रयोगशीलता हे साहित्यानवा दिवळ जन्माला घालणाऱ्या स्वभावाचे नाव असते.

बदललेल्या जीवनवास्तवाची नवी-अधिक अर्धवान व सत्ये रचनापद्धतींनी व्यक्त होऊ शकत नाहीत. एखादा प्रतिभेला आपली 'अपूर्व वस्तु' अभिव्यक्त करण्यासाठी 'अपूर्व रचना' पद्धतीची प्रकपणे निकड भासते. 'पूर्व रचनात्वे' त्याला त्याच्या हेतूच्या संदर्भात मृतवत् बाटत असतात. यावेळी अपूर्व वस्तूचा अपूर्वपणा लाच्या सर्व कडांसहित व्यक्त करण्याच्या शोधप्रक्रियेत अपूर्व रचनातंत्राच शोध कलावत घेतो. या घडपडीत प्रयोगशीलतेचा जन्म होतो. जीवनानुभव घेण्याचे आणि ते अभिव्यक्त करण्याचे काही संकेत साहित्यात रुढ झालेले असतात. जिवंतपणा जन्माला घालण्याची शक्ती हे संकेत गमावून बसलेले असतात. प्रयोगशीलता वरील दोन्ही वा निदान एक क्षेत्रातील मृतवततेविरुद्ध बंड साकार करते. प्रयोगशील प्रकृती वरील दोन्ही क्षेत्रांशी संबंधित असली तरी ती स्वच्छंदतावादी प्रवृत्तीला एकाअर्थी समकक्ष अशी असते. 'पूर्व'पेक्षा ती 'अपूर्व'ला घ्येय मानते. जुन्यापेक्षा नाविन्याला ती जवळ करण्याचा प्रयत्न करते. प्रेतवततेऐवजी जिवंतपणाची ती आराधना करते. जुन्या नियमांची गुलामी पल्करण्यापेक्षा नव्या प्रवाहित्वाची ती जननी ठरते.

अर्थात साहित्यात अनेकदा असेही घडते की नव्या जीवनदृष्टीमुळे साहित्यकाला नव्या आशयाचे, नव्या जीवनसत्याचे 'अपूर्व' गवसते. द्याच्या अभिव्यक्तीसाठी तो अपूर्व रचनातंत्राचा शोध घेतो. हे नेहमीच सहज घडते असे नाही. अनेकदा जाणीवपूर्वक आणि जिकिरीने साहित्यिकाला त्याचा पाठ्यपुस्तक करावा लागतो. याही अंदारातल्याच उड्ड्या असतात. हीसुद्धा पुढल्या अथांग काळोखाशी आणि पर्यायाने मागल्या अथांग निजींवितेशी त्याला द्यावी लागणारी झुंजच असते. पण साहित्यक्षेत्रात असेही घडते की नवा आशय — नवे जीवनसत्य रुढ रचनातंत्रातूनही व्यक्त केले जात असते. रुढ रचनातंत्राच्या अर्थाभिव्यक्तीच्या कक्षा कमी-अधिक प्रमाणात नव्या जीवनसत्याच्या संपर्काने झाल्याबून निघत असतात. बच्याचदा नवा प्रयोगशील अनुभव नसतानाही साहित्यिक नव्या रचनातंत्राचा अवलंब करीत असतो. अशा वेळ्यांनी हे रचनातंत्र स्वनिर्मित असण्याऐवजी आयात असण्याचीच शंभर टक्के खात्री असते.

नव्या जीवनसत्याच्या अभिव्यक्तीच्या गरजेतून नवे रचनातंत्र शोधले जाहत असेल तर या प्रकारच्या प्रयोगाला सप्रयोगक प्रयोगशीलता म्हणायला म्हात्यवाय नाही. पण अशी कोणतीही गरज नसताना हौस म्हणून वा फैशन म्हणूनही प्रयोग केले जातात. आटलेच्या गरजेच्या रेट्याने नवे प्रयोग जन्माला येतात. हौसेच्या रेट्याने इतर ठिकाणी उपलब्ध

ज्ञानलेले प्रयोग आयात केला वा दत्तक घरतल जातात, नव्या जीवनसत्याच्या गरजातून साकार होणारे प्रयोग झाडाला येणाऱ्या फांद्या-पाना-फुलांइतके अपरिहार्य असतात, ते युक्तिम वाटत नाहीत, बाहेरून आणलेले प्रयोग हे वाढेने केलेल्या गर्भारपणाच्या वा संकुरणाळेपणाच्या सोगासारखे असतात.

नवी जाणीव आणि तिच्या पोटी जम्माला आलेले नवे जीवनसत्य प्रतिभेद्या साहित्यावर जमा नसतानाही काही साहित्यिक प्रयोग करतात. असे साहित्यिक साहित्यकृतीला केवळ रूप वा केवळ रचना मानीत असतात. नव्या जीवनसत्याचा साहित्याशी असलेला संबंध त्यांनी तोडून टाकलेला असतो. हे त्यांच्या आकृतिभक्त इतिहासाशी अर्थात सुसंगतच असते. 'कौशल्य मोठे रचनेत आहे' एवढोच त्यांची साहित्यकृतीसंबंधीची धारणा असते. 'आकृती' हीच त्यांच्यासाठी साहित्यातील "महात्मता" असते, कलेतील कैचल्य असते. असे आकृतिवादी साहित्यिक केवळ रचनेशी-आकृतीशी संबंधित प्रयोगांची आयात करीत असतात. नवे प्रयोग जम्माला साहित्याची कुवतही त्यांच्यात नसते आणि ती त्यांची गरजही नसते. त्यांच्या साहित्यनिर्भितीच्या प्रक्रियेत प्रयोगाची अटलता कधीच नसते. त्यामुळे प्रयोगाची समाजवारी करणे, प्रयोगाची उचलेगिरी करणे वा प्रयोग दत्तक घेणे या गोष्टी त्यांच्यासाठी पूरेशा असतात.

आकृतिनिष्ठ प्रयोगशील स्वभाव ही नकोशी पण अटल बस्तुस्थिती असते. ती प्रक्षापा प्रश्नासारखी साहित्यविश्वाला भेडसावणारी वा अनेकदा चकवणारी बस्तुस्थिती असते. हा स्वभाव एक अत्यंत नमुनेदार स्वभाव असतो आणि तो विवक्षित सामाजिक इतरातील सेखकाचा स्वभाव असतो. जीवनाच्या गतीकडे जाणता-अजाणता, बहुधा जाणताच, या स्वभावाने पाठ फिरविलेली असते या स्वभावाच्या गटाचे भूतकाळीतील ज्ञा समाजवास्तवात उत्कृष्ट हितसंबंधन झालेले असते. त्या भूतकाळीन समाजवास्तवाला हा सेखक सामाजिक नंदनवन मानत असतो. तो त्यांच्यासाठी खास विसाव्याची जागा असते. नित्से मानतो त्याप्रमाणे, नीती दोन प्रकारची असते. एक प्रभूची (Masters) नीती, दुसरी दासांची (Slaves) नीती. या दोन नीती परस्परविरोधी हितांच्या निर्दर्शक असतात. योग्यायोग्यतेसंबंधीच्या, चांगल्या-वाईटासंबंधीच्या त्यांच्या समजुतीही खिन असतात. हा हित-विप्रह असतो. वरील दोन नीतीपैकी एका नीतीचा म्हणजे एका ज्ञानाच्याही नीतिधारक वर्गाचा नाश करणे किंवा दोन्ही नीतीचा म्हणजे वरील दोन्ही नीती ज्ञानाच्या वर्गाचा आणि त्यांच्या नीतींचा समन्वय करणे हे दोनच पर्याय असतात. काही ज्ञान वरीलपैकी कोणत्या तरी एका पर्यायाचा अवलंब करीत असतात.

तेळा प्रभूच्या नीतीचा अवलंब करणारा साहित्यिक त्या नीतीचा अवलंब, त्याचे हित त्यात दृहले असल्याने करतो. त्या नीतीबाहेर गेलो तर आपल्या व्यक्तित्वाचे मुराखित घेणार घरपून जाईल असे या साहित्यिकाला वाटते. मनाने तो त्या भूतकाळीन नंदनवनाचा नागरीक असतो. त्या नंदनवनाचा पक्ष घेऊनच तो साहित्यात लढत असतो.

हे नेटनवर प्रभुवार्गाच्या नोंतीचे असते. समाजात चाललेल्या शिवर्तनाशी लला नाते जोडावेसे वाटत नाहे. नव्या समाजाच्या रचनेसाठी प्रत्यक्ष समाज जे प्रयोग चाललेले असतात त्या प्रयोगांना हा आकृतीनिष्ठ प्रयोगशील साहित्यिक तंत्र मानीत असतो. या अर्थाने तो भूतकालीन, न्हासशील संस्कृतीचा (Dying culture) सभासद असतो. या आकृतिवादी लेखकांची साहित्यातील नैतिकता 'आकृती' ही असते तर जंवनातील नैतिकता प्रभूंची असते. त्यामुळे तो साहित्यातील रचनेच्या प्रयोगाचा पुरस्कार करीत असतो आणि साहित्यातील विशुद्धत्वाच्या बँनरखाली हा साहित्यिक परितंत्राच्या तत्त्वप्रणालीना प्रकट वा छुपा विरोध करीत असतो. हा लेखक अंगीकारतो ने प्रयोग न्हासशील-पतनशील असतात आणि जीवनसत्याच्या-अपूर्वाच्या रेट्याने जे प्रयोग झुंज देत एखादा साहित्यिक निर्माण करतो, ते विकासशील-प्रगतिशील प्रयोग असतात. प्रयोगशीलता ही एक प्रवृत्ती आहे. प्रयोगाच्या नावाखाली एखादा साहित्यिक वा साहित्यिकांचा वर्ग स्थितिशीलतेचा छुपा वा प्रकट पुरस्कार करतो, तेव्हा प्रयोगशीलता ही प्रवृत्ती विकृतीत जमा होते. जेव्हा नव्या जीवनसत्याच्या रेट्याने ही प्रवृत्ती प्रयोग करते तेव्हा ती सुकृतीत जमा होते.

मराठी कवितेत इगालेले काही प्रयोग असे—

१. म. मो. कुंटे यांनी बोलीभाषेचा व उच्चारानुसारी लेखनाचा प्रयोग केला.
२. केशवसुतांनी मुक्तछंदसदृश रचनेचे प्रयोग, अक्षराणवृत्ते मात्रावृत्तांसारखी, जातीसारखी वापरण्याचे प्रयोग, नव्या रचनाजाती निर्माण करण्याचे व यमकांचे विविध प्रयोग, अनुभवाच्या प्रकृतीनुसार कडव्यातील चरणसंख्या कमी-अधिक करण्याचे प्रयोग आणि नवे शब्द, नव्या सप्रयोजक प्रतिमांचे प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी प्रत्यक्ष जीवनात चाललेला इहवादी, युद्धप्रामाण्यवादी आणि व्यक्तिस्वातंत्र्यवादी, समतावादी जीवनाचा प्रयोग कवितेत मांडण्यासाठी केले. सावरकरांनी वैनायक या मात्रावृत्ताचा प्रयोग केला. माधव ज्युलियनांनी मुधारक छंदाचा तर अनिलांनी मुक्तछंद, चितनशील दीर्घकाव्य, प्रश्नोभरस व दशपदी असे प्रयोग केले. मढेकर, करंदीकर, चित्रे, सुर्वे इत्यादी कवींनी केलेले प्रयोगही प्रसिद्ध आहेत.

मराठी कथेत हरिभाऊ आपटे, गो. ग. लिमये, दिवाकर कुल्ला, फडके, चोरषडे, कुमुमावती देशपांडे यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले. नंतरच्या काळात गंगाधर गाडगीव्यांनी आविष्काराचे वेगळे लावण्य प्रकट केले. संजाप्रवाहाचा त्यांनी यशस्वी प्रयोग केला. तलावातील चांदणे, काजवा, पावसाळी हवा या कथांमधून या तंत्राचा त्यांनी उपयोग केला. कथेतील प्रयोग करणारांमध्ये दिलोप चित्रे याचेही नाव महत्वाचे आहे. निवेदनाचे, भाषेचे आणि नव्या मनोविश्वाच्या दर्शनाचे त्यांचे प्रयोग लक्षणीय मानले जातात. कमल देसाई यांच्या 'काळा सूर्य' या आणि इतरही कथांमधून ही प्रयोगशीलता दिसते. योगिराज वाघमारे यांनी आजव्या जीवनातील ताणतणाव मांडण्यासाठी बातककथेची मूस वापरण्याचा प्रयोग केलेला आहे.

मराठी काढबरीत मनोविश्लेषणाचा व संज्ञाप्रवाहाचा अवलंब काहा काढबरीकारानी केला. विद्याम बेडेकर (रणागण), बा. सी. मढेकर (रात्रीचा दिवस), वसंत बांडेकर यांच्या 'घर', 'पंख व पोरका' या काढबन्या, 'लिलीचे फूल' ही गंगाधर गाहारीलोची काढबरी, 'कोंडुरा', 'रात्र काळी घागर काळी', 'त्रिशंकू' इत्यादी यांची लक्षणाच्या काढबन्या, 'कोसला' ही नेमाड्यांची काढबरी, 'काचापाणी' ही काढबरी आणि काढबन्या प्रयोगशील म्हणून मराठीत ओळखल्या जातात.

मराठी नटकांमध्ये तेंदुलकर, एलकुचवार, तोरडमल, सतीश आळेकर, खानोलकर, शांत कानेटकर इत्यादी नाटककार प्रयोगशील नाटककार म्हणून कमी-अधिक प्रमाणात भासाई जातात. न-नाट्य (Absurd Play) च्या प्रभावातून मराठी नाटकांमध्ये प्रयोग झाले, बेटे, आयनेस्को यांच्या प्रभावातून मराठीत न-नाट्याचे प्रयोग झाले. त्यामुळे मराठी नाटकांची चाकोरी बदलली. बटोल्ड बेशटच्या रंगभूमीवरूनही मराठी रंगभूमीने मराठी प्रयोग घेतले. 'एक शून्य बाजीराव', 'काळे बेट लाल बत्ती', 'बेळ्याचे घर उन्हात', 'सातता कोर्ट घालू आहे', 'घारीराम कोतवाल', 'महानिर्वाण', 'हुलवा', तसेच दलित भासाप्रवाल आणि स्त्रीमुक्तीची चळवळ यांनी सातल्याने केलेला पथनाट्याचा प्रयोग इत्यादी प्रयोग लक्षणीय आहेत.

आंबेडकरवादी कवितेने विद्रोहाचा अभिनव प्रयोग मराठीत यशस्वीपणे केला आणि मराठी कवितेची दिशा बदलली. तसेच आंबेडकरवादी साहित्यातील स्वकथने ताही गत्या जीवनसत्याचा आणि सचनातंत्राचा नवीन प्रयोगच आहे. विद्रोही कवितेने जसे मराठी कवितेस आपले स्वतःचे स्थान आपल्या अनोख्या जीवनसत्याने निर्माण केले, तसे ती स्वकथनांनी आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले आहे.

मराठीतील प्रभृत्या नैतिकतेचे निशाण मिरवणारांनी मुख्यत्वे आकृतिनिष्ठ प्रवाशीशीलतेचा आविष्कार केला. ही प्रयोगशीलता मुख्यत्वे आयात केलेली होती. वरील नैतिकतेचाहेरच्या लेखकांनी जाणीवनिष्ठ, मूल्यनिष्ठ प्रयोगशीलतेला जन्म दिला. यांच्यातीलप्रवाशी नव्हते. इथल्या मातीतून ठगवलेले होते. या प्रयोगांचे जीवनातील प्रवाशी नाते होते. अशा नात्यातून निर्माण झालेली प्रवींगशीलताच साहित्याला नव्हावोच्या दिशेने वेगाने घेऊन जात असते.

२४ : मराठी साहित्यातील रोगट प्रवृत्ती

साहित्यात मानवी प्रवृत्तीचा आविष्कार होतो. या अर्थाने मानव प्रवृत्तीचे ललित शब्दरूप म्हणजे साहित्य होय असे म्हणता येईल. मानवी मनाचा आणि प्रवृत्तीचा अखंड संबंध असतो. मानवी मन आणि प्रवृत्ती यांमध्ये नेहमीच काही संवाद-विसंवाद चाललेला असतो. कधी प्रवृत्ती मनापुढे पराभूत होतात, तर कधी मन या प्रवृत्तीपिकी एखाया प्रवृत्तीपुढे वा अनेक प्रवृत्तीपुढे मोदून पहते. प्रवृत्ती आणि मन यांच्यामध्ये नेह, तडजोड किंवा दूळ असे संबंध असतात. या सर्व नात्यांच्या उलाढाले मानवी मनाच्या विश्वात सतत चाललेल्या असतात.

विशिष्ट वेळी माणूस विशिष्ट पद्धतीने वागतो याचे कारण त्या त्या वेळचे मन आणि प्रवृत्ती यांच्यातील विशिष्ट संबंधांमध्ये ठडलेले असते. या प्रवृत्ती व्यक्तित्वाची घटना कार्यान्वयित करीत असतात. विचार, नैतिकता, स्मरण, संवेदन आणि विशिष्ट सामाजिक भान यांना या प्रवृत्तीमुळे दिशा मिळते. या प्रवृत्तीचा आशय व्यक्तिगत आणि सामाजिक अशा दोन्ही प्रकारच्या गरजांमधून निर्माण होतो. अनेकदा वरील दोन्ही गरजा एकरूप होउन जातात. व्यक्तिगत प्रवृत्ती आणि सामाजिक प्रवृत्ती यांच्यातील अंतर काही व्यक्तींच्या वा काही समाजगटांच्या बाबतीत खूप कमी होताना दिसते. कधी या अंतराचा पूर्ण लोपही होताना दिसतो.

शब्दात आणि शब्दाच्या भोवती जसा मूल्यार्थ उचंबळत असतो, तसा प्रवृत्तीमध्ये आणि प्रवृत्तीच्या भोवतीही मूल्यार्थ झागमगत असतो. प्रवृत्ती या मूल्याच्या प्रतिनिधीचे कार्य करीत असतात. कुठल्यातरी अंतरावर, दृश्य-अदृश्य रूपात असेल, पण जाणीव वा मूल्यवता प्रवृत्तीला आधारभूत असतेच. मूल्यमुक्त प्रवृत्ती संभवत नाही. मानवी व्यक्तित्व हे मुळात मूल्यांचेच बांधकाम असते, ते मूल्यांचेच वास्तुशास्त्र असते. त्या वास्तूतील प्रत्येक आविष्कार या मूल्यांनोच स्पंदित झालेला असतो. प्रवृत्ती ही मानवी व्यक्तित्वाच्या वास्तूने स्पंदित झाली असतेच. साहित्याला आपण व्यक्तित्वाच्या आविष्कार मानतो. व्यक्तित्व म्हणजे या प्रवृत्तीचे विलासवन, तेव्हा या अर्थाने ललित साहित्य म्हणजे मानवी प्रवृत्तीचे ललित शब्दरूप होय असे म्हणणे रास्तच आहे.

साहित्यात वेगवेगळ्या जाणिवांचा आविष्कार होतो. जाणिवा आणि नेणिवा यांच्यात नेहमीच शात्रुसंबंध असतो असे नाही. त्यामुळे आनेकदा किंवा अनेक

साहित्याचा साहित्यात नोणवाच वंभव घेऊनच जाणिवा साकार होत असतात. जाणिवा-जाणिवाचे सोयर अनेकदा जमते आणि नेणिवा अल्यंत मुक्तपणे जाणिवांसोबत ज्यात होतात, तर या अर्थने साहित्यात नेणीवगर्भ जाणिवा ज्यक होतात. साहित्यात वेगांगले प्रवाह असतात. हे प्रवाह म्हणजे विवक्षित जाणिवा-नेणिवांचे गटच असतात. युग अशा गटाच्या नेणिवेला सामूहिक नेणीव असे म्हणतो. जाणिवेत नेणीव गर्भितच आहे. अशा समाजाची सामूहिक जाणीवही असते. ही मामाजिक जाणीव नेणीवगर्भ वाणिहिक जाणीव नसते. या अर्थने विशिष्ट समाजगटाची सामूहिक जाणीव असते असे म्हणता येते. साहित्यात वेगवेगले प्रवाह साकार होतात याचा अर्थ साहित्यात या सामूहिक जाणिवा साकार होतात असा आहे. या सामूहिक जाणिवांच्या रंगांनी प्रवृत्ती रंगालेल्या असतात. विशिष्ट समाजगटाच्या विशिष्ट सामूहिक जाणिवेचे रंग विशिष्ट प्रवृत्तीना सागत असतात. कलह माजत असतात. धार्मिक कलह, जातीय कलह, वैचारिक कलह, प्रबोधनाच्या, क्रांतीच्या अनुषंगाने माजणारे कलह हे सामूहिक जाणिवांमधील ज्ञानाच्य असतात. त्या त्या सामूहिक जाणिवेच्या छावण्यांमधील, प्रवृत्तीमधील ते संपर्क असतात. साहित्यात समाज साकार होतो याचा अर्थ या प्रवृत्तीमधील संघर्षच साकार होतात असा आहे.

या प्रवृत्तीमधील काही प्रवृत्ती समाजाच्या व साहित्याच्या वाढीला, त्याच्या नैतिक उपनीला उपकारक असतात तर काही प्रवृत्ती विघातक असतात. समाजाला व साहित्याला कुळवणाऱ्या, खुंटवणाऱ्या वा एकाच ठिकाणी थांबवणाऱ्या या रोगट प्रवृत्ती असतात. साहित्याच्या निकोप वाढीला उपकारक उरणाऱ्या प्रवृत्तीना निरोगी प्रवृत्ती म्हटले जाते तर विघातक प्रवृत्तीना रोगट प्रवृत्ती म्हटले जाते.

मराठी साहित्यात काही निरोगी प्रवृत्ती आविष्कृत झाल्या आहेत आणि आजही होत आहेत, तर अनेक रोगट प्रवृत्तीचाही आविष्कार मराठी साहित्यात झाला आहे आणि होत आहे. इथे काही रोगट प्रवृत्तीचा तेवढा विचार करावयाचा आहे. या काही रोगट प्रवृत्तीची नोंद पुढीलप्रमाणे करता येईल. १. स्वप्नरंजनी प्रवृत्ती, २. पलायनवादी प्रवृत्ती, ३. पुनरुज्जीवनवादी प्रवृत्ती, ४. अस्लीलतेची प्रवृत्ती, ५. रूपवादी प्रवृत्ती, ६. दुर्बोधतेची प्रवृत्ती, ७. कृतार्थता प्रवृत्ती, ८. अर्थकृते प्रवृत्ती, ९. द्वात्यणी प्रवृत्ती, इत्यादी.

या प्रवृत्तीची संख्या कमीअधिक होऊ शकेल. काही प्रवृत्तीच्या सरहदी एकमेकीत मिसळलेल्या आहेत असेही दिसेल. एका प्रवृत्तीचा अंतर्भाव दुसरीत करता येईल.

या सर्व रोगट प्रवृत्ती एकाच सामूहिक जाणिवेच्या गटातून आविष्कृत होतील असे नाही, अनेक सामूहिक जाणिवांच्या एका व्यापक कुटुंबाच्या त्या प्रवृत्ती असू शकतात; पण हे सर्व कुटुंबच जीवनातील आणि साहित्यातील रोगटपणाच्या भक्तीत रंगलेले असते यात शंका नाही. पुढे काही प्रवृत्तीचे स्वभाव पाह.

स्वप्नरंजनी प्रवृत्ती ही साहित्यातील अल्यंत रोगट प्रवृत्ती असते. या प्रवृत्तीने मराठी साहित्याचे अतोनात नुकसान केलेले आहे. ही प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात मराठीत साकार

होते. चारण या रोगट प्रवृत्तीची पूजा करणाऱ्या लेखकांचा गही मोठा आहे ही प्रवृत्ती वाचवकाच्या मनाला वास्तवापासून दूर नेते. त्यासाठी वाचवके बालमन वरहणार नही याची काळजी ही प्रवृत्ती घेते. खोटी सुखे, खोट्या आशा, खेटी समीकरणे आणि खंटी स्वप्ने यांत ही प्रवृत्ती वाचकाला गुंगवून ठेवते. अध्यात्मातीर साक्षात्कार हे सप्तरंजनच आहे. मुक्तामाला-मंजुघोषासारख्या लेखनातून हीच रोगट प्रवृत्ती शिरजोर झालं आहे. ना. सी. फळके, नयन आचार्य, कुसुम अध्येकर, बाबा कटम, नी. ए. कुलकर्णी, चंद्रबांत काकोडकर, ग. दि. माडगूळकर, गो. नी. दांडेकर अशा अनेक लेखकांनी निर्माण केलेले साहित्य याच प्रवृत्तीत वसते.

पहिल्या प्रवृत्तीच्या सरहदीतूनच वाहणारी दुखी रोगट प्रवृत्तं म्हणजे पलायनवादी प्रवृत्ती होय. ही प्रवृत्ती परिवर्तनाचा प्रतिपक्ष लढवीत असते. त्या त्या समकालीन समस्यांपासून स्वतङ्गी दूर पलणारी आणि वाचकालाही किडन्ये करून पळवून नेणारी ही रोगट प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती वास्तवाच्या ढोक्याला ढोवा भिडवोत नाही. पुढल्या समस्यांना सामोरे जाणे तिला गैरसोयीचे वाटते. नाना बहाण्यांनी ही प्रवृत्ती समकालीन संघर्षापासून दूर पळते. संघर्षाची अनुपस्थिती या प्रवृत्तीला मनापासून आवडते. त्यामुळे आपल्या सोयीच्या, विसाव्याच्या जागेत ही प्रवृत्ती राहायला जाते. जो. ए. कुलकण्याच्या कथा, मठेंकरांच्या कविता, शरच्चंद्र मुक्तिबोधांची आध्यात्मिक कविता, पौराणिक कादंबच्या, नाटके या व अशाच इतरही साहित्याचा अंतर्भाव या रोगट प्रवृत्तीत करता येईल.

पुनरुज्जीवनवादी प्रवृत्ती ही समाजाला आणि साहित्यालाही परिवर्तनाकडे जोळ देत नाही. उच्चवर्णाचे, चिमणीच्या काळजाचे, आपल्याच खोप्याभोवती चिबचिव करणारे लेखक परिवर्तनाने मोठे व्याकुळ होतात. परिवर्तनाच्या नावाने यांच्या प्रतिभाना जांभया येतात. त्यांच्या वा त्यांच्या वर्गाच्या फायद्याची ही ढासळू लागलेली समाजरचना आणि मूल्यव्यवस्था पुन्हा मजबूत व्हावी यासाठी ते समाजातील परंपरावादी लोकांच्या भावडूया भावनांना आणि अंधश्रद्धांना कुरवाळणारे साहित्य निर्माण करतात. गंगाधर गाडगोळांची कथा, त्यांची समीक्षा आणि 'दुर्दम्य'मधून या रोगट प्रवृत्तीचा आविष्कार झाला आहे. बाळ कोल्हटकर, पु. भा. भावे, गो. नी. दांडेकर, रणजित देसाई यांचे साहित्य, 'पुरुष', 'कन्यादान'सारखी नाटके आणि पौराणिक साहित्य यांचा अंतर्भाव या गटात करता येतो.

अश्लीलतेची प्रवृत्ती हीसुद्धा साहित्याला अत्यंत घातक अशी रोगट प्रवृत्ती आहे. बच्याच प्रभागात अश्लील लेखन करणाऱ्या साहित्यिकांनी फ्रॉइंडचा सोयीचा अर्थ लावलेला आहे. देशकालपरिस्थितीप्रमाणे मानवी व्यक्तित्वाचे केंद्र बदलत असते. 'काम' हा काही व्यक्तित्वाचा चिरंतन सप्त्राट नवे. अनेक प्रवृत्ती व्हामाला पराभूत करून व्यक्तित्वाच्या सिहासनावर आरूढ होत असतात. फ्रॉइंडचे सांचातो, पण फ्रॉइंडचे नाव सांगत सत्यदर्शनाच्या नावाखाली स्त्री-पुरुषांमधील संवंधांचे अत्यंत ओंगळवाणे प्रदर्शन काही लेखक मांडतात. लोकरंजनासाठी ते स्त्रीच्या देहाचा बाजार मांडतात.

साहित्याचा खास व्याख्यात्यव बा प्राकृतिक नाकारर, बास, रुक्मिणी, शोभा देऊन वास्तवाची भूल पाडणारे हे वाढमय रोगट असते. माडखोलकर, दि. पु. चित्रे, गावळोहकर, कदम, घानोलकर, तेंदुलकर यांच्या काही साहित्याचा अंतर्भाव या प्रवृत्तीत होतो.

रूपवादी प्रवृत्ती रोगट यासाठी की, साहित्य म्हणजे रचना वा आकृती, असे भ्रम ती निर्माण करते. आशायाचे, जीवनदर्शनाचे महत्त्व पुसून टाकण्याचा घाट हो प्रवृत्ती घालते, त्यामुळे रचनाकौशल्य हाच वेदान्त साहित्यात प्रतिष्ठित होतो. साहित्य कसदार होणारेही पोकळ आणि ठंगदार होते.

जाणीवपूर्वक दुर्बोध लिहिण्याच्या प्रवृत्तीचे अलीकडचे प्रवर्तक मढेकर आहेत. फारसे काही न लिहिणारे लेखकही आपल्या लेखकपणाने समाधानी होतात तेव्हा वाईट घाटते. साहित्य हा शोध आहे, तो थांबत नाही. संतुष्ट न होता साहित्याने सतत खणत राहायला हवे असते. पण लगेचच कृतार्थ होण्याची वृत्ती ही अप्रगल्भपणाची आणि रोगट प्रवृत्तीच असते. पेशांसाठी प्रतिभेद्या बाजार मांडणे हे अनैतिक आहे. ते लेखकाचे शील भए होणे आहे त्यामुळेच अर्थकृते लिहिणे ही एक रोगट प्रवृत्तीच ठरते. शेवटी वरील सर्व प्रवृत्तीना पोटात घेणारी ब्राह्मणी प्रवृत्ती असते. धर्माची, परंपरांची, जाति-अहंकारांची, अथश्रद्धांची अफू चारून ही प्रवृत्ती लेखक आणि वाचक दोषांनाही रचनांच्या खेळात सहभागी चारून घेते. ब्राह्मणी लेखक हेच कार्य करतो. अवास्तव, रंजनी, पलायनवादी अशा सकळ वाढमयाचे निर्माण ही प्रवृत्ती करते. ब्राह्मणी समाजरचनेबद्दल शंका निर्माण होणार नाही असे निद्राप्रवर्तक वाढमय ही प्रवृत्ती निर्माण करते.

या रोगट प्रवृत्तीनी केवळ मराठी साहित्यालाच नाही, तर मराठी समाजालाही पोकळ आणि कृपण केले आहे.

२५ : ललित निबंध

स्वानुभवाची उल्कट गद्य अभिव्यक्ती म्हणजे ललित निबंध, अशा अभिव्यक्तेमागील प्रेरणा ही मानवी जीवनातील एक मूलभूत प्रेरणा आहे. या प्रेषेचा जन्म माणसासोबत झाला, या प्रेरणेचे कमी-अधिक फरकाने अनेक गद्य आविष्कार इग्भरच्या साहित्यसृष्टीत साकार झाले. लघुनिबंध, गुजगोष्टी, व्यक्तिचित्र, विनोदी निबंध, प्रवासवर्णनपर लेखन असे नाना प्रकारचे लेखन या मूलभूत मानवी प्रेरणेच्या पोटी जन्माला आले. या प्रेरणेची व्यापकता खोरे तर कक्षाहीन आहे. वेगवेगळ्या निमित्तांनी समृद्ध व्यक्तित्वाचा लेखक स्वानुभवाचे चितन आणि आविष्करण करतो. या प्रक्रियेमुळे स्वानुभव आपल्या अंगप्रत्यंगात भिनवून येणाऱ्या गद्यात लालित्य जन्माला येते. लालित्य म्हणजे सौंदर्यशक्ती, लेखकाच्या व्यक्तित्वानुसार, अनुभवाकडे पाहण्याच्या त्याच्या दृष्टीनुसार व अनुभवाच्या प्रकृतीनुसार या सौंदर्यशक्तीची वेगवेगळी रूपे गद्य वाह्यमयात साकार होतात. या अशा सर्व प्रकारच्या लेखनाला 'ललित गद्य' अशी व्यापक संज्ञा दिली जाते.

ललित गद्याच्या दरबारामध्ये ललित निबंध हा लेखनप्रकार अत्यंत मोलाचा मानला जातो. इतर अनेक गद्य आणि पद्य वाह्यप्रकारांच्या कक्षांशी लगट करीत हा ललित निबंध साकार होतो. ललित निबंधाला Prose Lyric किंवा Fine prose म्हटले जाते. गद्यातील भावगीत म्हटले जाते. याचा अर्थ ललित निबंध हा गद्यातीलही इतर लेखनप्रकारांपेक्षा काही बाबतीत जरा निराळा आहे. इतर गद्यवाह्यप्रकारांच्या तुलनेने त्याची प्रकृती कवितेकडे मोठ्या प्रमाणात द्युकत जाते. कवितेमध्ये चितनशील काव्य किंवा विचारकविता या संकल्पनांचा वापर केला जातो. विचारकवितेत उल्कट अनुभव असतोच, पण अनुभवातील विचारशक्ती ही बलस्थानी असते. विचारकवितेत केवळ भावानुभव नसतो, तर विचारानुभव असतो.

ललित निबंधाची जन्मकहाणी

मॉटेन (Montaigne) या फ्रेंच लेखकाने सोळाच्या शतकाच्या अख्येरीस स्वानुभवपर आणि मुक्त असा निबंध लिहिला. त्याला 'एसाय' (Essai) म्हटले गेले. विचार म्हणजे खोरे तर अनुभवाचेच निष्कर्ष असतात. हे निष्कर्ष अनुभवाचा संदर्भ यजा करून तार्किक संघटनेद्वारा मांडले की, वैचारिक निबंध जन्माला येतो आणि हेच निष्कर्ष अनुभवापासून वेगळे न काढता तार्किक संघटना यजा करून स्वानुभ्यावाच्या चित्रणाङ्कास

त्यात तो लालित निवृत्य अन्माला येता. मुख्यत मात्रन हा वयारका निवृत्यवर, त्यात तीनुम शास्त्रावर त्याच्या मनातील अनंत अनुभवांच्या गट्टनि त्याला न्याय मागितला जाताम त्याते या स्वानुभवाचे चित्रन आणि आविष्करण केले, त्यातून त्याचे हे लालित शास्त्रावर अन्माला आले आहे. 'It is myself I portray' असे महणाऱ्या मात्रेनला तो अशा प्रकारत्या लालित गद्य लेखनाचे जनक मानले जाते. सतराच्या शतकात अब्राहम कॉवले (Abraham Cowley) याने इंग्रजीत हा निबंध नेला. त्याला लेखकप्रिय आणि शास्त्रकापिय केले. रॉबर्ट लिड, इ. व्ही. त्यूकास, बेलॉक, स्टीवन्सन, बूस, जे. बी. प्रीस्टले, वैस्टले, गार्डनर, लैंब, हॅडलिट अशा अनेक मान्यवर लेखकांनी इंग्रजीत या निबंधाला लेखून केले, इंग्रजीत या लेखनप्रकाराला 'पर्सनल एसे' हे नाव आहे.

१९२७ च्या सुमारास बरील इंग्रजी लेखकांच्या लेखनापासून प्रेरणा घेऊन मात्रीत असे गद्यलेखन करायला काही लेखकांनी प्रारंभ केला. १९२० च्या सुमारास गुरुई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अशा लेखनाचा अंतर्भाव करण्यात आलेला होता. अशा लेखनाला अनुकूल प्रकृती असलेल्या लेखकांवर या निबंधाचा प्रभाव पडला. गुरुठीतले सुरुवातीच्या या लेखनाचे स्वरूप हलकेफुलके, रंजनप्रधान आणि सुखवस्तू असेच होते. यावेळी एक तर लेखक पांढरपेशा होता. त्याचा वाचकही मध्यमवर्गीय पांढरपेशाच होता. या सर्वच परिस्थितीने या लेखकाच्या अवलोकनाला, व्यक्तित्याला आणि त्याच्या वाढूमयप्रयोजनालाच मर्यादा पडल्या. परिणामी, त्याच्या या स्वरूपाच्या लेखनालाही मर्यादा पडल्या. मराठी साहित्यातला हा पहिल्या महायुद्धानंतरचा काळ आहे. केशवमुत-आगरकर यांच्या रूपाने मराठी साहित्यविश्वातील समाजप्रबोधनाची आग विझल्यानंतरचा हा काळ होय. समाजप्रबोधनासाठी कठीण शब्दरूपी घोडऱ्यांनी ताणाहाण करण्याचे निकराचे पर्व आता इतिहासजमा झाले होते. राजकीय अहालमतवादाचीही आग विझली होती. याही क्षेत्रात 'गांधीयुग' सुरु झाले होते.

बरील दोन्ही क्षेत्रातील विद्रोहाच्या मशाली आता विझल्या होत्या. आता निदान मराठी साहित्यात नंदादीप युग सुरु झाले होते. जीवनाकडे क्रीडा महणून पाहिले जायला सागले होते. या अर्थाते मराठी साहित्य आता साधारणांचे, साधारणांसाठी, साधारणांकरवी निर्माण व्हायला लागले होते. वार्गीवाहेरची अखिल समाजाच्या पातळीवरची ज्वलंत घ्येये संपली होती. श्रीपाद कृष्ण कोलहटकर व विशेषतः न. चि. केळकर यांनी या वृत्तीला चुरवाळणारे कलावादी मिदान्त मांडले होते. मराठी मन सुरक्षित जागेत आणि सुखवस्तूपणाच्या बागेत शिरले होते. आता 'ठठा ठठा बाधा कमरा'चा जमाना संपला झोता. आता 'बसा, हसा अन् मनास झूलवा'चा काळ या लेखकांनी गृहीत घरला होता. तो त्यांच्या सुखासीन आणि सुरक्षित मनाचा स्वतन्त्रिष्ठ निर्णय होता. मराठीत लाघुनिबंधाचा जन्म या पार्श्वधूमीवर झाला.

१९२६-१९२७ पूर्वी शि. म. परांजपे, वा. व. पटवर्धन, न. चि. केळकर यांनी असे स्फूट, मुक्त लेखन केले. या काळात या लेखनाला नाव नव्हते. ते अत्यंत तुरळक

असल्याने तशी अर्थात गरजही नव्हती.

एण प्रा. ना. सी. फडक्यांनी अशा स्वरूपाच्या आल्या लेखनाला 'गुजगोर' म्हटले. १९२६ पासून त्यांनी 'रत्नाकर' मासिकातून असे लेखन करायला कऱ्वात केलं होता. खांडेकरांनी 'वैनतेय' या नियतकालिकातून 'लघुलेख' र नावाने असेलेखन सुर केले. या काळात जुन्या वैचारिक निबंधापेक्षा हा निबंध वेगळा असल्याने त्याला 'नव निबंध' असेही म्हटले गेले. हा निबंध आटोपशीर होता. अटब बांध्याचा रेता, विशेषत अनंत काणेकरांच्या अशा निबंधाचे स्वरूप या अंगाने ढोऱ्यात भरले आहे. Shon Essay वरून मराठीतील या प्रकाराच्या लेखनाला 'लघुनिबंध' हे नाव पडले आणि ते रुद्धी झाले.

खांडेकरांचा निबंध चमत्कृतिप्रधान, कोटीबाज होता. गोष्टीवेलहाळ असलेला हा निबंध मानवतावादी विचाराचा आविष्कार करण्यासाठी झटक होता. एक दोबळ चित्रन या निबंधात आढळते. कृत्रिम व अलंकरणप्रधान भाषेने हा निबंध मढलेला आहे.

फडक्यांचा निबंध रसरंजनी वृत्तीचा, मित्रांशी भारलेल्या गप्पांसारखे त्याचे स्वरूप होते. अनेक सामान्य विषयांवर त्यांनी लेखन केले. प्रसऋ, गोड भाषा, मध्यम वाचाच्या कक्षेतील विषय आणि चुरचुरीत शैली यामुळे त्यांनी लघुनिबंधाला वाचकप्रियता मिळवून दिली.

अनंत काणेकरांचा निबंध भोवतीच्या जीवनाचे स्वरूप, त्यातील माणसांचे स्वभाव आणि या अनुषंगाने भोवतीच्या जीवनात निर्माण होणारे प्रश्न यांचे चित्रण अत्यंत चटकदार पद्धतीने करतो. काणेकरांची वृत्ती खेळकर आणि प्रिक्ल आहे. त्यांचे विचार प्रचलिताला धक्के देतात. निबंधाची 'अझानातील आनंद', 'व्यवस्थितपणाचे वेड' इत्यादी शीर्षके मोहक असतात.

खांडेकरांनी लघुनिबंधाला व्यापक अनुभव असलेले मानवतावादी समृद्ध व्यक्तिमत्व दिले, फडक्यांनी त्याला लोक-रसरंजनी रूप दिले तर काणेकरांनी या निबंधाला चटका लावणारे बाह्यरूप दिले, रचनापद्धती दिली. वाचकाला स्तिमित करण्याचे सामर्थ्य दिले.

वरील तिघाच्याही लेखनाचे एक ठरीव तंत्र होते. काही काळाने हे तंत्र मृतप्राय झाले. हा लेखनप्रकार निर्जीव झाला. या लेखनातील उत्सूर्तपणा संपला. ताजेपणा, टबटवीतपणा संपला. त्यात कारागिरी आली. जाणीवपूर्वकता आली. लालित्याएवजी कसव आणि सहजतेऐवजी कारागिरी जन्माला आली. खेळकरपणाचा अधिनव्य करीत हा निबंधही विचारच मांडत होता. पण हा विचार किंवा हे चितनही तसे वरवद्येच होते. त्यामुळे वाचकाच्या अस्तित्वाला मुळासकट हादरवून टाकण्याची शर्ती या वरवद्या चितनाला कधी प्राप्त झाली नाही. त्या चितनाला स्वतंत्र व्यक्तिमत्व नव्हते. लेखकाच्या व्यक्तित्वाची उंचीच विचाराला लाभते. पण असा पृथगात्म, जिवंत विचारही वा विचारानुभवही हे लेखक निबंधाला देऊ शकले नाहीत. परिणामी लघुनिबंध मुळातव

तागले.

या मरगळलेल्या, साकळलेल्या परिस्थितीतून एक वेगळा निबंध जन्माला आला, तो म्हणजे ललित निबंध होय. तो लघुनिबंधापेक्षा प्रकृतीने मूलतः भिन्न आहे. त्याची प्रतिशाच निराळी आहे, ह्यालाच इंप्रजीत Lyrical Essay मटकले जाते. मराठीत दुर्गा धारावत, इरावती कवे, गो. वि. करंदीकर, श्रीनिवास विनायक कुलकर्णी इत्यादी समर्थ लेखकांनी हा निबंध लिहिला.

ललित निबंधाचा विषय असतो अनुभवसंपत्र 'मी.' हा मी जीवनात खूप रमलेला, खूप भोगले आहे असा 'मी' असतो.

चितनाची दाहकता आणि मोहकता या व्यक्तित्वाला लाभलेली असते. हा लेखक जेव्हा आपल्या उत्कट विचारानुभवाचे प्रकटीकरण करतो तेव्हा ललित निबंध जन्माला येतो. ललित निबंधात कथानकाला स्थान नसते, पण तेवढ्यामुळे हे लेखन ललित निबंध ठरत नाही. लघुकथा आणि ललित निबंध यातील तफावत प्रा. गंगाधर गाडगीकळांनी 'ज्या ललित लेखनात आशय हा संपूर्णपणे नाट्यरूप घारण करतो, म्हणजेच लेखकाच्या व्यक्तिमत्वापासून अलग होतो, ते लेखन म्हणजे लघुकथा आणि ज्या ललित लेखनात असे होत नाही ते म्हणजे ललित निबंध.' याप्रकारे सांगितली आहे. हे व्यक्तिमत्व ललित निबंधलेखनात मध्यवर्ती असते. It is myself I portray या मौतेनच्या म्हणण्याचा हाच अर्थ आहे.

आत्मचरित्र आणि ललित निबंध यातील असा भेद करायला हवा. आत्मचरित्रातील लेखन प्रत्यक्ष लेखकाच्या जीवनात घडलेल्या घटितांवर उभारलेले असते. या घटितांची भूमी सोडून आत्मचरित्रातील लेखनाला कल्पनेच्या राज्यात जाता येत नाही. ललित निबंधातील लेखकाचा मी एखाद्या विषयाच्या वा प्रसंगाच्या निमित्ताने आलेला उत्कट अनुभव व्यक्त करत असतो. हा अनुभव व्यक्त होतो म्हणजे प्रत्यक्षातील घटना-प्रसंगाचे वर्णन लेखक करतो असे होत नाही. त्या अनुभवाची एक सौंदर्यसंगती लेखक साधतो. ही संगती आत्मचरित्रातील वास्तवाला, काळाला, व्यक्तींना, स्थळांना बोधलेल्या संगतीहून वेगळी असते. त्यामुळेच अनेक ललित निबंध एकत्र केले तरी त्यातून आत्मचरित्र सिद्ध करता येत नाही.

ललित निबंधातून व्यक्त होतो तो सौंदर्यानुभव. एक विचारकविता असते तशी या ललित निबंधाची प्रकृती असते. विचारकविता पद्धतपातून तर ललित निबंध गद्यातून साकार होतो. ललित निबंधाला वैचारिक हे विशेषण लावण्याची गरज नाही. याचे कारण असे की ललित निबंधात सधन वैचारिकता ही गृहीतच आहे. तो विचारानुभवाचा समर्थ सौंदर्यरूप आविष्कार असल्याने तो चितनशील, विचारयुक्त असणे अटलच आहे. 'वैचारिकता हाच गद्याचा प्रधान धर्म : गद्याचे पौरुष हे खुरे म्हणजे त्याच्या ठिकाणी वैचारिकता किती आहे. हायर अवलंबून असते. वैचारिक सामर्थ्य नसेल

तर कोणीही गद्य हे जातिशत गह ठरणारच नाही. मग ते संकेत असो वाचनसो.' हे ललित निबंधाच्या संटर्भातीला प्रा. वा. ल. कुलकर्णीचा आश या संटर्भा ध्यानात घेण्यासारखा आहे. ललित निबंधात चितन आणि काच्य यांची तस्परांना गद्यांन समर्थ करण्याची स्पर्धा लागलेली असते. ते परस्परांना अर्थपूर्ण कठत जातात. द दोहोंना जेवढी पृथगात्मता, मौलिकत आणि जिवंतपणा लेखक देऊ शकतो, त्याप्रमाणे ललित निबंध मौलिक ठरतो. तो गद्यातले पावकाच्या ठरत जातो. वरील रुन्ही शक्तिवर्के जेव्हा गद्याला प्राप्त होतात तेव्हा द्वारा ललित निबंध जन्माला येतो.

मराठीत असा ललित निबंध अलीकडच्या काळात काहे लेखकांनी तिहिलेला असून ललित निबंधाच्या समद्वीत त्यांनी मोठा वाटा उचललेला आहे.

खेळकरपणाचा अधिनय करीत कारागिरीला कला समजणाऱ्या तंत्राच्या चौकटीतून या निबंधाला प्रथम मुळ केले ते इरावती कवे यांने! स्वरंत्र चितनशक्ती इरावतीबाईंजवळ होती. आपल्या समजातील कौटुंबिक, धार्मिक अशा नाना संटर्भातील अत्यंत ताजे अनुभव त्यांच्या 'परिपूर्ती'तून (१९४९) प्रथम आले. स्वीचे, तिच्या जीवशास्त्रीय औस्तल्याचे अत्यंत अनेकों भान 'परिपूर्ती' या निबंधातून त्यांनी साकार केले. जगण्याची जिद आणि आशा, जीवनात अटळपणे येणारा मृत्यु यांचेही खोल चितन इरावतीबाईंनी ललित निबंधाला दिले. समाजशास्त्राचा गाढा अभ्यास, संशोधनाची शक्ती आणि काच्यात्मता यांचा सुरेख सांधा जुळतो व पारंपरिक लघुनिबंधाहून अत्यंत सक्स, जोमदार आणि मौलिक ललित निबंध इरावतीबाईच्या लेखनातून साकार होतो.

या क्षेत्रातले दुसरे मोठे नाव आहे गो. वि. करंटीकर यांचे 'स्पर्शाची पालवी' (१९५८) आणि 'आकाशाचा अर्थ' (१९६०) या दोन पुस्तकांमधून करंटीकरांचा अत्यंत आगळावेगाळा, अत्यंत व्यक्तित्वसंपन्न, चितनगर्भ आणि काच्यात्म ललित निबंध साकार झाला. सर्वस्वी निराळा असा हा निबंध आहे. चितनाच्या गहनात न डगमगता शिरण्याचे अपार घाडस या निबंधात आहे. विचार इथे मुदाम, ओदून-ताणून आणला जात नाही. तो सहज येतो. तो अनुभवात असतो. विचाराची अत्यंत सहज पण तेवढीच मार्मिक पिजण करंटीकर करतात. या निबंधातील भाषेची लवलवती रूपे तर विशेषच घोहक आहेत, पण ही भाषा आणि विचारानुभव या गोष्टी दोन ठरतच नाहीत. पराकोटीचे विचारगंभीर मन, एक श्रेष्ठ प्रतिभावंत मन आणि तत्त्वज्ञ मन प्रथमच मराठी ललित निबंधाच्या वाट्याला करंटीकराच्या रूपाने आले आणि ललित निबंध स्वतंत्र रचनाप्रकार महणून जवळजवळ या लेखनामुळे प्रस्थापित झाला.

यानंतरचे आणखी एक महस्याचे नाव आहे दुर्गा भागवत यांचे। 'भावमुद्रा', 'ऋतुचक्र', 'रूपरंग', 'पैस' आणि 'इब' इत्यादी पुस्तकांमधून दुर्गाबाईंचे लेखन प्रकाशित झाले आहे.

संस्कृतीचे संचित आणि प्रकृतीचे शक्तिशाली स्वरूप यांचे अत्यंत जरल, चितनगर्भ आणि काच्यपूर्ण चित्रण त्यांच्या लेखनातून येते. अनुभवाला पूर्ण शरण ज्ञाळन

ता लेखन करतार. धर्मसंस्कृती, महाकाव्य, निसर्ग, आख्यायका आणि त्यळ याच्या
झप्पासपूर्ण चितनातून हा मौलिक ललित निबंध साकार होतो.

श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांचा ललित निबंधही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे.
हा निबंधाचा बाज परत निराळाच आहे. 'डोह' आणि 'सोन्याचा पिपळ' या पुस्तकांमधून
त्याचे ललित निबंध प्रकाशित झाले आहेत. 'डोह' (१९६५) हे तर अत्यंत अपूर्व असे
मराठीतले लेखन आहे. एक भूतकाळात राहिलेले बालविष्व बालमनाच्या पातळीवरून,
ज्ञा प्रौढ प्रतिभावंत मनाच्या भाषिक सामर्थ्यासह या लेखनात मोठ्या मोहक पद्धतीने
बक्त होते. सांस्कृतिक, थार्मिक संदर्भाची जरतार मानवी मनाच्या जीवशास्त्रीय
पावकल्लोळ्याला लाभते आणि 'डोह'मधील गंधर्वनगर साकार होते. भूतकाळातील
गम्यता, विस्मरणाच्या घुक्यात बुडालेल्या गंधर्वनगरीचा सुगंध, वास्तवाचे सौंदर्य आणि
स्वप्नाची मनोरमता असे मोठे वेथक रसायन या लेखनात साकार होते.

माधव आचवलांचे 'किमया'मधील लेखनही अत्यंत कसदार आहे.
वास्तुशिल्पाच्या त्यांनी चितारलेल्या उत्कट काव्यात्म अनुभूती अत्यंत मौलिक आहेत.
काव्य आणि मानवी जीवनाचे चितन यांचा अनोखा गोफ याही लेखनात गुंफला जातो.
निजय तेंडुलकरांचे 'कोवळी उन्हे', चि. च्य. खानोलकरांचे 'वारा वाहे रुणझूणा', इंदिरा
संतांचे 'मृदंघ', पाढगावकरांचे 'निबोणीच्या झाडामागे', प्रेस यांचे 'चर्चवेल' व 'मितवा'
ही पुस्तके या संदर्भात लक्षणीय आहेत. वि. वा. शिरवाडकर, अनिल अवघट यांचेही
या प्रकारचे अत्यंत महत्वाचे लेखन आहे. मधुकर केचे (आखर आंगण), देविदास बागुल
(विभ्रम) तसेच वामन इंगळे, शिरीष पै यांचेही लेखन कमी-अधिक महत्वाचे आहे. यातले
काही लेखन तर निझितच महत्वाचे आहे. तरी गो. वि. करंदीकर, दुर्गा भागवत आणि
श्रीनिवास विनायक कुलकर्णी हे मराठी निबंधातील उच्चाक होत असेच म्हणायला हवे.

२६ : माकर्सवादी कविता

मराठीमध्ये लिहिल्या गेलेल्या माकर्सवादी कवितेचा विचार करण्याआधी माकर्सवाद म्हणजे काय, त्याचा समाजाच्या स्थितिगतीसंबंधीचा दृष्टिकोण काय, या संदर्भात थोडक्यात विचार होणे आवश्यक आहे.

माकर्सवादाला 'शास्त्रीय समाजवाद' असे म्हटले जाते. क्रिया, प्रतिक्रिया, संघर्ष आणि समन्वय या मागाने समाजाची वाटचाल आणि विकास होतो. हा विकास वर्गकलहाच्या रूपाने होतो. एखादा वर्ग सर्व आर्थिक नाड्या आपल्या हातात घेतो आणि ठरलेल्या समाजाला गुलामीत ठेवतो. या दोन वर्गांमध्ये संघर्ष होणे अटल असते. कोणता तरी वर्ग या संघर्षात विजयी होत जातो, कोणता तरी वर्ग गुलाम होत जातो. प्राथमिक (प्रिमिटिव) समाजाचा अपवाद बगळता पुढच्या सर्व काळात वर्गसंघर्ष झालेले आहेत. मानवी इतिहासाची संगती माकर्सने या तत्त्वाच्या आधारे लाखून दाखविली. माकर्सने आदिम साम्यवाद, गुलामी अवस्था, सरंजामशाही अवस्था व भांडवलशाही असे समाजाचे ऐतिहासिक टप्पे दाखवून कामगार वर्गाच्या क्रांतीतून वर्गविहीन, राज्यसंस्थाविहीन समाज जन्माला येतो असे सांगितले. हाच समाजवाद होय. माकर्सने परिवर्तनाचे टप्पे मांडले

माकर्सच्या मतानुसार आजवर तत्त्वज्ञानी जग कसे आहे ते सांगितले. त्याचा प्रयत्न मात्र जग बदलण्याचा होता. अर्थात जग बदलण्याचे प्रयत्न बुद्धासारख्या अनेक महापुरुषांनीही केले हेही खरेच आहे.

दूँदात्मक भौतिकवादाचा विचार सांगून माकर्सने समाजात परिवर्तने का चकशी घडतात ते सांगितले. ऐतिहासिक भौतिकवादाचा विचार सांगून त्याने या परिवर्तनाचे टप्पे मांडून दाखविले.

मानवी जीवनातील घटनांमागे केवळ आर्थिक प्रेरणाच असतात या त्याच्या विचाराच्या मर्यादा अनेकांनी दाखविल्या. लैंगिक प्रेरणा, सत्ताप्रेरणा, ज्ञानाच्या आणि कलांच्या प्रेरणा यादी मानवी जीवनातील अत्यंत प्रभावी प्रेरणा असून आर्थिक प्रेरणा अनेकदा या प्रेरणांपुढे अत्यंत दुखळ्या ठरलेल्या आहेत, याचेही पुरावे मानवी इतिहासातच मिळतात.

माकर्सचा वर्गविचारही अत्यंत ढोवळ आहे अशी टीक्कज केली जाते. तोन

वर्णाचारामध्येही किंतीतरी वर्गगट येत असतात. अलीकडच्या काही वर्षांत माकर्सवादाच्या विचाराचे अनेक दावे खोटे ठरत आहेत. कामगार-भांडवलदार यांतील संबंधांचा त्याचा विचार पांगळा ठरत आहे. लोकशाहीप्रधान देशात कामगारांच्या हिताचे अनेक कायदे वाई आणि माकर्स म्हणतो तशा क्रांतीची गरजच ठरली नाही. कामगारांच्या उमसाठीतून अनेक भयानक प्रकार जन्माला आले आणि त्यातून माकर्सला अपेक्षित भावावाद साकार होणे अनेक ठिकाणी कठीण झाले. अलीकडच्या काळात ग्लासनोम्ल आणि पेटिस्लोयका हे विचार गोबोचेव्ह सांगत आहेत. रशिया भारतीय लोकशाहीकडे वाई आहे. रशियात परत भांडवलशाहीचा प्रकर्ष होऊ लागल्याचे परवाच वाचण्यात आले, तेव्हा माकर्सचा ऐतिहासिक भौतिकवाद हा परत स्वप्नाळूपणाच ठरत आहे.

३१. अफूची गोळी

माकर्सने ईश्वर मात्र सर्वस्वी नाकारला. धर्म नाकारला. त्याने धर्माला 'अफूची गोळी' म्हटले. समाजात ज्यांचे शोषण होते त्यांचे शोषण अबाधित चालू राहावे यासाठी शोषण करणारा वर्ग धर्माचा अफूच्या गोळीसारखा उपयोग करतो. सत्ताधीश किंवा शोषकांचा वर्ग शोषितांना ईश्वराच्या नामस्मरणात गुंगवून ठेवतो. मनाच्या समाधानासाठी त्याच्या पनात दैववादाची स्थापना करतो. या जन्मात नाही तर निदान पुढल्या जन्मी किंवा परलोकात आपल्याला हवी ती मुखे मिळतील या प्रमावर हा नागवलेला वर्ग जगत राहतो. ही त्याची मानसिकता बदलणार नाही, हा वर्ग त्या गुंगीत कायम राहील याची व्यवस्था पिळणारा वर्ग करतो. तेच त्याच्या हिताचे असते. शोषक वर्ग यासाठी शोषितांची मदत घेतो. हे धर्मगुरु आणि सर्वच मंटिरे, कीर्तनादी धार्मिक यंत्रणा शोषकांच्या कार्यकर्त्यांचे काम करीत असतात.

३२. माकर्सच्या विचाराच्या मर्यादा

माकर्सच्या विचाराला अनेक मर्यादा आहेत. माकर्सची अनेक भाकिते खोटी ठरली. मानवी जीवनाची वाटचाल माकर्स म्हणतो त्याहून खूप वेगळ्या दिशेने होताना दिसते. तरी त्याचा दृद्धात्मक भौतिकवादातला जडवादाचा विचार मोलाचा आहे. डत्यादन त्यावराच्या आणि वर्गरचना या माणसाचे कल्पनाविश्व निर्धारित करतात. कला-साहित्य, तरत्याजान, कुटुंबसंस्था आणि विवाहसंस्था यामागे उभे असलेले मानवी मन आर्थिक संबंधांनी निश्चित होत असते. वरील मर्वच गोष्टीवर समाजात वर्चस्व गाजवणारे वा शोषक लोक आपल्या हिताच्या मूल्यांचा प्रसार करणारे साहित्य कसे निर्माण होईल याची काळजी भेत असतात.

शोषक वर्गाचे साहित्य त्या वर्गाच्या धिगातूनच जगाकडे पाहते. तीच या वर्गाची वाहगयीन अभिरुची असते. या वर्गाच्या कलावंताची कला त्याच वर्गाचा आवाज व्यक्त करते. त्या वर्गाचे रंजन आणि त्याच्या जीवनदृष्टीचे समर्थन हेच कार्य या वर्गाचे साहित्य करते. हे साहित्य वर्गाची, म्हणून संकुचित असते. साहित्य म्हणून ते कम असल असते. उलट उपेक्षित मानवतेशी प्रतिवद्ध असलेला साहित्यिक सर्व जीवनाच्या नाड्यावर बोट

ठेवीत असतो. तो जीवनाची सर्व केंद्रे शब्दांतून चेतवी असतो. शोष वार्गिचा साहित्यिक त्या वर्गाचे आदर्श आणि त्याची नीती या गोळं चिरंतन होत असे सांगत असतो, तर उपेक्षित मानवतेचा साहित्यिक मानवतेच्या दृष्टींवर वास्तवाचा अभव घेत असतो. त्याचे साहित्य कलासामर्थ्य घेऊन परिवर्तनात सामील होत असते. ते माणुसांकेशी प्रतिबद्ध असल्याने आस्वादकाला त्याच उज्ज्वल नैतिकतेने भाव टाकीत असते.

निरीश्वरवादी, जडवादी हे मार्कर्सवादाचे स्वरूप लक्षात घेतले तर मराठीत अनिल, कुमुमाम्रज, मर्देकर अशा कवींना मार्कर्सवादाशी जोडता येत नाही. ते ढोबळ किंवा अध्यात्मनिष्ठ मानवतावादी ठरतात. प्रारंभी आर्थिक समतेच्या अंगाने जाणारे हे लोक अध्यात्माच्या किनाच्याला लागतात. या कवींची कविता मंदिराकडे जाते दर्जेदार मार्कर्सवादी कविता प्रा. शरच्चंद्र मुक्तिबोध यांनी लिहिली, पण तेही शेवटी मार्कर्सवादाशी फारकत घेऊन हिंदू अध्यात्माच्या दिंडीत सामील झाले. मुक्तिबोध मार्कर्सवादापासून केवळ दूर गेले असे नाही तर ते मार्कर्सवादाच्या विरोधात गेले असे दिसते. त्यांच्यापूर्वी अनंत काणेकरांनी मार्कर्सवादी जाणिवेशी जवळीक साधणारी कविता लिहिली. 'कवने', 'दोन देशभक्त' आणि 'लाल बाबट्याचे गाणे' अशा काही कवितांमधून ही जाणीव काणेकर व्यक्त करतात.

'नक्षत्रांची, फुलाफळांची
कृष्णसख्यांच्या व्यभिचाराची
आणिक झुरत्या युवयुवतीची
खूप जाहली ही रुग्णाणी
... पनी जनाशी झुंज खेळूनी
क्षणभर ज्यांना आली ग्लानी
त्यांना आम्ही गाळ गाणी
ऐकुनी जी चवताळुनी उठतिल
आणि स्थापितिल सत्ता अपुली.'

या त्यांच्या उद्गारातून जसे प्रचलित मराठी कवितेचे स्त्री-देहभोवती फिरणारे रूप प्रभावीपणे अधोरोखित होते, त्याप्रमाणेच त्यातून कवितेने स्वीकारलेल्या नव्या जबाबदारीचाही बोध होतो. इथे मराठी कविता बदलते आहे. तिच्यापुढे वेगळी दिशा अंधरली जात आहे, याचा प्रत्यय येतो. इथे प्रथमच मार्कर्सवादी जाणिवेचा आंगीकार स्वच्छपणे होताना दिसतो.

यानंतर मार्कर्सवादी कवितेतले एक महत्वाचे नाव मुक्तिबोधांचे ठरते. प्रारंभीच्या काळात मुक्तिबोधांच्या कवितेने एक मोठे संगरच मराठीतील नवकवितेविरुद्ध उभारले. नियतिवाद, व्यक्तिवाद, पुनरुज्जीवनवाद, निराशावाद, अभिच्छक्तिविलक्षणता आणि अध्यात्म यांचा मराठी कवितेत नवकवितेच्या घमकदार नावावर बोलबाला मुरुर होता.

त्यावेळी या प्रभावी अपप्रवाहाविरोधी जातन आशावाट, परिवर्तन, क्रांती, वर्गलदा यांचा आशय फुलबून मराठी कवितेला युगाने उभारलेल्या युद्धात उभे केले. पुरोगामी नवकाव्य आणि प्रतिगामी नवकाव्य असे दोन भाग मुक्तिबोधांनी नवकाव्याचे पाढले आणि 'मर्देकर प्रतिगामांचे नवकवी कसे आहेत ते सांगितले.' मर्देकरांना त्यांनी प्रतिगामी नवकाव्याचे जनव मानले. स्वतः पुरोगामी नवकाव्याचे जनकत्व असल्याचे सूचित केले.

'कुन्द्र प्रवंड नवा मार्तंड'

उत्तरात पेटला आहे

महाप्रखर त्याचा प्रकाश

माझ्या उरत कोंदला आहे

प्रकाशाचिया सागरावरी

कोसळतात काळे पहाड

नभघुमट साठवितसे

ब्रह्मांडधोदी घ्यनि घडाड

त्याच घ्यनीनी प्रतिघ्यनीनी

प्रकाशगीत नावरे आता

उरी जन्मते नवी कविता.'

यातून त्याच्या प्रारंभीच्या कवितेची वैशिष्ट्ये साकार झाली आहेत. आपल्या कवितेतून शोषणकर्त्या संस्कृतीचा ते धिक्कार करतात.

'सशक्त व्हा, पाय रोवा'

हे कल्याळून सांगतात. 'भागो नही, बदलो'चे भान जागवतात. 'बोथट दुबळया वाणीत आणा रे, अत्यंत तीक्ष्णशी कल्यारी धार' असा क्रांतिसंदेश देतात. व्यक्तिवादी वृत्तीचा उपरोक्तिक शैलीत भमावार घेतात.

'केवळ पुस्तकी क्रांतीचे आम्ही

यांत्रिक गोतीचे कागदी कवी'

कवीला व्याकूळ प्रश्नांचे उत्तर असलेली लाल ज्योत दिसते आणि त्याच्या स्वप्नांना पंख फुटतात.

'चल ! पुढे चल !'

असे ती ज्योत म्हणते. मुक्तिबोधांना आता नवी कविता हवी आहे. मर्देकरांच्या अवाने नवी कविता ही त्यांच्यासाठी उपयोगाची नाही. रूपयांच्या संस्कृतीचा पाया गितळविणारी कविता त्यांना हवी आहे. तमधितीआड आक्रंदणाऱ्या मानवतेची दुर्दशा संपरिणारी नवी कविता त्यांना हवी आहे. जीवनातील दारुण शोषण संपरिणारी नवी कविता त्यांना हवी आहे.

'गाणे हवे त्वेयाचे, तैयाच्याच्या द्वेयाचे

गाणे हवे बंडाचे, साखळदंडाचे

मरांकर छळाचे, छळातही बळाचे'

अशी कविता नन्माला यावी, ती खरी युगकविता होय, वसे त्यांना वाटते

'कळौ एक जन्मताच

शिगिराचा सर्व कावा होतो स्पष्ट

किरणाच तंतु एक दिसताच

अंधाराच पराभव होतो स्पष्ट'

असे नव्या कवितेचे सामर्थ्य ते माझून दाखवितात.

मुक्तिबोधांनी काही चांगली प्रेमकविताही लिहिली. या कवितेत शरीर प्रेसाचा भाग येत नाही, ते साहजिकच आहे. कारण कवीला ध्यास आहे क्रांतीचा। एकेकाळी क्रांतीसाठी प्रेयसीचाही त्याग करायची भाषा तो बोलला आहे, प्रियकराच्या मात संघर्ष आहे. हा मनात संघर्ष असलेला प्रियकरच प्रेयसीसाठी सर्वस्व आहे. तिने आपल्या घ्येयात समरस व्हावे असे कवीला वाटते. एका समृद्ध आणि गंभीर मनाची ही लक्षणीय प्रेमकविता आहे. पण आयुष्याच्या उत्तरार्थात मार्क्सवर श्रद्धा कायम ठेवून मुक्तिबोध हिंदू अच्यात्माचे भक्त होतात.

'अगा विश्वंभरा

तुझा झाला खेळ

भेटवी एकवेळ

माझेपण'

संतांच्या वाढ्याचे संस्कार त्यांच्यावर होतेच. वारकरी पंथातोल एखाई संताने लिहावी तशी कविता मुक्तिबोध विसाव्या शतकात लिहितात, मार्क्सवादी मुक्तिबोध लिहितात या गोष्टीचे दुःख होते.

य. ट. भावे मार्क्सवादाशी जबळीक साधतात, पण मार्क्सवादाला ते अच्यात्माशी जोडू पाहतात. विटा करंदीकरांचीही प्रकृती मुक्तिबोधांसारखीच आहे. 'ती जनता अमर आहे' मधून त्यांनी क्रांतीची अनिवार्यता सांगितली.

'जनतेच्या हातामध्ये

भविष्याची भेट आहे

जनतेच्या नसांमध्ये

लाल लाल रक्त आहे'

असे महणणारे करंदीकर पुढे परमेश्वरभक्तही होतात.

'धुंदीत या गतीच्या

सारेच पंथ प्यारे'

असा निर्वाळाही देतात.

अमरशेख आणि अणा भाऊ माठे हे मार्क्सवादी जाणिवांनी झपाटलेले शाही शाहिरीला मार्क्सवादी आशय देतात. स्वकालातोल विषयता, वर्गकलह या गोष्टी

कलावंताने अभिव्यक्त कराव्या असे या दोघांनाही वाटले. या दोघांनीही मावर्सवादी जाणिवा कलापथकांतून, लोकनाट्यांमधून लोकांपर्यंत पोचवल्या. झेळ्यांचे सागर झुलविले. अमरशेखांनी आपल्या गीतांनी मराठी गीतपरंपरेला क्रांतीची रग आणि धग दिली. अणणाभाऊंनी पोवाळ्याला नवे युगीन रूप दिले. गणपतीऐवजी कामगाराला वंदन केले.

मावर्सवादी कवितेच्या थेत्रातले अल्यंत महत्वाचे कवी म्हणजे नारायण सुवें हे होत. शिवराम देवलक्ष्मी, सुरेश नगरेकर, वामन इंगळे, प्रसाद सावंत इत्यादी कवींनी मावर्सवादी जाणिवेला जबळ जाणारे लेखन केले. त्यांच्या हातून अर्थात महत्वाची कविता लिहिली गेली नाही. महत्वाची कविता लिहिली ती सुव्यांनीच !

सुव्यांनी कवितेला वेगळ्या वर्दळीत नेले.

सुवें लिहायला लागले त्या काळात नियतीवादाचा, निराशावादाचा आणि अध्यात्मवादाचा प्रभाव मराठी कवितेवर होता. पाश्चात्य शैलीतंत्रांनी कविता दुर्बोध-अवघड केली जाण्याचा तो काळ होता. त्या कवितेची नाळ मराठी जीवनाशी बांधली असण्याऐवजी पाश्चात्य जीवनाशी बांधली होती. या विपरीत मराठी काव्यकालात सुव्यांनी अनुभवाचे अल्यंत रोकडे बोल बोलणारी कविता लिहिली. केशवसुत आणि काही प्रमाणात मुक्तिबोध यांच्या मराठी सूर्यकुलाच्या कवितेचा वारसा सांगत सुव्यांनी मराठी कवितेला जीवनाच्या आणखी एका वेगळ्या वर्दळीत नेले.

‘ज्याला जसे आयुष्य घोगावे लागते तसा त्याच्या कवितेचा रंग असतो. तशी त्याची बरीवाईट भूमिकाही असते. प्रत्येक शब्द हा भूमिका घेडल जन्मलेलाच असतो. आपण माणसासाठी कविता लिहिणारे आहोत.’

अशी भूमिका सुव्यांनी घेतली आणि जीवनाच्या रणधुमाळीत त्यांना खरी कविता सापडली. सुव्यांची प्रेमकवितांनी मराठीत नवी-निराळी आहे. ती जीवनातील सुखदुःखात फुलते. संघर्षात उमलते.

‘कामगार आहे मी
तळपती तलवार आहे.
सारस्वतांनो !
थोडासा गुन्हा करणार आहे.’

त्याआधीच्या गुन्हेगार मराठी कवितेला सुव्यांनी असे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. सामान्यांसंबंधी लिहिणे हा गुन्हा ठरणार असेल, तर मराठी सारस्वतात तो गुन्हा सुव्यांनी गौरवाने केला. या गुन्हाने त्यांना मोठे केले. त्यांची कविता कामगारांची खरीच, पण मर्वाच्या दुखांना आपली वाटावी अशी ही कविता आहे. ही दुखे नाकारणारी ही कविता आहे. शोषित जीवनाचे अल्यंत भेदक वास्तव सुव्यांच्या कवितेने प्रथमच मराठी कवितेत उभे केले. नव्या समाजाचे स्वप्न पाहणारी ही कविता आशावादी असली तरी निराशेनेही ती कधी काळीखून जाते. या कवितेने गद्याला कवितेत नेले आणि गद्यातून

कवितेचे सौंदर्य फुलविले. या कवितेने विधानांच्या शैलीन नव्या जगारे संविधान मांडले. आशयाचा एक नवा पूभाग या कवितेत उलगडते जीवनाचा एक खळाळता प्रवाह उरात ती वागविते. एकाच वेळी ती क्रांतिकारी आणि सौंदर्यलब्ध होते. परिवर्तनाचा जाहीनामा होते. नव्या युगाच्या भाषेने या खेतेला नवी झटी दिली. मराठी मार्क्सवादी कवितेतले हे सर्वात महत्त्वाचे काव्यशिल्प आहे. जासोत जास्त मार्क्सवादी असलेली ही एवढीच कविता मराठीत आहे. मुळबोध वा कांदीकृत यांच्या मार्क्सविसंगत अथ्यात्माच्या वाटेवर अजून तरी तिने स्वतङ्ग नेले नाही. मार्क्सवादी कविता खोलात आऊ शकली नाही.

ਮਾਨਸਿਕ ਪ੍ਰਕਾਸ਼ਨ ਸੰਗਠਨ

मराठा मार्क्सवादी कावतला अथात समाजाताल सामृजिक विषमतेच्या दुखाचे दर्शन घेता आले नाही. कामगार म्हणजे क्रांतिकारी हे पुस्तकातले प्रभेय या कवितेने चिकित्सेला न घेतल्याने कामगाराच्या भावविश्वातील क्रांतिशरक भाग तिला दिसला नाही. मराठीतील मार्क्सवादी कवितेला भारतीय समाजजीवनाचा 'बेस' नीट ध्यानात घेता आला नाही. त्यामुळे खूप खोलात ही कविता जाऊ शकली नाही. या तिच्या मर्यादा असल्या तरी तिची सामर्थ्येही मोठी आहेत.

निदान प्रारंभकाळात अल्यंत ताकदीने काही कवीनी शाणि शेवटपर्यंत सुव्यानी प्रचलित मराठी नियतिवादाला, पलायनवादाला, भोगवादाला, निराशावादाला कडाडून विरोध केला. कलावादाला मार्कस्वादी कवितेने निरर्थक केले आणि जीवनवादाला भक्तम केले. प्रतिगामी नवकवितेला तिने विरोध केला. स्थोविषयक नवा पुरोगामी आविष्कार केला. परिवर्तन, क्रांती, वर्गविप्रह यांचा आग्रह घरून मराठी जीवनदृष्टीच्या अस्पष्ट छावण्या स्पष्ट केल्या. केशवसुतांच्या सूर्यकुलाच्या कवितेला भक्तम केले. कवितेत समाज, आशय, जीवनदृष्टी यांची रचना-रंजनवादाच्या विरोधात जाऊन प्रतिष्ठा कायदम केली. शोपणाचा एक मोठा भूभाग कवितेच्या प्रांतात उभा केला. मार्कस्वादी कवितेमुळे कष्टकरी, कामकरी माणसाच्या जीवनातील सुखदुखांचे काव्य मराठीला मिळाले, हे मराठीतील मार्कस्वादी कवितेचे ऐतिहासिक कार्य होय.

२७ : नियतकालिके आणि मराठी साहित्य

नियतकालिक म्हणजे एकाच नावाने ठराविक कालाच्या अंतराने नियमितपणे प्रसिद्ध होणारे प्रकाशन. नियतकालिक रंजक वा ज्ञानवर्धक मजकूर विशिष्ट कालावधीने पुराविते. नियतकालिकाच्या धोरणाप्रमाणे त्यात अनेक लेखकांचे अनेक विषयांवरचे लेख प्रकाशित होतात. कथा, कविता वा लघु किंवा ललित निबंधही प्रकाशित होतात. कधी नियतकालिके एकाच विषयावरील अनेक लेखकांचे लेख प्रकाशित करतात, त्या अंकांना वा विशिष्ट निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या अंकांना विशेषांक म्हणतात. जसे मराठीत दिवाळीच्या निमित्ताने दिवाळी अंक किंवा केशवसुत जन्मशताब्दीच्या वा गोविंदाप्रज जन्मशताब्दीच्या निमित्ताने काही नियतकालिकांनी अनुक्रमे केशवसुत विशेषांक, गोविंदाप्रज विशेषांक काढले. अशा अनेक विशेषांकांचा निर्देश करता येईल.

साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, द्वैमासिक, त्रैमासिक, षण्मासिक आणि वार्षिक अशी विशिष्ट कालावधीनुसार प्रकाशित होणारी नियतकालिके असतात.

स्थियांची, मुलांची याप्रकारची जशी नियतकालिके असतात, तशी शिक्षण, विज्ञान, अर्थशास्त्र, इतिहास, साहित्य, शेतकी, तत्त्वज्ञान, समीक्षा, कविता, भाषा अशी वेगवेगळ्या विषयांना वाहिलेली नियतकालिकेही असतात.

वेगवेगळ्या वाढूमयीन चळवळींनाही वाहिलेली नियतकालिके असतात. उदा. 'समुचित', 'अक्षरवैदर्भी', 'हाकारा', 'अस्मितादर्श', 'प्रामसखा' इत्यादी.

जगातले पहिले नियतकालिक १६६३ साली जर्मनीत निघाले. Erbauliche Monaths — Unterre — dungen हे त्या नियतकालिकाचे लांबलचक नाव होते. नंतर अशी नियतकालिके जगभर निघू लागली. अमेरिकेतले पहिले नियतकालिक १७४१ साली निघाले. भारतातले पहिले नियतकालिक बंगालमध्ये १८१८ साली निघाले. या पहिल्या साप्ताहिकाचे नाव होते 'समाजदर्पण'. आणि याच साली सुरु झालेल्या मासिकाचे नाव होते 'दिग्दर्शन'.

याच धर्तीवर १८३२ साली 'दर्पण' हे पाक्षिक बालशास्त्री जांभेकरांनी सुरु केले. त्याचेच त्यांनी पुढे साप्ताहिक केले. १८४० साली 'दिग्दर्शन' हे मराठीतील पहिले मासिकही सुरु केले. बंगालीतील 'समाजदर्पण'चे मराठीत 'दर्पण' झाले आणि 'दिग्दर्शन' सरळ 'दिग्दर्शन'च राहिले. भारतीय भाषांमधील आदानप्रदानाचा हा नमुना

होय. 'ज्ञानप्रकाश', 'मराठी ज्ञानप्रसारक', 'ज्ञानदर्शन', 'ज्ञानवस्तार', 'ज्ञानालं', 'ज्ञानसंग्रह', 'ज्ञनोदय', 'सत्यदीपिका', 'प्रभोदय', 'ठदयप्रभा' अशी गोकडो नियतकालिके एकोणिसाच्या शाऱकात निघाली. या नियतकालिकांच्या नुसत्य नावांवरूनही खर फिरविली तरी त्याच्या घ्येयधोरणांचा बोध होतो. या नियतकालिकांना घ्यास लागतला आहे तो ज्ञानाचा! नव्या आधुनिक ज्ञानविज्ञानाचा परिचय आल्या लोकांना खन द्यावा, त्यांना शहागे करून सोडावे ही ज्ञानविज्ञासा सर्वच नियतकालिकांनी शिरोपार्थ मानलेली आहे.

विसाच्या गतकात 'सृष्टिज्ञान', 'किलोस्कर', 'मराठी शिक्षक', 'रंगभूमी' अशी नियतकालिके निघाली. १९२५ पर्यंत साधारणतः केवळ साहित्याला वाहिलेले नियतकालिक क्वचितच दिसते. या काळातील नियतकालिकांच्यापुढे वेगळेच कार्य झेते. समाजाच्या मनाची जडणधडण करणे, वैचारिक युद्धे उभारणे, खंड-मंडळ करणे आणि त्यातून नव्या समाजाच्या वाटा पोकळ्या करणे हे कार्य या नियतकालिकांपुढे होते.

पुढल्या काळात मात्र ललित साहित्याला आणि ललित साहित्यविषयक प्रश्नांना प्राधान्य देणारी नियतकालिके निघू लागली. रलाकर : १९२५, ज्योत्स्ना : १९३६, पारिजात : १९३४, महाराष्ट्र साहित्य पत्रिका : १९२८, युगवाणी : १९४६, साहित्य : १९४७, छंद : १९५४, अभिरुची : १९४३, मराठी संशोधनपत्रिका : १९५२, प्रतिष्ठान : १९५३, सत्यकथा : १९३३, तसेच प्रतिभा : १९३३, आलोचना अशी अवेक नियतकालिके या संदर्भात सांगता येतील. काही नियतकालिके याही काळात केवळ गंभीर विषयांना वाहिलेली होती. त्याचा वाज अर्धात वेगळाच होता.

आजषडीला मराठीत निखळ वाढमयीन विषयांना वाहिलेली चांगली नियतकालिके तशी फार कमी अहेत. प्रकाशनाशी संबंधित सर्वच गोष्टीचे भाव इतके कडाडले आहेत की, एक तर नियतकालिक चालविषे ही बाबच आता महाकठोण झालेली आहे. त्यातही चांगले दर्जेदार नियतकालिक आणि तेही नियमितपणे चालविषे अल्पत अवघड झालेले आहे.

एखाद्या वाढमयीन संस्कृतीचे वातावरण स्वच्छ, वाहते व साहित्याला आरोग्यदायक असावे अशी इच्छा असणारांनी वाढमयीन नियतकालिकांचा प्रपंच सलत करीत राहिले पाहिजे.

वाढमयीन अभिरुची ही सतत बदलणारी घटना आहे. कारण समाजाचे महणजे त्यातील अंतप्रवाहांचे स्वरूप सतत श्रवाही असते. गतिमान असते. साहित्याच्या जगातील नवे हुंकार तर नियतकालिकाला टिपावेच लागतात, पण नवे हुंकार अधिक मौलिक आणि जीवनज्वलंत कसे होतील यासाठीही नियतकालिकांनी नव्या पायवाटा तयार करायच्या असतात. नियतकालिके ही वाढमयविषयक व जीवनविषयक नव्या अभिरुचीची प्रकाशनपत्रे असतात. काय घडते आहे एवढेच सांगणारी नियतकालिके प्राधान्याने व्यवस्थेची नियतकालिके असतात, तर उजेडाच्या रोखानेही काय घडावे रेही

सांगणारी नियतकालिके मुळ्यात्वे परिवर्तनवादी उद्देकाची असतात.

समकालीन वाहूयाभिरुची

व्यक्तीची वाहूमयीन अभिरुची तिच्या सामाजिक भूमिकेशी जुळणारी किंवा तिला समांतर अशीच असते. विझिताना दिव्याची ज्योत अधिकच मोठी होते, त्याप्रमाणे बलवाही व्हायल लागलेली वा पराभूत व्हायला लागलेली अभिरुची अधिकच आपही असते. मागस्या काळात 'कलेसाठी कलावादी' अभिरुची मराठीत अशीच आपही झाली होती. अर्थात कोषतीही वाहूमयीन संस्कृती खेरे तर एकटेशी नसतेच, ती किमान द्विदेशी तो असतेच. तिच्यात प्रणालिभेद हे असतात. त्यामुळे काही नियतकालिकेही कलेसाठी कलावादी पक्षाची बाजू घेऊन लढत असतात, तर काही नियतकालिके जीवननिष्ठ कला पक्षाची बाजू घेऊन लढत असतात. पण खन्या जबाबदार आणि अन्वर्थक नियतकालिकाने कधीही जीवननिष्ठ कलापक्षाच्या बाजूनेच उधे राहायचे असते. असे झाले तरच नियतकालिके समकाळात अर्थपूर्ण ठरू शकतात.

समकालीन साहित्याच्या जडुणधडणीत आणि समकालीन वाहूमयीन अभिरुचीच्या निर्मितीत पुढील नियतकालिकांचे कार्य महत्वाचे मानायला हवे—महाराष्ट्र साहित्य पत्रिका, सत्यकथा, अभिरुची, साहित्य, छंद, हंस, प्रतिष्ठान, आलोचना, पंचधारा, युगवाणी, अनुष्टुभ, ललित, कवितारती, रुची, ठगवाई, असिमतादर्श, अक्षरवैदर्भी, समुचित, पूर्वा, इ.

यातील काही नियतकालिके स्वातंत्र्योत्तर काळात सुरु झाली असून, काही स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु होऊन स्वातंत्र्योत्तर काळातही आपले नियोजित कार्य करीत आहेत. यातील काही नियतकालिके बंद पडलेली आहेत.

१९३३ साली सुरु झालेल्या सत्यकथेचे स्वातंत्र्योत्तर काळातील घोरण 'मराठीला अपरिचित किंवा अल्पपरिचित असलेल्या समीक्षाभूमिकांचा अधिक दृढ परिचय करून घ्यावा, समीक्षेतील विविध भूमिकांचा हा आविष्कार शक्यतो प्रत्यक्ष कलाकृतीच्या व साहित्यकृतीच्या विचारामधून व्हावा' (एप्रिल १९७७) हे होते. साहित्यातील नवतेचा शोध ही सत्यकथेची भूमिका होती. सत्यकथा हे नियतकालिक तथाकथित नवसाहित्याच्या पाठीशी उधे राहिले. पाश्चात्य साहित्यातील प्रयोगशीलतेचे मराठी अवतार सत्यकथेने प्राधान्याने प्रकाशात आणले. वा. सी. मर्डेकर, गंगाधर गाढगीळ ते आरती प्रभू, अशोक बागवे यांच्यापर्यंतच्या साहित्यिकांचे लेखन सत्यकथेने प्रकाशित केले. मध्यल्या काळात सत्यकथेला दर्जेदार नियतकालिकाचा पर्याय ठरलेला नसल्याने अर्थात काही चांगली नियतकालिके बंद पडल्याने एकेकाळी सत्यकथेतून प्रसिद्धी मिळणे ही गोष्ट महत्वाची मानली जात असे. सुमारे ३५ वर्षे सत्यकथेने साहित्यातील नवेपणाचा शोध घेतला. सत्यकथेची वाहूमयीन भूमिका कलावादी, आकृतिवादी होती. जीवनाशी आणि बदलत्या सामाजिक वास्तवाशी बांधिलकी सांगणारा लेखकवारा सत्यकथेपासून दूर होता.

सत्यकथा प्रारंभी द. श. कुलकण्यानी १९३३ साली काढली. १९३६ साली ती

भागवतांनी विकत घेतली आणि १९४५ नंतर सामान्यतः सत्यवेदे वाङ्मयीन भूमिका घ्यायला आणि नवसाहित्याशी जवळीक साधायला प्रारंभ केल.

नव्या पिढीच्या लेखकांचे साहित्य छापत नाही महणून १ मार्च १९६९ तोजी लिटल मॅगझिन्सबाल्यांनी सत्यकथेचं जाहीर होली केली. या सारास सत्यकथेला एक साकळलेपणा प्राप्त झाला होता. नव्या जाणिवेचे लेखक सत्यकथेकडे फिरकत नवत. नव्यांना डावा दृष्टिकोन जवळचा वारू लागला होता. १९५५-६० नंतर सत्यकथा बाणि मराठी वाचक यांच्यात एक सांस्कृतिक दरी निर्माण झाली आणि पुढे ती वाढतच होली. प्रामीण आणि दलित युवक शिकून पुढे आला. वाचकांमध्ये त्याची संख्या आता मोठ्या प्रमाणात वाढली. त्याच्या आयुष्याचे बाणि अनुभवाचे संदर्भ तो मराठी साहित्यात होणू लागला. सत्यकथा हे नावाजलेले नियतकालिक त्याचे समाधन करू शकले नाही. सत्यकथेला आता महाराष्ट्रातील उच्चभू आणि शहरी अशा मूठभर वाचकांपुलोच अन्वर्धकता ठरली. पुढे या संकोचाला वेग आला आणि महाराष्ट्रातील नव्या वाङ्मयीन चळवळींनी सत्यकथेच्या वाङ्मयीन भूमिकेसंबंधीच शंका निर्माण केल्या. त्यातून सत्यकथेचे जन्मप्रयोजन संपले. सामाजिक आणि वाङ्मयीन बंधमुक्तीच्या काळात सत्यकथा कालबाह्य झाली. आणि ऑगस्ट १९८२ मध्ये ती बंद झाली.

अभिरुची हे नियतकालिक १९४३ साली पु. आ. चित्रांनी सुरू केले. १९५२ साली ते बंद पडले. पण १९६६ साली ते पुन्हा सुरू झाले. लघुनिबंध या ललितगद्यातील विशिष्ट प्रकृतीच्या लेखनाता अभिरुचीने नवे सामर्थ्य दिले. अभिरुचीनेही नवसाहित्याची पाठराखण केली. अभिरुचीनेच प्रामुख्याने प्रारंभीच्या काळात नवकथा प्रकाशित केली. नवसाहित्याचा संदर्भात अभिरुचीने केलेले कार्य सत्यकथेपेक्षाही वडीलकीचे आहे, असे म्हणावे लागते. इरावती कव्यासारख्या अनेक दर्जेदार साहित्यकांना अभिरुचीने लिहिरे केले. पु. ल. देशपांडे यांचे प्रारंभीचे साहित्य अभिरुचीने प्रकाशात आणले. मुक्तिबोध, मर्देकर यांची कविता प्रथम अभिरुचीतून प्रकाशित झाली.

साहित्यसंस्थांची नियतकालिके

महाराष्ट्र साहित्य पत्रिका (महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे), प्रतिष्ठान (मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद), युगवाणी (विदर्भ साहित्य संघ, नागपूर) ही महाराष्ट्रातील साहित्य संस्थांची, तर पंचधारा (मराठी साहित्य परिषद, हैदराबाद, आंध्रप्रदेश), अनुबंध (मराठी साहित्य मंडळ, गुलबांगी), मांडवी (गोवा), मालव साहित्य (इंदूर), मायमराठी ही महाराष्ट्राबाहेरील मराठी नियतकालिके होत. त्या त्या प्रदेशातील साहित्यनिर्मितीला प्रोत्साहन देणे, वाङ्मयीन अभिरुचीला दिशा देणे, वाङ्मयीन संस्कृती अधिक प्रशापित करणे या मागाने महाराष्ट्राबाहेरील नियतकालिकांनी मराठी भाषेची व साहित्याची सेवा केलेली आहे. प्रथमीक्षणे, लेख, कथा, कविता असे साहित्य या नियतकालिकांमधून प्रकाशित होत असते. मायमराठीने काही वर्षीपूर्वी काढलेला दलित साहित्य विशेषांक झाणि

१९८४ साला अनुष्ठान २९ व ३० हे दोलित साहित्य विशेषांक महणून काढलेले विशेषांक मौलिक आहेत. पंचधारेने अनेक महत्वाचे विशेषांक काढले. गजानन माथव मुक्तिबोध हा पंचधाराचा अंक लक्षणीय आहे.

प्रतिष्ठान हे मागील काही वर्षात अल्यंत अनियमितपणे निघत असले तरी प्रतिष्ठानने नाट्यविशेषांक, कादंबरी विशेषांक, वा. ल. कुलकर्णी विशेषांक, नवे कवी विशेषांक असे अनेव महत्वपूर्व विशेषांक काढले. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे कार्यही फार मोलाचे आहे. पत्रिकेने ललित लेखन व्यवचित्र छापले. पण वाढळ्यीन चर्चा, परीक्षणे, लेख मात्र या नियतकालिकाने आपल्या प्रतिष्ठेला साजतील या पद्धतीने प्रकाशित केले. वरेकर विशेषांक, सावरकर विशेषांक, दलित साहित्य विशेषांक, विनोदी साहित्य विशेषांक, वाढळ्यीन वाद विशेषांक हे आणि इतरही अनेक महत्वपूर्व विशेषांक या नियतकालिकाने काढले आहेत.

‘साहित्य’ हे वा. रा. ढवळे यांच्या संपादनाखाली जानेवारी ४७ ते जाने. ५२ पर्यंत निघाले. साहित्यातील नवतेचा शोध हे ‘साहित्य’चे धोरण होते. वाढळ्यीन प्रश्नांची गभीर चर्चा साहित्याने केली. छंद (१९५४ ते ६०) हे पु. शि. रेण्यांनी काढले आणि कलावादी भूमिकेने सहा वर्षे चालविले. छंदने अल्यंत महत्वाची वाढळ्यीन टीपाटिपणी प्रकाशित केली. नव्या लेखकांचे लेखन छंदने छापले. भाषा, कला, साहित्य यांच्याविषयी आसथा असणाऱ्यांना छंदने भरपूर खाद्य पुराविले. साहित्याचा दर्जा राखला जावा महणून भारतीय व युरोपियन भाषांतील अनुवाद प्रकाशित केले. मराठी साहित्याला या प्रकारे एका व्यापक संदर्भात उधे केले.

‘ललित’ हे प्रथमव्यवहाराला वाहिलेले मासिक १९६४ साली सुरु झाले. संपादक होते केशवराव कोठावळे. वाढळ्यीन अभिरुची अष्टपैलू आणि चोखंदळ ब्हावी हा कोठावळे यांचा संपादकीय हेतु होता. प्रथमव्यवहाराच्या संदर्भात ललितची कामगिरी अजोड आहे. स्वागत हे नव्या लेखकांचा परिचय करून टेणारे सदर, ठणठणपाळ, गोमा गणेश, अलाणे-फलाणे, ललित शिफारस, आवड-निवड, महिन्याला बाजारात येणारी नवी पुस्तके, मुलाखती, वाढळ्यप्रकाराचे वार्षिक आढावे या गोष्टी ललितने सुरु ठेवलेल्या आहेत. प्रथम व्यवहाराचा ज्ञानकोश असे ललितचे स्वरूप आहे.

आजवर वसंत दावतर ‘आलोचना’ चालवीत आहेत. हे मासिक उपयोजित आणि गीतानिक समीक्षेला वाहिलेले आहे. केशवसुत, कोलहटकर, समीक्षा, गीतिकाव्य, कादंबरी, सामुकाशा असे आलोचनेचे अनेक विशेषांक आहेत.

पूर्वी, वैखरी, वसंत, हंस इत्यादी नियतकालिकानी मराठी साहित्याची सेवा केली आहे. हमने कथेला समृद्ध केले. पूर्वी आता बंद पडले असले तरी साक्रीकारांनी त्याला लाभणीय व्यक्तिमत्त्व दिले होते.

अरिंगतादर्श, निकाय, समुचित ही दलित साहित्याला वाहिलेली नियतकालिके होत. अरिंगतादर्श मुळात डॉ. म. ना. वानखडे यांनी काढले आणि पानताचणे वगैरे

मंहळीनी ते आजवर घालू ठेवलेले आहे. निकायने काही मत्त्वाचे अंक काढले सध्या ते बंद आहे. समुचित १९८४ पासून सातत्याने प्रकाशित हो असून ते ऑबिझटवादी साहित्याला व एकूणच परिवर्तनवादी विचाराला बाहिलेह मैमासिक आहे. इशवंत मनोहर या नियतकालिकाचे संपादक असून आजवर समस्तीन साहित्य विशेषांक, स्त्रीमुक्ती विशेषांक, गडकरी विशेषांक, प्रा. शरच्यंद्र मुख्योद्ध विशेषांक, स्लाखत विशेषांक असे अनेक मौलिक विशेषांक समुचितने प्रकाशित केले. अस्मितार्थनिही काही महत्त्वाचे दिवाळी अंक काढले.

‘नवभारत’ व ‘समाजप्रबोधन पत्रिका’ ही गंभीर स्वरूपाची नियतकालिके आहेत. मध्यल्या काळात समाज प्रबोधन पत्रिका बंद पडली होती. ती पुन्हा सुरु झाले आहे. समाज प्रबोधन पत्रिका आणि नवभारत यांपैकी नवभारतावर हिंदूत्ववादाची गड छाया मे. पु. रेण्यांमुळे पडलेली असून समाजप्रबोधन पत्रिका परंपर सांभाळत वाटचाल करीत आहे.

‘मागोवा’ (तात्पर्य) आणि ‘लोकवाहमय’ ही मार्क्सवादी भूमिकेने जीवनविचार व साहित्यविचार मांडणारी नियतकालिके होत. लोकवाहमय, तात्पर्य व मागोवा ही नियतकालिके आता बंद पडली आहेत.

‘अनुष्टुभू’ जुलै-ऑगस्ट ७७ पासून सुरु झाले. प्रथम पुरुषोत्तम पाटील संपादक होते, आता रमेश वरखेडे आहेत. ‘अनुष्टुभू’ हेही एक दर्जेदार नियतकालिक आहे. म. सु. पाटील, गंगाधर पाटील, यशवंत मनोहर, विलास सारंग अशा अनेक लेखकांनी त्यातून लेखन केले.

‘अक्षरवैदर्भी’, ‘कवितारती’ ही अलीकडची महत्त्वाची नियतकालिके. अक्षरवैदर्भी हे जनसाहित्याच्या चलवळीला बाहिले गेलेले मासिक आहे. हॉ. सुभाष सावरकर अत्यंत चिकाटीने आणि नियमितपणे त्याचे प्रकाशन करीत असतात. कवितारती हे केवळ कवितेला व कविताविचाराला बाहिलेले नियतकालिक आहे. सगळ्या प्रकारच्या चांगल्या कविता, सगळ्या प्रकारचे चांगले काव्यविषयक लेखन अशी ज्यापक दृष्टी कवितारतीची आहे.

ही अशी मराठीवली कालची आणि आजची महत्त्वाची नियतकालिके. ही नियतकालिके आपापल्या कुवरीनुसार मराठी साहित्याची सेवा करीत आहेत. वाहमयीन नियतकालिके म्हणजे वाहमयातील प्रकाशनपीठे, चर्चापीठे होत. वाहमयातील दल्घवळण यांच्याद्वारे चालते: वाहमयातील हवामान शुद्ध ठेवण्याचे कार्य नियतकालिके करतात. अभिरुची सतत प्रवाही ठेवण्याचे, तिच्यात प्रदूषण माजू न देण्याचे कार्य ही नियतकालिके करतात.

माहेर, अनुराधा, रोहिणी, स्त्री आणि अशीच इतरही अनेक नियतकालिके समाजातील पांढरपेशांच्या रेजनाच्या गरजा भागवीत असताहत. तर बायजा, बाई, मिळून साच्याजणी अशी नियतकालिके स्त्रीविषयक प्रश्नांची स्त्री-मुक्तीच्या दिशेने चर्चा करतात.

रंजनप्रधान नियतकालिके एका बाजूने आणि प्रस्थापित नियतकालिके दुसऱ्या बाजूने पारंपरिक अधिरुचीला आंजारीत-गोंजारीत असतात. अशावेळी वाहमयीन संस्कृतीच्या ठज्ज्वलतेसाठी बदलती परिस्थिती, बदलते वाहमय यांच्या नवनव्या वलणाचरील नवनव्या संबंधांचे आविष्करण करणारी नियतकालिके हवी असतात. अशी नियतकालिके प्रतिगामी अधिरुचीच्या राशीसी जबड्यातून वाहमयीन अधिरुचीला सोडवत असतात. अशी नियतकालिकेच खन्या अथवे वाहमयाची आणि जीवनाची मार्गदर्शक असतात.



२८ : हायकू

कवितेच्या जगात हायकू जसा देशांच्या जगात जपान, जपान नावाच्या या पुलांच्या आणि फुलबेड्या देशाने जगाला 'हायकू' हा काव्यरचनाकार दिला. आपला तीन 'बोनसाब' घरणांनी चालत जाऊन हायकूने जग पादाक्रांत केले, देशोदेशीच्या भाषांमधून या उगवत्या सूर्याच्या देशाचा काव्यप्रकार आज लिहिला यातो आहे. मराठीतहूं आज हायकू लिहिण्याचे प्रयत्न होत आहेत.

हायकू या विलक्षण रचनाप्रकाराला जन्म देणारी संवेदनशीलता जपानच्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक आणि सांस्कृतिक वातावरणातून साकार झाली आहे. 'संघटित व्हा' असे जणू ऐकले आणि तीन हजार चारशे चव्येचाळीस थोटीमोठी बेटे एकत्र आली. जपान सिद्ध झाला. हे धनुष्याकृती बेटांचे पुंजके सर्व बाजूंनी समुद्रांनी बेढलेले आहे. समुद्रात वाढळे-चक्रीवादळे उठतात. असे वाटावे की, जपानची ही बेटे म्हणजे भूकंप, ज्वालामुखी आणि चक्रीवादळे यांची हक्काची राहती घरे होत. आपल्याला थेराव धालून वसलेल्या निर्धूण निसर्गाशी जपान सततच झुंजत आला आहे. या संदर्भात जपानच्या वाट्याला एका शापित योद्ध्याचे जीवन आलेले आहे. या शापाच्या सोबतीमेही जपानने पृथ्वीवरील नंदनवनाची पदवी प्राप्त करून घेतली आहे. क्षणभंगुरतेच्या लणव्यात उभे राहून जपानी माणसांनी आपली सौंदर्यजाणीच अत्यंत तीव्र पातळीवरून घपलेली आहे. भोवतीच्या मायावी निसर्गाने या संवेदनशीलतेला रंगांधांची उत्कट वाणी दिलेली आहे. छोटे निझर, त्यांच्या आजूबाजूंनी खेळण्यातली वाटावी अशी नाजूक चणीची घरे, सभोवती गर्द राने, त्यात नाना रंगांच्या फुलांची नक्ते, निळे डोंगर, त्यावर चाळत घातलेली बर्फांची वस्त्रे, हा रंगांच्या काव्यावर सोडलेले धुक्याचे दिरल पडदे...। असा हा फुलांचा देश, फुलांची मने असलेल्या लोकांचा देश, एप्रिल भहिन्यात हे लोक चेरीच्या फुलांची विरहिणीने पाहावो तशी वाट पाहतात आणि त्यांच्या स्वागतासाठी सण साजरे करतात. या मापसांच्या मनात मार्दव कायम वस्तीला आलेले आहे.

जपानचे प्राणशिल्प जसे या भौगोलिक परिस्थितीने खोदलेले आहे, तसेच बौद्ध आणि शितो या धर्मानोही त्यात वाटा ठवलेला आहे. जपानमध्ये मोठ्या प्रमाणात आहे तो बुद्ध धर्म. जपानी मनांनी बुद्ध धर्मात निसर्गभक्ती मिरावून टाकली आणि सिद्ध झाले ते शितो धर्मांचे रूप. हा धर्म अत्यंत सोज्ज्वल असून बुद्ध धर्माप्रमाणेच सौंदर्यांचा

उपात्क आहे. घन किंवा झेन हा बुद्ध धर्माचा पंथ जपानात समाधी, मनन, चितनारु रागून गोलेला आहे नश्वरतेत उधे राहून जगण्याचे शिल्प घडविषयाचा सूळ हा जपानी माणवाने सतत वाहून आणलेला आहे. निसर्ग हे त्याच्या जीवनातले अपरिहार्य आणि नियोक पात्र झालेले आहे. याप्रकारे अत्यंत गडद अशी एक वैशिष्ट्यपूर्ण प्राकृतिक आणि सांस्कृतिक तार्शभूमी लाभलेल्या अत्यंत संवेदनशील असलेल्या प्रतिभावंत जपानी मनारे नवव्या शतकात हायकू या अनोख्या काव्यप्रकाराला जन्म दिला.

क्रमाने अठव्या शतकातील जपानी कवितेतील 'काताडता' आणि नवव्या शतकातील 'रेगा' या काव्यप्रकारातून 'हायकू' हा रचनाप्रकार सिद्ध झाला. काताडतामध्ये तीन-तीन अल्पाक्षण ओळीचे दोन गट असत. काताडतामध्यल्या पहिल्या तीन ओळीशी हायकूची पुढील सकल्यना निगडीत आहे. रेगामध्ये दोन अल्पाक्षरी गट असत. पहिल्यात तीन ओळी व दुसऱ्या गटात दोन ओळी असत. रेगामधील दोन ओळीचा दुसरा गट पहिल्या तीन ओळीच्या गटापासून तुटला आणि या अल्पाक्षरी तीन ओळीचा एक स्वयंपूर्ण असलेला गट स्वतंत्रपणे जपानी कवितेत वाटचाल करू लागला, त्याला प्रारंभी होकू म्हटले जात होते. पंधराच्या शतकात हायकू या नावाने हा रचनाप्रकार प्रसिद्धी पावला आणि त्यात अनेक कवींनी लेखन केले.

हायकूच्या इतिहासातले पहिले युगप्रवर्तक नाव आहे मात्सुओ बाशो (Matsuo Basho : १६४४-१६९४) या कवीचे. हायकूच्या एवंगुणविशिष्ट घटनेचे शिल्पांकन बाशोने केले. पुढे अनेक शतकांनी ही घटना आदराने पुढे नेली. बाशो हा झेन वृद्धिमत्तमचा निस्सीम उपासक होता. त्याचे हायकू धार्मिक असून ते बहुतांशी गूढ आहेत. त्याचे तारुण्य लोपत जाऊन त्यांना क्रमाने वृद्धत्व येते. जीर्णत्वाकडे होणाऱ्या या विषयतात चित्रण बाशोच्या हायकूमध्ये मुख्यत्वाने होते. यातून त्याची कविता जपानच्या प्राकृतिक आणि धार्मिक जीवनाचा संस्कार कशी सांभाळते त्याचे प्रत्यंतर येते. त्याचेतत्त्वाच्या जपानच्या झेन मनाला ही कविता अर्थातच आवडली. धार्मिक गूढगुंजन, निरागीतील चित्रप्रतिमा आणि लोकभाषा यांमुळे बाशोच्या हायकूला ठसठशीत असे ऐगिलासिक व्यक्तिमत्त्व लाभले. त्याचे काही हायकू असे :

१. माझे रोजारी कुठे गेले
या हिवाळ्यातल्या सायंकाळी
इतके गप्प कशाने झाले?
२. हिवाळ्यातल्या या सायंकाळी
रस्त्यावर नाही कुणीच
प्रवास करतोत एकटा मीच.
३. एक कोकिला साद घालते
वायूचे बन चंद्रकिरणांनी
एकदम उजलते.

तानिगुचि खुशाम : (१७१५ ते १७८३) हा दुसरा मंडा हायकूकार! तो प्रसिद्ध चित्रकार होता आणि त्यामुळे हायकूना प्रभावी चित्रशक्ती प्राप्त झाली अहे. त्याचा पंडिती हायकू शिष्ट अभिरुचीला जबळचा होता, त्याचे कजो हायकू!

१. देवव्यातल्या घटेवर

विश्रांती येताना हे

फुलपाखरु झोपी गेलेले.

२. गातो आहे युगुडल्या

चोच आपली

उघडून विमुकली.

कोवायाझी इस्मा : (१७६३-१८२८) हा तिसरा मोठा हायकूकार! एखाद्या खिन्ह पारव्याने एकाकी आक्रंटन करावे तसा त्याचा हायकू आहे. त्याच्या हायकूचे नमुने!

१. निरोप येत आहे वसंत

सारखं सळसळतंय

शेतामधलं गवत.

२. दिवसभर थुकं

हे विशाल दालन

रिक्त आणि मुकं.

(उदाहरणासाठी शिरीष पै यांनी केलेले अनुवाद वापरले आहेत) याशिवाय ओनिल्सुरा, शिकी, जोसो, जाकुशी, एल्सुजिन, रैझन, शूरिन, सोसेकु, अॅनॉन, टॅगी, ओल्नेई अशा अनेक कवींनी जपानीत हायकू लिहिले. हायकूला जपानमध्ये खूपच लोकप्रियता लाभली आहे. जपानी माणसाने कवितेवर मनापासून प्रेम केलेच; पण कवितेतल्या हायकूवर मात्र त्याने अंतर्मनातून प्रेम केले.

हायकूचा विचार करताना प्रथम डोळ्यांत भरते ते त्याचे लघुतम रूप. कवितेच्या जगातला हायकू हाच अल्पाक्षरी काव्यप्रकार असावा. हायकूला 'टेलिप्रॉफिक पोएटी' किंवा कवितेच्या जगातले Shorthand म्हणता येईल. निराशेच्या छोळ्या-मोळ्या धक्क्यानेही व्यक्तिगत वा सामूहिक हाराकिरी (आत्महत्या) करणाऱ्या जपानच्या मानसिकतेने जन्माला घातलेला हा काव्यप्रकार आहे. इतक्या तीव्र संवेदनशीलतेने ऊर्जा शिलगावून चालणाऱ्या लोकांचा हा समाज आहे. नश्वरता, क्षणभंगुरता यांच्या कुळाकुळान सापडलेल्या या मनाने यहुतांश गोष्टीना बोनसाय केलेले आहे. कमीत कमी अव्यक्ताशात जास्तीत जास्त अस्तित्वाचे संयोजन करणे हा या मनाचा मूलधर्मच आहे. निसर्गातून परिपूर्णितेकडे जाण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या या मनाने झाडांची मुळे व फाई छाटून झाडांची वाढ खुंटविली. त्याना प्रतिभेने कवितेच्या क्षेत्रात जे बोन्साय केले त्याला हायकू या नावाने ओळखले जाते.

हायकू तीन ओळींचा असतो. पहिली पाच उच्चारघटकांची (Syllable), दुसरी

एका हायकूत असतात, यमकाने भाववृत्तीचे वर्तुल पूर्ण केले जाते, पहिल्या ओळीचे तिसऱ्या ओळीशी वा दुसऱ्या ओळीचे तिसरीशी यमक साधले जाते. हायकू ही रचना अगदी अल्पावकाशात बांधायची असल्याने शब्दांची निवड आणि त्यांची नादानुसारी बंदिश या गोष्टीला अत्यंत महत्त्व असते, निसर्गाचे आणि हायकूचे रक्काचे नाते आहे. झेन बौद्धांनी निसर्गातून निब्बान मिळविण्यासाठी हायकू लिहिला. हायकूकार समाधी अवस्थेचा क्षण पकडतो आणि आस्वादकालाही त्या अवस्थेचा प्रत्यय घडवितो. निसर्गातील एखादी अणकुचीदार घटना कवी अल्पशब्दातून उभी करतो. अशा ठिकाणी कवीच्या अनुभूतीचा संबंध निसर्गाशी असतो. पण काही वेढा कवी निसर्गाच्या प्रतिमांमधूनही अनुभूती मांडताना दिसला तरी या अनुभूतीचा संबंध प्रत्यक्ष जगण्याशी असतो. पहिल्या ठिकाणी शुद्ध हायकू सिद्ध होतो, तर दुसऱ्या प्रक्रियेतून हायकूसदृश्य रचना जन्माला येते, असे शिरीष पै यांचे म्हणणे आहे. पण खुद जपानमध्ये पुढे हायकूने युगीन आशय व्यक्त केला. सामाजिक जाणिवेचा आविष्कार त्याने केला. लौकिक जीवनातील तीव्रोत्कट अनुभूतीना त्याने काव्यमय पद्धतीने मुखर केले. वर मांगितल्याप्रमाणे पाच-सात-पाच या सतरा उच्चारघटकांच्या बंदिशीचे केवळ रचनेला प्राधान्य देणारे बंधनही जपानी हायकूकारांनी नाकारले. पाच-सात-पाच हे उच्चारघटक, अवैयक्तिक निसर्गानुभव, समाधी या मर्यादांमध्येच हायकू राहावा हे म्हणणे काव्यसौंदर्याला प्राधान्य देत आहे असे म्हणता येणे कठीण आहे. अल्पाक्षरत्व म्हणजे जितके जितके कमी उच्चारघटक वा कमी शब्द तितके हायकूच्या दृष्टीने अधिक फलदायी असे मानायला हवे आणि प्रेम, विरह, विद्रोह अशी जीवनातली कोणतीही भाववृत्ती वा अनुभूती हायकूत प्रभावीपणे मांडता यायला हवी. हायकू शुद्ध होण्याचा संबंध, कोणत्याही प्रकारची का होईना, अनुभूती उत्कट असण्याशी, मौलिक म्हणजे अधिक जीवनार्थपूर्ण असण्याशी व ती कमीत कमी शब्दातून परिणामकारकपणे योग्याशी आहे. उघडपणे येईल वा अप्रत्यक्षपणे येईल, पण कवीची अनुभूती नसलेली रचना कविता होणेच शक्य नाही. हायकू ही कविता आहे. प्रथम हायकूला अत्यंत उत्कट उत्कट कविता असणे भाग आहे.

मराठीतील काही नव्या मंडळीचे लेखन चाळले असता हायकूला तीव्र प्रतिभेदी काढी गरज असते हे लक्षात येते. मराठीत अनेक कवींनी लघुतम काव्ये लिहिली. विजयगत, बालकवी, मर्डेकर, सदानंद रेगे, पु. शि. रेगे अशा अनेक चांगल्या मराठी कवींनी लघुकाव्ये लिहिली. ही काव्येही लघु असतील आणि काव्यपूर्ण असतील तर हायकूचे नियम पाळून केलेल्या अनुकरणशील व काव्यशून्य लघुरचनेपेक्षा वरील रामायणाचे जाणकाराना अधिक आवडतील. 'हायकूचे दिवस'मध्ये जे काही नवीन कवींचे हायकू दिले आहेत, त्यांत कृत्रिमताच अमाप जाणवते. रचनेच्या खटाटोपात शक्ती नवीन कारणा या गळलकारांनी रचना केल्या, पण या खटाटोपात काव्याकडे मात्र दुर्लक्ष

झाले, तसे हायकूचे होऊ नये. चांगला प्रतिभावंत नियमांनी घटा खुडकाकू लावूनही उत्कृष्ट हायकू लिहू शकेल. 'विंदू मे सिधू' 'किंवा घागरे सार' असे हस्तूचे रूप आहे. नियमच मानायचा तर 'विंदू मे सिधू' एवढाच माना येईल. जगण्यापरण्याच्या जळल्या रेषेवरच्या मनाची कोणतीही अनुभूती लघुतम सातून साकार झासी तर ती हायकू होईल. गाथासप्तशतीमधील अल्पाक्षरी रचना यादृचे लघात घ्याच्या लागतील. तुकोबांच्या अभंगांचा एकेक चरण जसा संपूर्ण अभंगाचा फे सेंट्रिय घटक असतो, तशी गळालमधील शेराप्रमाणे या एका चरणालाही त्याची एक सौंदर्यर्णता असते.

आंधक्याचे काठी
लागते आंधक्ले
भात एक वेळे

किंवा

दया तिवे नाव
भूतांचे पाळण
आणिक निर्दाळण, कंटकांचे
हे तुकोबांच्या अभंगांचे चरण काय किंवा
उस असे डोंगा
परि रस नोव्हे डोंगा
का रे भुललासी बरालिया रंगा

हा चोखोबांच्या अभंगाचा चरण काय, या चरणांना स्वयंपूर्णता आहे आणि त्यातील पोटिडीक तर निर्वाणीची आहे. या रचनांतील सामर्थ्य हायकूकारांनी केवळ चरणांच्या पातळीवरही दुर्लक्ष नये. जानदेवांच्या, जनाईच्या, नामयाच्या, चोखोबांच्या आणि तुकोबांच्या प्रतिभेदा बाज पाहावा. सात-आठ शब्दांपासून दहा ते बारा शब्दांमध्ये या कवींनी सौंदर्याची नक्षत्रे फुलविली आहेत. ठिणाऱ्या पेरून ठेवल्या आहेत, असेच हायकूचे आहे. त्यात मोहक नाट्य असते, एखादी तरल भावना त्यात रुणझूणत असते. सूचकतेचे अमाप सौंदर्य त्यात असते, क्रियापदांचा वापर शक्यतो टाळत असतो. काही शब्दांचा, काही निसर्गघटकांचा प्रतिमात्मक वापर तो करीत असतो. त्यामुळे तो 'टेलिप्रॅफिक पोयटी' ठरतो. काही निकडीचे कार्य असल्याशिवाय शब्द त्यात येतद नाहीत. मराठीमध्ये अनुवादित केलेल्या हायकूमध्येही किंतूतरी अनावश्यक शब्द असतात.

'कविता एक अधुरी भाषा है
बहुत बोलनेवालों को वह समझना कठीन है'

ही गोष्ट हायकू लिहिणाऱ्या कवींनी लक्षात ठेवावी. हायकू ही एक अधुरी भाषा आहे. खूप शब्द वापरणाऱ्यांना ती कळणे कठीण आहे.

आजच्या परिवर्तनवादी गंभीर कवींच्या मनाने हायकू च्छिह्नां जायला हन्या, तो

हायकू प्रस्तुत हाईल, ज्याना खरा कावता लिहायचा आहे त्याना हायकूकडूच जावला हवे असे नाही. प्रतिभावंत कोणत्याही आकृतीचे सोने करून दाखवील. अभंग लिहिला की ओवी, गळ्याल लिहिला की हायकू, मुक्कळंद लिहिला की अक्षरळंद या प्रश्नांना महत्त्व देणार की वरील कोणत्याही प्रकारात लिहिल्या गेलेल्या कवितेला महत्त्व देणार? मी कवितेला महत्त्व देईन, मग उल्कापणे ती कशातूनही येईल आणि कोणत्याही मुशीतून ती थेऊ शकते, तसा कोणत्याही मुशीत तिचा अभाव असू शकतो. शेवटी प्रश्न सर्जनशील प्रतिभेद्या असतो, मराठी कवितेचा इतिहास असा आहे की नवनव्या दत्तक शैलीत्रांचा, रघनाप्रकारांचा मराठी कविमनाला जेवढा हव्यास आहे, तेवढा आपल्या जीवनवास्तवाच्या संदर्भातील जीवनजाणिवेच्या नव्या शितजांचा हव्यास नाही. या दुसऱ्या हव्यासापोटी जन्माला आलेली शैलीत्रे अधिक मौलिक, अधिक काव्यवर्धक असतात, जपानी जीवनाची स्पंदने त्या त्या काळात हायकूने मांडली. मराठी जीवनाची जगण्यामरण्याच्या जळत्या रेषेवरची निकाची स्पंदने हायकूने मांडली तरच मराठी कवितेत हायकूला अन्वर्थकता प्राप्त होऊ शकते, अन्यथा हायकूची अतिंतंग विजार मराठी अनुभवाला एकतर बसणारच नाही. बसली तर फाटून जाईल, नाहीच फाटली तर भयानक विनोदी तरी ठोरल. असे होऊ नये असे मनापासून वाटते.

मराठीत काही हायकू पु. शि. रेंगे यांनी लिहिले, काही हायकू मदानंद रेण्यांनी लिहिले, तर बरेच हायकू शिरीष पै यांनी लिहिले, हे काही मराठी हायकू—

१. केवळां हे असे

उशीवरचे झाले

चांदणे ऊन?

— पु. शि. रेंगे

२. जाताना तिने

आपले झाडही उपटून नेले

मी तसाच विस्कटलेल्या मातीसारखा

— सदानंद रेंगे

३. सकाळ झाली तरी

जळतायत दिवे रस्त्यावर

जळून जळून रात्रभर

— शिरीष पै

४. माझे प्रेम... माझा अभिमान...

हुंज असहा झालीय

वादलात बाग जळालीय

— शिरीष पै.

शिरीष पैच्या हायकूमध्ये जपानी हायकूचेच पडमाद ऐकायला मिळतात. अनुवाद

वाटावे इतके अनुकरण इथे केले जाते. कावळे, चिमण्या, मूलपाखरे, फांद्या, सूरू, पक्षी
या अशाच रुळलेल्या संकेतांच्या बाहेर ते जात नाहीत. जबला येताऱ्येताच हाळू असा
संकेतांच्या पिंवऱ्यात सापढू नये. जपानमधून आलेल्या हाळूलाही मराठी कवंदी नवा
समर्थ प्राण दिला असे आपल्याला गौरवपूर्वक वाटले पाहिं. असे होणार असेही तरच
उतम कविता लिहिण्याच्या निमित्ताने हायकू नावाची वीज धरण्याचे घाडस रावे.

२९ : आंबेडकरवादी साहित्य

माठीतील आंबेडकरवादी साहित्याला जातिद्वेष वा वर्णद्वेषच नष्ट करायचा नाही, तर वर्ण आणि जातीची नावनिशाणीच मिटवून टाकायची आहे. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय, समता व बंधुता जन्माला घालायची आहे. कोणी दलित असणार नाही, कोणीही कोणत्याही जातीचे असणार नाही यासाठी आंबेडकरवादी साहित्याची लढाई आहे. विद्यमान समाजसंस्था आर्थिक व सामाजिक विषमतांनी अमानुष करून टाकलेली आहे. या समाजसंस्थेत मनुष्यतेचा भयंकर अपमान होतो आहे. सुंदर मानवी भावनांवर इथे बलात्कार होतो आहे. भारतीय होण्याची स्वज्ञे इथे गावोगावी चिरडली जात आहेत. चुद-फुल्यांची आणि आंबेडकरांची जीवनज्ञाणीव इथे कुठित केली जात आहे. भारतीयत्वाचा द्रेप शिकविणारी केंद्रे उघडली जात आहेत. कालचा अंधार कमी भयानक नव्हता, पण त्याहून जालीम विखार आज त्यात भरला जात आहे. दलित साहित्य म्हणून कालवर ओळखाल्या गेलेल्या आंबेडकरवादी साहित्याने या देशातील गुलामगिरीच्या तत्त्वज्ञानाविरुद्ध आणि परंपराविरुद्ध कडाडून हल्ला घडवला. विद्रोहाच्या अनुभूतिशाल्यांनी मराठी साहित्याचे विश्व गजबजून गेले. हजारो वर्षांच्या गुलामगिरीविरुद्धचा संताप ज्वालांच्या वादळामारखा या साहित्यात शक्तिसौंदर्य झाला. संस्कृतीला आणि मानवी शासाना पारखे झालेले बहिष्कृत भारताचे मन आंबेडकरी साहित्यात सूर्य प्रकाशावा तसे प्रकाशित झाले. आंबेडकरी साहित्याने अस्पृश्यतेच्या चिनेवर आपल्या जाणिवाच्या मशाली शिलगावून घेतल्या. पण हे साहित्य या मशाली पेऊन शिरले ते आदिवासीच्या, भटक्या-विमुक्तांच्या यातनांना ज्वालांकित करीत. हे साहित्य बहुजन समाजातील दुर्खाना बोलावीत मुटले. त्यांच्या मनावरील गुलामीच्या ओळाशी भांडत मुटले, उच्चवर्णातील माणुसकीच्या ओळसिसना एनलाई करीत ते निघाले. या साहित्याने शत्रू मानले शोषणाला. या साहित्याने सुरुंग लावले जातीय असंकाराच्या पायात. सामाजिक विषमता आणि आर्थिक विषमता या गोष्टी परस्परांची संतान आहेत. त्यांच्यामुळे सिद्ध होणारा तुरंग उटून करायचा तर वरील दोन्ही भीषण गोष्टी एकाच आगीत जाळल्या पाहिजेत ही या साहित्याची प्रतिज्ञा आहे.

स्त्रिया, कष्टकरी जनता आणि पूर्वाश्रमीचे दलित यांची पोलादी एकजीव संघटना या गुन या देशातील शोषणाचा भयानक पहाड फोडण्याची प्रतिज्ञा या साहित्याने केली

आहे. जोतिराव फुन्यांच्या झपाटलेपणाने या सर्व शोपितांनी त्यांच शोषक दाखवू देणे आणि ऑबेडकरांचा बुलंर आवाज या शोपितांच्या तनामत घेण उफाळत लेणे हे या साहित्याचे ध्येय आहे.

हे साहित्य मागसाच्या महानतेचे गाणे गाते. मानवी शपथाचा कडकडीत ऐवाढा ते सादर करते. ते बंधमुक्तांच्या लढाईचो बखर होते. ते मरमनातील अंघत्वाचा अंधार खणून काढगारे प्रकाशगीत होते. ऑबेडकरवादी साहित्याने पारतील आणि जातील सूर्यकुलाचा नीतिवारसा स्वीकारला असून त्याने वसा घेला बाहे तो पायालयांना बांधणारी दोरखांडे जाळायाचा। हातातील बेळ्या तोळायाचा। मने शोपितांच्या आध्यात्मिक आणि भांडवली तत्त्वज्ञानाच्या विषारी संस्कारमधून बाहेर काढण्याचा। ऑबेडकरी साहित्य या विजयाचा प्रवास चितारीत आहे. ते अंधारातून बाहेर काढल्या जाणाऱ्या नावांची चित्रे काढीत आहे. अंधाराचा बोलपट ते सादा करीत आहे.

प्रत्येकाच्या अस्मितेचे निर्माण हा या साहित्याचा जाहेरनाम आहे. सिपथी नको, त्याला संनिक हवे आहेत. त्याला दद्या नको, मानवी हृदयाच सच्चा प्रत्यय हवा आहे. त्यासाठी हे साहित्य बद्दांच्या मुक्तीसाठी विद्रोहाचे पडघम बाजवात आहे. ऑबेडकरी साहित्याचे फार मोठे दालन या युद्धनगाच्यांनी भरून गेलेले आहे.

या देशात सांडलेले सर्व गरिबांचे रक्त एकत्र आणणे, सर्वच दुबळ्यांची राख एकत्र करणे, आजवर झालेल्या त्यांच्या सर्व अपमानांना ज्वलंत करणे आणि प्रस्थापितांचा कारम्यानी किल्ला भुईसपाट करणे या प्रतिज्ञेचा जळता स्वर या साहित्याच्या गळ्यातला एक मोहक आणि दाहक स्वर आहे.

ऑबेडकरवादी लेखन सकल यातनाना मोर्चात बोलावोत आहे. ही माणुसकीची लढाई एकट्याने लढाई नके हे युद्धशास्त्र त्याला झात आहे. त्यामुळे ते दुर्खांच्या पाठीशी क्रांतीच्या विक्षिपिद्यागाची ऊर्जा घेऊ उभे आहे. सर्व क्रांतिकारी चळवळीशी, मूलभूत भूमिका घेणाऱ्या कोणत्याही उठावाशी मित्रत्व करीत ऑबेडकरी साहित्य विद्रोहाचा पाऊस होत आहे. आमूलाप्र परिवर्तनासाठी या साहित्याला निर्माण करायचा आहे 'ऑबेडकर' भारत. त्यासाठी त्याने अंगीकारला आहे ऑबेडकरमार्ग। त्यात या देशाच्या राष्ट्रीयत्वाची, उज्ज्वल भारतीयत्वाची हमी आहे असे या साहित्याचे महणणे आहे. कालवरचे दलित साहित्य आता ऑबेडकरवादी मराठी साहित्य म्हणून ओळखले जावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

सर्व जगातील साहित्यकांच्या नजरा या साहित्याने आकर्षित केल्या आहेत. या साहित्याने मराठी साहित्याला लैंगिकतेच्या, व्यक्तिवादाच्या, पुनरुज्जीवनवादाच्या आणि आकृतिवादाच्या भयानक अरिष्टांपासून बाचविले आहे. या साहित्याने हजारो वर्षे मुक्त्या राहिलेल्या उत्कृ अनुभवांचा अजिठा मराठी साहित्यात उभा केला आहे. आज दुनिन्या उत्सुक आहे ती हे साहित्य आस्वादायला। जीवन उत्सुक आहे ते या साहित्याच्या सर्वनशील पावसान भिजायला। हे साहित्य मराठीचे खेरे नवसाहित्य आहे. कारण याच

या साहित्याने मराठी साहित्याला जनतेच्या निर्बाणीच्या जगण्याशी आणि ज्ञानामुळे निर्माण झालेल्या दुर्भांशी जोडले आहे.

आंबेडकरवादी साहित्य म्हणजे काळाच्या दुखाच्या काळजात खोदलेली तेजाची गैरवशाली अभंग लेणी। अन्यायप्रस्तांच्या स्वर्जांचे चंद्र-सूर्य आणि विद्रोहाची अग्निकमळे या साहित्याच्या आसवांमधून फुललेली आहेत. मराठी साहित्यविष्णातच नवे, तर जागतिक वाढूमध्यसंस्कृतीतही या साहित्याने नवे प्रकाशपर्व सुरु केले आहे. माटीतील हे सूर्यकुलाचे साहित्य आहे आणि त्याने मराठी साहित्याच्या विजयाची द्वाही विष्णुभर फिरविली आहे. हे साहित्य आहे बंधमुक्तीच्या सोहळ्याचे. आम्ही भारतीय जहोत असे गवने म्हणणाऱ्या मानसिकतेचे सर्जन हा या साहित्याचा घ्येयवाद आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि विज्ञानदृष्टीचा अंजिठा कोरण्याचे सात्रस हे साहित्य कोत आहे. या देशातील सर्जनशील यातनांनी सुरु केलेले हे युद्ध आहे. माणुसवीशी द्रोह करणारी कोणतीही गोष्ट समूळ नष्ट झावी ही या साहित्याची प्रतिज्ञा आहे.

३० : आंबेडकरवादी साहित्याची प्रेरणा

१९४७ साली आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले, दीडशे वांच्यानंतर ही आनंदोसवी घटना या देशाच्या इतिहासात घडली होती. एका मोठ्या स्वभाव्या परिपूर्तीचा हा क्षण होता. या क्षणाच्या सोबतीने देशाने बंधमुक्तीचे सुख अनुभवले, पण हा आनंद प्रेगत असतानाच या स्वातंत्र्यप्राप्तीच्या महाद्वारातून नव्या भारताच्या, नव्या समाजाच्या आणि नव्या आधुनिक भारताच्या नव्या सिद्धीसाठी नव्या प्रवासाला प्रारंभ करायचाही हा क्षण होता. नव्या सुंदर-समतावादी भारताच्या शोधाचे एक स्वप्न या देशापुढे भालीय राज्यघटनेने ठेवले. एक भव्य ध्येयवाद ठेवला आणि तत्त्वतः तरी या देशाने बंधविमोर्चनाच्या प्रक्रियेत उडी घेतली होती. घटनेने सर्वांना कायद्याच्या दृष्टीने, तात्त्विक दृष्टीने एकाच पातळीवर आणले होते. 'वन मैन वन व्होट' असा पहिल्या पातळीवरचा समतावाद घटनेने बहाल केला होता. आता नव्या उत्थानाच्या प्रवासाला प्रारंभ करण्याचा हा क्षण होता.

दुसरीकडे मागल्या शतकात लावलेल्या प्रबोधनाच्या झाडाला अनंत अवरोधांचे आघात झेलूनही आता पुन्हा नव्याने मोहोर येऊ लागला होता. फळे दिसू लागली होती. प्रामीण भागातील शिकल्या-सवरलेल्यांची पिढी आता जीवनाच्या मध्यधारेत येऊ लागली होती. दलित-आदिवासी क्रमाने लुबाडलेल्या अस्मिता परत मिळविण्यासाठी लढ्यात उतरू लागले होते. आंबेडकरी चळवळ फोफावत होती आणि दलितांना आपल्या शक्तीचा नव्यानेच शोध लागू लागला होता, तर मार्क्सवादी चळवळ आर्थिक समतेचे लढे लढवीत होती.

राष्ट्रीय ध्येयवादाच्या आणि येथील उपेक्षित घटकांच्या पातळीवर या काळ्यात बंधमुक्तीचे — बंधविमोर्चनाचे अपूर्व पर्व सुरु झाले होते. ज्या मूल्यांनी दलितांना पशू पातळीवरचे जिणे जगायला भाग पाढले होते, त्या मूल्यांच्या विरोधात तळगाळ पावले टाकू लागला होता.

१९५६ साली हौं. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा ऐतिहासिक त्याग केला. एका जडवादी जीवनप्रणालीशी त्यांनी दलितांना जोडले. बुद्धाच्या या जडवादी व समतावादी जीवनप्रणालीसोबतच यंत्रसंस्कृती, घटनेने दिलेला राष्ट्रीय सामाजिक ध्येयवाद, समतेची नवी, आधुनिक तत्त्वज्ञाने, मार्क्सवादी चळवळ या सर्व शक्ती

बंगुतीसाठी धडपडणाऱ्या या काळातील समाजगटाऱ्या पाठीशी होत्या. या सर्वांपासून नव्हे घेऊन येथील उपेक्षित जीवन नव्या स्वजनांच्या रोखाने धावायला लागले होते.

धम्मस्वीवाराने दलितांना स्वत्वाची जाणीव झाली. त्यांना पशु पातळीवरचे जगणे बहाल करणाऱ्या, त्यांचे अनन्वित शोषण करणाऱ्या धर्माचा, धर्मयथांचा, तत्वज्ञानांचा परिवय बाबासाहेबांमुळे झाला. आपणाला धर्मच कसा नव्हता, आपण 'बाह्य'च कसे होतो यांने जीवधेणे दर्शन त्यांना झाले. ज्यांना पूर्वजन्मीचे संचित म्हणून पूजनीय मानले होते त्या शोषकांनी मिळविलेल्या छळछावण्या कशा होत्या याचे भान दलितांना आले. या छळछावण्यांवर प्रहार करण्यातून आणि मनुष्यतेच्या जीवनस्वजनांच्या तहानभुकेतून आंबेडकरवादी साहित्याचा अन्म झाला. या साहित्यातील विद्रोहाचे सुंदरकांड साकार झाले. युद्धकांड जन्मास आले.

आंबेडकरवादी साहित्याच्या पार्श्वभूमीला नवसाहित्याची एक छोटीशी पांढरपेशी वसाहत आहे. त्याकाळी वाचक आणि वाढमयातील निकाल देणारा टीकाकार हा पांढरपेशाच असल्याने आणि हा पांढरपेशा वर्ग मनाने परंपरावादी आणि संकुचित वर्तुळावाहेर पाऊल न टाकणारा असल्याने नवसाहित्यातील पांढरपेशांच्या पराभवाची निरर्शना या वाचकाला व टीकाकाराला कुरवाळणारी बाटली.

भौतिकवादाचा जोर वाढण्याच्या काळात या वाचकाला या साहित्यातील नियतिशरणतेने, मानसिक विकृतीच्या व लैंगिकतेच्या चित्रणाने सुरक्षित वाटले. या काळातील 'नवे' मानसिक वास्तव म्हणजे लैंगिकता आणि नवे समाजवास्तव म्हणजे लौट्याशा प्रतिगामी बेटाच्या पराभवाचे वर्णन. या वाढमयातील शैलीतंत्र सर्व पाळात्य, मनाने परंपरावादी, खेळ मात्र इथले. त्यामुळेच या साहित्याने इथल्या पांढरपेशा रूपिकतेला 'आपलेपण'चे सुख दिले. याचीच पुरवणी म्हणून लिट्ल मॅगेजिन्सवाल्यांनी सर्व नकार देत मृत्यु, लैंगिकता, निरर्थकता या अंगाने असामाजिक व अतिव्यक्तिकेंद्री मन मांडले.

नवसाहित्याने व त्याचीच पुरवणी म्हणून साकार झालेल्या लिट्ल मॅगेजिन्समधील साहित्याने या काळातील बंधविमोचनाच्या उत्सवाकडे पाठ्य फिरविली. मर्देंकरांनी तर अनुभवाशी प्राभाणिक राहन छुप्या पद्धतीने अध्यात्माचा पुरस्कार केला. या साहित्यप्रवाहांनी उच्चवर्णीय पांढरपेशा मूठभर जीवनातील कुरूपता दाखविली. त्यातील पराभव दाखविला आणि अपरिवर्तन हाच जीवनाचा स्थायीभाव म्हणून घोषित केले. तात्त्व नुट्र, नवे करू पाहणारे प्रकल्प, त्यासाठी मुरू झालेला प्रवास त्यांनी लक्षात ठाकाना नाही. हिंदू धर्माचा त्याग आणि मूल्यांच्या पातळीवरचे बंधविमोचनाचे त्यांशवायदे इतरही क्रान्तिप्रकल्प वजा करूनच प्रस्थापित साहित्यकांनी साहित्यनिर्मिती व व्यापक व्यापारांची वरील वादल, जनसमूहाचे हे उत्थानपर्व यांची अनुपस्थिती गृहीत करण्यापूर्वी प्रवाहिताची साहित्यनिर्मिती झाली. वरील बाबी इथे घडत नव्हत्या. इथे होती गरणाळ, पराभव या खात्रीने या साहित्यिकांनी लिहिले. हे सर्व नव्याने जीवनात व

साहित्यात प्रवेश लागलेल्या दलित व प्रामीण तरुणाला नदे शीच वाढले. निसंदर्भ वाढले, खरे तर समकालीन जीवनाचे नाव बंधविमेन हे आहे, तण त्या बंधविमोघनाकडे पाठ फिरवूनच इथे पांढरपेशांनी एका बाजू घ्यत्तिवादी आंदे दुसऱ्या बाजूने पुनरुज्जीवनवादे साहित्यनिर्मिती केली. या परंगवादी प्रतिभा विसाव्या शतकाच्या मध्यावरही आपल्या जुन्या स्वभावाप्रमाणेच वाढला.

या सर्व बाबी लक्षात घेतल्यावर, ही अवसानधातकी, लियारी आणि काळोखभक्त पार्श्वभूमी लक्षात घेतली तर मराठी साहित्यातून आंबेडकरवादे साहित्य जन्माला येणे कसे अशक्य आहे ते आपल्या लक्षात येईल. या काळाच्या मराठी साहित्यात या साहित्याता जन्माला घालण्याची योग्यता नाही. या अशा संघकालातील 'गळकालीन' साहित्यातून आंबेडकरवादी साहित्य जन्माला येऊच शकत नाहे. खरे तर असे आहे की या समकालीन 'गतार्थ' साहित्यातून हे साहित्य जन्माला आलेच नाही, हेच या अंबेडकरवादी साहित्याचे वैशिष्ट्य आहे. हे साहित्य जीवनातून जन्माला आले. भोवतीच्या बंधमुक्तीच्या उत्सवातून जन्माला आले. केशवसुती कविता ही मराठी वाड्यमयीन परंपरेतून जन्माला आली नवती. हे निखारे जन्माला घालण्याची कुवत पारंपरिक मराठी काव्यपरंपरेच्या कुशीत नवती. केशवसुतांची कविता जन्माला आली ती इथे परदेशी इहवादी मूल्यांच्या प्रभावाने सुरु झालेल्या प्रबोधनातून. म्हणून या कवितेत निराळ्या सामर्थ्याचा दिवस उगवला. याचा अर्थ असा की, साहित्यात खरे सामर्थ्य, खरा जोम, खरे सौंदर्य, खरा पराक्रम जन्माला यायचा असेल तर, त्याने साहित्यातून प्रेरणा घेण्याएवजी जीवनातून प्रेरणा घ्याव्यात. अंबेडकरवादी साहित्यानेही प्रत्यक्ष जीवनातून, समकालीन जीवनाच्या केंद्रीय संघर्षातून प्रेरणा घेतल्या. या प्रेरणांचा मातृकोश अर्थातच अंबेडकरांची चळवळ हा आहे.

३१ : आंबेडकरवादी रंगभूमी

आंबेडकरी साहित्याची निर्मिती ही आंबेडकरवादी आंदोलनाच्या पेटल्या कुशीतून साकार झालेली निर्मिती आहे. या साहित्याने मराठी साहित्याला आपल्या जीवनाच्या खोल पाण्यातील तळ्यावर उतरवले. या तळ्यागाळातील वेदना आणि विद्रोहाचे हुंकार म्हणजे आंबेडकरी साहित्य होय. आपल्या जीवनाचे जलते प्रदेश व्यक्त करण्याच्या अंगाने उघडी पहलेली मराठी साहित्याची लाज आंबेडकरी साहित्याने आपल्या विद्रोही वस्त्राने झाकली. माणुसकीच्या मढ्याकडे पाहून दळभद्री हसणाऱ्या प्रतिभावंताना आंबेडकरी साहित्याने माणुसकीच्या मामल्याचे मोल पटवून दिले. मवाल्याप्रमाणे लैंगिकतेत सोळणाऱ्या आणि पुनरुज्जीवनवादाच्या दिंडीत नाचणाऱ्या मराठी साहित्याला आंबेडकरी साहित्याने जीवनाच्या खऱ्या प्रश्नांशी भिडवून जबाबदारीचे गांधीर्य पटवून दिले. उजेहाचा घ्यास घेतलेले हे आंबेडकरशब्द उरात घेऊन आंबेडकरवादी साहित्य आपल्या जीवनातील अंषाराच्या माथ्यावर पाय ठेवीत मुळ मनुष्यतेची कलात्मक आकृती जुळवू लागले. कविता या आंबेडकरवादी साहित्याचा खऱ्या अर्थाने आतला आवाज झाली. कवितेने समग्र आंबेडकरवादी साहित्याचे संविधान मांडले. आंबेडकरी रंगभूमी या संविधानातील विधानाचे तपशीलवार दर्शन घडवीत आहे.

आंबेडकरी रंगभूमी आजच्या प्रस्थापित मराठी रंगभूमीच्या मंदभांत विद्रोहाच्या नाऱ्या वाटा निर्मिणारी रंगभूमी झालेली आहे. ही रंगभूमी आज आपल्या समाज जीवनातील केंद्रवर्ती दृंद्वाचे आणि त्याच्याशी निगडीत दश्यादश्य संघर्षाचे काळे-निळे पाठर प्रकाशित करीत आहे. मराठी रंगभूमीच्या इतिहासाने एक अलंत अनोखी जबाबदारी तिच्यावर टाकलेली आहे. कोणालाही न पेलू शकणारी आणि केवळ या रंगभूमीलाच पेलता येईल अशी ही जबाबदारी आहे. या रंगभूमीला आंबेडकर दृष्टीने आपल्या जिदगीच्या कळा-अवकळा पाहायच्या आहेत आणि परिणामशाली नाट्यातून या न्यक्त करायच्या आहेत. आजवर रंगभूमीवर येऊ न शकलेले प्रसंग, घटना, व्यक्ती आणि मुलादुंखे रंगभूमीवर आणून मन्माननीय करून दाखवायची आहेत. अनंत गग, लोध, अनंत भावभावना आणि त्यांची उपासमार, मानवी प्रवृत्तींचा कोडमारा, पहाड लांगलेले उन या मर्व घटकांनी साकार होणारी व्यक्तित्वे आणि समग्र उपेक्षित भारतातील नियम या रंगभूमीला साक्षात करायचे आहे. आंबेडकरांच्या शब्दातून सांडलेला उजेह

ही रंगभूमी प्रकाशित करण्याच्या प्रतिज्ञेने मोहरून आलेल आहे. जी मने गारतीय समाजमनात गृहीतच धरती नव्हती, त्या मनांचे नवे विलेषण करण्याची प्रतिज्ञा पहिल्यांदा आंबेडकरी रंगभूमीचे केली आहे. नाट्य दूळाशी बालेले असते. दोन दृश्यांचे, दोन आशांचे, दोन शुवांचे, दोन असण्यांचे संबंधदर्शन नाळातून तपशिलाने साकार व्हावे लागते. हे दर्शन जिल्हे सूक्ष्म, च्यापक आणि सत्य, तितके ते नाटक अधिक नाट्यपूर्ण, जीवनार्थपूर्ण आणि सौंदर्यजनक ठरत असते. मराठी रंगभूमी या संपूर्ण दर्शनाला तिने अंगीकारलेल्या प्रकृतीमुळेच पारखी झालेलां आहे. प्रस्थापित मराठी रंगभूमी जीवनाचे तुकडे पाहन त्यातील काही तुकड्यांचाच विचार करीत होते. काही तुकड्यांचे असितत्वच तिच्या लेखी नव्हते. खेरे तर जीवन असे तुकड्यांमध्ये इटताच येत नाही. सर्व भागा-विभागांची मिळून बनणारी जीवन ही एव मेंट्रिय महाघटना असते. या महाघटनेचे दूळ जिवाच्या कानाने नाटककाराने ऐकावे लागते. या दूळाची यश्चित्ती नाडी नाटकातील संवादांमधून घडथडत राहील या पद्धतीने गव्हांतून पकडावी लागते. प्रस्थापित मराठी नाटकाने हे केले नाही. मराठी नाटकाचे दुवळेपण जीवनाकडे पाठ फिरवण्याच्या या त्याच्या भेकडवृत्तीत दडलेले आहे. जीवनाच्या सोऱ्या आणि गोड आकलनात दडलेले आहे. आंबेडकरी रंगभूमी प्रस्थापित रंगभूमीहून वेगळी आहे ती या संदर्भात. आंबेडकरी रंगभूमी आपला विद्रोही केमेरा संगल्या जीवनावरच रोखीत आहे आणि आपल्या जगण्या-मरण्याचा एकम-रे सादर करीत आहे.

आंबेडकरी रंगभूमीचा सूर्योदय जोतिया फुल्यांच्या प्रतिभेदन झाला. जोतिया फुले हेच या रंगभूमीचे भरतमुनी आणि तंच या आंबेडकरी रंगभूमीचे विष्णुदास भावे. जोतिरावांच्या 'तृतीय रल' या नाटकाने दलित रंगभूमीला पहिली साद घातली. 'तृतीय रल' हे नाटक मागल्या शतकातले म्हणजे १८५५ मध्ये, त्यानंतर बरोबर शंभर वर्षानी म्हणजे १८५५ साली म. भि. विटणीसांचे 'युगयात्रा' हे नाटक प्रकाशित झाले. 'युगयात्रा'पूर्वी तांबे यांचे 'प्रेमप्रताप' किंवा 'महाराची सून', नामदेव व्हटकरांचे 'वाट चुकली', कारंडे गुरुजींचे 'संगीत जयचौदू', अण्णा भाऊ साठे यांचे 'अकलेची गोष्ट' आणि प्रभाकर जीवने यांचे 'चांडालिका' अशी काही नाटके सादर केली गेली. 'युगयात्रा' या नाटकाने मात्र आंबेडकरी रंगभूमीच्या उदयाचे रणशिंग फुकले. आंबेडकरी नाटकाचा अप्रदृत म्हणावे असे 'युगयात्रा' हे नाटक आहे. अलीकडच्या काळ्यात भि. शि. शिंदे, टेक्सास गायकवाड, अविनाश डोळस, प्रेमानंद गजवी, दत्त भगत, रामनाथ चक्राण, प्रभाकर दुपारे, अमर रामठंके, संजय जीवने, इ. मो. नारनवरे इन्द्यादी मंडळीनी आंबेडकरी रंगभूमीचे नवे सामर्थ्य आणि नवे सौंदर्य माक्षात केलेले आहे. प्रेमानंद गजवी, दत्त भगत आणि भि. शि. शिंदे या नाटककांची नाट्यप्रतिभा आंबेडकरी रंगभूमीच्या इतिहासात अल्पत अव्याल दर्जाची नाट्यप्रतिभा आहे असे म्हणता येउल. अज्ञज आंबेडकरी रंगभूमी महागळातील सर्व गावाना आणि त्या गावातील जीवननाट्याना आपल्या इत्यानन कवटाळू लागली आहे. आंबेडकरी रंगभूमी उजेढातील भगुरी आणि अचारातील झेण्याच

आंबेडकरी नाट्यप्रतिभावंताच्या प्रतिभा करीत आहेत आणि ही सगळी दर्शने आता रंगभूमीवर हवक्कने चालू-फिरु आणि बोलू लागली आहेत. कालपर्यंत ही सर्वच दर्शने रंगभूमीने बहिष्कृत मानली होती.

आंबेडकरे प्रतिभावंताच्या विद्रोही नाट्यप्रतिभा रंगभूमीकडे जग बदलणारी महाशक्ती म्हणून पाहतात. 'जग बदल घालुन थाव, गेले सांगून मला भिमराव' ही अण्णा खळ साठ्यांची प्रतिज्ञाच दस्तित रंगभूमीच्या नाट्यपिसाच्यातून फुलणारी प्रतिज्ञा आहे. आंबेडकरी प्रेरणेने आंबेडकरी रंगभूमी या महाशक्तीची घटनातत्वे सिद्ध केलेली आहेत. आज-उद्याची आंबेडकरी रंगभूमीच आपल्या समाजातील मर्मस्पर्शी व अस्परिंत असे खो जीवन, त्यातील कडोविकडीची मूलगामी द्वांद्वे प्रकाशनान करू शकते. कारण आंबेडकरी प्रतिभाच क्रांतिविरोधी संचिताचा मोह तुडवून जाऊ शकते. ही प्रतिभा पूर्णतः अतर्मुख, चिकित्सक आणि भेटक झाली तर उल्कटतेची व अन्वर्थकतेची पांढरपेशी नाट्यव्याख्या बदलून टाकणारे नाट्यसौंदर्य तीच साकार करू शकते. आता आंबेडकरी नाट्यप्रतिभांचा मराठी साहित्यात महोत्सव सुरु झाला आहे. या प्रतिभा जीवनाच्या केंद्राकडे सरकणाऱ्या अनंत दिशा उभारू लागलेल्या आहेत. हा पराक्रम पुढे जाऊन एकूणच मराठी रंगभूमीचे पांग फेडणारा आणि तिच्या सामर्थ्याच्या नव्या पताका लावणारा पराक्रम ठरणार आहे.

१९५६ नंतर आंबेडकर समाज आपली पारंपरिक प्रसारमाध्यमे गमावून बसलेला आहे. तमाशा, गोंधळ, कलापथके, जलसे, कव्याली, भजने, कीरती ही त्याची सगळी प्रसारमाध्यमे क्रमाने हरपलेली आहेत. वरील सर्वच प्रसारमाध्यमांमधून साकार होणारा आशय आंबेडकरी विद्रोही नैतिकतेने नाकारला आणि आशयाबोवर आंबेडकरी प्रतिभांनी हा आशय साकार करणाऱ्या सांगाळ्यांचेही विसर्जन केले. खोरे तर जहरासोबत भांडी फेकण्याची गरज नव्हती. ही भांडी नव्या मूल्यांची औषधे ठेवण्यासाठी वापरता आली असती. त्या पारंपरिक कलाबंधातून नवी आंबेडकरी नैतिकता साक्षात करता आली असती. कव्यालीने काही काळ असे केले आणि तीही पुढे मुकी झाली. आंबेडकरी प्रतिभावंताना या पारंपरिक प्रसारमाध्यमांचा आणि आंबेडकरी विद्रोही नवनैतिकतेचा कलामेळ घालता आला नाही असे दिसते. असे असले तरी, काही नाटकांमधून हा आज नाटककारांनी वापरला आहे.

पारंपरिक प्रसारमाध्यमे गमावल्याने आज आंबेडकरी विद्रोही नैतिकता घरोघरी पोहचविण्याची प्रक्रिया तशी अवरुद्ध झाली आहे. यावेळी आंबेडकरी साहित्यातील इतर वाहूमयप्रकारांच्या तुलनेने वरील सर्व प्रसारमाध्यमे आत्मसात करू शकणारी आंबेडकरी रंगभूमीच आंबेडकरी चलवळीचे सर्वश्रेष्ठ माध्यम ठरू शकते. वरील सर्व प्रसारमाध्यमांचे युगसंगत आधुनिकीकरण ही रंगभूमी करू शकली तर तिच्याइतके अवार्धक पुढच्या काळासाठी दुसोरे काहीही असू शकणार नाही. आणि हा ठोका तिने

चुकवला, हा कलामेळ तिला जमला नाही, हे स्वयंवा तिला साधले नाहे तर तिच्यासारखी करंटीही तीच ठरणार आहे. ऑबेडकरी रंगभूमीवर इतिहासाने जीवन-क्रांतीची जबाबदारी टाकलेली आहे. पदनाऱ्य असो, दंचनाऱ्य असो, कोतेही नाऱ्य असो. ऑबेडकरी रंगभूमी या सगळ्याच दारा-खिडक्यांवधून साकार व्हायल हवी आहे.

ज्याला आज स्वातंत्र्य म्हटले जाते त्याला, प्रत्यक्षाचे पुावे अवितले तर, स्वतंत्र्य म्हणण्यासारखी स्थिती नाही. शोषितांसाठी तर हे विशुद्ध गरतंत्र्य आहे. आंबेडकरी रंगभूमीला चर्चाक-युद्धाच्या, फुले-आंबेडकरांच्या मनातून साझार होणारे नवेच स्वतंत्र्य हवे आहे, आता या देशाने करावयाचे आहे ते स्वातंत्र्ययुद्ध निराळेच आहे. मनुष्यांच्या जडणघडणीसाठी आणि संवर्धनासाठी हे स्वातंत्र्ययुद्ध हवे भावे. आंबेडकरी रंगभूमी आज या युद्धात उत्तरलेली आहे. या युद्धात विजयी होण्यासाठी आंबेडकरी रंगभूमीला जीवनाचे आंबेडकरी सौंदर्यशासन आणि बटोल्ड बोखाचे नाट्यसौंदर्यशास्त्र यच्या एकत्रीव मीलनाची आगाधना केली पाहिजे. आंबेडकरी रंगभूमी या दिशेने उद्घाण भरू लागली आहे, हे चित्र कोणाही प्रकाशापूजकाला आनंद वाटवा असेच चित्र आहे.

३२ : लोकवाङ्मय

आर्यपूर्व काळापासून भारतात लोकसंस्कृती नांदत आली आहे. आर्यानी येथील आयेंतरंगा आपल्याहून निराळे-परके महणून 'लोक' महटले. वैदिक आणि जन, वैदिक आणि लोक अशा दोन जीवनधारा वेदकाळात आणि वेदोत्तर काळात आपणास दिसतात.

लोकसंस्कृती ही मुळात इहवादी, देहवादी अशीच होती. ऐहिक जीवनाची आराधन करताना कथा-गीतांनी ती वसंतत होती. कृतिनिष्ठ आणि शब्द-स्वरनिष्ठ आविष्कार हा या संस्कृतीचा स्वभाव आणि जीवनाधार होता. लोकायत तत्त्वज्ञान या संस्कृतीच्या इहनिष्ठेशी अनुबंध साधूनच निर्माण झाले होते. आर्य इथे न येते तर या लोकसंस्कृतीचा पुढला प्रवास फारच निराळ्या पद्धतीने झाला असता असे महगता येते. कदाचित इहवादाच्या आराधनेच्या अंगाने आपल्या देशातील लोकसंस्कृती आणि हा आपला देश गेला असता तर, युरोपातील कोणत्याही देशाच्या आधी या देशात आधुनिकतेचे मळे पिकले असते.

आर्यानी आपला सांस्कृतिक प्रभाव येथील लोकांच्या मनात दृढ करण्यासाठी, आपल्या वैषम्यमंडित जीवनप्रणालीच्या प्रसारासाठी येथील आयेंतरांचे सांस्कृतिक संवित वापरले आणि येथील प्राकृत जनांच्या-लोकांच्या भाषांमधील गीते-गाथा व कथा संस्कृतात गेल्या. प्राकृतांचे हंडे रिकामे झाले आणि संस्कृत भाषेचे कंगालपण श्रीमंतीने नाहले. संस्कृतीकरणाच्या या प्रक्रियेने आयेंतरांचे मोठे वाङ्मयीन घन आर्याच्या हक्कमतीखाली आले. या प्रक्रियेत आयेंतरांचे महत्त्व उणावले आणि आर्याचे महत्त्व नाहले. त्यामुळे ही सर्वच प्रक्रिया एका अर्थी सांस्कृतिक अपहरणाची प्रक्रिया ठरते.

अध्यात्माशी घेणे-टेणे नसलेल्या या लोकसंस्कृतीला अध्यात्माची दीक्षा देण्याचा गोठा प्रयत्न शतकानुशतके आर्यपश्चीयांनी केला. इहवादी लोकसंस्कृतीचा ऐहिक अंगाने निकास साधण्याचे प्रयत्न लोकायतिकांनी, बुद्धाने आणि महावीराने केले. पण त्या दिशेने निकास होण्याचे एका काळी खुंटले. अध्यात्माच्या मृगजळाप्रमाणे लोकसंस्कृतीला याचायला लावण्याचे प्रयत्न, काही प्रमाणात का होईना, सफल झाले आणि त्याक्षणीच ऐहिकाची उक्त आराधना पराभूत झाली. जसे हत्यार तशी संस्कृती, यासंबंधातील वि. वा. राजवाङ्म्याचे विवेचन या संदर्भात लक्षणीय आहे, लोकसंस्कृतीत अध्यात्म शिरले आणि ते आपल्या शोषणाच्या सर्व लवाजम्यासह शिरले. आध्यात्मिकांच्या कर्मविपाकाने

या देशाला अधोगतीच्या गहन डोहात बुडविले. या देशावैं जमीन अनेक शतके नांगर किरबून उद्घस्त केली, लोकसंस्कृतीच्या मनात अध्यात्म इकर्मविपाक यांची प्रस्थापना करण्यात ज्या काळात आर्य यशस्वी झाले तो काळ या देश परिवर्तनमारक, क्रांतिमारक मानसिकतेच्या प्रस्थापनाचा काळ ठरला. हजारो वर्षे लोकांचा होऊन पडला होता असे ज्या समाजासंबंधी प्राचार्य गोपाळ गणेश आगरकर म्हणतात तो हाच समाज होय. इहवादी लोकसंस्कृतीला इहवादाच्या दिशेने प्रवाही करे या देशाच्या तत्कालीन नेतृत्वाता शक्य झाले असते तर भारत आज रशियाच्या ज्ञां असला असता, वैज्ञानिक प्रगतीच्या सर्वोच्च ठिकाणी असता, पण अध्यात्माच्या असूने या समाजात जे घडले ते आपल्या सुधारकांच्या लेखनातून आपण वाचू शकतो.

इंगजी राजवटीच्या प्रस्थापनेनंतर आपल्या देशात पुन्हा इहवादाच्या आराधनेला सुरुवात झाली. भौतिक अभ्युदयाच्या घेयवादाची आणि बुद्धिमाण्यवादाची दिशा आदरणीय करण्याचे प्रयत्न होक लागले. एका अर्थी हे बदललेले अर्थात विकसित भौतिक संदर्भ घेऊन मूळ लोकसंस्कृतीच्या मूल्यपरिसराकडे जाणे होते. पण मध्यल्या काळात लोकसंस्कृती आपले मूळ इहवादी रूप गमावून बसली असल्याने तिला ही इंगजी राजवटीनंतर सुरु झालेली इहवादाची आराधनाही 'परकी' वाटली. हे विपरीत 'वाटणे' आपल्या समाजेतिहासात एखाद्या छळवादी प्रश्नासारखे सिद्ध झालेले आहे.

आपल्या लोकवाङ्मयाचे संकलन-संशोधन इंगजांनी प्रथम येथील समाजमन समवून घेण्यासाठी केले. पण आपल्याकडील मंडळींनी या साहित्याचे संकलन प्रारंभीच्या काळात भारतीय परंपरेचे वैभव, पूर्वदिव्य दाखविण्याच्या हेतूने केले. लोकवाङ्मयाचा उपलब्ध झालेला बदंशी भाग हा आपल्या देशातील खास सरंजामी जीवनव्यवस्थेचे भजन करणारा आहे. 'लोकसाहित्याचा खूप मोठा भाग अत्यंत हिंडीस, कंटाळवाणा व जनतेच्या बुद्धीला मागे खेचून घरणारा आहे' असे दुर्गांवाई भागवतांचेही म्हणणे आहे. जनतेच्या बुद्धीला मागे खेचून नेण्याच्या लोकसाहित्याच्या सामर्थ्यामुळेच पुनरुज्जीवनवाद्यांना लोकसाहित्य अत्यंत मौलिक, उपयुक्त वाटणे साहजिकच होते. आधुनिकता आणि सुधारणा यांच्या विरोधात वरील वैशिष्ट्यांमुळेच लोकसाहित्य वापरणे शक्य होते. त्यामुळे एरवीचे पूर्वांचे अशिष्टाचे वाङ्मय आता पुन्हा वेदकाळातल्या प्रमाणेच शिष्टाच्या हेतुप्रीत्यर्थ वापरण्यात येऊ लागले.

लोकसाहित्य म्हणजे खरे तर सामान्य लोकांच्या सर्वांगीण जगण्या-मरण्याचा इतिहासच होय. राजेरजवाङ्मयांचा इतिहास म्हणजे निवडकांचा इतिहास. या इतिहासात सामान्य लोकांना स्थान नसते, राजेरजवाङ्मयांच्या इतिहासाच्या लेखी सामान्य जनता असित्यातच नसते, पण लोकसाहित्य हा या सामान्य लोकांचाच इतिहास असतो. त्यात सामान्यांच्याच सुखदुखाच्या लेण्या खोदलेल्या असतात. लोकसाहित्य हा प्रचंड समुद्रासारखा नवे, आभाळाएवढा आरसा असतो आणि लोकजीवनाच्या जगण्याच्या सकळ कळा त्यात प्रतिविवित झालेल्या असतात.

लोकसाहित्याच्या काही अभ्यासकांनी एक बाब आवर्जून नोंदविली आहे, ती ही की, पुत्र्ल्या काळात या वाढूमयाची निर्मिती असंभव आहे आणि अलीकडच्या काही काळार आपण हे पाहवही आहोत की लोकवाढूमयाची निर्मिती यांवलेली आहे. आणि उरलीमुरली यांवत आहे. मला वाटते, हे साहजिकच आहे. इहविन्मुख प्राकनवादी भावभूमीवरील लोकजीवनाचा आविष्कार हा सरंजामी मूळ्यानी प्रधावित असलेल्या मनाच आविष्कार होता. आता ती व्यवस्थाच मोठीत निधायला लागली आहे. आपली त्या व्यवस्थेने सिद्ध केलेली विवाहसंस्था, आपले सण-उत्तराच क्रमाने इतिहासात जमा होत भाहेत. लोकरुढी, लोकसमजुती, लोकश्रद्धा या अल्यंत विश्वातक असून लोकांना मानविक गुलामगिरीत डांबून ठेवणाऱ्या त्या खुल्घट, मुर्ख श्रद्धा आहेत आणि लोकसंस्कृतीला पांगळे करणाऱ्या, आंधळे करणाऱ्या श्रद्धा आहेत, हे लोकांच्या मनावर क्रमाने झायला लागले आहे. 'जाते' जात चालले आहे. अशी स्थित्यंतरे सर्वच संदर्भात घडायला लागली आहेत. जे लोकवाढूमय कालपर्यंत निर्माण होत होते तशा प्रकारच्या लोकवाढूमयाचे उगमच आता क्रमाने बंद व्यायला लागले आहेत. नव्या भौतिक संदर्भांनी त्या कालच्या अंदाऱ्या वागवणाऱ्या लोकवाढूमयाची आवश्यकताच मारून टाकली आहे. तेव्हा पारंपरिक अर्थाच्या लोकवाढूमयाची निर्मिती पुढे होणे नाही. तो 'काल' आता परत येणार नाही. आपला समाजाच आता एका निकराच्या संक्रमणकाळातून जातो आहे. (लोकसाहित्य म्हणजे लोकसंस्कृतीचा कृतिबद्ध आविष्कार आणि लोकवाढूमय म्हणजे या संस्कृतीचा शब्द-वाणीमय आविष्कार. या लेखात वरील संकल्पना या अर्थानिच वापरल्या आहेत, हे कृपया लक्षात असू शावे.)

लोकवाढूमय मौखिकच असते, ते अलिखितच असते वा ते समूहनिर्मितच असते या बाबी लोकसाहित्याच्या अभ्यासक्षेत्रातील केवळ अंधश्रद्धा होत किंवा निखळ भावडी कल्पिते होत असेच म्हटले पाहिजे. वरील बाबी लोकवाढूमयाच्या अवश्योपाधी नवेत. वरील बाबी जिथे नाहीत ते लोकवाढूमयच नवे, असे म्हणता येत नाही. वरील बाबीच्या उपस्थितीशिवायही लोकवाढूमय अस्तित्वात असू शकते.

लोकवाढूमयाची निर्मिती व्यक्तीच करीत असते. इथे प्रक्रिया घडते ती ही की, ज्या जीवनजाणिवांनी समाजाचा मोठा भाग भारलेला आहे त्या जीवनजाणिवांनीच या निर्मात्या व्यक्तीचेही मन भारलेले असते.

लोकवाढूमयाची निर्मितिप्रक्रिया अशी लक्षात घेतली म्हणजे लोकवाढूमय आणि सौकिक वाढूमय यांतील सीमारेषा पुस्ट होऊ लागतात. विदर्थ-ललित साहित्याची, सौकिक साहित्याची व लोकवाढूमयाची निर्मिती करणारे मन एका विशिष्ट अशा समूहमनाचाच एक भाग असते. ललित साहित्याची निर्मिती ही एक प्रकारच्या 'लोकवाढूमयाची'च निर्मिती असते. या एका महत्वाच्या निर्मितिप्रक्रियाविषयक चिनोपापुरते तरी ललित साहित्य हे विशिष्ट अर्थाचे लोकवाढूमयच असते. (युंगचा समूहमानसाचा विचार इथे अधिप्रेत आहे) याच अर्थाने लोकवाढूमय हे जीवनातील

वेगवेगळ्या थरांचे असू शकते. ते शिष्टांचे असू शकते, अशिष्टांचे असू शकते, सामान्यांचे असू शकते, उच्चवर्णांयांचे असू शकते, लोकवाहूमय आध्यात्मकांचे, प्रतिगाम्यांचे असू शकते, तसे ते जडवाद्यांचे, विद्रोही-क्रांतिवाद्यांचे ही असू शकते. लोकवाहूमयाचे जसे समाजातील स्तरांनुसार वर्ग एहू शकतात, तसे त्याचे मूल्यसंदर्भातीली प्रकार संभवू शकतात.

लोकवाहूमयाची जोपासना, त्याचे पुनरुज्जीवन आणि पुनर्निर्मिती या गोष्टी करणारे आपल्या समाजातील बहुसंख्यांकांचे गट आता परिवर्तनाच्या प्रक्रियेत एहीभागी होण्यासाठी प्रयत्नगील आहेत. हजारो वर्षे उपेक्षित जिणे लादले गेलेल्या अबेडकरी समाजाने आपल्या विद्रोही साहित्याची निर्मिती केली आहे. एका समता, खातंत्र, बंधुतानिष्ठ समूहमनाचे जीवनस्वप्न या साहित्यातून बादलासारखे साकार झाले. एका उपेक्षित-बहिष्कृत भारताचा गजर या साहित्यातून साकार झाला. संस्कृतीकुसाबोहेरील एका दुनियेच्या मनातील विद्रोह या साहित्यातून घाघगतो आहे. आदिवासी साहित्यातूनी एका पीडित विश्वाचा, अनाथ जखमाचा भेदक उद्घोष होऊ लागला आहे. अस्मिता कवटाळायला धावणाच्या प्रतिज्ञांचे उर्जायन आदिवासी साहित्यातून साकार होत आहे. प्रामीण जीवनाचे चित्रण करणारे साहित्य निर्माण होत आहे. हे साहित्य समाजपरिवर्तनप्रक्रियेकडे आपला मोहरा क्रमाने वळवीत आहे. बहुजनसमाजही साहित्य निर्मितीच्या प्रतिज्ञा वेऊन याच प्रक्रियेत सामील होऊ पाहत आहे. गती घीमी असेल, वेग मंद असेल, पण अबेडकरवादी साहित्याप्रमाणेच सर्वक्य विद्रोही क्रांतिकारी जाणिवेकडे बहुजनसमाज, प्रामीण मन सरकण्याची प्रक्रिया जारी झाली आहे हे कबूल करावेच लागेल. याचा अर्थ असा की, पुढे पारंपरिक अर्थाने लोकवाहूमय निर्माण होण्याच्या शक्यताच अशक्य होऊ लागलेल्या आहेत. तशा शक्यता असलेला काळच हळूहळू पण निश्चितपणे विस्मृतीच्या दरीत कोसळत स्वतत्त्वा नष्ट करून घेत आहे. आणि परिवर्तनवादी मूल्यांची कास धरणाच्या वरील वाहूमयीन हालचाली कमीअधिक प्रमाणात भौतिकवादी मूल्यांच्याच आश्रयाला जात आहेत. याचा अर्थ आपली लोकसंस्कृती परत ठिकाणावर येण्याच्या मार्गाला लागली असून आपल्या मूळ इहवादाला वंदन करण्याची शक्ती संपादन करायला लागली आहे. आणि मध्यल्या काळात तिच्यावर झालेल्या सरंजामी संस्कारांचे विसर्जन ती करीत आहे.

याचा अर्थ असा की कालचा मूल्याशय ढरीपोटी वागविणाच्या लोकवाहूमयाची निर्मिती होत नसली तरी लोकवाहूमयाची निर्मिती बंद आहे असे नाही. आजचे लोकवाहूमय लिखित रूपाकडे, जडवादी मूल्यांकडे, विद्रोही-क्रांतिकारी जीवनजाणिवांकडे सरकत आहे. लोकवाहूमय आज मूल्यांतर करीत आहे. ते केवळ टेहच बदलून घेत आहे असे नाही, तर प्राणही बदलून घेत आहे. आजचे लोकवाहूमय दृष्टीच बदलून घेत आहे असे नाही, तर ते दिशाही बदलून घेत आहे. हे वाहूमय भविष्य तर बदलून मागत आहेच, पण वर्तमानही निजीतुक-निरोगी रूपात घडवू बघते आहे. आमे

लोकवाङ्मय आज प्रतिभावंत निर्माण करीत आहेत आणि प्रामीण-जन या वाङ्मयांने चळवळीच्या द्वारा असे लोकवाङ्मय निर्माण होण्याच्या शक्यता निर्माण होत आहेत. पुढचा काळ या दिशेने झेपावणाऱ्या लोकवाङ्मयाच्या निर्मितीचा आणि विजयाचा काळ आहे. अलिखित असणे वा लिखित असणे, मौखिक असणे वा सुद्रित असणे, ते उच्चवर्गीयांचे असणे वा सामान्यवर्गीयांचे असणे या बाबी लोकवाङ्मयाच्या संदर्भात महत्वाच्या नाहीत. या बाबी फार ताणण्यात काही तथ्य नाही. तेव्हा त्याचा आग्रह हा भावडेपणाचाच सहोदर म्हणायला हवा. लोकवाङ्मयाच्या संदर्भातील प्रथम अट म्हणजे जी व्यक्ती हे वाङ्मय निर्माण करते तिची आस्था, तिची भावभूमी, अनुभव घेण्याची, त्याचे आकलन करण्याची तिची प्रकृती आणि त्याच्या आविष्कारार्थ वापराच्या लागणाऱ्या सामग्रीची नाळ एखाद्या समूहजीवनाशी रक्काच्या नात्याने जोडली आहे की नाही हे पाहणे ही होय. त्या समूहाच्या जाणिवांची व नेणिवेची अधिष्ठाने, मार्गदर्शक तत्त्वे बांधिलकी म्हणून ती मानते की नाही व आधुनिक काळात निर्माण होणारे वाङ्मय म्हणून हे वाङ्मय आधुनिकत्वाच्या आशयाला, घ्येयस्वप्नाला, उपेक्षितांच्या बंधमुत्तीच्या घ्येयस्वप्नाला साकार करते की नाही, हे पाहणे आज लोकवाङ्मयाच्या संदर्भात आवश्यक आहे.

बदललेल्या संदर्भप्रमाणे लोकवाङ्मयात नवी शब्दरूपे येतात. वस्तुनामे येतात. नवी भावनेये येतात. आणि एवढ्यामुळे लोकवाङ्मय परिवर्तनशील-विकसनशील आहे, असे म्हटले जात असते. पण एवढ्यावरूनच लोकवाङ्मयाला परिवर्तनशील म्हणण्यापेक्षा आशय, जीवनमूल्ये यांचा गाभा सरंजामीच असल्याने लोकवाङ्मयाला अपरिवर्तनशील का म्हणून नये असा प्रश्न आहे. बालवरचे लोकवाङ्मय हे प्रकृतिः स्थितिवादीच होते. असे असले तरी लोकवाङ्मयातून आदिम मानसच व्यक्त ब्हावे, सरंजामी मूल्ये व श्रद्धाच व्यक्त ब्हाव्यात असे समजण्याचे काहीही कारण नाही. लोकवाङ्मयाच्या संदर्भातील खग-तात्त्विक मुद्दा एका विवक्षित जीवनस्तराचा हुंकार शब्दातून बांधणे हाच आहे. समाजजीवनजाणिवांनी नियंत्रित झालेल्या लोकसमूहाची स्पंदने शब्दातून फुलविणारा लेखक हा 'लोक-लेखक'च ठरतो. आपली परंपरागत लोकसंस्कृती म्हणजे या देशातील शोषित जनताच होय. तिला आपल्या गुलामीच्या बेड्या अलीकडेपर्यंत अलंकारवत वाटल्या. म्हणून तर सरंजामी जीवनमूल्यांची आत्मधातकी भक्ती या संस्कृतीने हजारो वर्षे लोकवाङ्मयातून केली. चीन, रशिया या देशांतील लोकवाङ्मयात वर्गसंघर्षाच्या ज्वाला पुलल्या. आपल्याकडे हे मागील हजारो वर्षात झाले नाही. असे काही होणेच इथे घाबलेले होते. आता अशा प्रक्रियेला प्रारंभ झाला असून आपल्या साहित्याचा रातकाळात असलेला एकजिनसीपणा संपुष्टात यायला लागला. हे इंग्रजी राजवटीच्या प्रम्भापनेपासूनच ब्हायला लागल्याने आपल्या साहित्यात शांतिपर्वबोरोबरच एक अशांतिपर्वही सुरु झाले. आपला समाज व साहित्य मूल्यमंथनाच्या प्रक्रियेत ठतरले. सरंजामी मूल्यांचे भजन करणारी लोकसंस्कृती क्रमाने आता प्रबोधनाच्या वाटा जवळ

करू लागली आहे. आता या संस्कृतीच्या विविध दलनातील साहित्यिक स्था जीवनभागाला साहित्यात समूर्त-सरूप करीत आहेत. कां संदर्भात रंजनालळता, श्रमपरिहारक्षमता आज-उद्याच्या लोकवाहूमयात असेलच ह वादाचा मुद्दा नाही. पण व्यवस्थापूजक लोकवाहूमय आणि व्यवस्थाभंजक लोकवाहूमय अशी लोकवाहूमयची वर्गवारी करणे अटक्कच आहे. एवढेच नव्हे तर यापुढल्या काळात लोकवाहूमय व ललितविदग्ध वाहूमय यांच्यामध्ये परंपरा उभी करते तशी जि उभी करण्याचीही रज नाही. या दोन्ही साहित्यविश्वाच्या, त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रिय जबळ येत आहेत. येणे अटक्कही आहे. असे होण्यातच आज-उद्याच्या साहित्याच्या मौलिकतेचे संदर्भही दडलेले आहेत.

आजच्या लोकवाहूमयाचा आविष्कार आजचे आंबेडकरवादी साहित्य, आदिगासी साहित्य यांच्याद्वारा होत आहे. बहुजनसमाज आणि मामण समाज या साहित्य व्यवहारातूनही आजचे लोकवाहूमय साकार होण्याच्या शक्यता दिसत आहेत. जातीअंताचा लढा, अंधश्रद्धांच्या अंताचा लढा, वर्गसंघर्ष आज उद्याच्या आपल्या लोकवाहूमयातून साकार होऊ घावला आहे. विद्रोहाचे-क्रांतीचे अग्निध्वज फडकावीत निधालेले हे वाहूमय आजचे लोकवाहूमयच होय. उद्याच्या लोकवाहूमयाची हीच दिशा आहे. या दिशेने जाणाऱ्या लोकवाहूमयाला उज्ज्वल भवितव्य आहे. पुढील काळ त्याच्याच विजयाच्चा आहे.

३३ : साहित्य संमेलने

महाराष्ट्राचे पहिले मराठी साहित्य संमेलन 'मराठी प्रथकार संमेलन' या नावाने पुण्यात ११ मे १८७८ रोजी भरले होते. तेच्छापासून भरत आलेल्या मराठी साहित्य संमेलनास आता 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' अशी उपाधी प्राप्त झालेली आहे. मराठी साहित्य महामंडळ ही संस्था अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने १९६९ पासून भरविते. मागल्या वर्षी अ. भा. मराठी साहित्य संमेलन पुण्याला डॉ. यु. म. पठाण यांच्या अध्यक्षतेखाली झाले तर या वर्षाच्या रलागिरी येथे होणाऱ्या ६४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक हे आहेत.

या मराठी महामंडळाच्या साहित्य संमेलनाबरोबरच १९४२ पासून महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्थांची आणि दृहम्महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्थांची संमेलने भरत आहेत. विदर्भ व मराठवाड्यातील साहित्य संस्थांची संमेलने भरतात, मुंबईच्या साहित्य संघाच्या वर्तीने उपनगरीय साहित्य संमेलने भरतात आणि बडोदा, इंदूर, खालहेर या संस्थाही आपापली वार्षिक अधिवेशने भरवितात. या संमेलनाबरोबरच औंटुंबरच्या सदानंद वाढमय मंडळातके वार्षिक संमेलने भरविली जातात. गोव्यात गोमंतक मराठी साहित्य संमेलने भरविली जातात. याशिवाय नाट्यसंमेलने, लेखिका साहित्य संमेलने, जळगाव जिल्हा साहित्य संमेलने, जनसाहित्य संमेलने, खिस्ती साहित्य संमेलने, बालकुमार साहित्य संमेलने, आदिवासी साहित्य संमेलने, 'दआप्रा' (दलित-आदिवासी-ग्रामीण) साहित्य संमेलने, ग्रामीण साहित्य संमेलने, तालुका पातळीवरची, जिल्हा पातळीवरची आणि महाराष्ट्र पातळीवरची अंबेडकरवादी साहित्य संमेलने, वौद्ध दलित माहित्य संमेलने आणि अखिल भारतीय दलित साहित्य संसदेच्या वर्तीने अ. भा. दलित साहित्य संमेलनेही १९७६ पासून भरतात. विदर्भात वन्हाडी साहित्य संमेलने, मालेगावच्या अंकुर साहित्य संघाची नवोदितांची छोटी अंकुर साहित्य संमेलने होतात. सांगली जिल्हातील नागेवाडी-विटा येथे संमेलने होतात. यावर्षी प्रथमच २७ व २८ नोव्हेंबर १९९० रोजी माणदेश ज्ञानपीठ, माणचे, दगिवडी (जि. सातारा) येथे पहिले मराठी साहित्य संमेलन भरत आहे. शंकरराव खरात हे त्याचे अध्यक्ष आहेत. तर अशी असंख्य संमेलने महाराष्ट्रात भरतात. याप्रकारे वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये,

वेगवेगळ्या गटांच्या वतीने सरत साहित्य संमेलने भरत अजात. या संमेलनांची नेञ्चा घटत आहे असे चित्र दिसत नाही, तर या संमेलनांची संख्या दैवसेदिवस वाढतच प्राहे, असे चित्र दिसते. या संमेलनांची संख्या वाढतच आहे इचे कारण काय? शणि संमेलनांची अशी संख्या वाढणे चांगले आहे की वाईट आहे? या प्रश्नांचा विचार होणे आवश्यक आहे.

संमेलनांची संख्या वाढत आहे त्याचे कारण अदे असावे — सामान्यतः १९४०-४५ पूर्वीच्या साहित्यविश्वामध्ये केवळ बाह्यण मंडळी लिहात होती, तीच मंडळी वाचत होती, तीच मंडळी त्यावर चांगले-वाईट भाष्यही करीत होती. मराठी साहित्यचा प्रपंच बाह्यण समाजाच्या बाहेर फारसा जातच नव्हता. तो मर्श्दित साहित्यप्रपंच माटो साहित्य संमेलनात सहज सामावू शकत असे, पण नंतरच्या काळात मराठी साहित्यविश्वात क्रमाने अठरा पगड जातीचे लोक प्रवेशू लागले. मराठी साहित्यात अझात अशी वारळे उटू लागली. अनोखी जाणीविश्वे, अनोखी अनुभवविश्वे आणि अत्यंत सकस पने प्रकाशित होऊ लागली. मराठी साहित्याच्या नेहमीच्या पात्रात हे सर्व नवे वादळी प्रवाह, नवे अग्निप्रवाह सामील होऊ लागले. मराठी साहित्यात नुस्ती साहित्यकांची गद्दी वाढली असे नाही, निरनिराळ्या जीवनजाणिवाचीही गद्दी वाढली. मराठी साहित्य सामान्यतः काही अपवाद सोडले तर एकमार्गी होते. त्याची दिशा निशंक होती पण पुढत्या काळात मूलगामी पातळीवरून या निशंक दिशेवर आक्रमणे करणाऱ्या युगसमांतर नव्या दिशा प्रकट झाल्या. एका वर्णाच्या भावभावनांच्या चिचोळ्या बोलीतून मराठी साहित्य बाहेर आले. मराठी साहित्यात ऐहिक लोकशाहीला प्रारंभ झाला. पारंपरिक मराठी साहित्यात, उच्च वर्णाच्या 'एकदिशा साहित्यात' नव्याने मराठी साहित्यात वाचक म्हणून, निर्माता म्हणून प्रवेशू लागलेल्या बाह्यणेतर मनांना आपल्या जीवनाचे चित्र दिसेना. तो मराठी धारिक होता, पण मराठी साहित्य तसे त्याचे नव्हते. त्यात त्याच्या सुखदुखाची नोंद नव्हती. या त्याच्या तहान-भुकेला माहित्यातील विश्वात्मकतेचा मुद्दा शमवू शकत नव्हता. त्याचा प्रश्न होता तो हा की मराठी साहित्यक ज्या समाजाविषयी लिहितो त्या समाजाचा मी भाग असलो तरी त्या समाजाच्या चित्रात माझ्या नावाने रेखाही नाही. माझ्या मुख्याच्या वा दुर्घाच्या नावाचा रंगही नाही. तो मनातल्या मनात लेखकाच्या लेखकपणाचीच ज्याख्या करू लागला. पारंपरिक मराठी उच्चवर्णीय लेखकासंबंधी त्याच्या मनात एक रास्त संशय निर्माण झाला. नवे, त्याची खात्री पटली. हा उच्चवर्णीय बाह्यणी लेखक आपली समाजाचा एक घटक म्हणून नोंदही घेत नाही. समाजात तो आपली गणनाच करात नाही, ही ती खात्री होती. आणि यावर उपाय म्हणून त्याने स्वतच आपल्या अस्तित्वाला शब्द देख्याचा निर्धार केला. आवेडकरवाचांनी हा निर्धार केला आणि आवेडकरवाची साहित्य जन्माला आले. मारीण भागातील वा शहरातील मारीण जीवनाशी संबंधित तरुणांनो हे ठरवले आणि मारीण साहित्य जन्माला आले. असेच आदिवासी साहित्य, जनसाहित्य, भटक्या-विमुक्तांचे

साहित्य जन्माला आले. मराठी साहित्याचा पारसर गजबजू लागला. मराठी साहित्य मराठी भाषा बोलणाऱ्या सर्वांचे होऊ लागले, पण हे होताना केवळ मराठी साहित्यात या नव्या उद्देकांमुळे साहित्यिकांची संख्या वाढली नाही तर नव्या जाणिवांचा आविष्कार होऊ लागला. पारंपरिक जाणिवांना विरोध करणाऱ्या, त्यांना बेट्रकारणे मोठीत काढणाऱ्या त्या जाणिवा होत्या. कालपर्यंत खोटेच काहीबाही सांगून रोखल्या गेल्या होत्या त्या सर्व उपेक्षित आणि टाकलेल्या लाटा आता उसमुळे लागल्या. पारंपरिक मराठी साहित्याच्या बुरुजाला घडका देऊ लागल्या. अ. भा. मराठी साहित्य संमेलनात हे नवे लोंदे मावत नव्हते असे नाही, तर मराठी साहित्य संमेलनात या नव्या जाणिवा मावत नव्हत्या. भरभर निराळी संमेलने भरू लागली. त्या त्या संमेलनाची विचारपीठे विद्रोही जाणिवांनी पेटू लागली. मराठी साहित्य संमेलनाशिवाय या संमेलनांचा प्रपंच मोठ्या प्रमाणावर वाढू लागला. त्याला कारण नव्याने जन्माला आलेली आणि येणारी आग मराठी साहित्य संमेलनाच्या 'व्यासपीठाला' पेलता येणे शक्य नव्हते हे आहे.

हे चित्र मराठी संमेलनाने पाहिले आणि मराठी साहित्य संमेलन अधिकच आक्रम सुलागले. समकालाशी प्रथम लपून, चोरून आणि अलीकडच्या काही वर्षांत स्पष्टपणे ते फारकत घेऊ लागले. वर्तमानात पाय रोवून उभे राहणे या संमेलनाला शक्य नसल्याने ते सारखे भूतकाळात शिरत आहे. ती त्याने काही काळ अनुभवलेली आणि आता दूर जायला लागलेली खास विसाड्याची जागा आहे. संमेलन ही एक मानसिकता असते. मराठी साहित्य संमेलन ही एक समकालाकडे पाठ फिरविणारी आणि सोयीच्या भूतकालावर स्नेह करणारी मानसिकता आहे. अ. भा. मराठी साहित्य संमेलन 'सत्यकथा' मासिकासारखे झालेले आहे. कालबाहु किंवा जीवनाकडे पाठ फिरविलेल्या वाढूमध्यात रमणारे. या साहित्य संमेलनाला १९५०-५५ नंतरच्या कोणत्याही वर्तमानात आपल्या अस्तित्वाची गरज सिद्ध करता आलेली नाही. आपल्या असण्याचा अर्थ काय, आपल्या अस्तित्वाची गरज काय, या प्रश्नांचे उत्तर या संमेलनाच्या संयोजकांनी आणि चाहत्यांनी देऊन टाकलेले आहे—'उत्सव', स्नेहसंमेलन. चार घटका नव्हे, तीन दिवस मनोरंजन. या उत्सवाच्या कबुलीतून या संमेलनाचे सामाजिक मानसशास्त्र लक्ष्यात येते. त्याचे वर्गीय-वर्णीय मानसशास्त्र लक्ष्यात येते. या संमेलनवाल्यांचे साहित्य टाईमपास! त्याचे साहित्य संमेलनही टाईमपास! समाजात परिवर्तनाच्या चक्रवळी सुरु होत्या, समाजक्रांतीसाठी आंदोलने सुरु होती तेच्छाही अ. भा. मराठी साहित्य संमेलन 'उत्सवी'च होते. टाईमपासच होते. आजही समाजात, देशात अत्यंत ज्वलंत प्रश्न निर्माण झालेले असताना. उपेक्षित समाज बंधमुक्तीसाठी जिवाचे रान करीत असतानाही हे संमेलन उत्सवीच आहे. याचे कारण या संमेलनाचा जीवनाशी काहीही संबंधच नाही. या सर्व उलाढालींशी इथे जमणाऱ्या साहित्यिकांचा संबंधच नाही. मागल्या वर्षीच्या संमेलनाच्या अध्यक्षांनी संतप्तीठाच्या स्थापनेचा विचार मांडला. नव्या जाणिवांच्या साहित्यासाठी असे एखादे पीठ निर्माण क्वावे हे मात्र त्यांना सुचतही नाही.

अ. भा. मराठी साहित्य संमेलनांची अध्यक्षीय भाष्ये आणि अ. भा. दंत साहित्य संमेलनांची अध्यक्षीय भाषणे हांची या दृष्टीने कोणही तुलना करून पावी. दलित साहित्य संमेलनांची अध्यक्षीय भाषणे या समाजाच्या शनांच्या खुमडकीत भी आहेत, तिथे उधी राहून ती साहित्याची अन्वर्धकता, नव्या दिग, साहित्याचे तेज आणि इमान तपासत आहेत याचा प्रत्यय येईल.

अंबेडकरवादी साहित्य संमेलने, जनवादी साहित्य संमेलने, आदिवासी साहित्य संमेलने आणि 'दआया' साहित्य संमेलने उत्सवी असणे शक्य नाही. ही सर्वच साहित्य संमेलने चळवळी म्हणून कार्य करीत आहेत. ही साहित्यातेल आंटोलने सामाजिक जीवनातही आंटोलकांचीच भूमिका करीत आहेत. त्यांनी साहित्याला आणि समाजाता कधी परस्परांपासून तोडले नाही. या दोघांच्या मीलनातूनच नवा समाज आणि नवे साहित्य जन्माला येते अशी या साहित्य संमेलनांची भूमिका अहे. त्यामुळे या साहित्य संमेलनांमध्ये येणारा वक्ता आणि श्रोताही विरंगुळ्यासाठी येत नाही, चार घटका मनोरंजनासाठी येत नाही. या संमेलनातील वक्त्यांची तोडे घविष्याकडे असतात. या संमेलनातील श्रोत्यांचे ढोळे घविष्याकडे असतात, तर अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचा अखडा मोहराच भूतकाळाकडे वळलेला असतो.

सागळी ब्राह्मणेतर साहित्य संमेलने या ना त्या नात्याने परिवर्तनाशी आणि गतीशी बांधलेली असतात. त्यामुळे या संमेलनांमध्ये खाण्यापिण्याची चंगळ नसते. जेवणाच्या संदर्भात काही कमी-जास्त झाले तर तो तक्रारयोग्य भाग मानला जात नाही. उलट वैचारिक खाद्य, प्रबोधनपर खाद्य या श्रोत्याला मिळत असल्याने तो जेवणाखाण्याची फारशी पत्रास न बाळगणाराच असतो. याचे कारण या संमेलनाला उत्सवी रूप नाही, तर विचारजागृतीचे, मूल्यमंथनाचे उरुप या संमेलनाला असते हे आहे.

अशी संमेलने वाढायला हवीत. अशी संमेलनांची शक्ती वाढायला हवी. अशी संमेलने भरवणाऱ्या संस्थाना शासनाने स्वतः शहरोशहरी मोठ्या इमारती बांधून द्याव्यात. संस्थेला उपयोगी सामग्री द्यावी, वार्षिक अनुदाने द्यावीत. कारण या सर्व परिवर्तनवादी संमेलनाजवळ वैचारिक ताकद आहे, पण अशी ही आर्थिक शक्ती नाही. त्यामुळे मोठी, प्रभावी संमेलने भरतात, पण ही संमेलने भरविण्यासाठी लागणारी संस्थालमक शक्ती त्यांच्याजवळ नाही. तेव्हा शासनाने या संमेलनांच्या पाठीशी उंचे राहावे. त्यांची शक्ती वाढवावी. धर्मनिरपेक्षतेकडे समाजाला, देशाला नेह इच्छिणारी ही संमेलने आहेत. त्यांचे महापुरुष फुले आहेत, अंबेडकर आहेत, शाहू राजे आहेत. भारतीय संविधानाचे संदेश फुलवीत निधालेली ही संमेलने आहेत. त्यांच्या पाठीशी शासनाने शक्ती उधी करावी. भारतीय संविधानाचे संदेश करपवीत निधालेल्या संमेलनांच्या पाठीशी उंचे राहून शासनाने धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वावर आपणच बोळा फिरवू नये. पण खांडवलदार आणि धर्मांश शक्ती यांच्या कृपेच्या तालावर लटपटत पावले टाकणारे शासन हे करील का? ▶

३४ : कवी मर्ढेकर

केवळ नवकवी महणूनच नवे, तर नवकवितेचे जनक महणूनही मराठी कवितेत मढेकरांचा गौरव केला जातो. काही समीक्षकांनी तर कविराज के शब्दसुतांचाही नवकवी महणून निर्देश केला. पण गोविंदामज आणि कवी मर्ढेकर यांनी अनुक्रमे 'नवकवितेच्या जरिपटक्याचा तूच शिलेदार' व 'अलीकडच्या काळातील प्रकृतीने पहिला व शेवटचाही नवकवी एकच. आलकवी किंवा त्र्यंबक बापूजी ठोमरे' या शब्दांत नवकवी महणून आलकवीचा निर्देश केला. कवी अनिल, पु. शि. रेगे, मनमोहन, वा. भ. बोरकर यांनी नवकवितेच्या जनकत्वावर आपली नाममुद्दा उमटावी यासाठी प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे प्रयत्न केले, पण या सर्वच मतांच्या आणि इच्छांच्या विरोधात जाऊन मराठी समीक्षेने मढेकरांनाच नवकवितेचे जनक महणून गौरविले. नवकवितेच्या संदर्भातले खुद नवकवितेच्या जनकाचे महणणे असे खोटे ठरले.

नवकविता आता जुनी झाली असून तिचा १९४५ ते ६० या काळात ठभारला गेलेला दबदबाही संपला. त्या काळच्या जाणीवकेंद्रापासून पुढली कविता अनेक वळणे घेऊन कितीतरी पुढे निघून गेलेली आहे. नवकवितेतील जाणिवेच्या सर्वस्वी विरोधी जाणीवकेंद्रांचा तीव्रोत्कट आविष्कार पुढल्या मराठी कवितेत झालेला आहे. या अथवीने नवकविता आज कालबाबू झालेली आहे, असे म्हटले जाते. पण आज निराळाच प्रश्न विचारण्याची गरज निर्माण झाली आहे— तो प्रश्न हा की, मढेकरांची कविता निर्माण होत होती त्या काळात तरी ती 'नव' होती काय? तिला नवकविता कोणत्या अथवीने म्हटले गेले, त्या अथवीने ती 'नव' ठरते काय, कवितेतील 'नवता' महणजे काय आणि मढेकरांची कविता या अथवाने 'नव' आहे की नवता या अथविष्का इतरच अथवीनी एखादी कविता नवकविता ठरविली गेली, हे प्रश्न पुढे ठेवून मढेकरांसंबंधी या ठिकाणी काही विचार करावयाचा आहे.

उपमेय आणि उपमान यांच्यासंबंधीचा विचार काव्यसमीक्षेने पूर्वीच अलंकार विचारात केलेला आहे, मढेकरांचा नव्या भावनानिष्ठ समतानतांचा विचार कठीण शब्द वापरून केलेला अलंकार विचारच आहे. नवनवी उपमाने महणजे नव्या भावनानिष्ठ समतानता होत, मढेकरांच्या या विचारातील अप्रगत्यपणा असा की कवितेतील नवतेचा विचार ते नव्या उपमानापुरताच मर्यादित ठेवतात, उपमेयाशी जोडत नाहीत. कवितेतील नवतेसंबंधीचा त्यांचा विचार एकाच चेळी जुनाही आहे आणि अर्थवटही आहे. या जुन्या

व अर्धवट विचाराला अनुसरून लिहिली जाणारी कवित जुनीही असणार झणि अर्धवटही असणार। अशी कविता नवकविता ठरणे दुरास्ततच आहे. ठपमेळव्या नवतेशी संबंध न बोडणारी प्रतिमासृष्टी किंतीही नवी असलं तरी तिच्यामुळे कवितेत नवे युगही सुरु होत नाही. त्याशधीचे कोणते युगही नंपत नाही. नवकविता लिहिण्यापेक्षा नवकवितेसंबंधीचा प्रस्तुत विचार मांडण्यापेक्षा मढेकानी नवकवितेसंबंधीचा भ्रम तेवढा नव्यावे पस्ताविला.

पर्वतसूरी आणि मर्देकर

केशवसुत, बालकबी, गोविंदाभज, माधव ज्यूलियन या आधुनिक काळातील कवीचे आणि तुकाराम, रामदास या प्राचीन कवीचे संस्कार पढेंकांच्या कवितेवर झालेले आहेत. 'मडा शिपुनी प्रातःकाळी' या 'शिशिरागमा'तील कवितेत केशवसुत दिसतात, तर क्र. २, ३, ४ व ५ या कवितांमध्ये बालकबी दिसतात. क्र. ६, ७ मध्ये गोविंदाभज दिसतात. टवटवी कीवली, बेहिमत, टांलासारखे, बंबाळ जखाम, उत्कुल्लु हत्पुण अशा सांदांची घडण माधवरावी पद्धतीची झालेली आहे. स्पष्टपणा, पुढी आवेग, निर्भाडपणा या गोष्टी व काही रचनामुशी रामदास, तुकारामांकडून त्यांनी घेतल्या आहेत. अभंग, ओवी हे रचनाप्रकार वापरले आहेत. गाढ प्रेम, नैराश्य व जीवनासंबंधीची उदासी याचे नाते क्रमाने गोविंदाभज व बालकबी यांच्याशी आहे. सामाजिक जोपाचे नाते केशवसुतांशी, तर आध्यात्मिक जीवनाखेयाचे व संबंधित व्याकुळपणाचे नाते संतांशी आहे. ईश्वर, संसाराची असारता आणि परतत्वस्पर्शाचा ध्यास यांचे नाते सरळ संतकवितेशी आहे. मढेंकरांची कविता प्रारंभी केशवसुत परंपरेतील क्रांतिकारी रोमांटिसिज्मशी नाते सांगते. मधल्या काळात ती वास्तववादाशी संबंध जोडते तर शेवटी संत परंपरेतील आध्यात्मिक रोमांटिसिज्मला जवळ करते. या कवितेचे मराठीतील पूर्वपरंपरेशी असे घरोब्याचे नाते आहे.

रचनाविशिष्टता यह लाभ अविवाहित लोगों के लिए बहुत ज्यादा उपयोगी है।

रचनेच्या दृष्टीने मढेंकरांची कविता विशेषच लक्षात राहते. 'उपमेय' या अंगाने नवी दिशा शोधण्यापेक्षा उपमानाच्या अंगाने मढेंकर आपली शात्री खर्च करतात. नवी उपमाने म्हणजे नवी प्रतिमासृष्टी आणि नवी प्रतिमासृष्टी म्हणजे काव्यातील नवता हे रचनाधर्मी समीकरण ते मांडतात आणि ते समीकरण सिद्ध करण्यासाठी मग जिवाचा आटापिटा करतात. त्यामुळे च मढेंकरांची कविता उल्सूर्तेपेक्षा खटाटोपाचा प्रत्ययच प्रभावीपणे देते. यंत्रसंस्कृतीतील उपमानावर आधिक्य प्रस्थापित करून नव्या प्रतिमांचे युग सुरु करणे त्यांना त्यांच्या प्रमेयाच्या सिद्धीसाठी आवश्यक होते. मढेंकरांनी यंत्रसंस्कृतीला विशेष केला, पण आपल्यी कविता 'नव' उरविष्यासाठी यंत्रयुगीन प्रतिमांचा उपयोग केला. यंत्रजागर, गिरिणोदय, अबलख पिस्टन, अस्त्रिघरहेची सई मारणारे

वस्त्रोफार्म, पातकांचे क्रिस्टल, परिस्थितीचे अंसिड अशा शेकडो यंत्रयुगीन प्रतिमा मर्हेलहाच्या कवितेत आहेत. त्यांच्या निर्मितीत अनपेक्षितपणा, तिरकसपणा, चातुर्य, रचनाकौशल्य या गोष्टी जाणवतात. काहीसे एक यंत्रयुगीन वातावरण या प्रतिमा निर्माण करत.

लळ, पचकपान, पंपणे, पॉलिशणे, पंकचरणे, सहनी टरक्कु, रूटिन, यंत्रमुग्ध सर्वचक्रभ्रमस्कार, धोकासमयी, अपांग आरोदी, खम्पड गाल, जळता परिमल, शिंग वैमानिक, इत्यादी शब्दांच्या घडणीमधून त्यांनी शब्दांची काही ठिकाणी मोडतोड केली, काही ठिकाणी दोन भिन्न कल्पनांचा सांगात साधला, तर काही ठिकाणी घकका देणाऱ्या प्रतिमा निर्माण केल्या. याप्रकारे विज्ञानयुगीन उपमाने, विषम रूपके, अर्थवक्रता, अनपेक्षित पण अन्वर्थक विशेषणे त्यांच्या कवितेत ठिकठिकाणी दिसतात. ही रचनावैशिष्ट्ये मढेंकरानी इलियट, हॉपकिन्स, इझरा पौंड अशा कवींच्या कवितांवरून उचललेली आहेत.

आशयवैशिष्ट्ये

मढेंकरांच्या कवितेतील काही विषय नवे असले, तरी त्यांचा आशय मात्र नवीन सिद्ध होत नाही. कोळी आरपार फोडण्याची भाषा, राव सांगता देव कुणालाची भाषा, अशाश्वताच्या समशेरीची भाषा काय किंवा माणुसकीच्या विडंबनाची भाषा काय, मढेंकरांच्या कवितेत मानवी शक्तिस्थलांचा फार कमी ठिकाणी निंदेश होतो. या संदर्भात मढेंकरानी केशवसुतांचा वारसा अत्यंत क्षीण स्वरूपात स्वीकारला व पुढे तो सोडूनही दिला हे उघड आहे. प्रेमवैफल्याची जाणीवही गोविदाप्रज, रेदाळकर, माधव ज्यूलियन या कवींनी अत्यंत प्रखरपणे मांडली आहे. त्याची उत्कटता मात्र मढेंकरानी जपलेली आहे.

मढेंकरांच्या कवितेतील औदासिन्य अत्यंत प्रभावी आहे. मढेंकरांच्या अध्यात्मनिष्ठ मनावर प्रेमभंगाने जसा खित्रपणा पसरविला तसा महायुद्धातील विष्वंसाने त्यांच्या मनात दुसरा खित्रपणा भरून दिला. 'अंधारले अंतर्याम' असे झाले. मानव महणून आपण दुर्बल आहोत. जीवन नशर तर आहेच, पण ते क्षणभंगुरही आहे. येभरवशाचे आहे. सृष्टीचे गूढ आपल्याला उकलता येत नाही. तिकडेही अंधारच. माणसाने स्वार्थापोटी आणखी निराळाच अंधार निर्माण केला. त्याचेही गूढ आपल्याला उकलता येत नाही. 'काळ्या हवेतून काळेच विमान, घेतसे ठडूण आकाशात ॥' किंवा 'माझ्या ज्ञानाचे कुपण समशानात' किंवा 'इथे जमेल कोष्टक कधी कधी तरी का रे' अशा अनेक ठिकाणी ते मानवी मर्यादिवर बोट ठेवतात. जुन्या-पुराण्या उत्साहाचे तेल संपूर्ण गेले असून नक्तीतले जग इथे नक्तीतच जगते, त्याला पर्याय नाही. जीवनातील मांगल्य पराभूत होते. जगण्याचा पाढा चुकलेला आहे. मानव नियतीपुढे

असा अगतिक भावे तरी तो सामर्थ्याचा डंकाटी वाजविले आणि या जाणिवेने खीचे मन उदास होते. खिन्नतेने पांगवून जाते, परमेश्वरांडे धर घ्यावी तर त्वाहीही कृपा होत नाही. 'टगडी भिवयी' लवत नाही, केवळ पोळत नगणे गठव्याला येते, एहाच त्याचा अर्थ उरते, घोवतीच्या या असंबद्धतेतून, अर्थशून्यवून, संज्ञशून्यतेतून आजे या सर्वांच्या अंधारातून मानव महणून आपली सुटका नाही या ताणिवै त्यांचे मन आतिक होते.

या अगातिकतेत पुढे भरच पडते. महायुद्धाने फुलांनी भरलेला पृथ्वीच्या पाढीला तिरडीचे स्वरूप शक्त झाले. विज्ञानाने दिलेल्या शक्तीने मनुष्य अहंकारी झाला. 'रेतावर ताढ माजला' अशी मात्र या माणसाची अवस्था होती. विज्ञान महंत असूनही जन्ममृत्यूची खंत टळत नाही. या स्थितीने मन खंतावले. विज्ञानसामर्थ्याचे साम्राज्यवादी शक्ती मेकाट सुटल्या. सामान्याना त्यांनी युद्धाच्या आगीत ढकलले. व्यर्या, वसूया, अहंता यांची इंजेकशने देऊन व्यक्तीच्या कांक्षा भडकविल्या जातात आणि पुढे व्यक्तीना निकामी केले जाते. अर्थपोटी व पैशाला पासरी झालेले जीव, काळाबाजार, टंप, ढोग, निष्ठुरता व अमानुषता यांचे चित्र मढेकर काढतात. फाळणी, आंधळे धर्मवेद, दांभिक पुढारी, कामगारांची पिळवणूक या गोष्टींची नोंद घेतात.

दुसऱ्या बाजूने यांत्रिक जीवनामुळे मनुष्य संज्ञाशून्य झाला. पोटासाठी या बकालपणात मनुष्य ओढला गेला. जीवनाचे पोतच बदलले. जुनी धार्मिक मूल्ये नष्ट झाली. अस्थिरता, असुरक्षितता, असमाधान यांनी जीवन प्रस्तुत झाले. जीवन रूटीन झाले. माणूस यंत्र झाला, काष्ठ झाला. विडी पिणारा प्रेतरूपी जमदग्नी झाला. अशा संज्ञाशून्य माणसांचे जग ते चितारातात.

हे जीवन म्हणजे जीवारण्य. हाडांचे सापळे, मुंग्या, मेंद्रे, पाचोळा, कुणी हसणारे, कुणी रडणारे, कुणी मरणारे, कुणी मारणारे. हे सर्व पाहून त्यांच्या मनात अर्थशून्यतेची जाणीव जन्माला येते. फॉईडने मानवी मनाचा नवा प्रदेश पुढे मांडला. शिवलिंग-माझेलिंग अशा दुहेरी अशांतीच्या वणव्यात तो जळायला लागला. वासनाही माणसाला गुलाम करते. सगळीकडून मन असे अगतिक होत जाते. अशा वेळी 'जगेन पोळत' एवढेच हातात उरते. मानवाने केलेला मानवतेचा दावा खोटा वाटतो. सामर्थ्याचा डंका खोटा वाटतो. परमेश्वराची कृपा झाली तर शततारांचा पुंज तळ्हातावर खेळविता येईल. पण तेही शक्य नसते. मग 'अज्ञानातच जगा आणि जगू घा' असे अंतिम दौर्बल्याचे शिल्प मढेकर कोरतात.

परमेश्वराची ओढ हा त्यांच्या कवितेचा महत्त्वाचा विशेष आहे. अज्ञानातचा फवारा त्यांनी पुसटसा अनुभवला आहे आणि अद्वैताची चढण चढतान 'आगशील जेथे तिथे रहा तू, हा इथला मज पुरे फवारा' असे म्हटले आहे. शेवटी से त्याच्याकडे लोळत गेले, पण टगडी भिवयी लवली नाही. वरील प्रलेक वैशिष्ट्य त्यांच्या कवितेला नवेपणापासून दूर नेते.

मद्दकरा या कावताल पापापव्ह ६ पाडरवरा मनाव पापापव्ह आहे. तु उच्चवर्णीय मध्यमवर्गापुरतेच मर्यादित आहे. युद्धाचे, यंत्रसंस्कृतीचे निमित्त करून मढ़ेकर मूठभर उच्चवर्णीय प्रस्थापितांच्या पराभवाचे स्तोत्र गात आहेत. या पराभवाला महायुद्ध वा यंत्रयुग या गोष्टी कारण नसून या वर्गाच्या हितसंबंधाचा चक्काचूर करणारे भोवतीच्या जीवनातले परिवर्तन हे या पराभवाला कारणीभूत आहे. जुनी रचना कोसळते आहे, जुने स्थान नष्ट होत आहे. समाजात बंधमुक्तीची भरती आलेली आहे. परमेश्वराची पीछेहाट होत आहे. येथील पीडितांची नियती हतबल होत आहे. यावेळी मढ़ेकर, परमेश्वर-नियती या प्रतिक्रांतिवादी समाजाच्या कवचकुडलांचा जग्यजयकार करीत आहेत. औद्योगिकीकरणाने दुर्बळ लोकांना पारिवर्तनाच्या धोरेत उतराविले होते. विज्ञानाने त्याला उजेढात आणले होते, पण मढ़ेकर यंत्रयुगातील मध्यमवर्गीय माणसाची कुचंबणा व कालवरच्या समाजरचनेत सुखवस्तू व सुरक्षित असलेल्या माणसाची विज्ञानाबदलची नाराजी कवितेतून मांडत आहेत. थोड्या शहरांतील थोड्या लोकांचे ते केवळ त्याच्यापुरते दुःख आहे.

केशवसुतांच्या स्वच्छेदतावादाची, विश्वकुटुंबवादी मानवतावादाची प्रतिक्रिया म्हणून ही कविता साकार झाली, पण या कवितेजवळ माणसासाठी 'अज्ञानातच जगा, अज्ञानातच जगू द्या' यापरता दुसरा विचार नाही. हा दृष्टिकोण निराशावादी आहे. नियतिवादी आहे. एका अल्पशिष्ट समाजापुरता तो संकुचित आहे. माणसाला निर्वातात एकाच ठिकाणी तरंगत ठेवणारी ही दृष्टी आहे. ही डाईग कल्चरची यंत्रयुगीन प्रतिमांमधून साकार होणारी ओरड आहे. प्रेमवैफल्य, क्षीण अशी सामाजिक जाणीव, निराशा यांचे मढ़ेकरांच्या कवितेतील स्वरूप जुनेच आहे. त्याहीपेक्षा कवीचे मन पारंपरिकच आहे. हेगेलच्या सूत्रातील ते 'थिसिस-मन' आहे. स्थितिवादी उच्चवर्णीयांचे ते मन आहे. ते परिवर्तनाची टिगल करते, कवितेतून व्यक्त होणारे मढ़ेकरांचे मन असे जुनेच आहे. त्याच्या भावसंवेदनांचा आणि विचारांचा स्वभाव जुनाच, स्थितिवादीच आहे. या जुन्याच गिरमिटाने नव्या उपमानांचे वळसे घेतले आहेत. नवीन वळसे, आपल्याला जीवनदृष्टीच्या जाणिवेच्या अंगाने आपल्या स्थितिवादी प्रकृतीनुसार नवीन काहीच सांगता यायचे नाही, ही खात्री असल्यानेच मढ़ेकरांनी नवकवितेचे लक्षण नवीन उपमाने किंवा नव्या भावनानिष्ठ समानता हे सांगितले. नवकवितेसंबंधीचा हा भ्रम मराठी उच्चभू समीक्षेला लान संमोहित करू शकतो, असे त्यांना वाटले असावे. या कवितेला जाणिवेनुसार जुनी गुरविण्यापेक्षा अभिव्यक्तीमुळे नवी ठरविणे मराठी मनाला सोपे वाटले आणि मराठी कवितेत नवतेच्या खोट्या रूपाची पूजा मुरु झाली. जाणिवेच्या अंगाने नवता जन्माला घालणाच्या कवींची विचित्र कोऱ्डी या भ्रमाने केली, हे फार वाईट झाले. नवी उपमाने झानेश्वरात, नामदेवात, जनाईत, चोखोबात आणि तुकोबातही आहेत, शाहिरांमध्येही आहेत. केशवसुत, बालकवी याच्यातही आहेत. नवी उपमाने म्हणजे नवकविता होय असे असेल तर नवकविता मराठीत अनेत ठिकाणी आहे. मग बालकवीही पहिले आणि शेवटचे

नवकवी ठरत नाहीत, मर्हेंकरही नवकवितेचे जनक ठरत नाहीत, केवळ नव्या उभानाने नवकवित सिद्ध हेत नसेल तर मर्हेंकर नवकवीही ठरत नाहीत, नवी जाणीच नवताना केवळ नव्या प्रतिपा वा उपमाने एखाद्या कवीला भोठे ब्रवितात हा भ्रमही गराठी काव्यसमंक्षेने सोळून देणे कवितेच्या हिताचे ठरणार आहे.

समाज आणि साहित्यसमीक्षा

भाग तीन

३५ : सांगत्ये ऐका !

‘सांगत्ये ऐका’ हे हंसा वाढकर यांचे आत्मचरित्र, मराठीमध्ये आजवर बरीचशी आमचरित्रे जन्माला आलेली आहेत, मान्यवरांकडून काही नावाजलीही गेलेली आहेत. ‘सांगत्ये ऐका’चे मोल मला काही वेगळ्या बाबीमध्ये दिसते, लेखकाने स्वतःच्या जीवनाशी प्रामाणिक असणे ही जर आत्मचरित्रलेखनातील एक अत्यंत महत्वाची बाब असेल आणि ती तशी आहे असे मला वाटते, तर प्रत्यक्षात कुठलाही आत्मचरित्र लिहिणारा लेखक एका मर्यादेबाहेर जीवनातील काळ्या स्थळांबाबत प्रामाणिकपणा दाखवू शकेल असे वाटत नाही, म्हणजे सदर लेखनप्रकारात धोकेबाजीला फार मोठा वाब आहे असे गृहीत घरावे लागते, पण महत्वाची गोष्ट ही की ‘सांगत्ये ऐका’मध्ये हंसा वाढकरांनी ही काळी स्थळे इतक्या ‘निर्दय दिलखुलासपणे’ ऊर्के सहजतेने मांडली आहेत की मराठीतील सर्वच आत्मचरित्रात्मक वाढमय घुऱ्ऱन काढले तरी ‘सांगत्ये ऐका’मधील बेभान प्रामाणिकपणा किंवा निर्दय दिलखुलासपणा कुठेही दिसणार नाही. इतके विलक्षण असे हे आत्मचरित्र आहे.

ही विलक्षणता वेगळ्या ‘लाइन’मुळेच येत नाही, कारण वेगळ्या लाइनमुळे वेगळेपण फक्त येऊ शकते, जे प्रत्येकाच्या आत्मचरित्रात येते आणि ते तसे यावे अशीच आपली अपेक्षासुद्धा असते, पण ‘सांगत्ये ऐका’मध्ये हे वेगळेपण तर येतेच, पण वर जो विलक्षणता येते ती मला अत्यंत महत्वाची वाटते, आपली अप्रतिष्ठा होईल असे सत्य, नालायकी सिद्ध होईल असे गुपित कुणीही कसे सांगेल ? पण हंसा वाढकर यांनी ती दुर्मिळ हिंमत आणि प्रामाणिकपणा दाखविलेला आहे.

समाजात ज्याचे कौतुक होऊ शकेल असा आपला मूर्खपणा, अज्ञान भाबडेपणा आणि फजिती द्या गोष्टी मराठीमध्ये आत्मचरित्रामधून आजवर मांडलेल्या दिसतात. (मान्यवरांकडून त्या गोष्टी गौरविल्यासुद्धा गेल्या), पण द्याला मनाची फारशी तयारी लागत नाही, वरील सर्वच गोष्टी समाजाच्या नैतिक दृष्टीला दुखवीत नसतात, म्हणून समाजाच्या नैतिक मंजुरीमध्ये जे जे बसेल ते ते सर्व वाईट, कितीही प्रामाणिकपणे सांगितले तरी ह्या प्रामाणिकपणाची जात वेगळी आणि समाज मला कुलटा म्हणेल, बाजारवसवी म्हणेल, व्यभिचारी म्हणेल याची पर्वा न करता समाजाच्या मंजुरीबाहेरचे भाजाविष्ट मांडण्यात जो अद्भुत प्रामाणिकपणा व धैर्य आहे त्याची जात मला वेगळी

‘मी महणते, कुठलीही स्त्री या लाईनमध्ये आणा. मादी सती सावित्रीरारुद्य पतिष्ठतेलादेखील आणा. ती आहे तशी राहू शकत नाही... हा स्वानुभव आरे कुणी नटी महणत असेल की, होय मी अजून शुद्ध आहे तर ते मह पटत नाही. ती शुद्ध थाप आहे. त्यामुळे ती फसवते आहे—लोकांना, स्वतःलामुदा.’ रसे हंसा वाढकर कणतात ते खोटे नाही. पण ती कबुली देता येणे कठीण आहे. स्त्री ते चारित्र्यहीन असली तरी तिला तसे कुणी म्हटलेले पटत नाही. म्हणून फसवाफसवीचे डावपेच किंवा पांवत्र्याचे पवित्रे या संटर्भात शब्द असतात. जग हे मुखवट्यांचे आहे. इथे सत्य दडवते जाते, निदान कोमट केले जाते. जग असे असल्याने किंवा त्याहूनही मागे वळून पाहिले की, ‘दुर्खेच फार टोचणी देतात’ म्हणून हंसा वाढकरांनाही हे सर्वर ‘आठवावंसं वाट नाही. पण...’ जो हिच्या करून त्या हे आत्मचरित्र लिहिलत त्या निर्दय लो नम्र प्रामाणिकपणाची जात समम मराठीत अपूर्व आहे असे मल वाटते.

म्हणूनच आम्ही भिकाच्याच्या पोटी जन्माला आलो, खालच्या जातीत जन्माला आलो किंवा आम्ही चोराच्या पोटी जन्माला आलो असे छातीठोकपणे व प्रतिष्ठितपणे महणता येईल, पण अशा सुरक्षित सत्यदर्शनापेक्षा ‘आमचं घाणं कलावंतिणीचं’ या (हे या आत्मचरित्रातील पहिलेच वाक्य) म्हणण्याची किमत निश्चित वेगळी आणि ताकदीची आहे. मराठी समीक्षेला या किमतीची कबुली द्यावी लागेल. मला माहीत आहे ‘स्मृतिचित्रा’तील प्रामाणिकपणाला डोक्यावर घेणाऱ्या अभिरुचीला ‘सांगत्ये ऐका’चे मर्म व बंडखोर प्रामाणिकपणा कळणे कठीण आहे. सामाजिक नीती ही आमच्या वाढ्यमयीन अभिरुचीवर नियंत्रण करीत असल्याने, एका नटीच्या जीवनातील काळेनिले आरोह-अवरोह भीषण वाटणे, कदाचित त्यांची दुर्गंधीही येणे आमच्या बाबतीत शब्द आहे. पण ‘स्मृतिचित्रा’तल्या सच्चेपणाजवळ आम्ही किती दिवस थांबणार आहोत? हा प्रश्न ‘सांगत्ये ऐका’ वाचून आम्हाला न पडला तर दुर्देव आहे.

‘बलात्कार होतो तरी कसा हे मला त्या दिवशी कळलं’ या सहजतेने जन्माला आलेल्या वाक्याने ‘सांगत्ये ऐका’ला एका ढोळे भाजणाऱ्या लख्त प्रकाशात उधे केले आहे. जणू एका निसंग मनाचे हे लेखन आहे, कारुण्याच्या पातळीवर अंतमुख करणारी असहायता त्यात आहे. म्हणून मदर उद्गार शांत वाटला तरी काळज्ञाला हात घालणारा तो आकांतच आहे. शिवाय वरील वाक्य आत्मचरित्रात आहे. इतर वाढ्यमयप्रकारांमध्ये ते वाक्य वेगळ्या मूल्यस्थानी असते, आत्मचरित्रात वेगळ्या मूल्यस्थानी. वाढकर यांच्या जीवनाची ही दारुण ससेहोलपट पाहून सहदय वाचक असवस्य झाला नाही तरच नवल !

‘‘तसे’ नसताना कुणी एखादा गोष्टीचा माझ्यावर विनाकारण संशय घेतला की मी चिडते. मुद्दाम त्या गोष्टी करू लागते’ ही हंसा वाढकरांची स्थायी वृत्ती. त्यांच्या सर्वनाशाला कारण होणारी हीच वृत्ती. त्यांच्या जीवनाची वाताहत झाली. संशयाखोर म्हणून त्यांच्या जीवनाची वाताहत करणारे जग मात्र सुरक्षित राहिले. त्याच्यावर तीन

प्रमुख टप्प्यांवर तीन महासंशय घेण्यात आले आणि हा तिन्ही चळस जीवनाच्या अधिकाधिक भीषण काळोखात त्या शिरलेल्या आहेत. त्यांच्या हा वृत्तीमुक्तेच त्या जगावर सूड उगवायला गेल्या आणि स्वतःच्याच सूड त्यांनी घेतला. त्यांच्या जीवनातले ते तीन टप्पे असे. प्रथम आईने घेतलेला बंदरकराबदलचा संशय (पृ. ३०), दुसरा संशय नवरा त्यांच्या पावित्राबदल घेतो (पृ. ४०), तिसरा संशय महणजे मुले आपली नवेत्र घाणून प्रत्येक वेळी मुले पाढणे (पृ. ८१). या संशयाने त्या विलक्षण चिह्नल्या. 'त्या' गोटी करू लागल्या, पण त्याच अधिकाधिक खोलात गेल्या आणि जगाला काहीही झाले नाही. हा केवढा उदास पश्चाताप आहे. आपणच आपला पराभव केल्याची, सर्वनाश केल्याची ही केवढी कबुली. पण शेवटी, याहीपेक्षा आपण एका संशयी जगात जन्माला आलो हे केवढे अपार दुर्ख. कारण शेवटी आग पाखडण्याची वृत्ती नाही. एका निरामय मनाने जीवन आपल्यापुढे मांडून ठेवण्याची वृत्ती आहे.

जीवनातील विचित्र अवस्थांमधून जाताना त्यांनी रंगदेवतेचा आब राखला. भूमिकांचे आव्हान स्वीकारले. कारण 'कला कधीतरी पूर्णत्वाला पोचते का? कलेचं नावच मुळी मुद्दाम तसं ठेवलं आहे' ही हाणाच्या नटांबवळ असणारी जाणीच त्यांना आहे. शिवाय 'ही हौस नाही. हे व्यसन आहे. वाईट व्यसन आहे.' हा त्यांच्या गाठीचा अनुभव आहे. त्यातून कलेचे सामर्थ्यच त्या व्यक्त करतात.

'सांगत्ये ऐका' हे आत्मचरित लिहिताना कुठलीही जीवशास्त्रीय भावना त्यांना प्रामाणिकपणापासून परावृत्त करू शकली नाही, कारण लौकिक प्रतिष्ठाभानाचा प्रवास संपल्यानंतरचा हा आविष्कार आहे. हंसा वाढकर यांच्या या आत्मचरित्रात एक निर्दय सच्चेपणा येण्याचे हेच कारण होय असे मला वाटते.

प्रस्तावनेत वा. ल. महणतात त्याप्रमाणे, हे आत्मचरित्र त्रोटक आहेच. कारण हंसा वाढकर यांच्या जीवनाची प्रकृती एखाद्या विराट युद्धपर्वासारखी आहे. त्यातून एखादे अनन्यसाधारण आणि विलक्षण बेडरपणामुळे काहीसे अभूतपूर्व विष्णु निर्माण होण्याची शक्यता होती. या संदर्भात हे आत्मचरित्र त्रोटक आहे हे मान्य करावे लागते. पण ही रुखरुख वाटत असतानाच त्यांनी एका बेदरकार मनाने जे काही मांडले त्यांची जात मराठीत अभिनव आहे. म्हणून त्याचे मूल्यही अनोखे आहे. हे मात्र कबूल केलेच पाहिजे.

३६ : माणूस जेव्हा जागा होतो

बाटते, मानवी बुद्धी-शक्तीचा सर्वात जास्त भाग आजवर इतरांना फसाकियात, लुबाडण्यातच खर्ची पडला असावा. माणसांना जनावरांप्रमधे वागविष्याच्या परंपरा काही धूर्तांनी अगदी प्राचीन काळापासून केवळ मतलबासाठी मांभाळीत आणलेल्या दिसतात. त्यासाठी शब्दही गुलामाप्रमाणे राखविले, जगातील अध्यात्म अधिक वाढूमय केवळ स्वार्थसंगोपनासाठी अवतरलेले आहे, असे इतिहास सांगतो. माणसांना गुलाम करावे, आपले जगणे सुकर करावे, त्या गुलामांना गुलामीचे पारपार्श्विक पातळीबरून मोल पटवून द्यावे, माणसाला दास करावे नि त्याला त्याच्या त्या हीनत्याचे, दास्यत्वाचे आध्यात्मिक माहात्म्य नि दैवकृत अपरिहार्यता पटवून द्यावी, त्याचे दास्य, गुलामी, शुद्रत्व चिरंतन करण्याचा प्रयत्न करावा, आपल्या सुखाचे मार्ग निष्क्रिक करावे, या बाबींना वाढूमयाच्या बन्याच मोठ्या भागात भ्राथम्य प्राप्त झालेले दिसते.

प्राचीन भारतात तर काही माणसांनी गुलाम असणे, दास असणे, त्यांनी पशूंचे जीवन जगणे हा धर्माचा एक अपरिहार्य आणि आध्यात्मिक प्रतिष्ठा पावलेला एक महत्याचा भाग राहिलेला आहे. आजही भारतातील काही भागात माणसांना गुलाम म्हणून आणि पशू म्हणून जगावे लागते, काही धूर्त सुशिक्षितांनी हा दावेदार काळोख त्यांच्या माथी मारलेला आहे. माणुसकीचा अवमान, उपमर्द अशाच काही धूर्तांनी प्राचीन काळापासून केलेला आहे. आजही ओल सापडली की ही विषारी हात्या आपला मायावी, जुलमी प्रयंच याटते.

प्राचीन महाराष्ट्रातही गुलामांच्या परंपरा होत्या, आजही आहेत. केवळ माणुसकीचा सम्मान करणारी दारे इथे किती आहेत? प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष इथे आजही अनेक माणसांना पशूपेक्षा वेगळी वागणूक मिळत नाही. म्हणजे पाच हजार वर्षांची अध्यात्माची परंपरा इथे अशी कार्यप्रवण झालेली आहे! एवढे सारे होउनही इथत्या अनेकांना अजून माणुसकीचे मोल कळायचे राहूनच गेले आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आजही मानवी मूल्ये इथे बाजारात उभी केली जात आहेत. येथील असंख्यांचा आतल्या हिशेब वेगळा आहे. बाहेरची, दर्शनी माणुषी वेगळी आहे.

मराठीतील लेखकांच्या बाबतीतही हेच खरे आहे. मानवी मूल्यांची पायमर्त्तली सहन न होऊन किती लेखक त्या मूल्यांच्या बाजूने प्राण पणाला लावून उभे गा-

शकतात? कितीजणांजबळ अशी आस्था आहे, हिंमत आहे? लेखक जर स्वतळा माणूसच समजत असतोल, माणसाचे त्यांना अगत्य असेल, तर माणूस जेव्हा आगदी पार कोसळविला जातो तेव्हा त्यांच्यावर पडणाऱ्या जबाबदारीची जाणीव ह्या लेखकांना आहे काय? मानवी प्रतिष्ठेचा, मूल्यांचा खून झालेला पाहून किती लेखकांचा भडका ठळ शकतो? लेखक जर माणसांच्या जीवनासंबंधीच लिहितो, त्यावर मान मिळवितो, त्या माणसांच्या जीवनावर जगतो, त्या माणसांच्या जीवनाला कोळ लागली, ते विरुप झाले तर ते जीवन निरोगी आणि सुरुप करण्याचे उत्तरदायित्व आपल्यावरही आहे अशी निष्ठा किती लेखकांजबळ आहे? मानवी मूल्यांच्या प्रतिष्ठेसाठी किती लेखकांनी आजवर तन, मन आणि किमान शब्द वेचलेले आहेत?

इथे मला हे स्पष्टपणे म्हणावयाचे आहे की, मराठी लेखक केवळ पांढरपेशांच्या मनोरंजनासाठी लिहितो. त्याला मान पाहिजे, पैसा पाहिजे. त्यासाठी इमजी वगैरे पुस्तके वाचून तो उत्कृष्ट रंजनप्रधान वाढमय निर्माण करू शकतो. इथल्या जीवनाशी आपला काही संबंध आहे, माणूसकी नाकारलेल्यांच्या बाबूने आपल्याला काही करावयाचे असते, असे चुकूनही इथल्या लेखकाला वाटत नाही. पुस्तके लिहिण्यासाठी तो मजेत फिरेल. सुखाने प्रवास करील. सामग्री गोळा करील. एण माणसांच्या निशब्दी लादली गेलेली दुःखे पाहून तो अस्वस्थ होणार नाही. त्याच्या जिवाचा भडका उडणार नाही. त्याच्या अस्तित्वाची आग कधी होणारच नाही. कारण वाचकासाठी मनोरंजनपर साहित्य निर्माण करण्याआधी हा प्रत्यक्षाचा विकल्पणारा भाग त्याच्यासाठी एक मनोरंजनाचाच विषय असतो.

‘जेव्हा माणूस जागा होतो’ ह्या पुस्तकाचे विष्णु असे नाही. गोदावरी पुरुषेकरांच्या सदर पुस्तकाचे प्रयोजन मराठी लेखकांच्या प्रयोजन-प्रदेशात अंतर्भूत होत नाही. पुस्तक लिहिणे ही वाब गोदावरीबाईच्या दृष्टीने फारव गौण आहे. मौज प्रकाशनातफै प्रसिद्धी निळेल, मान मिळेल ह्या हेतूने सदर पुस्तक लिहिले गेले नाही. गोदावरीबाईचे पती श्री. शामराव पुरुषेकर ह्यांची इच्छा पूर्ण करावी ह्या हेतूने हे पुस्तक लिहिले गेले आहे. शिवाय ज्या मूल्यांसाठी त्यांनी त्या जंगल-पहाडातून झागडा दिला, हाल सोसले त्या मूल्यांच्या विजयाचा उच्चार इतरांनाही ऐकवाचा, ही माणसांच्या पशुवत् जगण्याची खडतर, करुण कहाणी इतरांनाही ऐकवून जमल्यास मानवी मूल्यांच्या सन्मानाच्या शब्द्यता जन्माला घालाच्यात हाही हे पुस्तक लिहिण्याचा हेतू आहे, असे म्हणता येते

साहजिकच हे पुस्तक लिहायला सामग्री भिळावी म्हणून काही गोदावरीबाईनी ठंबरगाव, पालघर, डहाणू तालुक्यातोल जंगल पायाखाली तुडविले नाही. पुढे पुस्तकाला सामग्री व्हावी म्हणून त्यांनी हालअपेष्टा सहन करीत, जीवनातला बराच भाग खर्च करून त्या वारलो-आटिवासीमध्ये गुलारीची, पशुवत् जीवनाची ज्वलंत चीड निर्माण केली नाही, त्यांच्यात माणूस प्रस्थापित केला नाही. गोदावरीबाईच्या मनाला लागलेली भूकच मुलात वेगळी आहे. इथे खुपच सोप्या असलेल्या वाढमयीन श्रेयाची ही भूक नाही, तर

निष्पाप, निरपराध मानवाला अमानुष ब्रैर्याच्या, राक्षसी जुलुक्या घशातून सोडविण्याची तो भूक आहे, न्याय मानवी मूल्यांचे भूक आहे.

त्या निष्ठेपायोंच मुंबईपासून छठ मैलांवर असलेल्व उंबरगाव, डहाणू, पालघर या तालुक्यातील जंगलांत, दन्याखोऱ्यांत अर्धनगन, अर्धपोऱ्य आदिवासींवर लादलेली गुलामी ही ननुष्यकृत आहे, ती नष्ट झाली पाहिजे म्हणून गोदावरीबाईंनी जिवाचे रान केलेले आहे. खरे तर मुंबईतील माणसांपेक्षा जंगलातील झाडे, डोंगर, दन्या ह्या आदिवासींना अधिक जवळच्या, सराचारी वाटल्या असल्या पाहिजेत. म्हणून तर माणसांपासून दूर या झाडा-डोंगरांच्या अश्रयाने निर्थोकपणे त्यांनी आपले वंश वाढविले. पण या देशात इंयज आल्यानंतर बाहेगोऱ्य लिंदू, मुसलमान आणि पारशी या भागात या दुर्देवी लोकांचा शोध घेत गेले. ज्या माणसांपासून ते स्वतळा शाचवीत होते त्यांच्या हाती अखेर हे दुर्देवी लोक सापडले आणि सुशिक्षित, धूर्त लोकांनी शंभर वर्षे ह्या आदिवासींच्या शासांवर नांगर फिरवून आपल्या मुखाचे पीक काढले. या दुष्टांनी आदिवासींना घमळ्या देऊन, त्यांना मारून, त्यांचे खून पाढून त्यांच्या जमिनी बळकाविल्या. चोर मालक झाले. मालकांना गुलाम, पशु व्हावे लागले. ह्या जमीनदारांनी आपल्या वासना-विकार स्वैर मोहून राक्षसी हुक्म सोडवेत आणि आदिवासींनी जनावरांप्रमाणे त्या हुक्मांचे पालन करावे, अन्यथा मालकांनी त्यांना मारावे. अघोरी शिक्षा कराव्या. खून करावे. हे सर्व ठरून गेले.

एक हजार चौरस मैलांच्या जंगलाला लागलेला हा राक्षसी वणवा होय. गोदावरीबाईंनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर या वणव्यात स्वतळा झोकून दिले. हा झागडा अत्यंत कठोर आहे. माणसांच्या जगाला कलंक लावणाऱ्या, मुधारलेल्या माणसांच्या साहित्य, धर्म, न्याय, समाज, नीती आदी सर्वच संस्थांची व्यर्थता सिद्ध करणाऱ्या, त्यांच्या बोलघेवडेपणाचे धिंडवडे काढणाऱ्या भेसूर वास्तवाशी त्यांनी दिलेला हा झागडा होय. मानवाच्या स्वयंभू प्रतिष्ठेसाठी त्यांनी दिलेला लढा होय. ललितरम्य शब्दात पुस्तके लिहून सरकारदरबारी मान मिळविण्यापेक्षा, मला ह्या लक्ष्याचे मूल्य मोठे वाटते. साहित्यापेक्षा, साहित्यिकापेक्षा मला हा माणुसकीचा सक्रीय गहिवर मोठा वाटतो. हा त्याग मोठा वाटतो. एका उल्कट कळवळ्याने त्या दुखी, काळ्योऱ्या जंगलाला बाईंनी दिलेला प्रकाशाचा वास्तव आशीर्वाद मोठा वाटतो. 'आम्ही माणुसकीच्या मारेकच्यांविरुद्ध, ह्या प्रतिष्ठित अशा माणुसकीच्या क्रूर शिकाऱ्यांविरुद्ध प्राणपणाने लढू' हा त्या जंगलात दुखाने, अत्याचाराने जडमृढ होऊन पडलेल्या शोषित भूमीने कोडलेला शब्द मला मोठा वाटतो, मोलाचा वाटतो.

याच देशातील या जनतेवर, आमच्याच देशबांधवांवर कल्पना फाटून चिंच्या होतील असे अत्याचार झाले. हे मुके बेवारस दुख, हे पाशवी अत्याचार त्या उंबरगाव, डहाणूच्या जंगलात, दन्याखोऱ्यांत शंभर वर्षे सुरु होते. त्या डोंगर-दन्यांतून, त्या जंगलांतून शंभर वर्षे पचविलेल्या ह्या अमानुष अत्याचारांचाच्य अगतिक वास घुमात

(१) जमीनमालक व जंगलमत्तेदार आपली विषयलालसा भागविण्यासाठी आदिवासी बायकांचा सर्वांस उपयोग करीत, तो त्यांना त्यांचा परंपरागत हक्कच वाटे.

(२) शिपर नावाचा आदिवासी कामावर (वेठीने) आला नाही म्हणून त्याला नांगराला जुंपले, परणी मारली, रक्कबंबाळ केले, तशा घमक्या इतरांनाही देऊन कामे करवून घेतली.

(३) [वेठीने करवून घेतलेली] कोळशाची भट्टी एका आदिवासीकडून अजाणता विघडली, तेव्हा त्याला जळत्या भट्टीत फेकून जावले.

(४) जानू वारली गावाला गेला असता त्याच्या सुंदर बायकोचा उपभोग घेण्याकरिता तिला आवारात फरफटत ओढून नेले, तेव्हा अगतिक आदिवासी सुस्कारे टाकीत खालच्या मानेने खोपटात शिरले. दुसऱ्या दिवशी आल्यानंतर जानूने आरडाओरडा केला म्हणून खड्हा खणून त्याला पुरुन टाकण्यात आले.

(५) कुठलीही बाकी नसताना वारल्यांवर बाकी काढली जाई, अशी बाकी दिली नाही म्हणून एका वारल्याला आडवे पाढून त्याच्या अंगावर मुसळ ठेवले. बाकी कबूल करेपर्यंत त्या मुसळाच्या दोन टोकांवरील माणसे नाचत होती.

(६) एकाने कामावर जायचे नाकारले तेव्हा त्याला झाडाला ठलटे टांगून विरच्यांची पुरी दिली. गुदमरुन जाताच त्याच्या पाठीवर फटके दिले.

(७) प्रसूत झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी एका बाईला वेठीने कामाला बोलाविले. ती गेली नाही म्हणून तिच्याजवळ तान्हे मूळ असतानाच फडाफड तिच्या तोंडात मारल्या. अचकटविचकट शिव्या दिल्या. दुसऱ्या दिवशी ती कामाला आली नाही म्हणून तिच्या नवऱ्याला मारले.

(८) वारल्यांनीच लावलेल्या आंब्याच्या झाडाचा आंबा पाढून खाल्ल्याच्या गुन्हावरुन रूपजी नावाच्या आदिवासीला त्या आंब्याच्या झाडाला बांधून पाठ फुटेपर्यंत फटके मारले. तो गुरासारखा ओरडत होता.

(९) लग्नासाठी वारली जमीनदारांकडून कर्ज घेत, ते फिटेपर्यंत त्या ऋणकोला व त्याच्या बायकोला मालक सांगेल ते काम करावे लागे. (म्हणजे गुलामच व्हावे लागे) हे कर्ज जन्मभर फुकट काम करूनही फिटत नसे. हे जमीनदार गळ्याला शहरातील वाढवात बरेचदा ठेवत, त्याच्या बायकोला शेतावर, आवारावर ठेवले जाई. अशी ताटातूट लग्न झाल्यावरोवर होत असे. या सावकारांना मग बिनधोकपणे व निःशंकपणे आपलीच मालमता समजून अशा बायोचा उपभोग घेता येत असे.

(१०) नव्ह घरत नावाच्या वारल्याला त्याच्याजवळ चोरटी बंदूक असल्याच्या आरोपावरुन काठीने फटके मारले. मारल्याच्या खुणा दिसू नयेत म्हणून दगड कापडात बांधून हातापायांवर, पाठीवर, पोटावर मनमुराद मारले. लंगोटी सोडली. मागच्या भागावर राकिल ओतले. ऐटलेले लाकूड आणून आग लावायचा प्रयत्न केला. तो गुरासारखा

ओरडत असतानाच तो बेशुद्द पडला. पडतानाही त्याला घले.

(११) देवजीची वीस वर्षांची मुलगी. बापाजवळ बळक अहन्याचे ती सत नव्हती, महणून पोलिसांनी तिला अनेक वेळा वर उचलले. ऊनी आटले. 'अबू झेळ!' महणून थाक घातला. ओरदू लागती तेव्हा सोडले.

(१२) अंबोली गावातील उमी नावाच्या मुलीला खडली कासोटा सोडला. अत्याचार करण्याची धमकी दिली. बंदुकीचे टोक शारीरात शलू असी धमकी लिली.

(१३) वारली कामावर गेले नाहीत महणून पारशी जमीन्दारांनी पोलीस व गुंडाच्या मदतीने मुसळ पार जमीनदोस्त केला. भांडी घराबाहेर फेकले, मडक-गाडगी फोटी. अंल्युमिनियमची भांडी ठेचून टाकली. जाती फोडली. खोल्टी उद्घस्त केली. पत विस्कटले. मध ओतून दिला. बैलगाड्या मोडल्या. चाकांवे तुकडे केले. म्हाताच्यांचे मुलाचे कपडे फाडले. लांना मारले. पैसे, कोबड्या, अंडी, रेळ्या घेऊन पासर झाले.

असे क्रूर अत्याचार सतत नेमाने शंभर वर्षे चाललेले होते. त्या जंगलातच ते सुरक्षितपणे पचले असतील. १९४५ साली गोदावरीबाई त्या जंगलातील क्रौंचांला माणुसकीचाच सवाल टाकतात. नंतरच्या काळात वारली माणुसकीच्या प्रकाशात उधा राहतो. शिव्या, मार हे नित्याचेच झालेले व्यवहार. शिवाय वारल्यांचे किती अमानुष खन झाले असतील ते त्या जंगलातील झाडाझुडपांनाच माहीत. 'नेच केला हीन किती नर' ह्या ओळीचा अर्थ 'जेव्हा माणुस जागा होतो' हे पुस्तक वाचून स्पष्ट उभा राहतो.

त्या जंगलातील, दच्याखोच्यांतील अनाथ दुखाला वाचा फोडताना गोदावरीबाईना जे हाल सहन करावे लागले, त्यांचीही नोंद बाईनी पुस्तकात केली आहे. अपमान, तुच्छता, विरोध, जाच सर्व सहन करावे लागले. त्यांना खुनाच्या धमक्या दिल्या गेल्या, तुरुंगात जावे लागले. त्या जडमृद वास्तवाला स्वत्वाचा, माणुसकीचा आवाज देताना त्यांना नानाविध दिव्यातून जावे लागले. त्यांनी जी मेहनत या आदिवासीसाठी घेतली त्याविधयी वाचून त्यांच्याविधयीच्या आदराने मन भरून येते... पुढे त्यांची मेहनत फळाला आली. जनावरांप्रमाणे जीवन जगणारे वारली माणुसकीची, मानवी हक्कांची, न्यायाची भाषा बोलू लागले.

पुस्तकी समाजवादावर अत्यंत छापील निष्ठा असलेल्यांनी मराठीत बरेच लेखान केलेले आहे. प्रत्यक्ष इथल्या जीवनाशी त्यांचा काढीचाही संबंध नाही. येथील समाजवास्तवाशी ज्यांचा दुरुनही संबंध नाही. त्यांच्या लेखनातील भूभाग आणि पोटिडीक इथली नसल्याने खोटी ररते. तशी ती कुठेही खरी ठळ शकत नाही. कारणी ती छापील असते. प्रतिभेसाठी इतिहासात विसावा शोषणाच्या ऐतिहासिक काढवरीकाराना, वरील समाजवादी लेखकांना हे लाजिरवाणे 'प्रत्यक्ष' कश्चीच कसे दिसले नाही? 'लेखक' हे सुखाचे — दिल्या-घेतल्याचे' हेच खरे का?

आमच्याकडे सिद्ध, अंतर्जानी आणि दैवी सामर्थ्य असलेल्या अनेक व्यक्ती

असल्याचे ऐकतो. त्यांनी केलेल्या वरमत्काराच्या कथाही वारवार एकायला मिळतात, पण ह्या सर्वच शक्तिमंताना मुंबईपासून साठ मैलांवर सुरु असलेले माणूसकीचे हे क्रूर विडंबन कसे दिसले नाही? इमजीमधील वाहूमयीन बलूपत्त्यांची चोरटी आयात करणाऱ्या आमच्या चतुर लेखकांना हा जवळच चाललेला मानवतेचा विष्वास, मानवी मूल्यांचा संहार कसा दिसला नाही? त्या क्रूर दिवाळखोरांनी काढलेले त्या गरीब, निरपराध वारल्यांचे दिवाळे कसे दिसले नाही? तथाकथित वाहूमयत्वाचा वास्तव फक्त येणाऱ्या आजच्या साहित्याला हे प्रत्यक्ष जीवनाचे आवान का स्वीकारता आले नाही?

गोदावरीबाईंनो त्या भेसूर वास्तवाचे आवान स्वीकारले, कुठलीही पर्वी न करता ही वाई त्या भयावह जंगलातून, क्रूर, झिंगणाऱ्या जमीनदारांच्या दडपशाहीतून एकटीटुकटी फिरते, येणाऱ्या कितीतरी निर्वाणीच्या प्रसंगांना घेयाने तोंड देते. गोदावरीबाईच्या सदर पुस्तकाला वाहूमयत्वाचा कुठलाही वास येत नाही. तिमिरापासून प्रकाशापर्यंतचा एक समय चित्रपटच इथे साकार होतो. हे लेखन माणूस जागा होण्याच्या कहाणीचा उच्चार आहे, वाहूमयात आपल्याला जागा मिळावी महणून केलेली घडपड नवे.

सदर पुस्तकाचे जे रूप आहे तोच त्याचा जीवननिष्ठ घाट आहे. त्यातून वाहणाऱ्या जीवननिष्ठा, मानवी हक्का-न्यायासाठी, प्रतिष्ठेसाठी घेतलेले कष्ट हा ह्या पुस्तकातील प्रेरक जीवनगंध आहे. तो त्याचा अत्यंत प्रामाणिक आकृतिबंध आहे. तथाकथित वाहूमयीन सौंदर्य (?) नाही महणून कुणी ह्या पुस्तकावर टीका करील, पण 'जेव्हा माणूस जागा होतो'ची कहाणी घडवणारी व लिहिणारी व्यक्ती माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. शिवाय ती व्यक्ती कुठल्या पक्षाची, धर्म-पंथाची आहे, हा विचार माझ्या दृष्टीने अत्यंत बिनमहत्वाचा आहे. काळ्योखाचा बळी घेणाऱ्या प्रकाशाला मी फक्त प्रकाशच महणतो.

साहित्यपेक्षा, साहित्यिकापेक्षा मला माणूसच मोठा वाटतो. ह्या माणसासाठी वणव्यात जीवन भिरकावून देणारी व्यक्ती महणूनच मला मोठी वाटते. त्या व्यक्तीचे लेखन मला मानवी प्रतिष्ठेचे मोल पटविते. 'जेव्हा माणूस जागा होतो'ने मला असे मोल पटविले आहे. जीवनाच्या करूण आणि बेवारस हाकांचा उच्चार मांडणारे हे लेखन माझ्या दृष्टीने महणूनच मला मोलाचे वाटते.

३७ : सात समुद्रापलीकडे

आंबेडकरी साहित्यातील नाटकांचे दालन मागील काही वर्षांत जोमारे गजवऱ्या लागले आहे. अनेक नावे या क्षेत्रात आता उगवू, प्रकाशू आणि प्रखर लागली आहेत. कुणाहे प्रबोधनाच्या पाईकाचे मन गवाने गदगदून यावे असेच हे नक्षमय आणि तेजोवर्धक दृश्य आहे यात शंका नाही.

ईश्वरवादी जीवनदृष्टी

आंबेडकरी नाटक या शब्दप्रयोगासंबंधी काही शंका असणे 'स्वाभाविक' आहे. भारतीय अध्यात्माचे चारित्र्य लक्षात घेता ईश्वरवादी समताविचार, स्वातंत्र्यविचार किंवा समाजवादी विचार संभवत नाही. कर्मविपाक भारतीय ईश्वरवादी जीवनदृष्टीतून वजा करता येत नाही. म्हणून या जीवनदृष्टीला जातिविहीन-वर्णविहीन आणि वर्गविहीन समाजरचनेच्या प्रक्रियेत केवळ बाधक दृष्टी म्हणून नाकारण्याशिवाय गत्यंतर नाही. समता, स्वातंत्र्य, न्याय आणि समाजवाद या बाबी केवळ निरीश्वरवादाशी मुसंगत आहेत. त्यांना इथेच अर्थ आहे, अस्तित्व आहे, अवकाश आहे. म्हणूनच निरीश्वरवादी समताविचार आंबेडकरी साहित्याने स्वीकारलेला आहे. सामाजिकच ईश्वर-कर्मविपाक मानणारे धर्म-पंथ प्रणाली आणि व्यक्तिमत्ये या साहित्याने नाकारली आहेत. आंबेडकरी साहित्याची भूमिका कोणती?

निरीश्वरवादी नवसमाज निर्माणप्रक्रियाच खरी, बाकी प्रतिसमाजवादी प्रणाली होत, ही या साहित्याची भूमिका आहे. ह्या भूमिकेत बुद्धिमाणवाद, विज्ञानवाद अनुस्यूत आहेच, ही भूमिका आंबेडकरी साहित्याची आहे. म्हणजे ही भूमिका क्रांतीची आहे. अनेक क्रांतिसन्युद्धांची आहे. सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विषयमता संघवू पाहणाऱ्या सर्वांची—म्हणजे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विषयमता जोपासू पाहणाऱ्या धर्मसंस्था, समाजसंस्था, सांस्कृतिक संस्था आणि मनोवृत्ती यांना निकालात काढ इच्छणाऱ्या सर्वांची ही भूमिका आहे. या प्रेरणेने साहित्यनिर्मिती करणारा, या मूल्यांनी मोहोरणारा साहित्यिक आंबेडकरवादी साहित्यिक होय आणि याच मूल्यांच्या प्रेरणेने जेव्हा नाट्याविष्कार होईल तेचा तो आंबेडकरी नाट्याविष्कार होय, हे अोघाने आलेच. दलित नाटकाचा अवतार

या जाणिवेने होणारा नाट्याविष्कार मराठी नाटकांच्या जगातही वैशिष्ट्यपूर्ण

महणून वेगळा आहे. महणून त्याला वेगळे नावही असणे रास्त आहे. ते वेगळे नाव म्हणजे 'आंबेडकरी नाटक', हे होय. हे आंबेडकरी नाटकांचे दालन आता गजबजू लागले आहे. त्यात अनेक नावे प्रखरू लागली आहेत. प्रभाकर दुपारे हे त्यातीलच एक महत्वाचे नाव आहे. 'सात समुद्रापलीकडे' हा त्यांचा लघुनाटकांचा संग्रह अलीकडेच प्रसिद्ध झाला आहे. या संग्रहात क्रमाने जयकांती, सात समुद्रापलीकडे आणि अदृश्य नाटक अशी तीन लघु-नाटके आहेत.

पक्षपाती सामाजिक परंपरा

उपरोक्त तिन्ही लघुनाटकांच्या मध्ये एक अंतर्गत नाते आहे. एक स्पष्टपणे जाणवेल असे मूत्र आहे. या तिन्ही नाटकांच्या निर्मितिप्रक्रियेमार्गील प्रयोजन एकच आहे आणि तिन्ही नाटकांना जो परिणाम साधावयाचा आहे तोही एकच आहे. आपली सद्यकालीन समाजव्यवस्था ही पक्षपाती आहे, हिला शेकडो-हजारो वर्षांच्या विषमतेच्या वंदनीय परंपरा आहेत, धर्मसमर्थन आहे. प्रत्येक जातीची अधिकारक्षेत्रे निश्चित केली गेली आहेत. तिची जगण्याची पद्धती-शैली ठरलेली आहे. पायच्या ठरलेल्या आहेत. हे सर्वच वेदकाळी ठरले. पण आता इंप्रजी राजवट आली-गेली. फुले, आगरकर, आंबेडकर होठल गेले. स्वातंत्र्ये एक नवे दोन मिळून गेली. आमच्या समाजातील दंगली, खून, जाळपोळ, अत्याचार व अमानुप कतलींचा संदर्भ एकच आहे. माणसे परंपरेच्याविरुद्ध वागायला लागली आहेत. वेदकाळी ठरले त्याप्रमाणे जी वागत नाहीत ती माणसे असहा होतात आणि त्यांना शासन केले जाते !!

परंपरावादी व्यक्तित्व हा खुल्लपुस्त्य

परंपरावादांची इच्छा एकच आहे—माणसांनी परंपरेनुसार जगावे. प्रबोधनांनी जागावलेली माणसे आता ती इच्छा मानायला तयार नाहीत, हा खरा संघर्षाचा मुद्दा आहे. प्रभाकर दुपारे यांच्या नाटकांमध्ये याच संघर्षाचे वेघक नाट्य भेदक पद्धतीने मांडले जात आहे, हा संघर्ष सुष्टु आणि दुष्ट प्रवृत्तीमधील आहे. हा संघर्ष मानुप आणि अमानुप प्रवृत्तीमधील आहे. वहिष्कृत जगाचा प्रबोधनप्रवास ही सुष्टु प्रवृत्ती आहे आणि कालचा न्याय ठोकरून पुढे निधालेल्या या प्रबोधित जगाला अमानुपपणे छळणारी प्रवृत्ती खलप्रवृत्ती आहे, दुष्ट प्रवृत्ती आहे. संघर्ष हा नाट्याचा प्राण होय हे खरेच, पण प्रस्थापित साहित्यातील खलपक्ष वेगळा, आंबेडकरवादांच्या साहित्यातील खलपक्ष वेगळा. आंबेडकरी नाट्यात परंपरावादी व्यक्तित्व खल म्हणून बाबरते. हा संघर्ष मानवतावादी आणि विषमतावादी यांच्यामध्ये आहे आणि विषमतावादाची पूजा करणारे धर्म असो, संस्कृती असो, ग्रंथ-पंथ असो, परंपरा-संस्था असो, आचार असो, विचार असो त्यांच्याविरुद्ध संघर्ष हा आंबेडकरी नाट्याचा प्राण आहे. दुपारे यांच्या लघुनाटकांनी हाच नाट्यगाभा, हेच भेदक जीवननाट्य व्यंजित करण्याची शिकास केली आहे.

नाट्यकातृन मूलभूत धारा

या तीनही नाटकांची शेवटची वाक्ये अभ्यासण्यासारखी आहेत. १) 'आमी

केलाय त्या विचारसाठीचा खून ! क्रांती करा !' (जयक्रांती) २) 'अशा हलवट दुनियेला बदलल्याशिवाय जगणार नाही अकडी... तिला बदलल्याशिवाय जगणार नो आमो !' (सात समुद्रापलीकडे) ३) 'लोकशाठीला टिकवण्यासाठी अनेयाची संपत्ता रत' (अदृश्य नाटक) तिन्ही नाटकांचे सूत्र याप्रमाणे एकच आहे—बल, क्रांती, मानवशाहीसाठी ईश्वरशाहीशी युद्ध !

जयक्रांतीमध्ये १) पारंपरिक प्रेक्षकांचा प्रारंभीच भिक्क्यांच्या दृश्याने अपेक्षाभंग होतो आणि कलावंत झोपा उडवण्यासाठी घटा वाजवतो. कलावंताला हे विद्रोहाचा स्वीकार मरागात पडतो. त्याचे हे परंपराद्वाही नाटक परंपरावटी, म्हणजे केवळ रंजनाची भूक थेऊन आलेला, प्रेक्षक उढळून लावतो. २) पुढे युद्धभूमीचा देखावा. त्यात जातीयवादी महाराज आहेत. ते व्यवस्थेला घटका देणारं शक्ती प्रवेशू देत नाहीत. निवडणूक विकल घेणे, नवी स्फुरणे, मारणे व राजझारण्यांची निवडणुकीतील आक्षासनांची बनवेगिरी या गोष्टी प्रकाशात येतात. तसे अंरात बेकीमुळे हाव्यांमधील उमेदवार पडतात आणि परंपरावादाचा विजय होतो. पडलेले, बहिष्कृत-जगाचे आपसात भाडणारे प्रतिनिधी स्वतंत्र घरे बांधण्याचा म्हणजे व्यायाधर्मने, एकत्र येऊन क्रांतीचा विचार करतात. ३) युद्धात एक पाय कामी आलेला सैनिक घरी परततो. त्याच्या बायकोवर खलात्कार होतो—सर्व देशमुखाकडून. ती विहिरीत उडी येते. त्यालाच मारहाण होते. तो जातीय मूल्यांचा बिक्कार करतो, तडफडतो; पण न्याय नाही. ४) शेवटी राज्यकर्त्त्याचे घर येते. तोही जातीयवादीच, करपट्टे, अन्यायाचा पुरस्कर्ता. त्याच्याकडे अनेक मागण्या येतात. आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठास घावे होही मागणी आणि इतर अन्याचारांचा पाढा. अन्यायाचे शिक्कामोर्तव आणि क्रांतीचा आदेश. विषमतेच्या आविष्काराची दर्शने घडवून त्या विषमतेच्या विनाश लोकाना — दीन-दुर्बल्यांना जागे करणे हात या नाटकाचा उद्देश आहे.

नरकातून बाहेर पडण्याची घडपट

'सात समुद्रापलीकडे'मध्ये मिल-मजुरांची पिळवणूक मिल-मालक कशी करतात, ती पिळवणूक शारीरिक असते तशी मानसिकही कशी असते, खून, अदृश्ये घिडवडे, अन्याय, मजुरांची संघटना यांच्याद्वारा या समाजाचे वार्गीय स्वरूप त्यांच्या लक्ष्यात येते. दलित माणसाला गावात घर न मिळणे, उपेक्षितांच्या लेखकाचा, तो सत्य इतिहास लिहोल म्हणून, अंगठाच कापणे या क्रमाने विपरीताचा आविष्कार आणि त्यातून मार्ग काढणारा मुक्तिपथाचा प्रवासी, क्रांतीचा लेक, त्याची या नरकातून बाहेर पडण्याची, व्यवस्था उत्तमून पाडण्याची भूमिका येते आणि हे दुसरे नाटक संपते.

विद्रोही जाणीव

अदृश्य नाटक पाण्याच्या आकांताने सुरु होते. गरीब लोक पाण्याचा चून मरत आहेत. सवणांच्या विहिरीवर गेलेल्या गरिबांना जाळणे, मारणे इ. प्रकार होत अनाहेत. देव नसल्याची खात्री होते. रामाच्या शोभायावेला माणसे जातात, पौण रामरावच्या ऐतिहासेला

माणसे नाहीत. या दृश्यातून धमने निर्मिलेल्या आंधक्ळेपणाचा महाप्रत्यय लेखक घडवितो. गोविंदाचा मुलगा बकऱील होतो. सवर्णाचा तो स्पर्शक होऊ नये म्हणून त्याता मारतात. आंबेडकरी संघटना कशा फोडल्या जातात, त्यासाठी वाई आणि बाटलीचे प्रयोग कसे केले जातात आणि बहिष्कृतांमधील नेते ते न ओळखता कसे बळी पडतात, या दिशेने नाटक सरकते. यातून बाहेर पडायचे असेल तर अन्याय संपविला पाहिजे, जुनी मूल्ये लोकशाहीसाठी संपविली पाहिजेत, अशा विद्रोही जाणिवेने नाटकाचा शेवट होतो.

क्रांतिसमुद्घांसाठी नाटके

तमाशाची राखूमी म्हणजे लोकसंस्कृतीचे इंटिमेट थिएटर. या तिन्ही नाटकांतून तमाशातील आभासनिर्मितीचे सामर्थ्यशाली तंत्र वापरले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष प्रयोगात खंड असा जागवत नाही. जातीयवादी, परंपरावादी, इंशरवादी आणि धनदांडगे मन म्हणजे खलव्यवस्था. बुद्धिप्रामाण्य नाकारणारे आणि शोषण करणारे मन म्हणजे खलव्यवस्था. तिच्या क्रूर आविष्काराची पार्श्वभूमी प्रसंग बदलून सर्वच नाटकांना आहे. सूत्र एकच—शोषित समाजाची मुक्ती, उठाव, लढा. पारंपरिक रसिकाला ही नाटके निरर्थक बाटतील, नाळ्यशून्य वाटतील, हे त्या नाटकांचे यशाच होय. ही नाटके क्रांतिसमुद्घांसाठी आहेत, गतिवाद्यांसाठी आहेत. हे भारतीय जीवनाचे खरे मूलगामी नाट्य आहे.

वर्गालडवाचे नेमके भान

या लघुनाटकांचा एक विशेष हा की, यातील समप्र विचारसरणी राष्ट्रधातकी प्रवृत्तीविरुद्ध प्रक्षोभ म्हणून येत आहे. परंपरावाद जगबून राष्ट्र जगवता येत नाही, हा या नाटकांच्या लेखकाचा दावा आहे. विद्रोह समाजकल्पाणासाठीच येतो. विघटनावर उपाय म्हणून येतो. या नाटकांमधील विद्रोह म्हणूनच मला त्यांच्या सामर्थ्याची खूण वाटते. या देशातील अनेकांना मातृभूमी नाही. विषमतेशिवाय परंपरा नाही. छळाच्याशिवाय संस्कृती नाही. हे सर्व ज्यांनी निर्माण केले आहे व ते जपण्याचे प्रयत्न चालविले आहेत, त्यांना शोषितांनी बांधव म्हणावे ही अपेक्षा अन्यायप्रस्तांवर अन्याय करणारी आहे. विषमतेच्या पुजाच्यांना, माणुसकीच्या पारेकच्यांना, त्यांच्या खिळाच्यावर बलात्कार करणाऱ्यांना, त्यांच्या भाईबंदांवर प्रत्यही अत्याचार करणाऱ्या नराधमांना भारतीय माणसे म्हणावे आणि त्यांना बांधव म्हणावे हे मोठेच गमतीचे आहे. भावाला भाऊ म्हणणे जसे उचित, तसे पशुला पशु म्हणणे, दुष्मनाला दुष्मन म्हणणे उचितच. हाच वर्गालडवाचा पादा आहे. क्रांतीचा करारनामा आहे आणि दोन विरोधी वर्गक्षेत्रांची निश्चिती आहे. एवढया लहान वयात दुपारेनी याचे नेमके भान ब्राह्मणावे हीच त्यांच्या उद्याव्या यशाची हमी आहे असे मला बाटते.

३८ : कमला : एक अप्रगत्यं कलाकृती

आपल्या स्तरांकित समाजातील एक घटक म्हणून तेंडुलकरांच्या काही श्रद्धा आहेत. या श्रद्धांनी एकाच वेळी उच्च वर्णाच्या व वर्गाच्याही हितावे दास्य स्वीकाराले आहे व त्यांच्यातील कलावंताला तर या गुलाम श्रद्धांच्याही गुलामगिरीत वावरावे लागत असल्याने त्यांच्या आविष्कारालाही या नागरीक तेंडुलकरांच्या वर्णीय-वर्गीय श्रद्धांच्या मर्यादा पडतात त्यामुळे सदर आविष्कार नितांत अप्रगत्यं ठरतो. प्रस्थापितांचे भावहे रजन त्यांची कला करते. वास्तवाचे विकृत चित्र काढते. त्यामुळे जीवनदर्शन आणि कलात्मकता या दोन्ही बाबतीत तेंडुलकरांच्या कलाकृतींना अप्रगत्यंतेच्या शापात गुदमरून कुरुप, विधातक व्हावे लागत आहे.

‘कमला’ या चित्रपटात तेंडुलकर आपल्या या जुन्या श्रद्धांशी काही निराळे, नवे वागतात काय? हा चित्रपट पाहून तरी आपण खात्रीने असे म्हणू शकतो की सामना, निशान्त, कन्यादान यांच्यामध्ये तेंडुलकरच कमलामध्येही आहेत. त्यांच्या या जुन्या श्रद्धांनीच कमलातील जीवनदर्शनाला पांगळे-आंधळे केलेले आहे आणि कलात्मरेला कुरुप केलेले आहे.

आपल्या समाजजीवनासंबंधी काही दुराघटी आढाखे, काही चिंचोळे निर्णय, काही चिमण्या श्रद्धा तेंडुलकरांच्या भावविश्वात आता वप्रलेप झाल्या आहेत आणि आपली सरावलेली लेखणी ते त्या आपल्या पांढरपेशा, अप्रगत्यं श्रद्धांच्या आविष्कारासाठी वापरीत आहेत. निशान्त, सामना आणि कन्यादानमधून अज्ञाणत्या प्रेक्षकाला झालेली तेंडुलकरांची ओळख कमला हा चित्रपटही पक्की करून टाकतो आहे.

तरी प्रेक्षकांची दिशाभूल करण्याचा, त्यांना भ्रमजालात टाकण्याचा तेंडुलकरांचा प्रयत्न अयशस्वी होतो आहे. त्याचे कारण, अशी दिशाभूल करण्यासाठी जी प्रभावी प्रतिभा हवी असते तीच तेंडुलकरांच्या जवळ नाही. हे अपयश कमलामधून तर अधिकच प्रभावीपणे व्यक्त होते.

कुठल्याही कलाकृतीला केंद्र हे असतेच आणि उपषटकांची प्रचीती गौणभावाने आणि केंद्र-प्रचीती प्रधानभावाने याची लागते. केंद्रप्रत्ययाला इतर उपषटकांची प्रचीती मारक न ठरता उपकारक ठराची लागते. कमला या चित्रपटावे केंद्र कमला आहे. असायला हवे. हे केंद्र या चित्रपटाच्या चौकटीत तिच्यावरील अन्यायाला वाचा

फोडणाऱ्या व्यक्तींच्या वाताहतान आधक प्रत्यक्षम करता यायला हवे. या वाताहताला कारण ठरणाऱ्या शक्तीचे जसे सरिता, इतर प्रस्थापित-धार्जिणे पत्रकार व शासनयंत्रणा यांची चित्रणे विरोधी घटक म्हणून अत्यंत उठावदारपणे व्यायला हवीत. कारण त्यामुळे कलाकृतीचे केंद्र अधिक उत्कट, प्रत्यक्षम व प्रत्यक्षम करता येते. 'कलाकृती म्हणून या चित्रपटाचे अपयश लेखकाला विरोधी उपगटातील सरिता या घटकाचे स्वरूप-स्थान निश्चित न करता येण्यामध्ये व त्याला केंद्र बसवान होईल या दृष्टीने चितारता न येण्यामध्ये आहे. हे घडते, त्याच्या वर्णीय-वर्गीय शब्दांच्या वर्चस्यामुळे. त्यामुळेच ते केंद्रच्युत होतात. परिणामतः चित्रपटाचा शेवट सरितेवर — जयसिंगाच्या पलीवर होतो आणि कलादृष्ट्या चित्रपट फाटून जातो.

पत्रकार जयसिंगाचे घर, त्यातील वैभव यांची प्रत लक्षात घेता या गोष्टी ध्येयवाढी पत्रकाराच्या आचारविचार-प्रणालीस कशा शक्य होतात? या सर्व वैभवाचा अनाठायीपणा खुद जयसिंगालाही जाणवल्याचे कुठे दिसत नाही. या बाबींचा परिणाम कलाकृतीचे केंद्र दुखावण्याकडे होतो. असे असले तरी ही बाब आपण बाजूला ठेवू.

आदिवासी स्थियांची खरेटी-विक्री आजही होते, याचा प्रत्यक्ष पुरावा सादर करून संबंधित विरोधकांच्या तोंडात चपराक मारण्यासाठी म्हणून जयसिंग कमलाला विकत घेतो हे खरे, पण केवळ बिहारीचे म्हणणे मान्य करून तो तिला घोडागाडीमागे धावायला लावतो. तो तिला घोडागाडीत बसवून का घेत नाही? त्याच्या लेखी तर ती गुलाम नव्हती. घोडागाडीत बसविल्यामुळे पुराव्याच्या प्रकृतीत काहीही फरक पडला नसता. (जसा तो सरिताने कमलाला भारी साढी नेसवल्यामुळे पडणार होता), पण हेही आपण बाजूला ठेवू.

काकासाहेब जयसिंगाला भाषेच्या मुद्यावर निरुतर करतात. ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या भाषेत बोलायला हवे. पण जयसिंग या अन्यायाला इंप्रजीतून बाचा फोडतो. काकासाहेबांनाच या आघाताने तो निरुतर करतो. त्यांचे मर्मच दुखावते. जयसिंगाच्या वतीने असे उत्तर देता यायला हवे. ज्या 'फॅक्टस' इतर पत्रकार उघडकीला आणू शकत नाहीत. त्या धाडसी फॅक्टस जीव धोक्यात घालून तो उघडकीस आणतो. हे जळते पुरावे इंप्रजीतून प्रथम आले तरी, शासनाच्या कानावर जातातच की नाही? पत्रकार कमाहीतरी खोटेच लिहून सनसनाटी छापून अराजक माजवतात म्हणणाऱ्यांची तोडे बंद करता येतात की नाही? शिवाय सामान्यांना इंप्रजी कळत नाही-नसले तरी इतर भाषांतील पत्रे, बुद्धिजीवी, सामाजिक कार्यकर्ते, प्राध्यापक-शिक्षक यांना हे धाडसी पुरावे उपलब्ध होतातच की नाही? ही सर्व मङ्गळी सामान्यापर्यंत हे पुरावे पोचवू शकतात. पण असे पुरावे उघडकीस आणण्यासाठी इंप्रजीतून का होईना, जयसिंग हवा असतोच की नाही? तेव्हा शोषणासंबंधीच्या या फॅक्टस इंप्रजीमधून प्रथम येण्यामुळे सर्वस्वी वायाच जातात या म्हणण्यात अर्थ नाही. पण तेंदुलकरांनी जयसिंगला निरुतर का केले? वरील उत्तर त्याच्या मुखी का घातले नाही? हाही प्रश्न कलाकृतीचे केंद्र दुवळे करणारा असला तरी

आपण बाजूलाच ठेवू.

मुद्घालाच हात धालू, कमलाच गुलाम नाही, सर्वच गुलाम आहेत, कमला हे शीक आहे. जयसिंग त्याच्या अहंकाराचा गुलाम आहे... वगैरे... तेंदुलकर इथे दिशाभूल करण्याचा प्रयत्न करताहेत; पण असा त्यांचा प्रयत्न चित्रपटाच्या केंद्राच्या सर्वांत निव्वळ अप्रगल्भ आहे आणि ते दिशाभूल करतात ती अशी, सर्वच गुलाम आहेत ताचा अर्थ कुणीच गुलाम नाही. दुसरा अर्थ सर्वच गुलाम समान आहेत. ये विषयमता नाहीच. गुलामांमध्ये आहे ती समता. पण इथे काही गुलाम असंच्य गुलामांचे शोषण कातात ही मूलभूत बाबच तेंदुलकर पुसून टाकण्याचा अर्थात अपेशी प्रयत्न करतात.

कमलाच्या मुख्यातून बोलते ते विद्रूप वास्तव. आपल्या बाबतीत घडते ते जगातील सर्वच स्थियांच्या बाबतीत घडते, या समजुतीने आपल्यावर काही विशेष अन्याय होते आहे याची जाणीवच या भावकृत्या मनाला नाही. पण सरितेला कमताच्या या भावकृत्या उच्चारात स्वतःच्या गुलामीचा शोष लागतो आणि त्यातील तफावतीवर ध्यान देण्याएवजी सरिता स्वतःच्या वैभवातील काल्पनिक गुलामीने दुखी होते.

बस्तुत: जयसिंगचे सरितेवर अपार प्रेम आहे, तो बाहेरख्याती वगैरे नाही, तो घडाढीचा, काही मूल्यांनी झापाठलेला पत्रकार आहे. या त्याच्या विशेषाबद्दल मित्रही कुत्सितपणे बोलतात आणि शासनयंत्रणेच्याही तो ढोळ्यात सलर असतो. कोर्टाची ठांगती तलवारही त्याच्या माथ्यावर असते, हे सर्व तणावांचे जंजाळ माथ्यात अस्वस्थपणे घेऊन जगणाऱ्या जयसिंगला चित्र्यावर तो जिवापाढ प्रेम करतो ती पलीही समजून घेत नाही. घराबाहेरचेही सगळे विरोधात आणि घरचे असे तोंड फिरवून छळ करणारे. या नवाच्याला सरिता आपल्या सुखाच्या संकुचित सोफिस्टिकेटेड कल्पनेमुळे दूर लोटते. जयसिंग या सर्वच परिस्थितीत मनाने एकाकी होतो. सरिताचा प्रश्नव केवळ वैभव आणि रुपभोग एवढ्यापुरता सीमित आहे. तिला सदासर्वकाळ नवरा हवा आहे आणि तो त्याने घेतलेल्या ध्यासामुळे तिच्या मनाप्रमाणे तिला उपलब्ध होत नाही, हे तिचे दुख आहे. त्यातून गैरसमज बाढत जातो आणि जयसिंग सरितेवर, तिच्या या वृत्तीवर चिडायला लागतो. आपल्या ढोक्यातील वादळ समजून न घेणाऱ्या सरितेबद्दल एक रागडोंब त्याच्या मनात उसळतो आणि सरितेला हा आपल्याला गुलामीची वागणूक देतो असा साक्षात्कार होतो. ती स्वतळा कमलासारखीच गुलाम समजून ढोक्यात राख घालून घेते.

चित्रपटाच्या शेवटच्या भाष्यातून व चित्रपटाच्या शेवटातून तेंदुलकर कमला आणि सरिता यांच्या दुखांना समान दर्जा देतात. त्यामुळे चित्रपटाचे केंद्र कोलमडते, कमला चित्रपटाचे केंद्र कमला आहे, अन्याय न संपणे आणि तो संघवू इच्छिणाराची वाताहत हा या चित्रपटाचा विषयच नजरेआढ होतो. शेवटचे भाष्य आणि सरितेवर या चित्रपटाचा होणारा शेवट यामुळे चित्रपट दुर्भंगतो.

राजीनामा देऊ जयसिंग उद्घस्त अवस्थेत घरी येतो. घरासम्बोर त्या अवस्थेत तो कोसळतो. हे कोसळणे — त्याचा अगतिक आकात आणि दुसऱ्या च्यालूला कमलाच्या

आता खन्याच खरोददाराने विकल घरालू आहे आण ता त्याच्या घाडागाढामाग यावत आहे, या समांतर दृश्यांनी चित्रपट संपला असता तर अन्याय नष्ट करू इच्छणाऱ्यांची या व्यवस्थेत अशी वाताहत होते आणि अन्याय तर नष्ट होतच नाही असा अधिक प्रभावी शेषट करून व्यवस्थेचे कराल रूप अधोरेखित करता आले असते.

माहेरी निधालेली सरिता आधार द्यायला येते, त्यावेळेस जयसिंगाने तिचा आधार झिंडकरायला हवा होता. आयुष्यभर जयसिंग एकाकीपणे झागडला. आता ही वाताहतही त्याला एकाकीपणेच भोगू द्यायला हवी होती, पण सरितेच्या आधारामुळे सरितेचे ठदातीकरण होते आणि हा उपघटक कमलाच्या पातळीत आल्याचे दाखविल्याने एक कलांतर्गत अप्रगल्भता साकार होतो.

हे घडते याला कारण तेंदुलकरांची उच्चवर्णीय हितदृष्टी. त्यामुळे ते एका अभद्र समतेचे तत्व मांडतात. सर्वच गुलाम समान आहेत, पण ही मूठभर 'गुलामांचे' गुलाम असलेल्या असंख्यांची घोर फसवणूक आहे. अतएव तेंदुलकरांच्या 'जुन्या' भाबड्या श्रद्धानीच कमलातील जीवनदर्शनाला पांगळे आणि कलात्मकतेला कुरुप केले आहे हेच या चित्रपटाने मनावर ठसते.

३९ : एक झाड दोन पक्षी

विश्राम बेडेकर याच्या 'एक झाड दोन पक्षी' या आत्मकथनाला भारतीय साहित्य अकादमीने १९८५ चा दहा हजाराचा पुरस्कार देऊल गौरविलेले आहे. बेडेकरांचा हा गौरव कुणाही मराठी साहित्यप्रेमी माणसाला अभिनंदनार्ह वाटावा असाच आहे.

एक यशस्वी पटकथाकार आणि दिग्दर्शक म्हणून मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत नावलौकिक संपादन करणाऱ्या बेडेकरांची साहित्यनिर्मिती तशी कमीच आहे. 'रणांगण' ही काढंबरी, 'ब्रह्मकुमारी', 'नरो वा कुंजरो वा', 'वाजे पाठल आमुले', 'टिळक आणि आगरकर' ही चार नाटके आणि अलीकडचे असे 'एक झाड दोन पक्षी' हे आत्मकथन. एवढे कमी लेखन करूनही बेडेकरांनी मराठी साहित्यात विश्राम बेडेकर नावाभोवती रसिकमान्यतेची दीपमाळ निर्माण करून ठेवलेली आहे.

'कुत्र्याला माणूस चावला' या नावाचे नाटक लिहिण्याचा संकल्प त्यांनी सोडला होता आणि 'रणांगण'नंतरची 'गुलाम' ही ब्रिखंडात्म काढंबरी लिहायला त्यांनी प्रारंभ केला होता. कदाचित 'रणांगण'नंतरचे मराठी काढंबरीतील एखादे अनोखे उद्घाण 'गुलाम'मधून साकार झाले असते.

'एक झाड दोन पक्षी'मध्ये बेडेकर महाराष्ट्रातल्या विशिष्ट जातीवत्त्वा माणसांना द्रेपाचे घटके खात जन्मभर जगावे लागते याचा निर्देश करतात. वैद्य नावाच्या आपल्या मित्राच्या धरच्या दारिद्र्याची मन पिंजून काढणारी हकीगत सांगतात. सांगलीतील बकुळबाई या वेश्येच्या जीवनातील विधून उप्रत करणारा अनुभव आपणाला सांगतात आणि या अनुषंगाने बेडेकर लिहितात ते मोठे अर्थपूर्ण आहे. ते म्हणतात — 'बकुळबाईसाठी, वैद्यासाठी याच्या लेखणीला कधी पाझार फुटला नाही, तिला लहर लागली तेव्हा पौराणिक परिकथांत आणि विलायती बोटीतल्या खुशालीत रंगलेल्या प्रेमकहाण्यांत ती दंग झाली. याच्याच आवडत्या डिकटर हांगोने म्हणून ठेवले होते, 'नव्या निर्मितीसाठी पृथ्वी आपल्या उरात नांगराचे तीक्ष्ण फाळ आनंदाने खुपसून घेते तेव्हा तिला मातीतून धान्याच्या मोतीदाण्याचं पीक काढण्याचं सामर्थ्य येत. रंजल्यागांजल्यासाठी स्वतत्त्वं काळीज फाळून घ्यायला तयार होणं तर राहोच, याने उसन्या श्रीमंतीत आणि पांढरपेशा संस्कृतीच्या संगतीत पोटावले पाणीही कधी दवळू दिले नाही. आणि हा 'ला मिझराबल' लिहिणार !' स्वतत्त्वाच निर्दय टीकाकार असलेल्या कलावंताचे

स्वतच्याच साहित्यानीमतोवरच हे भाष्य माठ प्रेरक आहे. बहुकर माठ सजग कलावंत आहेत. शूगोला ते आपला आदर्श मानतात. श्रेष्ठ कलाकृतीच्या जन्माचे रहस्य त्यांना आकळले आहे, म्हणूनच 'रणांगण'च्या पराक्रमापेक्षा 'गुलाम'चा वाढूमयीन पराक्रम कसा साधला गेला असता हे पाहण्याची उत्सुकता ठरी कवटाळून मन आज खिन्ह होते. कोणी सांगावे 'गुलाम'ने मराठी कादंबरीतील महाकाव्याचा आविष्कारहो केला असता.

बेडेकर आपल्या साहित्यविश्वातील एक मनस्वी प्रतिभावंत आहेत. आपणच निमिलेले आपणच मोदू घजे या प्रकृतीचे वाढूमयीन साहस त्यांना लाभले आहे. म्हणूनच विषय, वातावरण आणि दृष्टिकोण या सर्वच संदर्भात ते नाविन्यलक्षी उढाणे घेऊ शकलेले आहेत. जणू त्या त्या कलाकृतीचा निर्माता ते त्या त्या कलाकृतीच्या सिद्धीसोबतच विसर्जित करतात. बेडेकर आपल्या प्रतिभेदी मूस अशी दरवेळी मोडून टाकतात. दर कलाकृतीगणिक ते आपल्या प्रतिभेद्या पुनर्जन्मासाठी हट्ट घेऊन बसतात.

बेडेकरांची वाढूमयीन भूमिकासुद्धा मोठी लक्षणीय आहे. 'एक झाड दोन पक्षी'ला लाभलेल्या या सन्मानाच्या निर्मिताने मराठी वाचकांनी या भूमिकेचे जरा मनन करायला हवे. 'खोरे भयंकर दुःख आणि अन्यायाचा कहर या जगाच्या कुठल्याही कोणच्यात असो, तो दूर आहे म्हणून मुसह्य मानू नका. ते आपलेच दुःख आहे. आपल्यावरच होणारा अन्याय आहे हे ओळखायला शिका, त्याच्या विरुद्ध उठा, लढा, बंड करा. अशी घेतना कोण देऊ शकेल? स्वार्थामुळे, जातीयतेमुळे, धर्मामुळे, पुष्कळदा राष्ट्रप्रेमाच्या नावाखाली सुद्धा माणसे पिसाळतात. ऑधळी होतात. त्यांना दुसऱ्या देशातल्या लोकांचे हाल, बलेश, यातना यांचा प्रत्यय कोण आणून देईल? त्यांच्या हर्षाचा, आनंदाचा, उन्मादाचा साक्षात्कार कोण घडवू शकेल?' बेडेकरांची अशी खात्री आहे की, 'हे सगळे समर्थपणे करू शकणाऱ्या दोनच शक्ती आहेत—कला आणि वाढूमय, कलावंत आणि लेखक. कलावंताच्या मस्तकात एक दिव्य मणी असतो. या मण्याचे तेज सर्वगामी असते. जातिवंत नागाच्या मस्तकात असाच मणी असतो. या नागाने त्या दिव्य मण्याचा उपयोग नुसताच किडे-पाखरे खाण्यासाठी करायचा नाही असे ठरविले तर तो मणी समोर ठेवील. प्रवगशात येणाऱ्या किड्यांचा मोह नको म्हणून डोळे मिटून घेईल. आत स्वतङ्कडे बघेल. त्यात त्याची तंद्री लागेल. आणि तो स्वतच्या आनंदात डुलेल. गारुड्याच्या पुंगीवर ढोलण्याची त्याची गुलामगिरी संपेल. आणि मग आपला पुरुयार्थ, तेज आणि चैतन्य यांचे खोरे प्रयोजनही त्याला उमगेल. बेडेकर म्हणतात, 'नागाला हे सुचो न सुचो. प्रतिभावंतांना हे साधले तर संस्कृतीचे उपवन बहारीने फुलेल.'

ही वाढूमयीन भूमिका असलेल्या एका मनस्वी कलावंताचे हे आत्मकथन आहे. 'एक झाड दोन पक्षी' हे एका चक्रीवादलाचे मानसचित्र आहे. मैत्रीचे धुके आणि यी — माझा सांगाती — दोन पक्षी या कथनाच्या झाडावर आहेत. एक झाड आणि दोन पक्षी ही या आत्मकथनाच्या नावाची आणि कथनाची कस्पना बेडेकरांना

मुळकोपनिषदातील एका मंत्रावरून सुचलेली आहे. फ्रॉईडचां हातभार यात वाहेच.

जीवनाच्या वृक्षावर दोन पक्षी असतात. मित्रत्वाने राणो, त्यातला एक फल खातो. दुसरा काही खात नाही, नुसरे बघत राहतो. पहिला फल खाऊन्ही बलहीन आहे, दुसरा ठपाशी असूनही बलवान आहे. याप्रकारे एकाच व्यक्तीमधे एक भोगी मर आहे, एक साक्षी मन आहे. या आत्मकथनामध्ये 'हा' भोगी आहे आणि 'मी' साक्षी आहे. विवेकशील आहे. या दोन मनांच्या संवादाविसंवादातून बेडेलांच्या मनातील दूद्धाचा पिसारा फुलत जातो. एक व्यक्ती — तिचे आयुष्य हे झाड आणि दोन मने हे त्यवरील दोन पक्षी. या कल्पनेने या आत्मकथनाला एक निराळे, अधिक गुरागुंतीचे स्वरूप प्राप्त होते.

प्रारंभीची अवस्था दोर-खिडक्या उघडक्या असलेली, नंतरची दूद्धांनी, कलहांनी, संचादा-विसंवादांनी भरलेली अवस्था आणि शेवटची शांती व सौंदर्याची जोड लाभलेली. 'आता आम्ही दोघे आपसात बोरेचसे खेळीमेंद्रीने वागतो' ही या आत्मकथनाच्या भातवाक्यातून साकार होणारी अवस्था. असे तीन टप्पे इथे पाकार होतात.

प्रारंभीच बेडेकर आपल्या 'विश्राम' या नावाची जबक्या सांगतात. एक पुस्तकाच्या पानावर उभी रेघ, त्यावर वेलांटी, खाली नावाचे आद्याशर हे सगळे एकमेकांशी अनेक पाने चितारून जुळवायचे. हा खेळ ते श्रीराम या मित्रासोबत खेळत होते. नंतर पुस्तकाची ती दोनतीनशे पाने एकदम फरफरवली आणि सुरवातीच्या रेपेला वेलांट्या, काने, अक्षरे येऊन चिकटली, शेवटच्या पानावर संपूर्ण नाव उमटले. 'विश्राम' विश्राम बेडेकरांचे मूळचे नाव विश्वनाथ, मित्राचे श्रीराम. या दोन्हीतून याप्रकारे विश्राम हे नाव साकार झाले. पुढे रणांगण, टिळक आणि आगरकर, एक झाड दोन पक्षी या ठत्तम कलाकृतीच्या निमित्ताने विश्राम बेडेकर या नावाभोवती एक तोजोवलय निर्माण झाले.

मैत्रीचे खुके व मी, माझा सांगाती ही विभागशीर्पिकीही सूचक आहेत. अनेक व्यक्तींच्या जीवनाचे बंध या आत्मकथनात ठलगाडतात. की. शांताराम, चिंतामणराव कोल्हटकर, बाबूराव पेंदारकर, वामनराव देशपांडे, त्याआधीचे श्रीराम, गवूदादा अशा अनेकांच्या मैत्रीचे खुके पहिल्या भागात वितलते. मैत्री ही जगप्रयाची एक गरज आहे. मनाच्या संस्कृतीची ती खूण आहे. जिवाभावाची मैत्री ही महाकाव्यासारखी असते. जीवनाच्या अर्थासाठी ती मनाला कायमची हुरहूर लावते. प्रीतीपे क्षाही मैत्री मौल्यवान आहे. प्रीती मनात उपजते आणि शरीरालाही चिकटते. मैत्री केवळ आपले मन व्यापून ओसंडते. परंतु या मैत्रीच्याही मूल्याच अनुभव लेखकाला येतो. वामनराव देशपांडे यांच्या मैत्रीचा मूल्य तो जड मनाने पत्करतो. श्रीरामाची मैत्री लत्वज्ञानाच्या खुबच्यात गुटमरून मरते. हरी मोटेशी असलेल्या चाळीस वर्षांच्या मैत्रीचा अनुपमूल्य होतो. पुढे या सर्वच नात्यांवरचा विश्वास ठइन जातो. मन आक्रसते, विटून जाते... अनुभवाने मनाद्वील

विखार वाढतो. माणसाचिया अश्रद्धा, कठवटपणा निमाण होता. मूळ संशयास्पद होतात. प्रीती हा शब्द फोलपटासारखा होऊन जातो. असे सर्वच पातळ्यांवरील मैत्रीचे युके वितळते आणि शेवटी 'मी'च लेखकाचा सांगाती होतो.

कठवटपणाच्या वैफल्याच्या दारुण अवस्थेतून लेखक बाहेर पडतो. महार्षी महेश योगीच्या भावातीत ध्यान या चळवळीसंबंधी लघुपट काढण्यासाठी महणून स्वित्तर्लैडला जातो. तिथल्या मठात, निसर्गात त्याच्या व्यक्तिमत्तातील दृद्धांचा निराम होतो. इतर कुणी सोबत करू शकले नाहीत. मीच त्याचा शेवटी सांगाती होतो. कलह करणारा हा विवेकशील मी त्याचा सोबती होता. आता त्याची दोन मने आपसात बरीचशी खेळीमेळीने वागतात. लेखक भोक्ता. फळ खाणारा. या विवेकशील 'मी'च्या पातळीकडे सरकतो. एका झाडावरील दोन पक्ष्यांचे दूत विलय पावते. शेवटी 'एक झाड एक पक्षी' या अवस्थेप्रत हे आत्मकथन जाते.

हे आत्मकथन आहे की काढबरी, हा प्रश्न पडतो. 'रणांगण' लिहितानाही आपण काढबरी लिहितो आहोत की आत्मचरित्र असा संभ्रम लेखकाला पडला होता. 'एक झाड दोन पक्षी' लिहितानाही अनेक खाच्या आठवणीचे खुंट आहेतच. त्यातले अंतर जोडताना कल्यनेची कास त्याना घरावी लागली. निर्मितीच्या किमयेची आराधना करावी लागली. त्यामुळे स्वतः लेखकच्य आपले हे निवेदन चरित्र आहे की काढबरी या संभ्रमात पडतो. आणि असे असले तरी हे आत्मकथन काढबरीइतके कलात्मक झालेले आहे, हेच मनावर ठसत राहते.

हे आत्मकथन करताना अनेक अडचणी येत आहेत, बरेचसे सांगायचे राहून जात आहे, उयांच्यावरोबर आपण इतकी बर्चे राहिलो त्यांच्याविषयी काही आपलेपणा, पक्षपात आपणाला चिकटला असणार, असे लेखकाला प्राजल्पणे वाटते.

बेडेकरांचे हे कथन स्वतःसकट अवघ्या जीवनावरच भाष्य करीत आहे. जीवनाचे आणि माणसांच्या स्वभावाचे अनेकरंगी नाट्य या कथनातून फुलते. जीवनाच्या चक्रीवादळात सापडून एका माणसाच्या मनाची उलधाल झाली तिची केवळ ही हकीकत. हकीकत महणजे जे खोरे घडते ते. पण पुष्कळदा खोरे महणजे काय याचाच लेखकाला संभ्रम पडतो.

गढद रंगाची आपल्या भाषेला बेसुमार हौस असल्याचे बेडेकरांनीच सांगितले आहे. बोलायचे ते जमिनीवर पाय ठेवून. पण जमिनीच्या पोटातच मुळी रंगीबेरंगी फुले, पाने यांची अलंकारमंजुषा आहे. प्रत्येक ऋतूत ती सताड उघडते. आतले जवाहीर उघडण्यावर उथळते. अलंकार झाडून गेलेले आहेत, असा शब्दांचा हिवाळा लेखकाला निरोगी वाटत नाही.

असे हे जीवनाची वावटळ भोगलेल्या, जीवनाच्या सर्व बहरांना मनापासून सामोरे गेलेल्या एका बहुरंगी, बुद्धिमान व प्रतिभावंत अशा लेखकाचे हे आत्मकथन आहे. वाचकाला अंतर्मुख करणाऱ्या अत्यंत समृद्ध जीवनचितनाचा सडा तर या कथनाच्या

पानापानावर सोंडलेला आहे.

चक्रीवदळाचा प्रत्यय देणाऱ्या आणि शेवटी 'एक गळ एक पक्षी' न्हणून आपल्या डोळ्यांत उंधे गहणाऱ्या कथनाला अकटमीने पुरस्कारदेऊन गौरविले खदाल वेढेकरांचे मनापासून अभिनंदन !

समाज आणि साहित्यसमीक्षा

भाग चार

ਪ੍ਰਾਚਿਕ ਜਨਤੀ ਸੰਗਮ ਸਾਮਲ

ਸਾਹ ਮਾਂ

४० : पुन्हा एकदा संतांचे सामाजिक कार्य

भारतीय जीवनाच्या प्रारंभापासून आजपर्यंत मुख्यतः भारतीय समाजाच्या वैचारिक आणि आचारिक जीवनात दोन प्रवृत्तींचा झागडा चालू आहे. या संघर्षात सदर दोन प्रवृत्ती प्रारंभी ज्या सामर्थ्याने उभ्या राहिल्या त्याच सामर्थ्याने आणि निकराने आजही आपल्या समाजजीवनात त्या काम करीत आहेत. या दोन्ही प्रवृत्तींचा जम भारतीय समाजभूमीमध्येच झालेला आहे. पैकी एक वैदिक—महणजे पुढे जाऊ ठिक म्हणून ओळखली जाणारी परंपरा आणि दुसरी इहलोकवादी अवैदिक परंपरा. एकीचा जीव अध्यात्म तर दुसरीचे भूषण भौतिक जीवन. एकीची मूल्यव्यवस्था वर्णजाती, तर दुसरीची समता-बंधुता. एकीचे ध्येय परलोक, दुसरीचे इहलोक. एकीची कार्यपद्धती वर्णविषयमता, तर दुसरीची मानवी समानतेची नीती. एकीची परंपरा वेद, उपनिषदे, मनू, शंकराचार्य, शानदेव, रामदास, गोळवलकर, तर दुसरीची चार्वाक, बुद्ध, आगरकर, आंबेडकर. एक विषम समाजव्यवस्थेला आटर्श मानणारी, तर दुसरी अनात्मवादी, गतिशील आणि समतेचा शोध घेणारी. एक रहस्यमय अध्यात्म सांगणारी, त्यासाठी अदृश्य ईश्वर निर्माण करून त्याच्या हापा असूत कर्मविपाक वदवणारी, दुसरी निरीक्षणवादी, जडापासून सृष्टीचा प्रारंभ कल्पून विषमतेचा तात्त्विक पाया नाकारणारी. भारतीय समाजातील या वैचारिक परंपरांचा आजवरचा प्रवास नदीच्या प्रवाहासारखा एकरस नाही, तर हा प्रवास दोन युद्ध छावण्यासारखा वेळोवेळी संघर्षशील असा राहिलेला आहे. यातली एक छावणी प्रतिगामी तर दुसरी पुरोगामी आहे. या दोन्ही परंपरांचा विकास येथे निकराने झालेला आहे. प्रतिगामी परंपरा प्रारंभापासून आजवर प्रतिगामीच राहिलेली आहे आणि या परंपरेतील प्रतिगामित्व पुढच्या कोणत्याही काळासाठी पुरोगामित्व ठरलेले नाही आणि पुरोगामी परंपरेतले पुरोगामित्व पुढे कोणत्याही शतकासाठी प्रतिगामित्व ठरलेले नाही. हा भारतीय समाजाचा आजवरचा निखालस वस्तुनिष्ठ इतिहास आहे. या इतिहासात एक परम असूत मात्र जरूर घडले. प्रतिगामी वैचारिक परंपरेने बहुतांश भारतीय समाजावर आपला अहितकारक प्रभाव पाढला. चार्वाक-बुद्धाची जडवादी वैचारिक परंपरा ही ज्या प्रमाणात तत्त्वज्ञान म्हणून यशस्वी ठरली, त्या प्रमाणात येथील समाजावर आचारिक प्रभाव पाढण्याला ती असमर्थ ठरली किंवा तिला समर्थंच होऊ दिले नाही. पुरोगामी परंपरेतील तपशील क्वचित त्या त्या कालाशी निगडीत म्हणून पुढच्या काळासाठी

निरुपयोगी ठोसलही, पण त्या त्या काळातील तपशिलातून वावरणारे आशय भविष्यकडे बोट दाखवौत शतका-शतकांना मार्गदर्शन करतो, तसा ग्रंथामित्रालाही दरवेकी नवा तपशील मिळतो, पण जुना तपशील आणि आशय बाढ घेत नाही. आणि भूतकाळकडे बोट दाखवत, त्याचे गोडवे गात, त्याची जरतारी जाहिर करीत, भडक ठरेलक चित्रे रेखाटीत तोही येणाऱ्या शतकांना मागे जाण्यासाठी मार्गदर्शन घरीत असतो. इणून जन्मापासूनचे प्रतिगामित्व भूतकालबद्दासाठी, इतिहासात स्थिरवलेल्यांसाठी शयम बंदनीय असते आणि जन्मापासूनचे पुरोगामित्व, तपशील वज जाता, भविष्याऱ्या वाटसरूंसाठी, नव्या जीवनाच्या शोधकांसाठी, सुरूपतेच्या चाहत्यांसाठी कायम आसाचा विषय असते. वेद, उपनिषदे, मनू, शक्राचार्य, ज्ञानेश्वर, एमदास, चिपळूणकर, छिक, विनोबा, गोल्डवलकर हे अध्यात्मवादी प्रंथ आणि लोक भूतकाळातील विषमतेत स्वार्थ आणि प्रतिष्ठा गुंतलेल्यांना उत्कटपणे पूजनीय असतात, तर चांदक, बुद्ध, फुले, शारू महाराज, आगरकर, आंबेडकर हे गतिवादी पुरोगाम्यांना, भविष्योन्मुखांना आदरणीय असतात.

ज्ञानेश्वरादी संतांचे वाढमय आणि त्यांचे कार्य हे स्थितिवादी, अध्यात्मगिष्ठ परंपरेला पुनरुज्जीवित करणारे होते. संतांनी विषमतेला संबोधनी पाजली आणि समतेला विष. संतांनी आपल्या काळात प्रतिक्रांतिवादाचे सामर्थ्य वाढविले. संत हे प्रतिक्रांतिवाद्यांचे आदरणीय आदर्श आहेत. गीता, पुराणे, स्मृती आणि संतवाढमय नजीकच्या इस्लामच्या व त्या आधीच्या बुद्धाच्या संदर्भात प्रतिक्रांतिवादी (Counter revolutionary) आहेत. संतांनी बेळोबेळी आपल्या या आवडत्या Counter Revolutionary परंपरेचे, आदर्शाचे भक्तिभावाने गोडवे गायिले आहेत. ही त्यांची परंपरा आजच्या अर्थाने हिंदू आहे आणि त्या काळाच्या संदर्भाती वैदिक आहे. संतांनी या वैदिक परंपरेवर फुलांचा वर्षाव करता करता वेदेतर परंपरेला दूषणांच्या माळा घातलेल्या आहेत. ही वेदेतर परंपरा आजच्या अर्थानेही तेव्हा डावी होती. इतिहासभर तिचे डावेपण साकार होत आले आहे. ही परंपरा विस्थापित आहे आणि संतांनी जिचे गोडवे गायिले ती पूर्वोत्तर वैषम्यवर्धक परंपरा प्रस्थापित आहे.

संतसाहित्य हे एका श्रेष्ठ अध्यात्मानुभवाला गोचर करणारे, साक्षात्कारवाद्यांचे साहित्य आहे. त्यातून अलौकिक असे अनुभव व्यक्त होतात. हे वाढमय अतींद्रिय भावविश्वात निर्गुणाच्या, संगुणाच्या रूपकल्लोळात रंगलेल्यांचे, परमार्थाचा गाभा पचविलेल्यांचे वाढमय आहे. लौकिक जीवन या वाढमयाचा विषयच नव्हता. संतांनी निवृत्ती शिकविली असे महणारा अध्यासकांचा एक वर्ग महाराष्ट्रात आज आहे. संतसाहित्याचा सामाजिक, सांस्कृतिक संदर्भात विचारच करू नये असे या गटाचे महणणे असते, तर संतसाहित्य हे क्रांतिवादी साहित्य आहे, ते सुधारणावादी साहित्य आहे, इतर कुणाहीपेक्षा संतच पुरोगामी होते, संतांमुळे येथील संस्कृती आणि समाज वाचला असे दुसऱ्या गटाचे महणणे आहे. संतांनी देश वाचवला आणि स्वराज्यसंघादन करण्यारी

मानासकता घडवला, वाढवला असहा या गटाताल अभ्यासकाच प्रातपादन आहे. आणखी एका तिसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, संतांनी समाजाला निवृती शिकवली, प्रवृत्तिधर्माची रण मारली, संताळ्यांनी देश बुढवला, अशी वेगवेगळी स्पष्टीकरणे, वेगवेगळे गंभीर अभिप्राय अभ्यासकांनी संतसाहित्याच्या सामाजिक कार्याच्या अनुषंगाने दिलेले आहेत.

प्रस्तुत निवंधात मी संतांच्या कार्यासंबंधी माझे काही विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. संत श्रेष्ठ अध्यात्मानुभवात रंगलेले होते आणि त्यांच्या वाढमयाचा संबंध ऐहिकाशी जुळवू नये असे म्हणणारी भूमिका मला अत्यंत खिंबी आणि मावडी वाटते. ह्याचे कारण संतांची अलौकिक वस्तु, तिचा साक्षात्कार आणि त्यांची शिकवण ह्या सर्वच गोष्टी संतांना प्रिय असलेल्या सामाजिक नीतीशी बांधलेल्या आहेत. संतांचा ईश्वर पारंपरिकच आहे, त्यांचा साक्षात्कारही पारंपरिकच आहे. आणि म्हणून त्यांची सामाजिक नीतीही पारंपरिक म्हणजे वैदिकच आहे. संतांचा ईश्वर वर्णव्यवस्था सांगतो, विहित कार्याचे पावित्र सांगतो, संतांचा साक्षात्कार आणि मुक्ती दोन्ही या विहित कर्माच्या फलश्रुतीची दोन रूपे आहेत. वर्णवद्धता हा या संतनीतीचा प्राण आहे. ही वर्णवद्धता कधीच संपत नाही. साधकापासून स्थितप्रज्ञापर्यंत वर्णकर्म कुणालाही सुटत नाही. वर्णकर्म का करावी? पूर्वजन्माच्या पापपुण्यावर वर्ण उभे आहेत म्हणून! आणि त्या त्या वर्णाची कार्ये केल्याशिवाय मोक्ष मिळत नाही म्हणून! आणि मोक्ष हे तर मानवी जीवनाचे ध्येय आहे, एकमेव ध्येय आहे असे संतवाढमयातला ईश्वर सांगतो. असे सांगणारा संतांचा ईश्वरही वेदपरंपरेतलाच आहे. संतांचा ईश्वरही प्रतिगामी, पक्षपाती आणि विषमतेचा जनक आहे. तेव्हा या विषमतेच्या जनकापोटीच जन्माला आलेले संत पुरोगामी कसे असतील?

संतांची अलौकिक वस्तु लौकिकातील व्यवहारासंबंधी वेदप्रणीत विचारच मांडते आणि लौकिकाला वर्णव्यवस्थेच्या चौकटीत डांबते. ही वस्तु मग कसली अलौकिक वस्तु? तिचा समग्र उपयोग लौकिकातील विषमतेच्या संवर्धनासाठी झालेला आहे. वर्णव्यवस्थेचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या लौकिक वस्तूचा अनुभव म्हणजे साक्षात्कार. मुक्त होण्यासाठी स्वधर्मपालन हीच या परमेश्वराची पूजा. म्हणजे मुक्ती जर निरर्थक ठरली तर तिच्यासाठी आवश्यक म्हणून वर्णधर्माचे पालन निरर्थक ठरू शकते आणि वर्णधर्माचे पालन करण्याची सोय नसली तर मुक्ती अशक्यप्राय होऊन बसते. मुक्ती, स्थितप्रज्ञता, साक्षात्कार असे शब्द ईश्वरानुभवाला लावण्यात येतात. आणि या अनुभवातही वर्ण सुटत नाही. तिथे वर्ण मुटला तर मुक्ती नष्ट झाली म्हणून समजावी. याचा अर्थ असा की, मुक्तीचा आणि वर्णाचा अतूट संबंध आहे. मुक्ती हेच ध्येय असेल तर या मुक्तीशिवाय ही वर्णव्यवस्था केवळ पाळूनही ते ध्येय प्राप्त होऊ शकते. तेच्हा वर्णनिष्ठेचेच नाव मुक्ती हे होय, असे प्राप्त संदर्भानुसार म्हणता येते. इथे प्रश्न असा निर्माण होतो की, संतांनी ही वर्णव्यवस्था अशी ईश्वराशी आणि मुक्तीशी का बांधली? याचे कारण एरव्ही लोकांनी वर्णव्यवस्थेचे हे लचांड मानले नसते हे आहे. तेव्हा ईश्वर, साक्षात्कार हे साधन आणि समाज आणि साहित्यसमीक्षा

वर्णव्यवस्था तेच एकमेव साध्य संतांच्या पुढे होते आणि ता साध्याच्या सिद्धीजठीच संतांच्या प्रतिभानी परंपरेतील सगळी परिणामकारक सैने वपरली. या वपराचे शब्दरूप म्हणजे संतवाङ्मय होय.

जे कृत्याकृत्य व्यवस्था । अनुष्ठावेया पार्था ।

शास्त्रचि एक सर्वथा । प्रमाण तुज ॥

असे कृत्याखाने सांगणाऱ्या जीवनमुक्त झानेश्वरांचा साक्षात्कार विषमताबद्द आणि जीवनमुक्त आहे. तो शास्त्रबद्द आहे. या विषमतेच्या पालकशास्त्राने सांगिलेला साक्षात्कार काय लायकीचा असेल? हा विहीत कर्माने एव्हनिष्ठपणे मोहेणारा साक्षात्कार झानेश्वरांच्या वैदिक परंपरेचे श्रेष्ठ मानवासंबंधीचे चित्र काढतो. हा श्रेष्ठ मानव म्हणजे वर्णनिष्ठावंत. वर्णबंधने सैल होऊ लागताच 'मनुष धर्म मेला पांडुरंगा' असे कल्पवल्लून तुकाराम म्हणतात. वर्णधर्माचे निष्ठापूर्वक पात्र न करणारे लोक म्हणजे बुडणारे लोक. 'बुडती हे जन न देखवे डोळा । येतो कल्पवल्ल म्हणौनिया' असे या पापी किंवा वर्णभ्रष्टाना उद्देशूनच तुकाराम म्हणतात. तेव्हा संतवाङ्मयातला माणूस वर्णमानच आहे किंवहुना संतवाङ्मयात माणसाचा, व्यक्तीचा विचारच नाही. संतवाङ्मय हे वर्णधर्मनेचे वाङ्मय आहे. म्हणजे संतांच्या वाङ्मयाचा विषय वर्ण एवढाच आहे. माणूस हा विषय या वाङ्मयाने कल्पलेलाही नाही, स्वीकारलेलाही नाही. तेव्हा संतांची विहित कर्मांची कल्पना ही गटांची, वर्णांची किंवा वर्णमानवाची आहे. समतेच्या दृष्टीने, माणूसकीच्या दृष्टीने ती अत्यंत संकुचित आणि अन्यायी आहे हे स्पष्ट आहे.

संतांचे अद्वैत तत्त्वज्ञान म्हणजे चिद्रस्तूचा विलास. चिद्रिलासाची ही भ्रांतिमान कल्पना कधीतरी खरी, वास्तव असणे शब्द्य आहे काय? चिद्रिलास हे स्वतंसिद्ध अवास्तव आहे. आणि या अवास्तवाचा जीवनव्यवहाराशी कोणताही संबंध नाही, जग हे चिद्रस्तूचा विलास आहे आणि चिद्रस्तूचा अनुभव म्हणजे आत्मज्ञान, साक्षात्कार. हा साक्षात्कार साध्या भक्तापासून मुक्तापर्यंत विहित कर्मे करण्याचा वटहुकूम जीवेभावे पाळणाऱ्यांचा असल्याने तो केवळ वर्णपावित्र्याचा साक्षात्कार ठरतो. हा साक्षात्कार म्हणजे विषमतेचे प्रात्यक्षिक. त्या काळच्या समाजाच्या प्रयोगशाळेत संतांनी हे प्रात्यक्षिक यशस्वीपणे करून दाखविले. या संतांची भक्ती म्हणजे स्वकर्मकुसुमांनी केलेली परमेश्वराची पूजा. वर्णविहित कर्मे म्हणजे यज्ञ.

'आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत' किंवा 'बोलीले जे त्रैषी साच भावे' वर्तुन दाखवणे ही नीती गतिरुदांची, नियतिरुदांची, भारतीय जीवनातील एका कायम प्रतिगमी परंपरेची आहे. आजही आपल्या समाजात हीच विषमतेची नीती गौरवशाली असिता म्हणून प्रमाण मानली जाते. संतपूर्वकाळात, या नियंधाच्या पूर्वभागात घटल्याप्रमाणे, समता आणि विषमता अशा दोन परंपरा आहेत. पैकी नेमकी विषमतेच्या परंपरेची (अ)नीती स्वीकारणारे संत हे केवळ साप्रदायिक ठरतात, परंपरावादी ठरतात. ते सत्यशोधक न ठरता सत्यवादक ठरतात. त्यांचा साक्षात्कार या विषमतापूर्वक

बडेजावासाठी एकांगी विचार करणाऱ्यांची भ्रमवास्तु ठरतो, ती अत्यंत विद्यातक मांडणी ठरते. समाजातील अमानुष विषमता, या विषमतेचे समर्थन आणि परमेश्वराचे पतित पावनत यांची संगती त्यांनी कर्मविपाक सांगून लावली आणि दुःखाचा असली ठगम लपवला. संतांनी याप्रकारे अङ्गजनांची फसवणूकच केली. एक असत्य वंदनीय ठरवण्यासाठी त्यांनी दुसरे, तिसरे अशी अनेक असल्ये सांगितली. संतसाहित्य म्हणजे अशा असंख्य असत्यांचे गडकिल्ले.

ईश्वराने विषमता - वर्णव्यवस्था निर्माण केली, हे संतांनी खोटेच सांगितले. विषमता चिरंतन करणाऱ्यांनी ईश्वर निर्माण केला, हे परमसत्य त्यांनी सांगितले नाही. वर्ण पूर्वजन्मातील कर्मानुसार निर्माण झाले, हेही संतांनी खोटेच सांगितले. विषमता निर्माण करणारा पुरुषा सादर न करता, पूर्वकर्मानुसार वर्ण निर्माण केले म्हणणारा देव हा खोट्या संतांचा खोटा देव आहे. या खोट्या देवाचा खोट्या संतांना होणारा साक्षात्कारही खोटा आहे. त्याला वर्णमूल्य आहे, मानवमूल्य नाही.

प्राचीन भारतात गणराज्यांच्या विघटनानंतर आणि आनुवंशिक राजेशाहीच्या जन्मानंतर वर्ण-जाती-ठपजाती यांनी समाज किडला, या माध्यमातून शोषण तीव झाले. अशा समयी लोकांच्या मनातील अस्वस्थता आणि असंतोष नष्ट करून प्राप्त स्थिती अटळ समजणारी मानसिकता घडविणे शोषकांना आवश्यक होते. म्हणून या शोषकांनी कर्मविपाकचे तत्त्वज्ञान घडविले. भक्ती ही संकल्पना त्यांच्या हेतूच्या पोटीच जन्माला आली. शोषणाची समप्र कलमे पोटात वागवणारी संकल्पना म्हणजे भक्ती. ती एक उत्कृष्ट बनवाबनवी आहे. या भक्तीने माणसे निरुद्ध आणि आंधळी केली. चार्वाक - बुद्धाच्या परंपरेने आपला विचार भक्तीपासून दूर ठेवला. बुद्धपरंपरेत भक्तिनियेधक बुद्धाच्या नंतर वैदिकांच्या प्रभावाने भक्ती शिरली. संतांनी वरीलप्रमाणे शोषकसर्जित भक्तीचा हुक्मी प्रयोग केला. ही भक्ती आपल्या समाजाचे आजवर कायम दुखणे झालेली आहे.

असा खोटा मोक्ष, खोटा परमेश्वर सांगायचा तर भारतातील सत्यवादी अवैदिक विचारांना विरोध करणे भागच होते. अवैदिक विचारांचा उपहास करीतच विषमतेच्या प्रतीकांचा प्रचार करणे शक्य होते. त्याशिवाय मोक्ष हे घ्येय मानता आले नसते. त्याशिवाय पुनर्जन्म सांगता आला नसता आणि पूर्वजन्म-पुनर्जन्म सांगितल्याशिवाय वर्णव्यवस्थेची मांडणी करता आली नसती. अन्याय करणाऱ्या भूमिकेने निर्माण केलेला एक अन्यायी संकल्पना भ्रम असे संत साक्षात्काराचे स्वरूप आहे.

'जे खळांची व्यंकटी सांडो / तया सत्कर्मी रती वाढो /

भूतां परस्परे पढो / मैत्र जीवांचे /'

दुरितांचे तिमिर जावो / विश्व स्वधर्मसूर्ये पाहो /

जो जे वाळील तो ते लाहो / प्राणिजात /'

हे झानेश्वरांचे पसायदान. यात निजधर्माचा गौरव झानेश्वरांनी केलेला आहे.

'हा निजधर्म जे साडे / कूकमें रती घडे /

तैचि वंशु पडे संसारिकू ॥'

अशा कुकर्मी लोकांच्या संदर्भात ज्ञानदेव पसायदानात मतात : 'जे बळांची व्यकटी सांढो, तया सत्कर्मी रती वाढो ।' सत्कर्म म्हणजे वर्णविहितकर्म, त्यासंबंधे पत्री वाढो, पसायदानात मानवतावाद नाही. विश्वकुटुंबवाद नाही. सप्ता - स्वातंत्र नाही. पसायदानात वर्णवाद आहे. पसायदान वर्णव्यवस्थांकित समाजाठी आहे. 'बळांची वांकुडे' म्हणजे वर्णधर्माप्रमाणे न वागणाऱ्या दुष्टांचे वाकडेपण. तुरितांचे तिमितधील दुरित म्हणजे वर्णधर्माप्रमाणे न वागल्याने निर्माण होते ते. 'विश्व स्वर्षमसूर्ये पाहो' यातील स्वधर्म म्हणजे वर्णधर्म. आपापल्या वर्णाप्रमाणे सर्वनाच वागण्याची सद्बुद्धी होवो. असा हा अर्थ लक्षात घेतला की, 'वांछिल तो ते लाहो' या वचनाचा वर्णाच्या वर्तुळत जो जे वांछिल ते ते त्याला मिळो हा गर्भितार्थ स्पष्ट होतो. आणि या माल व्यवस्थेचा प्रसार करीत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी सर्व लोकांना अखंड भेटत राहे, अशी ज्ञानदेवांची सदिच्छा आहे. ज्ञानदेव असेच एक ईश्वरनिष्ठ आहेत. पसायदान वर्णव्यवस्थेचा जाहीरनामा झाले आहे. आणि मानवतावादाचा पंचनामा झाले आहे.

ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हणजे वर्णसमाजाची घटना. समर्थांचा महाराष्ट्र धर्म आणि ज्ञानेश्वरांचे पसायदान हांच्यात एकाच केंद्रवर्ती आशायाचा चिद्रिलास साकार झाला आहे. पसायदानाचे एक एनलार्जमेंट म्हणजे ज्ञानेश्वरी, दुसरे एनलार्जमेंट दासबोध म्हणजे महाराष्ट्र धर्म. समर्थ वजा जाता वाकी संत निवृत्तिवादी, समर्थ प्रवृत्तिवादी हे वर्गीकरण निरर्थक आहे. इतर संत आणि रामदास — दोन्हीकडे एकच आशय दोन वेगळ्या शैलींनी सांगितला जातो आहे एवढेच. वाकी दोघेही वैषम्यवर्धकव !

कोणताही संत कर्मत्याग सांगत नाही. ते त्यागबुद्धीने कर्मे करायला सांगतात. कर्मत्याग केला की, संतांची जिवलग सकल लोकसंस्था म्हणजे विषमतेवर पोसलेली सनातन समाजव्यवस्था घोक्यात येते. शिवाय त्यागबुद्धीने, ईश्वरार्पण बुद्धीने कर्मे करायासाठी ? तर त्यांचा हिशेब पुढील जन्माशी जोडता याचा म्हणून, मोक्षाच्या वाटेने जाऊन सकामबुद्धीने केलेले कर्म 'याची देही याची डोळा' परिणाम मागण्याची शक्यता असते. तेच्छा पुढील जन्माचा अताकिक आणि सुरक्षित हवाला आणि येथील सुमंगल, सुठदात सकल लोकसंस्था डिस्टर्ब न होऊ देणे या हेतूने प्रतिभाशाली निष्क्राम कर्म.

'आला भागासी तो करी व्यवसाय'

परि राहो भाव तुळ्या ठायी'

हे तुकोबांचे म्हणणे, व्यवसायसातत्य म्हणजे जातिसातत्य या शुखलेच्या दृष्टीने अर्थपूर्ण आहे. हीच त्यांची नीती, संतांचा धूर्तपणा आणि भयभीतपणा हा चळी, त्यांनी आपला मध्यवर्ती नीतिविचार अदृश्य ईश्वराच्या नावे सांगितला. एका वाजूने वेदांची अपीरुपेयता सांगणे आणि दुसऱ्या बाजूने

'फोडिले भांडार धन्याचा हा माल'

मी तव हमात भारवाही !'

किंवा

‘मज विश्वं भर बोलवितो’ किंवा ‘कोण सांगायला गेले देशोदेश, समर्थ तो माझा बाप, नेले वाच्याहाती माप’ असे सांगणे म्हणजे आपण स्वीकारले ते, आपण सांगितले ते सर्वच ईश्वरी योजनेचा भाग आहे असा आभास निर्माण करणे होय. ही खेरे तर समाजाची फसवणूक आहे. चार्वाकांनी कुणा अदृष्टाच्या नावे आपला विचार सांगितला नाही. ‘एहि पसिस्क धर्म’ म्हणून बुद्धानेही आपला विचार आपल्याच नावे सांगितला. इथे आपल्या विचाराच्या सत्यतेचा विश्वासच चार्वाक, बुद्धांनी व्यक्त केला. संतांनी मात्र आपला विचार आपला म्हणून सांगितला तर कुणी ऐकणार नाही म्हणून, आधीच समाजमनात प्रस्थापित झालेल्या ईश्वराच्या तोङून सांगितला. आपल्या परंपरेचे सामर्थ्य त्यांनी परंपरावादी समाजाला कडवे परंपराभिमानी करण्यात वापरले. संतांचे यश समाजाच्या दुबळेपणावर असे बहरले आहे.

‘विहित कर्म पांडवा ! हेचि परमसेवा

मज सर्वात्मकाचि ॥’

आता हे कोणते सर्वात्मकत्व ? पायापासून कळसापर्यंत हेच भक्तिभजन रंगलेले आहे. ‘ठिचितांचे धर्म भागा आले ते कळ’ असे म्हणून तुकोबांनी असिद्ध नशिवाचे टाळकरी आणि अहंकारी मार्गदर्शन स्वीकारले. स्वधर्माचे आचरण करण्याची अशी प्रतिज्ञा त्याखालच्या लोकांनी ते असतील त्या नरकात असावे, मी माझ्या जागी राहीन अशा अहंकाराला साकार करीत असते. आणि भक्तीची लागण झाल्यापासून ती फलद्रूप होईस्लोवर विहिताची हुक्मशाही पसरलेली. कर्मविपाकाची आणीबाणी ताणलेली.

प्रत्यक्षात असे वर्ण भान संतांनी तीव केले. ‘ज्ञानदेवांपासून तुकोबापर्यंतच्या संतांनी जे कार्य केले त्याचे स्वरूप इस्लामच्या घडकीमुळे भारतीय समाज अथवा मराठी समाज कोलमदू नये म्हणून केलेल्या फक्त बचावात्मक व प्रतिक्रियात्मक कार्याप्रमाणे होते. . . पण इस्लामचे सामाजिक समतेचे व ऐहिकतेचे आव्हान आमच्या संतांनी कधीच स्वीकारले नाही. . . इस्लामची प्रेरणा विझली, त्याचे आव्हान नष्ट झाले, तशी आमचीही प्रेरणा विझली. आमचीही चंद्रभागेच्या वाळवंटातील तकलादू लोकशाही संपुष्टात आली.’ (ना. ग. गोरे, भारतीय प्रबोधन, प. १९३). चंद्रभागेच्या वाळवंटातून घरी जाताना पुन्हा आपल्या जाती पांघराच्या ही त्या काळच्या भक्तांची शैली होती. पण या जाती वाळवंटात तरी मनातून आणि अंगाखांद्यावरून उत्तरवल्या जात होत्या का, हा प्रश्न आहे. आजही ‘भेदाभेद अमंगळ’ म्हणणाऱ्या विष्णुदासांच्या दिल्घांमध्ये घोडे वालून वारकऱ्यांचे सुरक्षित परिच्छेद पाढले जातात. आज हे, तर तेराच्या शतकात काय घडत असेल ? वाळवंटात हाच अक्षुत समाज येत होता ना जाती घेऊन ? तो जाती घेऊनच घोडकऱ्यांचोळक्यांनी या वाळवंटात वसत होता, उठत होता, नाचत होता, गात होता.

हीन याती माझी देवा ! कैसी घडे तुझी सेवा !

मज दूर दूर हो म्हणती ! तुज भेटू कवण्या रीती ॥

किंवा

यातीहीन मज म्हणती देवा । न कळे करु तुमचे संवा ।

आमता नीचांचे ते काम । वावे गावे सदा नाम ।

किंवा

चोखा असे डोंगा । परि भाव नोहे डोंगा ।

या प्रकारे ज्ञानेश्वर, नामदेव ह्यांच्या वंदनीय उपस्थितीच चोखामेळ्याचे ते आक्रंदनही चाललेले आहे, ते उग्नीच नाही. चोखामेळ्याचे आक्रंदन तरी वेळी आणि जवळजवळ आजवरही निरुत्तर आहे. तेच्या संतांनी आध्यात्मिक समतात्प्राप्तीन केली या म्हणण्याचा नेमका अर्थ काय? या संतसाहित्यासंबंधी डॉ. बाबासाहेब आवेदकरानी अपले विचार पुढीलप्रमाणे मांडले आहेत—

“कोणत्याही संताने जातिपद्धतीवर हल्ला केलेला नाही, तर ब्लटपक्षी ते जातिभेदावर पूर्ण विश्वास ठेवणारे होते. संत ज्या जातीचे होते त्याच जातीत जगले व मेले... ज्ञानेश्वराला आपल्या जातीला चिकटून राहण्याचा एवढा मोह होता असे, पैठणच्या ज्या वाह्यांनी त्यांना आपल्या जातीत घेण्याचे नाकारले त्या ब्राह्मण समाजाने आपला त्यांच्या जातीत समावेश करून घ्यावा म्हणून त्यांनी आकरशपाताळ एक केले... सर्व माणसे समान आहेत असा संतांनी उपदेश केला नाही, तर देवाच्या दृष्टीने सर्व माणसे समान आहेत असा त्यांनी उपदेश केला... एकनाथाने अस्पृश्याच्या मुलाला स्पर्श करण्याचे, अस्पृश्यांसोबत जेवण्याचे धैर्य दाखविले, कारण तो जातिभेदाच्या व अस्पृश्यतेच्या विरोधी होता असे नवे, तर अस्पृश्याला स्पर्श केल्यामुळे ज्ञालेला विटाळ गंगेच्या पवित्र पाण्याने स्नान केल्यानंतर निघून जातो असे त्याला वाटत होते. ‘अत्यंजाचा विटाळ ज्याशी, गंगा स्नाने शुद्धी त्याशी’... ज्ञानेश्वर मोठा विद्वान होता, पण माझी एक शंका आहे, सर्व ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरांनी वेदान्त विषयावर भाष्य केले, बहु हे सत्य आहे व ते सर्वब्यापी आहे असे ज्ञानेश्वर म्हणाला, पण ज्ञानेश्वरीच्या शेवटी त्याने चातुर्वर्ण्याचे हिरीरीने समर्थन केले. ज्ञानेश्वर व त्याच्या भावंडांना ब्राह्मणांनी जातिबहिष्कृत केले होते, त्यांना पुन्हा जातीत जावयाचे होते. यामुळेच त्यांनी रुढ चातुर्वर्ण्याच्या कल्पना उचलून धरल्या व समाजदंडापुढे कच खाल्ली. बहु जर सर्वब्यापी आहे, तर ज्ञानेश्वर असे म्हणू शकले असते की, तुम्ही मला बहिष्कृत केले तर मी महारच्चाडगात राहीन. त्यांच्यातही बहु आहे, पण असे म्हणण्याएवजी त्यांनी रेळणामुखी वेद यो लविला. हा रेडा जेव्हापासून मात्र मुका झाला आहे... भक्तीच्या मुलाम्याने माणुसकीला किंमत येते असे नाही, तिची किंमत स्वर्यसिद्ध आहे. हा मुदा प्रस्थापित करण्यासाठी संत भांडले नाहील. त्यामुळे चातुर्वर्ण्याचे दडपण कायम राहिले. संतांच्या बंडाचा एक मोठाच दृश्यरिणाम झाला. ‘तुम्ही चोखामेळासारखे भक्त ब्हा, मग आम्ही तुम्हाला मानू.’ असे म्हणून दलित वर्गांची वंचना करण्याची एक नवी युक्ती मात्र त्यामुळे ब्राह्मणांच्या हाती सापडली. दलित वर्गांतील कुरकुरणारी तोडी त्या उपासाने बंद होतात असा ब्राह्मणाना अन्तर्भुव आला... एम्हा वर्गाचे

दुसऱ्या वगावर वचन राहण यात चातुर्पंचांष मन आहे.

डॉ. बाबासाहेब आवेदकर ह्यांची संतकार्यासंबंधीची ही मूलगामी भूमिका, संरसाहित्याच्या अध्यासकांनी काळजीपूर्वक लक्षात घेणे आवश्यक आहे.

वर्णविहित कर्म ही जर मुक्तीची अट असेल, तर भक्तीच्या क्षेत्रात कुलजाती नाही ह्या म्हणण्यात काय अर्थ आहे? हा विनोदी विरोधालंकार आहे. म्हणजे वर्णचीकटीत राटून भक्ती करा हा आदेश प्रत्यक्षात यशस्वी झाला. भक्तीक्षेत्रात कुलजाती नाहीत या आदेशाचे मात्र चंद्रभागेच्या वाळवंटात दिवसाढवळया दिवाळे निधाले. आजही पंहरीच्या वारकर्ज्यांमध्ये हा घेदभाव चिरंतन आहे. ज्ञानदेवांच्या काळीही शूद्रातिशूद्रांना देवळात जाता आले नाही. घोखामेळा, नामदेव ह्यांच्या लेखनात ह्याचे पुरावे आहेत. मग भक्तीक्षेत्रात प्रस्थापित न होऊ शकणारी ही समता सांगून संतांनी शूद्रातिशूद्रांना निवळच एप्रिलफूल केले असे म्हटले पाहिजे. म्हणजे समतेची हूल दाखवून या लोकांकडून संतांनी प्रत्यक्षातली वर्णव्यवस्थाच मजबूत करून घेतली. इतर सर्वसामान्य दुर्घम भक्तांचे सोडाच, पण जे मान्यवर भक्त आहेत त्यांनी तरी प्रत्यक्षात समतेचे कोणते आचरण केले? अंत्यजाचे मूल नाथांनी उचलण्याचे कारण वर आलेले आहेच, पण संतांनी परस्पर बेटी च्यवहार केल्याचे उदाहरण नाही. सर्वाभूती परमेश्वर पाहणारे नामदेव नारा, म्हादा, विठा, गोंदा या आपल्या पोरांसाठी परजातीतील पोरी पाहत नाहीत. इतरही संत मुला - मुलीच्या लग्नाच्या वेळी जातीच्या कुंपणाच्या आत सर्वाभूती परमेश्वर पाहत होते. यावरून संतांचे हे सर्वाभूती प्रमेय केवळ शाब्दिक होते, त्यांच्या प्रत्यक्ष जीवनाशी या सर्वाभूतीचा काढीमात्रही संबंध नव्हता. संतांची प्रत्यक्ष जीवने एकीकडे आणि त्यांच्या जीवनापासून दूर हे दीनवाणे सर्वाभूतीपण दुसरीकडे. हे चित्र संतांच्या घोषणा आणि त्यांचे आचरण ह्यातील विसंगतीच्या दरीतून आपणाला यातना देत असते.

ज्ञानेश्वरी म्हणजे श्रेष्ठ अध्यात्मानुभव. शूद्रातिशूद्रांसकट सर्व वर्णांची कार्ये या अध्यात्मानुभवाचे अटल — एकजीव-भाग आहेत. अध्यात्माच्या क्षेत्रात — ‘चौथा शूद्र जो धनंजया। वेदी लागू कीर नाही तया’, ‘वेदशास्त्राचा अधिकारी चाहाण’। नामासि अधिकारी चारी वर्ण’ ह्या क्रमाने ज्ञानेश्वर आणि एकनाथ यांच्या भूमिका. तेव्हा वर्णठवळगत ‘पिपात मेले ओल्या डंदीर’ प्रमाणे भक्ती करावी. मरावे, गावे, भजन करावे, घोक्ष मिळवावा. पण विदू माझा लेकुरवाळा आणि सर्व लेकरे विदूला सारखी याचा अर्थ सर्वांना मंदिरात प्रवेश असा होत नाही. संतांनी देव मंदिरातून वाळवंटात आणला. पण वाळवंटातील आयुष्यांना — वाळवंटांना मंदिरात घेणे विदूला शक्य झाले नाही. मग या परावलंबी विदूसाठी शतकांचे बळी कोणत्या नडल्या आशेखातर? पण इथे ‘विदू’ या शब्दाचा काही संबंधच नव्हता. त्या शब्दासकट त्याचे मंदिर, त्याची मूर्ती ज्यांनी घरविली होती त्यांच्या मानसिकतेचा संबंध होता. आणि हे सर्वच संदर्भ विषमतेशी, गिरणा परमोत्कर्षाशी म्हणजे विटाळ्यांची बांधलेले होते. विटाळ हा संतांच्या अध्यात्मातला एक मार्गदर्शक (डायरेक्टर) सिद्धान्त आहे.

कलियुगाची अत्यंत निर्बुद्ध निंदा संतानी केले संत महणजे तविष्यभयाने पछाडलेल्यांची मांदियाळी. वर्णव्यवस्थेचे भरणोस पीक डळेल्या युगापेक्षा गृहचे वेगले युग म्हणजे कलियुग. त्यांच्या दृष्टीने पाहिले तर लोकहितवरी, फुले, आगरब, ऑवेडकर यांचे युग म्हणजे कलियुग. हे प्रबोधनाचे, समतेचे, आंतरजातीय विवाहाचे, संतिकटूष्टीचे युग. वर्णसंकराच्या भयगांडाने पछाडलेल्या संतानी अशा कञ्जला कलियुग इटले आणि त्यावर आपल्या वाढूमयभर थुकून घेतले. या थोर साक्षात्कारी लोकांन आपल्या काळातील तर नाहीच, पण पुढे कधीतरी हजारो वर्षांनंतर येणारी समतासुदा शान्तवत् वाटली आणि कलियुगाचा प्रतीकात्मक उपयोग करून त्यांनी तिला ब्लॅकलिस्टेड करून टाकले.

‘चारी वर्णाचा एकू मेवू होईल ।

कोणी कोणाचा विटावू न धरील ।’

हे विदूरायाचे प्रेमभांडारी असलेल्या नामदेवांचे दुख. ‘वर्ण धर्म कोणी न धो विटाळ । घालीती गोंधळ एके ठायी ।’ हे आकाशाएवढ्या तुकोबांचे लाईन मोठे दुख. या भूमिका घेणारे संत चंद्रभागेच्या वाळवंटात प्रवेशताना काठावर या आपल्या भूमिकांचा गणवेश ठतरवून ठेवीत होते काय? की हातात टाळ आणि मनात विटाळ, असेच त्यांच्या चंद्रभागेच्या वाळवंटातील भजनांचे स्वरूप होते? या विटाळाने चंद्रभागेचे वाळवंट बेटाबेटात वाटले नव्हते काय? ‘सर्व ब्रह्मघोळ होईल’, चारी वर्ण एका यंतीत जेवतील असे पुढच्या फुले - ऑवेडकरांच्या काळाचे म्हणजे भयानक संकटाचे चित्र तुकोबांच्या कल्पक पण खेदरलेल्या प्रतिभेने काढले आणि इतरांप्रमाणेच संत म्हणून वंदनीयता मिळविली. ज्ञानेश्वरांपासून तुकारामापर्यंतच्या या कर्तवगार प्रथापुत्रांनी ही विषमता सांगितली असती तर त्यांना कोणीही संत म्हटले नसते. संत ही पदवी अशी अटीवर जाहीर झाली आहे.

बाह्याने ‘बाह्यण सदगुरु करावा । परि न करावा शूद्रादिक’ किंवा ‘जरी तो बाह्यण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी’ असे हे अंधपरंपराप्रेम पाहिले की संतांच्या साक्षात्काराचा नेमका अर्थही कळतो. संतांचा विवेक केवळच असाद्विवेक नव्हता, तर संदर्भाने तो जातिविवेकच होता हे लक्षात येते.

‘वाचा बोलू वेटनीती । करू संती केले ते’ हा वारकर्यांचा मेनिफेस्टो आहे. ‘वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा’ असे छातीठोकपणे सांगणाऱ्या तुकारामांनी आधी माहीत नसलेला हा वेदांचा कोणता नवा अर्थ सांगितला हे कळत नाही. फुल्यांची कोल्हाटीण भर बाजारात वेदांवर थुकली, म्हणजे वेदांचा खारा अर्थ फुल्यांना म्हणजे त्यांच्या कोल्हाटणीलाच प्रथम कळला. आजच्या एखादा फुल्यांनी आजच्या एखादा कोल्हाटणीला संतवाढूमय वाचण्याची शिफारस करून पाहाऱ्यला काय हरकत आहे? एरव्ही शतके बदलली, माणसे, संत नवनवे आले, पण वेदांचा अर्थ जुनाजुनाच राहिला. तीच त्यांची नेति नेति नीती राहिली. ‘मना सज्जना भक्तिपंथेची जावे । जनी निष्टा ते सर्वे

सोहून द्याव, जना वद्य ते सर्व भाव कराव हाच नाताचा निकाय, हा नाता म्हणज सकळ लोकसंस्थारक्षणाची नीती.

संतांनी पुरस्कारिलेल्या, पवित्र महणून भक्तिविषय केलेल्या विचारांतून तात्त्विक पातळीवर ही समता, स्वारंग्य, बंधुता आणि वैज्ञानिक डोळसत्ता सिद्ध होत नाही. तत्त्वाच्या विहिरीतच नाही, तर व्यवहाराच्या पोहऱ्यात काय समता येणार आहे? संतांच्या तत्त्वदृष्टीच्या पोटी कोणत्याही मानवतावादाची निपट अपेक्षिणे हेच घादांत अविवेकीपण आहे. आणि अंतिम सत्य म्हणून त्यांनी ज्याची चार-पाच शतके जाहिरातबाजी केली, ते अंतिम सत्य तर नव्हतेच उलट आदि. अंती आणि अंतर्दृष्टी ते अंतिम असत्यच होते.

संतांनी इस्लामच्या कडव्या आक्रमणापासून महाराष्ट्राचे मान्यवर देव, त्याची प्रसिद्ध देवते, या विभागातील स्वतंत्र मौलिक संस्कृती आणि परंपरा वाचवण्यासाठी हे सर्व केले, त्यामुळे आपल्या हाती त्या सन्माननीय देव-देवतांचा, संस्कृतीचा ऐवज लागला असे कृतज्ञतापूर्वक सांगितले जाते. पण त्यांनी वाचवला तो देव कोणता? धर्म कोणता? कोणती संस्कृती? त्यांनी वाचवला तो देव-धर्म हा वर्णव्यवस्थेला शक्तिमान करील एवढाच, असाच, आणि तशीच मूळभरांची संस्कृती वाचवली. जणू यापरता पूर्वी भारतात कुठला जीवनधर्म नव्हता! दुसरी कोणती संस्कृती नव्हती! सोमनाथाच्या मंदिराचा जीणोद्दार करणाऱ्यांना मानवेद्वनाथ रॉय म्हणाले होते, 'जो देव स्वतंत्रे रक्षण करू शकत नाही तो तुमचे रक्षण काय करील? त्याच्या मंदिराचा जीणोद्दार कशाला?' संतांनी कोणता धर्म वाचविला? मुसलमानांच्या घाकाने बिनबोभाट विजयनगरला कुणा राजाच्या बगलेत लपून पक्काला तो! कशासाठी? सगुण निर्गुण एक पळीतूरे!

इस्लाममुळे शतकानुशतके उपाशी माणसांना त्या काळी समतेचा सुगंध चाखायला मिळाला आणि संतांची लाडकी 'सकळ लोकसंस्था' हादरली. संतांनी तिच्याच पुनरुज्जीवनासाठी, जीणोद्दारासाठी आपल्या प्रतिभा प्रणाला लावल्या. हाही जीणोद्दार कशासाठी? याही मंदिराने कधी येथील बहुमंड्यांकांना रक्षण आणि प्रेम दिले होते काय? मग माणसे इस्लाममध्ये का जायला लागली? संतांची पूर्वपरंपरा वेळोवेळी तिच्यावर काही आघात झाला की चवताळलेल्या नागिणीसारखी उफाळलेली आहे. चार्वाक, बुद्ध, जैन, इस्लाम, पुढे इंग्रजी राजवटीतील मुधारणेची चळवळ, मार्क्सवादी चळवळ, आंबेडकरी चळवळ, या सर्व वेळी ही अच्यात्म-वर्णवादी परंपरा दुखावून फोफावली आहे. हेच संतकाळात घडले. संतसाहित्याने त्या आधीच्या बुद्ध आणि इस्लामच्या क्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रांतीची वावटळ उठवलेली आहे. संत हे Counter Revolution चे शिल्पकार आहेत आणि पुढच्या Counter Revolutionary मानसिकतेचे सन्माननीय नेते आहेत.

आजही 'श्रुती परीती माऊळी जगा नाही' म्हणणाऱ्या शक्तिशाली संस्था इथे आहेत. १२ व्या शतकातील आमचे प्रबोधन संतांच्या संस्कारांमुळे दुवळे गाहिले आणि

प्रतिगामी संघटना संतसंस्कारांच्या समर्थ ओलाव्यावर फोरवल्या. या तेजाच्या भवितव्याला पुढे अपयशाच येत राहील असा प्रतिगामी आज येथील राष्ट्रादाला केवळ संतांमुळे मिळू शकला. राष्ट्रवादी टीकाकारांनी संतने निवृत्ती शिकवली, समाजाला टाळ कुटायला लावून देश बुडवला असे आरोप सुवर्तीला संतसांत्यावर केले. पण पुढे राष्ट्रीय चळवळ परंपरावादांच्या हातात जाताच संतांमुळे धर्म शब्दला, महाराष्ट्र सुरक्षित राहिला अशी कल्याणीही (राजवाडे-सहस्रबुद्धे) ठिली. संतचळवळ एका अर्थी स्वदेशीची महगेपे परंपरेनुसार हिंदुत्वनिष्ठ चळवळ होती. तिथे संदर्भ इस्लामचा होता. आधुनिक काळातील राष्ट्रीय चळवळ ही स्वदेशीची चळवळ ऊर्फ हिंदुवाचीच चळवळ होती. इथे संदर्भ विटिशांचा होता. ज्ञानेश्वर मध्ययुगात आजच्या भर्धाची हिंदुत्वनिष्ठाच जागवीत होते. ज्ञानेश्वर, चिपळूणकर आणि गोळवतकर यांच्या सांकृतिक कार्यात एक आंतरिक संगती आणि साम्य आहे. चिपळूणकरांनीही हिंदू राष्ट्राची उभारणी करणारा राष्ट्रवाद संगितला. या राष्ट्रवादाचा समग्र आशय संतवाढमयात आहे आणि संतवाढमयाचा आशय मनुसमृती, गीता या प्रस्थापित राजमागणी वेदात आहे. सर्वच माझल्या ! मनुसमृती माझली ! गीता माझली ! ही माझलोंची आशयपरंपराच चिपळूणकरी राष्ट्रवादात आहे. तीच अलीकडे राष्ट्रीय स्वयंवेवक संघात आणि हिंदूमहासभेत आहे.

संतांची शिकवण पुसून काढल्याशिवाय आपल्या समाजाचे पाऊल आहे त्या ठिकाणापासून पुढे पडायचे नाही. आज जे जीवघेणे प्रश्न समाजापुढे उभे आहेत त्यांतले बहुतांश प्रश्न हे संतांच्या शिकवणुकीमुळे आपणास फुकटात मिळाले आहेत.

सगळी पुरातन अव्यवस्था आणि संस्कार व्हाया संतच जनसामान्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. ज्या अदा, समजुती आणि स्वप्ने सर्वसामान्य समाजाने डराशी बाळगलेली आहेत, ती संतांयोजनेचा भाग आहेत. या सर्व समर्थ संतांनी आपला समाज तेगव्या शतकात गाईन स्थिर करून ठेवला आहे. संतजीवनदृष्टीच आपल्या एकूण समाजाची सामायिक जीवनदृष्टी आहे. विहित कर्मे केल्याने उद्धार होतो, तर आजवर सगळी व्यक्तित्वे मारून विहित कर्मेच करीत आलेल्या या समाजाचा उद्धार कसा झाला नाही ? हा प्रश्न आजच्या पिढीपुढला महान प्रश्न आहे. उलट ही विहित कर्माची देणगीच आपल्या प्रगतीच्या डरावर बसलेली आहे हेही दिसते. आपण पुढे पाऊल टाकू शकत नाही याला कारण संतदृष्टीचे अधिराज्य. आजच्या प्रश्नांचे सर्व घागोदोरे असे सर्व संतसरणीपर्यंत पोचतात. ही सरणी प्रबोधनाला सतत आडवी आली. त्याला तिने बयात येऊच दिले नाही. सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीत आपणाला येणारे अपयश हे संतसंस्कारांशी निगडित आहे. हे संस्कार असेतोवर आपल्याला, आपल्या पुढच्या अनेक पिढ्यांना त्याच त्याच प्रश्नांशी पुनर्युन्हा झुंज घावी लागणार आहे आणि पुनर्युन्हा पराभूतही व्हावे लागणार आहे. आपण कोणताही नवा विचार या संतनियंत्रित समाजापुढे मांडा, त्या नियंत्रणाच्या निकायांवरच तो त्या विचाराची तपासणी करणार, स्वीकारणार

‘कंडिशन्ड’ केलेली हे सर्व काढता येणे कठीण, पण त्याशिवाय गत्यंतर मात्र नाही. आजही नाही. उद्याही नाही... किंवा पुढच्या हजारो वर्षांनंतरही नाही.

४१ : फुले-आंबेडकर आणि संतसाहित्य

अनेक मान्यवर अभ्यासकांनी संतसाहित्याच्या सामाजिक कर्दाची चिकित्सा केली. जोतीराव फुले, न्या. रानडे, इतिहासाचार्य राजवडे, वि. ल. भावे, डॉ. आंबेडकर, डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे, लालजी पेंडसे, बा. र. सुंठणकर, आचार्य स. ज. भगवत, प्रा. गं. बा. सरदार ही त्यातली काही मोठी नावे आहेत. वरील सर्वच अभ्यासकांची बहुतेक मते भाविकांना तर मान्य होणार नाहीत अशीच आहेत. पण अनेक भाविक विद्वानांना आणि पारंपरिक अभ्यासकांनाही वरील विचारवंतांची बहुतांश मते न पटण्यासारखोच आहेत. असे असले तरी, वरील अभ्यासकांनी मांडलेल्या भूमिका संत साहित्याच्या अभ्यासात अत्यंत मोलाच्या मानल्या जातात. वरील अभ्यासकांनी मांडलेलो आकलने घ्यानात घेतल्याशिवाय संतसाहित्याचे खेरे स्वरूप लक्षात घेता येणे असक्य आहे.

संतसाहित्याचा अभ्यास म्हणजे केवळ भाषेचा आणि लालित्यगुणांचा अभ्यास होय असे मानणे म्हणजे संतांना अभिप्रेत नसलेल्या गोष्टींसाठी संतसाहित्याचा अभ्यास करणे ठरेल. संतांनी लालित्यगुणांसाठी प्राथम्याने लिहिले नाही. संत ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे—

“जे पुढुती पुढुती पार्श्वा,
हे सकळ लोकसंस्था।
रक्षणीय गा सर्वशा।
महणौनिया ॥” (ज्ञानेश्वरी : ३. १६८)

त्यासाठी “मार्गाधारे वतावे। विश्व हे मोहरे लावावे। अलौकिकां नोहावे। लोकांप्रति ॥” (ज्ञा. ३. १६९) ही शिकवण देण्यासाठी त्यांचे लेखन होते किंवा संत तुकाराम म्हणतात त्याप्रमाणे—

“आम्ही वैकुंठवासी
आलो याचि कऱ्ऱणासी
बोलिले जे झूषी
साव भावे कर्तव्या ॥”

यासाठी संतांचे लेखन होते. संतांचा कटाक्ष एका विशिष्ट समाजरचने कडे आहे. ‘आहरानी घरले जग’ ही संतांची खंत आहे. वर्णव्यवस्थेचा उजेड संपादक्षला लागलेला आहे.

कलियुगाचा अंधार पसरू लागला आहे. धर्माचे वाटोके कलियुगामुळे होक लागले आहे. त्यांमुळेच संत 'उजलावया आलो वाटा' असे सांगताना दिसतात. या सर्वच गोष्टीचा अर्थ संत समाजाची विस्कटलेली, निदान विस्कट पाहणारी घडी नोट बसावी यासाठी अवतारले आहेत आणि त्यासाठीच ते लेखन करीत आहेत, असे मट्टले तर ते वादप्रस्त ठल्याचे काहीही कारण नाही. ही स्थिती असल्यानेच संतसाहित्याचा अभ्यास हा प्राणम्याने संतांच्या सामाजिक भूमिकेचा अभ्यास ठरणे रास्तच आहे.

सकळ लोकसंस्था म्हणजे चातुर्वर्णांकित वैदिक समाजसंस्था होय. अर्थात या समाजसंस्थेचे रक्षण करणे, या समाजसंस्थेने निश्चित केलेल्या मार्गाधारेच लोकांना वाणायला शिकविणे, यासाठी संतसाहित्याची निर्मिती झालेली आहे. यावरून 'आधी ते समाजकारण' हीच संतांची प्रतिज्ञा दिसते. आता 'मार्गाधारे वर्तवी' म्हणजे काय? तर—

"म्हणौनि आणिकांसि जे विहित।

आणिक आपणेया अनुचित।

ते नाचरावे जारी हित।

विचारिजे // " (जा. ३२२३)

वर्णानुसार येणारे कर्म ते विहित कर्म. झानेश्वरीच्या अठराव्या अध्यायात आठशे चौदाव्या ओवीपासून आठशे ऐश्वीव्या ओवीपर्यंत वर्णानुसार बाढ्याला येणाऱ्या कर्मांची नोंद झानदेवांनी केलेली आहे. आणि

"तैसे वणश्रिमवर्ण, जे करणे आले असे

गोरेया अंगा जैसे, गोरेपण— " (जा. १८-८८३)

अठराव्या अध्यायातील यापुढल्या भागातही वर्णव्यवस्थेची मौलिकता सांगितली गेली आहे. मनुस्मृतीतील समाजरचनेची आणि झानेश्वरीतील समाजरचनेची तुलना यासंदर्भात करणे उद्बोधक ठरेल. असो. याप्रकारे विशिष्ट समाजरचना हेच संतांचे अनन्य असे पूजनीय तत्त्व असल्याने संतसाहित्याचा सामाजिक दृष्टिकोणातून अभ्यास होणे अत्यावश्यकच ठरते. असा अभ्यास करताना वरील अभ्यासकांनी मांडलेले विचार तर लक्षात घ्यावेच लागतील, पण जोतिराव फुले आणि डॉ. बाबासाहेब ऑबेडकर यांनी संतसाहित्याच्या सामाजिक कार्याच्या संदर्भात जे अत्यंत मौलिक, अत्यंत निराळे आणि मूलगामी समाजपरिवर्तनाच्या संदर्भात जे अत्यंत उपयुक्त विचार मांडले त्यांनाही दुर्लक्षून चालणार नाही. संतसाहित्याच्या अभ्यासकांनी आजवर फुले आणि ऑबेडकर यांची संतसाहित्यविषयक भूमिका विचारात घेतली नाही हे सत्य आहे. संतसाहित्याच्या संशोधकांना व अभ्यासकांना फुल्यांचे आणि डॉ. ऑबेडकरांचे विचार उपलब्ध होऊ शकले नाहीत की नेहमीप्रमाणे याही विचारांकडे त्यांनी दुर्लक्ष केले? काहीही असो, फुले आणि ऑबेडकर यांच्या संतसाहित्यविषयक भूमिकांकडे दुर्लक्ष झाले आहे हे खोरे आहे. या पार्श्वभूमीवर या लेखात फुल्यांच्या आणि डॉ. ऑबेडकरांच्या संतांच्या सामाजिक कार्यासंबंधीच्या भूमिकांचा परिचय करून द्यायचा प्रयत्न करीत आहे.

जोतीबा फुल्यांनी मटले आहे की, पूर्वीच्या काळ्यात शूद्रातिशय हे भट लोकांच्या तडाख्यात सापडले. भटांनी त्यांना ज्ञानापासून बंधित ठेवले. त्यांठे त्यांना अज्ञान राहावे लागले. आपल्या हितासाठी खोटे प्रथं लिहून भटांनी संज्ञामान्य लोकांन शतकानुशतके फसविले एवढेच नव्हे तर, आजही ते त्यांना फसवीत झेत. (फुले : समाजाधार, १९८८ आ. तिसरी, पृ. ८८) जोतीबा फुल्यांच्या शब्दांमध्ये यांचे विचार पुरं देत आहे, बासण ही केवळ मतलबी जात असून शतकानुशतके ही इत शूद्रांचे शोषण करीत आहे. 'पायलीच्या पंथरा, अधेलीच्या सोळा' संतांनी आपल्या मतलबी जातील अज्ञानी शूद्रांस लुटून खाण्याचे नव्याने समर्थन-पत्र किंवा परवाना-पत्र दिले हे सांगतान फुल्यांनी वापरले ते शब्द असे आहेत. ते म्हणतात—

"...तेव्हा मुकुंदराज, ज्ञानेश्वर वगैरे रामदासांसारखे अनेक 'पालीचे पंथरा आणि आधोलीचे सोळा' बाह्यण प्रथकार होउन व्यर्थ वाया गेले, परंतु त्यांतून एकानेही आपण शूद्रांच्या गळ्यातील दास्यत्वाच्या पट्ट्याला बोटसुद्दा लावून दाखवेले नाही. कारण त्यांस त्यांच्या एकंदर सर्व उत्तरेल्या दुष्ट कमीचा उष्टुक रीतीने त्याग करल्याचे धैर्य होईना. . . त्यांनी अनेक भारेचे भारे पोकळ प्राकृत प्रथं करून आपल्या मतलबी जातीस, अज्ञानी शूद्रांस लुटून खाऊ दिले." (तत्रैव : पृ. १२७)

या उत्तान्यात एकाही बाह्यण संताने शूद्रांची गुलामगिरी नष्ट करण्याचा विचारही मनात आणला नाही असे जोतीरावांचे म्हणणे आहे. यांतील शूद्र म्हणवे अस्पृश्य नव्हेत. शूद्र म्हणजे बहुजन समाज होय. ओचीसी होय. हा बहुजन समाज अज्ञानी राहावा आणि बासणांनी त्याला सहज लुटून खावे, अशी तजवीजच आपले पोकळ साहित्य निर्माण करून संतांनी केली, असे फुल्यांचे म्हणणे आहे. इतर कोणी नाही, तरी ज्या बहुजन समाजाच्या मुक्तीच्या कळवळ्यापोटी फुल्यांनी हे सांगितले, तो बहुजन समाज तरी जोतीबा फुल्यांचे म्हणणे समजावून घेणार आहे की नाही? फुले म्हणणात—

"हजरत पैगंबराचे जहांमर्द शिष्य, आर्यभटांचे कृतिमी धर्मासहित सोरटी सोमनाथासारख्या मूर्तीचा तरवारीचे प्रहारांनी विष्वास करून, शूद्र शेतकऱ्यास आर्यांचे बाह्यकपटातून मुक्त करू लागल्यामुळे भटबाह्यण जातीतील मुकुंदराज व ज्ञानेश्वरी या नावाचे डावपेचो ग्रंथ करून शेतकऱ्यांची मने इतकी प्रभिष्ट केली की, ते कुराणासहित महमदी लोकांस नीच मानून त्यांचा उलटा द्रेष करू लागले. नंदर थोडा काळ लोटल्यावर तुकाराम या नावाचा साधू शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला. तो शेतकऱ्यांतील शिवाजीराजास बोथ करून, त्याचे हातून भटबाह्यणांच्या कृतिमी धर्माची उचलवांगडी करून शेतकऱ्यांस त्यांच्या पाशातून सोडवील या भयास्तव अटूल वेदान्ती रामदासस्वामींनी महाधूर्त गागाभडाचे संगनमताने अक्षरशून्य शिवाजीचे कान फुकल्याचे सहूल ठरवून अज्ञानी शिवाजीचा व निस्मृह तुकारामयुवांचा पुरता स्नेह भाव वाढ दिला नाही." (तत्रैव : पृ. २१५)

वर्णव्यवस्था नसलेली मुसलमानी राजवट इथे आल्याने येथील ब्राह्मणांचा कावा उघड होऊ लागला होता. शूद्रातिशूद्रांना लुटण्याच्या त्यांच्या कार्यक्रमात अडचण निर्माण होण्याची शक्यता उधी राहिली होती. वर्णव्यवस्था मोडकलीस येऊ लागली होती. लोक मुसलमानांच्या संपर्कात येऊ लागले होते. आपण भूदेव आहोत, Chosen People of God आहोत, देवांचे विशेष लाडके आहोत, असे काहीबाही सांगून येथील सामान्य माणसांचे शोषण उच्चवर्ण करीत होता. आपल्यावर राज्य करणाऱ्या, आपल्याला लुटणाऱ्या या देवांच्या लाढक्यांना जिकणारेही कोणी आहेत आणि ते आपल्याला यांच्याप्रमाणे तुच्छही लेखीत नाहीत, हे येथील लोकांच्या लक्षात तुलनेने आले आणि आपण सडत आहोत त्या नरकातून बाहेर पडता येते हेही लोकांच्या लक्षात तुलनेने येऊ लागले. लोकांच्यापुढे पर्याय आला. समतेवर आधारलेला निराळा समाज असू शकतो हे लोकांच्या लक्षात येऊ लागले. अशा वेळी त्या काळच्या ब्राह्मण लेखकांपुढला प्रश्न ब्राह्मणांच्या हिताची जुनी वैदिक समाजरचना, सकळ चातुर्वर्ण्यकित लोकसंस्था वाचविणे एवढाच होता. त्यासाठी त्यांनी साहित्य निर्माण केले. तेच्हा संतसाहित्य हे ब्राह्मणांच्या हिताचे होते हे उघड आहे. समता असलेली समाजरचना निर्माण होऊ नये यासाठी संतांचा प्रयत्न होता. ‘ते चि च्याची वर्ण। जरि पूससी कोण। तरि ब्राह्मण। मुख्य जे का (ज्ञा. १८. ८१५), वै द्विजसेवेपरीते। थावणे नाही शूद्राते। एवं चतुर्वर्णाचि उचिते। दाविली कर्मे. (ज्ञा. १८. ८८०) जानेश्वर या ब्राह्मणधर्माची, ब्राह्मणवादाची मांडणी करतात तर ‘गुरु तो सकळांसी ब्राह्मण’, (दा. ५-१-६) ‘ब्राह्मण रक्षावे आदरे’ (दा. ४-२-२०) ‘सकळांसि पूज्य ब्राह्मण’ (दा. ५-१-१०) याप्रकारे ब्राह्मणधर्माचा घ्यज समर्थ रामदास उभा करतात. तुकारामही शूद्रांचे प्रतिनिधी असले तरी, तेही व्यवस्थेच्या बाहेर जायला तथार नव्हते. त्यांचा छळ ब्राह्मण धर्मनि केला, पण या धर्माचा तात्त्विक पाया तुकोबाही अमान्य करत नाहीत. ‘जरी तो ब्राह्मण झाला भ्रष्ट। तुका म्हणे श्रेष्ठ। तिन्ही लोकी।।’ (तु. गा. ३०४९) असे म्हणून ब्राह्मणशाहीलाच तुकारामही समर्थन देतात. जोतीबा म्हणतात त्याप्रमाणे, रामदासानी शिवाजी आणि तुकाराम यांच्यात स्नेह वाढू दिला नाही एवढेच खरे नाही, तर प्रा. गं. वा. सरदार म्हणतात त्याप्रमाणे ‘शूद्रवर्णाचे प्रतिनिधी असलेल्या तुकारामांना’ ब्राह्मणवर्चस्वाची महती सांगण्यास भाग पाढले. ‘वैदिक परंपरेचा वारसा हा मुख्यतः ब्राह्मण-क्षत्रियांचा आहे. तिच्यात शूद्रातिशूद्रांना मानाचे स्थान नाही. वेदाच्यनाचा राजमार्ग त्यांना बंदच होता.’ (संत वा. सा. फ. : सरदार १११). तुकारामाची मंत्रगीता इंद्रायणीत बुडविली. परंपरेने तुकारामाला भक्ती करण्याचा हक्क दिला. पण गीतेवर भाष्य करण्याचा अधिकार दिला नव्हता. समतेचा परवाना दिला नव्हता. म्हणून ‘निषेधाचा काही पडिला आधात। तेणे मधे चित्त ॥ दुखावले ॥’ अशी त्यांची स्थिती होती.

संत रामदासांनी तुकोबा आणि शिवाजी यांचे संबंध वाढू दिले नाहीत, कारण ती युती ब्राह्मणांच्या दृष्टीने मोठीच घातक ठरणारी होती. ‘ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा

करतो' असे शिवाजी महाराजांचे पोरण होते. त्यामुळे तुकोबा आणे शिवाजी ही तेन दुखे एकत्र येऊन नवा ठजेड जन्माला आला असता. ते होऊ नये पासाठी रामदासांने धूर्तपणे तुकोबा आणि शिवाजी यांच्यातील दरी कायम ठेवले हे सरक्षस्वभवी तुकोबांच्या लक्षातही आले नसेल. रामदासांवर या कारणामुळे जोतीरावांचा विशेष गा आहे. रामदासांसंबंधी त्यांनी अनेक ठिकाणी लिहिले आहे. रामदासांनी स्वतत्त्वा रामशर्त म्हणवून न घेता अतिशूद्र सूरदासाचे पद स्वतत्त्वा लावले यातील गेम अज्ञानी शूद्र, एव शिवाजीस खूश करणे ही होय (तत्रैव : पृ. २६८), असे जोतीरावांनी म्हटले आहे.

'जगी सर्व सूखी असा कोण आहे?' असे रामदास का म्हणतात? तर अज्ञाने शूद्रातिशूद्रांना जीवनाविषयी बीट वाटावा म्हणून! ते निरच्छ बाबेत म्हणून! तसे झाले की भटांना त्यांचे शोषण करणे सोपे जाते. रामदासांना आपल्या जलीच्या मतलबामुळे सत्य समजू राकले नाही. (तत्रैव : पृ. ३६७) मुसलमानांनी वेदांचा बोडसाळ्यणा उघड केला. शूद्रातिशूद्रांना आपल्याप्रमाणे मानवी हक्कांचा उपभोग घेता यावा, अशी संधी उपलब्ध करून दिली. येथील हजारो वर्षे बहिष्कृत असलेल्या लोकांना मुसलमाने राजवटीत अधिकाराच्या जागा मिळाल्या, ते राजे झाले. शास्ते झाले. इस्लामी राजवटीत त्यांना स्वासंत्याचा अनुभव दिला. असे होणे म्हणजे 'आढराने जग भरणे.' हे असे होणे म्हणजे लोकांनी 'मार्गाधारे वर्तन करण्याचे सोडणे.' असे झाले तर क्रमाने वर्णव्यवस्थाच नष्ट होईल. बाह्यणवादच नष्ट होईल. बाह्यणांचे सांस्कृतिक वर्चस्वच नष्ट होईल. तेव्हा असे होऊ नये, वैदिक वर्णव्यवस्थेचा व विषमतेचा अंधार संपूर्ण नये, समतेचा दिवस उगवू नये, यासाठी संतांचे प्रयत्न होते. तो समतेचा दिवस उगवण्याच्या राक्षयता फुल्यांच्या मते बाह्यण संतांनी पुढीलप्रमाणे नष्ट केल्या. फुले म्हणतात—

"अतिपटाईत मुकुंदराज, झानोबा, रामदास वगौरे ब्रह्मवृन्दातील महाधूर्त साधूनी, कल्पित भागवतातील कावेबाज अष्टपैलू काळ्या कृष्णाने कुतर्कभरीत गीतेत पार्थीस उपदेश केलेला मात्र उचलून त्यांनी प्राकृत भाषेत विवेकसिंघू, झानेश्वरी, दासबोध वगौरे अनेक प्रकारचे थोतांडी ग्रंथ रचून त्या सर्वांचे कपटजालात अक्षरशून्य शिवाजीसारख्या महावीरास फसवून त्यास मुसलमान लोकांचे पाठलाग करावयास लाविले." (तत्रैव : पृ. ४००) संतसाहित्याच्या संदर्भात जोतीराव फुले न्या. रानडण्यांच्या सर्वस्वी विरुद्ध भूमिका घेताना दिसतात. शिवशाहीसाठी संतांनी अनुकूल भूमी निर्माण केली असे रानडे म्हणतात, तर संतांनी शूद्रातिशूद्रांची समतेची लढाई मारली, बाह्यणांच्या मगरमिठीतून मुक्त व्हायला लागलेला गुलाम त्यांनी परत बाह्यणांच्या सुपूर्द केला, असे फुल्यांचे प्रतिपादन आहे. फुल्यांच्या दृष्टीने संतसाहित्याचे हे कार्य अत्यंत विघातक असे सामाजिक कार्य आहे. 'भागवतधर्म' व त्याचा पुरस्कार करणारे संतव्हर्वी यांनी सुद्धा अप्रत्यक्षपणे बाह्यणधर्माच्याच बंधनांना सबल केले. असे करून त्यांनी कर्मविपाकाचा म्हणजेच दैववादाचा सिद्धांत लोकांच्या मनावर पवक्ता ठसविला. भगवांदीता व भागवत यांत बाह्यणधर्मांचे म्हणजे जातिभेद, पुनर्जन्म, कर्मविपाक इत्यादी चिन्हांन सांगितले

असल्यामुळे त्याचाच पगडा लाकाच्या मनावर पक्का बसला. त्पामुळे लाक हतपुळ, कर्तवशूल्य दास्यप्रिय राहिले. कारण भागवतधर्मप्रमाणे 'ठेविले अनंते तैसेची राहावे' असा ने अलेपणाचा उपदेश केला असल्यामुळे लोक वेदपरंपरागत समाजरचनेचे गुलाम राहिले. पुले यांचे हे म्हणणे (म. फुले गौरव प्रंथ, महाराष्ट्र शासन : पृ. ११५) तर्कतीर्थ लक्षणशास्त्रे जोशी यांनीही हे कटू असले तरी सत्यच आहे असे म्हटलेले आहे. "भागवतधर्मात मूर्तिपूजेचे सर्व प्रकार आहेत. तीर्थयापा, मंदिरसंस्था, जपअनुष्ठाने, व्रते, भजने, अशंतर्पण, गुरु व बुवा यांची सेवा इत्यादी व्यर्थ धर्माचार भरले आहेत. फुले यांच्या मते, या गोष्टीत मनुष्याच्या वेळेचा, श्रमाचा आणि धनाचा अपव्यय होतो." याप्रकारे फुल्यांची भूमिका स्पष्ट करून स्वतः तर्कतीर्थांनी भागवतधर्मसंबंधीचा आपला अधिप्राय असा नोंदविला आहे. ते म्हणतात, "स्वर्ग, नरक, पुनर्जन्म इत्यादी भास्मक कल्पना भागवतधर्मातसुद्दा भरपूर आहेत. मनुष्याने निर्माण केलेले धर्मप्रंथच ईश्वरनिर्मित म्हणून भागवतधर्म प्रमाण मानतो. यास्तव भागवतधर्म मानवाला शुद्ध सत्य शिकवत नाही, असे म्हणावे लागते." (तत्रैव : पृ. ११५) भागवतधर्म बाह्यणहितापुरतेच सत्य शिकवतो. 'मोघम नाव हिंदूचे सांगून उपभोग घेणारे एकटे बाह्यण' (फुले समग्र वाङ्मय : पृ. ४२३) असा फुल्यांचा आरोप बाह्यणांवर आहे. परिस्थिती आजही फुले सांगतात त्याप्रमाणेच असल्याने हिंदू म्हणवून घेऊन स्वतःचे अहित करून घेणाऱ्या सर्व बहुजन समाजाने फुल्यांचे हे विचार समजावून घेण्याची नितांत गरज आहे असेच कोणालाही वाटेल.

ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' का लिहिली? या प्रश्नाची अनेक उत्तरे अभ्यासकांनी दिली आहेत. फुल्यांचे उत्तर फार निराळे आहे. ते म्हणतात—

"मुसलमान लोकांचे या देशात राज्य झाले तेव्हा अज्ञानी शूद्रातिशूद्र पवित्र कुराणातील सार्वजनिक सत्य पाहून मुसलमान होऊ लागतील, या भयास्तव धूर्त देशस्य आळंदीकर ज्ञानोवाने, तो गीतेतील बोध उचलून त्याच्यावर ज्ञानेश्वरी नावाचा प्रंथ केला. तो अक्षरशः वाचून पाहिल्याबरोबर धूर्त आर्य धर्माचे पाचपेची आंधळे भारूड सर्व लोकांच्या छ्यानात सहज येईल." (तत्रैव : पृ. ४०२) धूर्त मुकुंदराजानेही शूद्रातिशूद्रांच्या आच्यात्मिक उऋतीसाठी, वा त्यांची दया येऊन 'विवेकमिधू' हा आपला प्रंथ लिहिला नाही, तर 'अज्ञानी शूद्रातिशूद्रांनी मुसलमान होऊन धूर्त आर्यभट्टांच्या मतलबी धर्माची फटफळिती करू नये' यासाठी लिहिला. (तत्रैव : पृ. ४०२) धूर्त ऋषींनी शूद्रातिशूद्रांनी विद्या शिकू नये म्हणून आपल्या प्रथात कडक नियम करून ठेविले. (तत्रैव : ३८४) फुले पुढे म्हणतात—

"हल्ली दगडमातीच्या भितीवर स्वार होऊन रेड्यामुखी वेद बोलविणाऱ्या ज्ञानोवा व शिव्यांच्या मुखांचा खलवता करून त्याची परीक्षा पाहणाऱ्या रामदास वगैरे मतलबी आर्यभट्ट साधूसंतांनी पूर्वी केलेल्या धूर्त ऋषींच्या प्रथांवर भारेचे भारे नवीन प्रंथ करून त्यामध्ये शूद्रातिशूद्रांस दास केल्याविषयीचे पाचपेच मुदाम उघडकीस न आणिता, त्यांस

नाना प्रकारच्या धातृ-दगडांच्या मूर्तीवर भाव ठेवावयास शेकवून त्यांस बळेपत ब्रह्मोटाळ्यात ढकलून दिले आणि त्याचप्रमाणे धूर्त आर्यानी कामलाहारांविषयी दुझे इन्हीने कडेकोट व्यवस्था करून ती प्रचारात आणिली. त्यामुळे त्यांचामध्ये आजपर्यंत दुष्ट भेदाभेद जसाच्या तसाच कायम राहिला. इतकेही करून आर्यांन तृप्ती न होता जांनी आपल्या सर्वांच्या निर्मिकाची कुकूचकू करून, आपणच स्वतः भैव आणि अहंब्रह्मनून अज्ञानी शूद्रादि अतिशूद्रांस ब्रह्मानंदाच्या नादात वेळधासारखे टाळ्या वाजवायास लावले." (तत्रैव : पृ. ३८४) यावर भाष्य करायची गरज नाही. कुल्यांनी इथे चम्कार, ब्रह्मानंद, आर्यभट्ट, संतांचा धूर्तपणा इत्यादी गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. बहुजनंमध्ये आणि अस्पृश्यांमध्ये कायम दुष्टाचा राहावा, यासाठी या ब्राह्मण संतांनी प्रत्यक्ष समजात जाती-अहंकार पाळायला सांगितले. 'ब्रह्मानंदी लागे टाळी, कोण जिवाते सांभाळी' असे तुकोबा म्हणाले होते. वरील उताऱ्यातील 'ब्रह्मानंदाच्या नादात' लिहिताना फुल्यांच्यापुढे तुकारामांच्या वरील ओळी असाव्यात. तुकोबा तसे म्हणतात ही ब्राह्मण संतांनी उभारलेल्या कारस्थानाचीच फलश्रूती आहे. ज्या लोकांनी ब्राह्मणांविरुद्ध उठाव करायला हवा होता, अध्यात्माचा डोलारा आणि ब्रह्मकपट झुगारून द्यायला हवे होते, ते लोक भजनात दंग होतील याची व्यवस्था केली गेली. क्रांतिकारी होकू शकले असरे ते तुकाराम 'ब्रह्मानंदी लागे टाळी'च्या अवस्थेत शिरले. तुकोबांनाही ब्राह्मण संतांनी ब्राह्मणवादी समाजरचनेतून बाहेर पडू दिले नाही, त्या ब्राह्मणी समाजाची पायाभूत तत्वेच (बेस) तुकोबांनाही चिरंतन मानायला लावली होती. ब्राह्मणी समाजरचनेची तत्वे तुकारामांना कालदृष्ट्या नाकारता आलीच नसती असे नाही. चार्वाकांनी आणि बुद्धाने वैदिक समाजरचनेचा बेस (तात्त्विक पाया) पूर्णतः नाकारला होता आणि नाथपंथानेही तो मोळ्या प्रमाणात नाकारला होता. सामाजिक जाणीच क्रमाने विकसित होते असे म्हणावे, तर तुकोबांच्या पूर्वी चार्वाक, बुद्ध आहेतच. फुल्यांच्यानंतरही आजवर वर्णव्यवस्थेचा पुरस्कार केला जातोच. तेराच्या शतकापासून पुढे इंग्रजी राजवटीपर्यंतच्या काळात या देशात अंटिथिसीसच पार पुसला गेला होता. त्याची पूर्वपरंपरा नष्ट केली गेली होती. त्यामुळे संतसाहित्याकडे आजच्या दृष्टीने पाहणे समर्पक ठरणार नसले, तरी त्यांच्या पूर्वीच्या भारतीय समाजातील क्रांतिकारी जाणिवांच्या दृष्टीने पाहणे अनुचित ठरू नये. चार्वाक-बुद्ध ही निरीक्षरवादी पूर्वपरंपरा आणि वैदिक पूर्वपरंपरा यांपैकी वैदिक परंपराच संतांनी का स्वीकारली? येथील जी निरीक्षरवादी परंपरा त्यांनी नाकारली तिच्या अंगाने संतसाहित्यातील समाजसंकल्पनेचे समीक्षण केले तर संतांची नेमकी भूगिका स्पष्ट होकू शकेल. जोतीराव फुले म्हणतात, "धूर्त आयभट्ट ब्राह्मण अज्ञानी शूद्रांस तुच्छ मानितात." असे असले तरी, ते भ्रष्ट झाले तरी 'तिन्हीलोकी श्रेष्ठ'च होत, हे तुकोबांच्या तोडून वदवून घेण्यातच तर ब्राह्मणवादाचा विजय आहे. 'ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान' असे तुकोबा म्हणतात खरे; पण त्यांचा 'बोलविता धनी' व्होण आहे? कारण 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन' हा तुकोबांचा

दुहेरी म्हात्रामध्ये मग संभवत नाही. टेविले अनेके तैसेची राहावे हे नाकारल्याशिवाय युद्धप्रसंग उभाच राहू शकत नाही. पण तुकोबांनीही बाह्यणी समाजरचनेची तत्त्वेच उचल्युन धरावी ही वारकरी संप्रदायाची वैटिक धर्माच्या इच्छेनुसार संभवणारी सामाजिक फलश्रुत आहे. चार्वाक-बुद्धाच्या मार्गदर्शक तत्त्वाच्यानुसार मात्र ही अल्पेत विघातक अशीच सामाजिक फलश्रुती ठरणार.

फुल्यांनी 'मना त्यांचि रे पूर्वसंचीत केले। तयासारिखे भोगणे प्राप्त झाले' या रामदासाच्या श्लोकावर अल्पेत परखड भाष्य केले आणि त्यांच्या संचिताच्या कल्पनेचे वाभाडे काढले. पूर्वसंचिताचा हवाला देणारा मनुष्य प्राप्त परिस्थितीत कढूर बाह्यणवादी आणि शूद्रातिशूद्राच्या गुलामीलाच मवक्कम करीत आहे, अशी फुल्यांची खात्री झाली होती. झानेश्वरीच्या बाराव्या व तेराव्या अध्यायातील अनेक ओव्या उद्दृत करून त्यातील निराधारणाचे व तर्कटाचे खंडण त्यांनी केलेले आहे. जिज्ञासूनी समग्र फुले बाह्यमय (आ. लिसरी) या पंथातील ४०२ ते ४०५ या पृष्ठांवरील मजकूर वाचावा.

संतांसाठी वेद म्हणजे माझली ! धागवतधर्म म्हणजे वेदांचे गुह्य सार ! "नाही श्रुतीपरांती माझली जगा" असे झानेश्वर म्हणतात तर 'शास्त्रांचे जे सार, वेदांची जो मूर्ती' असे तुकोबा म्हणतात. संतांचा भक्तिमार्ग म्हणजे वेदमार्ग होय. वेद हे त्यांच्यासाठी ज्ञानभांदार आहेत. जोतीराव फुले मात्र वेदांना "आर्यभटांचे खल्लाड वेद" (तत्रैव : ४१२) म्हणतात. ते म्हणतात, "आर्याच्या वेदात क्रूर आर्यभट्ट बाह्यणांनी शूद्रातिशूद्र, भिल्ल, खोड, राक्षस, पिशाच वर्गीर लोकांमध्ये रसातल्याबदल आधार आहेत व दुसरे कारण मागाहून आर्यपैकी मुकुंदराज, ज्ञानोबा, रामदास, मोरोपंत, वामन वर्गीर साधूनी पोरीच्या घरकुंडात भातुकल्या करून वेदात कल्पलोल्या ब्रह्माची उत्तरांडच रचिली आहे. ती ढासल्यून तिच्या खापरकुंड्या होतील या भयास्तव धूर्त आर्यभट्ट बाह्यण, आपण होऊन गुण्यागोविदाने वेदांचे भाषांतर करून कधीच मैदानात आणणार नाहीत." (तत्रैव : ४१४) आणि वेदासंबंधीच "वेदास बाहेर काढून त्याचे प्राकृत करून जगजाहीर केल्याबरोबर धूर्त आर्यभटांसह त्यांच्या वेदाची बाजाराच्या कोल्हाटणीसुद्धा फटफजिती करण्यास कधी धिणार नाहीत." (तत्रैव : ४१९) असे म्याष्ठ उद्घार जोतीरावांनी काढले आहेत. त्या वेदासंबंधी झानेश्वर "ओम् नमोजी आद्या । वेटप्रतिपाद्या" किंवा "हा वेदार्थू सागळू । जेवा निद्रिताचा घोरू । तो स्वयं सर्वेश्वरू । अनुवादला" असे म्हणतात. वेद म्हणजे जगाची एकमेव माझली. 'नाही श्रुतीपरांती माझली जगा.' पण ही आई झानेश्वरीभर वर्णाच्यवश्या सांगते. केवळ बाह्यणाच्या हिताची समाजरचना सांगते. वेद ही बाह्यणांची आई टऱ शकली तरी शूद्रातिशूद्रासाठी तर ती विषवल्सीच आहे. म्हणून फुले वेदांना खल्लाड म्हणतात, क्रूर म्हणतात. पंच्याण्यव टक्के लोकांशी वेद ज्या पद्धतीने वागतात ते वागणे आईपणाची बटनामी करणारे आहे.

जोतीबा फुल्यांच्या मते याप्रकारे संतसाहित्य बाह्यणवादाला सरक्षण देणारे, बाह्यणांच्या हितसंबंधांचे रक्षण करणाऱ्या समाजरचनेचा तात्त्विक पाया (वेस) वंदनीय

मानणारे, तर्कटावर उभारलेले, बाह्यणहितापुरतेच अंतिम सत्य सांगण, माणुसकीचे शुरू सत्य दडवणारे आणि शूटातिशूदांच्या मुक्तीच्या वाटा बंद करणारे पाहित्य आहे. हिंदू धर्म महणजे वर्णव्यवस्था, संत वर्णव्यवस्थेचा अपर्यायी पुरस्कार करात. याचा अर्थ ते हिंदू धर्माचा पुरस्कार करात. काही लोक आज स्वतळा 'गर्व से हिंदू' म्हणून घेतात. या किंवा त्या कारणामुळे ज्यांना हे शब्द होत नाही, ते संतसाहित्याचा गौरव करीत राहतात. हे केले की तेच होऊन जाते. गर्व से न म्हणता गर्वसे असणाची त्यामुळे सोर होऊन जाते. मनुस्मृतीतील समाजरचनेहून ज्ञानेश्वरीला पूजनीय असलेला समाज वेगळ नाही. संतसाहित्य हे सामाजिकदण्ड्या प्रतिगामी असणारांना संरक्षण ठेणारे साहित्य आहे.

आता डॉ. बाबासाहेब ऑबेडकरांच्या संतसाहित्यविषयक भूमिकेचा परिचय करून घेऊ. जाती नष्ट करण्यासाठी या देशातील शास्त्रे आणि वेद यांना सुराग लावावा लागेल, (जातिभेद निर्मूलन : पृ. ७१) असे डॉ. ऑबेडकरांनी स्पष्टच नहले आहे, "हिंदू समाजरचना पवित्र असल्याचा हिंदूचा दावा आहे. आतीला देवादिकांचा आधार आहे. म्हणूनच ज्यांच्या आश्रयाने जाती पवित्र बनल्या त्या देवांचा व पावित्राचा तुम्हाला नाश करावा लागेल. अधिक स्पष्ट सांगायचे म्हणजे तुम्हाला शास्त्रांचा अधिकार व वेदांचा नायनाट करावा लागेल." (तत्रैव : पृ४१), "श्रुती आणि स्मृतींनी सांगितलेल्या धर्माचा तुम्हाला उच्छ्वेद करावा लागेल." (तत्रैव : ७१) ज्या वेदांचा आणि शास्त्रांचा बङ्गिवार संतांनी माजविला, त्यांच्या पूर्णतः विरुद्ध भूमिका डॉ. बाबासाहेब ऑबेडकरांनी मांडलेली आहे. ते म्हणतात, "कोणत्याही संताने जातिपद्धतीवर हल्ला केलेला नाही; तर या विरुद्ध ते जातिभेदावर पूर्ण विश्वास ठेवणारे होते. त्यांच्यापैकी बहुतेक संत ज्या जातीचे होते त्याच जातीत जगले व मेले. ज्ञानेश्वरांना आपल्या जातीला चिकटून राहण्याचा एवढा मोह होला की, पैठणच्या बाह्यणांनी त्यांना आपल्या जातीत घेण्याचे नाकारले, तेच्हा बाह्यण समाजाने आपला त्यांच्या जातीत समावेश करून घ्यावा म्हणून त्यांनी आकाशपाताळ एक केले." (तत्रैव : पृ. ९८) अस्पृशयाच्या मुलाला स्पर्श करण्याचे व अस्पृश्यांसोबत जेवण करण्याचे धैर्य एकनाथांनी दाखविले. . . याचे कारण ते जातिभेदाच्या व अस्पृश्यतेच्या विरोधी होते असे नव्हे, तर अस्पृशयाला स्पर्श केल्यामुळे झालेला विटाळ गंगोच्या पाण्याने स्नान केल्यानंतर निश्चून जातो असे त्यांना वाटत होते म्हणून. 'अत्यजाचा विटाळ ज्याशी, गंगास्नाने शुद्धी त्याशी' ही सोय त्यांच्यासाठी होती म्हणून! हे बाबासाहेब सांगतातच, पण पुढे ते म्हणतात, "संतांनी जातिभेदाच्या व अस्पृश्यतेच्या विरुद्ध कधीही युद्ध पुकारले नाही. माणसामाणसात चाललेल्या भांडणाशी संबंध असृण्यापेक्षा माणूस आणि देव यांच्याशी असलेल्या नात्याशीच त्यांचे कार्य संबंधित होते. सर्व माणसे समान आहेत असा त्यांनी उपदेश केला नाही, तर देवाच्या दृष्टीने सर्व माणसे समान आहेत असा त्यांनी उपदेश केला. हा उपदेश अत्यंत निरुपद्रवी आहे." (जा. निर्मूलन : पृ. ८८, ८९) हा बाबासाहेबांचा विचार आपण समजान्वून घेणार आहोत की नाही? बाबासाहेब पुढे म्हणतात, "संतांवर अवलंबून राहण्यानेही सत्याच्या दिशेने

आमवी प्रगती होणार नाही. संतही अखेर मनुष्यप्राणीच आहेत. . . त्याच्या विचाराची झेप पाहता मला तर असे वाटते की, या हिंदूच्या जीर्ण सामाजिक प्रथेचे समर्थन करण्यासाठी ते जो आपल्या बुद्धीचा वापर करीत आहेत, तो त्यांनी आपल्या प्रामाणिक बुद्धीचा केलेला एक प्रकारचा व्यभिचारच होय। ते जातिप्रथेचे फार मोठे पक्षपाती असून हिंदूचे ते सर्वात मोठे दुष्मन आहेत ! !” (तत्रैव : पृ. ११४) असे महात्मा गांधीशी झालेल्या वादविवादात त्यांनी प्रटले आहे. संतसाहित्याचे हे बुद्धिमाण्यवादी आणि मानवतावादी दृष्टीने केलेले परखाड आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन आहे. हिंदूच्या भौतिक आणि नैतिक उद्दाराची कळकळ त्यामागे उधी आहे. अध्यात्म, अंधशळा यांच्याशी फारकत घेऊन समतेच्या व बुद्धिवादाच्या, उन्नतीच्या व नैतिकतेच्या, आधुनिकत्वाच्या आणि सामर्थ्याच्या वाट्या या समाजाने अंगीकाराच्या ही उदात भूमिका डॉ. आंबेडकरांच्या मतांमागे खंबीरपणे उधी आहे.

संतसाहित्याची सामाजिक भूमिका काय होती ते बाबासाहेब आंबेडकरांनी पुढील शब्दांत सांगितले आहे. ते म्हणतात, “. . . साधूसंतांच्या या बंडातील लढा अगदी निराळा होता. मानवी ब्राह्मण श्रेष्ठ की भक्त श्रेष्ठ असा तो लढा होता. ब्राह्मण मानव श्रेष्ठ की शूद्र मानव श्रेष्ठ हा प्रश्न सोडविण्याच्या भरीस साधूसंत पडले नाहीत. या बंडात साधूसंतांचा जय झाला व भक्ताचे श्रेष्ठत्व ब्राह्मणांना मान्य करावे लागले, तरी सुद्धा या बंडाचा चातुर्वर्ण्यविष्णंसनाच्या दृष्टीने काहीच उपयोग झाला नाही. असे म्हणता येईल की, तुमचे चातुर्वर्ण्य तुम्ही ठेवा, आम्ही भक्त होऊ व तुमच्यातील श्रेष्ठ गणल्या गेलेल्या ब्राह्मणांना लाजवू, अशी अहंमन्यता धरून संतांनी चातुर्वर्ण्याला मुळीच धक्का लावलेला नाही. भक्तीच्या मुलाप्याने माणुसकीला किमत येते असे नाही, तिची किमत स्वयंसिद्ध आहे, हा मुद्दा प्रस्थापित करण्यासाठी संत भांडले नाहीत. त्यामुळे चातुर्वर्ण्याचे दडपण कायम राहिले. संतांच्या बंडाचा एक मोठाच दुष्परिणाम झाला. तुम्ही चोखामेळ्यासारखे भक्त क्हा, मग आम्ही तुम्हास मानू, असे म्हणून दलित वर्गांची वंचना करण्याचा एक नवा उपाय मात्र त्यामुळे ब्राह्मणांच्या हाती सापडला. दलित वर्गातील कुरकुरणारी तोंडे या उपायाने बंद होतात असा ब्राह्मणांचा अनुभव आहे व याच उपायाच्या साहाय्याने त्यांनी अस्पृश्य व ब्राह्मणेतर हिंदू यांना विषमतेत दडपून ठेवले.” (बहिष्कृत भारत : १ फेब्रु. १९२९) ते पुढे म्हणतात, “पंढरीच्या वाटा। मोक्ष लाभे हातोहाता असे म्हणत व टाळमटंगाचा गजर करीत, ओरडत मोक्षाच्या वाटेला अस्पृश्य जाऊ लागले तर हिंदू त्यांच्या आड येत नाहीत, पण हिंदूच्या खाजगी मालकीच्या तलावावर तुमच्या मुलांसोबत बसवा यासाठी ते आप्रह धरू लागले तर हिंदूच काय, पण त्यांचे तेहतीस कोटी देवही अस्पृश्याना नारायला धावत आल्याशिवाय राहणार नाहीत. असे का होते ? अस्पृश्यांनी मोक्षप्राप्तीसाठी चलवळ केली तर सहानुभूती दाखवणारे हिंदू व त्यांचे देव सामाजिक हृक्कांसाठी झागडणाऱ्या अस्पृश्यांवरच असे का तुदून पडतात ?” डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात, “हिंदूच्या व देवांच्या या विसंगत वर्तनाचे इंगित ज्याला कळेल

त्याता बाह्याणी धर्मपद्धतीचे रहस्य समजले असे महणावयास लक्त नाही." (तत्रै : 'प्रासंगिक विचार') या सगळ्या भूमिकेच्या संदर्भात भाष्य केलो पाहिजे असे नाही. अत्यंत स्वच्छ अशी ही भूमिका आहे.

संक्षेपने सांगावचे तर संतांच्या चातुर्वर्ण्याकित सामाजिक भूमिकेला दृ. आंबेडकरांचा सकृद विरोध आहे. संतांचा संपूर्ण सामाजिक व्यूह म्हाजे ब्राह्मणवाद हेच, हेच त्यांना महणावयाचे आहे. शास्त्रे, वेद, हिंदू देव-देवता या गोष्टी तांचा जीव की प्राण, तर बाबासाहेबांना या गोष्टीचा उच्छेद केल्याशिवाय सामाजिक संतोकडे जाता याचे नाही असे ठामपणे वाटते. संतांच्या मागणी आपल्याला सत्याकडे जाता याचे नाही हे सांगणारे बाबासाहेब सांगतात बी, संत सामाजिक समतेचे, न्यायाचे आणि भौतिक समुन्नतीचे सत्य सांगत नाहीत. त्यांनी जातीसाठी संत कसे घडपडा होते हे चिद्रिलास मांडणाऱ्या ज्ञानेश्वरांचे उदाहरण देऊन सांगितले आणि चिद्रिलासाचा आरपार पोकळपण सिद्ध केला.

प्रा. ग. बा. सरदारांसारख्या संतसाहित्याच्या साक्षेपी अभ्यासकालाही "संतांना मी पूर्वी झुकतं माप दिलं होतं. आता मात्र मी तसं करीत नाही." असे १९७७ च्या सुमारास महणावे लागले आहे. (प्रबोधनातील पाठ्यसंग्रह : प्रथमावृत्ती १९७८, पृ. १३२) आणि १९७५ साली मुंबई व उपनगर मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय प्रापणात तर त्यांनी "दुर्देवाने ज्ञानेश्वरादी संतांच्या प्रेथातील तत्त्वज्ञान आणि आचारधर्म यांचे निरूपण शब्दसः प्रमाण मानण्याची प्रवृत्ती काही प्रमाणात आजही दृष्टीस पडते. या प्रवृत्तीला विद्यापीठीय अध्ययन-अध्यापनात थारा मिळता कामा नये. या वाह्यमयाचा सामाजिक संदर्भ लक्षात घेऊन त्याचे शास्त्रशुद्ध रीतीने विश्लेषण व मूल्यमापन झाले पाहिजे. त्यातील तात्कालिक व चिरतन भाग, जीणाश आणि सत्यांश हे वेगळे काढता आले पाहिजेत. त्यातील कालबाह्य झालेला विचार त्याज्य मानण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्यामुळे पूर्वसूरीच्या मोठेपणाचे, कर्तृत्वाचे आणि त्याविषयीच्या आपल्या आदरबुद्धीचे अवमूल्यन होते असे समजण्याचे कारण नाही." (तत्रैव : २४) जुनाट झालेल्या आचारविचारांची चौकट बदलली पाहिजे (तत्रैव : १४५), असे प्रामाणिकपणे वाटणाऱ्या सरदारांची ही भूमिकाही आपण लक्षात घेतली पाहिजे. अत्यंत सौम्य शब्दांत पण अत्यंत निःसंदिग्धपणे त्यांनी आपले म्हणणे मांडले आहे. त्यांच्या पदतीने सरदार संतसाहित्याच्या संदर्भात अलीकडच्या काळात वेगळी भूमिका मांडत होते. ती भूमिका मोठ्या प्रमाणात फुले-आंबेडकरांच्या भूमिकेकडे सरकणारीच भूमिका आहे हेही नज्दी आड होऊ देऊ नये.

जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या जीवनात मूलगामी वैचारिक वादाले उठविली. डॉ. आंबेडकरांनी देशभर वैचारिक उल्थापालय केली. फुले-आंबेडकर हे गुरुशिष्य, त्यांच्या विचारांची दिशा एकच आहेत. दोघेही आपल्या समाजातील बहुजन समाज — दलित — भटके — आदिवासी आणि जिंदा — यांच्या

क्रांतीचे शिल्पकार आहेत. दोघांनीही संतसाहित्याचे बाह्यणभाजण स्वरूप ठवड केल. हिंदूसमाजातील बाह्यणचे वर्चस्व संपूर्ण नये यासाठी संतांचे साहित्य जन्माला आले असा दोघांच्याही म्हणण्याचा आशय आहे. फुले-आंबेडकर दोघेही वरवर बोलणारे प्रजापुरुष नव्हते, मूलगामी पातळेवरून विचारांची उलथापालथ करणारे विवेकवादी होते, मुळाला हात घालणारे, मुळावर घाव घालणारे ते महामानव होते. समाजरचनेचा संपूर्ण तात्त्विक पायाच त्यांना बदलून घ्यायचा होता. हे समजावून घेतल्याशिवाय त्यांच्यासंबंधी आदर बाळगणे ही बनवावनवी आहे. फुल्यांचा पुतळा विधानभवनापुढे आहे. फुल्यांना नामंजूर असलेल्या गोष्टी करून फुल्यासंबंधी आदर व्यक्त करता येत नाही. डॉ. आंबेडकर देशाच्या संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांच्या विचारांच्या नावाने बोटे मोदून, त्यांचे विचार नाकारून वा त्यांच्या तत्त्वज्ञानाची दिशा टाळून केवळ त्यांचे फोटो बसविल्याने वा त्यांचे नाव घेतल्याने त्यांच्यासंबंधीचा आदर बाळगता यायचा नाही. एका वेगळ्या संदर्भातिले वचन इथे अत्यंत यथार्थपणे लागू पडत असल्याने देण्याचा मोह आवरत नाही. वचन असे — “If you love what I love, and hate what I hate, I care not whether you love me or hate me.” फुले आणि आंबेडकरांच्या संदर्भात मी हे वाक्य उद्धृत केले आहे. आपल्याकडे बोलघेवडेपणा फार! आपण मंडळी फुले-आंबेडकरांबदल आदर बाळगतो म्हणजे काय? त्यांच्या विचारांवर प्रेम न करता फुले-आंबेडकरांबदल आदर बाळगता येईल काय? वा त्यांच्या विचारांचा मनःशूर्वक द्वेष करून त्यांच्यासंबंधीचे प्रेम व्यक्त करता येईल काय? आपण आता दाखवेखोरपणा सोडायला हवा. परस्परांना भ्रमात ठेवून जगणारांचे सहअस्तित्व निरर्थक असते; घातकी असते. त्यापेक्षा स्पष्टपणे मोकळे ब्हावे. सहप्रवासाला निधावे किंवा स्वच्छपणे विरुद्ध दिशा अंगीकारावी. संध्रम वेळ गमावतो. स्पष्टपणा प्रगतीची वाट मोकळी करतो.

जोतीराव फुले आणि डॉ. आंबेडकर यांचे विचार पुस्तकांसाठी नाहीत, जगण्यासाठी आहेत. ते केवळ विचारासाठी नाहीत, तर आचारासाठी आहेत. त्यांना त्यांच्यावर केलेले आंधळे प्रेम नको आहे. ढोळस बाटचाल हवी आहे. संतसाहित्य ही आपल्या परिवर्तनापुढली अत्यंत नाजूक पण अडचणीचीच जागा आहे. त्या साहित्याच्या संदर्भात फुले-आंबेडकरांची भूमिका समजावून घेतल्याशिवाय पुढची बाटचाल अशक्य आहे. संतांचा विरोध मुसलमानी राजवटीला नव्हता, तर बाह्यणवर्चस्व असलेली समाजरचना नष्ट होऊ नये ह्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. बहुजन, दलित, भटके - विमुक्त आणि आदिवासी यांच्या शोषणाची या बाह्यणवादी संतसाहित्याने कायम व्यवस्था करून ठेवली. संतसाहित्याकडे फुल्यांनीही आणि आंबेडकरांनीही अत्यंत मूलभूत पातळीवरून पाहिले आहे. महाराष्ट्रातील मार्क्सवाद्यांच्यापेक्षा आणि राष्ट्रवादी टीकाकारांच्या निकपपिक्षा अत्यंत निराळे निष्कर्ष फुल्यांनीही संतसाहित्यासंबंधी काढले आणि डॉ. आंबेडकरांनीही अत्यंत वेगळी अशी भूमिका मांडली. या भूमिकाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून सदर लेखात बरा विस्ताराने या भूमिकांची मांडणी केली आहे. ●

४२ : संत आणि सेक्युलरिझम

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. शरद पवार यांनी देहू, आळंदी, पैठण, शेगाव आणि पंढरपूर या पाच तीर्थस्थानांना प्रत्येकी पाच कोटी रुपये देण्याची घोषण केली आहे. मागल्या वर्षी पंढरपूरचे इस्ले दुरुस्त करण्यासाठी आठ कोटी रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली होती. मागल्या वर्षीच नाशिकच्या कुभमेळ्याला सात - आठ कोटी रुपये देण्याचे त्यांनी जाहीर केले होते. अलीकडे नाशिकच्याच पंचवटीतील साधूंच्या निवासासाठी आठ कोटी रुपये देण्याचे महाराष्ट्र सरकारने जाहीर करून टाकले आहे.

हिंदू तीर्थांना हे कोट्यवधी रुपये मुख्यमंत्री श्री. पवार का देत आहेत? त्यामुळे काय होईल? लोक बुद्धिप्रामाण्यवादी होतील वा धर्मनिरपेक्षतावादी होतील काय? या देशातील नवा माणूस, या समाजातील उद्याचा माणूस कसा असावा? लोकशाही यशस्वी होण्यासाठी तीर्थांचे महत्त्व वाढविणे आवश्यक असते काय? धर्मनिरपेक्षता हा भारतीय राज्यघटनेचा अगदी प्राण आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? धार्मिक स्थळांना देणाऱ्या देऊन लोक धर्माधी होतील की धर्मनिरपेक्ष? धर्माधीता वाढविणे, तिला पंचवीस कोटींचे खतपाणी घालणे, हे भारतीय राज्यघटनेच्या विरोधी नाही काय? श्री. पवार म्हणतात त्याप्रमाणे '... समता व धर्मनिरपेक्षतेची चिरंतन मूल्ये जपण्याचे कार्य संतसाहित्याने केले.' म्हणजे काय केले?

संत ज्या समाजरचनेचा जिवाच्या आकांताने पुरस्कार करीत होते ती जातिवर्णांची होती. तिच्यात अस्मृश्यताही होती. मुसलमानी राजवटीमुळे ही विषमतेवर उभी असलेली समाजरचना कोसळू नये यासाठी संतांनी आधाडी उघडली होती. भारतीय समाजव्यवस्थेतील अत्यंत घृणास्पद विषमतेला कर्मविपाकाचा आधार आहे. कर्मविपाकाचा आधार आत्मविचार आहे आणि या आत्मविचाराचा मूळ आधार परमात्मा आहे, ईश्वर आहे. संतांनी या मूळ आधारालाच तर परमश्रद्धेय मानले होते. या मूळ पायावर उभारली गेली ती समाजरचना केवळ ब्राह्मणांच्या हिताची होती. म्हणूनच इतरांना ब्राह्मणांच्या सेवेला जुंपणारा हा समाजविचार म्हणजे ब्राह्मणवाद होय. याला धर्म म्हणायचे असेल, तर तो ब्राह्मणधर्म होय, हेही लक्षात ठेवणे अवश्यक आहे.

ज्ञानेश्वरी काय सांगते?

ज्या ज्ञानेश्वरीच्या सप्तशताब्दीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी पंचवीस कोटींच्या ।

देणाऱ्या तीर्थस्थानांना दिल्या आहेत, तो ज्ञानेश्वरा काय म्हणत पण :

'सांख्यै शुद्धगृही आषवी
जन्है पवस्वान्ने आथि बरवी
तिये द्विजे केवि सेवावी
दुबळा जन्हे (ज्ञानेश्वरी २. १६)
पै द्विजसेवेपरांते
धावणे नाही शुद्धाते
एवं चतुर्वर्गाचि उचिते
दाविली कर्म (उक्त १८. ८८०)
आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण
हे द्विजन्मे तिन्ही वर्ण
यांचे जे सुश्रूषण
ते शुद्धकर्म (१८. ८७९)
प्रेत बाहिरे घालिजे
का अंत्यु संभाषणि त्यजिजे
हे असो हाते क्षाक्षिजे
कथव्याते (१७.१०६)
आता तामसाचे लिंग
सांधेन ओमूळख चांग
डावलाचेया मातंग
सदनु जैसे (१८.५४५)
नाना बांडाळ रुदीमादिरेसि
आलेया संन्यास्यापासि
मग लाज जैसी
उत्तमा तेया (१६. १७५)
चौथा शुद्ध जो घनंजया
वेदी लागु किर नाही तेया
तर्ही वृति वर्णत्रया
आधीन तेयाची (१८. ८१७)

आणखी असे कितीतरी उत्तरे सहज सांगता येतील. ते सांगण्याची गरजाही नाही. ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असणारा समाज, त्यांना आदरणीय वाटत होता तो समाज, ब्राह्मणाचे ज्यात वर्चस्व आहे तो वर्णसमैजच होता, हे खेरे नाही काय? प्रत्यक्ष व्यवहारात, समाजजीवनात सर्वांनी आपले वर्ण, आपल्या जाती कटाक्षाने पाळाव्यात हेच संतांनी सांगितले नाही काय? संतांनी पुरस्कारिला तो समाज भारतीय घटनेतील 'सेक्युलर'

समाजाच्या विरोधी समाज नाही काय?

भयानक विसंगती

संतांना हवा तो समाज फुले - आंबेडकरांच्या समाजविषयक भूमिकेच्या विरोधीच आहे. संतांच्या समाजविषयक भूमिकेची परखड चिकित्सा जोतिंद फुल्यांनी आपल्या समय वाढूमयात आणि डॉ. आंबेडकरांनी 'अंनालिसेशन ऑफ इस्ट' या ग्रंथात व 'बहिष्कृत भारत' तील लेखनात केली आहे. संतांची समाजवना, तत्त्व, त्यांची समाजविषयक पूमिका जोतिबा फुल्यांनीही आणि डॉ. आंबेडकरांनीही नाकारली आहे. फुले स्मृतिशताब्दी वर्षात व अंबेडकर जन्मशताब्दी वर्षात सध्या फुले - आंबेडकरांचे गोडवे गायिले जात आहेत, त्याचबरोबर झानेश्वरांचेही गोडवे गायिते जातात. यात कुठे तरी विसंगती आहे, फार भयानक विसंगती आहे. या विसंगतीचा विचार कोणी करणार आहे की नाही?

संतांनी भक्तीच्या क्षेत्रात समता सांगितली, पण समाजात स्वतःच्या वर्ण-जातीप्रमाणेव वागले पाहिजे, अन्यथा 'तेयासी काळ दंडिल' असे शासनही त्यांनी सांगितले. ही समता आहे काय? भक्तिक्षेत्रात तरी समतेचे काय धिडवडे निघाले ते चोखोबा, नामदेव, जनाई, तुकोबा यांच्या जीवनात त्यांच्यावर गुदरलेली संकटेच स्वतः सांगतात. जीव जाईस्तोवर मारणे, त्यांचे लेखन नष्ट करण्याचे प्रयत्न करणे, खूनही करणे वर्गीरे त्यांच्यावर आलेली संकटे काय सांगतात? चोखोबा - तुकोबांचे मृत्यु संशयास्पद आहेत. ते खून असावेत अशा प्रकारचे पुरावे सांगितले जात आहेत. या खुनांची चौकशी त्यावेळच्या शासनांनी केली नाही. आजचे शासन हे खून करणाऱ्यांच्या हिताचा विचारच मजबूत करीत आहे. हे भक्तीच्या क्षेत्रातील समतेचे चित्र आहे. संतांनी सांगितली ती समता मग कुठल्या संदर्भात होती?

संत हिंदूधर्मीयच

देवाधर्माच्या नावाखाली विषमता मजबूत करण्याचा कार्यक्रमच संतांनी राबवला. त्यांनी बाध्यणवादाचेच तत्त्वज्ञान प्रत्यक्षात सांगितले. ते तत्त्वज्ञान समतेचे नव्हते आणि संत धर्मनिरपेक्षतावादी तर मुळीच नव्हते. धर्मनिरपेक्षतावादी हा शब्द आपण 'सेक्युलरिस्ट' या इंग्रजी शब्दासाठी वापरतो. सर्वधर्मसमभाव हा शब्द मात्र 'सेक्युलरिजिम'साठी आपल्याकडची मंडळी वापरतात, तो अर्थात सोयीने. आपल्या भल्याबुऱ्या सर्वच धर्मांची सोय व्हावी, ही अत्यंत अप्रगल्भ अपेक्षा हा शब्द वापरण्यामागे आहे. जन्मपूर्व आणि मरणोत्तर अशी कोणतीही वस्तुस्थिती अमान्य करणारा आणि केवळ जन्म व मृत्यु यांमधील जीवनाचा म्हणजे इहजीवनाचाच विचार करणारा मनुष्य धर्मनिरपेक्षतावादी ठरतो. ईश्वर, परलोक, देव, श्रद्धा, धर्म या सर्वच गोष्टीना धर्मनिरपेक्षतावादात कोणतीही जागा नाही.

संत धर्मनिरपेक्षतावादी ठरूच शकत नाहीत. संत हिंदूधर्मीयच होते. हिंदू समाजरचनेचे, देवदैवतांचे ते पुरस्कर्ते होते. हिंदू समाजरचना ही बाध्यणवादी समाजरचना

हाता. सुत परलाकवादा, इन्हरवादा हात. येण (याचे जाव की) नाही. धर्मेश्वर यांच्या आदेशाबाबूर संत कधी गेले नाहीत. धर्मनिरपेक्षतावाद तर ईश्वर आणि धर्म यांच्या कोणत्याही आदेशाचे प्रामाण्य सर्वस्वी झुगारून दायला सांगतो. इहजीवनाचा विचार, त्यातील प्रश्नांचा आणि उत्तरांचा विचार इहजीवनाच्या कक्षेत करा, ईश्वर वा धर्म मध्ये आणू नका, असे धर्मनिरपेक्षतावाद सांगतो. पण राजकारणी मंडळीना हे सर्व लक्षात घेण्याची गरजच नसते.

चिरंतन मूल्य कोणते ?

मुख्यमंत्र्यांचे बोलणे राजकारणी व्यक्तीचे बोलणे आहे. या बोलण्याला बस्तुस्थिती लक्षात घेण्याची गरज न वाटणे साहजिकच आहे. म्हणूनच 'चिरंतन मूल्यांच्या जपणुकीसाठी संतसाहित्याचा प्रसार करण्याची आवश्यकता' त्यांनी प्रतिपादन केली. वर्णव्यवस्था हे चिरंतन मूल्य आहे, शूद्राने तिन्ही वर्णाचीच सेवा कायम करावी हे चिरंतन मूल्य आहे, भष्ट ज्ञाला तरी बाह्यण सर्वश्रेष्ठच हे चिरंतन मूल्य आहे, की शूद्राला वेदाधिकार मुळीच नाही हे चिरंतन मूल्य आहे? चिरंतन मूल्य कोणते? ईश्वर? वर्णव्यवस्था सांगणारा? 'चातुर्वर्ण्य मया सृष्टम्' असे सांगणारा ईश्वर? 'विषमता पाळतो असे लोकलाजेखातर तरी आज माणसांना म्हणणे शक्य नाही. पण संत तर विषमता निर्माण करणाऱ्या ईश्वराची चिरंतन सेवा करायला सांगतात. हे चिरंतन! लोकांना प्रथम दुबळे ठेवा, अंधश्रद्ध ठेवा, दैववादी ठेवा. असे केले की, परमेश्वर चिरंतन ठरणार नाही तर आणखी काय ठेरेल?

देशात टंचाईचा प्रश्न आहे, गोरगरिबांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. धर्मवाद्यांना दिले तेवढ्या रूपयात उत्पादनाच्या प्रबंध यंत्रणा उभारता आल्या असत्या. मुलींच्या, ग्रामीणांच्या, गोरगरिबांच्या शिक्षणासाठी शाळा - महाविद्यालये काढता आली असती. संपूर्ण भटक्या - विमुक्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवता आला असता. पण हे सर्व प्रश्न असताना मुख्यमंत्री धर्माधता वाढविण्यासाठी कोठवधी रूपये खर्च करीत आहेत. हा प्रतिक्रियातीचा ठठाव आहे. फुले-आंबेडकरांच्या चळवळीला दुर्बळ करीत त्यांच्या विरोधात असलेल्या धर्माध शक्तींचा प्रभाव वाढविण्याचा हा कार्यक्रम आहे. दुसऱ्या बाजूने निवडणुकीसाठी आपल्या बाजूने हिंदू मानसिकता वळवून घेण्याचा हा कार्यक्रम आहे, पण त्यामुळे धर्मनिरपेक्षतावाद, समता, प्रबोधन, परिवर्तनवादी चळवळी या सर्वांचेच मार्ग रोखले जाणार आहेत, हे निश्चित.

४३ : मराठी संत आणि वर्णव्यवस्था

वेदकाळापासून आजवर आमच्या येथील सर्वच परंपरांच्या केंद्रस्थानी वर्णव्यवस्था ही निखालस भेदात्म संस्था राहिलेली आहे. ह्या वर्णव्यवस्थेनेच सच्चा शतकांमधील जगण्याचे नियंत्रण केलेले आहे. परिषमतः येथील सर्वांगीण उगणे नेहमीसाठी कुरुप होठन गेलेले आहे. ह्या वर्णविद्वेष्याच्या विषाने येथील काही वंशांची वेदकाळापासून हत्या करीत आणलेली आहे. त्यानेच इथल्या समाजवास्तवाला अत्यंत घृणास्पद करून इथल्या समाजातील घटकांना अभावाचे ठार आंधळे वारकरी करून टाकलेले आहे. असे व्हावे म्हणूनच की काय वर्णव्यवस्थेच्या पुरस्कर्त्यांनी योजनापूर्वक अत्यंत चतुर तत्त्वज्ञाने निर्माण केली. माणुसकीचा ठरवून गळा घोटला. इथल्या कितीएक माणसांना कायम पशू करून टाकले.

म्हणजे प्रयत्ने निर्माण केलेल्या उच्चवर्णांची उच्चता अबाधित राहावी आणि गुलामांची गुलामी, शूद्रांची शूद्रता, दरिद्रांचे दारिद्र्य चिरंतन असावे ही वंशाहत्या शतकानुशतके बिनबोभाट चालावी ह्या अत्यंत दुष्ट आणि माणुसकीच्या बाराखडीलाही न शोभणाऱ्या हेतूने वर्णव्यवस्थेचे किटाळ ढळू न देणारे अध्यात्म, ईश्वर, परलोक, कर्मयोग यांनी युक्त असा भ्रामक तत्त्वज्ञानाचा पारंपरिक व्यूह एका कडव्या अभिमानाने, अद्देने आणि आत्मोद्धाराचे नाच सांगत भक्तीने या भूमीत संगोपिला गेलेला आहे. परंपरानिष्ठ वर्तन आणि परंपरासमर्थन या बाबीना आजही गौरवाचे हारतुरे चढवून त्याच भयंकर श्रद्धांच्या झागझागाटात कडीखांदी मिरविले जाते—आध्यात्मिक आदेश म्हणून.

वर्णव्यवस्था मानवाला समतेचा, न्यायाचा, स्वातंत्र्याचा हक्क नाकारते. माणुसकीला, मानवी मूल्यांना काळ्या पाण्यात पाहते. वर्णव्यवस्था माणसाचे ढोळे आणि बुद्धीचे अधिष्ठान नाकारते आणि अत्यंत हीन व अमानुष तत्त्वज्ञानांना, कुजवऱ्या रोगट पिल्यांना आणि केवळ रंजनपर अशा मोहक फसव्या न्याहित्याला व त्याचे अंधपृष्ठे गोळवे गाणाऱ्या मनांना जन्माला घालते. मानवी उत्थान आणि कर्तृत्वाची ठळाणे नाकारते. आणि शतकानुशतके जहरी मतलबांच्या मुखावर अध्यात्माचा दर्शनी पवित्रा सिद्ध ठेवून अन्यायाचा, जुलुमाचा, विषमतेचा, ढोगाचा, भ्रमाचा ढांगोरा पिटीत असते. वर्णव्यवस्था ही सर्वकष अध्यात्माची, ठार बहिरेपणाची आणि अंधत्वाची आदरणीय आदिमाना असते.

आर्यभूमीचा आजवरचा समग्र इतिहास ह्यासाठी पुरावा म्हणून दाखविता येतो.
गारतीय संस्कृतीचा उन्मध्यायच या भेदनीतीचा प्रस्ताव मांडून ठभा आहे.

‘ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः ।
उक्तं तदस्य द्वैश्यः पदभ्यां शूद्रोऽभिजायत ॥’

(१०-१०-१२)

ही पुरुषसूक्तातील ऋचा जन्माला आली त्यावेळी वाचण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे भिन्न श्रेणीचे चार स्तर समाजात अस्तित्वात आले होते. वरील ऋचेतील सर्वच शब्द भेदसूचक होते आणि संदर्भसंबंधात ब्राह्मण हा वर्णशब्द श्रेष्ठत्वसूचक होता हे स्पष्ट आहे. म्हणजे वैदिक काळीच वर्णव्यवस्था निहित झाली होती. ह्या व्यवस्थेचे (?) कुटील रूप कायम राहावे अशा गाठी वेदांमध्येच मारलेल्या आहेत. शूद्र शब्दाचा प्रयोग ऋग्वेदामध्ये एक वेळा आणि अथर्ववेदात सात वेळा मिळतो. म्हणजे भेदव्यवस्था ही वेदांची अत्यंत लाडकी इच्छा होती हे स्पष्ट आहे.

“शतं मे गर्दभानां शतमुण्डवितीनाम्
शतं दासां अति सूजः”

(ऋग्वेद, ८-५६-३)

म्हणजे जनावरापेक्षा वेगळे मोल दास ह्या शिकक्याने गुटमरलेल्या माणसाला असू शकते हे वेदकाळी मानलेच जात नव्हते. या प्रकारचा कटू अधिक्षेपच खालच्या लोकांसाठी वेद जाणीवपूर्वक पुरवू शकले. वर्णव्यवस्थेचा हा कॅन्सर वैदिक काळी माणसांमध्ये तर पुरेशा जोमाने पसरला होताच, पण तथाकथित देव, वनस्पती व वनप्राणी यांच्यातही तो एका घृत मनसुव्याने कल्पिला गेला होता असे पुरावे वेदांमधून काढून दाखविता येतात.

“मुखतो ब्राह्मणः जाता उरसः क्षत्रियस्तथा
उक्तभ्यां जड्हि वैश्याः पदभ्यां शूद्राः”

हे रामायणातील वचन काय किंवा—

“शूद्रः शुश्रूषां कुर्यात् त्रिवर्णेषु नित्यशः ।”

(४-५०-६)

हा महाभारतातील आग्रह काय किंवा

“चातुर्वर्ण्यं मया सृष्टं . . .” (४-१३)

ही शतकानुशतके माणसांचे मेंदू मुके करून टाकणारी गीतेची प्रांतिमूलक भूमिका काय, मर्दांनीच आजवरच्या सर्व पिढ्यांवर वेदांचे कपटी आदेश सजवून पसरवून दिलेले आहेत.

वर्णव्यवस्था ईश्वराने निर्माण केली. पूर्वसंचितानुसार तो ईश्वर (?) त्या त्या वर्णात माणसांना जन्माला घालतो. आपापल्या वर्णाच्या मजल्यावर जगावे. मरावे. अन्यथा पाप वा नरक. जन्ममरणाच्या फेऱ्यांचा धाक. त्यामुळे आपापल्या वर्णविषयी आदर बालगणे याशिवाय मार्गच उरला नाही. कर्मविपाकाशी संलग्न पूर्वसंचित, पुनर्जन्म आणि परलोक,

ईश्वर, स्वर्ग, मोक्ष असे हा व्यूह, दुष्टचक्र वर्णव्यवस्था अपर्यायी उरविण्यासाठीच निमंज झालेले आहे. समाजातील कोट्यवधींच्या कष्टावर (फुकटामध्ये) मुख्यात जगण्याचा राशसी इच्छा असणाऱ्यांचे हे तत्त्वज्ञान आहे. ह्या सर्वच बाबींची हेतुतः गंगोत्री वेदच हेच.

वेद हे अपौरुषे आहेत ही जरतारी थाप वर्णव्यवस्थेच्या संगोपनासाठीच झेच केलेली सोय होय. या जन्मातील दारिद्र्य, गुलामी, दास्य हे त्या अल्यंत न्यायासाठी ईश्वराच्या कोर्टात सिद झालेले पूर्वजन्मीच्या पापांचे अपरिहार्य फळ आहे आणि त्यावर बदल केल्याने पाप लागते, ह्या धाकाचा चकवा तेव्हापासून समाजात भर पहारेकन्यासारखा वावरतो आहे. भक्तिभावपूर्वक विषमतेचे कीर्तन मांडणारे हे तत्त्वज्ञ आहे. ह्या तत्त्वज्ञानाने निरपराष, दीनदुबळ्या माणसांची बेमुर्वतखोरपणे गेली अनेही शतके हत्या केलेली आहे. मागे पाहिले तर कालपटावर कितीएक वंशांची ओसाह वाळवंटे आणि मुकाट पडलेली स्मशानेच तेवढी दिसतात... आणि ह्याच तत्त्वज्ञानाला शातकानुशतके उजाळा देण्यासाठी विद्वत्तेची शिखरे पुढे आलेली आहेत. ह्या तत्त्वज्ञानारे मूळ नाव वेद असे आहे.

वेदांच्या आणि वेदांच्या मागे असलेल्या लोकांच्या इच्छाच मतलबी आहेत. कूर पातळीवरून स्वार्थी आहोत. या इच्छांना नंतरच्या सर्वांनीच प्राथम्य दिले. प्राचीन काळातील भांबावलेल्या अडाण्यांनी — भ्रांतीच्या लेकरांनी मागे ठेवलेल्या या घातकांचोपड्यांनी नंतरच्या सर्वच शतकांना विषारी विळळ्यात करकचून बांधून टाकलेले आहे. नंतरची शतके भक्तिभावे उजळणी करून फळ थांबलीत. याप्रमाणे या मायावी तत्त्वज्ञानाने उजेड आत येऊ नये म्हणून आतून सारीच दारे बंद करून घेतली. माणूस नेहमीसाठी अवतारांचा, अदृष्टांचा, परलोकाचा, देवाचा आणि दैवाचा भक्ष्य ठरला. ह्या संहारक तत्त्वज्ञानाच्या हुकुमांनी, काही कारसानी हेतूनी त्याचा सततच पाठपुरावा केला. आणि प्रतिकाराच्या विमोचनाच्या जाणिवेशिवाय वेदांनी उपेक्षा केलेल्यांचे वंशाच्या वंश इथे वेचिराख झाले. ह्या अखंडपणे चाललेल्या वंशसंहारामुळे कुणाची मने तर सोडाच शब्दही दुखले नाहीत. ह्या सर्वच पुढे सन्माननीय झालेल्या विपरीत जडणघडणीचे प्रारंभ वंदनीय रूपाने वेदात आहेत.

विरोधी शक्तींचा पाढाव ह्या तत्त्वज्ञानाने जिवाच्या आकांताने नेहमीच केला. सर्वार्थांनी आणि प्रखरपणे अवैदिक असलेले घाराकांचे एकुलते समाजवादी तत्त्वज्ञानही इथे वैदिक परंपरेने खाऊन-पचवून टाकले. या वैदिक स्वार्थसाधूच्या घनघोर अरण्यात न्याय्य मानवी प्रतिष्ठेचा व मूल्यांचा सामाजिक पातळीवरून सन्मान आणि जयजयकार करणारे हे अपवादभूत संचिताचे तत्त्वज्ञानही इथे पार वेचिराख झाले. अल्यंत खन्याच जीवनदृष्टीला इथे सर्वांनी मिळून मृढमाती दिली. (यामुळे मराठी साहित्याचे अपार नुकसान झाले. आमच्या येथील मनांचा पलायनवाद हा एकमेव वाद होता. आज मात्र मराठी साहित्य चार्वाकांची हार्दिक क्षमा मागून जीवनाची भीतिक बाराखडी शिकून घ्यायला लागले आहे. सच्चेपणाच्या दिशा आता कुठे आमच्या साहित्यासाठी उगवू

लागलेल्या आहेत) ह्या चांगोकांच्या तत्त्वज्ञानाला शत्रु लघून राक्षसा ठरावण्यात आल अणि आपल्या हेतूंचा गोळ्ड निर्विघ्न करून घेतला. माणसाच्या भूत विडंबनाला खंड पाहायची घडी याप्रकारे वेदम चोपून काढली. पुढील शतकांचा इतिहास वेदांच्या इच्छांच्या परिपूर्तीचा इतिहास होय यात शंका नाही.

उपनिषदांमधून, स्मृतींमधून, रामायणातून, महाभारतातून, गीतेमधून सर्वच बुद्धीचा हमखास अपमान करणारे भ्रातिकृत चमत्कारांचेच प्रकर्ष आहेत. ही नंतरची सर्वच निर्मिती वेदांची मनोगतेच सिद्ध करायला प्रतिज्ञाबद्द झालेली आहे. ही वैदिक विचारधारा प्रामुख्याने वर्णव्यवस्थेला बायमत्व देण्यासाठी शक्ती पणाला लावीत आलेली आहे. ह्या विचारधारेच्या पायिकांनी त्यासाठी सर्वच शतकांवर अछ्यात्माचे, परलोकाचे, ईश्वराचे, कर्मविपाकाचे, पुनर्जन्माचे, स्वर्गनरक-मोक्षाचे गौडबंगाल निर्माण करून ठेवले. वर्णव्यवस्थेला जिवाच्या आकांताने खतपाणी घालणाऱ्या उक्त वैदिक परंपरेचा वैपवशाली इतिहास भेदावडंबरांचा इतिहास आहे. मानवत्वाच्या साक्षात् विडंबनाचा, शतकानुशतके चालत आलेल्या मानवी मूल्यांच्या प्रेतयात्रेचा, जागणे हराम करणारा भयंकर इतिहास आहे. कोट्यवधी निरपराष्ट्र हत्यांचा दीर्घ काळावर हक्क सांगणारा दुसऱ्ह इतिहास आहे.

हाच इतिहास वर्तमानात जिवंत ठेवण्याचे कार्य मराठीतील संतांनी पार पाढले. ह्या संतांचे परिणामकारक नेतृत्व ज्ञानेश्वरांसारख्या अत्यंत तल्लख प्रतिभेद्या शब्दप्रभूने केले. वरील वेदोक्त परंपरेचो बळवृद्धी करणे हेच ज्ञानेश्वरीच्या लेखनातील प्रमुख प्रयोजन आहे. वेदांपासून चालत आलेल्या वर्णव्यवस्थेचे — भेदनीतीचे समर्थन त्यांनी अत्यंत रसपूर्ण शब्दांतून चातुर्याने परिणामकारक केले. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर वेदोक्त परंपरेतील सर्वच बाबीविषयींचा उल्कट आप्रह मांडतात आणि न्याय्य मानवी स्वातंत्र्याचा स्पष्ट निषेध नोंदवितात. ह्यासाठी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत ठायीठायी आपले प्रतिभासामर्थ्य पणाला लावले आहे. वर्णव्यवस्थेची गंगोत्रीच अशा वेदांची व वेद प्रमाण मानणाऱ्या शास्त्रांची थोरवी बुद्धीला भुरळ घालणाऱ्या, गुंगी आणणाऱ्या शब्दांत ज्ञानेश्वर सांगतात—

ऐं अहितापासौनि काढिती। हित देतनि वाढविती

नाही श्रुतिपरांति। माठली जगा ॥ (१४-४५९)

ऐसी वैदेक निष्ठा। जातेया सुभटा

तरि कें आहे अनिष्टा। भेटणे गा ॥ (१६-४५८)

जे कृत्याकृत्य व्यवस्था। अनुष्टावेया पार्था

शास्त्राचि एक सर्वथा। प्रमाण तुज ॥ (१७-२०)

तरि येयाचि शास्त्राचेनि। संप्रदाये पांगुरांनि

शास्त्रार्थ ह्या निकेनि। अनुष्टी हो ॥ (१८-१४७१)

आणि ज्या गीतेवर ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसवान भाष्य केले त्या गीतेचे मूळपीठ अर्थात आपली परंपरा ते सांगतात—

महणौनि वेदांची सुसेव्यता ।

ते हे मूर्ति जाणा गीता ॥ (१८-१४५६)

महणजे उक्त वैदिक परंपरेत ज्ञानेश्वर जणू प्रतिज्ञापूर्वक दाखल होतात महणजे वंशाहत्येचा कार्यक्रमात — मानवत्वाच्या विडंबनकारांत सामील होतात. कर्मबद्, पुनर्जन्म, सर्ग, ईश्वर, मोक्ष, शब्दप्रामाण्य, प्रारब्धाधीनता, विहितकर्मे या चक्रव्युहामुक तत्त्वज्ञानामुख जयजयकार महणूनच ज्ञानेश्वरीतही ठायीठायी दिसतो. वर्णव्यवस्थेचे हंगोपन प्राणपणे करू पाहणारे ज्ञानेश्वरांचे कर्मठ आणि सनातनी मत ज्ञानेश्वरीत सर्वप्र व्यक्त होते.

जे पुढुली पुढुली पार्था । हे सकळ लोकसंस्था

रक्षणीय गा सर्वथा । — महणौनिया ॥ (३-१६५)

मार्गाधारे वतवि । विश्व हे मोहरे लावावे

अल्लौकिका नोहावे । लोकांप्रति ॥ (३-१६६)

सांधी शूद्रगुही आधवी । जर्हे पक्वान्ने आधि वरवी

तिये द्विजे केवि सेवावी । दुबळा जर्हे ॥ (३-२१६)

स्वर्धर्म महणजे वेद-स्मृतीनी वर्णधर्मप्रमाणे सांगितलेली कर्मे. कर्मवादाचे तत्त्वज्ञान हाच मुलात वर्णव्यवस्थेचा अत्यंत हिकमती पाया आहे. ईश्वरवादाने व पूर्वसंचितवादाने ज्ञानेश्वरांना वर्णव्यवस्थेलाच भक्तम प्रतिष्ठा प्राप्त करून घायची आहे.

का लल्हाटिचे लिहिले । न मोडे काही केले

काळेगोरेपण धुतले । फिटों नेणे ॥ (१८-१०१)

आगा जेया जे विहित । ते ईश्वरावे मनोगत

महणौनी केलेया निघांत । परितोळू पावे ॥ (१८-९०७)

महणौनी स्वर्धर्म जो सांडिल । तेयाते काळू दंडील

चोरू महणौनु हरिल । सर्वस्व तेयावे ॥ (३-११२)

हा सर्वच आटापिटा वर्णव्यवस्थेच्या गाठी पक्वया करण्यासाठी आहे. अदृष्टाचा, काळाचा धाक देण्याची अत्यंत प्रभावी साधने महणून ज्ञानेश्वर सफाईने उपयोग करतात.

हा निजधर्म जै सांडे । कुकर्मी रती घडे

तै चि बंधु पडे । संसारिकु ॥ (३-८२)

महणजे निजधर्म - वर्णधर्म सोडिल्याने कुकर्मी रती घडते. अशा कुकर्मी लोकांच्या संदर्भात—

'खालांची व्यंकटी सांडो, तया सल्कर्मी रती वाढो' असे पसायदानात ज्ञानेश्वर सांगतात. सल्कर्मी रती वाढो महणजे वर्णव्यवस्थेप्रमाणे जी कर्मे वाढ्याला आलो त्यासंबंधी रती वाढो. वर्णव्यवस्थाकित समाजासाठी पसायदान आहे हे एकदा लक्षात घेतले महणजे 'विश्व स्वर्धर्मसूर्ये पाहो' या ओळीतील शेवाळ निघून जाते आणि पुढे 'वांछिल ते ते लाहो, प्राणिजात' ह्या वचनाचा वर्णाच्या मर्यादेत 'जो जे वांछिल' असा रोख स्पष्ट होतो. आणि पसायदानाचे पक्के वर्णव्यवस्थानिष्ठ रूप लक्षात येते.

म्हणजे ज्ञानेश्वराच्या व्यक्तित्वान वदाकृ परपरचा, वगव्यवस्थानं कृष्णरथा
आधिलकी आणि गुलामे श्रद्धापूर्वक पत्करलेली आहे. न्याय्य मानवी स्वातंत्र्याचा ठगम
मनातच झाला नाही ता त्याची शब्दांशी गाठ पडेल कशी? म्हणूनच समय वेदोक्त
परंपरेची, मानवत्वाचा उभर्द करणाऱ्या तत्त्वज्ञानाची तुतारी ज्ञानेश्वरांनी अचाट सामग्याने
फुळकली. माणुसकीची वी प्रेतयात्रा त्यांच्या आवडत्या परंपरेने पूर्वी अनेक शतके
चालविली होती तिचा बयजयकार करणाऱ्यांचे ते आपल्या प्रज्ञेच्या-प्रतिभेद्या बळावर
नेते ठरले, आणि अपरिहार्यपणे पुढील सर्वच संतांना या अत्यंत प्रभावशाली नेत्याच्या
आवाजातच आवाज मिळवावे लागले.

चोखामेळ्याला ज्ञानेश्वरांच्या मर्जीवाहेरचे बोलता येणे शक्यच नव्हते. चोख्याच्या
व्यक्तित्वाचा संहार ज्ञानेश्वरीने केला. सामाजिक छळामुळे निर्माण होणाऱ्या जाणिवांशी
चोख्याची गाठच त्यामुळे पडली नाही. चोख्याच्या व्यक्तित्वातील सामाजिक अंग मुके
झाले ते केवळ ज्ञानेश्वरांच्या दडपणामुळे. स्वतळा 'देवाच्या दारीचा कुत्रा' म्हणवणारा
चोखामेळा हा ज्ञानेश्वरांच्या प्रभावशाली लेखनाचे ठार आंधके अपल्य होय. असे पुढील
सर्वच संत ज्ञानेश्वरांच्या विचारव्यूहाची आंधकी मुलेच होत.

१. चोखा म्हणे देवा तुळ्याकडे काय

आमुचे ते होय पूर्वकर्म ॥ (७२, स. सं. गा.)

२. लिहिले संचिती ते न चुके कल्पांती

वाकगी का भ्रांति घरु जीवी ॥ (१६०, स. सं. गा.)

३. एकांति बैसोनि करी बुजगोष्टी

घरोनि हनुवटी बुझावित

नको वा मानू संसाराचा शीण

तुज एक खूण सांगतो मी

होणार ते होय न होणार ते न होय

सुख दुःख आहे कर्माधीन

देव म्हणे चोख्या नको घरु शीण

तुज माझी आण भक्तराया ॥ (४३, पु. स. सं. गा.)

४. का सया मानिसी दुःखाचे पर्वत

पुरवीन हेत सर्व तुळा

महाद्वारी सुख सुखाची जे राशी

ते नामयासी प्राप्त झाले

त्या सुखाचा अधिकारी तुज मी करीन

दृष्टी हे ठेवीन तुजवरी ॥ (४४, स. सं. गा.)

५. का सया ज्ञाक दूर दिगंतरी

राहीन पंढरी पशुयाती. . . (४८, पु. स. सं. गा.)

चोखामेळ्याच्या मनातील देव त्याला मोक्षमुखाची लालू दाखवतो. सांखिक छळाबदल कुरकूर करू नकोस असे त्याला मोठ्या प्रेमाने समग्रितो. चोखामेळ्याने पंढरीत पशुयाती गहण्याचाच निर्धार करावा यातून ज्ञानेश्वरांचे भाहात्म्यच सिद्ध होते. चोखामेळा हा ज्ञानेश्वरांच्या कर्तृत्वाचा साक्षात् बळी आहे. चोह असे बोलतो याला कारण परंपराभिमान, आणि चोखाही असेच बोलतो हे ज्ञानेश्वरांचे महिमान. नमदेव, एकनाथ, तुकाराम, रामदास इ. संत वर्णव्यवस्थेचा जिवाच्या आकांतने पुरस्कार करतातच. त्या व्यवस्थेचे (?) भजन करतातच. पण ज्या व्यवस्थेच्या वणवात चोखामेळा रक्कून खाक झाला त्या वणव्याचेही चोख्याने महिमानच गावे हा ज्ञानेश्वरांचा व त्यांच्या परंपरेचा केवळा भयंकर विजय होता. . . । वेदकाळापासून कुणीतरी याप्रकारे अधूनमधून विजयी होत होते आणि परिणामतः काळाच्या उन्हात अनेकांचे जन्म सोलून टांगले जात होते. अशा किंतीएक अनामिकांचे इथे कुठलेही अवशेष मिळत नाहीत.

संत एकनाथही वर्णव्यवस्थेचा मोठ्या पोटतिडीकीने पुरस्कार करतात. संचित, पूर्वकर्म आणि वेदप्रामाण्य असा पारंपरिक ढाव टाकून ते मानवी मूल्यांचा स्पष्ट धिक्कार करतात.

१. जैसी स्थिति आहे तेंशापरी गाठे

कौतुक तू पाहे संचितावे (११४२, स. सं. गा.)

२. मुख्य चारी वर्ण यांचा वै धर्म

न करिता अधर्म सहज लागे

जया जे जे धर्म तयां ते ते कर्म

न करिता अधर्म सहज लागे — (२८२७, स. सं. गा.)

३. आपुलाला धर्म नावरती लोक

अपीक धरणी पीक न होय — (५७७, स. सं. गा.)

नाथांचे हे सर्वच तर्कशास्त्र अजबच म्हटले पाहिजे. नाथांच्या विचार-जाणिवांना खेळविणाच्या या प्रकारच्याच तर्कशास्त्राचे पुरावे इतरही संतांच्या वाढमयात सहज मिळतात.

याच वेदोक्त परंपरेचा ढांगोरा तुकारामानीही पिटला.

१. आचारभृष्ट होती लोक कली

पुण्य क्षीण बळी जाले पाप — (५३८, स. सं. गा.)

२. वर्णधर्म कोणी न धरी विटाळ

घालीती गोंधळ एके ठाई — (५३८, स. सं. गा.)

३. चारी वर्ण अठरा याती

कवळ करिती एक पंक्ती — (३४६१, स. सं. गा.)

४. ऐसे कलियुगाच्या मुळे

झाले धर्माचे बाटोळे — (३४६२, स. सं. गा.)

वर्णधर्माप्रणाले जे वागत नाहीत ते आचारभृष्ट झाले, त्यांचा अथवात झाला असे तुकारामांचे महणारे आहे. 'बुडती हे जन न देखवे दोळा' असे हा अथवात पाहूनच तुकाराम म्हणतात आणि त्यांना ठावा असलेला वेदांचा अर्थ आढवाटे चुकलेल्यांना, वर्णधर्मांचे उल्लंघन करणाऱ्यांना सांगणे त्यांना आवश्यक वाटते. केवळ ऋषीप्रणीत वेदोत्त धर्मांचे अदर्श आचरण करून दाखवायला मी वैकुंठाहून आलो असा दावा ते करतात. आणि 'टेकले अनते तैसेचि राहावे' हा कर्मवादाचा, वर्णव्यवस्थेचा जाहीरनामा तेही सादर करतात. वर्णव्यवस्थेविरुद्ध वर्तन करणे म्हणजे अधमं, अर्थात पाप. अशा पापोकरंट्यांवर टीकेचे घनघोर आसूड तुकारामांनी ओढले आहेत.

रामदासांनीही निकराच्या शब्दांमध्ये वर्णव्यवस्थेच्या शब्दांचा नियेष केलेला आहे.

१. नीच शणी गुरुत्व पावला

तेथे आचारवि बुडाला

वेदशास्त्र अव्याहणाला, कोण पुसे ॥२९॥

२. ब्राह्मज्ञनाचा विचार, त्याचा ब्राह्मणासीच अधिकार

'वर्णनां ब्राह्मणो गुरुः', ऐसे हे वचन ॥३०॥

३. गुरुत्व आले नंचयाती, काही एक वाढली महंती

शूद्र आचार बुडवितो, ब्राह्मणांचा ॥३४॥

(दासबोध : दशक १४, स.७)

याप्रकारे समर्थ लेचैन झालेले आहेत. वर्ण-जातिसंकर होईल या घ्याने रामदासांच्या जिवाचे पाणी पाणी झाले आहे. भेदनिरास ही बाब समर्थांना विलक्षण दुर्ज देणारी बाब आहे. मराठीतील सर्वच संतांचे हे सामाईक दुखणे आहे.

झानेश्वरांपासून रामदासांपर्यंत सर्वच संतांचे बंड वर्णव्यवस्था मोळ पाहणाऱ्याविरुद्ध आहे. वैदिक परंपरेविरुद्ध जाणाऱ्यांवर त्यांनी मनसूत कोरडे ओढले. प्रगुहर टांका केली. वर्णव्यवस्था मोळ नये, जुनी बंधने तुॳ नयेत, जुने विषविळखे मैल होत्तल स्वातंत्र्य जन्माला येऊ नये म्हणून संतवाहमय प्रतिज्ञापूर्वक खार्डी पडलेले आहे. वर्णसंकर होऊ नये, वेदांनी ज्यांना बाळीत टाकले त्यांची ती मरणप्रायता समाप्त होऊ नये म्हणून जन्माला आलेले संतमाहित्य हे सर्वक्षम गुलामी शिकविणारे साहित्य आहे.

आमच्या भूमीला क्रांतीच्या स्वप्नादेहो स्वप्न कधी पडत नाही. सामाजिक क्रांतीच्या कल्पनेचे सगळे ठगमच वेदांपासून पार बेचिराख झालेले आहेत. एखाद्या विरोधी आणि नव्या स्फुरणाला हात्पुरते फसव्या मायेने कुरवाळून त्याचे पाय आणि जिवा कशा कापून काढाऱ्या हे येथील पारंपरिक शक्तीना छूपव चांगले पाठ आहे.

परलोकसंबद्धी कल्पनांनी बांधले गेलेले आणि वस्तुस्थितीची माझ न पटविणारे संतमाहित्य अत्यंत रोमेटिक आहे. हा रोमेटिमिझमही अत्यंत धामक, निरुपयोगी अत्यंत असह्य आहे. ज्यांचे त्यामुळे भले घडते त्यांचे तो उत्कृष्ट मनोरंजन करू शकतो. इश्वर, स्वर्ग, वैकुंठ, परलोक, कर्मविपाक अशा धुक्याने भरलेले अपरंपार प्रदेश निर्माण करणारे

संतसाहित्य हे ह्या अथवी काहीसाठी मनोरंजनवादी व संधिसाधुत्वात् गुरुकिल्ली टेण साहित्य आहे. मानवत्वावर होणाऱ्या अन्यायाशी जे झगदू पाहत होते त्यांच्याविरुद्ध संतांनी बंड उभारले. 'त्या बळ्या बंडवाल्यांत ज्ञानेश्वर पहिला' अहे. ज्ञानेश्वरी केवळ परंपरेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी, तिच्याविरुद्ध जाणाऱ्यांचे प्रयत्न तणून पाढण्यासाठे जन्माला आलेली आहे.

ऐतिहासिकतेची, काळाची दुबळी ढाल पुढे करून संतांच्या अकृत्यांचे व अने काळापासून चालत आलेल्या वंशासंहारात भागीदार होउन्न त्याचे समर्थन करणाऱ्या कर्तृत्वाच्या या कर्तृत्वाचे समर्थन करू पाहणाऱ्यांनी संतपूर्वकाळ्यात बळिवादाची, मानवे मूल्यांची, समाजवादाची घजा फडकविणारे चार्वाक होउन्न गेले, ही गोष्ट ध्यानात ठेवावे. ज्ञानेश्वरादी संतांना मर्यादा काळाच्या नाहीत तर परंपरेच्या आहेत. तेब्हा लंगळ्यांने कुबळ्यांनी समर्थन होत नसते. कुबळ्यांनी पांगळेपणा वेशीवर टांगला जात असतो.

काही प्रश्न—

'संत' शब्दाच्या व्याख्येत वर्णन्यवस्थेचे—भेदनीतीचे समर्थन करणे असते काय?

मानवत्वाचा प्रतिज्ञापूर्वक उपमट करणे हा संतत्वाच्या व्याख्येतील आदरणीय घटक असणे शक्य आहे काय?

की जो वर्णन्यवस्थेचा डांगोरा पिटतो तोच संत?

संतांना समतेचे वावडे कुठल्या तत्त्वानुसार असते?

संतांचे आणि माणुसकीचे घनघोर वाकडे असणे ह्या घटनेचे नाव काय?

वर्णधर्माविरुद्ध जाणाऱ्यांना शत्रू समजून त्यांच्यावर संतांनी बिवाच्या आकांताने हल्ले चढवावेत काय?

भ्रमाचा, नजरबंदीचा आविष्कार करतो त्यालाच संत म्हणायचे असते काय?

मानवी मूल्यांवर जो निकराने घाव घालतो त्यालाच संत म्हणायचे असते काय?

कलावंत कुणाला म्हणावे?

मानवत्वाचा, समतेचा धिक्कार करतो त्याला कलावंत म्हणावे काय?

प्रत्यक्षाप्रत्यक्ष मानवत्वावरील सच्ची निष्ठा ही कलावंताची बाजू प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे मानवत्वाची असते की त्याचे अपहरण करणाऱ्या कुठल्या दुसऱ्या शक्तीची?

गुलामांनी गुलाम राहावे, वरिष्ठांनी वरिष्ठ राहावे असे म्हणण्याऱ्या शब्दबाजांना कलावंत म्हणण्याच्या प्रथा कुणी पाडल्या?

कला-सौदर्यवाद्यांना लयपूर्ण रचनेतील मानवी मूल्यांचे हत्याकांड कलापूर्ण वाटते काय? त्यालाच काळ्यानंद म्हणायचे असते काय?

कलावंताची काही एक नीती असते हे साहित्यमीमांसक माऱ्य करू शकतात? काय? आणि अशा नीतीचे पालन भेदभावाचे निष्ठापूर्वक समर्थन करूनही संतसाहित्यात ज्ञाले आहे काय?

हे असे अनेक प्रश्न...

समाज आणि साहित्यसमीक्षा

भाग पाच

४४ : मुलाख्त : एक

मुलाख्तकार : प्र. श्री. नेस्लरकर

तसं पाहिलं तर डॉ. यशवंत मनोहर म्हणजे शांत पणतीमारखे तेवणारं व्यक्तिमत्व. प्रथम भेटीतच मला ते तसं जाणवलं. पण लेखन आणि वैचारिक क्षेत्रातील ते एक धगधगणार, पेटणार, पेटविगार, संतप्त आणि तत्त्वठग्र व्यक्तिमत्व. तळागाळातून (हे शब्दही आता फार बापरले गेलेत) वर येणारे, एवढेच नव्हे तर स्वतँची अस्मता न हरवणारे व ती ओळिकच उल्कट व प्रवाही करणारे—आपल्या साहित्यनिर्मितीतून —मग ते सर्जनक्षम असो अथवा वैचारिक, असे हे डॉ. यशवंत मनोहर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तत्त्वप्रणाली म्हणजेच एका युगप्रवर्तनाची व शोधित मानवाला युगदृष्टी देणारी क्रांतिकारी विचारज्ञाला हातात घेऊनच अनंत प्रश्न मानवासमोर निर्माण करणाऱ्या या चालू युगाशी संवाद साधताहेत. या मुलाख्तीतही ते असाच एक संवाद साधताहेत—मुलाख्तकाराबरोबर आणि आकंठच्या वाचकांबरोबरही !

प्र. — डॉ. मनोहर, मुलाख्त या प्रकाराकडे एकूण तुम्ही कसे पाहता?

मानवी जीवनाविषयी लिहावं, बोलावं, जिवाच्या आकांताने बोलावं, त्यातून अस्तित्वाचा तळफळाट साकार व्हावा. जखमा बोलत्या कराऱ्यात आपल्या. आपल्या जगण्याची नाना पातळ्यांवरील तगमग शब्दसंख्यांच्या हवाली करावी. यातून आपले साहित्य जन्माला येते. हे आपले साहित्य म्हणजे जगण्याच्या प्रश्नांनी घेतलेली आपली मुलाख्तच असते. भोवतीच्या जीवनाचे पेच आपल्यापुढे प्रश्न उभे करोत असतात आणि आपण स्पष्टीकरणे देतो. वेगवेगळ्या प्रकारची ही स्पष्टीकरणे असतात. त्यातील एका प्रकारची स्पष्टीकरणे कविता होतात, दुसऱ्या प्रकारची कथा होतात, तिसऱ्या प्रकारची कादंबरी होतात, चौथ्याची वैचारिक लेखन, समोक्षा लेखन वर्गी. माझ्या बाबतीत तरी हे खांच आहे. माझे वर्गातले शिकवणे किंवा सभा-समेलनातून भाषणे देणे या गोष्टी कोणत्या तरी अदृश्य प्रश्नांना उनरे देणे वा स्पष्टीकरणे देणे या स्वरूपाच्याच असतात. जेहा आयुष्य मुळे झाले तेकापासून मुलाख्तीला प्रारंभ झाला. ही मुलाख्त अधिकाधिक चांगली वावी, अर्थपूर्ण वावी, अर्थात आपल्या आयुष्याला उज्ज्वलतेकडे नेणारी अमावी यासाठी मी स्वतः शक्य ते प्रयत्न करतो. आपले आयुष्य एका युगाशी बोलत

असते, किमान तीन-चार पिळशांच्या गुंतागुंतीच्या स्वभावाशी संबल असते, आपा उर्भे असतो त्या युगात दृश्यादृश्यरूपात मागली अनेक युगे वावरत असतात, आपले अयुष्य आपल्या युगाशी बोलण्याच्या निमित्ताने मानवी जीवनाच्या संहालचालीशी बेलत असते, या संवादा-विसंवादातून जन्म घेगारे आपले साहित्य हं संपूर्ण युगाने, इंपूर्ण जीवनाने किंवद्दुना आपल्या अवतीभवती जगणाऱ्या सगळ्या पिळशांच्या गुंतांत्रीने घेतलेली एक मुलाखतच असते.

प्र. — तुमच्या आजवरच्या जीवनाबद्दल काही सांगाल काढा. यशावत मनोहर?

आता सतेचाळीसाबे वर्ष सुरु आहे मला, या आयुष्यातल प्रत्येक क्षण नड्या घडपडीने भरलेला आहे. घोवतीच्या जीवनाचे वाचन, आवडीचा साहित्याचे वाचन आणि मनावर उमटणाऱ्या शब्दाचे आणि अशब्दाचे वाचन असे सरखे वाचन सुरु आहे. चितन-मनन आणि लेखन सुरु आहे. सतेचाळीस वर्षांमध्यली प्रारंभीची अनेक वर्षे आपल्या समाजरचनेने खालली. याचा अर्थ, जन्माला १९४३ साली आलो तरी जगण्याला फार ठिशिरा सुरुवात झाली. ही सुरवात आधीच करणाऱ्या समाजाचनेत जन्माला भालो असतो तर वाया गेलेल्या वर्षांच्या नावाने हळहळावे लागले नसो. अंधाच्या बोळीतले चालणे खूप पूर्वीच संपले असते, किंवा अंधारी बोळीच वाढाला आली नसती. आणि आज जेवढ्या उजेडात उभा आहे त्याहून अधिक मोठ्या उजेडात उभा असलो असतो. घोवतीच्या समाजरचनेचा जुगार केव्हाच लक्षात आला असता. त्यातील हजारो वर्षांची पराक्रमी पशुता केव्हाच घ्यानात आली असती आणि नेमका कुठे प्रहार करावा तेही फार पूर्वीच लक्षात आले असते. प्रहार करायची शक्तीही केव्हाच आली असती. पण खूप मोठे जंगल, खूप मोठी दलदल, खूप चकवे आणि खाचखलगे पार करण्यातच उदंड वेळ गेला. आयुष्याच्या मेनरोडवर येण्यातच मोठा काळ गेला. खेळ्याने हातापायात व त्याहून मनात टाकलेल्या बेळशांनी बराच काळ खालला. काही सुचूच दिले नाही. जेव्हापासून सुचायला लागले तेव्हापासून मात्र सुचणे थांबू दिले नाही. आता खूपच सुचत राहावे यासाठी घडपडतो आहे. कविता, समीक्षा, वैचारिक लेखन आणि प्रवासवर्णनपर लेखन असे माझे सर्वच लेखन हा या घडपडीचा घाग आहे. या सर्वच लेखनातून मी जीवनाने पुढे केलेल्या प्रश्नांच्या अनुयंगाने नाना पातळ्यांवरून मुलाखतच देतो आहे. आपण माझी मुलाखत घेत आहात याला कारण मी जीवनातील प्रश्नांना माझ्या लेखनातून मुलाखत देतो आहे हे आहे, पण तुम्ही मला बन्याच गोष्टी माझ्यासंबंधी विचारीत आहात. साहित्यनिर्मिती ही खूपच अवघड बाब आहे. पण स्वतंसंबंधी सांगणे ही त्याहूनही अवघड बाब आहे.

प्र. — घडले त्यासंबंधी समाधानी आहात का, मनोहर?

नाही. खरं सांगू नेरुकर, मी जगात सर्वांत जास्त नाराज फक्त माझ्यावर आहे. सर्वांत जास्त असमाधानी केवळ माझ्यासंबंधी आहे. मी आजवर सुर्वांत जास्त रागावलो असेन ते केवळ माझ्यावर. सगळ्यात जास्त घारेवर मी स्वतळाच घरले आहे. जीव-

सोसाट्याव वारा धावत राहावा तसा मी धावतो आहे. या दुखानेच जीव जळतो आहे. वाटते असे मानसिक जगणे आपल्या वाट्याला का यावे? पण कधी वाटते, आपण ही दास्तूण शिशा भोगतो आहोत कारण आपण माणसासारखेच जगू इच्छितो आहोत. या माणुस असू इच्छाप्याच्या यातना आहेत. आपल्या उराला बिलगलेले हे मानव्याचे ओळे आहे. हे ओळे टाकून देता येणे म्हणजे मृत्यू. हे ओळे वागवीत राहणे म्हणजे मरण बरे वाटावे असा यातनायोग. या यातनायोगाला अभिवादन यासाठी की त्याने मला निवडले आहे, प्रेम करण्यासाठी! या प्रेमात जळणे-उजळणे या बाबी दोन नसतात.

प्र.—कवितेचे आणि तुमचे नाते नंमके कोणते असू शकेल? म्हणजेच कविता आणि तुमची कविता याबाबत काही बोलाल का?

कविता ही माझ्यासाठी या यातनेचीच अभिव्यक्ती आहे. 'उत्थानगुंफा', 'डॉ. आंबेडकर: एक चितनकाळ्य', 'मूर्तिभंजन' या तीन काव्यसंप्रहांमध्ये माझी कविता प्रकाशित झाली आहे. एखादा संप्रह होईल एवढी आणखी माझी कविता अप्रकाशित आहे. मराठी कवितेच्या बाण्याला माझ्याइतके विशुद्ध नास्तिक मन मी वजा जाता अजूनही आले नाही, असे मला वाटते. केशवमुतांपूर्वीच्या मराठी कवितेबदल बोलायलाई नको. पण केशवमुतांपासून मुक्तिबोध, करंदीकर, मर्देकर या सर्वच प्रमुख मराठी कवीच्या व्यक्तित्वांना या ना त्या पातळीवरच्या आध्यात्मिक जाणिवेच्या मर्यादा पडलेल्या आहेत. हा मर्यादांचा मुद्दा महत्वाचा यासाठी की या देशातील शोषणव्यवस्थेने शोषणाचे तत्त्वज्ञान वा हत्यार म्हणून अध्यात्माचा उपयोग केला आहे. शिवाय तात्त्विक पातळीवर कोणत्याही पातळीवरचे शोषण संपुष्टात आणणे ही बाब अध्यात्माच्या जन्मप्रक्रियेत आणि प्रकृतीत बसत नाही. हे कवी जाणता-अजाणता या मानसिकतेच्या आहारी जातात. हा एकप्रकारचा होमसिकनेस आहे. आपल्या सामाजिक वर्गाबाहेरील मानवतेच्या हाकेला ओ देऊ बाहेर पडता येत नाही. हे वर्गस्नेहात रेगाळणे असते. 'कन्या सासुराशी जाये, मागे परतोनी पाहे...' तसे हे आहे. त्या तत्त्वज्ञानाने मी पार राख झालेल्या लोकांमधला मनुष्य आहे. त्यामुळे ज्याने या देशातल्या माणुसकीला देशोषडीला लावले त्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानासंबंधी माझ्या मनात अपार तिरस्काराशिवाय, अपार संतापाशिवाय दुसरे काहीही असणे अगदी अशक्य आहे. माझी कविता या अशा मनाची कविता आहे. अशी मने मराठी कवितेत किती आहेत? 'उत्थानगुंफे'तील कविता म्हणजे विद्रोहाची परम-अभिव्यक्ती होय, असा विद्रोह मराठीच काय पण भारतीय साहित्यातही अभिव्यक्त झाला नाही असे प्रा. रा. ग. जाघवांसारखे, प्रा. सु. श्री. पांढरीपांडे यांच्यासारखे आणि डॉ. जनार्दन वाघमारे यांच्यासारखे टीकाकार यासंदर्भातच म्हणत असावेत, किंवा हे वैशिष्ट्य माझ्या मनाच्या नास्तिकतेमुळे निर्माण झाले आहे असे त्याना म्हणायचे असावे. 'प्रॉफेट ऑफ दि रिव्होल्ट' असे डॉ. वाघमारे

यांनी एका टिकाणी आगाच मंदर्भाति मटल्याचे आठवते.

‘डॉ. बाबासाहेब भांबेडकर : एक चितनकाव्य’ हे मराठी कविमध्यले बाबासाहेब आंबेडकरांधरील पहिलोंदा प्रकाशित झालेले एवढे मोठे काव्य हे काव्य वाचून आंबेडकरवादी साहित्याचे एक साक्षेपी टीकाकार डॉ. भालचंद फडके यांनी मी ‘आंबेडकर महाकाव्य’ तिहावे असे सुचविले. अर्थात असे काही माझा हातून झाले ता माझ्या आयुष्यातील ती कळसासारखी घटना असेल. माझे असमाधने पन त्या दिशेने कोणालाही न दिसत्या वटांनी धावायला लागले आहे हे खरेच. या नैमित्ताने आणखी एक आग माझ्या मनाला लावल्याबद्दल मी डॉ. फडकयांचा मनापासून आभारी आहे.

‘मूर्तिभंजन’मध्ये वेगळ्या संदर्भातील हृदयभंजनाची चित्राल्ली आली आहे. मराठीतील विफल प्रेमाच्या काव्यपरंपरेत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ताणनी उटून दिसावी अशी ही कविता आहे. माझ्या मनाचे आणखीही कितीतरी पदर मूर्तिभंजनमध्ये व्यक्त झाले आहेत. ‘ठत्यानगुंफा’ आणि ‘मूर्तिभंजन’ या संप्रहामधील शाळे अभंग इतर अभंगकारांपेक्षा कसे वेगळे ठरतात तेही पाहिले गेले पाहिजे.

प्र. — डॉ. मनोहर, मराठी साहित्यातील समीक्षेचा आपण कसाव व कोणता विचार करता?

सैद्धांतिक समीक्षेकडे माझा अधिक ओढा आहे. ‘दलित साहित्य : सिद्धान्त आणि स्वरूप’ आणि ‘दलित साहित्य चितन’ या पुस्तकांमधून माझी सैद्धांतिक भूमिका साकार झालेली आहे. प्रयोजनविचार हा साहित्यसमीक्षेतील मध्यवर्ती विचार आहे. कोणताही लेखक भूमिकाविरहित नसतो. भूमिका महाऱज लेखकाने व्यक्तिमत्त्व त्याची जीवनदृष्टी. त्याची मुख्यदृश्ये या जीवनदृष्टीशी निगडीत असतात. ही जीवनदृष्टीच लेखकाच्या साहित्यकृतीतील आतला आवाज निश्चित करते. याचा अर्थ लेखकाची भूमिका साहित्यव्यवहारामध्ये मध्यवर्ती भूमिका करीत असते. त्यामुळे समीक्षाव्यवहारात जीवनमूल्याचा विचार केल्याही टाळता येत नसतो. भूमिकेचा ललित आविष्कार हेच साहित्याचे प्रयोजन असते. समीक्षाव्यवहाराचे कलावादी व जीवनवादी असे विभाजन करता येत नाही. लौकिकतावादी व अलौकिकतावादी असे वर्ग करता येत नाहीत. समीक्षेतील सर्व वर्ग भूमिकावाटीच असतात. कोणत्या तरी जीवनमूल्याचे दृश्यादृश्य घ्यज प्रत्येक नेहुकाच्या खांद्यावर असतातच हे घ्यज प्रत्येक समीक्षकाच्याही खांद्यावर असतात. असे असल्यामुळेच नीतिनारंहत आणि नीतिक असे वर्ग ललित लेखकांमध्ये वा समीक्षकांमध्ये पाडता येत नाहीत. सर्वच जीवनवादी असतात. सर्व लौकिकतावादी असतात. या लौकिकतावादाच्या पोटात थिसीस आणि ऑटिपिसीस ही द्विभुवात्मकता असते. या विविक्षित समाजवरचनेत आपण नाशवले जाती मरणून बदल नागणारे आणि या विविक्षित समाजवरचनेत आपला तळीराम गार होण्याची शक्यता असाहे मरणून बदल नाकारणारे हे टोनी भूव मुजासून नपात ललित लेखकात आणि म्हणीका लेश्वरात वावरत असतात. मरणून हा सर्वच व्याप्त होत्याव्यवहार क्षेत्रांमध्ये मृत्युंचा

टाळता येत नाही, कारण भूमिका टाळता येत नाही. त्यामुळे सीदर्घनिर्णय हा मूल्यनिर्णयच प्राधान्याने असतो असे माझे मत आहे. 'बाळ सीताराम मढेकर' या अकादेमीने प्रकाशित केलेल्या माझ्या पुस्तकात माझ्या या भूमिकेचा उपयोजित आविष्कार झालेला आहे. माझे 'निबंधकार ऑबेडकर' हे डॉ. ऑबेडकरांच्या मराठी लेखनाचा वैचारिक निबंध म्हणून विचार करणारे मराठीतले पहिले पुस्तक आहे.

प्र. — तुम्ही एक प्रवासवर्णनही लिहिले आहे. . . प्रवासवर्णन हा एक आत्मभूत व सर्जनात्मक लेखनप्रकार आहे असे तुम्ही मानता का?

'स्मरणांची कारंजी' हे माझे प्रवासवर्णन एखाद्या काळ्यपूर्ण काढबगीच्या वाचनाचा प्रत्यय देते. विश्राम बेडेकरांच्या 'सिलिसवर्गांची पत्रे' या प्रवासवर्णनापेक्षा 'स्मरणांची कारंजी' कितीतरी ठंचीला पोचली आहेत. पत्रं त्यातही आहेत, पत्रं यातही आहेत. पण स्मरणांची कारंजी अधिक उत्कट, अधिक मोहक होतात. आपल्या युगाच्या भाषेतून बोलत ती युगाच्या चालत्या-थावत्या मनाची संदर्भे टिपतात. कुणी या दोन प्रवासवर्णनांची तुलना करावी म्हणजे स्मरणांच्या कारंजीचे या वाइभाग्यप्रकारातील महत्व त्यांना कळून येईल.

प्र. — डॉ. मनोहर, वैचारिक लेखनातही आपण रमता. . . त्याबदल काही सांगाल का?

मला वैचारिक लेखन करायला आवडते, विचार भी टाळूच शकत नाही. विचार करता येणे हे तर मनुष्य म्हणून माझ्या जगण्याचे प्रयोजन मी मानतो. 'प्रबोधनविचार' हा माझ्या वैचारिक निबंधांचा संग्रह परवाच प्रकाशित झाला. निरीश्वरवाद हा पाया आणि समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय हा इमला असे स्वरूप भारतीय समाजाला प्राप्त क्षाचे. भारतीय समाजापुढला मागल्या हजारो वर्षांमधील मध्यवर्ती प्रश्न नैतिक मूल्यांचे आध्यात्मिक अधिष्ठान बदलणे हाच आहे. हे अधिष्ठानचे भारतीय नैतिकतेला माणुसकीपासून वंचित ठेवीत आहे. पाच हजार वर्षे या अधिष्ठानाने थेथील माणसांच्या व्यवहारात माणुसकी जन्माला येऊ दिली नाही. देशालाही माणुसकीपासून वंचित ठेवले. माणुसकी जन्माला घालण्यात हे अधिष्ठान अनुरीण ठरले आहे. आता निरीश्वरवादाच्या अधिष्ठानावर स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यांची इमारत उभारण्याची वेळ आलेली आहे. पुढची दोनशे वर्षे मिळाली तर हे अधिष्ठान या देशात माणुसकीचा उज्ज्वल सुगंध फुलवू शकेल यात शंका नाही. अध्यात्म हे अधिष्ठान असले तर समताटी नैतिक मूल्यांना वेगळा आशय प्राप्त होतो. निरीश्वरवाद हे अधिष्ठान असले तर त्याच नैतिक मूल्यांना वेगळे अर्थ प्राप्त होतात. दैनंदिन जीवनात भारतीय समाज रूढीचा आणि परंपरांचा उतका अंदर्भक्त आहे की संस्कृतिदृष्ट्या आणि क्रांतिदृष्ट्या हा समाज पूर्णतः अशिक्षित आहे असेच कोणालाही याटावे. हा अशिक्षितपणा संघ व शिवसेना यांच्यामुळे आज विशेषच तीव्र, कडवा, आंधळा आणि अमानुप होतो आहे. हा अशिक्षितपणा

प्रतिक्रांतिवादी आहे. त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न केला व तो पिसाळतो. हे अशिक्षितपणा व त्याने पूजनीय मानलेला पाया या गोष्टी आफ्या समाजक्रांतीच्या मार्गातील मुख्य संकटे होते. ही संकटे नष्ट केल्याशिवाय प्रबोधनाचीहा क्रांतीची सुरवात इथे कोणालाही करता येणे शक्य नाही असे मध्यवर्ती सूत्र माझा 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धधम' याही ग्रंथातून मी मांडले आहे.

प्र. — तुम्ही विद्यापीठात साहित्याचे शिक्षक आहात. आणि आता तर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून फार मोठे जबाबदारी पेलता आहात. . . तर. . .

विद्यापीठीय पातळीवरील माझ्या अध्यापनातून क्रांतिसूत्रेच पुतत असतात आणि आता महाराष्ट्र शासनाने माझ्यावर फार मोठी ऐतिहासिक जबाबदारी टाकलेली आहे. माझ्या जीवनभूमिकेला व्यापक संधिक्षेत्र प्राप्त करून दिलेले आहे. मला खात्री आहे 'इतिहास मुझे सही साखित करेगा.' मी यशस्वी होईन. महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळाला नवे अस्तित्व, नवे नैतिक अधिष्ठान प्राप्त होईल यात मला तरी शंका वाटत नाही.

प्र. — डॉ. मनोहर, तुमचे बालपण, ज्या कुटुंबात तुम्ही जमाला आलात त्या कुटुंबाबदल तुम्हाला काही सांगावेसे वाटते?

नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातील येरला या अल्पत छोट्या खेड्यात माझा जन्म झाला. ११४३ मध्यल्या मार्चच्या सव्वोस तारखेला. विश्राम मनोहर हे माझे आजोबा. ते रेल्वेत घौकीदार होते. त्यांच्यामागची माहिती आज मला नाही. या आजोबांना राजाराम, माधव, महादेव आणि चिंधाराई ही चार मुले होती. माझे वडील राजाराम हे सर्वात मोठे. वडील प्रारंभी काही काळ रेल्वेत गँगमन होते. नंतर त्यांनी आयुष्यभर शेतीच केली. प्रारंभीच्या काळात त्यांनी तमासगिरीही केली. ते ढोलकीवादक म्हणून प्रसिद्ध होते. पाच-पाच सहा-सहा महिने ते तमाशासाठी मुलुखगिरी करीत. गावातील घराशेजारील ढोमाजी तायडे यांच्या मैनावाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला होता. माझ्या आईवडिलांना सात अपल्ये झाली. त्यात दुसऱ्या क्रमांकाची मुलगी होती. ती लहानपणीच मरण पावली. आता आम्ही सहा भाऊ आहोत. मी माझ्या बहिणीला पाहिले नाही. आमच्या भावांमध्ये मी सर्वात लहान. शंकरराव, संतोषराव, सदाशिव, रामाजी, केशवराव आणि मी. आज आईवडील हयात नाहीत. काका-आत्याही हयात नाहीत. आम्ही सहा भाऊ आहोत.

घरी माझ्या लहानपणी खूप गरिबी होती. जास्तीत जास्त मागे आठवत गेलो तर दारिद्र्याने होरपळणाऱ्या माझ्या वयाच्या पाचव्या-सहाव्या वर्षापर्यंत मागे जाता येते. दुसऱ्या महायुद्धात दुनिया जळत होती. महागाई पेटली होती आणि धान्य मिळत नसे. झाडाचा पाला लोकांनी खाल्ला आणि स्वतळा जगवले. लोकांनी देप खाल्ली. वावरोवारी भुईमुगाच्या शेंगा उकरीत लोक फिरत असत. बिबे शोषण फिरत असत.

अबाळाचा भावा उकडून साजा ढकलत असत, माझ्या माठ्या सव भावानाही ह सध्ये करावे लागले. मोही विचे व भुईमुगाच्या शेंगा शोधत फिरलो आहे. आम्हाला मोठे कोहळे उकडून खावे लागले. नुस्तेच, भाकर मिळतच नव्हती. नुस्तेच मोह भाजून खाल्ले. नुस्तीच तुरीवं डाळ उकडून खावी लागली. या डाळीला भरडा म्हणत, मोहाच्या पानोळ्या, मोहचा घाटा हे सर्व आम्ही खाल्ले. स्वतऱ्या जगवले. आठ-आठ कोस आम्ही रेशन दुकानातून मिळपाच्या लाल ज्वारीसाठी बणवणलो आहोत. तीही फार थोडी मिळत असे. लहानपणी नदीत पोहणे, जांब नदी आमच्या गावात आहे. तिच्यात आणि शेजारच्या नाल्यात खेकरे, मासे धरणे, ते तिकडच्या तिकडेसुद्धा किंवा घरी आणूनही भाजून खाणे असेही खूपदा घडले आहे. आंबराईतून दिवस दिवस आंबे खात फिरावे लागले आहे.

या आधीचे थोडेसेच आठवते. नदीच्या पैलतीरावर आंब्याच्या झाडाखाली आईबडील कौले करीत असत. सकाळपासून त्यांना जावे लागे. मी दोन-तीन वर्षांचा असणार, कौले उन्हाळ्यात केली जातात. झोपेतून जाग आल्यानंतर आई दिसली नाही की मी अनवाणी पायाने तापलेल्या धुळीतून, नदीतील पाण्यातून आणि गरम वाळूतून रडत रडत पैलतीरावर जात असे. त्याआधी किंवा या काळात त्या आंब्याच्या झाडाला माझा पाळणा असे. मी रडलो की झोका द्यावा आणि काम करावे असे आईचे चालत असे.

प्र. — तुमचे प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षण. . . त्या काळातील तुमचे जगणे किंवा जीवनातील चढउतार?

माझे प्राथमिक शिक्षण येरल्यातच झाले, घराला लागूनच शाळा होती. पाचवी ते आठवीपर्यंत काटोलच्या सरकारी शाळेत आणि नववी, दहावी व अक्तरावी म्हणजे मंट्रिकपर्यंत काटोलच्याच बनारसीदास रुद्या हायस्कूलमध्ये, कॉलेजचे बी. ए. ऑनर्सपर्यंतचे शिक्षण औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात झाले. ऑनर्स मराठीत केले. मराठीतच एम. ए. मराठवाडा विद्यापीठातून केले. मंट्रिक ६१ साली, बी. ए. ६५ साली झालो. केशवसुत आणि मढेकर यांच्या काव्याची तुलना करणारा प्रबंध लिहून १९८४ साली नागपूर विद्यापीठातून मी पीएच. डी. ही पदवी मिळविली.

प्रारंभी शाळेत जाण्याचा विलक्षण धसका मी घेतला होता. त्या काळी अनंतप्रकारे मी शाळेत जाणे टाळत असे. चौधीपासून जीव रमायला लागला, घरी कोणीच शिकले नव्हते. माझ्यापेक्षा मोठ्या असलेल्या केशवला गरिबीमुळे शाळा सोडावी लागली. मला पुढे शिकायला मिळाले ते केवळ मी लहान होतो म्हणून. अन्यथा मलाही गुरे वळायला वा शेतीत राबायला शाळेतून काढले गेले असते.

हे चौधीपर्यंतचे शिक्षणही अर्थात खूपच दारिद्र्यात झाले. पहिली ते तिसरीपर्यंत शर्ट नसल्याने वडिलांचे जुने जाकीट घालून मी शाळेला जात असे. मलिशा किंवा मांजरपाट कापडाचे चोलने घालावे लागत. ते काटोलच्या मंगळवारच्या आठवडी बाजारातून तयार शिवलेलेच आणले जात असत. त्यांना खिसे नसत. हे चोलने

गुडधाच्या खालपर्यंत जात. कळायला लागले तेव्हा हे नको वाटे कपड्यासाठी हर घरला तर ढोराकडे जा असा पर्याय असे. त्यामुळे मुकाटपणे शाळे जावे लागे.

काटोलला पाचवीपासून आठवीपर्यंत पायीच जात असे. सह मैल अंतर होते. पायात चपला नसत. मंट्रिकला असताना प्रथम चप्पल घेतली. पहिले फोटो मंट्रिकच्या परीक्षेच्या फॉर्मसाठी लागत होता म्हणून काढला. तर चार वर्षे काटोल्बा रस्ता तुडवला. छत्री नाही. पावसाळा, ठनाळा, हिवाळा. हिवाळ्यात पाय गोदून जात. निधिर होत थंडीने. सकाळी साडेआठला निधायचे ते सायंकाळी साडेसहापर्यंत घरी येण्याचे. या काळ्यात शाळेत डबा कधी नेला नाही. कारण डब्यात नेण्यासारखे काही नसयचेच. टिफोनही नव्हता. बडिलांच्या जुन्या धोतराच्या फडक्यात म्हणजे पालवात गाकर-चून बांधून नेण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पण माझी गरिबीही अहंकारी होती. ज्ञोणाच्या नजरेस पढायचे टाळत होती. मला आत जाळत होती. दहावी आणि अकरावेची दोन वर्षे मी काटोलंच्या बुधवार पेठ येथे महिना दोन रुपयांची खोली करून राहिलो. चुलीवर स्वयंपाक केला. सकाळी हातावरच्या दोन भाकरी, चून किंवा आलूची भाजी केली की हा स्वयंपाक दोन्ही सांजांना पुरवावा लागे.

औरंगाबादेच्या भिलिंद कॉलेजमध्ये शिकत असतानाही मी केवळ स्कॉलरशिपमध्ये भागावे म्हणून खोली करून राहिलो. हाताने स्वयंपाक केला. वी. ए. ऑनर्सच्या व एम. एच्या वेळी मात्र मोरेमामांकडे साधेच पण घरच्यासारखे जेवलो.

येरल्यात जातीचे चटके बसले. जातीवरून हजारदा शिव्या ऐकल्या. ओजळीने पाणी प्यालो. काकड आरती नेत असे कार्तिक महिन्यात पाटलाच्या बांड्यातील विट्ठल मंदिरात, प्राथमिक शाळेत शिकत असताना. त्यावेळी आमच्या कपात नोकर वरून टूट टाकीत असे. एका बाजूने दारिद्र्याने जाळले. दुसऱ्या बाजूने जातीने छाळले. राग यायचा. पण करणार काय? आत मन भात्र फाटले. आत दुखावलेली शक्ती संभीची वाट पाहत राहिली. शक्य झाले तेव्हापासून हातात आसूड घेतला. त्यावेळी मन फाडले त्या गोष्टीना फाडत आलो.

प्र. — तुमचे पहिलेवहिले लेखन वयाच्या कोणत्या उप्यावर तुम्ही सुरु केले, डॉ. मनोहर? लेखनासाठी तुम्हाला प्रेरणा कुटून मिळाली? त्या काळातल्या लेखनाबद्दल काही सांगाल का?

आठवी-नववीत असताना प्रथम बाबासाहेबांवर गीते लिहिली. घरात तसे वातावरण पूर्वीपासून होते. १९५६ पूर्वीच्या काळात भाऊ सदाशिवरावच व केशवराव शाहिरी करीत. त्या भागात ते त्यावेळी प्रथ्यात शाहीर होते. दुसरे असे की घरात भजनेही होत. भाऊ व वडील गावोगावी भजनालाही जात. मीही भजनात जात असे. भजने म्हणत असे. ५६ नंतर हे थांबले आणि बाबासाहेबांच्या चळवळीसंबंधी आम्ली गाणी गाऊ लागलो. त्यात नागोराव कव्याल, गोविंद महशीलकर, राजानंद गडध्यायले इत्यादी गीतकारांची गाणी असत. मी हामोनियम बाजवीत असे. एक भाऊ तबल्ना बाजवी. एक

पाठ गायन बोत असे. आम्ही त्यावेळी गावोगावी कार्यक्रम करत असू. कधी दुव्यमचे कार्यक्रम म्हणून जुगलबंदी होत असे. खूप रंगत कार्यक्रम, हे सर्व मातवी ते दहावीमध्ये शिकत असतास झाले. यावेळी आपणही आपली गाणी लिहावी आणि गावी असे त्या कार्यक्रमांच्या द्वितील मनाला वाटले आणि मी तशी गाणी लिहिली. ती गाणीही आम्ही कार्यक्रमांमधून गायिली. दहावीत असताना अविनाश वरोकर याच्या काही प्रेमकविता वाचल्या आणि असेही लिहायचे असते हे कल्ले. आणि मी काही प्रेमकविता त्यावेळी लिहिल्या. औंगाबादेला शिकायला गेलो आणि त्यावेळची ती सर्व कागदपत्र गावाला राहिली. इकडे तिकडे झाली. रात्र रात्र चित्रे काढली. तोही छंट काटोलातच राहिला. त्याला पुढे नेता आले नाही. कविता मात्र पुढे येत राहिली.

प्र. — डॉ. मनोहर, प्रस्थापित भारतीय समाजरचनेतील विसंगती व विद्रूप तुमच्या जाणिवेत केवापासून येऊ लागले? तुमच्या संवेदनशील जाणिवांना संवेतन व सक्रिय करणारी व आतून अस्वस्य करणारी वास्तवता नेमकी कोणती आहे असे तुम्हाला वाटते? ती तुम्ही कितपत स्वीकारता व कितपत नाकारता?

भारतीय समाजरचनेतील विद्रूपांनी लहानपणापासूनच नेणिवेत घरे बांधली. परंपरेने माझ्या आधीच्या पिल्हांना आणि मलाही नेणीव वजा करूनच जगायची सत्ती केली होती. जाणिवेत काय येऊ घायचे हेसुद्धा परंपरेच्या कायद्याने ठरवून दिले होते. त्यामुळे जाणीवसुद्धा निष्पर्णच असे. ती पडिक जमिनीसारखी असे. ती एक सर्जनविन्मुखता असे. आठवी-नववीत लिहिलेल्या गीतांमधून त्या नेणिवेतील काही भाग आला. पुढे महाविद्यालयात लिहिलेल्या कवितांमधून त्यातील काही भाग अधिक तोवृपणे आला. प्राध्यापक झालो ६७ साली आणि निराळ्या दृष्टीने वाचन, मनन करू लागलो. त्यातून या विद्रूपांची गंगोत्री लक्षात यायला लागली. मुळावर घाव पालण्यासाठी मी मुळाकडे घावू लागलो. मुळांचा शोध घेऊ लागलो. तसे वैचारिक लेखन ६८ पासूनच अधूनमधून करीत होतो. पण अलीकडूच्या काही वर्षांमध्ये मात्र खास झेरे गवसले असा विश्वास वाटतो आहे. मी निरीश्वरवादी मनुष्य आहे. नास्तिक. विचार फक्त नास्तिक करू शकतात. आध्यात्मिकांचे भाग्य असे की त्यांना विचार करायची गरजच नसते. त्यांचा विचार ग्रंथांमध्ये तद्यार आहे. त्यांना विचार बदलायची गरजच नसते. कारण बाहेरची व आतली समाजरचना बदलायची गरज त्यांना नसते. म्हणून हे लोक विचारमुक्त असतात. त्यांना मिळते त्या मुक्तीचा हाच अर्थ असतो. ते जन्मापासून विचाराला पारखे झालेले याअर्थी मुक्तच असतात. विचार आपल्याला करावा लागतो. आजची सामाजिक वास्तवता मोठी विलक्षण आहे. एकोणिसाऱ्या शतकात प्रबोधन सुरु झाले त्यावेळीही प्रतिगामी आजच्याइतके अनिवार्य नव्हते. फुले, आगरकर वजा केले तर आपल्या समाजाचे धूवीकरण असे त्या काळात झालेच नाही. त्याचे स्वरूप कोतें राहिले. कौटुंबिक राहिले. मंघ, शिवसेना अशा धर्मांध शक्ती आज अधिक तीव्र झाल्या आहेत. शतक-सव्याशतक झाले तेही प्रबोधन त्यांना महाराष्ट्राच्या आठवणीतून पुसून टाकायचे

आहे. हजारो वर्षे गुलाम राहिलेला मनुष्य आज क्रांतीच्या वाटा चालू लागला. समाजाचे घूवीकरण होण्याची घडी जवळ घडभडत आली आहे. यावेळी शक्तीविरोधी शक्ती प्रथमच इतक्या भयभीत झाल्या आहेत. कारण नंग्यांच्या बाजूने बोलाऱ्यांना त्या भीत नव्हत्या. आता नंगेच फौज झाले आहेत. क्रांती शिल्पित करू पाहत आत. ही घडी क्रांती टळण्याची नसते. स्थितिशीलता भयभीत झाली आहे ती या कारणाने. ददल मागणारांवर अत्याचार होतात. आर. एस. एस.चे लोक शिवसेनेत आहेत. शिवसेनेचेहो संघात आहेत. असे हे कौटुंबिक नाते आहे. खेड्यापाहणाऱ्यानुन प्रतिगामित्व आज पहिल्यांदा इतके आक्रमक झाले आहे. जातिरचना कोसळू लागल्याचे दुख चढाईखोर झाले आहे. हजारो वर्षे ज्यांना काही मिळाले नाही त्यांना आरक्षणामुळे थोडे काही मिळत आहे. ढाचा कोसळू लागला आहे. त्यामुळे आरक्षण नाकारण्यासाठी किती युक्त्या केल्या जात आहेत! मुस्लिमांचा द्वेष करण्यासाठी बौद्धांना बांधव म्हणायचे. आणि बौद्धांवर अत्याचार करायचे. हिंदूराष्ट्राचा नारा लावायचा. बौद्ध स्वतत्त्वा हिंदू म्हणवून घेऊच शकत नाहीत. बौद्ध हिंदूराष्ट्राल्यांचे बांधव कसे होतील? बौद्धलोक तातिक पातळीवरही शिवसेना वा संघ यांचे कदापिही बांधव होऊ शकत नाहीत. एखाद्या तरी मुद्यावर साधर्म्य? तरी दलितांमधली माणसे संघात जायला लागली आहेत. त्यातली काही आधीच संघात होती.

इथे असे जातीवादी, दैववादी, अंधश्रद्ध, पारंपरिक वास्तव आहे. दुसऱ्या बाजूने येथील भांडवली व्यवस्थेने आपल्या राजकारणाला गुलाम केलेले. निवडणूक जिकण्यासाठी येथील भांडवलदारांनाही दुखावून चालत नाही. थमांधांनाही दुखवून चालत नाही. त्यामुळे या दोहोऱ्या नियंत्रणात राहणे भाग असते. इथली भांडवलशाही हा देश विकत घेऊ शकते. एकदा नव्हे तर अनेकदा हे भांडवलदार हा देश खोरेटी करू शकतात. यावेळी राजकारणाने कोणती नैतिकता पुरस्कारायची? येथील भांडवलदारांचा व प्रतिगामी शक्तींचा वैचारिक वर्ग एकच आहे. तत्त्वशून्यता, विचारविहिनता, गरिबांची पिलवणूक, धर्माधता यांनी युक्त या देशातील शोपित जनता त्यांच्या शोपकांचा विचारच पूजनीय मानते. पीडित, गरीब परस्परांना जातीय संदर्भात शत्रू मानतात. या अशा समाजात क्रांती कशी शक्य आहे? शासनाजवळ मूलगामी पातळीवरचा या संदर्भात कोणता सामाजिक कार्यक्रम आहे? शासनाने तो अगत्याने घ्यावा. मला हे सर्वच सामाजिक वास्तव म्हणजे परिवर्तन मारण्यासाठी हजारो वर्षांनी उभी केलेली आघाडी वाटते. कोण, किती येतील याच्या बाहेर? कोण करील क्रांती?

प्र. — पूर्वापार चालत आलेली मराठी साहित्याची परंपरा तुअच्या मराठीच्या अभ्यासाऱ्यानुन तुम्हाला कशी व केवा असवीकार्य वा विसंगत वाटायला लागली? आज पारंपरिक मराठी साहित्याची प्रस्थापितता किती ठिसूळ व किती टाणक आहे असे तुम्हाला वाटते, डॉ. मनोहर?

घरी बाबासाहेबांचे जनता पत्र येत असे. पुढे प्रबुद्ध भारतही योत असे. त्यांनुन

बरेचसे व्याचले बई, तेव्हाही ईश्वराचा वर्गीर गवगवा करणारे लोक व लेखन मला आवडत नसे. पुरं कॉलेजमध्ये शिकत असताना मात्र आणि ६७ साली प्राध्यापक झाल्यावर जेव्हा शिकवण्याच्या दृष्टीने वाचनाचा सपाटा चालविला त्यावेळी माझ्या भावना तीव्र होऊ लागल्या. एक निषेधभाव मनात पेटू लागला. कधीतरी त्या काळात हे वाटले की पारंपरिक मराठी साहित्यात आपले काय आहे? एकूण मराठी समाजाच्या पूर्ण जीवनाचे ते चित्र नाही. आपण हे केवळ त्याचा कटूपणा घ्यानात घेण्यासाठीच वाचायचे. एका हाईग कल्चरचा परिचय करून घेण्यासाठी, एका शोषणव्युहाचा आशय समजावून घेण्यासाठी, एखादा समाजस्तर इतरांना पशू समजतो, त्यांना फसवतो आणि आपली ह्युमेनिटी कशी उद्घस्त करून घेतो हे लक्षात घेण्यासाठीच हे साहित्य वाचायला हवे असे वाटले. त्यातले काही सन्माननीय अपवादही लक्षात आले. एक आउटसायडर (Outsider) म्हणूनच मी हे साहित्य वाचले. त्याचा आस्वाद घ्यायचा म्हणजे काय हे मला कधीच कळले नाही. आज पारंपरिक साहित्याची प्रस्थापितता मोठ्या प्रमाणात टिकून आहे. आपल्यात सार्व-कामूऱ्या अर्थाचे अस्तित्ववादी साहित्य असणे शक्य नाही. पण अस्तित्ववादी साहित्याच्या नावाखाली मराठीतून प्रस्थापित मनच व्यक्त होते आहे. प्रामीण साहित्यिक हे हिंदू साहित्यिकच आहेत. जनसाहित्यिक हे हिंदू साहित्यिकच आहेत. या सर्व शाखा प्रस्थापितांमध्ये एका भागाला विरोध करणाऱ्या पण प्रस्थापित समाजाच्याच शाखा आहेत. त्या प्रस्थापित भागाने जीवनात पूजिलेली नैतिकता जनसाहित्यिकांनीही पूजनीयच मानलेली आहे. यांच्यातले झागडे हे बाढमयातले अल्यंत वरवरचे झागडे आहेत. जीवनातले त्या सर्वांचे तत्त्वज्ञान एकच आहे. बाह्यणी साहित्य आणि अबाह्यणी साहित्य हे जातीच्या पातळीवर वेगळे ठरले तरी धर्म, आदर्श, नैतिक मूल्ये, परंपरा, सणवार, धर्मग्रंथ या मानसिकतेतील हा सर्वच पसारा, या बाबतीत ही साहित्यविशेष वेगळी ठरत नाहीत. प्रामीण व जनसाहित्यिकांतले काही मित्र आता ती चौकट तोडून बाहेर येत आहेत ही युगप्रवर्तक घटना आहे असे मी मानतो. मराठीतील मार्क्सवादी साहित्यही या परिघातच समाविष्ट होते. बहुतेक मार्क्सवादी साहित्यिक अघ्यात्माकडे थावत गेले आहेत. ते धर्माने हिंदू आहेत आणि त्यांच्या धरातील सर्वच व्यक्तहार मार्क्सवादी पद्धतीने चालण्यापेक्षा हिंदू पद्धतीने चालतात. मार्क्सवादी साहित्यात बौद्धिक आकलन साकार झाले. मार्क्सवादी अनुभव असा मराठीत क्वचितच आविष्कृत झाला. याप्रकारे कळत किंवा नकळत अहिंदू अनुभव मराठीत फार कमी वेळा साकार झाला. शोषणव्यवस्थेचे वैचारिक अधिष्ठान पूर्णतः नाकारणारे मन मराठीत क्वचितच व्यक्त झाले. असे का व्हावे? प्रस्थापितता या ना त्या स्वरूपात टिकून आहे. आंधळेपणी प्रस्थापिताविरुद्ध बोलणारे काही अधूनमधून निघतात. पण त्यांचे सर्व आदर्श प्रस्थापितांच्या आदर्शाहून वेगळे नसतात. याला कारण भारतीय मनाची जैसे ये वादी वृत्ती हेच होय. हे मन सवयोंचे गुलाम आहे. या सवयी हजारो वर्षांच्या आहेत. मूलभूत पातळीवरून वैचारिक बदल शक्य असतो, निराळी मानसिकता संभवते हे या मनाला

वाटतच नाही.

प्र. — डॉ. मनोहर, विद्यापीठीय पातळीवर तुम्ही आजवा जे शब्दन केलेत ताचे स्वरूप व पद्धती कशी होती? मराठी भाषेखेरीज अन्य भाषांनेतुमचे वाचन होत आले आहे काय? त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व कसे घडत गेले?

मी हिंदीतले पुण्यक्लच वैचारिक वाढमय वाचले. राहुलर्जी कवी दिनकर (संस्कृती के चार अष्टाव्याय), भगवतीशारण उपाध्याय, रामविलास शर्मा, रमबंद्र शुक्ल हे त्यातले काही लेखक सांगता येतील. क्रिस्टोफर कॉडवेल, देविप्रसाद चडोत्ताध्याय, एम. एन. राय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादीचे लेखन मी इंग्रजीतून वाचले काही इंग्रजी कविता (इलियट, वॉल्ट क्लीटमन, येट्स, मायकोव्हस्की, येवनुशेंको इ) वाचल्या. जॉन ब्रूइ, इलियट, बत्साईव्हवेल इत्यादीची समीक्षा वाचली. सुमंत मुरंजन, श्री. ग. सरटेसाई, रखनी पाम दत्त, वैटिक संस्कृतीचा विकास, हिंदूधर्माची समीक्षा, भारतीय चिंतन, शिवाय इले, आगरकर, लोकहितवादी, सहस्रबुद्धे, आंबेडकर इत्यादी लेखकांचे मराठी वैचारिक वाढमय वाचले आहे.

या सर्वच वाढमयाने माझ्या मनाचे दिशाकोनच बदलले. मनातील भावकल्लोळाला तात्त्विक अधिष्ठान मिळाले. माझ्या भावनांचे भूतकाळाशी, येथील हवारो वर्षाच्या समाजरचनेशी कोणते नाते आहे ते कळले. माझ्या भावनांच्या स्वरूपाचे रहस्य कळले. त्यांना ऐतिहासिक आधार मिळाले आणि भावना शक्तिशाली झाल्या. 'उत्थानगुफ'तील भावकल्लोळ असा परंपरांच्या पाच हजार वर्षांच्या विचित्र स्वभावाचा परिणाम म्हणून उभा आहे. माझ्या वैचारिक जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे मात्र बाबासाहेब आंबेडकरांचा. त्यांच्या निरीक्षरवादी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांचाच आहे. भारतातील असाच प्रज्ञासूर्य म्हणून मला मानवेदनाय रौय यांनी झपादून टाकले होते. मार्कसचे काही लेखन मी मराठीतून वाचले. त्याच्या लेखनासंबंधीही मराठीतून वाचले. आपल्या मार्कसवादांबद्दल मी काय बोलावे? पण मार्कस मला खारा मनुष्य वाटला. आदराने मुजरा करावा अशीच त्याची बुद्धिमत्ता आहे. या सर्व प्रज्ञापुरुषांनी, विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, मला नास्तिक केले आणि माझी विचार करण्याची सर्व प्रक्रियाच बदलून गेली. ज्या क्षणी हे घडले तिथून मी निराळा झालो. खुन्या अथवी विचार कळ लागलो. माझे खोरे जगणे सुरु झाले. मला जन्म देणाऱ्याचा मी आभारी आहेच, पण मला हे वैचारिक जगणे देणारांचा मी कायमचा झूणाईत आहे.

प्र. — डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नाव अगदी प्रथम कोणत्या वयात कानावर आले? तुमच्या संवेदनशील मनावर त्याचे कोणते पडसाद उमटले?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दुमरी-तिसरीत असतानाच कानावर पडले. यांची 'जनता' यत्र येत असे ते मी वाचत असे. यावेळी गावात आमचे भाऊ संतोष मनोहर व त्याचे मित्र ब्रह्मानंद हे बाबासाहेबांची जयंती करीत. आजूबाजूचे नेते येत, प्रभावकेन्द्रा

पूज्यभाव वाटायचे, बाबासाहेब हे फार मोठे झुंजार आणि आपले जीवन बदलून टाकणारे पुढारी आहेत असे वाटायचे, अंग थराळन यायचे, पण त्याच्या विचारांचा गाभा अलीकडे गवसला. ऑबेडकर हे वाटळ आहे हे लक्षात आले तेव्हा मी ते जन्माला आले त्या समाजात जन्मलो याचा अभिमान वाटला. त्याचे चरित्र वाचले, अस्वरूप झालो. प्रथम वाटले, आपण खूप अभ्यास केला पाहिजे, खूप शिकले पाहिजे, खाण्याची, कपड्यांची चिंता नको, फक्त वचत राहावे, विचार करावा, बाकी सर्व फालत होय, असे उल्कटपणे वाटले आणि मी त्या धुंदीत, त्या तंद्रीत उपाशीतापाशी राहून खूप वाचले. आता वाटते हे वाचणेच आपल्याला जगवीत आहे. जगवील, बाबासाहेबांच्या साहित्याच्या वाचनाने भारतीय समाजाचा, साहित्याच्या आणि संस्कृतीच्या स्वभावाचे स्पष्ट दर्शन झाले. आपल्या समाजव्यवस्थेचे त्यांच्याइतके निर्भाडि, त्यांच्याइतके मूलगामी शब्दिक्षेदन कोणीही केले नाही. वर्तमान भारतीय समाजाचे व भूतकालीन समाजाचे क्रांती-प्रतिक्रांती असे विभाजन कालखंडांसहित लक्षात आले. लेखक म्हणून त्यांनी माझी पूर्वपरंपरा मला झात करून दिली. अध्यात्मवाद आणि निरीक्षरवाद हे हजारो वर्षे चाललेले युद्ध त्यांनी माझ्या ठोळ्यांपुढे उभे केले. माझी रोल मला मिळाला. माझी लढाई कोणाशी, कशी ते मला कळले, आणि मला वेग आला.

प्र. — मराठी साहित्यविश्वात क्रांतिकारी नकारवादाने सुरु झालेली ओजस्वी व अपूर्व अशी दलित साहित्याची चळवळ आज नेमकी कोणत्या गतिमान व गतिरहित टप्प्यावर येऊन फोचली आहे असे तुम्हाला वाटते, डॉ. मनोहर?

दलित साहित्याच्या पार्श्वभूमीला आपले भलेबुरे प्रबोधन आहे, वाढ्यमयातील काही चळवळी आहेत, पण दलित साहित्याचे आंदोलन बाबासाहेबांशिवाय जन्माला येऊ शकले नसते. अप्यासाहेब रणपिसे, भाऊसाहेब अडसूल, घनश्याम तळवटकर, अशा अनेक लोकांनी १९५० च्या आगोमागे दलित साहित्याच्या चळवळीचे झाड पेरले. या चळवळीला प्रस्थापित मराठी साहित्याला घवका वसावा असे रूप मात्र १९६० नंतर प्राप्त झाले. त्यापूर्वी ‘जनता’ पत्रातून दलितांची वाढ्यमयीन कर्तृत्वासाठी चाललेली जिद, घडपड जाणवते आणि मन आनंदाने गहिवरून येते. दलित साहित्याला विद्रोहाचे तत्त्वज्ञान पुढे मिळाले आणि दलित साहित्य हे युगसाहित्य झाले. ऑबेडकरवादी माहित्य झाले. स्वतंत्र वेहरा, स्वतंत्र अस्तित्व त्याला प्राप्त झाले. एकूण मराठी साहित्यविश्वात ते खुच्या अर्थी नव्या जाणिवेचे साहित्य ठरले. ही चळवळ आणखी झापाट्याने पुढे जायला हवी होती. ती जाईलही, ती योग्य दिशेने निधाली होती. पण अध्यात्म, मेकम आणि सर्व नकार घेऊन काही मंडळी या साहित्यात शिरली आणि त्यांनी या चळवळीचा वेहरा कुरुप केला, विशुद्धता हरवायला लागली. ढसाळांचे व्यक्तिमत्व हे लिटल् मॅगेजिन्सच्या चळवळीत घडले. ते ऑबेडकरी साहित्यात बसवण्याचा त्यांनी व त्यांच्या मित्रांनी आटोकाट प्रयत्न केला, पण ते बसेना म्हणून ऑबेडकरी साहित्याची मोठतोड करायला

त्यांनी सुरवात केली. ज्यांनी भूलथापा देऊ आंबेडकरी साहित्यचळवळीत प्रसिद्ध मिळवून घेतली, त्या गैरआंबेडकरवाद्यांमुळे ही साहित्य चळवळ नप्रसिद्ध झाली. ज्यांया रक्तात हेडगेवार आहे ते आंबेडकर सांगू लागले आणि त्यांचा पदव्या वगैरे पूर्ण लोकांनाही ते खोरे वाटू लागले. इथेही गडबड झाली. 'धर्मभास्करंपद्ये नेमाने लिहिले, समरसता परिषटेच्या उद्घाटनात व समारोहातही निष्ठापूर्वक जाणारे, हेडगेवार जन्मशताब्दी संयोजन समितीचे सन्माननीय सदस्य असणे लोक आंबेडकरी साहित्यचळवळीत कोणते कार्य करीत असतील? ते कोणाचे कोण आहेत? यांनी आंबेडकरांबदल बोलावे, यांनी संघात पूर्णवेळ अधिकारी, संघटक असलेल्या आपल्या भाऊबंदांबदल गर्व बाळगाचा. हे कशाकशाबदल गर्व बाळगतात! ही आंबेडकरी साहित्याला लागलेली कीड आहे. हा आंबेडकरांशी द्रोह आहे. यकर्सचे नाव एखालाने घेतले तर त्याबदल यांनी केवढा कांगाचा केला होता आणि आता हेडगेवांना गाईल्या जाणाऱ्या आरतीचे ताट यांच्याच हातात आहे त्याचे काय? आम्ही म्हणतो आंबेडकरांच्या क्रांतिअभियानाशी समरस व्हा. हे म्हणतात संपाशी समरस व्हा. हे आंबेडकरवादी साहित्यचळवळीचे मारेकरी आहेत. पण याही अरिष्टातून ही चळवळ बाहेर पडेल. यांचेही यडवंत्र आंबेडकरी साहित्यकांच्या लक्षात येईल. दलित साहित्याचे खलपुरुष म्हणून इतिहास यांची नावे जरूर जाहीर करील. खोटेपणा, दांभिकपणा, संधिसाधू वृत्ती फार काळ क्षम्य मानली जात नसते. इतिहास यांना जरूर गलत म्हणूनच, विश्वासघातकी म्हणूनच साबित करील.

प्र. — डॉ. मनोहर, मराठी साहित्यात दलित साहित्याचे स्वागत करणारा व त्यावर आपले वस्तुनिष्ठ भाष्य करणारा विचारवंतांचा वर्ग जसा ठळकपणे नजरेत येतो तसाच दलित साहित्यावर कडाडून आकांताची व्यक्तिवादी टीका करणारा वर्गाही नजरेत येतो. याची कारणे कोणती असे तुम्हाला वाटते? मराठीतील दलित साहित्य चळवळीचे यश कशात आहे असे म्हणता येईल?

महाराष्ट्रात आंबेडकरवादी साहित्यावर टीका करणारा वर्ग आहे. त्याचे स्वागत करणाराही वर्ग आहे. कारण स्पष्ट आहे, ज्याने परिवर्तनाशी नाते जोडले आहे तो विचारवंतांचा वर्ग या साहित्याचे स्वागत करतो. खोरे तर मागल्या चाळीस-पन्नास वर्षांत ज्याला मराठी जीवनाचे साहित्य म्हणावे असे साहित्य केवळ आंबेडकरवादी साहित्यच आहे. त्याचा विचार अटळच आहे. कोणत्याही संमेलनात हे साहित्य नायकाची भूमिका करीत असते. कारण या साहित्याने युगाचे सारतत्त्व साकार केले आहे. आपल्या समाजाच्या माणुसकीला देशोषधीला लावणाऱ्या प्रयत्नांशी या साहित्याने झुंज दिल्ली आहे. या समाजाच्या अमुक मानसशास्त्राच्या गुहेत ते उत्तरले अनाहे. वर्तमानाचा गत्ता दावणाऱ्या प्रश्नांवरची पकड व इतिहासाच्या परंपरांचे भान यामुळे या साहित्यात व्यक्त होणाऱ्या अनुभवविश्वाला अनेक गडद परिमाणे लाभतात आणि खोल अन्वर्थकता प्राप्त होते. या साहित्याचे ऐतिहासिक कार्य असे की, इतिहासात जो मुकाबा ठेवता गेला त्याच्या

राष्ट्राना हे साहस्र वाराणी, त्याच्या दृढरक्कडचा नावनागा पुराता, नरांठ साहस्रचाच्या तलावाच्या बाजूने या साहित्याने उफाळती नदी होऊन प्रवास मुरु केला. क्रांतीची खरी, ठक्कट आणि अपर्याप्ती उष्णता या साहित्याने व्यक्त केली.

प्र. — दलित साहित्याने आपली अपूर्वता मराठी वाङ्मयात सिद्ध केल्यावर दलित विवारवंतांनी व प्रतिभावंतांनी दलित साहित्यकांचे संदर्भ आपल्या लेखनातून समर्थपणे प्रकट केले. त्यांच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का?

डॉ. म. ना. बानखडे यांच्या नावाचा मी प्रथम उल्लेख करीन. आंबेडकरवादी साहित्याच्या तत्त्वज्ञानाचा पाया त्यांनी घातला. 'अस्मितादर्श' त्यांनी जन्माला घातले आणि वाढवले. 'दलितांचे विद्रोही वाङ्मय' या मी व वामन निवाळकर यांनी संपादिलेल्या पुस्तकात त्यांचे हे पायाभूत कार्य पाहता येते. दुसरे नाव बाबुराव बागुलांचे. त्यांनी या साहित्याच्या ललित स्वरूपाचा समर्थ आविष्कार केला. वरील दोघांपैकी एक तत्त्वज्ञ होता, दुसरा प्रतिभावंत ललित लेखक होता. ही सम जुळली आणि दलित साहित्य वादक झाले. वामन निवाळकर, दया पवार, डसाळ, चेंदवणकर, डांगके, शंकरराव खरात, योगिराज वाघमार, वामन होवाळ, भास्कर चंदनशिव, प्र. इ. सोनकांबळे, माधव कोङविलकर, लक्षण माने, शरणकुमार लिबाळे, भाऊ पंचभाई, अंबेडकरवादी अनेकांनी पुढे या चळवळीला चालू ठेवले आहे. वरील काहींनी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण लेखन केले आहे. काहींच्या लेखनाला स्वतंत्रे असे खास व्यक्तिमत्त्व प्राप्त झाले आहे.

प्र. — दलित साहित्य चळवळीत प्रारंभापासूनच काही अंतर्विरोध निर्माण होत गेले, नाही का डॉ. मनोहर? त्यावर काही भाष्य कराल का?

आंबेडकरी वाङ्मय चळवळीत जे संघीय लोक होते त्यांनी स्वभावानुसार चळवळीत भांडणे मुरु केली. आंबेडकरी साहित्यात अंतर्विरोध निर्माण केले गेले त्याला कारण विशिष्ट पोटजातीविषयीचे हितसंबंध हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यावर पाणी फिरविणे होते. आपल्या पोटजातीबाहेरील लोकांना या साहित्यात शिरूच द्यायचे नाही हे यांनी ठरवून टाकले. तर्कतीर्थ संपादित विश्वकोशाच्या सातव्या खंडात प्रा. केशव मेश्राम यांनी दलित साहित्यावर लिहिलेली नोंद वाचली म्हणजे या वृतीत केवढे जहर भरलेले आहे ते लक्षात येईल. काही लेखकांना मार्क्सवादी म्हटले की काम फते. साहित्याची चळवळ मग केवळ पोटजातीचे कुरण होऊन जाते, हा साधा हिशेब काही लोकांना मार्क्सवादी ठरविण्यामागे होता.

प्र. — दलित साहित्याच्या चळवळीची खरीखुरी प्रेरणा तुम्ही कोणती मानता? ती आंबेडकरवादी, मार्क्सवादी, डावीकडे झुकणारी की उजवीकडे? — याबद्दल डॉ. मनोहर बोलाल का?

आंबेडकरवादी साहित्याची प्रेरणा आंबेडकरच. महाराष्ट्रात मार्क्सवाद मार्क्सवादी साहित्याची तशी चळवळ जन्माला घालू शकला नाही. ज्यांनी स्वतत्त्वा मार्क्सवादी

म्हणवले त्यांनाही माकर्स माकर्सवादी साहित्यनिर्मितीची प्रेरणा देऊ कळला नाही. इथल्या बहुतेक माकर्सवाद्यांनी ही हिंदूसारखेच लिहिले. तेहो आयुषभर दलितांसोबा हिंदूसारखेच वागले. सोवियट लॅंड नेहरु पुरस्कार कोणाला मिळता? क्रांतिकारी भास असलेल्या लेखकांना? किती आंबेडकरवादी लेखकांना सोवियट लॅंड पुरस्कार मिळाले? यामागे कोणते मन काम करते? नाशयण सुव्यांनी या गावतीत सांगावे, ते होते ना तिथे! पुरस्कार मिळताच पहिला पेढा गणपतीला देणाऱ्या तुम्हीच पुरस्कार दिले. संघ आणि कम्युनिस्ट एकत्र आले तरच इथे क्रांती ठेईल असे जाहीर लिहिणाऱ्यांना तुम्ही पुरस्कार दिले. असे का झाले? माकर्सची ही प्रेरणा होती काय? आंबेडकरी साहित्य आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आमचे हात धरून आम्हाला लिहायला शिकवले. त्यांनी आमचा रक्तात खब्बब्ब आजबिली. त्यांनी आम्हाला या युगाचा, इतिहासाचा परिचय करून दिला. ही प्रेरणा आंबेडकरांचीच. ही प्रेरणा या देशाला आमूलाप्र क्रांतीकडे नेणारी. आंबेडकरवादी साहित्य या देशातील सर्व शोधितांच्या क्रांतीचे व साहित्यिक चळवळीचे नेतृत्व करणारे आजचे एकमेव साहित्य आहे. तसेच ते पुढे ही राहणार आहे.

प्र. — डॉ. मनोहर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, कार्ल माकर्स आणि विश्वातील परिवर्तनशील व क्रांतिकारी महनीय व्यक्तींना तुम्ही तुमच्या कवितेतून गौरविले आहे. मोठ्या आत्मप्रदौतीने. तुमचे वैशिष्ट्यक मन त्यातून विराट रूपात प्रकट होते. . . त्यामागची प्रेरणा. . .

मला जगातल्या सर्वच ज्ञात-अज्ञात अशा परिवर्तनवादी विचारवतांविषयी आदर आहे. निरीश्वरवाद या मूळ अधिष्ठानावर स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय यांची उभारणी करायचा प्रयत्न करणाऱ्या सर्वच प्रशांतांविषयी मला आदर आहे. माकर्स त्यापैकी एक आहे. मरणून मला त्याच्याविषयी आदर आहेच. त्याच्याविषयी मी कविता लिहिली त्याचे हे कारण आहे. पण माकर्स माझी प्रेरणा नव्हे. मी इतर अनेक महान कर्तृत्वांवर कविता लिहिल्या. तेही माझ्या प्रेरणा नव्हेत. तो सहभवासी असण्याचा, आदराचा भाग आहे, प्रेरणेचा भाग नव्हे. माझे रक्त अक्षरबद्द होण्यासाठी धावायला लागले त्याला कारण आंबेडकरच.

बाबासाहेबांच्याच शब्दांत सांगायचे तर त्यांनी 'धम्म' दिला. धम्म म्हणजे ईश्वर, मोक्ष, आत्मा या गोष्टींना धारा नसलेले विश्वबंधुत्वाचे इहवादी तत्त्वज्ञान. हा समाजाला केवळ जातिवर्गाविहीन करणारा मुद्दा नाही. तो समाजाला धर्मविहीन करणाराही मुद्दा आहे. आधुनिक भारतात समाजाला या दिशेने नेऊ पाहणारे आंबेडकर हे एकमेवाद्वितीय आहेत. क्रांतिदृष्ट्या या घटनेएवढी महत्वपूर्ण घटना आधुनिक भारताला घडली नाही. या देशातील समाजकरण, राजकारण, शिक्षण या सर्वच गोष्टी पुनरुज्जीवनवादाच्या नियंत्रणात आहेत. निरीश्वरवादाच्या वादळामुळे हे सर्वच जुने जग उद्घस्त होऊ शकते. या पातळीवरचे एक मूलगामी वर्गयुद्ध इथे संभवू शकते. पण हे टळावे आणि आहे

तसे राहावे हे वाटणारे आंबेडकरसमाजामधील काही लोक ही दिशा अस्पष्ट करून टाकण्याचा प्रयत्न करतात, हे भयानक आहे.

प्र. — तुमच्या व्यक्तिगत अंतर्मनाच्या जडणघडणीकडे तुम्ही कसे पाहता?

ईश्वर मानून चालणारी माणसे काहीही सांगोत, ती अविचारच सांगवात याचदल माझ्या मनात शंका नाही. ती स्वतः गुलामच आहेत आणि गुलाम स्वातंत्र्याचे तल्वळान सांगू शकत नाहीत ही माझी खाढी आहे. त्यामुळे चार्चाक, बुद्ध, मार्सी, रॉय, आंबेडकर यांनी माझी ही फसवणूक केली नाही. माझ्या निरीश्वरवादाला यांनी आधार दिले.

प्र. — तुम्ही दलित साहित्याला आंबेडकरी साहित्य म्हणता, डॉ. मनोहर? काही मंडळींना हे साहित्य मराठी ललित साहित्याच्या प्रवाहाचेब अंग आहे असे वाटते. तुम्हाला यासंबंधी काय म्हणावेसे वाटेल?

आंबेडकरवादी साहित्य 'आंबेडकरवादी मराठी साहित्य'च आहे. पारंपरिक मराठी साहित्याचा प्रवाह याचा अर्थ काही वैशिष्ट्ये असणारा प्रवाह हे खेरे असेल आणि आंबेडकरवादी मराठी साहित्याचा प्रवाहही काही वैशिष्ट्ये असणारा प्रवाह असेल तर एका मराठी भाषेच्या साहित्यात दोन भिन्नस्वभावी प्रवाह असू शकतात. कोणी कोणात मिसळून जाण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. पारंपरिक मराठी साहित्यात आंबेडकरवादी मराठी साहित्य 'समरस' कसे होईल? मराठी साहित्यच असलेल्या आंबेडकरवादी मराठी साहित्याची आप्रहाची विनंती अशी असेल की अधिक कालसंगत, खन्या अर्थाने जिवंत आणि जीवनार्थपूर्ण ठरायचे असेल तर पारंपरिक मराठी साहित्याने आंबेडकरवादी मराठी साहित्याची वैशिष्ट्ये अंगीकारावीत. आपण या उजेढाशी समरस ल्हावे. पुढे गेलेल्याला मागे, अंधारात बोलावण्यापेक्षा, मागे राहिलेल्यांनी, अंधारात असणारांनी पुढच्याशी जबळीक साधावी.

प्र. — अमेरिकेतील निम्नो लेखकांनी 'काळे वाडमय' (Black literature) म्हणून विद्रोही साहित्यिक चळवळ सुरु केली तिचे तुम्ही म्हणता त्या आंबेडकरी साहित्यावर काही परिणाम झालेत का?

ब्लॅक लिटोरेचरचा प्रभाव आंबेडकरवादी साहित्यावर पडला असे म्हणता येणे कठीण आहे. ब्लॅक लिटोरेचरवाले मुळात 'ईश्वरनिष्ठ विद्रोही' होते. आंबेडकरवादी साहित्य निरीश्वरवादी विद्रोही होते. ब्लॅक लिटोरेचरवर आंबेडकरी साहित्याचा प्रभाव कोणता पडला त्यासंदर्भात मी सांगणे योग्य नव्हे.

प्र. — दलित साहित्य चळवळीतूनच 'दलित पैथर' ही लढाक संघटना प्रत्यक्ष सामाजिक व राजकीय संघर्षात उतरणारी अशी निर्माण झाली. भारताच्या इतिहासातील ही एक अपूर्व व अनन्य घटना आहे, नाही का?

आंबेडकरी साहित्य चळवळीतून 'दलित पैथर' जन्माला आली ही भारतेतिहासातील अनन्य घटना आहे हे आपले म्हणणे बरोबरच आहे. पैथरसंच्या पहिल्या ठढावाने आणि धाडसी कृती-उक्तींनी आंबेडकरवादी साहित्याचा गळा थोडा अधिक

मोकळा झाला. पॅथर आंबेडकरवादी साहित्याला तत्त्वज्ञानात्मक र्हादर्शन करू शकले नाही. भावनिक उफाळ तिने पुरवला.

प्र. — डॉ. मनोहर, दरवर्षी भरणारे 'मराठी साहित्य संमेलन' व वर्षभत्त महाराष्ट्रातील बेळोवेळी व वेगवेगळ्या नागरी व शामील भाग्यून भरणारी 'दलि साहित्य संमेलने' या पटनांकडे तुम्ही कसे पाहता?

गेल्या वर्षी चंद्रपुरात, मराठी साहित्य महामंडळापर्यंतच्य कोणत्याही संस्थेला भरवता आले नाही एवढे, प्रचंड दलित साहित्य संमेलन आम्ही खवले. दसित साहित्य संमेलन ही एक समाजक्रांतीची व पर्यायाने साहित्यक्रांतीची चळवळ आहे. ती जत्रा नवे, तो उत्सव नवे, ती सहल नवे, सुखवस्तुचे ते स्नेहसंमेलन नवे. दसित साहित्य संमेलन हे परिवर्तनाचा विचार करणारे पोठ आहे. ते क्रांतीविचारपीठ आहे. या संमेलनात सामील होणाऱ्या प्रत्येकाच्या मनात आपण एका क्रांतिकारी घटनेत सहभागी होतो आहोत अशी भावना असते. आपण उजेडाच्या वादळाशी 'समरस' होतो आहोत अशी भावना असते, म्हणून अंधाराशी समरस होणारे इकडे फिरकत नाहीत.

प्र. — मुंबईत पहिलीच 'जागतिक मराठी परिषद' भरली. तिला तुम्ही हजर होता. . . तिच्याबदल काही. . .

जागतिक मराठी परिषद म्हणजे एक अद्भुत काढबरी. 'जागतिक मराठी परिषद', 'जागतिक बाल्याण परिषद' अशी टीका तिच्यावर झाली. 'जागतिक'याचे महाराष्ट्रातीलही दलित, आटिवासी, भटके-विमुक्त यांचा अंतर्भाव होत नाही अशी संयोजकांची समजूत असावी असे दिसते. ही सर्व मंडळी शतकानुशतके माणसे नवतोच, आता तर ती मराठीही नाहीत असे मी त्यावेळी म्हटले होते. या परिषदेचा उपयोग केवळ धर्मांश शक्तीना झाला. तो उपयोग व्यावा यासाठीच भाषा व साहित्य याचे निमित शोधले गेले होते असे मला वाटते. शासनाची मुळात यापेक्षा वेगळी अपेक्षा असावी.

प्र. — डॉ. मनोहर, तुमच्या स्वतन्त्रदल थोडं विचारू का? तुम्ही स्वतन्त्रा कोण मानता— कवी, विचारवंत, क्रांतिकारी, सामाजिक कार्यकर्ते? कवी मढेंकरांच्या कवितेचा वा काव्यविचाराचा तुमच्यावर काही प्रभाव पडला आहे?

कवी, विचारवंत या दोन्ही गोष्टी सारख्याच प्रतिष्ठेने माझ्या व्यक्तित्वात नांदतात.

मढेंकरी संप्रदायातील कवितेचा काळ मागेच संपला. माझ्या स्वतन्त्र्या प्रकृतीला मढेंकरी कवितेतील जाणिवा बिलकूल मानवत नाहीत.

प्र. — नागपुरातच कवी, समीक्षक, काढबरीकार व मार्क्सवादी विचारवंत शास्त्रचंद्र मुकिबोध राहत असत. त्यांच्या सहवासातही तुम्ही आलात. . . त्यांच्या कवितेने व व्यक्तिमत्वाने तुम्ही कितीसे भारलात?

आनंद याचा वाटतो की मुकिबोधांसमवेत नागपूर म्हाहाविद्यालयात मी अध्यापनकार्य केले. त्यांच्याशी खुप चर्चा होत. त्यांच्या वितनशतकोबद्दल मला आदर आहे. पण दुःख याचे आहे की हा मार्क्सवादी कवी, विचारवंत आणि समीक्षक

अध्यात्माकडे थावत गेला. तो आरतीत दगत असे. तो मादरात रंगत असे.

प्र. — डॉ. मनोहर, तुम्ही तुमचे दैनंदिन जीवन कसे आखता?

खूप कामे आहेत. एम. ए. एम. फिलचे अध्यापन, एम. फिल, पीएच. डी.च्या संशोधकांना मार्गदर्शन, येणाऱ्यांशी चर्चा, स्वतंत्रे लेखन-याचन आणि भाषणे, शिवाय साहित्य संस्कृती मंडळाच्या कामांचा ढोगर या सर्व व्यापातापातून लेखन-याचन करतोच. आंबेडकर शाणि मानवेन्द्रनाथ रॉय व देवीप्रसाद यांचे लेखन मला प्रबंध आदरणीय वाटते. त्यांचा लेखनातील बौद्धिक इटापटीचा आनंद मला परत परत घ्यावासा वाटतो.

कुटुंबबद्दल सांगायचे तर मला एक मुलगी आहे. तिचे नाव कविता. ती बारावीला शिकते. सायन्स, परामेडिकल हे तिचे विषय. मुलगा आहे त्याचे नाव मॉकिझम. तो चौथीत शिकतो. ही दोन मुले. पली पुष्पलता अलीकडे च मराठीत एम. ए. झाली. सहावीनंतर मीच तिला शिकवले. तिचा प्रा. सरदारांच्या वाहम्यावर पीएच. डी. करायचा विचार आहे. एवढा माझा परिवार आहे. पण सौ. पुष्पलता आतिथ्यात कधी उणी पडत नाही, याचा आनंद वाटतो. मुले, पली हे सर्वच माझ्या लेखन-याचनात मला संपूर्ण सहकार्य करतात. माझ्यावर जिवापाड प्रेम करतात. याचा मनापासून आनंद वाटतो.

प्र. — आता 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ'ची धुरा पण तुम्ही खांद्यावर पेलली आहे. . . साहित्य संस्कृती मंडळाचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ तुमच्या दृष्टीतून तुम्हाला कसा दिसतो?

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा मी अध्यक्ष आहे ही बाब मला एक चॅलेंज आहे असे मी मानतो. खूप कामे आहेत. खूप करण्यासारखे आहे. आतापर्यंत कामाचा मोठा ढोगर उपसला गेला आहे. मंडळाची आजवरची वाटचाल कशी झाली आहे हे सांगण्यात काही स्वारस्य नाही. कशी का झाली असेना, त्यावर विचार करण्यात बेळ न गमावता आपल्यापुढे असलेली कामे ठरकण्यासाठी यंत्रणा उभ्या करायच्या आहेत. संस्कृती म्हणजे माणुसकीचे सौटर्यशास्त्र आणि माणुसकी म्हणजे संस्कृतीचे तत्त्वज्ञान होय असे मला वाटते. या दिशेने महाराष्ट्र राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळाची वाटचाल होईल यासाठी मी सर्व प्रकारचे प्रयत्न करीन एवढेच शेवटी सांग इच्छितो.

४५ : मुलाखत : दोन

मुलाखतकार : अनिल नितनवरे/ कुलदीप शेंडे

प्रश्न : सामाजिक बांधिलकीच्या काळातही आजचे मराठी साहित्य आजच्या युगसंवेदन फारशा सामर्थ्याने व्यक्त करू शकले नाही. एकूणच आजच्या साहित्याच्या मर्यादा कोणत्या?

युगसंवेदना ज्या प्रमाणात आंबेडकरी साहित्यात व्यक्त होत आहेत त्या प्रमाणात त्या इतर कोणत्याही प्रवाहाच्या साहित्यात व्यक्त होत नाहीत. पण प्रस्थापित टीकाकार या साहित्याला जेवढ्यास तेवढे महत्व देऊन बाजूला ठेवतो. त्यामुळे त्याची मराठी साहित्याचा केंद्रवर्ती घटक म्हणून चर्चा टाळली जाते. हा पुरावा मराठी समीक्षेच्या कद्रूपणाचा आहे. तिच्या परंपरावादी वृत्तीचा आहे.

सामाजिक बांधिलकी ही संकल्पना परत एकाच अर्थाची दोतक नाही. बासणी सामाजिक बांधिलकी वेगळी, हिंदू अबाह्यणी सामाजिक बांधिलकी वेगळी, आंबेडकरवादी लेखकाची सामाजिक बांधिलकी वेगळी. बांधिलकीचा गौरव तिचा प्रतिभावंताने स्वीकार करण्यात असतो आणि बांधिलकीला आधार नैतिकतेचा, मूल्यांचा असतो. त्या त्या नैतिकतेला युगसंवेदनेत आपल्या पावलानीच प्रवेशावे लागते. त्या त्या नैतिकतेच्या युगसंवेदनेच्या आकलनाच्या मर्यादा ठसतात. व्यक्तिवादी बांधिलकी, पुनरुज्जीवनवादी बांधिलकी, मनूशी बांधिलकी अशा काही बांधिलकी मराठी साहित्यात निर्मिती करतात, तर मार्क्सवादी, आंबेडकरवादी याही बांधिलकीचा आविकार होतो. यातील पहिल्या गटातील बांधिलकी युगसंवेदनेकडे पाठ फिरविणाऱ्या आहेत. मराठी साहित्य घड 'मराठी' होत नाही, कारण ते मराठी बोलणाऱ्या सर्व समाजाच्या अंतर्जाणिवेत शिरत नाही. निदान त्याची घटना लक्षात घेत नाही. या साहित्यातून युगसंवेदना गैरहजरच असते. मराठी साहित्याच्या मर्यादांचे हेच क्षण आहे. मराठी समाजाच्या जाणिवेचा तळ गाठणाऱ्या साहित्याचा जयजयकार करण्याची 'वाढमयीन माणुसकी' मराठी साहित्यव्यवहारात नाही, ती परंपरावादांच्या मर्यादांनी ठेंगणी झाली आहे. त्यामुळे खन्या अर्थाने चांगल्या साहित्याचा गौरव करण्याची शक्ती मराठी

साहित्यव्याख्यारात येत नाही तोवर या मर्यादाचे उल्लंघन मराठी साहित्यक्षेत्रात अशांक्य.

प्रश्न : मराठीत माकर्सवादी जाणिवेचे ललित साहित्य निर्माण होऊ शकले नाही गाची काहे कारणे आपण सांगाल का ?

मराठीत कविता आणि तीही एखाद-दुसऱ्याच कवीची खागली कविता वजा जाता माकर्सवादी ललित साहित्य जन्माला येऊ शकले नाही याचे कारण अनुभवाचा अभाव, गोषक आणि शोषित यांच्या संबंधांचा अनुभव उच्चवर्णीय माकर्सवादी मंडळीना येणे शक्य नव्हते, तसा तो त्यांना घेता येण्याचे कोणतेही कारण नव्हते. साहित्याचे विश्व हे जीवनानुभवाचे विश्व असते आणि माकर्सवादी म्हणता येईल असा अनुभव उच्चवर्णीय माकर्सवादाला प्राप्त होणे कठीण होते, त्याला माकर्सवादाच्या सिद्धांतांचा अभ्यास शक्य होता. सराईतपणे, अत्यंत पारंपरिक रुपारीने ते सिद्धांत बोलता येणे शक्य होते, परिस्थितीनिरपेक्ष हिंदू शास्त्र-पुराणे घोकणारे मन माकर्सचे सिद्धांत तेवढ्याच सराईतपणे पाठ करू लागले, त्यात वास्तवाचा अन्वय गैरहजर ठेवता येत असल्याने ते अधिकाच सोयीचे झाले, त्या मनाला ही कटकट नको होतीच, ती कटकट मंजूर असती तर हे मन आवेडकरवादाकडे आले असते.

... तर बाह्यण माकर्सवादांना सिद्धांत पाठ करणे, तसे वैचारिक लेखन करणे तसे सहज जमले, कारण तिथे अंतर्करणाचा प्रश्न नव्हता तर अभ्यासाचा प्रश्न होता. ललित वाढमयाचा संस्कार, संवेदना, भावना या माग्नि येणाऱ्या अनुभवाशी संबंध असतो, ते या बाह्यण माकर्सवादाला जमणे अशक्य होते. मुव्यासारखा लेखकही माकर्सवादी कांदंबरी वा कथा वा नाटक लिहू शकत नाही. कारण या वाढमयप्रकारांना अनुभवाची गरज असते, तो अनुभव आपल्या समाजजीवनाच्या घटकांच्या जागा आणि आपली जागा याचा अर्थ समजणे समाजाची अंतर्रचना लक्षात आल्याशिवाय शक्य नसते. कवितेचे जेवढ्यावर भागते तेवढ्यावर वास्तव तपशिलाची अट असलेल्या वरील वाढमयप्रकारांचे भागत नाही. मुव्याच्या कवितेतही आपल्या जीवनाचा एक कोपराच आणि तोही युटोपियन स्वरूपातच व्यक्त होतो. मुव्याच्या कवितेचा केमेरा आर्थिक दारिद्र्यावर फिरतो. पण सामाजिक-जातीय विषमतेची चित्रे टिपणे या केमेन्याला शक्य होत नाही, कामगाराचेही आदर्शकरण सुवें करतात.

प्रश्न : वाढमयीन नियतकालिकांच्या रुसपर्वाची संभाव्य कारणे काय असू शकतात ? की हा मराठी रसिकांच्या वाढमयीन अभिनवीचाच रुस म्हणावा काय ?

दोन कारणे : कागद, कंपोळिंग, प्रिंटिंग अशा संबंधित सर्वच गोष्टीचे भयानक वाढलेले भाव हे एक, दुसरे : गंभीर वाचनाकडचा कमी होत चाललेला ओढा. स्वतः काही करायचे नाही, इतर कोणी करायला लागला तर त्याला खाली ओढायचे, निदान असहकार पुकारायचा ही वृत्ती. वाढमयातील समाजभानाचा हा अभाव होय, किंवा समाजातील वाढमयभानाचा हा अभाव होय असे म्हणता येईल. स्वयंतुष्टी म्हणवे शत्रू होय, पण हेच अनेकांना पटत नाही. दूरदर्शन, चित्रपट यांच्यामुळेही नियतकालिकांचा

वाचक कर्मी होतो आहे. लोकांच्या आस्थेचे विषय बदलले आहेत टाईमपास किंवा रंजक अशा गोष्टी महत्वाच्या उरत आहेत. गंभीर वाचायची कटू नक्को. इतक्या कटकटी छळतात तेव्हा ही आणखी स्वतंत्र कशाला स्वतंत्र लादून याची, असा प्रश्न अनेकांना पढत असावा. जगणे माजरे करणे मुऱ असते आणि जगे मौलिक करणे टाळले जाते तेव्हा नियतकालिकांच्या नासाने खंत वाटण्याएवजी हस्कृतिक नासाने होणारे दुर्ख मोठे असते.

प्रश्न : या नियतकालिकांच्या संवर्धनार्थ शासनास तसेच साहित्यप्रेमी मंडळीस काय करता येईल?

शासनाचे अनुदान ज्या महाविद्यालयांना व ग्रंथालयांना दिले जाते त्या संस्था हजारोंनी आहेत. या संस्थांमधून घंदवाईक, रंजक, उथल नियतकालिके मोठ्या आकड्यांच्या वर्गण्या भरूनही घेतली जातात. त्यामुळे तरुणांच्या वा नागरिकांच्या अभिनवीच्या विधाड अशी मोठी किमत देऊ विकत घेतला जातो. तुलनेने वाढमयीन नियतकालिकांच्या वर्गण्या कर्मी असतात. किमान आठ-दहा हवर संस्थांना तरी शासनाकडून नियतकालिकांसाठी अनुदान दिले जाते. यातल्या सात-आठ हजार संस्थांच्या वर्गण्या संस्थांना न पाठविता मराठीतल्या निवडक वीस-पंचवीस नियतकालिकांना परस्पर पाठविल्या गेल्या तर चांगल्या नियतकालिकांना जीवदान देता येईल. त्यांना अधिक चांगले होण्यासाठी मदत करता येईल.

साहित्यसंस्थांच्या नियतकालिकांच्या संदर्भात हे करायची गरज नाही. संस्थांची ती नियतकालिके असल्याने निवडणुक वर्गीरच्या लोभाने त्यांचे हजारो सभासद असतात. हे उत्पन्न, शिवाय अशा संस्थांना इतरही मार्गांनी उत्पन्न मिळत असते. त्यामुळे अशा नियतकालिकांची फार काळजी वाहायची गरज नाही. कवितारती, अनुष्टुप, समुचित, अक्षरवैद्यभी, आलोचना, पूर्वा, सत्यशोधक मार्कसवादी, दर्शन अशा दर्जेदार नियतकालिकांच्या संदर्भात वरील योजना गववायला हवी. साहित्यप्रेमी मंडळींनी अशा नियतकालिकांचे वर्गणीदार होणे, साहित्यिकांनी व अभ्यासकांनी त्यांनुन लिहिणे या मार्गाने या नियतकालिकांचा नास घांबविता येईल.

प्रश्न : मर्देंकरी समीक्षेनंतर मराठीतील सौंदर्यसमीक्षा पाठ्ये, पाटणकर, गोडसे, मुकिबोध अशी यहुकेंद्री झाली. यापैकी कुणाची सौंदर्यभूमिका आपणास सुसंगत वाटते? का?

वरीलपैकी पाटणकर, गोडसे, मुकिबोध यांचा आणि प्रा. रा. ग. जाधव, सरदेशमुख, नरहर कुरुंदकर यांचा सौंदर्यविचार मला प्रस्तुत वाटतो. वरीलांपैकी सर्वांच्या सर्वच गोष्टी मौलिक आहेत असे नाही, पण त्यांच्या सौंदर्यविचाराची जीवनाशी 'संगती' आहे. माझ्यासाठी ही संगतीच 'सु'संगती आहे. सौंदर्यविचारामध्ये जीवनमूल्याची प्रतयारी, त्याची विधायकता आणि विधातव्हकता सांगण्याइतकी 'अवकल' पाहिजे. ती नसेल तर तो सौंदर्यविचार 'जाळूनी किंवा पुरुनी टाका' म्हणणे भाग आहे.

प्रश्न : समकालीन मराठी साहित्याची प्रारंभेषा आपलाने व प्रामुख्याने महायुद्धोत्तर काळ अशी सांगितली जाते. आपणास ही प्रारंभेषा मान्य आहे काय? नसल्यास यथार्थ प्रारंभेषा कोणती?

महायुद्धोत्तर साहित्य ही समकालीन मराठी साहित्याची प्रारंभेषा मानली जाते. महायुद्धोत्तर पाशात्य साहित्य हीच मराठी साहित्याची अधिक यथार्थपणे प्रारंभेषा मानणे सोयीचे होईल. कारण त्या युद्धाचा प्रभाव मराठी साहित्यापेक्षा पाशात्य साहित्यावरच खाऱ्या अर्थने पडला आहे. समकालीन मराठी साहित्याची खाऱ्या अर्थने प्रारंभेषा आंबेडकरवादी साहित्य आहे. तुटक प्रमाणात ही रेषा मावर्संवादी साहित्यात दिसते.

प्रश्न : जनसाहित्याच्या भूमिकेत आंबेडकरवादी यामीण साहित्याच्या भूमिकेचीच गोळावेरीज आढळते. जनसाहित्याच्या भूमिकेचे नेमके वेगळेपण सांगता येईल का?

जनसाहित्यात आंबेडकरवादी - यामीण साहित्याची गोळावेरीज आढळते. त्यावर आंबेडकरवादी साहित्याचा प्रभाव अर्थात फार मोठा आहे. आजचे जनसाहित्यिक हे कवूल करणार नसल्याने त्यात फरक पडत नाही. जनसाहित्यातील कवितेवर आंबेडकरवादी कवितेचा प्रभाव मोठ्या प्रमाणात पडलेला आहे. जनसाहित्याच्या वाढूमयीन भूमिकेवर मात्र आंबेडकरवादी सौंदर्यविचाराचा प्रभाव पदू शकला नाही. कारण तिथे जीवनमूल्यांचा मुद्दा आहे. आंबेडकरवादी जीवनविचार स्वीकारण्यामध्ये जनसाहित्यिकांच्या अनेक अडचणी आहेत. त्या कोणत्या आहेत हे सर्व समजण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांची वाढूमयीन भूमिका आंबेडकरवादी जीवनवादी असण्यापेक्षा हिंदुजीवनवादी ठरते. हे त्यांना मान्य आहे काय की त्यात काही फेरफार करायचे, ते त्यांनी ठरवायला हवे.

प्रश्न : समकालीन साहित्य आणि अस्तित्ववाद यांच्या अनुबंधावर वारंवार चर्चा केली जाते. अस्तित्ववाद हा समकालीन साहित्याचा मूलस्रोत ठरू शकेल काय?

साहित्य जीवनविषयक सत्याची अनुभूती साकार करते. पण मराठीतील उच्चवर्णीय साहित्यिक जाणीवपूर्वक सत्याकडे पाठ फिरविणाऱ्या साहित्याचीच निर्मिती करीत होते. या आपल्या विषमतेच्या नरकात किंड्यांप्रमाणे वळवळणाऱ्या जीवनाचे सत्य काय आहे हे लक्षात येणार नाही यासाठीच तर येथील उच्चवर्णीय साहित्यिक साहित्याची निर्मिती करीत होता. या आपल्या परंपरावादी साहित्यिकाच्या निर्मितीमागले प्रयोजनच निराळे होते. अस्तित्ववादात दोन प्रवाह असले तरी त्यातील जगन्मान्य प्रवाह निरीक्षणवादी, मानवतावादी आणि क्रांतिकारी आहे. 'जगणे म्हणजे कृती करणे' असे अस्तित्ववाद मानतो, तो निष्क्रियता सांगत नाही. 'कृती निवडपूर्ण असायला हवी' असे अस्तित्ववाद मानतो. इतरांचे आणि आपलेही स्वातंत्र्य उन्नत करणारी कृती अर्थपूर्ण होय असे अस्तित्ववाद सांगतो. उदा. अस्तित्ववादाच्या लोखी सत्यनारायण, पूजा, कारसेवा,

मंदिर वांछणे या सर्वच कृती निरर्थक ठरतात. त्यामुळे कृतीची नेवड ही अत्यंत जबाबदारीने केलेली असाधी असे अस्तित्ववाद मानतो. आपली जात तेव मानून इतरांना तुच्छ मानणे हे बेजबाबदारपणाचे आहे. असे वागायला सांगणारा 'देव बेजबाबदार' आहे. असे सांगणारे ग्रंथ आणि ग्रंथकार बेजबाबदार आहेत आणि अस्तित्ववाद सांगतो हे जबाबदारी नैतिक मूल्यांनी नियंत्रित झाली असली पाहिजे ही नैतिक मूल्ये मानवतावादी मूल्ये होत.

अस्तित्ववाद हा खेरे तर आंबेडकरवादाचा लहान भाऊ ठरू शकतो. पण इथला आंबेडकरवाद लक्षात घ्यायला वेळ नसलेल्या माणसांना पश्चात्य जगातील अस्तित्ववादाचा अभ्यास करायला कसा काय वेळ मिळाला? हा वेळ त्यांच्या ढोगाने त्यांना दिला.

अनिवैध निर्लज्ज लैंगिकता, व्यक्तिवाद आणि नियतिवाद या ऐथील उच्चवर्णीय सुखवस्तूच्या हस्तिदंती महालातील गरजा होत. या गरजांशी अस्तित्ववादाचे कोणतेही नाते नाही. पण मराठीतील बेजबाबदार समीक्षकांनी या खुशालचेंहूच्या गरजांना व त्यांच्या पांढरपेशी दुखांना अभिव्यक्त करणाऱ्या साहित्यालाच अस्तित्ववादी साहित्य महटले. साहित्यव्यवहाराच्या दृष्टीने ही गुनेगारी होय. समकालीन जीवनातील कोणतीही घटना या उच्चवर्णीय साहित्यिकांच्या मनाला घिडली नाही. त्यांनी त्यांची दखलच घेतली नाही. त्यांच्यासाठी या घटनांना अस्तित्वच नव्हते. अस्तित्ववादाच्या लेख्यांही हा बेजबाबदारपणा तर आहेच, पण ती अनैतिकताही आहे. जी, ए. कुलकर्णीच्या कथेत, दि. पु. चित्रांच्या कथेत आणि कवितेत आणि त्यांच्या आजूबाजूच्या लेखकांच्या साहित्यात कोणती समकालीनता आहे? घर्मातर, युद्दे, दलित- श्रमिकांची आंदोलने, दलित-आदिवासीवरील अत्याचार आणि त्यातून मुक्त होण्याचे गोरागिरिबांचे प्रयत्न यापैकी कोणत्या घटनेशी या साहित्यिकांचा संबंध आहे? लैंगिकता, व्यक्तिवाद आणि नियतिवाद यांचा समकालीनतेशी काय संबंध आहे? त्यांचा संबंध आहे समकालातील माणुसकीचे उज्ज्वल स्वप्न पाहण्याचे टाळणाऱ्या बेजबाबदारपणाशी! प्रस्थापितांच्या अमानुषतेशी आणि उच्चवर्णीयांच्या अनैतिकतेशी. त्यामुळे या साहित्यिकांनी आणि समीक्षकांनी भ्रष्ट करून टाकलेला अस्तित्ववाद समकालीन साहित्यातील मूलस्रोत होणेच अशक्य होते. परिवर्तनवादी असलेल्या दलित-आदिवासींनी अस्तित्ववाद अंगीकारला असता तर तो समकालीन साहित्यात मूलस्रोत होऊ शकला असता. पण त्यांना तो स्वीकारण्याची गरजच निर्माण झाली नाही. त्यांच्या अवलो-भवती त्यांच्या अस्तित्वाचा, उप्रत मानवी 'अस्तित्वाचा' आवाज ठठवणारा 'वाद' आंबेडकरवाद त्यांना अधिक आपला वाटला, रक्काचा वाटला.

प्रश्न : लौकिकवादी सौंदर्यशास्त्राच्या संदर्भात 'अद्वाहणी' सौंदर्यशास्त्र ही संज्ञा वापरणे कितपत यथार्थ आहे?

नाही. ही संज्ञा वापरणे योग्य नाही. संज्ञा वापणारांच्या लक्षात यायला हवे की,

या गोंचा वापर आपल्यालाच गौणत्व दतो. अनाय, अब्राह्मणी या संज्ञा एका गटाच्या संज्ञा आहेत. आर्य नसलेल्यांना नाव नाही आणि तुम्हाला ते सुचतही नाही, बाह्यण नसलेल्यांना नाव नाही आणि तुमच्या प्रतिभाशून्यतेला तसे एखादे नवे नाव निर्माण करता येत नाही असा अनार्य आणि अब्राह्मणी हे शब्द वापरण्याचा अर्थ होतो. जे आर्य नाहीत ते जे कोणी असतील त्यांना नाव देणे आवश्यक आहे. अन्यथा हे त्यांच्याप्रमाणेच आपणही आपल्यावर अन्याय करण्यासारखे होईल. कॉ. शारद पाटील दलित असते तर त्यांनी तेवढ्याच आग्रहाने 'अब्राह्मणी' या संज्ञेएवजी 'आंबेडकरवादी' ही संज्ञा वापरली असती. पण आज ते ही संज्ञा वापरत नाहीत. कारण आपल्या क्रांतिकारी विचारानाही काही मर्यादांच्या बेढ्या वागवाब्याच लागतात. शिवाय 'अब्राह्मणी'मध्ये हिंदू आहेत आणि बुद्धमीय आहेत. ख्रिष्ण आहेत. मुस्लिम आहेत. हिंदू ब्राह्मणी आणि अब्राह्मणी समाजांची जीवनमूल्ये बहुधा एकच आहेत. त्यांचा धर्म एकच आहे. हे दोघेही मिळून धर्माच्या पातळीवरून दलितांना, मुस्लिमांना वगैरे शत्रू मानतात. तेव्हा अब्राह्मणी म्हणजे 'हिंदू अब्राह्मणी' असा अर्थ निष्पत्र होतो आणि तो लौकिकतावादी सौंदर्यशास्त्राला पर्याय म्हणून वापरता येत नाही. आंबेडकरवादी सौंदर्यशास्त्राचे मित्रत्वही मग या अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राला सांवित करता येत नाही. ती संकल्पना केवळ हिंदू असलेल्या अब्राह्मणांसाठी वापरली जाऊ शकते. त्यांच्या सौंदर्यासाठी वापरली जाऊ शकते. या संज्ञेला फारसा मूल्यात्मक अर्थ प्राप्त होत नाही. आजच्या बाह्यमयव्यवहारांमागे जे विचारप्रवाह आहेत त्यांतील आंबेडकरवादी विचारप्रवाहाचे सौंदर्यशास्त्र तेव्हा केवळ आजच्या संदर्भातले लौकिकतावादी सौंदर्यशास्त्र ठरू शकते.

प्रश्न : कवितेच्या आस्वादप्रक्रियेत 'काव्यात्म सत्य' हा घटक स्वतंत्रपणे तपासता येईल का? निदान विचारकवितेच्या संदर्भात तरी?

आस्वादप्रक्रियेत 'काव्यसत्य' हा घटक मुळात जुन्या परिभाषेत बोलायचे तर एक अद्वैतच आहे. ती सेंद्रिय अशीच घटना आहे. सत्यनिरपेक्ष काव्य आणि काव्यनिरपेक्ष सत्य या दोन्ही गोष्टी काव्याच्या संदर्भात संभवत नाही. विचारकवितेतही हे अर्थात शक्य नाही.

प्रश्न : दलित साहित्यात राजकीय विद्रोहाचे किंवा राजकारणाची मीमांसा करणारे साहित्य आढळत नाही. याचे एक कारण, दलितांची कौप्रेसधार्जिणी मानसिकता हे म्हणता येईल काय?

अलीकडे दलित साहित्यात हे राजकीय विद्रोहाचे अंग प्रकाशित होत आहे. ते क्रमाने अधिक होत जाईल. ते ब्हायला हवे असे मला मनापासून वाटते. कौप्रेस दीर्घकाळ इथे राज्यात आणि केंद्रात सतेवर होती व आहे. कौप्रेस विश्वासार्ह आहे आणि आपले ती भले करू शकेल असे दलितांना कधीच वाटले नाही.

'बर्ट कौप्रेस अंड गांधी हॅव डन् दू दि अनटचेबल्स' हे बाबासाहेबांचे पुस्तक फार झोटक आहे. ते पुस्तक कौप्रेसवाले वाचणार नाहीत आणि क्वचित काही सोडले

तर दलितही वाचत नाहीत. तरीही दलिलद्वारी कौप्रेसमध्येच थोडीचहू आहेत याचे कारण इतरांच्या तुलनेने कौप्रेस बरी, ही देतांची भूमिका होय. हे असंच खरे नाही. पण दलित नेत्यांना तसे वाटते. पुरोगामित्यसून भाजपाइतकीच कौप्रेसां दूर आहे. पण कौप्रेसचे यश एवढेच की निदान पुरोगामित्याचा अभिनय ती प्रभावांपणे करते. पण पुरोगामित्य ह कौप्रेसच्या असण्याचा भाग नसून तो अत्यंत विधातक विभन्याचा भाग आहे हे जेव्हा दलितांच्या लक्षात येईल तेजा दलित कौप्रेसपासून दूर गतील. बहुजन समाज पुरोगामी झाला, बहुसंख्य ओबीसी वर क्रांतिकारी झाला तर दलिताची क्रांतिकारी ताकद प्रचंड प्रमाणावर वाढेल आणि तातून कौप्रेसच्या वळचणीखाली बेवारसपणे थांबण्याची गरज दलितांना भासणार नाही. एजकीय विद्रोह ही एक मारसिकता असते. ती आता हळूहळू ठगवते आहे.

प्रश्न : मराठी गळलेला विचारकाच्याचे परिमाण का लाभू शकते नाहीत? गळलेली सर्वत मोठी मर्यादा म्हणजे गळलेले 'गीत' रूप हे म्हणता येईल का?

मराठीत आलेल्या गळल या काव्यप्रकाराचे दुर्दैव असे की त्याला खन्या अर्थी विद्रोही प्रतिभावंताची साथ मिळालीच नाही. गीतरूप व रचनारूप यांची आराधना गळल ज्याप्रमाणात करते त्याप्रमाणात 'काळ्या'ची, विद्रोही जाणिवेची आराधना गळल करीत नाही. मराठीत लिहिल्या जाणाऱ्या शेकडो गळला लिहिण्यासाठी प्रतिभेदी गरज नाही, त्यासाठी रचनेचे प्रशिक्षण पुरेसे आहे असे मटले तर त्यात वावगे काहीही नाही. गळलेत तीन गोष्टीचे अवधान काटेकोटरपणे पावळे जायला हवे. मिटर, अर्ध आणि काव्यत्व। विद्यमान मराठी गळलेत लिहिणाराची मिटरसाठी सर्व शक्ती खर्च होते. पुढल्या दोन गोष्टीच्या अभावामुळे गळलेला प्राण प्राप्त होत नाही.

छापल्या गेलेल्या मराठीतील सर्व गळला वाचल्या तर सुसंगत सामाजिक जाणिवेचा दुर्बुद अभाव प्रक्षेपनि जाणवतो. या गळलांमध्ये जाणिवांचा संकर जाणवतो. त्यामुळे गळलकारांना सांस्कृतिक संचिताची विभागणी करता येत नाही. विचारकवितेचा संबंध श्रेष्ठ विचारानुभवाचा असतो. श्रेष्ठ विचारानुभवाचा जन्म प्रतिभावंताच्या श्रेष्ठ वैचारिक जाणिवेशी असतो. ही वैचारिक जाणीवही सुसंगत असावी लागते. विचारांची गोधडी शिवणे ही वैचारिक घटता होय. ही सर्वच प्रक्रिया मराठी गळलेत जन्माला आली नाही किंवा 'विचार-गळल' मराठीत निर्माण झाली नाही.

प्रश्न : प्रस्थापितांचे सौंदर्यशास्त्र आंबेडकरी साहित्याला न्याय देऊ शकत नाही. आंबेडकरवादी साहित्यात सध्या वेगळ्या सौंदर्यशास्त्रावा आमह मांडला जातो आहे. मार्क्सवादी सौंदर्यशास्त्र आंबेडकरवादी साहित्याला कितपत उपयोगी व न्याय ठरू शकेल याचा विचार मराठीत झाला काय? कुठल्या संदर्भात मार्क्सवादी सौंदर्यशास्त्रापेक्षा वेगळ्या भूमिकेची दलित सौंदर्यवाद्यांना गरज भासत्ने आहे?

मार्क्सवादी सौंदर्यशास्त्र, संदर्भ लक्षात घेता, आंबेडकरी साहित्याला न्याय देऊ शकत नाही. काही मंडळींनी या दिशेने झयल केलेला आहे. मार्क्सवादी सौंदर्यशास्त्र,

जीवनमूल्यांशी वर्थात नैतिकतेशी बांधिलकी सांगते. या दोन्ही सौदर्यशास्त्रांच्या जीवनमूल्यांमध्ये आणि नैतिकतांमध्ये एक सुप्रसिद्ध फरक आहे. मावर्सवादी सौदर्यशास्त्र मुख्यत्वे महाराष्ट्रात बाहुणांनी मांडले त्यामुळे त्यातून आंबेडकरवादाचा कार्यक्रम पूर्णतः वगळता गेला अहे. पाण्यात्य मावर्सवादी मीमांसकांना आंबेडकरवादी कार्यक्रमाची जाणीव असण्याचे कारण नव्हते. एकूण या आपल्या समाजाच्या अंतर्भाब्या आजारांना आंबेडकरवाद हेच सर्वांगपरिपूर्ण उत्तर ठरते. आंबेडकरवादी सौदर्यशास्त्राता हे सर्व आणि सर्वांनी सोयिस्करपणे नाकारलेले सडलेले वास्तव लक्षात घ्यायचे आहे आणि त्यात 'आमूलाप' परिवर्तन घडवून आणायचे आहे. हीच ती वेगळी भूमिका.

प्रश्न : आजच्या साहित्यकांपुढील समस्या कोणत्या? आजचे साहित्यिक त्यांना कितपत सामोरे जातात?

प्रतिगामी शक्तीचा, धर्माध शक्तीचा उद्देक आज मोठ्या प्रमाणावर होत आहे. रामजन्मभूमी-बाबरी मशीद हा प्रश्न त्यातूनच निर्माण होतो आहे. संविधानाने धर्मनिरपेक्षता सांगितली, पण आज धर्मनिरपेक्षतेचे सर्वांनी मिळून जणू वाटोके केलेले आहे. मंडल आयोगाच्या निमित्ताने या देशात घडले ते मोठे उद्घेगजनक आहे. त्यामुळे तर्कतीर्थासारख्या या देशातील अनेक तथाकथित विचारवंतांचे पितळ उधडे पडले आहे. या देशातील भांडवलदारांना आणि धर्माध हिंदुत्ववाद्यांना हा देश समतेकडे जाणे परवदूच शकत नाही. लोकसंख्येची भरमसाठ वाढ, वस्तूच्या किंमतीची भरमसाठ वाढ अशा विधातक गोष्टीची वाढ इथे भयानक पद्धतीने होत आहे, पण माणुसकीची मात्र वाढ होत नाही. अमानुषतेची, क्रीयाची, द्वेषाची, अराशीय वृत्तीची, अंघश्रद्धांची, मूर्खपणाची वाढ होते आहे. आपले प्रबोधन करपू लागले आहे आणि क्रांतीची प्रक्रिया दुबळी होत आहे. समाजाचे निर्गुण निराकार जागणे प्रतिष्ठेचे मानले जात आहे. 'प्रतिगामी' हा कालपरवापर्यंत तुच्छतेचा विषय ठरत होता. पण आज प्रतिगामित्य वंदनीय ठरू लागले आहे. त्याला समाजात प्रतिष्ठा मिळू लागली आहे. तरुण पिढी प्रतिगाम्यांचा अंधार वाटण्यात घन्यता मानू लागली आहे. समाजातील वैचारिक पीढ नष्ट होत चालला अमूल अझानाचे प्रशिक्षण देणाऱ्या संघटना प्रत्यही निघत आहेत. समतेच्या वाटांवर मंदिसांचे अडथळे उभे केले जात आहेत. अंधार आता अभिवादनाचा आणि विष इथे प्रतिष्ठेचा विषय ठरत आहे. या समाजात हजारो वर्षे समाजपणाचा अभाव आहे. पण समाजाला समाजपण प्राप्त करून देणारे फुले-आंबेडकरांचे प्रयत्न समरसतेच्या केसाने गळा कापावा तसेकापले जात आहेत.

मराठी प्रतिभांच्या पुढे हा संपूर्ण जखमांचा समाज हेलावत आहे. जीवनाचे विठ्ठल दात विचकावीत आहे. साहित्यिक या निखाऱ्यांच्या पावसात उभा राहील काय? तो कोणाच्यासाठी आपल्या शब्दांचे प्राण पणाला लावील? समान्यतः आपला साहित्यिक साहित्यात उभा असतो. तो जीवनात उभा नसतो. त्यामुळे साहित्यातील संकेतानुसार तो लिहितो. जीवनाच्या रेट्यानुसार तो लिहीत नाही. जीवनातील प्रश्न चाचे

घेत नसतील तर साहित्यातील झटनांचे नक्षीकाम निरर्थक होय. मराठी साहित्यिकांनी, मराठी प्रतिभांने प्रश्नाच्या या प्रश्नाताखाली उधे राहून लिहावे. असे इत्तें तर आपले साहित्य बदलेल, साहित्य संमेलने बदलतील. पण हे होणार नाही तोक मागे जे घडत आले त्यातून अ. भा. मराठी साहित्य संमेलनात वेगळे काहीही घडण नाही.

४६ : मुलाखत : तीन

मुलाखतकार : महेंद्र भवरे/उत्तम अंभोरे

प्रश्न : दलित साहित्यामधील एक अग्रगण्य लेखक म्हणून आपल्याकडे पाहिले जाते. तसेच तरुण लेखकांना प्रेरणा देणारे म्हणूनही आपल्याकडे पाहिले जाते. आपल्या एकूणच व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीविषयी, प्रेरणाविषयी सांगाल काय?

जडणघडणीविषयी असे सांगता येईल की, आमच्या घरात एका बाजूने तमाशाची परंपरा होती आणि दुसऱ्या बाजूने धर्मातिरापूर्वी वारकरी संप्रदायाचीही परंपरा होती. एक वारसा लोककलेवा, गायन, शब्दंग, भजन, लावण्या सादर करण्याचा होता. आम्ही भावंडे धरामध्ये बाबासाहेबांच्या 'जनता'चे वाचनही करीत होतो. अशा प्रकारे कानावर, मनावर आणि व्यक्तित्वावर पारंपरिक आणि आधुनिक असे दोन्हीही प्रकारचे संस्कार होत होते. तरीही मन मात्र बाबासाहेबांच्या दिशेने त्या काळात बोवडी पावले टाकायला लागले होते.

साधारणत: मी आठवी-नववीत असताना आम्ही भावंडे आणि आमची मित्रमंडळी बाबासाहेबांवरची गाणी ठिकठिकाणी गाऊन दाखवत होतो. कार्यक्रम करीत होतो. या कार्यक्रमात बाबासाहेबांवर इतरांनी लिहिलेली गाणी गाणे एवढेच आमचे काम होते. यातुनच असे वाटले की आपणही गाणी लिहावी. आणि मी बाबासाहेबांसंबंधी आणि चळवळीसंबंधी गाणी लिहिली आणि स्वतंत्रपणे सादर करायला सुरुवात केली. कटोलला शिकत असताना आमच्या एका कवी शिक्षकांचाही मनावर परिणाम झाला. अकरावीनतर औरंगाबादला आलो. इथे एक वेगळे वातावरण मिळाले. मिलिद महाविद्यालयाच्या परिसरामध्ये व्यक्तित्वाला काही नवेच पैलू पडले. मनामध्ये जे सुप्त स्वरूपात होते ते ज्वालारूपात साकार झाले. कॉलेजमध्ये शिकत असताना जशी प्रेमकविता लिहिली तशी सामाजिक कविता लिहिण्यास प्रारंभ झाला.

या प्रकारचा एक वारसा मनामध्ये होता आणि दुसऱ्या बाजूने होती ती बाबासाहेबांची प्रेरणा! बाबासाहेबांची हीच प्रेरणा नंतरच्या काळामध्ये लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. एक सामाजिक भान जागायला लागले, वाचन-लेखनातून एक प्रगल्भता क्रमाने यायला लागली आणि त्यातून बाबासाहेबांच्या शिकवणुकीचा, तत्वज्ञानाचा एक

संस्कार क्रमाने होऊ लागला. आणि मग स्वतन्त्राच असा प्रश्न न विचारायला लागें की, आपण कोण आहोत? आपले पूर्वज कोण होते? र प्रश्नांच्या अनुषंगाम बाबासाहेब ऑबेडकरांनी मनाला एक आग लावली आणि त्य आगीच्या प्रकाशाव त्या काळात मी लेखून केले. ऑबेडकरांची प्रेरणाच माझ्या साहित्यनिर्मितीच्या जगामधे मूलभूत प्रेरणा आहे.

प्रश्न : दलित साहित्य हे अखिल भारतीय पातळीवर रिवर्टनवादी साहित्य एक यशस्वी साहित्य मरणून गणाते जाते. या साहित्याचे मूळ नेहो कुठे आहे? याचे 'ट्रॉडिशन' कुदून सांगता येईल?

आजपर्यंत या साहित्यासंबंधी आपण 'दलित साहित्य' रमा शब्दप्रयोग केल, पण आम्ही आता या साहित्यास 'ऑबेडकरी साहित्य' असे संबोधतो. या साहित्याच प्रारंभ हा मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरातच झाला आहे. विरोधतः १९६५-६७ च्या काळात या महाविद्यालयाच्या परिसरात आम्ही अनेक भित्रमंडळी लिहीत होतो. एह झापाटलेला, मनस्वी असा तो काळ होता. नवे काही वाचण्यासाठी आम्ही तुटून पढल होतो. एकमेकांच्या साहित्याची निर्देश्यपणे विरफाड करीत होतो. गरिबीतून, दारिद्र्यातून, अछीअडचणी सहन करून आम्ही शिकत असतानाच आमच्या वेळनांचा, संवेदनांचा दाह शब्दबद्ध करीत होतो. याच वेळेस डॉ. म. ना. वानखडेसारखे विद्याविभूषित, परदेशातून शिकून आलेले अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व आम्हाला मार्गदर्शन करीत होते.

याच दरम्यान वानखड्यांच्या अध्यक्षतेखाली भुसावळला एक बौद्ध साहित्य संमेलन झाले होते. याचे उद्घाटन शाहीर अमरशेखांनी केले होते, तिथे आम्ही सगळ्या मंडळी गेलो होतो. या संमेलनामध्ये आम्ही बोललो. कथा, कविता वाचल्या. यातूनच वानखडे साहेबांना एका प्रकाशनपीठाची कल्पना सुचली आणि 'अस्मिता' या प्रकाशनपीठाचा जन्म झाला. पुढे त्याचे 'अस्मितादर्श' झाले. अस्मितेमधून आमच्या नववनवीन साहित्यास प्रसिद्धी मिळू लागली. पुढे याच प्रकाशनपीठामधून 'मिलिंद साहित्य परिषद' जन्मास आली. यातूनच मिलिंद परिसर धगधगून निघाला. या धगीतूनच मिलिंद महाविद्यालयाच्या परिसरात दलित साहित्य चळवळीचा जन्म झाला आणि वानखडे साहेबांनी तिला तत्त्वज्ञान दिले, एक पाया दिला. येथूनच ही चळवळ महाराष्ट्रभर फोफावली.

ऑबेडकरवादी साहित्याची ही चळवळ केवळ महाराष्ट्रापुरती, भारतापुरतीच नाही तर संबंध जगभर पसरली आहे. जगामध्ये भारताच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या गोष्टी घडल्या त्यामध्ये 'ऑबेडकरवादी साहित्य' जन्मास येणे ही महत्त्वपूर्ण घटना होय. या साहित्याचे मूळ आपणास बुद्धाच्या तत्त्वज्ञानात आहे असे सांगता येईल. फुले-ऑबेडकरांचा वैद्यारिक वारसा आणि मानवमुक्तीचा व्यास हे एक विरंतन घ्येय या साहित्यासमोर आहे.

प्रश्न : दलित साहित्याची पहिली पिढी दमदार वाटते. ऑबेडकरी चळवळीन

रात्रून यक्कपत्राच्या दृष्टीन साहित्यानामता करणे हे त्या काळाताल साहित्यपकाप व्यव होते, तेव्हाची बळवळही दमदार होती. पण आज बळवळीची मोडतोड झाली आहे, बळवळीची दिशा आणि दृष्टी कुठेतरी डगमगल्यासारखी वाटते. ठाम भूमिका घेऊन बळवळ उधी राहेना दिसत नाही. त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की, बळवळी खंडावल्या म्हणून साहित्य आवर्तनात सापडले का? दलित साहित्याच्या प्रेरणा धूसर होत चालल्याचे हे लक्षण आहे का?

ही गोष्ट खणे आहे की, आंबेडकरवादी साहित्य बळवळीत पहिल्या दमात जी मंडळी आली होई ती अत्यंत तडफेने साहित्यात आविष्कृत झाली आणि मराठी साहित्याचे वातावरण हादरून गेले, या पिढीने जे सांगितले ते इतके परिणामकारक होते, निष्ठानी ते इतके घिजले होते, भावनांना इतकी तीव्रता त्या काळात होती की त्या काळज्या विहित्या पिढीचे साहित्य दलित समाजाच्या वेगळ्या साहित्यविश्वाची निर्मिती करू शकले. एक वेगळी चूल, टालन असावे या भूमिकेतून हे साहित्य निर्माण झाले नाही, तर या मंडळीनी हे साहित्य निर्माण केले आणि इतर साहित्यविश्वाच्या स्वरूपापेक्षा ते प्रकृतीत: वेगळे असल्यामुळे त्याचा एक वेगळा प्रांत, एक वेगळे असे विश्व निर्माण झाले.

पहिल्या पिढीकडे पाहताना ही पिढी आंबेडकरवाद, आंबेडकरविचार आणि त्याचबरोबर मार्क्सवादी प्रेरणाशी सोबत घेऊन बाटघाल करीत होती. प्रामीण भागातील आम्हा साहित्यकांना आंबेडकरी प्रेरणा हीच महत्त्वाची होती, तीच आमचा प्राण होती. तर शहरी दलित साहित्यक आबासाहेबांचा आणि मार्क्सच्या विचार सोबत घेऊन साहित्यनिर्मिती करीत होते. बागुल, ढसाळसारख्यांच्या साहित्यात त्या काळचे शहरी प्रश्न, कामगार, वेश्यांचा प्रश्न असे विषय येतात, तर आम्हा प्रामीण विभागातील साहित्यकांच्या विश्वात वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, त्यातून उभा राहिलेला संघर्ष आणि समताधिपित समाजाची आवश्यकता प्रतिपादन केल्याचे दिसते. असे असले तरी आंबेडकरी आणि मार्क्सवादी प्रेरणा या एकत्रच नांदत होत्या. त्यावेळचे सबंध वातावरण मोकळे होते, पण ज्या वेळी आंबेडकरी साहित्याची जाण सुस्पष्ट झाली त्यावेळी मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी साहित्यप्रवाह वेगळे क्वायला लागले, जी माणसे एकत्र होती त्यांमध्ये दोन तट पडले, हे फार आवश्यक होते असे मी मानतो. कारण आंबेडकरी साहित्य चर्चेतून, चिंतनातून आपल्या प्रेरणा स्पष्ट करून घेत होते, मार्क्सवादी प्रेरणेपेक्षा आंबेडकरी प्रेरणेचे स्वरूप हे प्रकृतीत: वेगळे आहे. पुढच्या काळात मार्क्सवाद की आंबेडकरवाद असा याद सुरु झाला. वस्तुत: तो क्वायला नको होता. आंबेडकरी प्रेरणा ही या समाजमनाच्या संटर्भात एका क्रांतीचे दर्शन उभे करते त्या समाजमनाची पार्श्वभूमीच वेगळी आहे, म्हणून या प्रेरणेला भारतीय सामाजिक अनुबंधामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे, तो तेवढीच एक प्रस्तुत, समुचित, रिलेक्टेट अशी प्रेरणा आहे. मार्क्सीची प्रेरणा दलित साहित्यास आहे असे कोणीही म्हणू नये. पण तसे म्हणण्याचा

प्रयत्न केला गेला त्यामुळे इहण वर्ग, नवा लेखकांचा वर्ग 'कन्हूच' झाला. काय करू हे त्याला कळेनासे झाले. ऑबेडकरांच्या अनुयायांनी अत्यंत जाव्यारीने ऑबेडकरर् मांदून दाखविण्याची आज गरज आहे. ऑबेडकरांच्या ढोक्यार भातीच्य समाजकांतरे सगळे वेळापत्रक आहे. फक्त ते आपण समजावून घेण्याची गरज भां. आपली विचारन मंडळी हे टाळताहेत. त्याचे प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे परिणाम साहित्याव होत आहेत आणि साहित्याची पीछेहाट होत आहे. आर्थिक, सामाजिक अशी संबंध कांती, सम्यक क्रांते घडविण्याची शक्ती ऑबेडकरी तत्त्वज्ञानात आहे, ती कलून घेलून्यास ऑबेडकरी साहित्याचा प्रवाह वेगवान झाल्याशिवाय राहणार नाही.

प्रश्न : सर्वसामान्यतः समाज आणि साहित्याचे निकटे गते सांगितले जाते. साहित्याने समाजपरिवर्तन होते का? होत असल्यास कसे?

साहित्य आणि समाजजीवन यांचा संबंध जन्यजनक पातळीवरचा अहे. समाजजीवन नाही तर साहित्य नाही. सर्व साहित्य हे माणसांच्य मनांच्या संदर्भात, मनामनांच्या सगळ्या संबंधांच्या संदर्भात व्यक्त होत असल्यामुळे साहित्याचा प्रधान विषय माणसाचे मन हाच असतो. माणसाचे मन हे सामाजिकच असते. अशी अनंत मने, अनंत मानसव्यवहार य संबंध हे अनुभवाच्या तळाशी उभे असतात. साहित्य हे मनांसंबंधी बोलते. म्हणून साहित्यातून मनासंबंधीचा अनुभव येतो. वाचकमनाशी ते संबंधित असते. एक मन अनेक मनासंबंधी लिहिते. अनेक मनांसंबंधी लिहिलेले परत एक मन वाचते. ही सगळी प्रक्रिया, हा व्यूह मनामनांचा, मनामनांच्या संबंधाचा आहे. निर्मितप्रक्रिया, आस्वादप्रक्रिया आणि साहित्याची स्वरूपप्रक्रिया ही मनामनांची प्रक्रिया आहे. म्हणून साहित्याचा मनावर परिणाम होतोच होतो. साहित्य वाचून आनंद वाटतो, चौड येते, मन अस्वस्य, उद्दिग्न होते, आपल्या मनात एक वादळ उभे राहते... साहित्य वाचून आपले मन स्थलांतर, स्थित्यंतर करते. हे एका प्रतिभावंत लेखकांच्या कृतीने घडून येते.

असा साहित्याचा मनावर परिणाम होतो. हा परिणाम म्हणजे लेखकमनाचा वाचक मनावर होणारा परिणाम आहे. हे सगळे 'मनोपनिषद' आहे.

व्यक्तिमन आणि समाजमन वेगळे करता येत नाही. समाजमन ही व्यक्तिमनांची बेरीज असते आणि व्यक्तिमनात समाजमनाचा सगळा इत्यर्थ असतो. व्यक्ती ही समाजमनांची प्रातिनिधिक मूस असते. व्यक्तिमनाचा इतिहास हा परिवर्तनाचा इतिहास आहे. साहित्य हे समाजाच्या बदलत्या मनाचे दर्शन घडविणारे असते. ते समाजबदलावरोदर समांतरपणे चालते. हे जर असेल तरच आजचे साहित्य हे आजच्या समाजाचे साहित्य आहे असे म्हणता येते. साहित्य हे मन बदलवणारे एक फार मोठे साधन आहे.

प्रश्न : दलित, झाटिवासी, ग्रामीण, जनवादी हे वेगवेगळे साहित्यप्रवाह परिवर्तनवादी असले तरी बचावदा आपापल्या छावण्यातून तेंव्या एक-दुसर्यावर हल्ले

मरात्हा भाविता, याचा प्रत्यक्षापावृत्तपणे प्रतिगाम्याचा कायदा होतो. हे सर्व प्रवाह एकज आणण्याची आपला काढी प्रयत्न आहे का?

ता प्रयत्न तसा असेही 'काढिलकेटेह' आहे. आपल्या बाह्यमयाच्या गटामधील दुरांने, भोडणे ही गूळतः बाह्यमयीन भांडणे नाहीत. ती प्रत्यक्ष जीवनाच्या वास्तवातील, आपल्या जातियवस्थेने दिलेल्या येगवेगळ्या जगातील भांडणे आहेत. दलित, आदिवासी, प्रामीण हे येगवेगळे बाह्यमयीन प्रवाह आहेत. ते स्वतः स परिवर्तनवादी म्हणून घेत असले तरी बाबासाहेबांचा माणूस जसा बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्माचे खुल नाकारून बौद्ध धर्माच्या छायेखाली आला तसा आदिवासी, प्रामीण आला नाही. त्यांना अजूनही त्यांचा ऑबेडकर भेटला नाही. त्यांना अजूनही त्यांच्या जुन्या संबंधातच त्यांचे हित आहे असे वाटते. हा एक प्रकारचा ऐतिहासिक आंधक्ळेपणा आहे. पोर असा निद्रायोग आहे. ऑबेडकरवादी साहित्यकाबोधर ही मंडळी परिवर्तनाची भाषा करतात. खेरे तर त्यांनाही ऑबेडकरवादी साहित्यापासूनच प्रेरणा मिळाली आहे. आपले साहित्य लिहिताना ते ऑबेडकरवादी साहित्याचे अनुकरण करतात. पण तरीही ऑबेडकरवादी साहित्यिक जाणिवेच्या दृष्टीने जितका मुक्त झाला, सगळे पिंबरे सोडून परंपरेच्या तो बाहेर आला, तसा आदिवासी, बहुजन, प्रामीण साहित्यिकाच्या मनाचा पक्षी बाहेर येऊ शकला नाही. कारण त्याचा पाय हिंदू धर्माच्या चादरीत अडकून पडला आहे.

मानवमुक्तीच्या लढाईत दलिताला गमावण्यासारखे काहीच नव्हते. म्हणून प्रांजलपणाच्या, परिवर्तनाच्या स्वच्छ मैदानात येऊन तो उभा राहिला. इतरांना जातीची प्रतिष्ठा होती. मूर्खपणे का असेना, त्यांनी ती मानली होती. हिंदू धर्म सोडणे म्हणजे काही तरी गमावणे असे अजूनही त्यांना बाटते. म्हणून ते परिवर्तनाच्या नावाने घोषणा देत असले तरी खन्या अथवि या रणमैदानात येण्यास धज्जत नाहीत. अैपवाद जरूर आहेत.

एका समाजाच्या गटाचे परिवर्तन म्हणजे संपूर्ण समाजाचे परिवर्तन नव्हे असे आम्ही मानतो. समग्र समाजाचे परिवर्तन झाले तरच आमच्या परिवर्तनाला अर्थ उरतो. म्हणून केवळ आपले परिवर्तन महत्वाचे नाही, तर राष्ट्रीय पातळीवर सगळ्यांचे परिवर्तन हे क्रांतीसाठी महत्वाचे असते. केवळ एकाच गटाचे परिवर्तन झाले तर त्याला प्रतिक्रांतिवादी गट चिरडून टाकीत असतो. क्रांतीसाठी समग्र परिवर्तनाची आवश्यकता आहे. मी आशावादी आहे. हे सर्व प्रवाह एकत्र येतीलच येतील. अटीतटीचे प्रश्न, संघर्ष जगण्यात जेव्हा रंगायला लागतील, मनुष्याची इच्छा असो वा नसो, त्याला बदलावे लागेत. हे सर्व प्रवाह परिवर्तनाच्या प्रवाहात उडवा घेतील. हे अटक आहे.

प्रश्न : प्रोटेस्टंटांचे साहित्य म्हणून नियो साहित्य हे एक यशस्वी साहित्य आहे. या साहित्यिकांनी आपल्या साहित्याची सर्वांगीण बाढ केलेली दिसते. कथा, कादंबरी, व्याख्या, नाटक या सर्व प्रकारांत या साहित्याने बाटचाल करीत नोबेल पारितोषिकापर्यंत भाजल मारली आहे. रिचर्ड राईटसारखा कादंबरीकार, पॉल रॉब्सनसारखा नाटककार, डाल्फ एलिसनसारखा लेखक हा जागतिक पातळीवर डोक्यावर घेतला जातो. दलित

वाढूमयाची उंची इथपर्यंत जाळ शकली नाही ही वास्तवता आहे. एव्ही कठणे सांगता येतील का? अशा कल्पकतेची उंची असणारे लेखक दलित साहित्यकांत आहेत का?

निपो साहित्याचे वाढूमयीन आणि सामाजिक संदर्भ भिन्न आहेत. दलितांच्या वाढूयाला जे मानसिक अत्याचाराचे दुख आले आणि निपोच्या रुच्याला जो अन्याय आला त्यात फरक आहे, निपो हा जसा शारीरिक पातळीवर गोळपेक्षा केगळा आहे, तसा भारतीय दलित बेगळा दिसत नाही. रूपावरून जात ओळखत येत नाही, निपोच्या रूपावरून निपो ओळखता येतो, निपो साहित्यिक मोठे आहेत. त्या मंडळीचे 'लिटोरेचर ऑफ प्रोटेस्ट' ज्या व्यवस्थेच्या विरुद्ध आहे त्याच व्यवस्थेचे वैश्य प्रमाण मानताना दिसते.

ग्रिहीनिटी ही चैतन्यनिष्ठ जीवनजाणीव आहे, गोरेही ग्रिह आहेत दोघांचाही 'गॉड' आकाशात आहे. त्यांचा प्रोटेस्ट कितीही महत्वाचा असला तरी तो आपल्याकडील तेराच्या शतकात यादव काळात जन्माला आलेल्या चोखामेळ्याच्या प्रोटेस्टपेक्षा मोठा नाही.

चोखामेळा विद्रोह करतो तरीही ज्या व्यवस्थेच्या विरुद्ध तो प्रोटेस्ट करतो त्याच व्यवस्थेचे आदर्श तो प्रमाण मानतो. त्याचप्रमाणे निपो साहित्यिक ज्या व्यवस्थेविरुद्ध प्रोटेस्ट करतात त्या व्यवस्थेचेच आदर्श ते प्रमाण मानतात. व्यवस्थेचा वैचारिक पाया कायम ठेवून केलेल्या सुधारणा महत्वाच्या नसतात. तो उखडून टाकून संबंध समाजप्रक्रिया बदलणे महत्वाचे असते. निपो साहित्यिक आमच्या आंडेडकरवादी साहित्यिकांच्या सातशे वर्षे मागे आहे. आम्ही देवाला नाकारले, 'गॉड'ला लायेखाली घेतले, अध्यात्माचे तीन तेरा वाजविले. समप्र व्यवस्थापरिवर्तनाचे वाण हेच दलित साहित्यिकांचे एकमेव आदर्शभूत तल्ब आहे. निपो साहित्यिक अजूनही चोखामेळ्याचाच काळात आहेत.

निपो साहित्य हे इंपर्झी भाषेत लिहिले असल्यामुळे ते जागतिक धावपट्टीवर ताबडतोब येते. आमचे साहित्य कितीही मोठे असले तरी भारताच्या एका प्रांतापुरते मर्यादित राहते. महाराष्ट्राच्या सीमा मोठ्या कष्टाने पार करते. भाषेच्या मर्यादा मोठ्या आहेत. प्रचार-प्रसार माध्यमेही तोकडी पडतात. प्रतिभेच्याच बाबतीत दोलायचे झाले तर आमचे बायुराव बागुल, बा. स. हाटे, अशोक वडकर हे त्याच तोडीचे लेखक आहेत. वैचारिक लिखाणात रावसाहेब कसवे यांचे मोठेपण नाकारता येत नाही. दया पवार, लक्ष्मण माने, शरणकुमार लिंयाले, शंकरराव खुरात, प्र. ई. सोनकांबळे, लक्ष्मण गायकवाड यांसारखे लेखक निपो साहित्यिकांच्या तोडीचे आहेत. आमच्या साहित्याला गुणवत्तेच्या मर्यादा नाहीत. प्रचार-प्रसार माध्यमाच्या आणि नोवेल पारितोपिकापर्यंत पोहोचविणाऱ्या यंत्रणेच्या मर्यादा आहेत.

प्रश्न : दलित साहित्याचे सांदर्भशास्त्र वेगळे असावे असे व्याप्तास्त वाटत नाही काय? वाटत असल्यास ते कसे असावे?

सौंदर्यशास्त्र अवलोकितवादादी सौंदर्यशास्त्र आणि लौकिकतावादी सौंदर्यशास्त्र असे नाहीच या सौंदर्यशास्त्रे तीन प्रवार प्रभागीत आहेत. सौंदर्य ता मुटा जीवनातील नितिकला नितित आहे. कलाकृतीचा वास्तव नितिकले च्या आधाराशिवाय येताच येत नाही. नितिकला ही कलाप्रतीक्षा आवाहातचा अनुष्ठाने येते, त्या सौंदर्यामध्ये अतर्भूत असते. नाही असे मत आहे की, कोणतोही सौंदर्यशास्त्र हे मूल्यानिश्चित अमू शकत नाही. सौंदर्य हे मूल्यात पूर्णप्रतीक्षा प्रवर्तनाचीवर येते. मूल्यात ता तुमचा लिखित-अलिखित वाचकीवर फिरव दोता, म्हणून तर सौंदर्याचा उच्चार होतो. या घंटधोन अनिध्यगुणाच्या लौकिकतावादी सौंदर्यशास्त्राचा निवार केला आणता हे तत्त्वालीन सामंतवादी मूल्यांचा निवार केला आहे ते तत्त्वात येते. सौंदर्यशास्त्र हे अलोककलावादी कधीच असत नाही, हे लौकिकतावादीच असते. यामध्ये पुरोगामित्व, प्रतिगामित्व, क्रातिकारकत्व, विशिष्टादित या सामाजिक जाणिका असतात. म्हणूनच या पातळीवर तुम्ही एक वेगळी नितिकला घोडता, त्याला तुम्ही भारतीय सौंदर्यशास्त्र म्हणता. एक वेगळी नैतिकता मांडून याकरीवादी सौंदर्यशास्त्र म्हणता. आम्ही एक वेगळी नैतिकता आणतो आहोत. त्याला येण्याते सौंदर्यशास्त्र असाले पाहिजे.

आमची नवनैतिकता ही अबेडकरवादी नैतिकता आहे. म्हणून अबेडकरवादी सौंदर्यशास्त्र असलेच पाहिजे. अबेडकरवाद हा एक फंडामेंटल नैतिक वेस आहे. नितिकले च्या पातळीवरचा, आणि म्हणून अबेडकरवादी सौंदर्यशास्त्र हे वेगळे सौंदर्यशास्त्र आहे. आतापर्यंत या बाऱणामुळे खांवेगळी सौंदर्यशास्त्रे सिद्ध केली गेली आहेत त्याच बाऱणामुळे यी अबेडकरवादी सौंदर्यशास्त्र सिद्ध करतो आहे व ते करीत असताना अबेडकरवादी नैतिकता ही इतर नैतिकतेपेशा कशी वेगळी आहे ते सिद्ध करण्याची जपावलादी माझी आहे. 'दालित माहित्य : एक चितन' या पुस्तकात मी तसा प्रयत्न केला आहे.

प्रश्न : आपण आज अशा टिकाणी आहात की जिथे राहून सबंध चळवळीची व्यापकता नाही शकता. ही व्यापकता वाढविण्यासाठी आपले काही खास प्रयत्न आहेत का? असल्यास कोणते?

साहित्य संस्कृती मंडळ हे संमिश्र असे मंडळ आहे. तिथे नानाविष्य प्रवृत्तीचा निताना आहे. तरीही या मंडळाच्या घटनेमध्ये परिवर्तनाचा, पुरोगामित्वाचा एक भाग आहे. तो आम्ही जास्तीत जास्त प्रसरणशील करण्याचा प्रयत्न करणार आहोत. साहित्य संस्कृती मंडळ हे प्रामुख्याने परिवर्तनशील जाणिवेच्या साहित्याचे प्रकाशन करणारे पीठ घाले असा प्रयत्न करणार आहे. साहित्य संस्कृती मंडळाचा मागचा इतिहास दघता हे मंडळ फक्त साहित्याकडे लक्ष पुरवत आले, परंतु संस्कृतीकडे दुर्लक्ष करीत आले असे माझ्या निदर्शनास आले. म्हणून मी माझ्या पदतीने नवी संस्कृती निर्माण करणारे साहित्य, या माणस, नवा व्याप्य निर्माण करणारे साहित्य अभ्रक्रमाने प्रकाशित करणार आहे.

प्रत्यक्षपणे समाजामध्ये नवी संस्कृती निर्माण करण्याचे प्रयोग मुरु आहेत.

आंबेडकरी चळवळ, स्त्री मुक्ती चळवळ, आदिवासी चळवळ रटी विविध पातळ्यांच कामे मुळ आहेत. या सर्व चळवळीमध्ये तात्त्विक संगती निर्माण कल्पी लागेह. आंबेडकरी तत्त्वज्ञान खाच्या अर्थने मानवमुक्तीचे तत्त्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान चळवळीनी स्वीकारले पाहिजे, या दृष्टिकोनातून हे प्रयोग सक्ष करता असे पाहिजे. गती देता आली पाहिजे. यातूनच नवी संस्कृती निर्माण होईल बख्त्या असावी ती मानव संस्कृती असेल.

चळवळीत जे लोक आहेत त्यांना एकत्र बोलावून, बैका घेऊन, दर्ढा करून, त्यांच्या अडवणी समजावून घेऊन त्या संदर्भात सहकार्य करणे, या लोकांच्या मुलाखात घेऊन छोट्या छोट्या पुस्तिका छापून त्या प्रती कमी किमतीस आवा फुकट वाटणे, तसेच समाजसुधारकांचे विचार मोठ्या टाईपात लहान लहान पुस्तिकंत प्रकाशित करून त्या वाटणे, सगळ्या चळवळी परिवर्तनाच्या एका अर्थने नव्या निर्माणाच्या, बंदनमुक्तीच्या आहेत. त्यांना एकत्र करणे आणि वर्षातून एकदा त्यांच्या कार्यावा आढावा घेऊन पुढे कार्यरत करण्याचा संकल्प करून संस्कृतीच्या निर्माणाला गरे देणे आवश्यक आहे. आम्ही ते करणार आहोत.

महाराष्ट्र गोऱ्य साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष ही बाब मला चौलेच आहे असे मी मानतो. संस्कृती म्हणजे माणुसकीचे सौंदर्यशास्त्र आणि माणुसकी म्हणजे संस्कृतीचे तत्त्वज्ञान होय असे मला वाटते. या दिशेने महाराष्ट्र गोऱ्याच्या साहित्य संस्कृती मंडळाची वाटचाल राहील एवढेच !

४७ : मुलाखत : चार

मुलाखतकार : संपादक, जनसाहित्य

१. स्वातंत्र्योदय भारतात मानीण साहित्य बहुजन समाजाच्याच अस्मितेचा शोध घेत आहे. आंबेडकरवादी साहित्यातून पेतल्या जाणाऱ्या अभिमताशोधाची पाठळी वर्गीय आहे. त्यात दौलितांमधल्या काय किंवा बांधणीमधल्या काय, कोणत्याच प्रंपरावाच्याला क्षमा नाही. यांची अभिमत आंबेडकरवादी प्रेरणा आंबेडकरी साहित्याच्या रक्तवाहिन्यांतून वाढल्ये आहे. जात-वर्ण-अभ्यास या महारोगांपासून मुक्त अशा समतेचे गाणे गणाच्या जडवादी मनुष्यतेचे सरप्त — प्रत्यक्ष ललित निर्मितीतून साकार झालेले — या साहित्याचे स्वप्न आहे. कोणत्याही परिवर्तनवादी साहित्याचे हेच स्वप्न असते. त्याचे सौंदर्यशास्त्र लीकिकातावादी या मूल्यातून परिवर्तनवारी बांधिलकी सांगणारे असते. मार्कसवादी, दलित या आदिवासी साहित्य यांची सौंदर्यशास्त्रे निरानिराळी नसतात. त्यांची दिशा एकच असते. तपशील व्याख्या बदलला तरी तत्त्व बदलत नसते, चित्रण-विषय बदलला तरी, त्यामुळे यांच्यापूर्ण सामुद्री चित्रण-क्षेत्र येत असली तरी चित्रणदृष्टी बदलत नाही. मार्कसवादी, दलित या आदिवासी हे परिवर्तनवादी साहित्याचे कुटुंब होय. यातल्या एकेका घटकाला पृथक-चित्रण सामुद्रीमुळे आपापला स्वतंत्र घेहरा आहे. तरी परिवर्तननिष्ठा या अधिकानामुळे त्यांची दिशा एक आहे. परिवर्तनवादी साहित्य जडवादी असणे अटल आहे व त्यामुळे त्याचे सौंदर्यशास्त्र प्रस्थापिताच्या आनंदवादी-अलौकिकतावादी सौंदर्यशास्त्राच्या विरोधात असणे खाग आहे. जनवादी साहित्य परिवर्तनवादी असल्याने त्याला वरील सर्व बाबी मंजूर असणे आवश्यक आहे.

२. 'जनसामान्यांची अस्मिता' आणि 'जननिष्ठ जाणिवा' यांचा गाभा जडवाद असावा, अध्यात्माची सर्कस किंवा उठल्या बसल्या ज्यांची नावे घेण्यात येतात ती देवांची गोंग नवे, जाति-अध्यात्ममुक्त जडवादी जाणीव या अर्थाला वरील शब्द मार्गदर्शक मानत असतील तर गौरवांची बाब आहे.

३. आशय आणि अभिन्यती यांत आंबेडकरवादी व मार्कसवादी साहित्यही एकरूपता मानते. जनसाहित्यांनी या बाबीचा पुरस्कार करते ही आनंदाची बाब आहे.

४. जडवादी भूमिकेचा पाठ्युपरावा केला तर मूल्यांच्या पातळीवर जनसाहित्य

मार्कर्सवादी-आंबेडकरवादी या साहित्यांच्या जवळ येईल. हे परिवर्लवादी प्रवाह समांतर, पण एकाच दिशेने गाहतोल. ते साहित्यप्रवाह सहध्येयी साहित्यप्रवाह मुण्णून विस्तारतोल, विकसित होतोल, तरी त्यांन स्वतन्त्री पृथगात्म व्यक्तित्वे असोल. इथे पृथगात्म व्यक्तित्वाचा संबंध चित्रण-सामूहीशी असेल. आंबेडकरवादी साहिलाने बापरलेली सर्व परिभाषा जन हे पूर्वपद जोडून बापरल्याने पृथगात्मता सिद्ध झेता यायची नाही. त्यासाठी समर्थ कलाकृती सिद्ध व्हाव्या लागतील. 'नाल सापडली तेजा घोडा घ्या', तसे शब्द मिळाल्यामुळे कालच्या वेगवेगळ्या पंथांतील साहित्यकृतीचा होष, असे होऊ नये. कलाकृतीनी बोलावे.

५. त्यामुळेच या साहित्याचा प्रभाव पडेल. लेखक स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे घेऊन यावेत. असे इाले की साहित्याला ता व्यक्तिमत्त्वांचे सामर्थ्य लाभते. आधी सिद्धांत आणि त्याप्रमाणे जनसाहित्य असे असेल अशी भाषा सततच बापरली जाते. हा प्रवास असा व्हायचा नसतो. त्यामुळेच भूतकाळातील कलाकृतीचर बोट ठेवून बोलले जाते. त्यांचे जनसंटर्भच निराळे असतात. या साहित्याच्या चळवळीने आज-उद्याच्या साहित्यनिर्मितीतून बळ घ्यावे. जडवादी जीवनजागिवा व जडवादी जीवनजागिवांचे सौदर्यशास्त्र यांचे प्रत्यक्ष पुरावे आज-उद्याच्या निर्मितीतून उभे करावे. ते निश्चित प्रभावी होईल. आंबेडकरवादी साहित्याने हे केलेले आहे.

६. जनसाहित्याने मार्कर्सवादी व आंबेडकरवादी साहित्याशी फटकून वागू नये. जनजीवनाच्या उत्थानाचेच प्रकल्प हेही साहित्यप्रवाह मांडत आहेत. आपली निराळी साहित्य चळवळ असण्याची इच्छा असणे हे साहजिकच; पण इतर परिवर्तनवादी चळवळीशी हातमिळवणी करणेच हितावह आहे. मार्कर्सवादी साहित्य हेही जनसाहित्यच आहे. पण ते भौतिकवादी-जीवनवादी-वर्गांव्य आहे. आंबेडकरवादी साहित्यही जडवादी-विद्रोही या नात्याने व शोषित जनांच्या उत्थानाचे मुण्णून जनसाहित्यच आहे. (पण हा जन केवळ बहुजन समाजातला जन नवे. तमाम उपेक्षित, शोषित जन होय.)

वरील अर्थानीच जनसाहित्य असायला हवे. वरील दोन्ही साहित्यप्रवाहांच्या जीवनमूल्यांशी, घ्येयांशी फारकत न घेता स्वतंत्रे व्यक्तिमत्त्व सिद्ध करणे ही जनसाहित्याच्या चळवळीसमोरची आज खारी समस्या आहे.

७. वरील समस्येची सोडवणूक जनसाहित्याची चळवळ कशी करते यावरच या चळवळीचे भवितव्य अवलंबून आहे.

पूर्वप्रसिद्धी :

प्रतिष्ठान, युगवाणी, सोकमत, पूर्वा, समुचित, आंकंठ, मराठवाडा, जनसाहित्य.

दृष्टी. यशावत मनाहुर याचा प्रथमपदा :

कविता :

१. उत्तमगुण कल्पनेश्वर, पुणे, दू. आ. १९८०
२. डॉ. आंबेडकर : एक प्रितमवाच्य : सुनील, नागपूर, १९८२
३. मुर्तिभंजन : शिखिता, पुणे, १९८६

कालदृशी :

४. इताई : अपौरुष प्रकाशन, नाशीचा (सोहऱ्याचा), ता. दगडीपूर, जि. अमरावती, १९९१

प्रवासावधी :

५. इमरणाची काळी : समुचित, नागपूर, १९८७

विचारिक निवेद :

६. डॉ. आंबेडकराचा शुद्धयाण : डॉ. आंबेडकर प्रकाशन, यशवतमाळ, १९८७
७. प्रकोष्ठविचार : नाशीची वाच्य, १९८९
८. गेहूल आणोग : प्रम आणि गत्य, अशोक खंडाळे, घंटपूर, दू. आ. १९९१
९. नाशीच्याचील आपले नाशक : शेष्यक-कर्ण-एकलव्य : संघमित्रा, नागपूर, १९९१
१०. अपलक्ष्य कांतीचे शिळ्यकार : आंबेडकर-फुले-चुद : महाबोधी, नागपूर, १९९१
११. डॉ. आंबेडकर : एक शक्तिशेष : संघमित्रा, नागपूर, १९९१
१२. चुद आणि नाशीचा श्वर्ण : शारदता : प्रियदर्शी, कोल्हापूर, १९९१
१३. शाल्यशीर्षक : सामाजाचा जाहीरनामा, अमरावती, १९८८
१४. आंबेडकरसंरक्षणी : कल्पना, नागपूर, १९९१
१५. अभिनव चौदू विवाह पदती : समुचित, नागपूर, १९९१
१६. आंबेडकरवादी विद्रोही निवेद : ऋचा, नागपूर, १९९२

साहित्यसमीक्षा :

१७. दौलित साहित्य : सिद्धान्त आणि स्वरूप : नागपूर, १९७८
१८. स्नाद आणि चिकित्सा : घनंजय, नागपूर, १९७८
१९. याळ सीताराम मठेकर : साहित्य अकादेमी, दिल्ली १९८७
२०. निवंधकार डॉ. आंबेडकर : संघमित्रा, नागपूर, १९८८
२१. दौलित साहित्य चितन : संघमित्रा, नागपूर, १९८८
२२. आंबेडकरवादी आस्वादक समीक्षा : प्रियदर्शी, नागपूर, १९९१
२३. शरख्बंद मुक्तिनोधांची कविता (संपा) : साहित्य अकादेमी, दिल्ली १९९२
२४. दौलिताचे विद्रोही वाङ्मय : (डॉ. म. ना. वानखडे यांच्या साहित्याचे वामन निवाळकर यांच्या सहकार्यानि संपादन)
२५. बालकवी (आगामी) : साहित्य प्रसार केंद्र, नागपूर

डॉ. यशवंत मनोहर, एम. ए., पीएच. डी.

- जन्म : २६-३-१९४३, येरला, ता. काटोल, जि. नागपूर
- उत्थानगुंफा (कविता), स्मरणाची कारंजी (प्रवासवर्णन), निबंधकार डॉ. आंबेडकर (विचारसमीक्षा) या पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार लाभले अणि 'रमाई' (कार्टवर्ग) वरोन्याचा वासांडे पुरस्कार निवाला.
- भारतीय साहित्य अकादेमीच्या मराठी सल्लागार समितीचे सदस्य १९८२ ते १९८७.
- भारतीय साहित्य अकादेमीचे प्रवास अनुदान मिळून दक्षिण भारताचा प्रवास, १९८५.
- 'समुचित' त्रैमासिकाचे १९८४ पासून संपादन.
- विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटक, मुलळाणा, १९८६.
- अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ब्रह्मपुरी, २७, २८ फेब्रु. १९८८.
- अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, १९८९-९०.
- सदस्य : मराठी भाषा विकास संस्थेचे नियामक मंडळ, १९९२ पासून.
- आजवर सुमारे २५ पुस्तके प्रकाशित.
- आंबेडकरी चळवळीचे व आंबेडकरवादी साहित्याचे निष्ठावंत माझ्यकार.
- आंबेडकरी विचार विकृत करू पाहणाऱ्याविरुद्ध भांडणारे आंबेडकरवादी वैचारिक निबंधकार.
- सध्या नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागात प्रपाठक.



डॉ. यशवंत मनोहर

आंबेडकरवादी साहित्याने मराठी ललित साहित्यासोबतच उपयोजित आणि सैद्धान्तिक समीक्षेतही नवीन देदीप्यमान क्षितिजे उघडून दिली. त्यातील बहुतांश क्षितिजावर डॉ. यशवंत मनोहर या सृजनशील प्रज्ञा-प्रतिभेदे नाव एक प्रमुख नाव म्हणून कोरले गेलेले आहे.

आंबेडकरवादी कवितेला विद्रोहाचे तत्त्वज्ञान-सौदर्य देणारे विचारकवी म्हणून, विचारलालित्याची अनोखी कारंजी फुलविणारे प्रवासवर्णनकार म्हणून, 'रमाई' या कादंबरीच्या रूपाने कारूण्याचे चांदणे फुलविणारे कादंबरीकार म्हणून आणि धर्मतीत व ईश्वरातीत सेक्युलर जाणिवेचे वैचारिक निबंधकार म्हणून डॉ. मनोहर मराठी साहित्यजगात सुपरिचित आहेत.

"मध्यमवर्गीयांचे साहित्यशास्त्र दलित साहित्याच्या मूल्यमापनाला उपयोगाचे नाही, त्यासाठी वेगळे समीक्षाशास्त्र पाहिजे अशीही विचारसरणी पुढे येऊ लागली. त्यांचे उध्वर्यू डॉ. यशवंत मनोहर आहेत." या शब्दांत प्रा. रा. घ. जोशी यांनी त्यांच्या सैद्धान्तिक समीक्षेचा गौरव केला आहे.

'दलित साहित्यः सिद्धान्त आणि स्वरूप,' 'स्वाद आणि चिकित्सा,' 'बाळ सीताराम मठेकर,' 'आंबेडकरवादी आस्वादक समीक्षा,' 'दलित साहित्य चिंतन' आणि 'निबंधकार डॉ. आंबेडकर' या समीक्षाग्रंथांच्या नंतरचा 'समाज आणि साहित्यसमीक्षा' हा डॉ. मनोहर यांचा ग्रंथ आंबेडकरवादी साहित्यमीमांसेला नवी दिशा देणारा मौलिक ग्रंथ ठरेल असे आम्हास नम्रपणे वाटते.